

मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळीची पुस्तकमाला.

पुस्तक ६८ वें.

स्वामी रामतीर्थ.

शक्ति आणि महादेव.

भाग दुसरा.

"I come blazing light
And the shadows must flee."
— Rama.

लेखकः—

श्रीयुत नागेश वसुदेव गुणाजी,

बी. ए., एम्. एल्. बी.

बेळगांव.

[प्रथमावृत्ति.]

मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी,

गिरगांव—मुंबई.

किं. १-४-०.

सर्व हक्क स्वाधीन.

१९१३.

Printed and Published at the Mangalagiri Press,
1 Charni Rd., Girgaon, Bombay, by K. R. Mitra.

अज्ञानं चैव यो ज्ञानं श्यामोपदेशत
कृपता वा पृथिवी श्यामेन कृत्यं च ताफलम्

॥१॥



श्यामी गमतीर्थ.

पाहिजेत!

सुधारक

दुसऱ्यांचे नव्हेत

तर स्वतः

आणि संपन्न

विश्वविद्यालयाच्या पदव्यांनी नव्हेत

तर मनोजयाने.

वय—दिव्यानंदभरित तारुण्य.

वेतन—सरूपता.

मत्वर अर्ज पाठवा !

भिक्षांदेहि नको !

निश्चयाने मागा !

कोणाकडे ?

जगदीशाकडे—

हणजे आपल्या आत्मागमाकडे.

ॐ !

ॐ !

ॐ !

समर्पण.

आरामनाथचवनाभूतसंजीवनीची
ही

मराठी प्रतिमुद्रित

“ ही आर्यभूमी जगतांत मान्य-
व्हावी असा यन्मनि हेतु पुण्य,”

अर्पण

“ जे आर्यभूची निरपेक्ष सेवा-
करावया मानिति तुच्छ जीवा,”

अशा मये महाराष्ट्रवधुनगिर्नाना मोठ्या प्रेमाने
अर्पण करण्यांत येत आहे.

अनुक्रमणिका.

१	गृहसौख्य कसे साधावे ?	१७
२	वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.	३६
३	गृहस्थ आणि मोक्ष.	५५
४	हिंदी स्त्रिया.	६४
५	पत्नी.	६६
६	पाप आणि त्याचा आत्म्याशी संबंध.	६८
७	पापाची चिरिक्रमा आणि निदान.	८३
८	सुखाचे निवासस्थान.....	९१
९	मान्तामर्थाळ अनेक.	९९
१०	मनःपटलावरील आत्मरवि.	१०५
११	स्वरो आत्मतत्त्व.	११३
१२	स्फुटीचे स्वरूप.	१२०
१३	सकलकामनापूर्तीचा उपाय.	१३१
१४	विजयी आध्यात्मिक शक्ति.	१४३
१५	मोझेसचा दंड.....	१६५
१६	धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.	१८३
१७	पद्मनर्हित भाषण.	१९६
१८	समताळ मन.	२०९
१९	दुःस्वानुन निजानंदांत.....	२२३
२०	सनातन जीविताचा कायदा.....	२३८
२१	देहविस्मृति.	२४९
२२	उच्च शिष्टाचाराचा नियम.	२५६.
२३	वेदान्तावर एक मोठा आक्षेप.	२५७

स्वामी रामतीर्थ.

२४	बृहदारण्यकम् [भाग ७ ते १३].	२१९
	७ वैवाहिक स्थिति चर्च्याप्रमाणें असावी.	
	८ नव्याणवाचें जाळें.	
	९ स्तुतीचें जाळें.	
	१० आयुष्याचें महत्त्व.	
	११ हंशरविषयक सुवीदार प्रश्नोत्तरें.	
	१२ प्रीमेल्लेची गोष्ट.	
	१३ राम आनंदांत मग्न.	
२५	हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.	२८४
२६	सुधारलेल्या जगावर हिंदुस्तानचें आध्यात्मिक कर्ण.....	२९६

प्रस्तावना.

महाभाग वाचकजन । भाग्य तुमचें उदेलें पूर्ण ।
 रामतीर्थांच्या मुखांतून । स्रवतसे ही ज्ञानगंगा ॥
 प्राशन करा हें अमृत । नलगे शोधावा अन्य ग्रंथ ।
 प्रपंच परमार्थ मुनिश्चित । साधनी येणें पूर्णपणें ॥

—दिगंबरदास.

महाभागवाचकांनी रामतीर्थमंजीथनी मानवल्यामुळे, आणि त्यांनी उनेवन दिव्यामुळे, त्या ग्रंथाचे पुढावर भाग तयार करण्याचा आर्ह्मी संकल्प केलेल्या आद्रे; आणि परमेश्वरकृपेने दुसरा भाग तयार होऊन आज वाचकांच्या हाती पडत आहे, याचद्वय आत्म्याच्या आनंद होत आहे.

महात्म्या 'गणेश आणि मंडळी'ने रामतीर्थांच्या व्याख्यानांचा दुसरा भाग उपजीव्य प्रसिद्ध केला आहे, आणि दिव्हीच्या त्याच्या अमीर-चंडीनी रामतीर्थांच्या समग्र ग्रंथांचे 'अनुभवकानना'चे चार व्हाल्युम इंप्रिन्ट प्रसिद्ध केले आहेत. पहिल्या व्हाल्युममध्ये (१) अंतर्गमा, (२) शर्काचे उगमस्थान, (३) साधनविद असे तीन भाग केलेले आहेत. यातील काही व्याख्याने आमच्या पहिल्या भागांत आलेली अमून पहिल्या व्हाल्युममधील गहिरेव्ही सर्व व्याख्याने या आमच्या दुसऱ्या भागांत दिलेली आहेत. शिवाय वृद्धदारण्यक भाग ७ ने १३ दुसऱ्या व्हाल्युममधून, आणि (१) हिंदी स्त्रिया (२) पत्नी, (३) गृहस्थ आणि मोक्ष, (४) हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदर्श, व (५) मुधारलेल्या जगावर हिंदुस्तानचे आध्यात्मिक ऋण, ही तिसऱ्या व्हाल्युममधून घेतली आहेत.

'गणेश आणि मंडळी'ने स्वामी रामतीर्थांची जी व्याख्याने आणि लेख पहिल्या भागांत प्रसिद्ध केले आहेत, आणि ज्यांचे भाषांतर आमच्या मराठी, स्वामी रामतीर्थ-चरित्र आणि मद्रुपदेश-भाग १ ला यांत आले आहे, त्यापैकी बहुतेक व्याख्याने आणि लेख स्वामीजींच्या हयातीत प्रसिद्ध झाले होते. ती व्याख्याने आणि ते लेख पुनः स्वामीजींकडून तपासले गेले. याशिवाय स्वामीजींच्या निधनकाळी सांपडलेल्या

स्वामी रामतीर्थ.

आणि आतां तीन व्हाल्युममध्ये प्रसिद्ध झालेल्या व्याख्यानांवर आणि लेखांवर त्यांचा हात फिरलेला नाही. स्वामींनी हीं सर्व व्याख्यानें पुनः तपामिळीं अक्षतीं, तर त्यांनीं त्यांत पुष्कळ सुधारणा केली असती, आणि पुष्कळ नवीन भर घातली असती. आपलीं सर्व व्याख्यानें आणि लेख पुनः नीट काळजीपूर्वक तपामून लिहिण्याचा आणि आपला उपदेश सर्वांगसुंदर करण्याचा स्वामीजींचा संकल्प होता. वेदान्त हा भावि पिढीचा वैयक्तिक आणि सामाजिक धर्म होण्यास पात्र आहे, असें ते योग्य रीतीनें प्रतिपादन करणार होते; पण दोन कारणामुळे त्यांचा बेत सिद्धीला गेला नाही. (१) आपलें काम उत्तम व्हावें या हेतूनें निधनापूर्वीं दोन वर्षे त्यांनीं मूळ वेदांचा पूर्ण अभ्यास शास्त्रोक्त रीतीनें करण्याला आरंभ केला. यामुळे आपलीं व्याख्यानें तपामून त्यांतील विषय पुनः नवीन लिहून काढण्याला लागणारा वेळ आपलें काम भव्य आणि अद्वितीय करण्याच्या तयारीत गेला. (२) स्वामीं जर शहरांत लोकवस्तीत राहिले असते, तर लोकांच्या गरजा आणि इच्छा पाहून आपलें काम लवकर पूर्ण करावें, अशी त्यांना प्रेरणा झाली असती; पण त्यांचा वास त्यांना प्रिय असलेल्या हिमाचलावरील निर्जन स्थळांत असल्यामुळे त्यांचें मन दिवसेंदिवस संसारापासून निवृत्त होऊन अनंतांत लीन होऊं लागले. पूरणसिंगजी त्यांना शेवटीं भेटायला गेल्यावेळीं ते बराच वेळ स्वस्थ होते. लिहिणेवाचणे त्यांनीं अजीवात सोडून दिलें होतें. याविषयीं पूरणसिंगजीनीं प्रश्न विचारतां स्वामीजी आपली देहविस्मृति किंवा समाधि इची स्थिति सांगूं लागले. ते झणाले " जितकाजितका देहाचा बिसर आझाला अधिक पडत जाईल, तितकेंतितकें अधिक लोकहित कामाच्या हातून सहज होऊं लागेल. हातीं घेतलेलें काम माझ्याकडून कदाचित् पुरें होणार नाही; पण मी हा जेक सोडून गेल्यावर तें काम पुढें अधिक चांगलें केलें जाईल, अशी मला खात्री वाटते. माझे बेत, इच्छा आणि संकल्प सोडून देऊन मी अनंतांत लीन झालों, झणजे काय मनांत भरून राहिलेले आणि माझ्या आयुष्याला कळणें लावणारे

प्रस्तावना.

विचार पुढें योग्य काळी समाजांत पसरतील, आणि आपलें कार्य करितील."

ही कल्पना स्वामीजींच्या मनांत इतकी कांहीं बिंबून गेली होती, की, पूरणासिंगजींनी कितीहि विनवणी केली, तरी त्यांनी पुनः कांहीं लेखणी हाती धरिली नाही!

याप्रमाणें व्याख्यानांवर त्यांचा हात न फिरल्यामुळे त्यांची मांडणी जरी व्यवस्थित रीतीनें झाली नाही, तरी त्यांचे विचार प्रस्तुत स्वरूपांत कां होईना, आमच्यापार्शी आहेत, ही मोठ्या समाधानाची गोष्ट होय. दुसऱ्या दृष्टीनें पाहतां हा एक प्रकारचा फायदाच आहे, असें वाटतें. कारण, स्वामीजींची व्याख्यानें वाचतांना, ते आत्मांशी संभाषण करित आहेत. आणि व्यवस्थितपणा आणि सफाई यांत दिसून येणारी उणीव, गोडी व जोमदागपणा यांनी चांगली भरून येत आहे, असें वाटतें.

स्वामीजींच्या या व्याख्यानांत आढळून येणारा हा एक विशेष आहे, की, वेदान्ताची तत्वे प्रतिपादन करितांना ते बुद्धिवादाचा किंवा तर्कशास्त्राचा फारमा उपयोग करित नाहींत. तर त्यांना जें कांहीं सांगावयाचें आहे, तें ते अंतःकरणापामून मांगतात. कोणत्याहि विषयावर प्रमाणें देत वसण्याच्या भरील्या न पडतां, अनुभवशीर व चटकदार अशा गोष्टींच ते मांगतात; आणि स्वरोस्वर पाहतां शुष्क बुद्धिवादापेक्षा आयुष्यांत घडलेल्या गोष्टींच्या अनुभवापामून आत्माला अधिक फायदा होत असतो. आजपर्यंत कोरडा आणि कंटाळवाणा बुद्धिवाद बाळी पुष्कळ नाही का ऐकिला? तेव्हां स्वामीसारख्या महात्म्यांनी आयुष्यांत सर्वांना पदोपदी येणाऱ्या अनुभवाच्या जोगवर मोठमोठी तत्वे विस्तृत रीतीनें प्रतिपादन केलेली पाहून कोण मोहित होणार नाही! या दृष्टीनें पाहतां स्वामीजींच्या व्याख्यानांत सत्याचें तर्कशास्त्रानुसार विवेचन केलेलें नसून, सत्य कसे अनुभवाचें याविषयांच्या सूचना दिलेल्या आहेत. स्वामी हे उत्तम कवि आणि तत्त्ववेत्ते असल्यामुळे, उत्तम व उत्तम विचार

स्वामी रामतीर्थ.

आणि मुंदर व जोरदार भाषा यांचा अपूर्व मिलाफ त्यांच्या उपदेशांत ठिकठिकाणी दिग्मून येतो.

या ठिकाणी त्यांच्या आत्मोन्नर्ताविषयी दोन शब्द सांगणें अप्रासंगिक होणार नाही. पंजाबांतील एका गरीब मारस्यत ब्राह्मणकुळांत स्वामीजींचा जन्म झाला होता. लहानपणापासून त्यांना आपल्या विद्याभ्यासांत बऱ्याच अडचणी येत गेल्या. तरी त्यांनी त्यांतून स्वपराक्रमानें आपला मार्ग बाहेर काढिला. विद्यार्थिदशेंत अमतांनाच त्यांनी आपला पुढील मार्ग आणून. आपलें अंतिम ध्येय ठरविलें होतें. असें दिमतें. कारण, ते स्वस्थपणें, शांतपणें आणि एकाच विधिष्ट हेतूनें प्रेरित होऊन आपला अभ्यास नेटाने करीत होते. पारंगित्यंत किर्तीहि विकट आणि प्रति-कूल झाली, तरी त्यांनी तिला कांहीं दाद दिली नाही. किर्तीहि अडचणी आल्या, तरी ते डगमगले नाहीत. याचमुळे त्यांचा दृढनिश्चय स्पष्ट दिग्मून येतो. बादातः ते एकाद्या कुमारिकेप्रमाणें भिडस्त आणि विनय-शील दिमत, तरी कधीहि न दबणारी अशी प्रकृत इच्छाशक्ति त्यांच्यांत पूर्णपणें बसत होती. कोणत्याहि ऐहिक फायद्यासाठीं अगर हेतूसाठीं नव्हे, तर दिवसेदिवस वृद्धिंगत होणारी ज्ञानलालसा तृप्त करण्यासाठीं अभ्यासावर निष्काम प्रेम करणार ते एक नमुनेदार विद्यार्थी होते.

अंगांत घालण्याला एकादा आंगरग्या नमत्या तरी चालेल, किंचिदुना एकादेवेळी जेवण चुकलें तरी हरकत नाही; पण यांज्वजीं रात्री अभ्यास करण्याकरितां तेल घेण्याला कोणी पैसे दिल्यास, ते त्यांना फार आवडत असे. विद्यार्थिदशेंत संध्याकाळपासून तों सूर्योदयापर्यंत एकसारखा अभ्यास करीत त्यांनी पुष्कळ दिवस काढिले. ज्ञानार्जनाची त्यांना इतकी अनिवार हांब होती, की, त्यांनी आपल्या मुखांकडे किंवा शरी-राच्या गरजांकडे बिलकूल लक्ष्य दिलें नाही. शीत-उष्ण, क्षुधा-तृषा इत्यादिकांचा त्यांच्या ज्ञानलालसेवर कांहीएक परिणाम झाला नाही.

अशा प्रकारें ज्ञानाची उपासना केल्यामुळें ते कवि, तत्त्ववेत्ते, गणितज्ञ, ~~सांख्यिक~~ वगळे; पण हे सर्व ज्ञान मिळविण्याला त्यांना अत्यंत श्रम करावे

प्रस्तावना.

लागले, किंबहुना खडतर तपभर्याच करावी लागली, असें क्षणें यथार्थ होईल. 'प्राक्निश्चयल मिन्हिल सर्हिस' साठीं आपली शिफारस करितों, असें जेव्हां लाहोर येथील सरकारी कॉलेजांतील प्रिन्सिपॉलने त्यांना सांगितले, तेव्हां त्यांच्या डोळ्यांत पाणी आले, आणि मस्तक थोडेंसें लववून त्यांनी उत्तर दिले, कीं, "महाराज ! मीं इतके परिश्रम करून जें ज्ञान मिळविलें आहे, तें अशा रीतीनें त्याचा विक्रय करण्या-साठीं नमून, त्याकांना देण्यामाठीं मिळविलेले आहे. सरकारी अधिकारी होण्यापेक्षां शिक्षक होणे मला अधिक आवडते."

विद्यार्थिदशेत स्वामी फारमे कोणार्शी मिमळत नसत; पण ग्रंथद्वारे ते पुष्कळ साधुसंतांच्या, कवींच्या व महात्म्यांच्या समागमाचा लाभ घेत असत. इराणचे मुफा तत्त्वज्ञ, विशेषतः हाफिझ, अत्तार, मौलाना रूम, शाम्मतब्रेझ हे त्यांचे नेहमींचे मित्र असत. हिंदुस्तानचे अनेक साधुसंत त्यांना आपली गुह्ये सांगत. तुळशीदास आणि मूरदास यांनी त्यांना निःसंशय स्फूर्ति दिली. चैतन्यप्रभूंचे प्रेम, तुकाराम व नानक यांची मधुर भक्ति, कवीर, फरीद, हसन आणि बो अल्टी कलंदर यांचे ध्यान, प्रल्हाद व ध्रुव यांची श्रद्धा, मिर्जाई, बुल्लाशाह आणि गोपाळ-मिंग यांची तीव्र मुमुक्षा, श्रीकृष्णांचे गूढ रहस्य, शिव आणि शंकरा-चार्य यांचे ज्ञान, इमरान, कॅट, गेटी, कार्लाइल यांचे विचार, वाल्ट विटमन आणि थोरो यांचे सहजोद्गार, क्रिफर्ड, हकमले, टिंडाल, मिल्ल, डार्विन आणि स्पेन्सर यांची शास्त्रीय सत्यता आणि न्यायप्रियता इत्यादि सर्वांचा त्यांच्या मनावर मुपरिणाम झाला होता. या सत्समा-गमाच्या अजब किमियेमुळे त्यांचे अंतःकरण, धर्मभोळेपणा, अज्ञान, दुराग्रह इत्यादिकांपासून मुक्त होऊन फार उदात्त झाले होते. त्यांची विद्यार्थिदशेतील भिडस्त वृत्ति पुढे संन्यास घेतल्यावर पार नाहीची झाली, आणि नंतर ते नेहमीं दैवीस्थितीत—आत्मध्यानांत राहूं अगळे. त्यांची बाणी जोरदार झाली, त्यांचे शील चित्ताकर्षक झाले, त्यांचा अनुभव स्फूर्तिदायक झाला, आणि त्यांच्या देहाचे तेज किंवा शक्ति.

स्वामी रामतीर्थ.

अतोनात वाढली. त्यांच्या समागमांत जे कोणी राहू लागले, त्यांना प्रकाश आणि आनंद यांचा लाभ होऊ लागला. त्यांच्या सदुपदेशां, श्रोत्यांच्या नेत्रांत प्रेमाश्रूंचें भरतें येई, किंवा मनांत आनंदाच्या उकळ्या फुटून त्यांना हसू येई. त्यांच्या स्पर्शानें कित्येकामध्ये कवि, चित्तारी, योगी, वीर यांच्या वृत्ति उदय पावत, आणि आपली मानसिक शक्तीची वाढ झाली आहे असे माधारण मनुष्यांना वाटे, असा पूरणसिगजीनीं आपला अनुभव नमूद केला आहे.

वरील विधानांचा कांहीमा प्रत्यय आत्मान्वाहि पाहण्यास मिळालां. कांहीं महिन्यांपूर्वी पुण्याहून मुंबईला आगगाडीनें प्रवास करीत असतां एका गृहस्थानें सांगितलें, कीं, "आपल्या एका मित्रानें रामतीर्थ-चरित्र आणि सदुपदेश हें पुस्तक तीनचारदां वाचलें, आणि त्यानंतर तो चांगल्या कविता करूं लागला." एका मोठ्या शहरां एका शाळेंतील एका विद्यार्थ्याचें डोकें फार अन्याय करून विचडलें. तो एका शिक्षकापाशीं येऊन सांगूं लागला, कीं, "मास्तर, परीक्षा तर अगदीं जवळ आली, आणि माझे डोकें तर विचडून गेलें आहे. आतां याला कांहींतरी उपाय सांगा." त्या शिक्षकानें रामतीर्थमंत्रावनीची मात्रा त्याला दिली, आणि ती त्याला चांगली लागू पडली. थोड्या दिवसांत विद्यार्थ्यानें पुस्तक परत केलें, आणि आतां माझे डोकें साफ झालें आहे. असें त्यानें सांगितलें. आमच्या एका वयोवृद्ध मित्रानें लिहिलें, कीं, "आपलें डोळे अंधु झाल्यामुळें आपण तूर्त वाचन अगदीं बंद केलें आहे. वाचन सुरू केलें, ह्मणजे आपलें मस्तक दुखूं लागतें; पण रामतीर्थसंजीवनीचा अनुभव निराळाच आहे. त्या पुस्तकाचें वाचन ह्मणजे आपल्या मेंदूला टोनिक-शक्तिदायक औषध आहे, असें आपल्याला वाटतें." आणखी अशी कांहीं उदाहरणें विस्तारभयास्तव येथें देतां येत नाहीत. पुस्तकांतील स्वामीजींचे विचार वाचून असा चांगला परिणाम घडून येतो, तर स्वामी ह्यात असतां त्यांच्या प्रत्यक्ष समागमानें तसा सुपरिणाम घडेल, यांत कांहीं नवल नाही!

प्रस्तावना.

कांहीतरी बोलवें किंवा लिहावें, झणून स्वामी बोलत किंवा लिहीत नमत. लोकांना कांहीतरी नवीन गोष्टी, अनुभव किंवा ज्ञान घाबयाचें असेल, तरच ते आपलें तोंड उघडीत, किंवा हातांत लेखणी घेत असत. " वस्तूची, पदार्थांची किंवा त्यांच्या माहितीची जमवाजमव करण्या-विषयी मी फार कमून प्रयत्न करितों; पण एकदां ती सर्व माहिती माझ्या आठोऱ्यांत आली, झणजे मी खडकावर—अदळ पदावर उभा राहून माझा मनाचा संदेश सर्व काळांकरितां जाहीर करितों," असें स्वामी झणत. पदार्थांचा आणि विचारांचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे ते नीट पहात, आणि नंतर ते त्यावरून अनुमानें काढीत. पण आपल्या आयुष्यांत त्या अनुमानांचा पडताळा पाहण्यांत ते पुष्कळ काल, वर्षांची वर्षे घालवीत, आणि त्यांहून अधिक वर्षे दुसऱ्यांच्या आयुष्यांत ती अनुमानें ते ताडून पहात. एवढी तयारी झाल्यानंतर ते त्यांवर आपले सिद्धान्त बांधीत. आपल्याला लोकांना काय सांगावयाचें आहे, तें पूर्ण अवगत करून घेतल्याशिवाय ते गुरूचा आच आणीत नमत, किंवा आपलें तोंड उघडीत नमत. त्यांच्या यशाचें गुण किंवा रहस्य या त्यांच्या वागणुकींत आहे. अशा या महात्म्यांचा संदेश महाराष्ट्राचक नीट काळजीने वाचनील आणि त्याचें मनन करून आपला फायदा करून घेनील, अशी आशा आहे.

मद्रासच्या 'गणेश आणि मंडळी'ने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या भागाचा, दिल्लीचे लाला अमीरचंद यांनी इंग्रजीत प्रसिद्ध केलेल्या 'अनुभवकानन' नामक गमतीच्या समग्र ग्रंथांचा, आणि तसेंच प्रोफेसर पूरणसिंग-जीच्या लेखांचा, हा द्वितीय भाग तयार करितांना आझाला फार उपयोग झाला आहे. त्या सर्वांचे आझी मनापामून आभार मानितों.

आमचे मित्र श्रीयुत दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर हे चारपांच व्याख्यानांचें भाषांतर करतेवेळीं आझांबरोबर होते; पण पुढें कांहीं अपरिहार्य कारणांमुळे आझाला सोडून त्यांना दुसरीकडे जावें लागलें. ते लवकर परत येतील; असा संभव न दिसल्यामुळे बाकीचें सर्व भाषांतर

स्वामी रामतीर्थ.

आझालाच करावें लागले. मित्र श्रीयुत यशवंत विठ्ठल सौदलगेकर यांनी कांही व्याख्यानं लिहून काढिलीं, आणि तसेंच मित्र श्रीयुत वासुदेव हरि करंदीकर यांनी आझाला अनेक प्रकारें साहाय्य केलें. श्रीयुत करंदीकरांच्या मदतीवांचून हें काम इतक्या लवकर पार पडलें नसतें. नवीनच स्थापन झालेल्या आणि अगदीं बाल्यावस्थेंत असलेल्या 'मनोरंजन' छापखान्यामध्ये या पुस्तकाच्या छपाईचें काम श्रीयुत काशीनाथपंत मित्र यांच्या देवरेग्वीग्वार्लीं कसें मुक्क आणि सुंदर झालेलें आहे, याची साक्ष हें पुस्तकच देत आहे. या सर्व मित्रांचे आद्वी फार फार आभारी आहों.

शेवटीं, अशीच अधिकाधिक सेवा आमच्या हातून होवो, असें परमेश्वरापार्शी मागून ही अल्प प्रस्तावना पुरी करितों.

श्रीगणेशचतुर्था,
ता. २१.१२,
बेळगांव. }

ना. वा. गुणाजी.

स्वामी रामतीर्थ.

HOW TO MAKE YOUR HOMES HAPPY!

गृहसौख्य कसें साधवें ? *

कुटीन त्रिया आणि मन्व्य गृहस्य यांच्या स्वरूपांत अमलेल्या माझ्या
आत्म्यांना !

एकादा बकील बरेचसे कागदपत्र घेऊन कोटीत जातो, पण ते सर्व
कागदपत्र कोट्टे पहात नाही. मुदथाच्या आणि महत्त्वाच्या कागदपत्रां-
चाच कोटीत विचार होतो. त्याप्रमाणे आमच्यापाशी असलेल्या सर्व
कागदपत्रांचा आज विचार होणे शक्य नाही. दुसरे एक असे कारण
आहे, की, यापैकी बहुतेक कागदपत्रांत परलोकाविषयी—आध्यात्मिक
गोष्टींविषयी विवेचन केले आहे. तेव्हा, तुमचा संबंध अमलेल्या इह-
लोकाविषयी—आणि नुसत्या प्रिय व उपयुक्त अमलेल्या विषयासंबंधी
विवेचन करणे, हे अधिक श्रेयस्कर आहे.

“आपणाला आत्मज्ञान प्राप्त होईल अशी विवाहित मनुष्याला
त्याशा धरितां येईल काय ?” हा आज व्याख्यानाचा विषय आहे.
विषय मोठा महत्त्वाचा, गहन आणि व्यापक आहे. त्याचे पूर्ण विवेचन
आजच्या भाषणांत होणे शक्य नाही; तथापि आजच्या व्याख्यानांत
याविषयी आपणाला काय शिकतां येईल, हे आपण पाहू.

* ३० डिसेंबर १९०२ रोजी 'अकादमी आफ् सायन्सीस' येथे झालेले
व्याख्यान.

स्वामी रामतीर्थ.

पूर्वी हिंदुस्तानांत एक ऋर गृहस्थ असून आपल्या नोकरचाकरांना छळण्यांत त्याला मोठी मौज वाटे. एके दिवशीं रात्री त्याच्या स्वयंपाक्यानें सुप्रास पकान्न केले. त्या पकान्नाचा एक घांसहि दुसऱ्या कोणाला मिळूं नये, आपणच त्या पकान्नावर यथेच्छ ताव मारावा, असा बेत करून तो गृहस्थ आपल्या स्वयंपाक्याला ह्मणाला “आतां आपण दोघेहि उपाशी निजावें व ज्याला अधिक चांगलें स्वप्न पडेल त्यानें हें सारें पकान्न खावें, असें मीं ठरविलें आहे.” स्वयंपाक्यापेक्षां आपणाला अधिक चांगलें स्वप्न पडणार, आणि रात्रीं उपाशीं निजल्यामुळें दुसऱ्या दिवशीं पहांटेस आपणाला भूक चांगली लागून त्यामुळें पकान्न अधिक मिष्ट लागणार, अशी त्या गृहस्थाची खात्री होती. दुसरे दिवशीं, तुझे स्वप्न सांग, असें यजमानानें स्वयंपाक्याला विचारल्यावर तो ह्मणाला “स्वप्न प्रथम सांगण्याचा मान धनीसाहेबांचा आहे. आपलें स्वप्न सांगून झाल्यानंतर मी माझे सांगेन.” यजमान आपलें स्वप्न सांगू लागला:—“मी स्वप्नांत हिंदुस्तानचा बादशहा झालों आणि यूरोप, अमेरिका येथील राजेहि माझ्या हाताखालीं आले, आणि त्यामुळें माझी सत्ता सर्व जगभर पसरली. सर्व राजेरजवाडे माझ्या दरबारांत येऊन मोठ्या अदबीनें मला मुजरा करूं लागले. देव आणि साधुसंतहि येऊन माझ्या दरबारांत माझ्या उजव्या व डाव्या बाजूला बसूं लागले.”

नंतर तो स्वयंपाकी भीतभीत आपलें स्वप्न सांगूं लागला:—“महाराज, आपल्यासारखें सुंदर स्वप्न मला पडलें नाहीं. माझ्या स्वप्नांत एक विद्रूप आणि भयंकर राक्षस माझ्यामागे घांवत आला आणि आपली लखलखित तरवार माझ्या अंगांत खुपसूं लागला. तो मला ह्मणाला, कीं, तें सारें पकान्न खाऊन टाक, नाहीतर मी तुला ठार करितों; मीं लगेच स्वयंपाकघरांत जाऊन सर्व पकान्न चट्ट करून टाकिलें !”

यजमानानें विचारिलें “अरे मूर्खा, तूं मला कां उठविलें नाहींस ?”

स्वयंपाकी म्हणाला “महाराज, मीं आपल्याकडे येण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्यावेळीं जगाचे बादशहा, सर्वभौम राजे झालां होतां. आपल्या

गृहसौख्य कसे साधावे ?

दरबारांत माणसांची अत्यंत गर्दी झाली होती; तरवारी, बंदुका हातांत असणारे द्वारपाल मला आंत जाऊं देईनात. यामुळे माझी बिकट स्थिति आपणाला कळवितां आली नाही, आणि माझा नाइलाज होऊन माझ्या इच्छेविरुद्ध मला एकद्व्यालाच तें पक्कान्न सेवन करणें भाग पडलें.”

वरील गोष्टींतील गृहस्थाप्रमाणें आह्वांला मोठी सुंदर स्वप्ने पडत असतात, आणि शेखमहमदाप्रमाणें आम्ही मनोराज्यांत मोठमोठे किडोहि बांधितों. पण ‘रामा’चें मत असें आहे, कीं, बिकट परिस्थितींत सांपडलेल्या आणि ताबडतोब पक्कान्न सेवन केलेल्या स्वयंपाक्याचेंच उदाहरण अधिक अनुकरणीय आहे. परलोकच्या किंवा भविष्यकाळच्या गोष्टीविषयी विचार करण्यापेक्षां वर्तमानकाळच्या किंवा आपला निकट संबंध असलेल्या अशा प्रस्तुतच्या गोष्टीविषयी विचार करणें फार चांगलें ! “ जाते घडि ही अपुली साधा, करा काय तें आतां करा ! ”

आपल्या लग्नाचें पर्यवसान दुःख, चिंता, कष्ट आणि त्रास यांत होऊं नये, आणि जीवित सुखावह व्हावें, याकरितां दांपत्यानें आपलें आचरण कसें ठेवावें, हा महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकानें विचार करण्याजोगा आहे. लोक प्रार्थना करितात, कीं, “ हे देवा, कृष्णा, बुद्धा अगर ख्रिस्ता ! आमच्या दुःखाचें निवारण कर.” ‘ राम ’ सांगतो, हे देव मरणानंतर तुमचीं दुःखें नाहीशीं करितील किंवा करणार नाहीत; पण या जन्मीं तुमच्या दुःखाचें निवारण कोण करणार ! या जन्मांत नवव्यानें पत्नीचा ख्रिस्त (तारक) आणि पत्नीनें नवव्याचा ख्रिस्त झालें, पाहिजे. परंतु वस्तुस्थिति अशी आहे, कीं, प्रत्येक बायको आपल्या नवव्याचा जुडास इसकॅरिप्ट (ख्रिस्ताला दगा देऊन फसविणारा त्याचाच एक शिष्य) आहे, आणि प्रत्येक नवरा आपल्या बायकोचा जुडास इसकॅरिप्ट आहे. ही वस्तुस्थिति सुधारावी कशी ?

याला एकच उपाय आहे. प्रत्येक दांपत्यानें त्यागाचा स्वीकार केल्या पाहिजे. ‘ त्याग ’ शब्द ऐकतां प्रत्येकाच्या अंगावर कांटा येतो, आणि त्याचा थरकाप होतो; परंतु त्यागाशिवाय तुमचीं घरे नंदनवनें (सुख-

स्वामी रामतीर्थ.

मय) करून सोडणें बिलकूल शक्य नाही! त्यागाविषयीं बराच गैर-समज आढळून येतो; याकरितां त्यागाचा खरा अर्थ समजून घेणें इष्ट आहे. त्याग तुम्हांला हिमालयाच्या दाट जंगलांत जाऊन राहण्यास सांगत नाही, सर्व कपडे फेंकून देऊन दिगंबर व्हा, अनवाणी आणि शिरस्त्राण घातल्यावांचून चाला, असें हणत नाही. त्यागाचा असा अर्थ असेल, तर दांपत्याला त्याग कसा आचरितां येईल? मिळकत, घरदार, मुलेंबाळें असलेल्या दांपत्याला त्यागी कसें होतां येईल? हिंदुधर्मग्रंथांमध्ये दिलेलें त्यागाचें उत्तम उदाहरण हटलें हणजे आपल्या मुलांबाळांनां घेऊन सर्व कुटुंबासहित बसलेले उमानाथ शंकर हेंच होय.

हिंदु लोकांच्या मते त्यागाचा अर्थ अरण्यवास, समाजापासून दूर राहणें, प्रत्येक वस्तूचा त्याग करणें, प्रत्येक वस्तूचा द्वेष करणें, असा आहे, असें कित्येक समजतात; पण ही चूक आहे. हिंदूनां त्याग घरांमध्ये आचरावयाचा आहे. हें त्यागरूपी तत्त्वज्ञान-सत्य-वेदान्त कांहीं शेलक्या अरण्यवासी लोकांकरितांच असेल, तर त्याचा आम्हांला काय उपयोग? आम्हांला तें नको आहे, तें गंगेंत बुडविलेलें बरें!

खरा त्याग प्रत्येकाला पाहिजे आहे, व तोच यशःप्राप्तीची गुरुकिल्ली आहे. त्यागी असल्याशिवाय कोणाहि वीराला समरांगणांत आपलें नांव गाजवितां येणार नाही, आणि कोणाहि कवीला उत्तम काव्य निर्माण करितां यावयाचें नाही. बायरनची विशाल बुद्धि त्यागामुळेच त्याला प्राप्त झाली, आणि वॉशिंग्टनच्या अंगी त्याग नसता तर त्याला युद्धांत यश खरोखर मिळालें नसतें. नेपोलियन बोनापार्ट, वॉशिंग्टन, वेलिंग्टन, अलेक्झान्डर, सीझर यांनां किंवा दुसऱ्या कोणाहि वीराला युद्धांत यश मिळविण्यास, राष्ट्रांचीं राष्ट्रे जिंकून हस्तगत करण्यास, सैन्यांचीं सैन्ये हालवून सोडण्यास, जगापासून-आसक्तीपासून अगदीं अलिप्त रहावें लागलें. अशा कोणाहि वीराचें मन अत्रस्त, शांत आणि स्वस्थ असलें पाहिजे, आणि तें एकाच ध्येयाविषयीं पूर्ण एकाग्र झालें पाहिजे. दुसऱ्या

गृहसौख्य कसे साधावे ?

गोष्टींनी अगर परिस्थितींनी त्या मनाला भंडावून सोडतां कामा नये. यांतील मर्म काय ? एकाच ध्येयाशिवाय बाकी सर्व इतर गोष्टींचा त्याग हेंच तें मर्म होय, आणि अशा तऱ्हेचा जितका त्याग एकाद्या मनुष्याच्या अंगीं असेल, त्या मानानें तो श्रेष्ठ होतो. नेपोलियनला एका शब्दानें हजारों शत्रूंनां थांबविण्याची शक्ति कशी आली? तो आपल्या ईश्वरीतत्त्वामध्ये पूर्ण लीन होत असे लक्षणून. आणि यायोगेंच न्यूटनसारख्या महात्म्यांनीं हि तत्त्वज्ञान आणि शास्त्र यासंबंधाच्या आपल्या नूतन शोधांनीं जगावर उपकार केले आहेत. त्यांनां आपला देह, मन इत्यादिकांपासूनहि अलिप्त रहावें लागलें. ते घरीं बसले असले, तरी त्यांनां घरदाराची व आग्नेयांची स्मृति नसे. काय ही समाधि ! लोक लक्षणतील, कीं, काहीं काम न करितां हे लोक स्वस्थ बसले आहेत. जेव्हां हे लोक स्वस्थ बसतात, तेव्हांच ते उत्तम काम करूं शकतात. वरपांगीं पहाणारांनां ते स्वस्थ बसलेले दिसतात खरे, पण आंत ते उत्तम काम करीत असतात. असे मोठे बुद्धिमान् लोक, वीर अगर महात्मे, न कळत जो त्याग आचरणांत आणितात, आणि ज्या त्यागाच्या योगें ते प्रसिद्धीला येतात, तो त्याग लोकांपुढें मांडणें आणि त्याचें शास्त्रीय विवेचन करून त्याच्या साधनार्थ नियम बांधणें आणि त्याचें स्पष्टीकरण करणें, हा हिंदु तत्त्वज्ञानाचा उद्देश आहे.

हिंदु लोक या त्यागाला ज्ञान असेंहि लक्षणतात. लक्षणजे त्यांच्या मते त्याग आणि ज्ञान हीं एकच आहेत. ज्ञान लक्षणजे ऐहिक वस्तूंचें ज्ञान, असें मात्र येथें समजू नये. ऐहिक वस्तूंच्या ज्ञानाचासुद्धां बराच उपयोग होतो; पण तें खरें ज्ञान नव्हे. खऱ्या ज्ञानानेंच शांति प्राप्त होते. ज्ञान अथवा त्याग लक्षणजे सत्याचें—आत्म्याचें—आपण कोण आहों याचें ज्ञान. आपण कोण आहों याचें ज्ञान बुद्धीला करून देतां येईल; पण तेवढ्यानें भागेल काय ? काहींसें भागेल; पण त्यानें तृप्ति (शांति) होणार नाही. आपण ज्ञानी व्हावें, जीवन्मुक्त व्हावें, हें सर्व जग नंदनवन व्हावें, असें तुझाला वाटत असेल, तर आपण देव आहों, सच्चिदानंद

स्वामी रामतीर्थ.

ब्रह्म आहों, अव्यक्त आदिशक्ति अथवा सत्ता—काय वाटेल तें नांव द्या—
आपण तें ईश्वरी तत्त्व आहों, हें ज्ञान अनुभवांत आणून सोडलें पाहिजे.
आपण कोण आहों हें ज्ञान नुसतें बुद्धीनें समजून उपयोगी नाहीं;
तर तें आपल्या अंतःकरणांत बिंबलें पाहिजे, आचरणांत उतरलें पाहिजे,
आपल्या रक्तांत तें मिसळून हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासरशीं उसळत
राहिलें पाहिजे, व आपल्या प्रत्येक रोमरोमांत तें स्फुरण पावलें पाहिजे !
असें ज्ञान किंवा विज्ञान हाच त्याग होय. हें ज्ञान मिळालें ह्मणजे तुम्ही
त्यागी झालां.

अरण्यवास किंवा एकांतवास हें एक नुसतें साधन आहे. अरण्यवास
म्हणजे विश्वविद्यालयांतील अभ्यासच होय. विश्वविद्यालयांत आपण
ज्ञानसंपादन करण्याकरितां जातो, पण सदैव तेथेच रहावें असें कोणी
समजत नाहीत. तसेंच वर सांगितलेलें विज्ञान मिळविण्यास, जरूर
वाटत असेल तर तुम्ही अरण्यवास पत्करा; पण अरण्यवास म्हणजे त्याग,
असें कांहीं वेदान्त सांगत नाही. त्यागाला तुमच्या धंद्याशीं,
जाग्याशीं, अगर देहस्थितीशीं कांहीं कर्तव्य नाही ! तुम्हीं कोठेंहि व कसेहि
असा, त्याग तुम्हांला उच्च स्थितींत ठेवितो, तुमची शक्ति वाढवितो, तुम्हांला
ईश्वर बनवून सोडतो. तुमचीं सर्व दुःखें, चिंता, काळजी यांचें निवारण
करून तुम्हांला सुखी आणि निर्भय करून टाकितो.

दांपत्याला या त्यागाचा स्वीकार कसा करितां येईल ? परस्परांचें
कल्याण साधण्याचें जर नवराबायकोंनीं ठरविलें, तर हें ताबडतोब
आजच्या आज साधतां येईल. नवराबायकोंनीं एकमेकांनां तारण्याचा
निश्चय केला नाहीं, तर जगांतील सर्व धर्मग्रंथांचा फारच थोडा उपयोग
होईल, याचा नीट विचार करा. लोक पुराणकीर्तन ऐकण्यास देवाल्यांत
जातात. तेथे “सर्व ऐहिक वस्तूंचा त्याग करावा, संपत्तीचा मालक
ईश्वर, आपण फक्त वहिवाटदार, आपण देह नसून देहांत वास करणारा
आत्मा किंवा ईश्वर आहों,” अशा तऱ्हेचा उपदेश ऐकण्यास सांपडल्यामुळें
कांहींसें ज्ञान मिळतें खरें; पण तेथून घरीं आल्यानंतर काय प्रकार

गृहसौख्य कसे साधावें ?

घडतो ? “ मला नवी पैठणी आणा, मला दुशी करून द्या, ” असे बायको सांगत असते; “ बाबा, आह्वाला खेळणी द्या, ” हणून मुकें पाठीला लागतात; “ माझी प्रिया, माझी चिमुकली ” हणून यजमान उत्तरे देऊं लागतो. बायकामुलें, घरदार, बंधुभगिनी सर्व कांहीं देवाल्यांत असेतोपर्यंत ईश्वराच्या स्वाधीन केलें होतें, घरीं येतांच सर्व कांहीं ईश्वराकडून परत घेतलें, ‘ माझे माझे ’ सुरू झालें; नंतर ईश्वराचें कांहीं राहिलें नाहीं ! देवाल्यांत असतांना ‘ हे देवा, मी तुझा आहे, सर्व कांहीं तुझें आहे, तूं मालक आहेस, ’ अशी जी भावना क्षणभर उत्पन्न झाली होती, ती घरीं आल्यानंतर बायकामुलांचें तोंड पहातांच पार मावळून गेली ! याप्रमाणें आध्यात्मिक उन्नति आणि कौटुंबिक स्थिति यांमध्ये विरोध दिसून येतो. देवाल्यांत जें कांहीं साधिलें जातें, तें घरीं येतांच गमाविलें जातें. होमरच्या काव्यांत पेनिलोपीस नांवाची स्त्री दिवसभर धागा गुंडाळीत असे, आणि रात्री गुंडाळलेला सर्व धागा सोडून टाकीत असे, त्याप्रमाणें हा प्रकार होतो. देवाल्यांतील पुराणकीर्तनांनीं जी कांहीं थोडीशी उन्नति होते, ती घरीं येतांच साफ नाहीशी होते. असाच प्रकार जर मेहमीं चाड राहिल, तर उद्धाराची आशा बाळगणें व्यर्थ आहे ! देवाशी थडा करावयाची नसेल, व आमच्या प्रार्थना हणजे नुसतें एक सोंग नसेल, तर आध्यात्मिक उन्नतीच्या आड येणारे अडथळे दूर सारून आम्हीं आमचें घरचें वर्तन सुधारलें पाहिजे. प्रत्येक बायकोनें आपल्या नवऱ्याचा खिस्त (तारक,) झालें पाहिजे, आणि प्रत्येक नवऱ्यानें आपल्या बायकोचा खिस्त (तारक) झालें पाहिजे.

कांहीं लोक हणतात “ मी तुझ्यावर प्रेम करितों. ” पण काय ढोंग हें ! जर तुमची आपल्या नवऱ्यावर किंवा बायकोवर खरी प्रीति असेल, तर तुम्हीं त्याच्याकरितां किंवा तिच्याकरितां कांहीं झीज सोसली पाहिजे, कांहीं स्वार्थत्याग केला पाहिजे. बायकोला आपल्या सुखासाठीं मरणा पाहिजे, आणि नवऱ्यालाहि त्याचकरितां बायको पाहिजे आहे;

स्वामी रामतीर्थ.

इतकी, कीं, जणूं काय ती एक निर्जीव पदार्थच आहे, आणि त्या पदार्थावर जशी त्याची सत्ता असते, तशी बायकोवरहि त्याला सत्ता पाहिजे असते ! परस्पर एकमेकांला परतंत्र करूं पाहतात. खरें प्रेम असेल, तर परस्परांनीं एकमेकांचें हित साधलें पाहिजे व वाढविलें पाहिजे. नवराबायको परस्परांचें हित साधितात काय? नवऱ्याच्या किंवा बायकोच्या वैषयिक इच्छा तृप्त करणें ह्मणजे त्यांनीं आपलें हित साधणें किंवा कल्याण करणें नव्हे. वैषयिक इच्छा तृप्त करणें ह्मणजे परस्परांचें कल्याण करणें, असें असतें, तर जगांतील सर्व कुटुंबें सुखी झालीं असतीं; पण तीं सर्व सुखी आहेत काय? हजारांत एकादें कुटुंब क्वचित् सुखी असेल. परस्परांच्या पशुवासना तृप्त करणें ह्मणजेच कल्याण साधणें, अशी खोटी समजूत करून घेतल्यानें, व खरें हित कसें साधावें हें माहीत नसल्यानें पुष्कळ कुटुंबें सुखी नसतात.

कोणीएक ग्रंथकार ह्मणतो, कीं, प्रेम ह्मणजे दुःखाशीं तडजोड करणें होय. (To love is to make a compact with sorrow.) पुष्कळ कार्दबरीकार, इतिहासकार वगैरेंचा अनुभव असाच आहे. पण प्रेमामध्यें असें काय आहे, कीं, त्यापासून दुःख व्हावें ? प्रेमांत तर तसें कांहीं नाहीं ! प्रेमाचा दुरुपयोग केल्यानें मात्र दुःख उत्पन्न होतें. श्रीकृष्णांची अशी एक गोष्ट सांगतात, कीं, त्याला एका राक्षसानें खाल्लें. कृष्णाच्या हातांत एक कढ्यार होती, तिच्यासहित राक्षसानें त्याला गिळून टाकलें. राक्षसाच्या पोटांत गेल्यावर आपल्या हातांतील कढ्यारीनें राक्षसाचें पोट फाडून कृष्ण बाहेर निघाला व राक्षस मरण पावला. आमच्या प्रेमाची अशीच स्थिति होते. प्रेम ह्मणजे काय ? प्रेम ह्मणजे श्रीकृष्ण अगर देव. विषयी मनुष्याच्या हृदयांत प्रेम प्रवेश करितें, आणि तेथें त्याला ठाणें मिळालें ह्मणजे तें हृदयावर घाव घालितें; आणि मग हृदय विदीर्ण होऊन दुःख, वेदना, आक्रोश इत्यादि प्रकार सकाम प्रेमांत आमच्या अनुभवाला येतात. हें असें होतें. एकाद्या ऐहिक वस्तूवर आमची आसक्ति जडली आणि त्या वस्तूवर आह्मी प्रेम करूं

गृहसौख्य कसे साधवें ?

लागलों, ह्मणजे श्रीकृष्णदेव (प्रेम) अंत शिरतो आणि अंतःकरणावर घाव घालितो; मग अंतःकरण विदीर्ण होऊम आह्मी शोक करूं लागतो, कीं, “ हें प्रेम मोठें निर्दय आहे, आणि यानें आमचा घात केला ! ” इत्यादि.

कायदा अमा आहे, कीं, या जगांत कोणी एकाद्या व्यक्तीशीं अगर ऐहिक वस्तूशीं आमक्ति जडवून घेईल, तर त्याला निःसंशय दुःख प्राप्त होईल. ती व्यक्ति अगर ती वस्तु त्याच्यापासून हिरावून घेतली जाईल, किंवा दोघांपैकीं एकादा नष्ट होईल, अगर दोघांमध्ये कांहीं वितुष्ट तरी येईल. हा सृष्टिनियम अपरिहार्य आहे. ऐहिक वस्तूंवर ममता ठेविल्यानें सुख केव्हांहि मिळणार नाहीं. उलट दुःख मात्र होईल. ‘ सर्वशक्तिमान् ’ पैशावर अगर कोणत्याहि वस्तूवर विश्वास न ठेवितां, देवावर—आत्म्यावर सर्व भार ठेवा. समजा, तुमच्या एका मित्रानें आपली एक सुंदर तसवीर तुमच्यापाशीं दिलेली आहे. तुम्ही ती मोठ्या प्रेमानें वाळगितां. तुम्हीं त्या तसबिरीचें चुंबन घेतां, तिला गोंजारितां आणि तिच्यावर इतकें प्रेम करितां, कीं, त्हे मित्र स्वतः तुमच्याकडे आला तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष्य करितां, त्याला ढुंकूनहि पाहत नाहीं ! तुमचें हें वर्तन योग्य होईल काय ? अशानें तुमचा मित्र आपली तसवीर तुमच्यापाशीं क्षणभर तरी ठेवील काय ? कधींहि नाहीं ! आपली आठवण रहावी ह्मणून त्यानें ती तसवीर तुमच्याकडे दिली; आपली विस्मृति पडावी म्हणून त्यानें ती तुमच्याकडे दिली नाहीं ! त्या तसबिरीला इतका मान देण्याचें कांहीं कारण नाहीं. त्या तसबिरीचीच पूजा करणें ही मूर्तिपूजा होय. त्याचप्रमाणें या जगांतील सर्व वस्तु परमेश्वराच्या तसबिरी अथवा प्रतिमा होत, आणि सर्व तसबिरींचा धनी अथवा मालक याचीच तुम्हीं पूजा केली पाहिजे. पुष्कळ दांपत्ये नुसत्या बाह्य प्रतिमांनां बळी पडून त्यांचीच पूजा करितात, आणि मूळ मालकाला विसरतात. मूर्तिपूजा ती हीच ! ईश्वराच्या प्रतिमा अगर मूर्ति उभारूं नयेत व मूर्तिपूजा करूं नये, असें जें बायबलांत सांगितलें

स्वामी रामतीर्थ.

आहे, त्याचा अर्थ इतकाच आहे, कीं, आम्हीं मूळाला विसरून प्रति-
मांनांच भुलतां कामा नये.

हिंदुस्तानांतील एका स्मशानभूमींतील एका थडग्यावर खाली दिलेला
लेख खोदलेला होता:—

‡ विश्रांति घेत, अधुना मृत बाल येथ,
जें कीं पुरा निवसलें मम मानसांत;
झालें जरी, प्रभु करीं बहु योग्य जें तें,
आह्मां वियोग घडणेंच अवश्य होतें !

हा लेख एका स्त्रीनें खोदविलेला होता. आपल्या मुलाच्या आंत
असणाऱ्या ईश्वरी तत्त्वाकडे लक्ष्य न देतां ती त्याच्या देहावर—चित्रावर
विशेष प्रेम करूं लागली होती, आणि ह्मणूनच वर सांगितल्याप्रमाणें
त्या मुलाला तिच्यापासून दूर करणें इष्ट होतें. कायदाच तसा आहे !
चित्रांचा आह्मी योग्य उपयोग केला, तर चित्रें आमच्यापार्शीं राहतील.
त्यांचा दुरुपयोग केला, तर त्यांपासून आह्मांला दुःख होईल. चित्रांचा
योग्य उपयोग करणें ह्मणजे चित्रापेक्षां त्यांच्या मूळ मालकावर विशेष
प्रेम करणें होय. आणि असें प्रेम केलें, तरच आह्मीं चित्रें जवळ बाळ-
गावीं, नाहीतर बाळगूं नयेत. त्याग तो हाच. आणि याच तऱ्हेनें
प्रत्येक कुटुंबांत त्यागाचा अभ्यास झाला पाहिजे.

समजा, एका नवऱ्याचें आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम आहे. त्याला
मोहून टाकणारें, त्याचें चित्त आकर्षण करणारें असें तिच्यांत काय आहे?
द्विची शरीरकांति, सुंदर नेत्र, कर्ण, नासिका वगैरे त्याचें मन मोहित
करतात काय? छेः, कधींहि नाही ! कवीपेक्षां अधिक विवेकी व्हा
आणि विचार करा. या अवयवांत जर खरी आकर्षणशक्ति असती, तर

‡ "Here lies the babe that now is gone
An idol to my heart.
If so, the wise God has justly done
'Twas needful we should part."

गृहसौख्य कसे साधावे ?

मेल्यानंतरहि हे असेच चित्तकर्षक झाले असते; पण हेच अवयव मरणोत्तर निस्तेज होतात आणि आमचीं मनें आकर्षण करीत नाहीत. तेव्हां सौंदर्य कशांत असतें आणि मोह कोण पाडितो ? क्लीओपाद्रा नामक इजिप्तमधील एका नीग्रो कन्यकेनें रोमच्या अँटनी बादशहाला आपल्या लावण्यानें आणि हावभावानें पूर्ण वश करून घेतलें होतें. सौंदर्य, लावण्य, हावभाव आणि त्यांनां मूलभूत असलेली चलनवलनशक्ति कोठून आली ? आम्हीं जीवंतपणीं डोंगरावर चढतो, एका जागेपासून दुसऱ्या जागीं जातो; पण मेल्यानंतर ही आमची शक्ति कोठें जाते ? पूर्वी जीवंत असतांना जी सत्ता अगर शक्ति (परमेश्वर-आत्मा) आम्हांला चलनवलनादि सर्व कामें करण्याला मदत करीत होती, ती मेल्यानंतर करीत नाही. सर्व वस्तूनां सौंदर्य, लावण्य, चलनवलन इत्यादि जें कांहीं प्राप्त होतें, तें सर्व परमात्मशक्ति-अंतःशक्ति-आत्मा यापासूनच मिळतें. तेव्हां तुम्हीं हें पक्कें ध्यानांत ठेवा, कीं, तुमच्यासमोर उभा राहून जो कोणी तुम्हांला पहात आहे, आणि तुमच्याबरोबर बोलत आहे, तोच परमात्मा-अंतरात्मा होय. बाह्यनेत्र, कर्ण, त्वचा आणि शरीर हें सर्व त्या अंतरात्म्याचा पोषाख होय.

जेव्हां या जगांतील लोक ऐहिक वस्तूंवरच प्रेम करितात, तेव्हां ते पोषाखाच्या आंत असणाऱ्या आत्म्यापेक्षां वरच्या पोषाखावरच विशेष लक्ष्य देतात, सद्वस्तूला विसरून ब्राह्म आवरणांचीच पूजा करितात, आणि यामुळेच ते दुःख भोगतात. त्यांनां या पापाचें फळ भोगावें लागतें. या पापापासून तुम्हीं अलिप्त असावे. नवराबायकोंनीं परस्परांच्या अंतर्त्यामीं असणाऱ्या आत्मदेवाला पहावें व त्याचीच पूजा करावी. नवरा किंवा बायको हीं नरकाचें द्वार न होतां परमात्मस्वरूप दाखविणारा आरसा झालीं पाहिजेत. तसेंच याप्रमाणें प्रत्येक वस्तु परमात्मस्वरूप वाटली पाहिजे.

आतां नवराबायकोंनीं ही दिव्य दृष्टि एकमेकांनां कशी साध्य करून घ्यावी, हें पाहूं. बायकोला आपल्या नवऱ्याला जर तारावयाचें असेल,

स्वामी रामतीर्थ.

तर तिनें सर्व बाह्य मोहांपासून त्याला परावृत्त केलें पाहिजे. अविवाहित मनुष्य अनेक तऱ्हांच्या मोहपाशांत पडण्याचा संभव असतो. सुकाण नसलेली नौका वाऱ्यांनीं आणि वादळांनीं हेलकावे खात इकडेतिकडे जाते, तशी अविवाहित मनुष्याची स्थिति होते; आणि त्यांत त्याल कांहीं परमार्थज्ञान नसेल, तर सर्व बाजूंनीं त्याला धक्के खावे लागतात सर्व बाह्य मोहांपासून बायकोनें नवऱ्याचें प्रथम रक्षण केलें पाहिजे पण नेहमीं काय प्रकार घडतो ? बायका आपल्या नवऱ्यांचें मोहांपासून रक्षण तर करीत नाहीतच; उलट स्वतः आपण नवऱ्यांच्या डोक्यावर मोठें ओझें होऊन बसतात. ज्याप्रमाणें सर्व बारीकसारीक चिल्लूर नाणीं देऊन त्या रकमेची एकच नोट करून ठेवावी, त्याप्रमाणें स्त्रीचा मोठा मोह इतर मोहांनां मागें टाकितो आणि पुरुषाला चीत करून सोडितो.

पूर्वीं घोडा अरण्यांत रहात असे, तेव्हां त्याला तेथें हरिण, सांबर इत्यादि सर्व जंगली प्राण्यांपासून बराच त्रास झाला; हणून त्यानें मनुष्याची मदत मागितली. “ मला पाठीवर धेऊन चल, हणजे मी तुझ्या शत्रूंचा संहार करितों, ” असें मनुष्यानें त्याला सांगितलें. घोड्यानें ती गोष्ट कबूल केली. नंतर मनुष्य अश्वारूढ होऊन जंगलांत गेला, आणि त्यानें बाण मारून घोड्याच्या सर्व शत्रूंना ठार केलें. घोड्याला फार आनंद झाला. तो मनुष्याचे आभार मानून परत जाऊं लागला; पण मनुष्य त्याला कांहीं जाऊं देईना ! तो हणाला “ तूं किती उपयोगी प्राणी आहेस हें मला कळून चुकलें. मी आतां तुला सोडणार नाहीं, मी तुला आतां माझा गुलाम करून ठेवणार. ” घोड्याच्या शत्रूंचा नाश झाला खरा, पण त्याची स्वतंत्रता मात्र गेली. विवाहित मनुष्याची स्थिति या घोड्यासारखी होते. बायको त्याचें अनेक मोहांपासून रक्षण करते खरी, पण ती स्वतःच एक मोठा जबरदस्त मोह होऊन बसते. पुष्कळ मोहांपासून ती त्याला तारिते, ही गोष्ट-सुद्धां कांहीं कमी नाहीं. यापुढची पायरी हलटली हणजे नवराबायकोंनीं परस्परांनां एकमेकांचे गुलाम करतां कामा नये. इतकें झालें तरच कांहीं आशा आहे.

गृहसौख्य कसे साधावे ?

येशू ख्रिस्त हा जगाचा तारक आहे, तो सर्व पापे नाहीशी करून पृथ्वीवर धर्मराज्य सुरू करणार आहे, असे बायबलांत सांगितले आहे. बायबल, कुराण अथवा वेद कांहींहि सांगेत; जग तर पूर्वीप्रमाणेच अधर्मी आहे. याचे कारण काय? अनिष्टाचे खरे कारण नाहीसे झाले नाही हे होय, आणि ते कारण आमच्या कुटुंबांतच आहे. नवराबायकोंनी परस्परांचे कल्याण साधण्याचा निश्चय केल्याखेरीज धर्माची वाढ होणार नाही, व तो धर्म जीवंत राहण्याचीहि आशा राहणार नाही. हे ख्रिस्ती, हिंदू व मुसलमान बांधव हो ! जर जगातील दुःखे नाहीशी व्हावीं आणि मनुष्यांनी सुखी व्हावे असे तुझाला वाटत असेल, तर तुझी तुमचे वैवाहिक संबंध नीट दुरुस्त केले पाहिजेत. प्रत्येक नवरा-बायकोंनी परस्परांचे तारक झाले पाहिजे, हे तत्त्व सर्वांच्या अंतःकरणांत बिंबविले पाहिजे. हे कसे साध्य होईल ? जर नवऱ्याच्या मनांत बायकोला आणि बायकोच्या मनांत नवऱ्याला गुलाम करावयाचे नसेल, तरच हे होईल. तुम्ही दुसऱ्यांना मुक्त-स्वतंत्र करा, हणजे तुम्ही स्वतः मुक्त-स्वतंत्र आपोआप होतांच. नियम असा आहे. आघात आणि प्रत्याघात हे सारखे असतात. तुम्ही आपल्या बायकांना ताब्यांत ठेवा, त्यांना गुलाम करा, हणजे तुम्हीहि गुलाम बनलांच हणून समजा. हे विधान कित्येकांना भयंकर वाटेल. पण सत्य नेहमी भ्यासुरच असते. ख्रिस्ताने भ्यासुर सत्याचा उपदेश केला, लोकांनी त्याचा छळ करून त्याला सुळावर चढविले. तसेच साक्रेटिसालाहि विष प्यावे लागले. लोक केव्हांहि सत्याचा स्वीकार आनंदाने करीत नाहीत.

मनुष्य बैलाच्या नाकांत वेसण घातून शिंगांना दोऱ्या बांधून त्या आपल्या हातीं धरितो आणि बैल आपला नोकर, गुलाम आहे असे हणतो; परंतु बैल जितका त्याचा बंदा गुलाम आहे, तितकाच तोहि पण बैलाचा बंदा गुलाम आहे. बैल आपला गुलाम आहे असे हणण्यास त्याला कारण काय, तर, त्याला सोडून बैलाला दुसरीकडे जाता येत नाही. हेच कारण असेल, तर जसे त्याला सोडून बैलाला जाता येत नाही,

स्वामी रामतीर्थ.

तसेंच बैलाला सोडून मनुष्यालाहि जातां येत नाही. तो जर स्वतंत्र असता, बैलाला सोडून त्याला जर जातां आलें असतें, तर बैलहि त्याचा गुलाम न होतां स्वतंत्र झाला असता. सृष्टिनियम अथवा कायदा असा आहे !

सर्व कुटुंबें दुःखी आहेत, हें तुम्हांला दिसत नाही काय ? ही गोष्ट खरी नाही काय ? यूरोप, अमेरिका, हिंदुस्तान, जपान अथवा जगांतील कोणत्याहि देशांतील कुटुंबांत सुख नाही, हें खरें नाही काय ? लोक तोंडानें म्हणतात, कीं, आमचें घर किती तरी सुखी ! (Happy Home !) काय दोंग हें ! सुख शब्दांत मात्र राहिलें आहे. तें स्वप्नवत् झालें आहे. लोकांनां दुःखें भोगावीं लागत आहेत आणि कुटुंबें सुखी नाहीत. हें असें कां ? कुटुंबें सुखी असावीं असें तुम्हांला मनापासून वाटत नाही काय ? जर सुख पाहिजे, तर कुटुंब किंवा घर थड्या न समजतां त्यांविषयीं तुम्हीं खरी कळकळ बाळगिली पाहिजे. दुःखाचें खरें कारण, नीट विचार करून शोधून काढिलें पाहिजे, व तें दूर केलें पाहिजे. कुटुंबांत सुख नसतें, याचें कारण म्हटलें म्हणजे कुटुंबांतील लोकांनां सृष्टिनियमांचें ज्ञान नसतें; निसर्गाची योजना कशी आहे, उत्क्रांतितत्त्वाची गति कशी चाललेली आहे, हें ज्ञान नसतें; अज्ञान मात्र भरपूर भरलेलें असतें, हें होय. 'राम' सांगतो, कीं, उत्क्रांतितत्त्वाची अथवा निसर्गाची अशी मुख्य योजना आहे, कीं, सर्वांनीं—प्रत्येकानें हळुहळू—सावकाश आपल्या अंतर्गामीं असलेल्या ईश्वरी तत्त्वाचा, आत्म तत्त्वाचा, अनुभव घ्यावा. ही योजना न समजल्यामुळेच जगांत सर्वत्र कलह व त्रास माजत चालला आहे.

आपल्या नवऱ्याशीं अगर बायकोशीं आपण असें वर्तन ठेवावें, कीं, निसर्गाच्या योजनेप्रमाणें योग्य दिशेनें आपली उन्नति होत असावी. निसर्गाची योजना झटली झणजे मुक्ति किंवा स्वतंत्रता. तुमच्या बायकोला स्वतंत्र करा, झणजे तुम्हीहि आपोआप स्वतंत्रच व्हाल. याचा अर्थ काय ? 'एक घाव दोन तुकडे,' या न्यायानें सर्व नैतिक संबंध तोडून अथवा

गृहसौख्य कसे साधवें ?

झुगारून देऊन स्त्रीपुरुषांनी पाहिजे तसे स्वैर आचरण करावयाचें काय ? स्वैर वर्तन झणजे मुक्ति किंवा स्वतंत्रता नव्हे, उलट तें दास्य किंवा गुलामगिरी होय ! आपल्या मित्राला स्वतंत्र करणें झणजे त्याला किंवा तिला नुसत्या बाह्य देहावर नव्हे, तर अंतर्दामिनी असलेल्या परमात्म्यावर विश्वास व सर्व भार ठेवावयाला लावणें होय. दांपत्याचें खरें प्रेम हल्लें झणजे बायकोमध्ये असणाऱ्या परमात्म्यावर नवऱ्याने प्रीति करणें व स्वतःमध्ये असलेल्या परमात्म्यावर तिला प्रीति करावयाला लावणें, हें होय. कित्येक लोक येशू ख्रिस्तावर, कित्येक कृष्णावर, आपला विश्वास आहे असें झणतात. ' राम ' सांगतो, कीं, तुम्ही आपापल्या नवऱ्यांवर व बायकांवर विश्वास ठेवा. आपापल्या मित्रांच्या मांसमय देहांवर मात्र तो न ठेवितां आंतील आत्मतत्त्वावर ठेवा. अस्थिस्नायुचर्ममय बाह्य देहांकडे तुम्हीं असें पहावें, कीं, ते जणूं काय पारदर्शक पडदे आहेत, आणि त्यांतून आंतील आत्मवस्तु तुम्हांला स्पष्ट दिसत आहे.

हालणाऱ्या फांदीवर बसणाऱ्या पक्ष्याला फांदी खाली लवते हें माहीत असतें; पण तो पक्षी यत्किंचित्ही न घाबरतां मोठ्या आनंदानें गात असतो. कारण, त्याचा सर्व विश्वास हालणाऱ्या फांदीवर नसून स्वतःच्या पंखांवर असतो. त्याप्रमाणें तुम्ही कोठेंहि असलां, तुमच्या बायकामुलांवर तुमची कितीहि आसक्ति असली, तरी तुमचें सर्व अंतःकरण तेथेंच ठेवूं नका. तुमचें अंतःकरण देवाकडे—आत्म्याकडे पूर्ण लागलेलें असावें. हाच काय तो मार्ग आहे. या रीतीनें तुम्हीं स्वतः वागावें, व याच रीतीनें आपल्या बायकामुलांनाहि वागण्यास लावावें. असें केल्यानें तुम्हीं स्वतंत्र व्हाल व बायकामुलांनाहि स्वतंत्र कराल. कोणी कोणावर अवलंबून राहणार नाही.

१. एका भव्य मंचकावर एक रूपवती राणी मरणासुख होऊन पडली आहे, आणि जवळच राजा व तिची मुलें ही शोक करीत बसली आहेत, असें एका उत्तम चितान्यानें काढलेलें सुंदर चित्र एके ठिकाणी पाहण्यांत आलें होतें. हें चित्र इतकें उत्तम व मोहक होतें, कीं, पाहणाऱ्या

स्वामी रामतीर्थ.

ते अलिप्त असतात. त्याप्रमाणेच घरांतील, कुटुंबांतील, संसारांतील सर्व गोष्टींविषयीं तुमची स्थिति असावी. म्हणजे जगांतील सर्व गोष्टींचें तुम्हीं निरीक्षण करावें, पण तुमच्यावर त्यांचा कांहीं भार न पडतां तुम्हीं अनासक्त, अलिप्त व मुक्त असावें. आणि ही मुक्ति किंवा स्वतंत्रता तुम्हांला सत्यज्ञानानें किंवा आत्मज्ञानानेंच मिळणार आहे. हें ज्ञान तुम्हांला मिळालें, कीं, ग्रह, तारेमुद्दां तुमचा हुकूम पाळतील !

ग्रह-तान्यांनो ! भ्रमा फिरा हो,
अपुलीं गात्रं मज दावा हो !
सर्व बाजुंनीं मज पाहूंदे,
चैतन्यामधिं नाचा मोदें !
भूजल तारे भानू तैसे
फिरती सगळे भासे ऐसें;
परि ती माया, सत्य पहातां,
जातो फिरतो मीच तत्त्वतां !

गतिस्थितिहि ना विश्रांतीही 'मम' 'तव' कांहीं नाहीं,
दुजें मजविना कांहीं नसे या जगतीं सत्यचि पाहीं !
भूवरि विचरे, नर्मीं फिरे जें, चकमक झगमग करितें,
नेत्रा दिसतें, मना भासतें, मीचि एक सर्वहि तें !
शक्ति कुणा नच मज वर्णाया शब्दापरता मी हो !
नक्षत्रांनो ! मी तुमचेंही जीवन पूर्ण पहा हो !
खुणावितां मज कुठें यावया ? वदा ऐकुंद्या मजला,
भरलोंसें मी सर्वांठार्यां भेदभाव तो हरला !
जलनिधिराया ! खडपासन्निध आपटिं अपुल्या लाटा,
मत्पदिंही तूं जगता ! येई त्यजुनी सर्वहि ताठा !

तुमचा खरा आत्मा असा आहे ! याचा अनुभव घ्या आणि मुक्त व्हा.
तुम्हीं त्याचा साक्षात्कार घ्या म्हणजे तुम्ही विश्वाचे स्वामी व्हाल, आणि
तुमचे सर्व व्यवहार आणि कामें तुम्हांला पाहिजेत तशीं जुळून येतील;

गृहसौख्य कसे साधावे ?

आणि शेवटी यशाच्यामार्गे तुम्ही लागावयाचे एकीकडे राहून यशच तुमच्यामार्गे धांवत येईल ! अंतर्दामी असलेल्या ईश्वरी तत्त्वावर श्रद्धा ठेविल्याने आणि त्या तत्त्वाचा साक्षात्कार घेतल्याने सर्व विश्व तुमचा बंदा गुलाम होईल, सर्व कांहीं तुम्हांला वश होईल. यश आणि अभ्युदय तुम्हांला शोधू लागतील. 'पर्वत महंमदाकडे गेला नाही तरी महै-मदाला पर्वताकडे जावे लागेल.' विश्वाचे नियमन करणारे हे गूढ तत्त्व किंवा वर्म असे आहे. तुम्ही त्या तत्त्वाचा स्वतः अनुभव घ्या, आणि तुमच्या बायकामुलांनाहि त्याचा प्रत्यय आणून द्या. स्वतः मुक्त होऊन त्यांनाहि मुक्त करा. असे ज्ञाने, ह्यणजे तुरुंग देखील स्वर्ग होईल, आणि तुमची धरे नंदनवने होऊन जातील ! आणि तंटेबाज कुटुंबांतहि शांति नांदू लागेल. याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा मार्ग किंवा ही गुरुकिल्ली मिळवा, ह्यणजे या जगांतील सर्व भांडारे तुमच्या हातीं लागतील. अंतर्दामी असलेल्या ईश्वरी तत्त्वाचा तुम्ही साक्षात्कार करून घेतलात, ह्यणजे तुम्ही मुक्त जालां. दुसन्यांनाहि तो साक्षात्कार प्राप्त करून घेण्यास मदत करा.

स्वामी रामतीर्थ.

MARRIED LIFE AND REALIZATION.

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.*

अपलीं बायकामुलें, आसेष्ट यांसह राहणाऱ्या गृहस्थाला किंवा संसारिकाला सत्याचा अगर आत्मज्ञानाचा साक्षात्कार घेतां येईल काय ? असा एक मोठा प्रश्न आहे.

या प्रश्नाचा प्रथम आपण एकाच वाजूने विचार करूं. वेदान्त तुहांला विचारतो, कीं, तरवारीनें तुमच्या शत्रूनां मारतां येईल काय ? जर या प्रश्नाचें उत्तर होकारार्थीं देतां येईल, तर 'संसारिकाला सत्याचा साक्षात्कार घेतां येईल काय,' या प्रश्नाचेंहि उत्तर होकारार्थींच दिलें पाहिजे. तरवारीचा किंवा कौटुंबिक स्थितीचा आह्मी कसा उपयोग करूं, यावर सर्व कांहीं अवलंबून आहे. एकाच तरवारीनें आह्मी स्वतःला मारून घेऊं, किंवा शत्रूंच्या हल्लयापासून स्वतःचें रक्षण करून घेऊं. त्याप्रमाणें कौटुंबिक स्थितीचा दुरुपयोग केला, तर आमची अवनति होईल, आणि तिचा सदुपयोग केला तर आमची उन्नति आह्मांला करून घेतां येईल.

तसेंच, आहार, विहार यांचा योग्य उपयोग केला असतां आह्मांला आरोग्य व सुख हीं प्राप्त होतील; पण त्यांचा दुरुपयोग केला असतां आह्मांला दुःख व त्रास होईल. कौटुंबिक स्थितीचेंहि तसेंच आहे.

एका धन्याची अशी एक गोष्ट सांगतात, कीं, तो धनी जितका सज्जन होता, तितकाच—किंबहुना त्याहूनहि अधिक त्याचा नोकर दुर्जन होता. तो आपल्या धन्याचीं कामें इतक्या वाईट रीतीनें करी, कीं, तीं पाहून अत्यंत शांत मनुष्यालाहि चीड किंवा संताप येत असे. पण आश्चर्य हें, कीं, त्या धन्याला त्याचा कधीं राग येत नसे. उलट तो त्याला फार ममतेनें वागवी. एकदां त्या धन्याच्या घरीं एक पाहुणा आला होता. त्यानें त्या चाकराची काम करण्याची तऱ्हा पाहून, याला

* रविवार, १ फेब्रुवारी १९०३ रोजी झालेले व्याख्यान.

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

कायमची रजा लवकर द्यावी, असा यजमानाला सल्ला दिला. त्या सज्जन मनुष्याने त्याला असे उत्तर दिले, कीं, “तुम्ही जो सल्ला किंवा उपदेश मला देत आहां, तो माझ्या हितार्थच आहे, हे मी जाणतो. माझा चाकर दुष्ट, लबाड, अविश्वासु आहे, आणि त्यामुळे माझा फार तोढा होतो, हेहि मला माहीत आहे; पण तो असा वाईट व पापी आहे, ह्मणून मी त्याला मुद्दाम ठेवून घेतले आहे, आणि तो मला प्रिय झाला आहे.”

तो धनी पुढे ह्मणाला “ या नोकराशिवाय माझ्या परिचयांतील सर्व मंडळी, माझे आतेष्ट वगैरे सर्व माझ्याशी फार प्रेमाने व ममतेने वागतात. त्यांच्यापासून मला यत्किंचित्ही त्रास होत नाही. हा नोकर मात्र मला अद्वितीय किंवा लोकोत्तर असा वाटतो. याच्यापासून माझ्या आध्यात्मिक उन्नतीला मदत होते. आपल्या स्नायूंची शक्ति वाढवून शारीरिक आरोग्य मिळविण्यासाठी लोक डंबेल्स, वजनं यांचा उपयोग करितात, त्याप्रमाणेच शांतीचा किंवा सहनशीलतेचा धडा शिकण्यास आणि माझी आध्यात्मिक उन्नति करून घेण्यास डंबेल्ससारखा या चाकराचा मला फार उपयोग होतो.”

ग्रीस देशांत साक्रेटीस या नांवाचा एक मोठा तत्त्ववेत्ता होऊन गेला. त्याची बायको झांटीपी मूर्तिमंत त्राटिकाच होती. एके दिवशी साक्रेटीस कांहीं प्रश्नांचा विचार करित बसला असतां झांटीपी तेथे आली आणि नेहमीप्रमाणे अद्वातद्वा बोलू लागली, आणि आपल्या नवऱ्याने अमुक करावे, तमुक करावे, असें मोठमोठ्याने सांगू लागली. एवढ्याने तिची तृप्ति न होता ती शिष्यांची लाखली वाहून यथेच्छ तोंडसुख घेऊ लागली. तिच्या बरळण्याकडे बिलकूल लक्ष्य न देतां साक्रेटीस आपल्या विचारांत मग्न होऊन राहिला. यामुळे तर तिला अतिशय चीड आली. ती लगेच घरांत धांवत गेली, आणि घाणीने भरलेले पोतेऱ्याचे भांडे आणून तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले. साक्रेटिसाला यामुळे क्रोध आला असेल काय? छेः, बिलकूल नाही! तो हंसला आणि शांतपणे ह्मणाला “इतकी गर्जना झाली त्याअर्थी अशी वृष्टि होणे जरूर होते! ५.”

स्वामी रामतीर्थ.

या उदाहरणांवरून हें सिद्ध होतें, कीं, क्रोध किंवा दुसरा कोण-
ताहि मनोविकार आपल्या ताब्यांत ठेवितां येणें अशक्य आहे ह्मणून
कोणींहि निराश होऊं नये. साक्रेटीस हा एक मनुष्यच होता, आणि
त्याला जर आपल्या मनोविकारांवर पूर्ण ताबा ठेवितां आला, तर इतर
मानवांनांहि हें साध्य होईल. आपल्या मनोविकारांवर पूर्ण ताबा असलेले
लोक हल्लींहि पाहण्यांत येतात, आणि कोणालाहि अभ्यासानें असा ताबा
मिळवितां येईल.

या जगांतील सर्वांचा मुख्य उद्देश—उत्क्रांतितत्त्वाचा हेतु—असा आहे,
कीं, प्रत्येकानें हळुहळू आपल्या अंतर्यामीं असलेल्या ईश्वरीतत्त्वाचा—
आत्मतत्त्वाचा अनुभव घ्यावा, आणि ईश्वराशीं पूर्णैक्य होईपर्यंत अभ्यास-
क्रम चालू ठेवावा. देह जावो अथवा राहो, कांहींहि किंमत पडो,
ईश्वराशीं असलेलें आपलें ऐक्य अनुभविल्लेंच पाहिजे.

ध्येय तर असें आहे. या ध्येयाप्रत जाण्यास कांहीं लोकांनां कौटुंबिक
स्थिति आड येत असेल, पण याबद्दल 'रामा'चें ह्मणणें असें आहे,
कीं, या ध्येयाप्रत जाण्यास कौटुंबिक संबंध आम्हांला मदत करितील,
आणि आमचीं बायकामुलें आमच्या आड न येतां तीं आम्हांला उलट
साहाय्य करितील.

पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरते. तिला तसें फिरलेंच पाहिजे. चंद्र,
हा पृथ्वीचा उपग्रह असल्यामुळें तिला तो चिकटूं पहातो. तेव्हां पृथ्वी
काय करिते ? ती चंद्रादि उपग्रहांनां बरोबर घेऊन सूर्याभोंवतीं भ्रमण
करिते. तद्वत् हे नरनारींनीं ! तुम्हीं जर सूर्याचा सूर्य, प्रकाशाचा प्रकाश
—आत्मरवि याकडे जाण्याचें मनांत आणिलें असेल, तर तुम्हीं एकटे जाऊं
नका. आपल्या मुलांबाळांनां आणि सोबल्यांनां बरोबर घेऊन चला.
तुम्हांबरोबर त्यांनांहि प्रकाशाचें सेवन करूंचा. तुम्हीं कोठें गेलां
तर तुमच्या हस्तपादादि अवयवांनां बरोबर घेऊन जात नाहीं काय ?
तुमच्या मुलाबाळांचे, आतेष्टांचे देह हे तुमचेच नव्हत काय ?
ते तुमच्या देहाचे अवयव नाहीत काय ? याकरितां वेदान्त आग्रहानें

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

सांगतो, कीं, जर एकाचाला आत्मरवीकडे जावयाचें असेल, तर त्यानें एकटेंदुकटें न जातां आपलीं सर्व अंगें बरोबर घेऊन जावें. ज्याप्रमाणें तुम्ही आपलें मस्तक, अंतःकरण, हस्तपादादि अवयवांनां बरोबर घेऊन जातां, त्याप्रमाणें तुम्ही तुमच्या अर्धांगाला—अर्धांगीला (पतीला अथवा पत्नीला) आणि इतर अंगांनां (मुलाबाळांनां व आप्तेष्टांनां) बरोबर घेऊन चला. ईश्वराशीं असलेलें आपलें ऐक्य अनुभविण्याच्यापूर्वीं आपल्या बायकामुलांशीं असलेल्या ऐक्याचा अनुभव घ्या. ज्यानें आपल्या बायकामुलांशीं असलेल्या ऐक्याचा अनुभव घेतला नाही, त्याला सर्व-स्वरूपी ईश्वराशीं असलेल्या ऐक्याचा अनुभव कसा येणार ?

वेदान्ताप्रमाणें स्वाभाविक अभ्यासक्रम असा आहे, कीं, तुम्हीं तुमच्या अगदीं जवळच्या आप्तांशीं ऐक्य अनुभविण्यास प्रथम सुरुवात करावी. त्यांचे व तुमचे हितसंबंध एकच व्हावेत. त्यांचे व तुमचे देह मिळून एकच देह किंवा एकच प्रवाह आहे, असें तुम्हांला वाटूं लागावें. अशा रीतीनें तुम्ही अनुभव घ्या. शेजारच्या कुटुंबांतील मंडळींनांही आपल्या वर्तुळांत घ्यावें, आणि क्रमाक्रमानें हा अभ्यास वाढवीत जावें. ह्मणजे सर्व कुटुंबें आपलाच देह आहेत, असें तुम्हांला वाटूं लागेल, आणि ईश्वराशीं असलेलें आपलें ऐक्य अनुभवितां येईल, व सर्वांनां आपल्या बरोबर घेऊन जातां येईल.

बायबलांत असें सांगितलें आहे, कीं, सेंट जॉन नामक शिष्यावर ख्रिस्त फार प्रेम करीत असे. 'सेंट जॉनवर ख्रिस्त प्रेम करीत असे,' असें ह्मणण्याऐवजीं 'ख्रिस्तावर सेंट जॉन भक्ति करीत असे,' असें थोडा फेरफार करून ह्मटलें असतां 'ख्रिस्ताच्या द्वारे मुक्ति मिळते,' या ख्रिस्ती तत्त्वाचा लवकर बोध होईल.

क्रिया, प्रतिक्रिया, आघात, प्रत्याघात हे सर्वदा समान असतात. * या न्यायानें, ख्रिस्ताचें जर आपल्या शिष्यांवर प्रेम होतें, तर शिष्याची

* ये यथा मां प्रपद्यते तांस्तथैव भजाम्यहम् ।

—गीता.

स्वामी रामतीर्थ.

भक्ति खिस्तावर असली पाहिजे. खिस्तानें ईश्वरी साक्षात्कार मिळविला होता, आणि त्यानें पित्याशीं-परमेश्वराशीं-असलेलें आपलें ऐक्य अनुभविलें होतें. जॉन, पीटर, पाल आणि इतर शिष्य यांनीं खिस्तावर प्रेम व भक्ति केल्यामुळें आणि खिस्त व आपण एकच आहों असें त्यांनां वाटूं लागल्यामुळें ते खिस्तांतील ईश्वरी तत्त्वाचे-त्याच्या आत्मज्ञानाचे-वांटेकरी झाले. आणि जर खिस्त स्वतः तरला असेल, तर त्याचे शिष्यहि त्या प्रेमांमुळें तरले असले पाहिजेत. विजेनें भारलेल्या पात्राला लागून दुसरें एकादें पात्र ठेविलें असतां त्यांत पहिल्या पात्रांतील विद्युत् शिरते, हें आपण पहातो.

वेदान्ताप्रमाणें, विश्वव्यापि प्रेम अंगीं बाणल्याशिवाय आणि सर्व विश्व आपला देह आहे असें वाटूं लागल्याशिवाय, कोणालाहि ईश्वराचा साक्षात्कार व्हावयाचा नाही. सर्व विश्व आपला देह आहे असें वाटणें, ही पहिली पायरी आहे; व त्यापलीकडे जाणें म्हणजे परमात्मस्वरूपीं लीन होणें, ही त्यापुढची दुसरी पायरी आहे. भ्रम दोन प्रकारचे आहेत:— १ अंतर्गत, व २ बाह्य. आपण परस्परांहून भिन्न आहोंत, आपण निरनिराळ्या व्यक्ति आहोंत, ही कल्पना पहिल्या प्रकारच्या भ्रमापासून होते, आणि त्यामुळें सर्वांमध्ये असलेलें ईश्वरी तत्त्व आह्मांला ओळखतां येत नाही. दुसऱ्या प्रकारचा भ्रम म्हणजे नामरूपांच्या भेदाचा भ्रम होय.

संसारिकानें हे दोन्ही भ्रम दूर सारले पाहिजेत. प्रथम सर्व देहांमध्ये असलेलें ऐक्य अनुभविलें पाहिजे. विश्वांतील सर्व वस्तूंचा आत्मा आपण आहों, मानवजात, वनस्पतिवर्ग, वृक्ष, नद्या, कृमिकीटक यां सर्वांमध्ये आपणच आहों, असें त्यानें अनुभविलें पाहिजे. ही पहिली पायरी आहे. पहिल्या पायरीचा अभ्यास करित असतां, प्रथमारंभी आपल्या बायकामुलांशीं असलेलें आपलें ऐक्य अनुभविलें असतां त्यापासून आपणाला अधिक मदत होते. दुसरी पायरी, सर्व बाह्यभेद, नामरूपें, विश्व या सर्वांचा लय परमात्मस्वरूपीं करणें, ही होय. प्रथम,

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

हैं विश्व आपला देह आहे असें अनुभविलें पाहिजे; आणि नंतर त्या देहाचा ह्मणजे विश्वाचा परमात्मस्वरूपांत—सत्यांत—लय केला पाहिजे.

खरा साक्षात्कारी पुरुष प्रथम विश्वरूप—विश्वमय बनतो, आणि नंतर परमात्मस्वरूपी लीन होऊन उद्धार करितो. आपण स्वतःच आपले तारक आहोंतः—

उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नाऽऽत्मनमवसादयेत्
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः

—भगवद्गीता.

असें वेदान्त सांगतो.

आतां 'खिस्ताच्या द्वारे ईश्वराचा साक्षात्कार होतो—मुक्ति मिळते,' या वाक्याचा अर्थ आह्मांला नीट समजेल. 'यतो वाचो निवर्तन्मै अप्राप्य मनसा सह' अशा परमात्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यापूर्वी, प्रथम आपला आत्मा विश्वातील सर्व नांमरूपांत व्यापून राहिला आहे असें ज्ञान—अशा स्थितीचें ज्ञान—आलें पाहिजे. या स्थितीलाच 'खिस्तावस्था' असें नांव आहे. या खिस्तावस्थेतून पुढें आह्मांला परमात्म्याकडे गेलें पाहिजे. प्रत्येकाशीं, सर्वांशीं आपलें ऐक्य आहे, असें क्रमाक्रमानें अनुभवून ही अवस्था प्राप्त होते. या अवस्थेचा ओनामा ह्मणजे आपले मातापितर, बायकामुलें, आसेष्ट यांच्याशीं आपलें ऐक्य अनुभविलें हा होय. नंतर क्रमाक्रमानें, आपल्या देशाशीं, आणि त्यापुढें सर्व जगताशीं आपल्या ऐक्याचा अनुभव घेतला पाहिजे. हा अभ्यास वाटतो तितका कठिण नाही. आरंभी थोडेंसे जड जातें, पण थोड्या कालानंतर प्रगति भराभर होऊं लागते.*

एकदां आपण एकाद्या व्यक्तीशीं पूर्णपणें ऐक्य अनुभविलें, ह्मणजे नंतर इतर व्यक्तींशीं सर्वांशीं, आपलें ऐक्य अनुभविलें सुकर होऊन जातें.

* असाध्य हें साध्य करितां आपास । करिच अभ्यास तुका हर्षी ॥

स्वामी रामतीर्थ.

येथें अनुभवी लोकांनां माहीत असलेला एक निसर्गाचा नियम किंवा ईश्वराची चतुर योजना सांगितली पाहिजे. ती ही, कीं, प्रेमाचा अगर भक्तीचा आमचा अभ्यास जसजसा वाढत जाईल, तसतसें आमचें मन रंग, वर्ण, आकार, मुद्रा, प्रतिमा इत्यादि बाह्य गोष्टींपासून निवृत्त होऊन तें अंतर्दामीं असलेल्या आत्मतत्त्वाकडे—वरील बाह्य गोष्टींनां आधारभूत असलेल्या सत्य तत्त्वाकडे अधिकाधिक वळूं लागतें. या विधानाची सत्यता कोणालाहि अनुभवानें पटणारी आहे. जसजसे आह्मी वयोवृद्ध होत जातो, तसतसें आमच्या प्रेमाचें केंद्र अगर विषय सूक्ष्म, विरल व अधिक शुद्ध होत जातो, असें आह्मांला आढळून येतें.

या जगांतील प्रत्येक व्यक्तीनें वरील गोष्टीचा थोडाबहुत तरी अनुभव घेतला नाही काय ? आमच्या प्रेमामध्ये असा एक काल येतो, कीं, त्यावेळीं आह्मीं चेहरेपट्टी, चेहऱ्यांतील गुणदोष, मुखावरील सुरकुत्या इत्यादि बाह्य चिन्हांकडे बिलकूल लक्ष्य देत नाहीं; तर आंतील जीवात्मा, शुद्ध अंतःकरण, शुद्ध आणि पवित्र मन, शुद्धप्रेम इत्यादि गोष्टींकडे आमचें मन विशेष वेधतें. आह्मांला बहिर्दोष न दिसतां सर्वच सुंदर दिसतें, आणि आम्ही मोहित होऊन जातो. वर्ण, चेहरा इत्यादि बाह्यांगांवर जें आमचें यावेळपर्यंत प्रेम होतें, तें आतां अंतःस्थितीकडे व गुणांकडे लागल्यामुळें अधिक शुद्ध झालें आहे; ह्मणजे आमचें प्रेम स्थूल देह आणि बाह्य चिन्हें यांवरून निघून शुद्धभाव, शुद्धगुण यांवर जडलें आहे. याहिपलीकडे आणखी एक स्थिति आहे, आणि त्या स्थितीत भाव किंवा गुण अथवा मनाची पवित्रता इत्यादि गोष्टी आमच्या प्रेमाचे विषय न होतां, आम्हीं अंतर्दामीं असलेल्या ईश्वरीतत्त्वावर अगर आत्म्यावरच प्रेम करतो. ही स्थिति प्राप्त झाली, ह्मणजे जगांतील सर्व वस्तु ईश्वराचीच चित्रें किंवा प्रतिमा वाटतात; आह्मांला वस्तु दिसत नाहीत; परंतु त्या वस्तूंच्या मार्गे असलेलें निर्विकल्प तत्त्व दिसतें. एकाददुसऱ्या वस्तूंकडे आमचें लक्ष्य जातें, पण आमचें अंतःकरण त्या वस्तूंतील ईश्वरीतत्त्व किंवा आत्मतत्त्व पहातें. ही स्थिति प्राप्त झाली

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

असतां, आह्मांला अखिल विश्वाशीं ऐक्य अनुभविणें सुगम होतें, ऐक्यस्थितीलाच खिस्तस्थिति असें ह्मणतात. या स्थितींत कांहीं काळ राहिल्यानंतर यापुढें प्राप्त होणारी याहूनहि उच्च स्थिति, ह्मणजे परमात्मस्वरूपांत पूर्णपणें लीन होऊन जाणें, ही होय. या दैवीस्थितींत आमचें परमात्म्याशीं पूर्ण ऐक्य-तादात्म्य होऊन जातें, व असें झालें ह्मणजे या स्थितीला निर्वाण किंवा समाधि असें ह्मणतात.

या निर्वाणस्थितीला क्रमाक्रमानें जात असतां आमच्या नातलगांची आणि आत्मेष्टांची कशी मदत होते, याचा आतां आपण विचार करूं.

एक वृद्ध बाई आपल्या नातवाला बरोबर घेऊन एका साधूपाशीं आली, आणि विचारूं लागली, कीं, “महाराज, घरदार सोडून वृंदावनांत जाऊन रहावें व कुटुंबाचे मोहपाश तोडून राहिलेलें आयुष्य तेथें घालवावें, असें मनांत आहे. हा माझा विचार योग्य आहे का ?”

साधु ह्मणतो “अहो बाई, तुम्ही नीट विचार करा. तुमच्या नातवाच्या नेत्रांतून पाहणारा कोण आहे? त्याच्या प्रत्येक रोमरोमांतून स्फुरण पावणारी दिव्य शक्ति कोणती आहे ?”

यावर ती बाई ह्मणते “या मुलामध्ये पाप, मोह, दुष्टपणा इत्यादि कुविचारांचा संपर्क नाही. हा अगदीं शुद्ध आणि निष्पाप आहे. तेव्हां याच्या आंत ईश्वरीतत्त्व वास करीत असलें पाहिजे.”

हें ऐकून साधु ह्मणतो “तुम्ही वृंदावनांत गेलां, तर तेथें तुम्हांला कृष्णाच्या मूर्तीचा आश्रय करून परमेश्वराची सेवा केली पाहिजे. या मुलाचा देह श्रीकृष्णाची-परमेश्वराची मूर्ति नाही काय ? आणि ही मूर्ति (देह) वृंदावनांतील प्रतिमेइतकीच चांगली नाही काय ?”

साधूचें हें भाषण ऐकून त्या बाईला बरेंच आश्चर्य वाटलें. साधूच्या ह्मणण्याचा तिनें पुनः नीट विचार केला, आणि नंतर तिची अशीं खात्री झाली, कीं, वृंदावनास जाण्यापेक्षा आपल्या नातवालाच कृष्णाचा अवतार मानून परमेश्वराची सेवा करावी, हेंच बरें. कारण त्या मुलाच्या नेत्रांतून पाहणारा ईश्वरच आहे, त्याच्या सर्व अवयवांमधून, रोमरोमांमधून प्रगट होणारी शक्तिहि ईश्वरच आहे. पुढें त्या साधूच्या उपदेशा-

स्वामी रामतीर्थ.

प्रमाणें ती आपल्या मुलाला नातू असें न मानतां, ईश्वर असें मानूं लागली. याप्रमाणें तिनें क्रमाक्रमानें आपले इतर कौटुंबिक व सांसारिक संबंध बदलून टाकून सर्वत्र एक ईश्वरी संबंध कायम ठेविला. त्यागाचा मार्ग हाच आहे.

त्याग ह्मणजे तपश्चर्या करणें किंवा दुसरीं कडक व्रतें आचरणें नव्हे. प्रत्येक वस्तुसंबंध पवित्र करून टाकणें ह्मणजेच खरा त्याग होय. मुलाचा त्याग करणें ह्मणजे मुलाशीं असलेला आपला संबंध तोडून टाकणें हें नव्हे, तर त्या मुलाला ईश्वर मानणें हें होय. प्रत्येक व्यक्तीमधील ईश्वरीतत्त्वाची ओळख करून घेणें याचें नांव त्याग. नवराबायको, शत्रुमित्र आणि इतर संबंध यांचा त्याग करा, असें वेदान्त सांगतो. याचा अर्थ त्या त्या व्यक्तीमधील ईश्वरी तत्त्व जाणा, असा आहे.

आपले स्वार्थी संबंध टाकून द्या, आणि प्रत्येक व्यक्तीमधील ईश्वरी तत्त्व—आत्मतत्त्व ओळखा. याप्रमाणें प्रत्येक दांपत्यानें रहावें, असें हिंदुधर्मशास्त्राचें सांगणें आहे. या शास्त्रांत सांगितल्याप्रमाणें 'रामा'च्या घरचा क्रम असा असे. 'रामा'ची पत्नी मोठ्या पहाटेला उठे आणि 'राम' ध्यानांत—ईश्वरचितनांत—समाधिसुखांत मग्न झाला असतां ती 'रामा'पाशीं येत असे, व तेथें 'रामा'समोर थोड्या अंतरावर वसून ती रामाकडे पहात असे. मग 'रामा'प्रमाणेंच तीहि आपलें सर्व लक्ष्य देहावरून काढून ईश्वरी तत्त्वाकडे—आत्मतत्त्वाकडे लावी. तिची अध्यात्मविद्येत विशेष प्रगति नसल्यामुळें ती आपलें सर्व लक्ष्य 'रामा'च्या कपाळाकडे लांबात असे, आणि प्रणवाचा उच्चार करून 'रामा'च्या देहाचें इतकें ध्यान करी, कीं, इतर सर्व गोष्टींचा व आपल्या देहाचाहि तिला विसर पडे. 'रामा'चा देह आपला देह आहे, 'रामा'चा आत्मा आपला आत्मा आहे, असें तिला भासे. ती इतकी 'राम'मय होऊन जाई, कीं, 'राम' ईश्वराचें ध्यान करीत नसून आपणच तें करीत आहों, असें तिला वाटे. 'रामा'चें ध्यान तें आपलें ध्यान, आणि आपला

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

आत्मा तो सर्व विश्वाचा आत्मा, अशी तिची भावना होई. याप्रमाणे ती 'रामा'ला मदत करीत असे, आणि तिलाहि रामाकडून साहाय्य होत असे. याप्रमाणे जर एकाद्या स्त्रीचे विचार झाले, आणि ती जर आपल्या पतीला ईश्वर मानू लागली, तर यापासून आपले तत्त्व ओळखण्याला त्याला मदत होणार नाही काय ? खचित होईल. आपल्या मर्जीप्रमाणे आह्मी दुसऱ्या लोकांना वाटावयाला लावतो, त्यांचे विचार बदलू शकतो, असे खिश्न साण्ट्रीस्ट लोक [या लोकांचा एक विशिष्ट धर्मपंथ आहे,] अनुभवाने सांगतात.

'आपला पति ईश्वर आहे' अशा प्रकारचे दैवी विचार जर एकादी स्त्री करीत राहिल, तर त्यायोगे ईश्वरी तत्त्व ओळखण्याला तिच्या नवऱ्याला मदत होईल. उलट पक्षी, याचप्रमाणे नवराहि जर आपल्या पत्नीविषयी असेच विचार करीत राहिल, तर यापासून तिचीहि बरीच प्रगति होईल. अहाहा ! परस्परांना साहाय्य करणारे हे आध्यात्मिक तत्त्व किंवा ऐक्य किती उदात्त आहे ! आणि अशा आध्यात्मिक-तत्त्वाने—ऐक्याने प्रेरित झालेला विवाह किंवा लग्न किती धन्य आणि सुखी आहे ! याशिवाय रंग, आकृति, शरीरसौंदर्य, पैसा इत्यादि बाह्य गोष्टींवर आसक्ति ठेवून केलेले इतर सर्व विवाह परिणामी अहितकारक, दुःखदायक आणि शोकास्पद होतात. कोणत्याहि बाह्य गोष्टीकडे लक्ष्य न देतां केलेला, आध्यात्मिक तत्त्वाने प्रेरित झालेला आणि अंतर्दामी असलेल्या ईश्वरी तत्त्वाकडे पहाणारा विवाहसंसार सुरक्षित, कायमचा आणि परिणामी सुखकारक होतो.

एकदां एका साधूपाशीं एक गृहस्थ आला, आणि त्याने आपले एकुलते एक मूल गमावले, त्याचा वियोग सहन होणे आपल्याला असह्य झाले आहे, यासाठी आपण आत्महत्या करणार, असे तो झणू लागला. दुसरा एक गृहस्थ, आपली बायको इहलोक सोडून गेली आणि यापुढे जगण्यांत आतां राम नाही, असे सांगू लागला. आपली एक बाई त्या साधूकडे आली, आणि आपला नवरा नाही असे सांगितला, असे

स्वामी रामतीर्थ.

सांगून आतां त्याचें हित-कल्याण-माझ्या हातून कसें होईल, असा तिनें त्या साधूला प्रश्न केला.

ही स्त्री फार खिन्न व आपल्या नवऱ्याचें कांहींतरी हित साधण्यास उत्सुक होती, असें दिसलें. साधूनें तिला धीर देऊन ह्मटलें “बाई, जेव्हां जेव्हां नवऱ्याची तुला आठवण होऊन उदासीनता वाटे, तेव्हां एकदम स्वस्थ वस, डोळे झांक आणि नवऱ्याची मूर्ति मनांत आण; आणि ती तुझ्या मनांत आली ह्मणजे दुःख किंवा शोक करूं नको, हुंदके देऊं नको किंवा रडूं नको. रडण्यानें आणि शोक करण्यानें तुझ्या नवऱ्याची उन्नति न होतां त्याचा पुढील मार्ग कुंठित होईल, आणि त्याला भूलो-कालाच चिकटून रहावें लागेल. असें अवनतिकारक कर्म तूं कदापि करूं नकोस ! तुझा नवरा नष्ट झालेला नाही-तर तो जीवंत असून दुसऱ्या लोकांत आहे. त्याची मूर्ति तुझ्या मनांत आली ह्मणजे ती सजीवच आहे असें मानून तो ईश्वर आहे अशी कल्पना कर. तूं ईश्वर आहेस, तूं देव आहेस, तूं परमात्मा आहेस, आणि या मूर्तीच्या रूपानें तूं मला दिसत आहेस, असें त्याला वारंवार बजावून सांग. टेलिफोनच्या यंत्रामधून आह्माला ध्वनि ऐकूं येतो. हा ध्वनि त्या यंत्राचा नसून यंत्राच्या दुसऱ्या टोंकाकडे असणाऱ्या अदृश्य मित्राचा असतो. त्याप्रमाणें तुझ्या नवऱ्याचें चित्र तुझ्या मनांत आलें, ह्मणजे त्या चित्राच्या मार्गे, त्या चित्राला आधारभूत असें आत्मतत्त्व आहे, असें तूं जाण, आणि त्याला ‘तूं देव आहेस, तूं ईश्वर आहेस’ असें तूं सांग. अशा रीतीनें तूं आपल्या नवऱ्याचें कल्याण करूं शकशील.

एवंच, आमच्या गतमित्रांचें कल्याण आह्मी जर अशा रीतीनें करूं शकतो, तर त्याच रीतीनें आमच्या जीवंत असलेल्या मित्रांचें कल्याण आह्माला करतां येणार नाही काय ?

वर दर्शविलेल्या पद्धतीप्रमाणें राहणाऱ्या द्वांपत्याचा वैवाहिक संबंध परस्परानांही सुखकारक होतो, आणि त्यांची आध्यात्मिक उन्नति करतो. आपल्या पत्नीचें हित साधावें, तिचें कल्याण करावें, असें प्रत्येक नव-

D.D. 1. 10. 1911

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

न्याच्या मनांत असतें, असें सर्वत्र सांगण्यांत येतें; पण खरें हित कसें साधावें याविषयी पूर्ण अज्ञान असल्यामुळे, परस्परांच्या कामवासना तृप्त करण्यांतच खरें हित आहे, असें त्यांना वाटूं लागतें. हा त्यांना हित साधण्याचा योग्य उपाय वाटतो; पण, तो उपाय होण्याच्याऐवजीं अपायच होतो. कारण, या मार्गानें त्यांची अवनति होते. सृष्टिनियम असा आहे, कीं, ज्या गोष्टीनें आपलें हित होतें, तिच्यायोगानें दुसऱ्या-चेंहि हित झालें पाहिजे. ज्यानें आमचें कल्याण साधतें, त्यानें इतरांचेंहि साधलें पाहिजे. सर्वांनां आजारी पाडल्यावांचून आह्मीहि आजारी पडत नाहीं; आणि आह्मी निरोगी असलों, तर सर्व जगहि निरोगी राहतें. क्रिया प्रतिक्रिया, आघात प्रत्याघात हे समान असतात.

जर तुझाला दुसऱ्याचें हित खरोखर साधावयाचें असेल, तर तुझी आपला संकुचितपणा टाकून देऊन तुमच्या मित्राचा आणि तुमचा आत्मा एकच आहे, असें जाणिलें पाहिजे. नवऱ्याला जर आपल्या पत्नीचें खरें हित साधावयाचें असेल, तर त्यानें तिला सामर्थ्य दिलें पाहिजे, आणि तें तिच्या अंगीं प्रगट झालें पाहिजे. खऱ्या हिताच्या आवश्यक अशा गोष्टी ह्मटल्या, ह्मणजे ज्ञान, आध्यात्मिक स्वतंत्रता (मुक्ति) या होत, व याच तिला दिल्या पाहिजेत. आपल्या पत्नीला सुशिक्षित करणें हें प्रत्येक नवऱ्याचें कर्तव्यकर्म आहे. आपल्या पत्नीला शिक्षण न देणारा नवरा व आपल्या पत्नीच्या उन्नतीला मदत न करणारी पत्नी, या दोघांचेंहि आयुष्य अगर जीवनक्रम सुखकारक होणार नाहीं.

ख्रिस्ताच्या अपौरुषेय जन्माविषयी 'रामा'चें ह्मणणें असें आहे:— ख्रिस्ताची आई मेरी ही पवित्र, धार्मिक आणि साध्वी होती, व तिला थोडाबहुत ईश्वराचा साक्षात्कारहि झाला होता. ख्रिस्ताचा बाप जोसेफ हाहि पवित्र, उदार, धर्मनिष्ठ व ईश्वरीसाक्षात्कार मिळविलेला असा होता. दोघेंहि प्रौढ होती. एकदां असें घडलें, कीं, दोघें ईशचिंतनांत—ध्यानांत मग्न असतांना त्यांचा समागम होऊन मेरी गर्भवती झाली; पण, तिला या गोष्टीचें भान राहिलें नाहीं.

स्वामी रामतीर्थ.

पुष्कळदां आह्मी असें पाहतों, कीं, रात्रीं मुलाला दूध किंवा खडी-साखर आह्मी देतो. दुसऱ्या दिवशीं विचारल्यावेळीं तो मुलगा सांगतो, कीं, छेः--मला रात्रीं मुळींच कांहीं दिलें नाहीं. तसेंच निद्राभ्रमानें पछाडलेले लोक अनेक चेष्टा करतात, आणि दुसऱ्या दिवशीं त्या गोष्टी-विषयीं आपणांला कांहीं माहीत नाहीं असें सांगतात. मेरीची स्थिति कांहीं अशीं अशीच झाली असावी. गर्भधारणेच्या वेळीं जोसेफ आणि मेरी हीं नेहमींच्या जागृतावस्थेंत नसून ईश्वरध्यानांत मग्न झालेलीं होतीं. या स्थितींत त्या दोघांनां आपल्या देहाचें भान विशेषसें नसावें. यामुळें गर्भधारणा कशी झाली, याबद्दल तिला कांहीं सांगतां येईना. ख्रिश्चन लोक असें ह्मणतात, कीं, ही मेरीची गर्भधारणा पवित्र आत्म्याकडून * झाली, आणि ख्रिस्त हा पवित्र आत्म्याचा पुत्र आहे. पवित्र आत्म्याकडून गर्भधारणा होणें ह्मणजे ईशचिंतनांत-ध्यानांत मग्न होणें हेंच होय. निसर्गाचे नियम पूर्वींप्रमाणें आतांही चालू आहेत, आणि जर तुह्मांला आपली संतति मिळत न, ख्रिस्त यांप्रमाणें मोठी व्हावी असे वाटत असेल, तर तुह्नीं जोसेफ आणि मेरी या जोडप्यांप्रमाणें तुमचीं अंतःकरणें पवित्र आणि धर्मनिष्ठ केलीं पाहिजेत; आणि क्षुद्र, स्वार्थी संबंध दूर सारून सदैव ईश्वरीतत्त्वांत-आत्मतत्त्वांत राहिले पाहिजे. नवराबायकोंच्या मनांत जर नेहमीं पवित्र, उदात्त आणि जोमदार विचार घोळत राहतील, तर त्यांची संतति ख्रिस्ताप्रमाणें होईल. आजहि ख्रिस्तासारखी संतति पैदा करतां येईल !

तुमचें घर अगर बायकामुलें ही तुमच्या प्रेमाला कोंडणारी कुंपणें न होतां तुमचें प्रेम सर्व जगभर पसरण्याचें केंद्र झालीं पाहिजेत. बहुतेक लोक प्रेमाला कोंडून ठेवून त्याला आपल्या घराबाहेर जाऊं देत नाहींत. पतीच्या क्षुद्र व स्वार्थी विचारांनीं, पत्नीचीच नव्हे, तर त्याची स्वतःचीहि अवनति होते. प्रेमाचा पहिला धडा तुह्मांला पत्नी देते. आणि पुढें, प्रेम शुद्ध आणि उन्नत करून तुह्नीं, फलपुष्पें, नदीनाले, झाडझुडपें, तृणधान्य,

* **Holy Ghost**=पवित्र आत्मा. ही ख्रिश्चन लोकांच्या त्रिमूर्तीपैकी एक देवता आहे.

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

दरीखोरीं इत्यादि विश्वांतील सर्व वस्तूंकडे समदृष्टीने पाहिलें पाहिजे. अखिल विश्वाशीं तादात्म्य कसें पावावें, हें पत्नीनें शिकविलें पाहिजे. तिनें या तादात्म्यांत विघ्न आणतां कामा नये.

एकाद्या गाडी हांकणाराला रस्त्याची चांगली माहिती नसली, तर तो वाटेतील दगडांवर अगर अडथळ्यांवर जाऊन आदळतो, किंवा खांचखळग्यांत जाऊन पडतो; पण या अडथळ्यांची अगर खांचखळग्यांची त्याला माहिती असेल, तर तो हुपार राहतो आणि गाडी सावधगिरीनें हांकतो. त्याप्रमाणेंच आमच्या आयुष्यांत संकटें, दुःखें, अपयश, अपघात इत्यादि कठिण प्रसंग आमच्यावर येतात, आणि या आपत्ति कां येतात याचें ज्ञान नसल्यामुळें आह्मांला बरेंच दुःख होतें; पण, वरील आपत्ति कोणत्या आध्यात्मिक नियमांनुसार प्राप्त होतात हें जर समजेल, तर आह्मांला बहुतेक दुःख टाळतां येईल. 'राम' आतां तुह्मांला गणितशास्त्रातील कोणत्याहि सिद्धान्ताप्रमाणें निश्चित आणि सत्य असा एक आध्यात्मिक नियम सांगणार आहे. तो नियम असा:—

जेव्हां एकाद्या स्त्रीचें अगर पुरुषाचें प्रेम एकादी आकृति, व्यक्ति, किंवा एकादी जड वस्तु इत्यादिकांवर जडतें, तेव्हां तिला अगर त्याला कांहीं कालपर्यंत ती प्रेमवस्तु उपभोगावयाला मिळते; आणि जेव्हां ती वस्तु तिच्या अगर त्याच्या अंतःकरणांत पूर्ण भरते; तेव्हां ती तन्मय होऊन जातात तेव्हां त्यांच्यापासून ती वस्तु हिरावून नेली जाते. अत्यंत प्राचीन कालापासून तों तहत आजमितीपर्यंत या निकषाचें प्राबल्य एकसारखें चालत आलें आहे. याला अपवाद असा एकहि दिसून आला नाही. हा नियम टाळण्याचें अगर यांत फेरबदल करण्याचें सामर्थ्य कोणाच्याहि अंगीं नाही !

कोणत्याहि बाह्य वस्तूवर आसक्ति ठेवा, एकाद्या व्यक्तीला अगर मांवाला चिकटून रहा, किंवा एकाद्या महात्म्यावर विश्वास ठेवा, त्या व्यक्तीवर आपला सर्व भार घाला, ह्मणजे वरील नियमानुसार तुमची हा बांधार काढून घेतला जाईल आणि तुह्मांला बरेंच दुःख होईल.

स्वामी रामतीर्थ.

या तऱ्हेचा अनुभव आह्वांला नेहमीं येत नाही काय ? यापासून आह्मीं काय धडा घ्यावा? आह्मीं आमचें अंतःकरण स्थूल जड पदार्थावर लावूं नये. आमच्या अंतःकरणांत स्थूल जड पदार्थावांचून प्रेम उत्पन्न होत नाही, हें खरें आहे. प्रथम या स्थूल जड पदार्थापासूनच आह्मी प्रेमाचा धडा शिकतो. पण, हा धडा शिकल्यानंतर निसर्गाचा नियम आह्वांला असें सांगतो, कीं, तुमचें प्रेम जड वस्तूलाच खिळून राहूं नये. तें उन्नत झालें पाहिजे, व तें त्या जड वस्तूला आधारभूत असलेल्या आत्मतत्त्वाकडे लागलें पाहिजे. तें जर तसें न लागेल, तर तुह्मीं फसाल, आणि अधोगतीला जाल. पतिपत्नींची उन्नति एकसारखी होत असावी, आणि पत्नीनें शिकविलेलें प्रेम, पतीनें तिच्या देहापुरतेंच न ठेवितां, तें सर्वत्र, जगभर पसरविलें पाहिजे.

ऐहिक वासनेच्या भूमिकेंत आत्मोन्नतीच्या बीजाची वाढ होणार नाही. पतीच्या अगर पत्नीच्या देहावर जडलेलें प्रेम जमिनींत पेरलेल्या बीजाप्रमाणें आहे. हें प्रेम जर त्या बीजाप्रमाणें मुखून हवेंत (बाहेर) फलपुष्पादि रूपानें आलें, तरच चांगलें. पतिपत्नींच्या देहभूमिकेंत प्रेमबीज पेरा, आणि त्या बीजाला फलद्रूप होण्यासाठीं त्या भूमिकेमधून बाहेर अनंतांत येऊंद्या. ऐहिक वस्तूविषयींच प्रेम ठेवाल, तर नेहमीं अपयश हें खात्रीनें ठेविलेलेंच आहे, हणून समजा. पण तेंच प्रेम त्या वस्तूवरून निवृत्त होऊन पुढें सरसावेल, तर निसर्गाच्या नियमाप्रमाणें ईशसाक्षात्कार करून देईल. ज्या मानवानें प्रेम कधीहि केलेलें नाही, त्याला ईश्वराचा साक्षात्कार केव्हांहि व्हावयाचा नाही.

धर्माचा ऐहिक प्रेमाशीं कांहीं संबंध नाही, असें नेहमीं सांगण्यांत येतें. पण 'राम' तुह्वांला सांगतो, कीं, धर्माचा ऐहिक प्रेमाशीं संबंध आहे. प्रेमाचा योग्य उपयोग केला असतां आह्वांला ईश्वराचा साक्षात्कार होतो, आणि त्याचा ऐहिक सुखाकडे दुरुपयोग केला, हणजे व्यर्थ शीण होतो. ईश्वरी साक्षात्कार शुद्ध प्रेमानेंच होतो आणि शुद्ध व पवित्र प्रेम हेंच ईश्वराचें नांव, ईश्वराचें स्वरूप होय !

वैवाहिक स्थिति आणि साक्षात्कार.

वैवाहिक संबंध पवित्र व उन्नत करणें, हें पतीचें कर्तव्य आहे. द्रव्य मिळवून संचय करणें किंवा कौटुंबिक संबंधाचा दुरुपयोग करणें, हें त्याचें कर्तव्य नव्हे. ज्या वस्तु प्रथम आमच्या सुखाची साधनें होऊन राहिलेल्या असतात, त्यांना आयुष्यांतील इतिकर्तव्य किंवा साध्य मानल्यामुळें त्या दुःखदायक होतात. साधनाला साध्य मानूं नका! शीतोष्णांपासून रक्षण व्हावें, क्षुधातृषा इत्यादिकांचें निवारण व्हावें, आसऱ्याकरितां घर असावें, एवढ्याचसाठीं केवळ आपणांला संपत्ति हवी असते, आणि या कामाला ती कितीतरी थोडी पुरते !

लोक हणतात, आम्हांला थंडी पछाडते; पण वस्तुतः आम्हांला थंडी पछाडत नसून आम्हीच थंडीला आमंत्रण देतो. रोग आमच्यामार्गे येत नाही, तर आम्हीच त्याच्यामार्गे लागून त्याला आपलासा करितो. शीतोष्णांपासून स्वतःचें निवारण करण्यास कपडेलत्ते पाहिजेत; पण ते जाडेभरडे, साधे आणि स्वस्त असावेत; मौल्यवान असूं नयेत. आसऱ्याकरितां किंवा रानटी श्वापदांपासून बचाव होण्यासाठीं आम्हीं स्वच्छ व टुमदार—पण लहान अशा घरांत रहावें; अलीकडील पद्धतीच्या भव्य सदानांची किंवा प्रासादांची जरूरी अगदीं नाही. मोठमोठी मंदिरे बांधावीं, सुंदर कपडेलत्ते वापरावे, गोडगोड पकानें खावीं, हेंच लोकांचें इतिकर्तव्य होऊन बसलें आहे—हेंच त्यांच्या सुखाचें साधन आणि साध्य झालें आहे !

जगाच्या इतिहासाकडे पाहूं लागल्यास आपणांला असें दिसून येईल, कीं, मोठमोठ्या वीरपुरुषांची रहाणी अगदीं साधी होती. प्लेटो नांव सर्वांना माहीत आहे. 'प्लेटो' याचा अर्थ पीप किंवा पेटी असा आहे. प्लेटोचें घर लहान पेटीसारखें होतें, आणि या घरांतच तो विचार करीत बसे. अब्बान नदीवरील स्ट्राफर्ड येथील शेक्सपियरचें घर फारसें मोठें नव्हतें. त्याचें पूर्ववय फारच गरिबीत गेलें. त्यावेळीं नाटकां खेळण्याच्या प्रेक्षकांची तो सेवा करीत असे. पुढें त्यानें किती संपत्ति व कीर्ति मिळविली, हें जगद्विख्यात आहे. न्यूटनहि गरीब होता.

स्वामी रामतीर्थ.

एकाद्याला पैसा देऊन मुक्त होणें ह्यणजे गुन्हेगाराप्रमाणें आपलें मुख्य कर्तव्य टाळण्यासारखें आहे. त्याला प्रेम द्या, ज्ञान द्या, त्याची उन्नति करा, त्याला सुसंस्कृत करा. मुख्य आदरातिथ्य काय तें हेंच आहे. आणि तुह्मी सर्वांचें आदरातिथ्य या रीतीनेच करीत असावे, व अशाच धर्तीचें प्रेम तुह्मी तुमच्या वायकामुलांवर करावे.

गृहस्थ आणि मोक्ष.

CAN A MARRIED MAN ASPIRE TO REALIZATION ?

गृहस्थ आणि मोक्ष*

वेदान्तावर घेतलेले कांहीं आक्षेप 'रामा'च्या नजरेला आले आहेत. परवां कोणी एकजण म्हणाला, कीं, हेच जर हिंदूंचे तत्वज्ञान असेल, तर हिंदुस्तानची अवनति कां झाली, हें सहज कळण्यासारखें आहे. दुसऱ्या एकानें 'रामा'ला विचारिलें, कीं, वेदान्तशास्त्र हें जगांतील सर्व धर्मापेक्षां श्रेष्ठ आहे, तर हिंदुस्तान इतकें खालावलेलें कां, आणि ख्रिस्ती देशांची इतकी भरभराट कां ?

अशा प्रश्नांचीं उत्तरे देण्यास 'रामा'ला तूर्त वेळ नाही. सवडीप्रमाणें या प्रश्नांचा विचार करण्यांत येईल, आणि या प्रश्नांचीं उत्तरे, वेदान्तामुळें हिंदुस्तानची अवनति झालेली आहे असें वाटणाऱ्या लोकांना आश्चर्यचकित करून सोडतील. श्रोत्यांनीं उतावीळपणानें एकदम कोणतेंहि अनुमान काढूं नये. थोडासा दम धरून त्यांनीं व्याख्यात्याचें समग्र भाषण ऐकून घ्यावें, अशी 'रामा'ची त्यांनां विनंति आहे.

‘ खाना, पीना, मजा मारना
और मट्टीमें मिलजाना !’

अशा अर्थाचा मजकूर कुराणांत आहे. एक मुसलमान गृहस्थ दारू पीत असतांना व इतर व्यसनांत मग्न झालेला असा दृष्टीला पडला. तेव्हां “ तूं आपल्या पैगंबराच्या उपदेशाविरुद्ध वागत आहेस, तुझे हें करणें बरोबर नाही, ’ अशी एका काजीनें त्याची कानउघाडणी केली. त्यावर त्या दुर्व्यसनी गृहस्थानें कुराणांतील वरील अर्थाच्या कवितेचा

* २८ डिसेंबर १९०२ रोजीं झालेले व्याख्यान. या व्याख्यानाचा मथळा 'पापाचा प्रश्न' (The Problem of sin) असा इंग्रजी पुस्तकांत दिलेला आहे. पण व्याख्यानांतील विषय 'गृहस्थ आणि मोक्ष' यांविषयीच असल्यामुळे आम्हीं मथळा विषयानुरूप बदलला आहे.

स्वामी रामतीर्थ.

निराळा केला पाहिजे. वेदान्ताचा अर्थ नीट समजून घ्या. तुमचें लग्न तुझाला बंधन न होतां तुझाला तें तारक व्हावें, अशी खबरदारी वाळगा. कामवासनेचा जर तुमच्यावर पगडा असेल, तर मात्र तुमचें लग्न किंवा संसार तुझाला तारक न होतां मारक होईल, आणि तुम्ही तुमची कामवासना जसजशी तृप्त करूं लागाल, तसतसें तुमचें बंधन अधिक वाढून तुमची अवनति होत जाईल.

स्त्री हें एक नरकाचें द्वार आहे, असें पुष्कळ साधुसंत झणतात. एकदां एक मनुष्य खिशांत दारूची वाटली घाटून रस्त्यानें चालला होता. वाटेंत भेटलेल्या एका साधूला त्यानें विचारिलें “महाराज ! मी तुरुंग पहावयाला जाणार आहे, तुरुंगाचा रस्ता कोठला ?”

साधूनें आपल्या हातांतील दंडानें दारूच्या वाटलीला स्पर्श करून ह्मटलें “बंधो ! हाच तुरुंगाचा जवळचा मार्ग, तो तुला तेथें खचित नेईल.”

याप्रमाणें स्त्रीविषयीं साधुसंत बोलत असतात. पण ‘रामा’ला हें मत मान्य नाहीं. स्त्री जर नरकाचें द्वार आहे आणि नवराबायको परस्परांनां खालीं ओढणारी आहेत, तर वेद निर्माण करणाऱ्या परमेश्वरानें पुरुषाच्या अंतःकरणांत स्त्रीविषयीं इतका ओढा, इतकें प्रेम कां उत्पन्न केलें ? याचा खुलासा करा. या प्रेमामध्ये-संबंधामध्ये गूढार्थ आहे. अज्ञानामुळें हा संबंध-हें प्रेम अवनतीचें साधन होतें. याचा दोष त्या प्रेमाला न देतां अज्ञानाला द्या, आणि अज्ञान दूर करण्यास झटा. वस्तुतः शून्याला काहीं किंमत नाहीं; पण तेंच शून्य दशांशचिन्हाच्या उजवीकडे ठेविलें तर आंकड्याची किंमत कमी करितें, व डावीकडे ठेविलें तर आंकड्याची किंमत वाढवितें. त्याप्रमाणें तुमची उन्नति किंवा अवनति होणें हें लग्न-संबंधाचा तुम्हीं कसा उपयोग करितां, यावर अवलंबून आहे.

एकाद्याला आपल्या बायकोंत सुख कां वाटतें, याचा नीट विचार केला पाहिजे. या सुखामुळेंच पुरुष बंदे गुलाम होतात. एका सुंदर तरुणीमुळें-नायिकेमुळें झालेल्या द्रोजन युद्धानें हें सिद्ध केलें आहे.

गृहस्थ आणि मोक्ष.

बायकोपासून सुख होते असे ह्मणणे खोटे आहे. खरें पहाणां बायकोत—तिच्या देहांत सुख नाही.

आपल्या प्रीतिपात्रावर सर्व सुख अवलंबून नसले, ह्मणजे नवराबायकोंना परस्परांपासून नेहमी सुख होईल काय ? होणार नाही. एकदां तुझी सुखाचा उपभोग घेतला ह्मणजे तुझी कोणत्या स्थितींत असतां ? तुझाला नंतर अधिक सुख होत नाही. तुझी अशक्त, दुर्बल असलां, तर तुमच्या पत्नीपासून तुझाला सुख होते काय ? होत नाही. अगर तुमची पत्नी रोगी, बेइमानी असली ह्मणजेहि तिच्यापासून सुख विलकूल होत नाही. येथे तुझी दोन निरनिराळ्या व्यक्ति आहांत, ह्मणजे येथे द्वैत आहे, आणि द्वैतांत खरें सुख नाही. जेव्हां हे द्वैत नाहीसें होईल, आणि देहाचेच नव्हे तर मनाचे व आत्म्याचेहि ऐक्य होईल, तेव्हां मात्र अवर्णनीय अशी स्थिति प्राप्त होईल. मग येथे देह, जग यांचें भान नाही. ऐक्य, अद्वैत, स्वर्ग, निर्भयता, मुक्ति इत्यादिकांचा लाभ होईल. मी देह नाही किंवा तीहि देह नाही; देह, मन, जग, याहिपलीकडे आह्मी आहोंत. नंदनवन, स्वर्ग, किंवा ध्येय तें हेंच ! वेदान्त सांगतो, कीं, अशा वेळीं तुझी पूर्णसत्ता आणि आनंद (सच्चिदानंद) असतां. धनविद्युत् (पुरुष) आणि ऋणविद्युत् (स्त्री) एकत्र मिळाल्यामुळे तुमच्या शरीररूपी विद्युद्यंत्रांत आत्मविद्युत् पूर्णपणे वाहूं लागते व प्रकाशू लागते. दोन्ही टोंके मिळतात आणि निजावस्था प्राप्त होते. आनंद, निर्भयता, सत्ता हीं प्राप्त होतात, आणि “ईश्वरपुत्र” ही संज्ञा प्राप्त होते. नवराबायको हीं ऐक्यांत—आत्मतत्त्वांत लीन झालीं, ह्मणजे अखिल विश्वहि त्यांत विरघळून जाते, आणि आत्मतत्त्वानें प्राप्तल्यामुळे वर्ण, रंग, पंथ इत्यादि सर्व भेद भाताप्रमाणें आहेत व मृत्यु हा फोडणीप्रमाणें आहे असें वाटूं लागते.

वेदान्ताप्रमाणें ही एक बाजू झाली. आतां दुसरी बाजू ह्मणजे ही, कीं, अज्ञानी मनुष्य कांहीं विचार न करितां बाह्यस्वरूपालाच भुलतो. आत्मतत्त्वाकडे कांहीं लक्ष्य न देतां बाह्यचिन्ह हेंच सर्व कांहीं आहे, असें मानूं लागतो.

स्वामी रामतीर्थ.

अरण्यांत एक मनुष्य जमिनावर पडलेले एक पुस्तक पहात होता. इतक्यांत वीज कडाडली. त्याला वाटले, कीं, पुस्तकानेंच विजेला खालीं आणिली. दुसरें कांहीं सांगितलें तर त्याची खात्री होईना. त्यानें त्या दोन वस्तु पाहिल्या, आणि एक दुसरीचें कारण आहे, असा त्यानें आपल्या मनांत संबंध जोडला. आणि हा संबंध मानवांनीं केलेला नसून ईश्वरानेंच घडवून आणिला आहे, असें वाटून त्याला समाधान वाटलें.

या गोष्टीपासून आम्हीं काय धडा घ्यावा ? जेव्हां तुम्हीं जड वस्तु आणि कामवासना यांवरून आपलें मन काढून खऱ्या शक्तीकडे—आत्मतत्त्वाकडे लावितां, तेव्हां पुनः मनाच्या खालच्या भूमिकेकडे येण्याची जरूरी नाही, असें तुम्हांला वाटलें पाहिजे. हें दिव्य आत्मतत्त्व-सूर्य-अनंत शक्ति असें असून दिक्कालातीत आहे. हें महासमुद्रासारखें असून इतर सर्व वस्तु, लहरी, आवर्त, एकाच मूल तत्त्वाचीं रूपे आहेत. एक मुलगा नदीकडे पाहून आपल्या बंधूला ह्मणतो “दादा, हें पहा, किती मोठी लाट येत आहे.” लाटेत पाणी आहे खरें, पण दृश्य आकृती-कडेच त्याची विशेष नजर आहे. मी तुला मोठी लाट दाखवितों, असें तो ह्मणतो. नदी दाखवितों, असें तो ह्मणत नाही. त्याप्रमाणेंच ईश्वरी तत्त्व किंवा आत्मतत्त्व एकच, अखंड आहे. सूर्य, चंद्र, तारे आणि इतर पदार्थ हे आमच्या मानससमुद्रांतील लहरी आहेत, ह्मणून मनुष्याला ‘माझे तुझे’ असें वाटून द्वैत पुढें येतें. अनेक पदार्थ दिसतात आणि लहरीप्रमाणें ते एकमेकांवर आदळूं लागतात. वस्तूंच्या आघातापासून-संघट्टणापासूनच-सुख होतें अशी जर कल्पना असेल, तर ती चुकीची आहे. आत्मतत्त्वाच्या अस्तित्वापासूनच सुख होतें. कारण लहरी एक-मेकांवर आदळून फुटल्या, ह्मणजे मूलतत्त्व पाणीच शिल्लक राहतें.

आपल्या मुलाच्या मनांत सोन्याची कल्पना नीट भरवून देण्यासाठीं वेदान्ती त्याला आंगठी दाखवून ह्मणतो “मुला, हें पहा सोनें.” मुलगा विचारतो “बाबा, वर्तुलाकार सोनें काय?” “छे;” “रंग सोनें काय?” ‘नव्हे.’

गृहस्थ आणि मोक्ष.

‘तर मग, सफाई किंवा वजन हे सोनें काय?’ ‘छे, छे.’ तर मग सोन्याची कल्पना तरी कशी करवून द्यावी? त्याने आपल्या मुलाला इतर कांहीं सोन्याचे पदार्थ दाखविले आणि शेवटी मुलाला सोन्याची कल्पना स्पष्टपणे कळली. याप्रमाणे पदार्थाचे गुणधर्म ओळखून त्यांचा आचरणांत उपयोग करावा.

जगांत अंधांची संख्या जास्त आहे किंवा डोळस लोकांची संख्या विशेष आहे, असा विरवलनें बादशहाला एकदां प्रश्न केला. डोळसांची संख्या जास्त, असें बादशहाने उत्तर दिले. यावर दोघांची पैज जुंपली. आपले ह्मणणे सिद्ध करण्याकरितां बादशहा एक कपडा घेऊन आला आणि तो आपल्या मस्तकाभोवतीं गुंडाळून, “हे काय आहे?” असें त्यानें लोकांनां विचारिले. “फेटा,” असें त्याला उत्तर मिळाले. पुनः तेंच वस्त्र अंगाभोवतीं गुंडाळून त्यानें “हे काय आहे?” असें दुसऱ्या लोकांनां विचारिले. “शाल आहे,” असें उत्तर मिळाले. मग त्यानें तें कापड कंबरेभोवतीं गुंडाळिले, तेव्हां ती “कौपीन आहे” असें लोकांनीं सांगितले. तेव्हां बादशहा ओरडून ह्मणाला “सारे लोक अंध आहेत! हे वस्त्र फेटा, शाल किंवा कौपीन नसून हा नुसता कपडा आहे—नामरूपांनीं हे वस्त्र आच्छादिलेले आहे.”

आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घ्या. सोनें काय आहे हे पाहण्यासाठीं त्याची मोडतोड करण्याची जरूरी नाही. ज्यावेळीं नरनारी, वस्त्रालंकार, आवर्त आणि लहरि इत्यादिकांविषयीं तुम्ही विचार करितां, तेव्हां या वस्तूंच्या मार्गे असलेले सत्यतत्त्व—आत्मतत्त्व तुमच्या ध्यानांत येत नाही.

संसार धर्माच्या आड येतो, असें ह्मणूं नका. खरे सुख कशापासून मिळतें, आपला खरा आत्मा कोणता आहे, याचा विचार करा. मुमुक्षुंनीं मूलभूत तत्त्वांचे—सत्याचे—सच्चिदानंदाचे ध्यान करावे. मनुष्य, फेटा, शाल इत्यादि भावना नाहीशी झाली, ह्मणजे नीट मुनन करा, बंधनाचे कारण नाहीसें करा आणि आत्मतत्त्वांत बुडी मारा.

स्वामी रामतीर्थ.

मी 'प्रणव' आहे, याचा अनुभव घ्या. माझे खरें स्वरूप प्रणवच काय, मी प्रवणच आहे काय? तसें असेल, तर हें जग ह्मणजे एक तरंग आहे. मी त्याच्यामार्गे कां लागावें? देहात्मभावना, कामवासना, इच्छा इत्यादिकांविषयीहि तुझी असा विचार करून पहा, आणि हा अभ्यास आधारचक्रापासून मुरू करा; ह्मणजे इच्छाशक्तीचा (कुंडलिनीचा) प्रवाह वरवर—मेंदूच्याहि वर जाऊं लागेल. सर्व मनोविकार सहजगत्या दबले जातात. पराभूत वस्तु निस्तेज होते. हें कसें ह्मणाल, तर ऐन सूर्यप्रकाशांत विजेच्या दिव्याचें तेज पडत नाही; अंधारांतच तो चकाकतो व प्रकाश देतो. आत्मरवीच्या तेजांत हळुहळू प्रवेश करा, ह्मणजे दिव्याप्रमाणें किंवा काजव्याप्रमाणें कामवासनांचें तेथें कांहीं तेज पडणार नाही. संसार किंवा प्रपंच धर्मसाधनाच्या आड येतो किंवा नरकाप्रत नेतो, अशी ओरड करणें अस्वाभाविक आहे. त्याहून उच्च स्थितीला गेल्याशिवाय त्याचा नाश तुझांला करितां येणार नाही. भाईहो! संसाररूपी साधनाचा उपयोग करा, आणि आपली उन्नति करून घ्या.

'जग' हा एक मोठा चमत्कार आहे. याहून अन्य चमत्काराची जरूरी नाही. भीति हें पापाचें मूल आहे. ती आत्मज्ञानानेंच समूळ नाहीशी होते. पवित्रतेचें महत्त्व ओळखून पवित्र व्हा. या व्यतिरिक्त अन्य उपदेश करणें अस्वाभाविक आहे.

ये वा तूं अथवा न येशि जरि तूं माझ्यामधें राहसी,
कोठें दूर अदूर वास घडुं दे, माझ्यामधें नांदसी;
नाहीं बा इतुकेंच, लेशहि नसे भिन्नत्व दोघांमधीं,
जा तूं शीघ्र मदंतरींच मिलुनी हो पूर्ण सौख्योदधि!

न होई जर्गी दान घेता, कदाही !

परी दानदाताच होऊन राहीं !

प्रयत्नें अशा घेईं सर्वस्व माझे,

निजानंद आनंद सेवीं स्वतेजें !

गृहस्थ आणि मोक्ष.

हिंदुस्तानांत चालू असलेली क्रमवार, शास्त्रीय आणि स्वाभाविक पद्धत अशी आहे, कीं, पत्नी नवऱ्याला मदत करिते, त्याच्या उन्नतीच्या आड येत नाही.

साक्षात्कार झाल्यानंतर दोन वर्षे 'रामा'ने प्रपंच केला. 'रामा'ने आपल्या पत्नीला वेदान्ताचा उपदेश केला. तिची पद्धत हटली, हणजे ती पूजेचे साहित्य घेऊन येई आणि आत्मध्यानांत मग्न होई. आसन घालून ती 'रामा'च्या देहाकडे आपले लक्ष्य लावी, प्रणवाचा उच्चार करी, 'रामा'चा आत्मा आपलाच आत्मा आहे असे मानी आणि ती आपल्या-मध्येहि ईश्वरीतत्त्व पाही. अशा प्रकारचे तिचे विचार असल्यामुळे आह्मां उभयतांनां परस्परांमध्ये ईश्वर दिसे, परस्परांचें एकमेकांनां साहाय्य होई, आणि अनुभव मिळे. 'रामा'ने तिची उन्नति होण्यास बरीच मदत केली. हा अभ्यासक्रम कांहीं काल चालला. त्यानंतर कांहीं महिने आह्मी एकत्र घालविले; पण, त्यावेळीं आमच्या मनांत क्षुद्र विचार आले नाहींत, मनोविकारांवर आमचा पूर्ण ताबा राहिला. याप्रमाणें आह्मां दोघांमध्ये पूर्ण होऊन आह्मी स्वतंत्र-मुक्त झालों. पतिपत्नीची भावना मावळली. कोणतेंहि बंधन राहिलें नाहीं. बद्धस्थितीतच केवळ देहावर लक्ष्य असतें.

क्षुद्र व स्वार्थी विचारांनींच गृहकलह माजतात. नंतर परस्परांच्या हितसंबंधांत विरोध येऊन दांपत्यांत वितुष्ट उत्पन्न होतें. वेदान्त नीट समजून घ्या आणि मुक्त व्हा. बंधनें-संबंध फक्त नांवाचेच असतात. प्रत्येकानें स्वतंत्र-मुक्त होणें इष्ट आहे. मुलांवाळ्यांनां स्वतंत्रपणें वागूं द्या. त्यानें तीं बिघडणार नाहींत. असें केल्यानें अखिल जगत् नंदनवन बनून शेवटीं सर्वांनीं स्वतंत्र-मुक्त होण्याचा ईश्वराचा हेतु सिद्धीला जाईल!

स्वामी रामतीर्थ.

INDIAN WOMAN-HOOD.

हिंदी स्त्रिया.

हिंदुस्तानांतील एका वर्तमानपत्रानें प्रसिद्ध केलेला, लंडनमधं एका इंग्लिश बाईने दिलेल्या व्याख्यानाचा कांहीं भाग, 'राम आतां वाचून दाखविणार आहे. हिंदुस्तानांतील रहाणीबद्दल चुकीने विचार आणि खोऱ्या कल्पना लोक या देशांत कसे पसरवितात हें तुह्मांला नीट कळावें, ह्मणून, 'राम' हें तुह्मांला वाचून दाखवीत आहे. हिंदुस्तानांत जाणाऱ्या लोकांनां कांहीं काम करितां येत नाहीं, तेथे जातिभेद इतका प्रखर आहे, कीं, कोणाहि अमेरिकनाला लोकांत मिसळतां येत नाहीं, असा कित्येकांचा गैरसमज झालेला आहे. हिंदुलोकांशीं मिळूनमिसळून न वागणाऱ्या कांहीं लोकांनीं असे बरेच गैरसमज उत्पन्न केले आहेत.

आह्मी ज्यावर प्रेम करितों, अशा व्यक्तीसाठीं प्राण देणें किती उदात्त आणि धन्य आहे !

आपल्या प्रेमपात्राकरितां जीव वेंचण्यास तयार असणारा मनुष्यच खरोखर प्रेम करितो. अशा तऱ्हेच्या प्रेमानेंच आह्मांला जगतां येतें, व मोठमोठीं कामें करितां येतात. असल्या प्रेमाचीच तूर्त हिंदुस्तानाला अपेक्षा आहे. हिंदुस्तानांत येऊन कांहीं काम करूं इच्छिणारे प्रेमळ स्त्रीपुरुष हिंदुस्तानाला हवे आहेत.

हिंदुस्तानांत राहणारे, पण तेथील स्थितीचें नीट निरीक्षण न करणारे लोक बऱ्याच खोऱ्यानाऱ्या गप्पा उठवितात. मेणकापडांत गुंडाळलेलें पुस्तक पाण्यांत बुडविलें तरी त्याला पाण्याचा बिलकूल संपर्क होत नाही, तें जसेंच्या तसेंच राहतें, त्याप्रमाणेंच हे लोक हिंदुस्तानांत राहतात, पण तेथील लोकांशीं मिसळून त्यांच्याशीं एक होऊन जात नाहीत. येथें एक स्त्री आहे. ती हिंदुस्तानांत जन्मून हिंदी लोकांच्या राहणीप्रमाणें राहून आलेली आहे. ती माझ्या विधानांच्या

हिंदी स्त्रिया.

सत्यतेची साक्ष देईल. अमेरिकन लोकांनी या बाईप्रमाणे हिंदुस्तानांत जाऊन लोकांशीं मिळूनमिसळून वागावे, अशी 'रामा'ची इच्छा आहे. हिंदुस्तानचें खरें कल्याण करावें अशा हेतूनें तुम्ही तेथें जात असाल, तर तुम्हांला स्वतःचा कांहीं पैसा खर्च करावा लागणार नाही. तेथील लोक लाखों लोकांना आज पोशीत आहेत. तेथील लोक गरीब आहेत हें खरें, पण ते फार उदार आहेत.

हिंदुस्तानांतील संन्यासी, यति इत्यादि लोकांजवळ पैसा असलेला 'रामा'नें केव्हांहि पाहिला नाही. जेव्हां हे लोक रस्त्यानें फिरत असतात, तेव्हां क्षुधेच्या तृतीसाठीं यांनां भिक्षेची अपेक्षा असते, असें समजलें जातें. आपल्या दारावरून जाणाऱ्या क्षुधित गरीब लोकांनां भिक्षा, अन्न वगैरे देणें हें ईश्वरानें नेमिलेलें आपलें पवित्र कर्तव्यकर्म आहे, अशी प्रत्येक हिंदी स्त्रीची भावना असते. एकादा क्षुधित यति आपल्या घरावरून गेला आणि त्याची क्षुधा तृप्त करण्यास घरांत कांहीं नसलें, तर काय प्रकार घडेल हें 'रामा'ला माहीत आहे. त्या घरांतील स्त्रीच्या नेत्रांतून भराभर अश्रु येऊं लागतील, आणि तिला अतिशय वाईट वाटेल. गरीब, क्षुधित असा कोणीहि येवो, त्याला हिंदी स्त्रिया यति किंवा बैरागी असें समजतात. यति किंवा बैरागी ह्मणजे स्वामी नव्हे. तुम्ही किंवा कोणीहि हिंदुस्तानांत अन्नवित्तरहित असे गेलां, तर तुमचा यतीप्रमाणें आदरसत्कार होईल !

स्वामी रामतीर्थ.

SIN—ITS RELATION TO THE ATMAN
OR REALSELF.

पाप आणि त्याचा आत्म्याशी संबंध.*

बंधुभगिनींनो !

हिंदुस्तानांत अशी एक चाल आहे, कीं, लोक आनंदाच्या प्रसंगीं गोरगरिबांनां मेवामिठाई, पेढे किंवा साखर वांटीत असतात. एकदां एका देवालयांत एकजण पेढे वांटीत होता. याचें कारण काय, असें विचारतां तो ह्मणाला “माझा घोडा हरवला, ह्मणून मी आनंदानें पेढे देत आहे.” लोकांनां हें उत्तर ऐकून आश्चर्य वाटलें. “घोडा गमावला हाच काय आनंद ?” असें ते विचारूं लागले, तेव्हां तो मनुष्य ह्मणाला “आपला गैरसमज करून घेऊं नका. चोरांनीं माझा घोडा चोरून नेला, त्यावेळीं मी जर घोड्यावर बसलों असतो, तर मलाहि त्यांनीं चोरून नेलें असतें. फक्त घोडाच चोरीला गेला, यावद्दल मला देवाचे आभार मानिले पाहिजेत.” हें ऐकून लोक पोट धरून हंसले आणि ह्मणाले, “काय भोळा मनुष्य हा !”

बंधुभगिनींनो ! ही गोष्ट चमत्कारिक दिसते; पण, ही प्रत्येकानें आपल्याशीं ताडून पहावी. आणि त्या मनुष्याहूनहि वाईट रीतीनें आपण वागत आहों किंवा नाहीं, याचा अनुभव घ्यावा. त्यानें घोडा गमाविला, पण स्वतःचा बचाव केला. पण, अरेरे ! आह्मांपैकीं हजारों, लाखों लोक काय करीत आहेत ? ते घोडा बाळगून ठेवीत आहेत, पण स्वार गमावीत आहेत ! स्वाराचा घोड्याशीं जो संबंध आहे, तोच आत्म्याचा

* रविवार ता. १६ नोवेंबर १९०२ रोजीं झालेले व्याख्यान.

पाप आणि त्याचा आत्मबार्शी संबंध.

शरीराशी आहे,* हें प्रत्येकाला माहीत आहे; पण चमत्कार हा, कीं, आपण जर एकाद्याला तुझे स्वरूप काय, तूं कोण आहेस, असा प्रश्न केला, तर तो उत्तर देतो, कीं, मी अमुक अमुक आहे, आणि फलाण्या आफिसांत काम करित असतो! अशा प्रकारचीं उत्तरे बरोबर नसून तीं स्थूल शरीरासंबंधीच असतात. आम्ही स्वाराविषयीं विचारतो, आणि आह्मांला घोड्याविषयीं माहिती मिळते. याचा मथितार्थ आह्मी घोड्याला स्वार मानतो, देहालाच आत्मा मानतो, असाच होत नाही काय ? 'घात झाला ! घात झाला ! घात झाला !' असें मोठ्या कंठवानें सांगण्याचा प्रसंग आला आहे. प्रत्येकजण घोड्याविषयीं-शरीराविषयीं कांहींना कांहींतरी सांगतोच; पण, स्वाराविषयीं कांहींच सांगत नाही. वास्तविक गमावलेली वस्तु स्वार किंवा आत्मा होय ! किती आश्चर्य हे !

हा आत्मा कसा शोधून काढावा, या प्रश्नाचीं उत्तरे मागें सांगण्यांत आली आहेत. आज आपण या प्रश्नाचा निराळ्या दृष्टीनें-पापाच्या दृष्टीनें विचार करूं. पापाचें मूळ कारण काय ? तें जगांत कसे आलें ? या प्रश्नांविषयींचें माझे ह्मणणें थोडेंसें चमत्कारिक आणि असंबद्ध असें तुह्मांला वाटेल. पण माझ्या विधानाची वरवर दिसणारी असंबद्धता तुमच्या बायबलांतील तत्त्वांनां तंतोतंत जुळते, असें सिद्ध करितां येईल. बायबल हिंदी लोकांप्रमाणें युरोपियनांनां समजणार नाही. कारण, ख्रिस्त हा आशियांतील व हिंदुस्तानांतील आहे. बायबलांतील उपमा, दृष्टांत वगैरे हीं हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये वेळोवेळां आलेली आहेत. या कारणास्तव पाश्चात्य लोकांपेक्षां आशियांतील हिंदु लोकांनां बायबल अधिक चांगलें कळतें. माझे ह्मणणें बायबलाच्या विरुद्ध नसल्यानें जरी

*आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव च ।
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ॥
इंद्रियाणि हयानाहुर्विपयास्तेषु गोचरान् ।
आत्मन्द्रियमनोयुक्तं भोक्त्याहुर्मनीषिणः ॥

कठोपनिषत्.

स्वामी रामतीर्थ.

तें तुझाला सकृदर्शनीं तुमच्या कल्पनेच्या विरुद्ध वाटलें, तरी तुझीं तें नीट ऐकून घ्यावें. पापाच्या प्रश्नाविषयीं विचार करण्यापूर्वीं प्रास्ताविक मुद्याचा आणखी थोडा खल करूं.

एकदां यक्षानें धर्मराजाला प्रश्न केला, कीं, “या जगांत सर्वांत मोठें आश्चर्य कौणतें ?” धर्मराजानें सांगितलें “लोक प्रत्यहीं आपल्यासमोर मरत असलेले पाहूनहि आपण मरणार आहों असें मनुष्याला वाटत नाही, हें होय. ” ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युः’ हा सिद्धान्त सर्वांनां माहीत आहे. तसेंच कौरव गेले, पांडव गेले, मृतांनां उठविणारे महात्मेहि गेले, ‘तो मोठा नृपति, त्याची रम्य नगरी, त्याचे मांडलिक राजे, राजसभेंतील रत्ने (विद्वान् लोक), त्याच्या चंद्रबिंबानना,’ इत्यादि सर्व कांहीं नामशेष होऊन गेलें आहे, हेहि सर्वांनां ठाऊक आहे. आमच्यासमोर कोणी मेलेलें दिसलें, कीं, आमच्या अंगांत कांपरें भरतें, व आपणहि एकाद्या दिवशीं जाणार, असें त्यावेळीं वाटूं लागतें. हा देह शंभर किंवा दोनशें वर्षे राहिल, किंवा फार झालें तर चांगदेवासारखा पांचशें वर्षे वांचेल; पण, त्यानंतर तो पतन पावणार हें खास, अशी आमच्या मनाची खात्री झालेली असते; पण, चमत्कार हा, कीं, असें असूनहि आपण मरणार आहों असें कोणालाच वाटत नाही ! जो तो मरणाविषयीं विचार करण्याचें टाळतो, आणि आपण अमर आहों असें समजून धन आणि विद्या मिळविण्यास लागतो; आणि आपलें काम, आपला व्यवहार आणि इतर प्रापंचिक संबंध एकसारखे वाढवीत असतो. एकापक्षीं हा सिद्धान्त पटतो; पण उलट पक्षीं, जसा पक्षी आपल्या पंखांवर पडलेलें पाणी झाडून टाकितो, तसा मरणाच्या विचाराला मनुष्य आपल्या मनांत बिलकूल धारा देत नाही. मृत्यूचीं कितीहि सुंदर कवनें आहीं ऐकिलीं, तरी मृत्यूवर आमचा विश्वास आचरणांत कांहीं बसत नाही. याचें कारण काय असावें ?

वेदान्त सांगतो, कीं, याचें खरें कारण ह्मटलें ह्मणजे तुमचा आत्मा अमर आहे, तो कधींहि मरण पावणार नाही. मरण ह्मणजे विकृति होय. नाशिवंत देह—~~धडी~~ शिजून जाणारा देह हा कांहीं तुमचा

पाप आणि त्याचा आत्म्याशी संबंध.

आत्मा नव्हे; पण या नाशिवंत देहांत अविनाशि असें कांहीं-तत्त्व आहे तुझी ह्मणाल, कीं, रोजच्या व्यवहारामध्ये 'आत्मा अमर. आहे,' असें आर्ह्नी समजत नाहीं; पण 'भामचीं शरीरेंच अमर आहेत,' असें आर्ह्नी समजतो. याविषयी वेदान्त असें सांगतो, कीं, आत्मा मरण पावत नाही, देह मरण पावतो, हें खरें आहे; पण, आत्म्याचे गुणधर्म चुकीनें आणि अज्ञानानें नाशिवंत देहाला लाविले जातात. हा प्रकार सर्वत्र सर्व प्राणिकोटीमध्ये आढळतो. अमरत्वाविषयीची ही जी सार्वत्रिक कल्पना आहे, हिचें कारण काय आहे हें पाहिलें पाहिजे. कोणत्याहि गोष्टीचें कारण इतर ब्रह्म वस्तूंमधून शोधून काढण्याचे दिवस आतां गेले. शास्त्रीयपद्धतीप्रमाणें आर्ह्नी ज्या त्या वस्तूचें कारण ज्या त्या वस्तूमध्येच शोधिलें पाहिजे. देहाकडे पहावें तर अमरत्वाची कल्पना उत्पन्न होण्यासारखें त्यांत कांहीं नाहीं. क्षणोक्षणी बदलणाऱ्या चंचल मनांतहि तसें कांहीं नाहीं; ह्मणून वेदान्त सांगतो, देहाच्या पलीकडे चला, मनाच्या पलीकडे चला, ह्मणजे तुझाला अविनाशि असें आत्मतत्त्व दिसेल. आत्मा अमर, साक्षी, प्रकाशरूप आणि सनातन असा आहे, आणि आत्म्यांतच आह्माला वरच्या सार्वत्रिक कल्पनेचें कारण सांपडतें. रोजच्या व्यवहारांत ग्यालिलिओच्या पूर्वी, लोकांनीं केलेल्या चुकीप्रमाणें आमची चूक होते. ग्यालिलिओच्या शोधापूर्वी पृथ्वीची गति सूर्यावर आरोपित करीत असत. (पृथ्वी न फिरतां सूर्यच पृथ्वीभोंवतीं फिरतो असें मानीत असत.) त्याप्रमाणें आत्म्याचें अमरत्व चुकीनें देहाकडे लावण्यांत येत आहे.

यांत आर्ह्नी तीन वस्तु पाहिल्या. अविनाशि आत्मतत्त्व, नाशिवंत शरीर आणि अज्ञान. या तीन्ही वस्तु मनुष्याच्या अंतर्गत आहेत. यांतील कोणतीहि वस्तु बहिर्गत नाही. या तीन अंतर्गत वस्तूंच्या साहाय्यानें देहाला मरण नाही, या सार्वत्रिक कल्पनेचें स्पष्टीकरण होतें.

पुनः असें पहा, कीं, या जगांत कोणीहि मुक्त किंवा स्वतंत्र नाही. तथापि प्रत्येकजण आपण मुक्त आहों असें समजतो, आणि प्रत्येकाल स्वतंत्रता—मुक्ति अत्यंत इष्ट वाटते. मनुष्य, मुक्त आहे. असें तुझी

स्वामी रामतीर्थ.

हणाल; पण, तुमच्यामार्गे इतके मनोविकार, वासना, मोह असतांना तुम्ही स्वतंत्र कसे हणून घेतां ? गोड गोड फळे, मिष्ट पकानें, सुंदरवर्ण आणि अभ्युदयाची मधुर कल्पना तुम्हांला मोहित करून गुलाम बनवून टाकिते. आपल्या मनाला वाटेल तसें आचरण तुम्हांला करितां येतें काय ? मध्यंतरीं कांहीं तरी बिघडल्यानें तुम्हांला राग येत नाही काय ? क्रोधादि मनोविकारांचे तुम्ही तर दास आहां. लोकांनां स्वतंत्रपणें वागतां येत नाहीं; तरीपण स्वतंत्रतेविषयीं—मुक्तीविषयीं नेहमीं त्यांच्या मनांत कल्पना येते, आणि ती त्यांनां फार इष्ट व मधुर वाटते.

हिंदुस्तानांत रविवारीं मुलांनां स्वतंत्रता—सुटी असते. सुटीच्या लालुचीनें त्यांनां आठवड्याचे दिवस शिकविले जातात. आज कोणता वार, असें प्रत्येक दिवशीं मुलें आपल्या आईला विचारतात. ती सांगते, कीं, आज सोमवार किंवा मंगळवार. नंतर मुलें आपल्या बोटानीं सोमवार, मंगळवार असें मोजूं लागतात, आणि हणतात, रविवार केव्हां येईल ! सुटी केव्हां मिळेल !

पृथ्वीच्या पाठीवर इतका रक्तपात कोणत्या कारणानें होतो ? स्वतंत्रतेच्या कल्पनेनें. याच कल्पनेनें अमेरिकन लोकांनां आपल्या मायदेशाशीं असलेला आपला संबन्ध तोडून द्यावा लागला. प्रत्येक धर्माचा तरी हेतु काय आहे ? तर स्वतंत्रता किंवा मोक्ष. प्रत्येकजण या स्वतंत्रतेसाठीं—मोक्षासाठीं हपापलेला असतो; पण, खरोखर मुक्त असलेले असे लोक कितीसे आहेत ? अगदीं थोडे !

वेदान्ताप्रमाणें, तुम्हीं या जगांत दुःख, दिक् आणि कार्यकारणभाव या तीन भितींच्या तुरंगांत सदैव कोंडलेले आहां. तुमची प्रत्येक क्रिया, प्रत्येक विचार कार्यकारणभावाच्या शृंगखटेनें बद्ध असतां, तुम्हांला या जगां मुक्त कसे होतां येईल ? पण अशी स्थिति असूनहि स्वतंत्रता—मुक्ति हा प्रत्येकाचा छंद आहे. हा चमत्कारिक विरोधाभास नाही काय ? याचा खुलासा करा.

पाप आणि त्याचा आत्म्याशा सबाध.

वेदान्त सांगतो, कीं, यालाहि कारण आहे, व तें बाह्य नसून तुमच्यामध्येच आहे. सर्वांमध्ये आढळून येणारा स्वतंत्रतेचा विचार स्पष्टपणे असें सिद्ध करतो, कीं, तुमच्यामध्ये अमर्यादित, स्वतंत्र, मुक्त असें कांहीं तत्त्व आहे, व तें हटलें ह्मणजे तुमचा आत्मा होय. ज्याप्रमाणे अज्ञानी लोकांनीं पृथ्वीची गति सूर्यावर आरोपित केली—पृथ्वीच्याऐवजीं सूर्य फिरतो असें ते मानूं लागले, त्याप्रमाणे आत्म्याचे गुणधर्म अज्ञानामुळे आम्हीं मनावर, स्थूल देहावर लादूं पहात आहों.

दुसरा एक चमत्कारिक प्रकार नेहमीं आमच्या पाहण्यांत येतो. या जगामध्ये प्रत्येक मनुष्यांत कांहींना कांहींतरी दोष, पाप, न्यूनता असते. पण, आपण पापी आहों असें कोणालाहि वाटत नाही. उलट आपण पवित्र आहों असेंच प्रत्येकाला वाटते.

‘पापोऽहं पापकर्मात्मा पापयोनिः पापसंभवः’

असें कित्येकजण तोंडानें ह्मणत असतात; पण यांत देखील लोकांनीं आपणांला पवित्र व धार्मिक मानावें असा त्यांचा उद्देश असतो. एकाद्या अत्यंत वाईट गुन्हेगाराला “तू हा गुन्हा, हें पाप केलें आहेस काय?” असा प्रश्न कोर्टानें विचारला असतां, “मी गुन्हा केला नाही, मी निर्दोष आहे,” असेंच तो सांगतो. मी दोषी आहे, मी गुन्हा केला आहे, असे कबुलीजबाब गुन्हेगार केव्हांकेव्हां देतात; पण त्यांत कांहींतरी धोंटाळा असतो. जरी त्यांनीं कबुलीजबाब दिला, तरी आपण निर्दोष आहों, असें त्यांनां आपल्या अंतःकरणांत वाटत असतें. देवाल्यांत पाद्र्यांसमोर कांहीं लोक आपलीं पापें कबूल करितात. पण देवाल्याबाहेर ‘चोर किंवा गुन्हेगार’ अशी त्यांनां हांक मारल्यास लगेच ते तुमच्या अंगावर धांवून येतील, आणि आपली वेअदबी केली ह्मणून कोर्टांत तुमच्यावर फिर्यादहि करितील. देवाल्यांत मात्र ते देवाच्या डोळ्यांत धूळ टाकण्याचा प्रयत्न करितात, आणि बाहेर येतांच आपलें खरें स्वरूप प्रगट करूं लागतात.

स्वामी रामतीर्थ.

हाहि प्रकार किती विसंगत दिसतो ? व याचा खुलासा तुम्ही कसा करणार ? वेदान्त सांगतो, कीं, आही पापी नाहीं, आहीं पापापासून दूर—अलिप्त आहों, असा सार्वत्रिक आढळून येणारा समज आत्म्याच्या पावित्र्याची व निर्मलत्वाची उत्तम साक्ष देतो. तुमचा आत्मा खरोखर निष्पाप आणि पवित्र असाच आहे. माझे हें विवरण आपणांला कबूल नसेल, तर आपण आपला दुसरा खुलासा सांगा.

जगांतील सर्व पैसा आपणांला मिळवितां यावयाचा नाहीं, आणि आपल्या मनाप्रमाणें आपणांला श्रीमंत होतां यावयाचें नाहीं, अशी प्रत्येकाची खात्री असते. एकाद्या लक्षाधीशाकडे किंवा कोट्यधीशाकडे जाऊन, आपली तृप्ति झाली आहे काय, असें त्यांनां विचारा. आपण तृप्त झालें नाहीं, आपणांला अधिक संपत्ति हवी, असेंच त्यांच्याकडून उत्तर येईल. 'आशावधिं को गतः?' कांहीं लोकापाशीं संपत्ति असूनहि शांति असली तर तो कांहीं संपत्तीचा गुण नव्हे. वेदान्त नकळत त्यांनीं आचरणांत आणिल्यामुळें त्यांनां शांति मिळाली असली पाहिजे. कारण, संपत्ति स्वतः केव्हांहि श्रीमंतांनां सुख व शांति देत नाहीं.

संपत्ति, ऐश्वर्य इत्यादिकांपासून सुख व शांति मिळत नाहीं, हें सर्वांनां माहित आहे. तरी प्रत्येकजण संपत्तीकरितां इतका कां हपापत आणि लालच घोंटीत आहे ? या प्रश्नाचा नीट उलगडा वेदान्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याहि धर्मानें अगर तत्त्वज्ञानानें केलेला नाहीं. वेदान्त सांगतो, कीं, संपत्ति किंवा वैभव सर्वांनां पाहिजे हें खरें; पण, तुमच्या देहाला जगाचें वैभव किंवा स्वामित्व मिळवितां येणार नाहीं. आणि जर कदाचित् तुम्हांला तें मिळालें, तर नंतर चंद्रलोकावरील स्वामित्व मिळवें असें तुम्हांला वाटूं लागेल. सीझर, नेरोसारख्या रोमच्या बादशहांनीं त्या वेळचें सर्व जग मिळविण्याचा प्रयत्न केला. नेरोनें तर सर्व प्रकारचीं पक्कानें आपल्या पोटांत कोंबण्याचा एकदां प्रयत्न केला. पण त्यांनां सुख किंवा समाधान कांहीं झालें काय ? सर्व जग जरी मिळालें, तरी त्यापासून शांति काय ? सर्व जग मिळविलें आणि आपला आत्मा गमाविला, हाच का

पाप आणि त्याचा आत्म्याशी संबंध.

नाहीं पुरुषार्थ? हें जग किंवा ही पृथ्वी आहे तरी काय? ज्योतिषशास्त्रांत स्थिर तान्यांचें गणित करतांना तुमची पृथ्वी ह्मणजे एक नुसता बिंदु आहे, असें मानिलें जातें. पृथ्वीची स्थिति (स्थान) एका लहानशा बिंदूनें दर्शवितात, तिला महत्त्वमान कांहीं देत नाहीत. अशा या पृथ्वीच्या स्वामित्वापासून खरें सुख व समाधान केव्हांहि मिळणार नाही, असें कळत असून, प्रत्येकजण त्यासाठीं एकसारखी धांवपळ कां करीत आहे? याचें उत्तर वेदान्त असें देतो, कीं, तुमचा आत्मा सर्व विश्वाचा धनी आहे, व या कारणास्तवच तुम्ही सर्व जगतावर स्वामित्व मिरवूं पहातां!

पूर्वीं हिंदुस्तानांत शहाजहान नांवाचा बादशहा होऊन गेला; त्याला त्याच्या मुलानें कैद करून आपण त्याचें सारें राज्य बळकाविलें. त्यानंतर तुरुंगांतून शहाजहाननें आपल्या मुलाला लिहून कळविलें, कीं, “आतां माझा वेळ जात नाही; यास्तव कांहीं विद्यार्थी येथे पाठवावे, ह्मणजे मी त्यांनां शिकवून माझी करमणूक करून घेईन.” औरंगझेब ह्मणाला “पहा माझा बाप कसा आहे! त्यानें इतकीं वर्षे राज्य केलें, तरी अद्याप त्याची सवय जात नाही. आतां त्याला कांहीं विद्यार्थी हवे आहेत, आणि त्यांवर तो आपलें प्रभुत्व गाजविणार! जुन्या सवयी त्याला टाकून देतां येत माहींत.”

हें अगदीं खरें आहे. जुन्या सवयी आह्मांला चिकटून रहातात. त्या टाकून देणें अशक्य आहे. ‘शहाजहान’ याचा मूळ अर्थ जगाचा बादशहा असा आहे. तुमचा आत्मा तर विश्वाचा स्वामी आहे. तुम्हीं तुमच्या शहाजहानला—आत्म्याला—देहरूपीं तुरुंगांत टाकिलें आहे. तो तुमचा आत्मा—शहाजहान—आपल्या जुन्या सवयी कशा टाकून देईल? त्याला आपला स्वभाव कसा सोडून देतां येईल? ‘स्वभावो दुरतिक्रमः’ असा सर्व साधारण नियम असल्यानें देहरूपी तुरुंगांत देखील तुमचा शहाजहान जगावर—विश्वावर आपलें स्वामित्व मिळवूं पहातो. कितीहि उपदेश केला, तरी तो आपल्या जुन्या सवयी सोडणार नाही.

वेदान्त सांगतो, कीं, कितीहि उपदेश केला, व्यासपीठावरून कितीहि व्याख्यानें दिलीं, तरी संचयवृत्ति—ऐश्वर्य संचयवृत्त्याची आणी

स्वामी रामतीर्थ.

तें मिळवून ठेवण्याची हांव तुहाला केव्हांहि नाहींशी करितां यावयाची नाहीं. याचें कारण, तुहाला आत्म्याचें प्रभुत्व किंवा सत्ता दाबून टाकितां येणार नाहीं. मग, या रोगाला कांहींच औषध नाहीं काय ? (असा प्रश्न उद्भवतो.) याला औषध आहे. अज्ञानामुळें आत्म्याचें वैभव तुह्मी शरीरावर लादतां, आणि तसेंच देहाचें दुःख आत्म्यावर घालतां. हें अज्ञान नाहींसें करा; आणि मग पहा काय चमत्कार होतो तो ! संपत्ती-शिवाय तुह्मी श्रीमंत होतां आणि जमीन किंवा मिळकत यांशिवाय तुह्मी अखिल विश्वाचे स्वामी होतां. जोंपर्यंत अज्ञान आहे, तोंपर्यंत महत्त्वाकांक्षा, लोभ हे सर्व प्रकार असणारच. त्याला इलाज नाहीं. अज्ञान नाहींसें करून आपलें खरें स्वरूप ओळखा, आत्म्याला तुरुंगांत अधिक काल ठेवूं नका, त्याला लवकर मुक्त करा, ह्मणजे विश्वाचा स्वामी, नियंता, विभु, सनातन आत्मा—परमात्मा याचा साक्षात्कार करून घ्या, ह्मणजे तुह्मी अत्यंत पवित्र—पूर्ण असे व्हाल, आणि नंतर ऐहिक संपत्ति किंवा ऐश्वर्य यांविषयीं विचार करणें ह्मणजे पाप आहे, असें तुहाला वाटूं लागेल.

अलेक्झांडर दि ग्रेट हा जगांतील सर्व देश जिंकून हिंदुस्तानांत आला. तो तेथें जाण्यापूर्वीं त्यानें आर्यलोकांविषयीं पुष्कळ गोष्टी ऐकलेल्या होत्या. तो हिंदुस्तानांत फिरत असतां सिंधुनदाच्या तीरावरील वाळवंटांत त्याला एक साधु भेटला. त्या साधूच्या अंगावर वस्त्रप्रावरण कांहीं नव्हतें, आणि उद्यांची भाकर कशी मिळेल याची त्याला काळजी नव्हती. अलेक्झांडरच्या मस्तकावर झकझकीत रत्नखचित मुकुट होता. थोडक्यांत सांगावयाचें झटलें, ह्मणजे त्यावेळचें जगांतील सर्व ऐश्वर्य अलेक्झांडरच्या देहावर एकवटलें होतें, आणि साधूच्या अंगावर मूर्तिमंत दारिद्र्य वास करित होतें. पण त्या दोवांच्या मुखाकडे पाहिलें असतां आध्यात्मिक संपत्तींत कोण श्रेष्ठ आहे, हें सहज कळून येण्याजोगें होतें.

साधूचें आध्यात्मिक वैभव फार श्रेष्ठ दर्ज्याचें असून त्यानें आत्म्याचें वैभव पूर्णपणें जाणलेलें होतें. त्याच्या चर्येवर प्रसन्नता झळकत होती;

पाप आणि त्याचा आत्म्याशी संबंध.

पण त्याच्याजवळ उभा राहिलेला अलेक्झांडर आपली आध्यात्मिक दरिद्रता बाह्यालंकाराने लपवू पहात होता. साधूची प्रसन्नवृत्ति पाहून अलेक्झांडरला फार आश्चर्य वाटले, आणि तो त्याच्यावर खूष होऊन त्याला ह्मणाला “चला, आपण ग्रीस देश पहावयाला जाऊं—”

साधु हंसून ह्मणाला “हें जग माझ्यामध्ये आहे. मी विश्वांत मावत नाहीं. हें विश्व माझ्यामध्ये असून मी या विश्वानें कोंडिला जात नाहीं. ग्रीस आणि रोम माझ्यामध्येच आहेत. सूर्य आणि तारे यांचा उदयास्त माझ्यामध्येच होतो.”

हें भाषण ऐकून अलेक्झांडरला फारच आश्चर्य वाटले. कारण, असें भाषण त्यानें पूर्वी कधीहि ऐकिलेलें नव्हतें. अलेक्झांडर त्याला ह्मणाला “मी आपणाला संपत्ति देतो, ऐहिक सुखाची तुमच्यासाठीं रेलचेल करून सोडतो, लोकांनां हव्या असणाऱ्या आणि त्यांनां मोहित करून टाकणाऱ्या सर्व कांहीं वस्तु आपणाला मुक्कल मिळतील. कृपा करून आपण मजबरोबर ग्रीसला यावें.”

हें ऐकतांच साधु पोट धरून हंसला, आणि ह्मणाला “हिरे, सूर्य, तारे इत्यादिकांनां प्रकाश माझ्यापासूनच मिळतो. सर्व वस्तूनां वैभव आणि रमणीयता माझ्यापासूनच मिळते. असें असल्यामुळे मी सुखाकरितां त्या वस्तूंच्या मार्गे धांवणें ह्मणजे फारच अपमानकारक होय. त्यांनां वैभव मी दिलेलें आहे, आणि आतां त्यांच्याकडेच मी भिक्षा मागणें केव्हांहि बरोबर होणार नाहीं !”

हें ऐकून अलेक्झांडरला फार त्वेष आला व ‘तुला आतां ठार करतो,’ असें त्या साधूला ह्मणून त्यानें आपली तरवार उपसली. हें पाहून साधु पुनः पोट धरून हंसला आणि ह्मणाला “अलेक्झांडर ! तुझ्या जन्मांत तूं असें कधीं खोटें भाषण केलें नाहीस ! मला मारणार ! पण, असें पहाः—

स्वामी रामतीर्थ.

नैनं छिंदति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।*
न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः ॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥

—भगवद्गीता.

तुझ्या हाताला चलन देणारी शक्ति मीच आहे; तुझ्या स्नायूंची हालचाल मीच करतो.”

हे ऐकून अलेक्झांडरची तरवार गळून खाली पडली.

त्यागाचें मर्म नीट जाणण्याला फक्त एकच मार्ग आहे, हें वरील उदाहरणावरून दिसतें. पारमार्थिक दृष्ट्या जेव्हां आह्मी श्रीमंत होतो, तेव्हांच आह्मी प्रत्येक वस्तूचा त्याग करण्यास तयार होतो. व्यावहारिक दृष्टीने पाहिलें असतां हें योग्यच दिसतें. आह्मी विपत्तींत जें कांहीं मिळवितों तें चिरंतन असतें, असा शास्त्राचा ठाम सिद्धांत आपण ऐकला नाही काय ? अंतःसामर्थ्य वाढून पूर्ण आत्मज्ञान झालें ह्मणजे बाह्यत्याग किंवा न्यास शक्य आहे. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

कधीहि रागावूं नये, असा उपदेश आह्मी नेहमी ऐकतो. पण प्रसंग आला ह्मणजे राग आमच्यानें आवरत नाही; असें कां होतें ? राग, द्वेष, आप्पलपोटेपणा, कामवासना इत्यादि पापें कां उद्भवलीं ? काम-क्रोधादि षड्विपु आम्हांला त्रास कां देतात ? वर विवेचन केल्याप्रमाणें एकाच पद्धतीनें या सर्व पापांचा वेदान्तांत विचार केला आहे. या सर्व पापांचें सविस्तर वर्णन करण्यास वेळ नाही. यामुळे 'राम' आतां

याला न तोडिती शस्त्रें, याला अग्नि न जाळितो ।

न पाणी भिजवी याला, न करी शुष्क वायु ही ॥

छेदा दाहा न हा योग्य, शोषाया भिजवावया ।

नित्य सर्वांत जो स्तब्ध, जो शाश्वत अचंचळ ॥

—समश्लोकी, बामनपंडित.

पाप आणि त्याचा आत्म्याशी संबंध.

त्याचा गोषवारा थोडक्यांत सांगत आहे. तुम्ही हें पक्षें लक्ष्यांत ठेवा, कीं, हीं सर्व पापें अज्ञानामुळें होतात. या अज्ञानाच्या योगानें तुमचा आत्मा आणि स्थूल व सूक्ष्म शरीर (देह व मन) यांचा घोंटाळा होतो. हें अज्ञान नाहीसे करा ह्मणजे पापें नाहीशी होतील. दुसऱ्या कोणत्याहि मार्गानें हीं पापें नाहीशी करण्यास तुम्हीं प्रयत्न केला, तर त्यांत तुम्हांला यश येणार नाही. वस्तूंचा नाश करतां येणार नाही. पण, अज्ञानाचा नाश करतां येईल. लहानपणीं मुळें अज्ञानी असतात, आणि जसजशीं तीं प्रौढदशेंत येऊं लागतात, तसतसें त्यांचें अज्ञान कमी कमी होतें, हें आत्मी पाहतों.

क्रोध, लोभ, कामवासना, संचयवृत्ति इत्यादि पापांकडे प्रवृत्त करणारी अशी शक्ति आमच्यामध्ये आहे. व्याख्यानांनीं किंवा उपदेशांनीं ही शक्ति नाहीशी करतां येत नाही, किंवा दाबून टाकितां येत नाही. यास्तव वेदान्त सांगतो, कीं, या शक्तीचा दुरुपयोग करूं नये. तिचा योग्य उपयोग करून घ्यावा. ही शक्ति तुम्हांमध्ये असलेल्या अद्वितीय अशा आत्म्याचीच आहे.

प्रत्येकाला आपण स्वतंत्र—मुक्त व्हावें असें वाटतें. या इच्छेचें स्वरूप किंवा मुख्य लक्षण काय आहे? आपणाला प्रतिस्पर्धी नाही अशा, ह्मणजे अद्वितीय स्थितीपर्यंत पोहोचणें, हेंच त्या स्थितीचें लक्षण होय. आपण पूर्ण, मुक्त व्हावें ह्मणजे अद्वितीय अशा स्थितीप्रत जावें, अशी तुमच्या आत्मिक शक्तीची प्रेरणा असते. स्वार्थ किंवा आप्पलपोटेपणा इत्यादिकांपासून दूर रहावें अशी तुमची इच्छा असेल, तर तुम्हांला ती शक्ति दाबून टाकितां येणार नाही, किंवा ती नाहीशी करतां येणार नाही. आपण शक्तीचा दुरुपयोग केला असतां स्वर्ग नरक होईल, आणि तिचा योग्य उपयोग केल्यास नरकहि नंदनवन होऊन जाईल !

इंग्लंडांत एक ख्रिस्ती पाद्री होता. यानें डार्विन, हक्स्ले इत्यादि शास्त्रज्ञांचे मृत्युलेख वाचले, आणि हें लोक स्वर्गास गेले असतील, कीं,

स्वामी रामतीर्थ.

नरकास गेले असतील, याविषयी तो आपल्या मनांत. विचार करू लागला. तो आपल्याशीच झगला “ हे लोक फार चांगले होते, त्यांनी कांहीं गुन्हे--पापे केलीं नाहींत; पण त्यांचा खिस्त व बायबल यांवर विश्वास नव्हता, यामुळ ते नरकास गेले असावेत; पण, छे, तसें नसेल. या लोकांनीं जगाचें बरेंच कल्याण केलेलें आहे, आणि खाचित ते नरकास जाण्यास योग्य नव्हते. बरें, ते आतां असतील तरी कोठें?” असे त्याचे विचारतरंग चालले असतां त्याला झोंप लागली आणि एक चमत्कारिक स्वप्न पडलें. आपण मरून स्वर्गास गेलों आहों, आणि तसेंच आपल्या देवालयांत येणारी सर्व भक्तमंडळांहि स्वर्गास आलेली आहे, याप्रमाणें त्याला दिसलें. डार्विन, हक्स्ले इत्यादि शास्त्रज्ञांविषयी त्यानें चौकशी केली; तेव्हां, हे लोक पाताळांत आहेत, असें खिस्ती चित्र-गुप्तानें त्याला सांगितलें.

बायबलावर विश्वास न ठेविल्यामुळें त्यांनां अशी गति प्राप्त झाली, आतां तरी आपलें वर्तन सुधारा, असें सांगण्याकरितां आणि त्यांनां बायबलाचा उपदेश करण्याकरितां पाताळास जावें, असें मनांत येऊन तेथें आपणाला जातां येईल, कीं नाहीं, याची त्यानें चौकशी केली. बरीच खटपट केल्यानंतर त्याला पाताळांत जाण्यास परवानगी मिळाली. पाताळाकडे जाणाऱ्या आगगाडीच्या पहिल्या क्लासांत बसून ही स्वारी निघाली. वाटेंत बरीच स्टेशनें लागलीं. अतल, वितल, सुतल इत्यादि घांट उतरून जेव्हां पाताळाकडे गाडी जाऊं लागली, तेव्हां दुर्गंधी अतिशय वाढूं लागली. महातलाकडे गाडी येतांच पाझाला हातरुमाल, टावेल घेऊन आपलें नाक बंद करावें लागलें. दुर्गंधि इतकी कडक होती, कीं, त्याला एकदम मूर्च्छा आली. घाणी-शिवाय दुःखाचें रडणें, ओरडणें इत्यादि प्रकारहि चालले होतेच. कांहीं थोड्या मिनिटांनीं तो शुद्धीवर येतो, तोंच ‘पाताल, पाताल’ असें ओरडणें चाललेलें त्याच्या कानीं आलें. नंतर खिडकीच्या बाहेर तो डोकावून पाहूं लागला, तेव्हां त्याला एक सुंदर स्टेशन दृष्टीला पडलें,

पाप आणि त्याचा आत्म्याशी संबंध.

आणि हें पाताळ नसावें असें त्याला वाटूं लागलें. इतक्यांत पोर्टर आले, आणि हें पाताळच आहे अशी त्यांच्या सांगण्यावरून त्याची खात्री झाली, व तें पाताळच असल्यामुळें त्याला तेथें उतरणें भाग पडलें. स्टेशनांतून बाहेर पडतांच त्याला सुंदर उपवनें, सुवासिक फुलें, सुगंधि वारे इत्यादि प्रकार जिकडेतिकडे आढळून आले, व हें स्थान स्वर्गाहूनहि रम्य आहे, असें त्याला भासलें. तेथें त्याला एक उंच गृहस्थ भेटला. हा हक्स्ले होता. पाद्रीनें 'हें स्थान पाताळ काय ?' असें त्याला विचारिलें. 'होय,' असें हक्स्लेनें उत्तर दिलें. नंतर पाद्री त्याला ह्मणाला "येथें मी तुझाला बायबलचा उपदेश करण्यास आलों आहे. पण प्रथम हें स्थळ इतकें रम्य कसें, याचा खुलासा करा.' तें ऐकून हक्स्ले ह्मणतो "आह्मी प्रथम येथें आल्यावेळीं ही जागा अत्यंत वाईट होती. येथें ठिकाणिकाणीं घाणेरडी डबकीं असून कांहीं जागीं तप्त वाळू, तप्त लोखंड आणि दुर्गंधयुक्त पदार्थ इत्यादि प्रकार येथें आढळून येत होते. प्रथम आह्मी डबक्यांतील घाणेरडें पाणी घेऊन तप्त लोखंडावर आमच्या हातांनीं शिंपण्यास सुरुवात केली. यानंतर एके ठिकाणीं प्रवाही तेल जळत होतें, तेथें आह्मांला नेण्यांत आलें. मग थंड झालेलें लोखंड ज्योतीवर धरून आह्मी त्याची कांहीं हत्यारें बनविलीं. इतकें झाल्यावर आह्मांला मलाच्या ठिकाणीं नेण्यांत आलें. त्याठिकाणीं गेल्यावर आह्मी तेथें तयार केलेल्या हत्यारांनीं खणण्यास सुरुवात केली, आणि मलाचा खताच्या कामीं उपयोग करून आह्मी पेरणीचें काम सुरू केलें. व याप्रमाणें क्रमाक्रमानें शेवटीं आह्मी नरकाचें नंदनवन बनवून सोडिलें."

या गोष्टीचें तात्पर्य झटलें, ह्मणजे पाताळांत कांहीं वस्तु होव्या, त्यांचा योग्य उपयोग करून त्या योग्य ठिकाणीं ठेविल्यानें पाताळाचा स्वर्गहि बनवितां आला; यास्तव वेदान्त सांगतो, कीं, तुझामध्येहि वस्तु आहेत, दिव्य आत्मा आहे, नाशवंत शरीर आहे. यांचा तुझी योग्य उपयोग करा. 'घोब्याच्या पुढें गाडी' असा उलटा प्रकार करूं नका.

स्वामी रामतीर्थ.

तसें कराल तर संसार कष्टमय होईल. कोणत्याहि वस्तूचा, शक्तीचा नाश करितां येणार नाही. त्याचा योग्य उपयोग करून नरकाचें नंदनवन बनवा.

या जगांतील सर्व दुःखें नाहींशीं करण्याला—सर्व पापांपासून आणि मोहांपासून अलिप्त राहण्याला एकच गुरुकिल्ली, एकच मार्ग आहे. आणि तो हा, कीं, तुह्मीं तुमच्या आत्म्याला जाणिलें पाहिजे. चित्तवेधक सौंदर्यापासून आणि मोहकारक वैभवापासून अलिप्त राहिल्याशिवाय तुह्मांला कामवासनांनां—क्षुद्र मनोविकारांनां जिंकतां येणार नाहीं. एकदां तुह्मांला आत्मज्ञान झालें, ह्मणजे मनोविकार, कामवासना इत्यादिकांपासून तुह्मांला कांहीं त्रास न होतां तुह्मी त्यांपासून अलिप्त रहाल, आणि पूर्ण मुक्त, पूर्ण आनंदी व्हाल. स्वर्ग किंवा नंदनवन तें हेंच !

पापाची चिकित्सा आणि निदान.

ॐ

PROGNOSIS & DIAGNOSIS OF SIN.

पापाची चिकित्सा आणि निदान.*

दुकें जरी घाणेरड्या डबक्यांत राहतात, तरी पाणी अगर घाण त्यांच्या पंखांना लागत नाही. त्याप्रमाणे तुह्यांमध्ये एक तत्त्व आहे, तेहि तुमचे दोष, चुका यांनी दूषित होत नाही. निर्मलत्व-पावित्र्य हा आत्म्याचा गुण आहे; पण व्यवहारांत तो देहाचा आहे असें मानिले जाते. देह किंवा मन पावित्र आहे हें मानण्याची कल्पना कोठून उत्पन्न झाली ? ही कल्पना लोकांच्या अंतःकरणांत कोणी उत्पन्न केली ? दुसऱ्या कोणीहि नाही. उत्पन्नकर्ता कोणी बाहेरचा नाही. तो तुमच्या-मधीलच-तुमच्या अंतरांत वास करणाराच कोणी आहे. आणि तो झटला ह्याणजे निष्पाप, पावित्र असा तुमचा आत्मा होय. कोणत्याहि वस्तूचे कारण त्या वस्तूच्या आंतच शोधिले पाहिजे. ते वस्तूच्या बाहेर शोधणे, शास्त्र आणि तत्त्वज्ञान यांना अनुसरून नाही. देह कितीहि पावित्र किंवा पापी असो, त्यातील आत्मा सदा निष्पाप व पावित्रच असतो; आणि तो आपले अस्तित्व भासवितो.

आतां आह्मी निरनिराळ्या पापांचा किंवा पापांच्या गोष्टींचा विचार करूं. खुशामतीविषयीं प्रथम पाहूं:-खुशामत ही कांहीं मोठ्याशा पापांत गणली जात नाही. पण ती सर्वत्र आढळून येते. यःकश्चित् किड्यापासून तों तहत ईश्वरापर्यंत सर्वांना स्तुति आवडते, हें कसें ? आपणाला मान द्यावा, आपली स्तुति करावी, आपणाला सर्वांनीं मोठें ह्याणवें, अशी प्रत्येकाची इच्छा असते-हें कसें ?

*२० डिसेंबर १९०२ रोजी अक्याडेमी ऑफ सायन्सीसमोर झालेले व्याख्यान. हें मागील व्याख्यानाचा उत्तरभाग आहे.

स्वामी रामतीर्थ.

कुत्रे, घोडे आणि पाळीव शिकारी वाघ यांनाहि स्तुति प्रिय असते; आणि त्यांना थोडेंसे थोपटलें किंवा गोंजारिलें ह्मणजे तेहि थोडे उल्हसित आणि आनंदित होतात. कुचकामी मनुष्याचीहि स्तुति केली ह्मणजे त्याचा चेहराहि लगेच प्रफुल्लित दिसूं लागतो.

अनेक देवतांनां भजणाऱ्या देशांतील देवहि स्तुतीनें समाधान पावतात. एकेश्वरी पंथांतील लोकांच्या प्रार्थना किंवा उपासना या तरी काय आहेत? त्यांचा तुझीं शांतपणें विचार केल्यास त्यांत स्तुतीशिवाय दुसरें कांहीं नाही, असें तुझांला आढळून येईल. स्तुति किंवा खुशामत ही इतकी सार्वत्रिक कां ज्ञाली आहे? प्रत्येकाला स्तुति आवडते हें खरें, पण तो त्या स्तुतीला योग्य असतो असें नव्हे! खुशामत करणारानें स्तुति मुरू केली ह्मणजे आझांला आनंद वाटतो, आणि आझी फुगून जातो, याचें कारण, ती स्तुति खरी असते हें नसून, तें आमच्या आत्म्यांत आहे. आमच्या पाठीमागें उच्चांत उच्च, थोरांत थोर अशी एक प्रबल आणि अविनाशी शक्ति—आत्मतत्त्व आहे, आणि सर्व स्तुति किंवा खुशामत ही त्याला शोभते, व आझीं कितीहि स्तुति केली, तरी ती कमीच पडते.

यावरून 'राम' खुशामतीचें समर्थन करित आहे, असें कोणीं अनुमान काढूं नये. 'रामा'ला 'स्तुति' बिलकूल पसंत नाही. 'राम' सांगतो, कीं, स्तुति परमेश्वराची—आत्म्याचीच करावी. नराची—देहाची कधींहि करूं नये. 'सीझरच्या वस्तु सीझरला द्याव्या आणि परमेश्वराच्या वस्तु परमेश्वराला द्याव्या.' परमेश्वराची वस्तु (स्तुति) सीझरला (मानवाला—देहाला) दिली, ह्मणजे 'घोड्याच्या पुढें गाडी' यासारखा उलटा प्रकार होऊन आझांला पाप लागतें. आत्मज्ञान मिळवा आणि मुक्त व्हा, ह्मणजे तुझी सर्वांत थोर व श्रेष्ठ होतां. जर असें न करितां आत्म्याची थोरवी व मोठेपणा देहाकरितां मिळवूं पहाल, तर मात्र तुमची मोठी चूक होईल.

पापाची चिकित्सा आणि निदान.

एकदां एक गृहस्थ 'रामा'पार्शी आला आणि ह्मणूं लागला "आमच्या धर्माचे भक्त व अनुयायी अधिक असल्यामुळे आमचा धर्म सर्वांत उच्च व श्रेष्ठ आहे." 'रामा'ने उत्तर दिलें "हे बन्धो, तूं योग्य विचार करून नंतर तुझे ह्मणणें सांग. तुझा सैतानावर विश्वास आहे काय ?" 'होय' असें तो ह्मणाला. "तर मग, तुझ्या धर्माचे भक्त अधिक आहेत किंवा सैतानाच्या धर्माचे भक्त अधिक आहेत हें सांग पाहूं ? बहुमतानेंच सत्याचा निर्णय करावयाचा असेल, तर बहुतेक सर्वांवर सैतानाची सत्ता आहे."

गर्व किंवा अभिमान याला सैतानाचें एक मुख किंवा अंग ह्मणतां येईल. आणि गर्वानें तर या जगांत बहुतेकांनां पछाडलेलें आहे. देहाला अभिमान बाळगण्याचें, श्रेष्ठपणा मिरविण्याचें कांहीं कारण नाही; असें असूनहि प्रत्येकजण अभिमान कां बाळगतो ? आणि हा अभिमान सर्वत्र कां आढळून येतो ? याचें कारण आम्हीं आमच्यांतच शोधिलें पाहिजे. थोरांत थोर, श्रेष्ठांत श्रेष्ठ अशी एक वस्तु आमच्यामध्ये आहे. आणि ती ह्मणजे आमचा आत्मा होय. या आत्म्याला तुम्हीं एकदां जाणलेंत, एकदां कां तुम्हांला आत्मज्ञान झालें, कीं, या देहाविषयीं स्तुति ऐकणें ह्मणजे कमीपणा आहे, आपला अपमान करून घेण्यासारखें आहे, असें तुम्हांला वाटूं लागेल.

तुमचा आत्मा हा देवांचा देव, सर्वांत श्रेष्ठ असा असल्यामुळे त्याला आपला उच्चपणा केव्हांहि सोडतां येणार नाही. आपण कृमिकीटकां-सारखे क्षुद्र आहों असें त्याला केव्हांहि वाटणार नाही. त्यानें इतकें खालीं कसें जावें ? त्याला आपला स्वभाव सोडतां येत नाही, हेंच, अभिमान सर्वत्र आढळतो याचें कारण आहे. पण यावरून देहाविषयीं अभिमान बाळगण्याचें समर्थन होत नाही.

सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरते, हें आम्हांला माहीत आहे. तरीपण सूर्य फिरतो आणि पृथ्वी स्थिर आहे, असें आम्ही समजतो. आत्मा सूर्याप्रमाणें सर्व वैभवांचा उगम, स्थिर, अचल

स्वामी रामतीर्थ.

असा आहे. आणि देह हा पृथ्वीप्रमाणे नाशवंत, क्षणोक्षणी बदलणारा असा आहे. आम्ही आत्मरवीचे वैभव देहावर लादतो आणि पृथ्वीचे गुणधर्म आत्मरवीवर आरोपित करितो; या चुकीमुळे—अज्ञानामुळे आम्ही क्षुद्र देहाला मोठेपणा व मान देण्याचा प्रयत्न करितो. या अज्ञानाला सैतान असे नांव दिले, तर सैतान सर्व घोंटाळा करून टाकितो, असे ह्मणण्यास कांहीं हरकत नाही. हे अज्ञान नांहींसे करा, या सैतानाला ठार करा, ह्मणजे गर्व किंवा अभिमान आपोआप नाहीसा होईल.

स्वार्थ किंवा लोभहि सर्वत्र आढळतो. जनावरांना लोभ असतो, पुरुषांना असतो, बायकांना असतो. सर्व वस्तु आपल्या देहाभोवती जमवाव्या असे प्रत्येकाला वाटते. जसजशा अधिक वस्तु, अधिक संपत्ति मिळावी, तसतसा लोभ अग्रीत तेल ओतल्याप्रमाणे अधिक वाढतो. सहस्राधीश लक्षाधीश होऊं पाहतो, आणि लक्षाधीश कोट्यधीश होण्याचा प्रयत्न करितो. चर्चमध्ये, देवालयामध्ये आणि मशिदीमध्ये 'लोभमूलानि पापानि' लोभ सोडा, असे उपदेशक, लोकांच्या कार्नीकपाळीं ओरडून सांगत असतात. आजपर्यंत साधुसंत हेच सांगत आले. वेद, बायबल, कुराण इत्यादिकांतहि हेच सांगितले आहे. तरीपण लोभ कांहींकेल्या सुटत नाही. लोभ तुझाला नाहीसा करून टाकावयाचा असेल, तर लोभाचे कारण शोधून काढा. रोगाचे कारण समजल्याशिवाय तुझाला रोग बरा करतां येणार नाही. लोभ ही एक शक्ति आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे जड वस्तूचा किंवा शक्तीचा नाश करितां येणार नाही. अनादिकालापासून सर्व धर्मांनी लोभावर उभे शस्त्र धरिले आहे, तरीपण लोक कांहीं सुधारलेले नाहीत. लोभशक्तीला मारून टाकण्याच्याऐवजी तिचा योग्य उपयोग करून घ्या.

सर्वात उत्तमज्ञान God (देव) घ्या. या शब्दाचीं अक्षरे जर तुझी उलट वाचू लागलां, तर हा शब्द 'Dog' (कुत्रा) असा होतो. त्याप्रमाणे तुझीं तुमच्यामधील देव—आत्मा याला योग्य रीतीनें जाणत नाही, त्यामुळे जे तुझीं देव होतां ते कुत्रा बनून जात आहां.

पापाची चिकित्सा आणि निदान.

या चुकीमुळे-अज्ञानामुळे ह्यणजे आत्म्याचे गुणधर्म देहावर व देहाचे आत्म्यावर आरोपित केल्यामुळे तुम्ही लोभाला बळी पडतां; हे अज्ञान नाहीसे करा, आत्मज्ञान मिळवा, आपण सर्वांत पवित्र असून विश्वाचे स्वामी आहोंत असा अनुभव घ्या, ह्यणजे बाह्य वस्तूंच्या मार्गे लागणें आणि त्या आपल्या देहाभोंवतीं जमविणें (लोभ) हे अशक्य होईल.

आतां आम्ही आसक्ति किंवा शोक याकडे वळूं. आपल्याभोंवता-लची परिस्थिति बदलूं नये, असें आसक्त मनुष्य ह्यणतो. आपलां प्रिय आप्त मरण पावला, ह्यणजे त्याला फार दुःख होतें. पण त्यानें नीट विचार करून पहावें. आहे तशी परिस्थिति नेहमीं राहिल काय ? आमचे आप्तेष्ट सदैव आमच्यापाशीं राहतील काय ? या जगांतील प्रत्येक वस्तु क्षणभंगुर नाही काय ? हा सर्व प्रकार तुम्हांला माहीत असून आपल्याभोंवतीं कांहीं फेरफार होऊं नये असें तुम्हीं इच्छितां, हे कसे ! वेदान्त सांगतो, कीं, तुम्हांमध्ये कधींहि न बदलणारें, सनातन, अविनाशि असें आत्मतत्त्व आहे. अज्ञानानें आत्म्याचे गुणधर्म देहावर लादूं नका. अज्ञान नाहीसे करा ह्यणजे आसक्तीपासून तुम्ही दूर राहाल.

सुस्ती किंवा आळस याचें कारण काय ? आमच्यामधील आत्मतत्त्व एकच आहे, अनंत आहे, शांत आहे. आत्मा अनंत, 'एकमेवाद्वितीय' असल्यामुळे त्याला गति, चलनवलन असणें संभवनीय नाही. पण अज्ञानामुळे आत्म्याचा हा गुण (पूर्ण शांति) शरीरावर लादण्यांत येतो, आणि त्यामुळे शरीर सुस्त व आळशी होतें. अज्ञान नाहीसे करा, ह्यणजे सर्वत्र आढळून येणाऱ्या आळसाचा आपोआप नाश होईल.

आपण विश्वाचा स्वामी व्हावें व आपणांला कोणीहि प्रतिस्पर्धी असूं नये, असें सर्वांनां वाटतें; याचें कारण काय ? तुमच्यामधील आत्मा 'एकमेवाद्वितीय' असा आहे. त्याचा हा गुण शरीरावर लादण्यांत येतो, आणि त्यामुळे आपणांला कोणी प्रतिस्पर्धी असूं नये असें आपणांला वाटतें.

स्वामी रामतीर्थ.

वरील विवेचन इतर सर्व पापांनांही लागू आहे. मोठमोठ्या पापांचें विवरण वर केलें आहे. इतर पापांचें विवरण करण्याची जरूरी नाही. या सर्व पापांपासून मुक्त होण्याचा मार्ग ह्मणजे ह्मणजे आत्मा व देह यांचा घोंटाळा करून सोडणारें अज्ञान नाहीसें करणें हाच होय.

एकाला नेत्राचा व पोटाशूलाचा असे दोन विकार जडले होते. त्यानें वैद्यापाशीं जाऊन औषध मागितलें. वैद्यानें दोन पुड्या दिल्या. त्यांपैकीं डोळ्यांत घालण्याच्या पुडींत सुरमा (यांत Lead sulphide & antimony—नामक विषारी द्रव्यें असतात, ह्मणून हे पोटांत घेतां कामा नये.) असून पोटांत घेण्याच्या पुडींत मिरीं, मसालादि जालीम पदार्थ होते. त्या मनुष्यानें चुकीनें डोळ्यांत घालण्याची पुडी पोटांत घेतली, आणि पोटांत घेण्याचें औषध डोळ्यांत घातलें ! या घोंटाळ्याचा परिणाम असा झाला, कीं, त्याचे डोळे बिघडावयाचे बिघडून त्याचें पोटाहि नादुरुस्त झालें.

हाच प्रकार सर्व जगभर चाललेला आहे, आणि जगांतील सर्व पापांचें कारण हेंच आहे. प्रकाशांचा प्रकाश, आत्मा तुहांमध्ये आहे, तसेंच तुहांला पोट किंवा देह आहे. देहाला जें कांहीं करावयाचें तें आत्म्याला करण्यांत येत आहे, आणि आत्म्याचा मान किंवा गौरव देहाला दिला जात आहे. असा हा गोंधळ झाल्यामुळें जगांतील सर्व पापें अस्तित्वांत आलीं आहेत. वस्तु योग्य ठिकाणीं ठेवा, त्यांचा योग्य उपयोग करा, ह्मणजे तुमची भौतिक व आध्यात्मिक उन्नति होईल. वस्तूंचा दुरुपयोग केला, तर देवाला—आत्म्याला खालीं ओढल्यासारखें होतें आणि देहालाच सारा मान मिळतो, व स्वर्गाचा नरक होऊन जातो. त्याचा सदुपयोग केला ह्मणजे तुमचीं मोठमोठीं पापेंहि तुमचें ईश्वरत्व—तमचें पावित्र्य प्रगट करितात. सम्यक् दृष्टि मिळ्या, ह्मणजे तुम्ही देवाप्रमाणें श्रेष्ठ व समर्थ होतां.

कोणी एका नास्तिक वकिलानें आपल्या घराच्या भिंतीवर “God is nowhere ” (ईश्वर कोठेंहि नाही) असे लिहून ठेविलें होतें.

पापाची चिक्किसा आणि निदान.

त्याच्या घरीं एकदां एक पक्षकार येऊन आपल्या कज्ज्यासाठीं त्याला दीड हजार रुपये देऊं लागला. पण वकिलानें तीन हजार रुपये मागितले. पक्षकार हणाला “ बरें, कांहीं हरकत नाही, तुझी केस (खटला) जिकाल, तर मी तीन हजार रुपये देतो. पण ही रक्कम मागाहून देईन. आधीं फी घेत असाल, तर दीड हजार रुपये मी आतांच मोजतो. ” या कज्ज्यांत आपणाला यश येणार अशी त्या वकिलाला खात्री वाटल्यामुळे त्यानें तीन हजार रुपये मागाहून घेण्याचें कबूल केलें. पुढें ठरलेल्या दिवशीं कज्ज्याचे कागदपत्र नीट वाचून तो कोर्टांत गेला. तेथें विरुद्ध बाजूच्या वकिलानें असे कांहीं बळकट मुद्दे काढिले, कीं, त्याला त्यांवर कांहीं तोड काढितां येईना. शेवटीं तो हरला व त्याचे तीन हजार रुपये बुडाले. उदास आणि निराश होऊन तो घरीं परत आला आणि आपल्या मेजावर डोकें ठेवून विचार करीत बसला. इतक्यांत त्याचा एक आवडता मुलगा तेथें आला. तो वाचण्यास नुकताच शिकत होता. त्यानें त्यावेळीं भिंतीवर लिहिलेलें वाक्य वाचण्याचा यत्न केला आणि पहिले दोन शब्द ‘ God is ’ (ईश्वर आहे) हे त्यानें बरोबर वाचले. पुढचा शब्द (nowhere) बराच लांब असल्यामुळे त्याला तो वाचतां येईल. त्यानें त्याचे दोन भाग now—here (आतां येथें) असे पाडले. झालें! त्या मुलाला आनंद झाला, आनंदानें त्यानें उड्या मारिल्या. आपणाला उत्तम वाचतां येतें हें पाहून त्याचें त्याला आश्चर्य वाटलें. ‘ God is nowhere ’ (ईश्वर कोठेहि नाही) हें वाक्य त्यानें ‘ God is now here ’ (ईश्वर आतां येथें आहे) असे वाचून टाकिलें!

या मुलाप्रमाणें बरोबर वाचण्यास शिका, असें वेदान्त तुझाला सांगतो. ‘ God is nowhere ’ (ईश्वर कोठेहि नाही) हें वाक्य ‘ God is now here ’ (ईश्वर आतां येथें आहे) असें वाचा. हणजे ‘ पापाच्या देखाव्यांत—पापांत ईश्वरीतत्त्व—आत्मतत्त्व पहा. या आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घ्या, हणजे हें जग नंदनवन बनून जाई. ”

स्वामी रामतीर्थ.

तुमच्यामधील आत्मतत्त्वाचा अनुभव घ्या. खिस्ताप्रमाणें पिता व पुत्र एकच आहेत असा साक्षात्कार घ्या. प्रथमारंभी शब्द (प्रणव) होता, आणि तो ईश्वरापाशी होता. त्या प्रणवाचा साक्षात्कार घ्या. स्वर्ग, नंदनवन सर्व कांहीं तुमच्यामध्ये आहे. त्याचा अनुभव घ्या, ह्यणजे घाणेरडें पाणी चकाकणारें अमृत होईल, आणि तुरुंग स्वर्गासारखा वाटूं लागेल ! तुम्हांला कोणताहि त्रास किंवा दुःख होणार नाही. तुम्हीं सर्वांचे स्वामी व्हाल.

सुखाचें निवासस्थान.

HAPPINESS WITHEN.

सुखाचें निवासस्थान.

युरोपियन किंवा ख्रिस्ती राष्ट्रे, परराष्ट्रे जिंकण्याकरितां सैन्येचीं सैन्ये घेऊन स्वारी करितात. याबद्दल 'राम' त्यांनां मुळींच दोष देत नाही. कारण, राष्ट्राच्या प्रगतींत कांहीं काळ याचीहि आवश्यकता असते. प्रगतीची ही एक पायरी होय. हिंदुस्तानाला देखील ही पायरी ओलांडावी लागली आहे. भारतवर्ष अति प्राचीन राष्ट्र आहे. त्यानें संपत्तीतील तथ्य पाहिलें आहे, आणि संपत्तीचा फोलपणा त्याच्या नजरेला आला आहे. आज जीं राष्ट्रे वैभव आणि ऐश्वर्य यांच्या अनिवार लालसेनें धडपडत आहेत, त्यांनां हि हाच अनुभव येईल. कारण असें पहा, सर्व राष्ट्रे युद्धाच्या जय्यत तयारींत कां आहेत ? परराष्ट्रांवर स्वान्या करून त्यांनां काय मिळवावयाचें असतें ? अर्थात्, सुख, आनंद आणि समाधान. कांहीं लोक ह्मणतात, कीं, आह्मांला सुख नको, ज्ञान हवें आहे. दुसरे कांहीं ह्मणतात, कीं, आह्मांला सुख नको, फक्त कर्म पाहिजे. गोष्ट खरी असेल. परंतु साधारण मनुष्यांचीं मनें ताडून पहा, ह्मणजे प्रत्यक्ष, जाणून बुजून किंवा नकळत सुखाच्या मार्गे ते लागले आहेत, असें अनुभवाला येईल.

आतां सुख असतें कोठें, हें पाहूं. तें काय राजवाड्यांत असतें, का झोंपडींत असतें, का युवतीच्या लावण्यांत तें असतें, किंवा पैशानें तें मिळतें? सुखाचें निवासस्थान कोणतें? सुखाविषयींचा देखील इतिहास आहे. आजकाल वाफ आणि विद्युत् यांनीं दिव्यालांची मर्यादा मोडून टाकिली आहे, आणि प्रवासाचीं साधनें सुलभ केलीं आहेत. अनेक लोक आतां बराच प्रवास करूं लागले आहेत. आणि प्रवासवर्षानांची पुस्तकेहि आतां विपुल झाली आहेत. इतरांबरोबर सुख देखील प्रवास करूं लागले आहे ! तेव्हां आपण सुखाचा थोडा प्रवासवर्षानांचा

स्वामी रामतीर्थ.

लहानपणीं प्रथम मातेचें दूध पीत असतां आपल्याला जें सुख होतें, तेथून आपण सुरुवात करूं. लहान मुलाला सुखाचें निधान ह्मणजे आपल्याला दूध देणारें मातेचें वक्षःस्थल होय. सुखाच्या प्रवासांतील हें पहिलें स्टेशन ह्मणतां येईल. आईच्या पदराखालीं लपलें ह्मणजे मुलाला कितीतरी आनंद होतो ! या सुखाखेरीज इतर पदार्थ, ह्मणजे पुस्तकें, संपत्ति, पक्वान्नें देखील त्याला अगदीं तुच्छ वाटतात.

दुसरें वर्ष लोटतें न लोटतें, तोंच सुख तेथून कुच करून दुसरा मुक्काम गांठतें. आतां त्याला गाडा, बाहुली वगैरे खेळणीं यांतच सुख वाटूं लागतें. या स्थितींत मुलाला आईपेक्षां खेळणींच अधिक आवडतात. कधीं कधीं आपल्या बाहुलीसाठीं मूल आपल्या प्रेमळ आईशीं-सुद्धां भांडतें.

कांहीं काळ गेल्यानंतर हींच खेळणीं त्याला नकोशीं होतात. मुखानें आणखी एक मजल मारिलेली असते. आणि आतां त्या मुलाला पुस्तकें आवडूं लागतात. चटकदार गोष्टींच्या पुस्तकांखेरीज त्याला दुसरें कांहीं दिसत नाहीं. पण सुख येथेंहि थांबत नाहीं. तें आपलें पुढें जातें. आतां आमचा मुलगा कॉलेजांत जातो आणि तेथें त्याला शास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांवरील ग्रंथच सुखावह वाटतात. हीं पुस्तकें कांहीं दिवस वाचतो न वाचतो तोंच विश्वविद्यालयांतील मान आणि पदव्या यांची त्याला हांव सुटते, व या मानांतच सुख आहे असें तो समजतो. मोठ्या मानानें सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एकादी मोठीशी नोकरी तो पटकावतो, आणि आतां त्याचें सुख ह्मणजे पैसा, संपत्ति हेंच होतें. आतां रूपा पैसा सांठवून त्याला श्रीमंत व्हावयाचें असतें. बराचसा पैसा गांठीं पडल्यानंतर त्याचें मन कोठें जातें हें सांगावयाला नकोच. आतां या तरुणाला एकटेंच राहूं नये असें वाटतें. संसारांत त्याला एक सोबतीण हवी असते. तिच्या-करितां इतक्या कष्टानें मिळविलेला पैसा पाण्यासारखा खर्च करण्यास आतां तो तयार असतो. आईच्या दुधाचें सुख गेलें, खेळण्याचा वीट.

सुखाचें निवासस्थान.

आला, गोष्टींचीं पुस्तकें धूळ खात पडलीं. कौटुंबिक सुखाचें स्वारस्य समजून घेण्याकरितां कादंबऱ्यांचें वाचन मात्र मधुनमधून चालू असतें. आतां सुखाचें स्थान बनलेल्या रमणीच्या क्षुल्लक हौसेकरितां देखील तो निढळाच्या घामानें मिळविलेल्या पैशाचा चक्काचूर उडवितो. या-प्रमाणें कांहीं दिवस जातात न जातात, तों सुख अजून थोडें दूर आहे असें त्याला भासतें. आणि आतां त्या पतिपत्नींचा जीव पुत्रप्राप्तीसाठीं कासावीस होतो. आतां आपल्या घराला शोभविणारें पुत्ररत्न लाभवें, ह्मणून तें जोडपें मंत्रतंत्र, नवस-व्रतें इत्यादिकांच्या मार्गे लागतें. इतकी खटपट करून त्याला एकदांचा मुलगा झाला, ह्मणजे सुखाचें नवीन स्टेशन गांठलें जातें. त्याला आतां स्वर्ग दोनच बोटें राहिला आहे असें वाटतें. पुत्रमुख पाहतांच त्याच्या सुखाची परमावधि होते. पुढें मुलगा जसा वाढत जातो, तसतसें बापाचें हें सुख कमी कमी होत जातें.

मातेचें दूध, खेळणीं, पुस्तकें, पैसा, बायको, मूल, इत्यादि वस्तूं-मध्ये सुख खरोखर असतें काय? याचा आपण विचार करूं. सुख हें सूर्यप्रकाशाप्रमाणें आहे. सूर्यप्रकाश देखील सुखाप्रमाणेंच एका ठिकाणा-हून दुसऱ्या ठिकाणीं प्रवास करितो. हिंदुस्तानांतून युरोप, तेथून अमेरिका, आणि तेथून जपान असा तो फिरत असतो. सूर्य मावळत असतांना त्याचे किरण एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणाकडे धांव घेतांना आपण प्रत्यक्ष पाहतों. सूर्यप्रकाश एका जागेहून दुसऱ्या जागीं जातो, तरी यापैकीं कोणचीहि जागा त्याचें खरें निवासस्थान नसतें. अर्थात् सूर्यप्रकाशाचें निवासस्थान ह्मणजे सूर्य होय. सूर्यप्रकाशाप्रमाणें एका जागेहून दुसऱ्या जागीं प्रवास करणाऱ्या सुखाचें निवासस्थान कोठें असतें? या सुखाचा उगम कोठें असतो? हें आपण पाहूं-सुखाच्या सूर्याला आपण शोधूं.

आतां उदाहरणार्थ एक कुटुंबवत्सल गृहस्थ घेऊं. समजा, आपल्या कचेरीत काम करीत असतां त्याला एकदम बातमी लागली, कीं, आपल्या घराला आग लागली आहे. त्याक्षणीं हातांतलें काम तेथच्या तेथें

स्वामी रामतीर्थ.

टाकून तो एकदम थेट घराकडे जावयाला निघतो. वाटेंत कोण कोण भेटले याची त्याला शुद्धिहि असत नाही. त्याचें सर्व लक्ष्य घराकडे लागलेलें असतें. घराकडे जाऊन पाहतो, तों घर भडकलें असून ज्वाळांचे लोळचे लोळ येत आहेत, आणि घरची सर्व मंडळी रस्त्यावर उभी असून आकांत करीत आहेत, असें त्याला दिसून येतें. पुढें क्षणार्धांत तो सर्वांचे चेहरे पाहूं लागतो. पण आपलें प्रिय बालक त्याला कोठें दिसेनासें होतें. चौकशी करितां त्याला कळतें, कीं, घरांतून बाहेर निघण्याच्या गडबडींत बालक विसरलें जाऊन आंतच राहिलें आहे. मग त्यावेळचा आकांत काय विचारावा ? घरची सर्व मंडळी आणि यजमान दिसेल त्याला “ आमच्या बाळाला कसेंहि करून वांचवा, त्याला आर्गींतून बाहेर काढा. आह्मी तुझाला मागाल तेवढे पैसे देऊं. आमची सर्व संपत्तिहि देऊं ! ” असें मोठमोठ्यानें ओरडून विनवूं लागतात. आपल्या मुलाकरितां ते सर्वस्वाचाहि त्याग करण्यास तयार होतात. अर्थात् मूल हें सुखाचें निधान ठरत नाही काय ? थांबा, मुलाकरितां सर्वस्वाचा त्याग करण्यास ते तयार होतात, पण आर्गींत उड्या घालून आपला जीव धोक्यांत घालण्यास त्यांच्यापैकीं कोण तयार होतो ? अर्थात्, कोणी नाही. तेव्हां मुलाहून अधिक प्यार असा दुसरा कांहीं पदार्थ असला पाहिजे, आणि तो पदार्थ आपल्या सर्व सुखाचें केंद्र असला पाहिजे. हा पदार्थ ह्मटला ह्मणजे आपला आत्मा होय.

शेवटीं आपणांला असें दिसून येतें, कीं, सुखाची परमावधि जें मूल त्यामध्ये कांहीं सुख नाही. तें मूल सुखाचें स्थान झालें, याचें कारण आपल्या आत्म्याचा प्रकाश त्या मुलावर पडून तें प्रिय झालें. हा प्रकाश त्या मुलामध्ये नसून तो स्वतःच्या आत्म्यामधून निघतो. जर तो मुलांत असता, तर मूल सर्वकाळ प्रिय वाटलें असतें. सर्व सुखें आत्म्यामधूनच उद्भवतात.

आतां आपण सुखाच्या उगमाकडे येत चाललों.

सुखाचें निवासस्थान.

“न वा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रिया भवन्ति। आत्मनस्तु कामाव पुत्राः प्रिया भवन्ति । न वा अरे जायायै कामाय जाया प्रिया भवति । आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति । न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति । आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति” ।

हेच कायतें सत्य. एकाद्या पदार्थावर आपलें प्रेम आहे तें स्वतःकरितां नसून त्या पदार्थाकरितांच आहे, असें कित्येक लोक समजतात. पण हें शक्य नाही.

“न वा अरे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवति ।

आत्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति ।”

नवरावायको हीं परस्परांचें हित पाहीनाशीं झालीं, हणजे तीं एकमेकांनां सोडून निराळीं राहतात. वित्त उपयोगीं पडेनासें झालें, हणजे तें सुद्धां टाकून दिलें जातें. रोमचा बादशहा नेरो याची गोष्ट अशीच आहे. एक प्रचंड वणवा पाहण्याची आपली हौस भागविण्याकरितां त्यानें आपल्या राजधानीला हणजे जगत्प्रख्यात रोम शहराला आग लावून दिली, आणि स्वतः मोठ्या आनंदानें एका टेंकडीवर सारंगी वाजवीत मौज पहात बसला. पूर आला असतांना स्वतःचा जीव वांचविण्याकरितां स्वतःच्या पोराला पायांखालीं घालणाऱ्या माकडीची गोष्ट सर्वांनां माहीत आहेच. आपलें हित बुडतें असें पाहतांच आपण सर्व कांहीं गोष्टींचा त्याग करितों.

तेव्हां एवढें सिद्ध झालें, कीं, सुखाचें स्थान किंवा उगम आपल्या-मध्येच कोठें तरी आहे. पण आपल्यामध्येच हणजे कोठें ? पायांत, का हातांत, का नाकांत, कीं डोळ्यांत ? यांत तर कोठेंच नाही; कारण, यांच्याहून अधिक प्रिय दुसरें कांहीं आहे. तर मग मनांत किंवा बुद्धींत आहे असें हणावें, तर त्यांतहि नाही; कारण आपण पाहतों, कीं, मरणापेक्षां बुद्धिविहीन दुर्दैवी जीवित देखील मनुष्याला प्रिय वाटतें. वेड्याला सुद्धां जगावेंसेंच वाटतें. तर मग सुखाचें स्थान हणजे प्राण. पण येथें देखील वेदान्त सांगतो, कीं, नाही—हें देखील सुखाचें स्थान

स्वामी रामतीर्थ.

नव्हे. खरें सुख—स्वानंदसाम्राज्य आपल्या प्राणाहूनहि उच्च वस्तूत आहे. तर मग तें कोठें आहे ?

आपण असें पाहतों, कीं, अंतकालच्या प्राणांतिक वेदना होत असतांना 'देवा, हे देवा, मला जीव नकोसा झाला आहे. माझे प्राण केव्हां निघून जातील?' असें लोक ह्मणत असतात. एकादा मनुष्य मेला असतां पाश्चात्य लोक, त्यानें आपला आत्मा टाकून दिला (He gave up his ghost) असें ह्मणतात. आह्मी, त्यानें आपला देह ठेविला, असें ह्मणतो. एवढ्यांतच फरक दिसून येतो. त्यांना वाटतें. कीं, देह ह्मणजेच आपण, आणि आत्मा हा त्यामध्ये येऊन राहिलेला निराळा पदार्थ. आह्वांला देह ह्मणजे आपल्याहून कांहीं भिन्न पदार्थ आहे, आणि आत्माच काय तो सत्य आहे, असें वाटतें. आह्वांला देह पतन पावला असतां आत्मा मृत झाला असें वाटत नाही. देह बदलतो; पण आत्मा मरत नाही.

तेव्हां प्राणाहून श्रेष्ठ असें कांहीं आपणांला सांपडलें; माझा जीव, माझा प्राण, असें आपण बोलतांना ह्मणतो. अर्थात्, प्राण किंवा जीव यांवर स्वामित्व चालविणारा आणि प्राणाहून प्रिय असा "मी" ह्मणून कोणी आहे. या 'मी' करितां आपण प्राण देखील टाकावयाला तयार होतो. अर्थात्, हेंच आनंदाचें माहेरघर असलें पाहिजे. बुद्धीपेक्षां प्राण अधिक प्रिय असतो, याचें कारण प्राण बुद्धीपेक्षां आत्म्याच्या अधिक जवळ आहे. डोळ्यासारख्या इंद्रियांहून बुद्धि अधिक प्रिय असते. याचें कारण बुद्धि इंद्रियांच्या मानानें आत्म्याच्या अधिक जवळ आहे. एकाद्या मनुष्याला आपलें मूल किंवा आपण लिहिलेलें पुस्तक सर्वांत श्रेष्ठ आणि सुंदर वाटतें; कारण त्यानें ते ते पदार्थ आपल्या आत्म्याचा मुलामा चढवून सुंदर केलेले असतात; ह्मणून वेदान्त ह्मणतो, कीं, सुखाची राजधानी आपल्यांतच असते. स्वर्गदेखील स्वतः-मध्येच असतो. अशी वस्तुस्थिति असतां, सुख बाहेर शोधणें हें किती वेढेपणाचें आहे ?

मुखाचें निवासस्थान.

एकदां एक लहान मूल रांगत असतां त्यानें आपली सावली पाहिली. त्याला आश्चर्य वाटून त्या सावलीचें डोकें धरावयाला तें पुढें पुढें रांगूं लागलें, तों सावलीहि पुढें पुढें जाऊं लागली. शेवटीं, त्याच्या आईनें त्याला स्वतःचें डोकें धर असें सांगितलें. त्यानें तसें करितांच त्या सावलीचें मस्तक आपोआपच पकडलें गेलें. तत्त्व हेंच आहे. स्वतःचें डोकें पकडा, ह्मणजे सावली तुमच्या हातीं येईल. स्वर्ग आणि नरक हे दोन्ही तुमच्यामध्येच आहेत. तसेंच तुमच्या कुलदेवता, स्थानदेवता आणि राष्ट्रदेवता या तुमच्यामध्येच आहेत. सर्व संसारी लोकांनीं हीच गोष्ट समजून घेतली पाहिजे. सर्व जगभर याच तत्त्वाचा प्रसार झाला पाहिजे. तथ्य हवें असेल तर छायेचा नाद सोडून स्वतःमध्येच शिरा, अंतर्मुख व्हा. तेवढें साधलें, तर तुझाला सहज कळून येईल, कीं, बाह्य जगांतील सर्व प्रिय वस्तु वस्तुतः तुमच्याच छाया आहेत. मग घर मोडून मंडप कां बांधतां, विळा मोडून खिळा कां करितां ?

एका बाईची सुई घरांत हरवली. घरांत तर दिवा नव्हता, तेव्हां रस्त्यावर कंदील आहे ह्मणून ती रस्त्यावरच आपली सुई शोधूं लागली ! सुई कोठें तरी शोधिली पाहिजे खरी, आणि घरांत तर नाहीं दिवा; मग चला रस्त्यावर ! काय मूर्खपणा हा ! पण सर्व लोक असेच वागतात. खरें सुख स्वतःमध्येच आहे. पण तेथें तें मिळवितां येत नाहीं, ह्मणून सर्व लोक बाह्य वस्तूंमध्ये तें शोधूं लागतात. विलक्षण खरेंच !

एका वेडगळानें मुलांनां फसविण्याकरितां ' गांवच्या नगरशेतानें सर्व लोकांनां मेजवानी द्यावयाचें ठरविलें आहे,' अशी कंडी पिकविली; आणि नंतर, खरोखरच मेजवानी असेल, तिला आपण मुक्त, ह्मणून स्वारी स्वतःहि मुलांबरोबर तेथें हजर ! लोकदेखील असेच वागतात. आपणच आपल्या भावनेनें एकाद्या वस्तूमध्ये सौंदर्य आणि सुख निर्माण करितात, आणि मग तें सुख आपणांला मिळावें; ह्मणून वेड्यासारखें त्या पदार्थाच्या मार्गे धांवतात.

स्वामी रामतीर्थ.

सिद्धान्त—अंतरीचें स्वानंदसाम्राज्य अनुभवा, ह्यणजे सर्व वासना नृप्त होतील, आणि सर्व दुःखशोक कायमचे नाहीसे होतील.

संसारचक्र मी, हें वन, उपवन, वृक्ष, वह्नि, पाषाण,
मन्मांस मृत्तिका, नगचारि शिवा मचवचा असे जाण.

गोमाशीप्रति तीक्ष्ण, भ्रमरीशीं स्नेहसौख्यदायक मी;
सुंदर सुरभि कुसुमही मत्प्रेमाचा विकास तो नामी !

मन्मानसीं वृत्ति जशा उदेती,
सर्वत्र वाहे जल त्याच रीती;
भानुभ्रूपें नाभिं लोंबताहे—
जें तें जणूं मत्प्रिय पुष्प आहे !

विद्युल्लतांतर्गत मी प्रकाशी
स्पर्श न मृत्यू मज आत्मयासी;
जन्मासि मी ये न कधीं खरा हो,
विवेक हा नित्य मनीं धरा हो.

अखंड चित्सौख्य समुद्रवाचि
निश्वास माझे जणुं तेहि मीचि;
श्रासेंचि माझ्या कुसुमें सुगंधि
होती, धरा नित्य अशीच बुद्धि.

अहाहा ! स्वानंदसाम्राज्य तुमच्यामध्येच आहे. विषयांमध्ये सुख शोधूं नका. तुमचें सुख तुमच्यामध्येच आहे; याचा अनुभव घ्या, आणि समाधान पावा !

सान्तामधील अनंत.

THE INFINITE IN THE FINITE.

सान्तामधील अनंत.

विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी श्रोतृजन कशा प्रकारचे असतात, हे पाहू. बहुधा लोक स्वतःच्या डोळ्यांनी पहात नाहीत, स्वतःच्या कानांनी ऐकत नाहीत. दुसरे सांगतील त्यावर ते अंधपणाने विश्वास ठेवितात. एके दिवशी 'राम' रस्याने जात असता 'रामा'चा भगवा पोपाख विचित्र वाटून एकजण त्याला हणाला, की, "तुमच्या पोपाखाचें मला हंसूं येतें. असला विचित्र पोपाख तुम्हीं कां वापरितां?" 'रामा'ने उत्तर दिलें "तुमच्या हंसण्याचें मला हंसूं येतें. पोपाखाचा रंग निराळा असला, तर तेवढ्याने तुमचें काय बिघडतें? लोक हणतात, हणून तुम्ही माझ्या पोपाखाला नात्रें ठेवूं नका. स्वतःच्या डोळ्यांनी पहा. पोपाखाला कोणता तरी रंग हा असलाच पाहिजे. मग याच रंगाने काय पाप केले आहे?" अर्थात् तो निरुत्तर झाला. तेव्हां 'रामा'ने त्याला उपदेश केला. बाबारे, स्वतःवर थोडी दया कर, दुसऱ्याच्या मतांनीं भुडून जाऊं नको. स्वतःच्या डोळ्यांनीं पहा, स्वतःच विचार कर. वर्तमानपत्रें जें जें सांगतील, तें तें लोक प्रमाण मानितात; आणि वर्तमानपत्रकार बहुधा अर्धवट शिकलेल्या अपरिपक्व बातमीदारांच्या नेत्रांनीं पाहणार. एकाद्या शिष्टानें एकाद्याची स्तुति केली, कीं, लगेच तो प्रतिष्ठित बनून त्याचें स्तोम माजतें. खरोखर दास्य तें हेंच! खरें स्वातंत्र्य हणजे सर्वदां आपलेच डोळे, कान, वापरणें हें होय. अशा स्वतंत्र वृत्तीनें जर पुढील विचार पहाल, तर तुमचें कोटकल्याण होईल.

पुष्कळ लोकांनां वक्तृत्वपूर्ण व एकदम गार करून सोडणारीं भाषणें हवीं असतात. पण अशी इच्छा करणें हणजे लहान मुलाप्रमाणें मोहोर टाकून पेढा घेण्यासारखें आहे. कॉलेजामधील प्रोफेसर क्वचित्च

स्वामी रामतीर्थ.

वक्तृत्वाचा आविर्भाव आणितात. ते शांतपणाने आपल्या मुद्याकडे लक्ष्य देऊन विषयांचे विवेचन करीत असतात. तरीपण, विद्यार्थी मोठ्या उत्सुकतेने त्यांचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकतात. माझे विचार तुम्हीं अशा विद्यार्थ्यांप्रमाणे घ्यावे.

एवढी प्रस्तावना पुरे. “सान्तामध्ये अनंत” हा आजचा विषय आहे. विषय गहन आहे खरा, पण त्याचे आकलन केले पाहिजे. कारण, ज्ञानानेच मनुष्याला श्रेष्ठत्व येते. ज्ञानाच्या अंगी सर्व सत्ता आहे. सॉक्रेटिस ह्णतो, की, ‘ज्ञान ह्णजे सद्गुण.’ ज्ञानानेच कर्माकडे प्रवृत्ति होते. परिणामी ज्ञानाचाच विजय होत असतो.

आपण अगदी सूक्ष्म वस्तूपासून सुरुवात करूं. उदाहरणार्थ, मोहरी-सारखे एकादे बारीक बीज घ्या. आणि ते काय आहे, त्यापैकी कशाला आपण बीज हें नांव देतो, याचा विचार करा. तशाच आकाराचे, रंगाचे आणि वजनाचे, फार तर काय, तशाच स्वादाचेहि कृत्रिम बीज आपणांला तयार करितां येईल; पण, त्याला खरे बीज ह्णतां येईल काय ? अर्थात् नाही. तर मग बीजाचे बीजत्व कशांत असते, हें आपण पाहूं. ते बीज जमिनीत पेटा. कांहीं कालाने ते नष्ट होऊन त्याचे झाडामध्ये रूपांतर होईल, आणि त्या झाडाला पहिल्या-सारखीच कितीतरी बीजे येतील. तीं पेटा ह्णजे त्यांच्यापासून पुनः लक्षावधि बीजे उत्पन्न होतील. अशा रीतीने एका बीजापासून अनंत बीजे होतात, आणि तीं सर्व पहिल्या बीजाप्रमाणेच असतात. त्यांच्यातील बीजत्व तीळमात्र कमी अधिक झालेले नसते. तेव्हां आपणांला असे दिसून येते, कीं, “बीज” या शब्दाचे दोन अर्थ आहेत. (१) व्यावहारिक अर्थ ह्णजे बीजाचा आकार, रुचि रंग वगैरे (नामरूप); आणि (२) पारमार्थिक दृष्ट्या बीज ह्णजे प्रत्येक बीजामध्ये गुप्त असलेली अनंत आणि अव्यक्त अशी शक्ति-बीजत्व. अर्थात् आपणांला सान्तांत अनंत सांपडले. नामरूपात्मक बीज मरून जाते, नाहीसे होते; पण

सान्तामधील अनंत.

खरें बीज अनंत असल्यामुळे त्याचा नाश मुळींच न्हावयाचा नाही. बीजामधील शक्ति—आत्मा अविनाशी आहे.

आतां दुसरें उदाहरण घेऊं. प्राणिशास्त्राचें अध्ययन करणारांना अणुजीवाची (Monads) माहिती आहे. हे जीव द्विधा होऊन वाढतात. एक जीव मोठा झाला ह्मणजे तो मध्येच तुटतो व त्याचे पूर्वीसारखे दोन जीव होतात. त्यांची वाढ झाली ह्मणजे पुनः ते तुटून त्यांचे चार जीव होतात. याप्रमाणें एका अणुजीवाचे असंख्य अणुजीव निर्माण होतात. तरी पण त्यांची द्विधा होण्याची शक्ति जशीच्या तशीच असते. तिला अंत नाही. अर्थात् या अणुजीवांचें स्वरूप नष्ट झालें, तरी त्यांच्यांतील चिच्छक्ति आहे तशीच असते. ती नष्ट होत नाही. देहाचा नाश केल्यानें त्यांतील चैतन्य नाहीसें होत नाही. खरोखर तुझी ईश्वरस्वरूप आहांत, म्हणून तुम्ही अमर आहांत. मूळच्या एका अणुजीवामध्ये असंख्य अणुजीव पैदा करण्याची शक्ति गुप्त होती. सान्तामध्ये अनंत होतें. देह किती जरी वाढले, तरी त्यांतील अनंत चिच्छक्ति कमी अधिक होत नाही. जें अनंत आहे, तें अव्यय आणि अक्षर असलेंच पाहिजे. याच तत्त्वाची उपपत्ति एका उदाहरणानें सांगतां येईल. एका आरशांत एकच तोंड दिसतें; पण त्याच आरशाचे फोडून दहा तुकडे केले, तर एका तोंडाचीं दहा तोंडे बनतात. हीं प्रतिबिंबे वाढलीं, तरी ज्याप्रमाणें आपलें मूळचें तोंड (बिंब) वाढत नाही, तें आहे तसेंच असतें, त्याप्रमाणें सान्त वस्त कितीहि वाढल्या किंवा कमी झाल्या, तरी त्यांतील अनंत शक्ति आहे तशीच राहते. केवढें आश्चर्य! आणि केवढें अनंत सुख! देहाचा नाश झाला, तरी मी मरत नाहीं. माझा देह जाळा, पोळा, कापा, काय वाढेल तें करा; पण मी अच्छेद्य, अदाह्य असाच आहे. संसारिक जनहो! स्वतःमधील या अनंततत्त्वाचा अनुभव घ्या. आपण अनंत आहों ही जाणीव करून घ्या. ह्मणजे तुमचा मोह, शोक, भीति, दुःखास्थिति हीं सवें पार नाहीशीं होतील !

अहाहा! केवढें आश्चर्य हें, कीं, एकच अनंतशक्ति या भिन्न भासणाऱ्या सर्व देहांमध्ये वास करित आहे. अहाहा! श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च,

स्वामी रामतीर्थ.

नीच, पावन, पतित या सर्वांमध्ये मं च आहे ! आनंद ! आनंद ! मी देह नसून अनंत शक्ति आहे ! याचा अनुभव घ्या ह्यणजे तुम्ही मुक्त झालां.

आयनेमहालामध्ये गेल्याबरोबर ज्याप्रमाणे आपण गांगरून जातो, आणि त्यामधील चित्रविचित्र आरशांमध्ये आपली अनेक तऱ्हेचीं सुरूप विद्रूप प्रतिबिंबे पाहून हे निरनिराळे चेहरे आहेत असे आपणांला वाटते, त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव या जगांत मूढ होऊन भेदाची कल्पना करित असतो. अशा एका आयनेमहालांत एक कुत्रा गेला, व तेथे आपल्यासारखे असंख्य कुत्रे पाहून तो त्यांच्यावर भुंकू लागला. अर्थात् सर्व बाजूनी असंख्य कुत्रे त्याच्यावर भुंकू लागले. आणि तो कुत्रा गांगरून जाऊन भुंकूनभुंकून मरून गेला. या जगांतील आपली भीति आणि मत्सर हीं अगदीं अशींच आहेत ! प्रतिबिंबांकडे न पाहतां आपल्या बिंबाकडे पहा, त्याची एकदां ओळख करून घेतलीत ह्यणजे मग प्रति-स्पर्धी, शत्रुमित्र वगैरे सर्व प्रकारचीं प्रतिबिंबे पाहून तुम्हांला सुख होईल. कोणाचेहि वैभव पाहून तुम्हांला धन्यता वाटे; आणि पृथ्वीचा स्वर्ग वनेल !

आतां आपण मनुष्याकडे वळूं. एक बीज मरून त्याच्या जागीं शेंपन्नास बीजे उत्पन्न होतात, तरी पण बीजाचा खरा बीजपणा वाढ-तहि नाही, आणि कमीहि होत नाही. किंवा तसेंच, एक अणुजीव नष्ट होऊन त्याचे दोन आणि दोन्हीचे अनेक अणुजीव होतात, तरी पण त्यामधील जीवित्व आहे तसेंच कायम राहतें; किंवा आरसा फुटून त्याचे जितके तुकडे होतील तितकीं प्रतिबिंबे होऊनहि बिंब कायमच राहतें; तद्वत् मनुष्य मेला तरी त्याच्यांतील मनुष्यत्व—त्याचा आत्मा नाहीसा न होतां पुत्ररूपानें तरी राहतो. (आत्मा वै पुत्रनामासीत्—उपनिषद्)

बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणें मानवाचीं आदिपितरें एकच आहेत असें समजलें, तर आज त्यांचा वंशविस्तार केवढा झाला आहे पहा. वेदान्त सांगतो, कीं, ज्याप्रमाणें वरील सर्व उदाहरणांत एकच अनंत तत्त्व या अनेक सान्त पदार्थांत असतें, त्याचप्रमाणें एकच अनंत

सान्तामधील अनंत.

ईश्वरी तत्त्व किंवा शक्ति निरनिराळ्या नामरूपांत प्रतिबिंबित झालेली असते. आत्मा वाढत नाही किंवा कमी होत नाही, तो सर्व शरीरांत सर्वकाळीं सारखाच असतो.

कोणा एका मनुष्याला, तू कोण आहेस, असें विचारिलें असतां, तो, मी अमुक आहे, असें आपलें नांव सांगतो. त्याला विचारा, कीं, तूं मनुष्य आहेस किंवा नाहीस ? तो उत्तर देईल, कीं, मनुष्य तर मी अर्थात् आहेच ! प्रत्येक मनुष्यांत हें सामान्य मनुष्यत्व असूनहि, प्रत्येकाची, आपण एक निराळीच व्यक्ति आहों, अशी भावना झालेली असते. व्यक्तित्व-रहित शुद्ध मनुष्यत्व आपणांला स्वतंत्र असें कोठेंच आढळत नाही. तरीपण, तें प्रत्येक मनुष्यांत असतेंच. तेवढें काढून टाका, ह्मणजे व्यक्तींत कांहींच उरत नाही. तें इंद्रियातीत आहे. त्याच्याच साहाय्यानें इंद्रियें आपापलीं कामें करितात. एवंच सान्तांतील अनंत, इंद्रियांनां किंवा मनाला देखील अगोचर आहे. तरी पण त्याच्याच साहाय्यानें इंद्रियें आपापला व्यापार करितात.

शेवटीं 'राम' आपणांला एकच मेहेरबानगी करावयाला सांगत आहे. ती तुझीं स्वतःवरच केली पाहिजे. सर्व शरीरें ह्मणजे जणू काय असंख्य दंवाचे थेंब आहेत, आणि आपला आत्मा ह्मणजे या सर्व थेंबांमधून चकाकणारा स्वयंप्रकाश सूर्य आहे. सर्व देह ह्मणजे माळें-तील मणि आहेत, आणि आत्मा हा त्यांनां वेधून राहणारा दोरा आहे, हें तुझीं लक्ष्यांत ठेविलें पाहिजे. क्षणभर निश्चित बसून, हा विश्वात्मा मी आहे, अशी भावना करा, ह्मणजे सर्व कांहीं मी आहे, सर्व मनुष्यें माझ्याच प्रतिमा आहेत, नाम, रूप, जाति, यांच्या पलीकडे मी आहे, असा तुझांला साक्षात्कार होईल, आणि अखिल विश्वाशीं तुमचें ऐक्य होईल.

अव्यक्त परमानंदरूपी मी एकला असें,
व्यापून भूतमात्रासी, कांहीं मजविना नसे.

स्वामी रामतीर्थ.

चंद्रसूर्यांत नक्षत्रांमाजिंही मी प्रकाशतों,
ज्वाला मी अग्निची, सिंधु, लहरी तेंवि वायु तो.
ललना नरही मीच, युवा युवति कन्यका,
बाल वा वृद्ध तो चाले यष्टीच्या आश्रयें निका.
व्याघ्र, सिंह, पशू, पक्षी, तेंवि भ्रमर मत्स्य मी,
लता, वृक्ष, तृणादि मी, मेघ, विद्युन् पराक्रमी.
दिन, रात्री, ऋतु, मास, वर्ष मी युगही खरा,
सर्व मी, आदि सर्वांचा, अंतही मीच, तो बरा !

तुझीं अनंत आहांत; हें सर्व जग, सर्व देह नुसत्या कल्पना आहेत,
नुसते आयनेमहाल आहेत. या सर्वानां व्यापून राहणारे तुझीच आहांत !

THE SUN OF LIFE ON THE WALL
OF MIND.

मनःपटलावरील आत्मरवि.

बौद्धभिक्षु पीतवस्त्र कां परिधान करितात, आणि संन्यासी भगवें वस्त्र कां धारण करितात, असा प्रश्न मला वारंवार करण्यांत येतो. मी ह्मणतो, हा एक आचार आहे. प्रत्येक धर्माचीं तीन अंगें असतात. (१) तत्त्वज्ञान—(अध्यात्मज्ञान), (२) पुराण, व (३) आचार. ज्ञात्यां-करितां तत्त्वज्ञान, मनोवृत्त्यानुरूप वागणाऱ्या भाविकांकरितां पुराण, आणि मूढजनांकरितां आचार आहे.

पूर्ण स्वार्थत्यागाचें द्योतक, देहात्मभाव नष्ट झाल्याची खूण, ह्मणून ज्याप्रमाणें ख्रिस्ती लोक क्रूस धारण करितात, त्याप्रमाणें बौद्ध लोक प्रेतवर्ण पीतवस्त्र धारण करितात. आणि संन्यासीहि वैराग्यानें देह जाळून टाकिला आहे, आणि अग्नीप्रमाणें पावनशक्ति प्राप्त झाली आहे, याचें द्योतक ह्मणून अग्निज्वालेप्रमाणें भासणाऱ्या भगव्या रंगाचें वस्त्र धारण करितात. कोणच्याहि पंथामध्यें, मग तो रोमन क्याथोलिक असो अगर प्रॉटेस्टंट असो, आचार हा थोडाबहुत असावयाचाच. बायबलमध्ये तर असें सांगितलें आहे, कीं, तुहांला स्वतःचा क्रूस धारण केला पाहिजे. अर्थात् आपली ममता, लोभ, अहं-कार या सर्वांचा त्याग केला पाहिजे. रोमन क्याथोलिक पंथांत एकाद्या मनुष्याला यतीची (Monk) दीक्षा द्यावयाची असली, ह्मणजे त्याचा सर्व प्रेतविधि करण्यांत येतो. अर्थात्, त्यानें सर्व ऐहिक सुखांला व वासनांला आपण मेलों, अशी भावना करावयाची असते. पीतवस्त्र धारण करण्यांत बौद्ध लोकांचाहि तोच उद्देश आहे. पिवळ्या रंगापेक्षां भगव्या रंगांत कांहीं विशेष अर्थ आहे. भगवा रंग, देह जाळून टाकिला आहे, आत्मयज्ञ केला आहे, सर्व वासना दग्ध झाल्या आहेत, हें तर व्यक्त करितोच; पण याशिवाय आपणाला ठाऊक आहे, कीं, अग्नीमध्ये चैतन्य आहे, अग्नीनें प्राण धारणा होते, अग्नि

स्वामी रामतीर्थ.

ही एक प्रचंड शक्ति आहे; अर्थात् भगव्या वस्त्रानें हे सर्व गुण सूचित होतात. संन्याशाचें जीवित हें एका दृष्टीनें मरण आणि दुसऱ्या दृष्टीनें दिव्य जीवन आहे. खिस्ती लोक पाण्यानें बाप्तिस्मा घेतात. आम्ही अग्नीनें बाप्तिस्मा (दीक्षा) घेतों.

संसारी लोक आपल्या भ्रामक कल्पनांनीं आपलें आयुष्य तुरंग बनवितात. काल्पनिक भीतीचा प्रचंड प्रवृत्त उरावर घेऊन दडपले जातात. घड्याळांतील लंबकाप्रमाणें हंमणें व रडणें (आनंद व दुःख) यांत हेलकावे खातात. वेदान्ताचें क्षणें असें आहे, कीं, ही सर्व भ्रामक कल्पना टाकून या, ज्ञानाग्नीनें ती सर्व जाळून टाका, आणि शुद्ध ज्ञानानें देदीप्यमान असे व्हा.

आतां आपण आपल्या विषयाकडे वळूं. नाशवंत देहांतील अविनाशि तत्त्व, हा आजचा विषय आहे. याला आपण सूर्याची उपमा देऊं. सूर्य हा आह्मां सर्व संन्याशांचा आद्यगुरु आहे. रोज पहाटेला भगवें वस्त्र परिधान करून तो आह्मांला दर्शन देतो. या सूर्याला आपण अविनाशी, अव्यय, सनातन असा आत्मा समजूं, आणि पंचमहाभूतें हीं स्थूल सूक्ष्मादि नाशवंत शरीरें समजूं.

या तीन शरीरांची आणि आत्म्याची स्पष्ट कल्पना घेण्याकरितां आपण एक दृष्टांत घेऊं. कारण येथें वादविवाद करून आपला विषय सिद्ध करावयाचा नसून, विषय काय आहे हेंच आपल्यापुढें मांडावयाचें आहे. खरोखर पाहतां, वेदान्तांतील तत्त्वे, किंवा कोणतेंहि सत्य स्पष्टपणें मांडल्याबरोबरच तें पटतें. युक्ति लढवून तें सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. नीट पहा, कीं, पटलेंच. कोणचीहि वस्तु पहावयाला प्रकाश पाहिजे असतो. पण प्रकाश पहावयाला दुसऱ्या कशाची जरूरी लागत नाही. आतां आपण क्षणभर हिमालयाच्या शिखरावर जाऊं. येथें सर्व कांहीं बर्फमय असतें. झाडझुडूप, जनावरें इत्यादि कांहीं नसतें. जणूं काय बर्फाचा चकाकित रमणीय समुद्र एकसारखा पसरलेला आहे! आणि या मोहक प्रदेशावर सर्व चैतन्याचा

मनःपटलावरील आत्मरवि.

उगम—सूर्यनारायण एकटाच प्रकाशत असतो. अहाहा ! काय तें अप्रतिम सौंदर्य ! मधुनमधून ते सूर्यकिरण ढगांमधून येऊन सर्व प्रदेशांवर तेजःपुंज भगवी छटा पसरवितात. हिमालयाच्या या बर्फमय प्रदेशांत, गंगा, ब्रह्मपुत्रा इत्यादि हिंदुस्तानांतील महानद्यांचे उगम आहेत. या बर्फामध्ये या नद्यांचा कारण देह आहे.

आतां बर्फाला वर सोडून थोडे खाली उतरूं. सूर्याच्या उष्णतेनें बर्फ वितळून नद्यांचा बनलेला सूक्ष्म देह येथे आपणांला पहावयाला मिळतो. येथे मैलांचे मैल गुलाबासारखीं फुले पसरलेलीं असतात, आणि त्यांच्या सुगंधाने सर्व प्रदेश दरवळून गेलेला असतो. सुंदर सुंदर पक्षी सर्व ऋतूंमध्ये श्रवणमनोहर कूजित करीत असतात, आणि या अशा सुंदर प्रदेशांतून वृक्षमूलांमधून वाऱ्यासारखें चंचल असें गंगेचें अगर दुसऱ्या एकाद्या प्रवाहाचें पाणी वळणां वळणांनीं झुळझुळ वहात असतें. पर्वताच्या कड्यांवरून उड्या मारण्याची आणि खांच-खळगे भरून तेथे प्रशांत सरोवरे करण्याची कोण त्यांची त्वरा आणि उतावीळपणा ! हें नदीचें सूक्ष्मरूप झालें; व तें सूर्याच्या प्रकाशानें आणि उष्णतेनें कारणदेहावर परिणाम घडून निर्माण झालें आहे.

आतां आपण पर्वत सोडून सपाट प्रदेशावर येऊं. येथे सर्व कांहीं निराळेंच भासतें. बर्फातून निघालेला व पर्वतांतून काव्यमय क्रीडा करीत खालीं येणारा तोच प्रवाह आतां बदलून येथे विस्तीर्ण पण गडूळ झाला आहे. मूळची त्याची स्फटिकासारखी प्रसन्नता आतां उरली नाही. आतां त्याची गतिहि मंद झाली आहे. पण तो अधिक उपयुक्त झाला आहे. कारण, त्याच्या पृष्ठभागावरून होड्या, मचवे, पडाव, जहाजे हीं सगळीं येत जात आहेत, व मालाची नेआण करीत आहेत. या प्रवाहांत लोक स्नान करितात, आणि त्याचे पाट, कालवे काढून सभोवतालचा प्रदेश सुपीक करून सोडतात.

नदीचें हें स्थूल शरीर होय. आतां चैतन्यरूपानें या नदीला मूळ गति कोणी दिली ? या नदीचा आत्मा कोण ? तर अर्थात् तो तेजोराशी सविता.

स्वामी रामतीर्थ.

आतां दृष्टांतप्रमाणें आपले तीन देह आणि त्यांचा आत्म्याशी संबंध कसा आहे, हें पाहूं.

मनुष्य गाढ झोपी गेला असतांना त्याला कांहींहि समजत नाही. हें सर्व जग त्याला नसल्यासारखेंच असतें. वेदान्तांत सांगितलें आहे, कीं, हा कारणदेह होय. गाढ झोपेच्या वेळीं हा कारणदेह पर्वतावरील बर्फाप्रमाणें आत्म्याच्या प्रकाशांत स्वस्थ पडलेला असतो. झोपेमध्ये हें जग आपणांला दिसत नाही. जागे झाल्यानंतर निद्रावस्थेत कांहींहि नव्हतें, असें आपण ह्मणतो. परंतु हें कांहीं नाही असें जें आपण ह्मणतो, त्यांत देखील कांहीं आहेच; आणि असें जें कांहीं आहे, तोच कारणदेह होय. असतामध्ये देखाळ सत् आहे. हें आमच्या पूर्वजांनीं जर्मन तत्त्वज्ञ हेगेल याच्यापूर्वी हजारों वर्षे सिद्ध केले आहे. “असतः सदजायत ” अशी कल्पना बायबलांतहि व्यक्त झाली आहे, व तेथें असत् याचा अर्थ कारणदेह असाच घेतला पाहिजे.

निजून उठल्यावर आपण ह्मणतो “मला इतकी गाढ झोप लागली होती, कीं, स्वप्नांत मला कांहींहि दिसलें नाही.” एकदां एका साक्षीदारानें न्यायाधीशासमोर असें सांगितलें, कीं, “अमुक एका ठिकाणीं मध्यरात्री कोणीहि नव्हतें.” न्यायाधीशानें विचारलें, कीं, “तूंही गोष्ट ऐकींवि सांगतोस किंवा प्रत्यक्ष अनुभवानें सांगतोस ? ही गोष्ट तूं पाहिली आहेस काय?” साक्षीदार ह्मणाला “पाहिली आहे.” न्यायाधीशानें लगेच झटलें “एकूण पाहणारा तूं तरी निदान तिकडे होतासच. अर्थात्च ती जागा निर्जन नव्हती!” माझ्या झोपेंत कांहींहि नव्हतें, हें ह्मणणें ह्मणजे वरच्यासारखेंच आहे. कांहींहि नव्हतें असें ओळखणारा तुमचा आत्म-सूर्य तरी तेथें होता कीं नाही ? अशा रीतीनें सुषुप्तीमध्ये (१) कांहीं नसणें व (२) तें पाहणारा तुमचा आत्मा, या दोन वस्तूंचें अस्तित्व सिद्ध झालें. पुढें स्वप्नें पडूं लागलीं ह्मणजे मूळचें ‘ कांहीं नसणें ’ नष्ट झालें, आणि क्षणभंगुर सृष्टि दिसूं लागली. यावरून असें सिद्ध होतें, कीं, आपला कारण देह तत्त्वतः खरा नाही. असतापासून सत् उत्पन्न होतें,

मनःपटलावरील आत्मरवि.

याचें आश्चर्य मानूं नका. खरोखरीच तें सत्य आहे. ही पृथ्वी तरी कोठून आली ? सुषुप्ति अवस्थेप्रमाणें असणाऱ्या तेजोमेघांतून (Nebula) कीं नाही ? त्या अव्यक्त स्थितींतून वनस्पतिकोटी, प्राणिकोटी आणि मनुष्यकोटी निर्माण झाल्या आहेत. जो क्रम सृष्टीचा, तोच अभ्यात्माचा. जागृत स्थितीतील सृष्टींतून स्वप्नसृष्टि निर्माण झाली, असें कित्येक लोकें ह्मणतात. मोठमोठ्या पाश्चात्य तत्त्वज्ञानां देखील स्वप्नाची उपपत्ति नीट कळली नाही.

सुषुप्ति अवस्थेंतून आर्क्षीं आतां स्वप्नसृष्टींत येऊं. आतां आपण पर्वतशिखरावरील बर्फाचा प्रदेश सोडून पर्वतापर्यंत वाहणाऱ्या प्रवाहापर्यंत येऊन पोहोचलों. आतां तुझीं स्वप्नसृष्टींत गर्क होऊन गेलां आहांत. आणि क्षणांत राव, क्षणांत रंक, क्षणांत येथें तर क्षणांत जगाच्या दुसऱ्या टोकाला, असा प्रकार पाहतां. पर्वतांतील प्रवाहाप्रमाणें येथें तुम्हांला सैरावैरा धांवावें लागतें. स्वप्नांत मेलेले लोक जीवंत होतात, आणि जीवंत असलेले मृत होतात. सगळीच विचित्र काव्यसृष्टि ! यानंतर आपण सपाट प्रदेशावर ह्मणजे जागृदवस्थेंत येऊन पोहोचतो, व येथें गढूळ नदीप्रमाणें स्थूल देह तयार होतो. एवंच, सुषुप्ति ह्मणजे कारणदेह, स्वप्न ह्मणजे सूक्ष्मदेह आणि जागृति ह्मणजे स्थूलदेह. अर्थात्, पुढच्या देहांमध्ये मागील देह गुप्तरूपानें असतात, आणि आपण झोपी गेलों असतां पुनः ते आपलें काम करूं लागतात. ज्याप्रमाणें झोपी जातांना लोक आपले कपडे काढून ठेवितात, त्याप्रमाणें निजतांना आपण हे स्थूलादि देह बाजूला ठेवितों. सूक्ष्म देह देखील जडच समजला पाहिजे. ज्याप्रमाणें शिखरावरील बर्फावर, पर्वतांतील प्रवाहावर आणि सपाट भूमीवरील नदीवर एकच सूर्य सारखा प्रकाशित असतो, त्याचप्रमाणें तुमचा आत्मा देखील तीनहि देहांवर सर्वदां प्रकाशित असतो. मग भेद कोठून आला ?

फरक प्रतिबिंबांमध्ये येतो. सूर्य जेव्हां बर्फावर ह्मणजे कारणदेहावर प्रकाशित होता, तेव्हां तेथें प्रतिबिंब मुळींच दिसत नव्हतें. कारण-

स्वामी रामतीर्थ.

देहाचा सूक्ष्मदेह बनल्यानंतर चंचल अमें प्रतिबिंब दिसू लागलें. पुढें संथ स्थूलदेहामध्ये तेंच प्रतिबिंब स्थिर दिसतें. हाच दृष्टांत मनुष्याला लावितां, सुषुप्ति अवस्थेमध्ये ह्यणजे कारणदेहांत, मी झोंपीं गेलों आहे, मी पचन करीत आहे, वगैरे कोणताच अहंकार जागृत नसतो. स्वप्नाच्या सूक्ष्म-देहांत, चंचल अहंकाराच्या रूपांत तें प्रतिबिंब दिसू लागतें. पुढें जागृद-वस्थेच्या स्थूलदेहांत आत्म्याचें तें अहंकाररूपि भासमान प्रतिबिंब स्थिर व दृढ होतें.

येथें अधिक विवरणाची आवश्यकता आहे. स्वप्नसृष्टीपासून स्थूलसृष्टि निर्माण झाली, असें ह्यणण्यास काय आधार आहे ? असा प्रश्न आक्षेप येईल. याचें उत्तर देण्यापूर्वी जागृदवस्थेंतील आमच्या ज्ञानाचे घटक काय आहेत, हे पाहूं.

आमचें सर्व ज्ञान, दिक्, काल, कार्यकारणभाव यांनीं व्याप्त (व्यव-च्छिन्न) आहे. या तीन्हींवांचून ज्ञानाची कल्पनाच करितां येत नाही. सर्व ज्ञान याच सांच्यांतून आलें पाहिजे. जर्मन तत्त्ववेत्ता कॅन्ट यानेंहि आपल्या 'क्रिटिक ऑफ् प्युअर रीझन' (बुद्धीची मीमांसा) या ग्रंथांत हें सिद्ध केले आहे. या विषयावर लिहितांना मॅक्समुल्लर ह्यणतो "वेदान्तांत सांगितलेली गोष्ट कॅन्टनें सिद्ध केली आहे. मात्र दिक्, काल आणि कार्यकारणभाव हीं इंद्रियगोचर नसून मनोगत (a priori) आहेत, असें वेदान्तानें सिद्ध केले नव्हतें, ते कॅन्टनें प्रथम केले." मॅक्स-मुल्लरसाहेबानें जर आमचे शास्त्रग्रंथ पुरेसे वाचले असते, तर त्यानें वरील विधान केले नसतें. वरील सर्व गोष्टी हिंदूंनीं सिद्ध करून दिल्या आहेत, आणि ह्यणूनच स्थूलसृष्टि, सूक्ष्मसृष्टीचें परिणत स्वरूप आहे, हें त्यांनां ठरवितां आलें. कारणदेहांत, दिक्कालादिकांचा अभाव असतो, किंवा तीं बीजरूपानें असतात. सूक्ष्मदेहांत त्यांनां अंकुर फुटतो. आमच्या वाढीप्रमाणें दिक्कालादि कल्पनेचीहि वाढ होते. स्वप्नांतील दिक्काल हीं क्षणिक आणि चंचल असतात. नारदाचा स्वप्नसृष्टींतील जन्म, महंमदाचें आठव्या स्वर्गाप्रत गमन आणि ख्रिस्ताचीं प्रभूशीं अनेक भाषणें, या सर्व गोष्टी वरील तत्त्वाची साक्ष देतात.

मनःपटलावरील आत्मरवि.

जागृदवस्थेंत सर्व कांहीं स्पष्ट व नियमित होतें. एवंच, या तीन्ही अवस्था ह्मणजे एक प्रकारची उत्क्रांति किंवा विसृष्टि आहे. स्वप्नांतील ज्ञान परिणत होऊन जागृदवस्थेंत आकाराला येतें. स्वप्नांतील आपली अनुमानें जागे झाल्यावर पोरकट किंवा विचित्र वाटतात. स्वप्नांतील आपल्या कविता जागेपाणीं विसंगत व विचित्र ठरतात. सूक्ष्म आणि स्थूलदेहाचा संबंध असाच आहे. कोणी ह्मणेल, स्वप्नांतील अनुभव ह्मणजे जागृदवस्थेंतील स्मृति होय (मनीं वसे तें स्वप्नीं दिसे); पण तसें झालें तरी कोठें विघडतें? बीजापासून अंकुर, अंकुरापासून वृक्ष आणि वृक्षापासून मीज, असा हा क्रम चालूच आहे. झाडांतील सर्व शक्ति बीजामध्ये पुनः एकवटली जाते. तद्वत् ज्ञानाचा क्रम आहे.

सुषुप्तीमध्ये शुद्ध अज्ञान किंवा अविद्या असते. आणि त्यांतूनच ज्ञाता आणि ज्ञेय हीं गाईच्या शिंगाप्रमाणें एकदम उद्भवतात. स्वप्नांत ज्ञाता आणि ज्ञेय हीं दोन्हीं तुमच्या मनाचीं रूपें असतात, आणि तीं एकदम उद्भवतात. त्याचप्रमाणें स्वप्नांतील तीनहि काल, दिक्, व कार्यकारणभाव हीं एकदम उद्भवतात.

वेदान्त ह्मणतो, जागृतींतहि तीच गोष्ट घडते. ज्ञाता आणि ज्ञेय— तुम्ही स्वतः आणि तुम्हांला दिसणारें दृश्य, हीं तुमचींच स्वरूपें आहेत. तुमचे शत्रु मित्र तुम्हीच आहांत, आणि त्यांनां पाहणारे तुम्ही एकच आहांत. मात्र या तीनहि अवस्थेंतील रूपें क्षणिक, विनाशि, चंचल अशीं आहेत. आणि ज्याला आपण नदीवर प्रकाशणाच्या सूर्याची उपमा दिली, तो आत्मा अविनाशी, अव्यय आणि स्थिर असा आहे. तोच तुमच्या तीनहि अवस्था प्रकाशित करितो, आणि ज्याप्रमाणें सूर्य एकच नव्हे तर जगांतील सर्व नद्यांवर प्रकाशतो—जगांतील सर्व नद्यांवर एकच सूर्य प्रकाशतो, त्याचप्रमाणें एकच आत्मा सर्वांच्या अंतर्गामीं प्रकाशत असतो. नद्यांप्रमाणें देह भिन्न असले, तरी आत्मा एकच, विमु आणि सनातन आहे आणि तो तुम्ही आहांत !

स्वामी रामतीर्थ.

एवढी गोष्ट तुम्ही स्वतःला पटवून द्या, ह्मणजे सर्व मोह, शोक, चिंता, या सर्वांच्या पलीकडे तुम्ही जाल. तुम्हांला कोणीहि इजा करूं शकणार नाही!

जलनिधिराया खडपासन्निध आपटिं अपुल्या लाटा
मत्पदिं ही तूं जगता ! येई त्यजुनी सर्वहि ताठा

अभंग.

सूर्य नक्षत्रांनों आणि वादळांनों
यावें भूकंपांनों युद्धांनोंहो !
स्वागतहि तुम्हां करितों मी बरें
बळ वेंचा सारे आपुलालें.
मजवरि शक्ति आपुली चालवा
पाहूं दे प्रभावा तुमचीया.
तोफा शतघ्नी त्या माझींच खेळणीं
उल्कापात झणीं बाण माझे.
अग्निनारायणा जाळिशील काय ?
वदे गतभयपणें मज.
मजपासुनीयां ज्वाळा जी निघाली
भीति एवढाली काय तीची ?
लखलखित तीक्ष्ण खड्ग आणि ज्वाळा
तोफेचा तो गोळा अस्वतंत्र
खड्ग गोलकांनों माझींच ती शक्ति
प्रेरित निश्चितीं तुम्हांसी जी.
प्राशितां हा ऐसा रामतीर्थबिंदु
ज्ञानधैर्यसिंधु उचंबळे.

खरें आत्मतत्त्व.

THE REAL SELF.

खरें आत्मतत्त्व.

जर्मनभाषेंतील एका कहाणींत एका गृहस्थाची छाया (सांबली) सांडल्याचा उल्लेख आहे; व त्यामुळें त्या मनुष्याला ह्मणे, लोकांकडून फार छळ सोसावा लागला ! त्याच्या सर्व मित्रांनीं त्याला सोडून दिलें, आणि त्याची विलक्षण दैना झाली. आतां कल्पना करा, कीं, एकाद्या मनुष्याची छाया (प्रतिबिंब) न सांडतां त्याचें शरीर (बिंब) सांडलें आहे, तर त्याची स्थिति काय होईल? प्रतिबिंब सांडल्यास एकवेळ चालेल, पण बिंब नाहीसैं झाल्यास सर्वच आटोपल्यासारखें होईल.

जगांतील बहुतेक लोकांची स्थिति खरोखर पाहतां अशीच आहे. त्यांचें बिंब ह्मणजे अंतरात्मा सांडलेला असतो. केवढें आश्चर्य ! प्रत्येकाला आपल्या देहासंबंधानें माहिती असते,* परंतु आत्मज्ञान असणारे असे फार विरळा. जगांतील सर्व संपत्ति मिळविली आणि आत्मा सांडला, तर त्याचा काय उपयोग ?

या विषयाचें, एका प्रत्यक्ष घडलेल्या संवादाच्या रूपानें विवरण केल्यास ठीक पडेल. हिमालयांतील एका संस्थानिकाच्या मुलाबरोबर हा संवाद चालला असतांना त्या मुलानें विचारलें, कीं, “स्वामीजी, ईश्वर ह्मणजे काय ?” प्रश्न जितका प्राचीन, तितकाच महत्त्वाचा आहे. सर्व देशांमध्ये व सर्व धर्मांमध्ये सर्व काळीं मोठमोठे लोक याचा ऊहापोह करीत आले आहेत.

राजपुत्र ह्मणाला “देव कसा असतो हें कसेंहि करून मला सांगाच.”

स्वामीजी ह्मणाले “असें पहा, तुझाला देव ओळखावयाचा आहे, त्याची ओळख करून घ्यावयाची आहे. आतां तुझाला हा शिष्टाचार माहित आहे, कीं, एकाद्या मोठ्या मनुष्याची भेट घ्यावयाची असली, ह्मणजे प्रथम त्याला आपल्या नांवाचें कार्ड पाठवावें लागतें; आपण कोण आहों हें प्रथम त्याला सांगावें लागतें. तर मग देवाकडे पाठ-

* दुदैवाची गोष्ट ही, कीं, पुष्कळांनां तीहि नसते !

स्वामी रामतीर्थ.

विष्याकरितां तुम्ही आपलें एक कार्ड तयार करून मजजवळ द्या, ह्मणजे मी तुमची ईश्वराशीं ओळख करून देईन.”

राजपुत्र ह्मणाला “रास्त आहे.” असें ह्मणून त्यानें एका कागदावर अमुक संस्थानच्या अमुक राजाचा मुलगा असें लिहिलें.

स्वामीजी ह्मणाले “अहो, पण तुम्हीं आपलें नांव बरोबर लिहिलें नाहीं ! तुम्हाला जर आपलें नांव बरोबर लिहितां येत नाहीं, तर देव तुम्हाला कसा भेटेल ?”

राजपुत्रानें बराच वेळ विचार केला. नंतर कांहीं सुचल्यासारखें होऊन तो ह्मणाला “खरें, स्वामीजी, माझी चूक झाली खरी; मीं माझ्या देहाचा नुसता पत्ता लिहिला. मी कोण हें लिहिलेंच नाहीं. कारण, देह हा माझा आहे, अर्थात् मी कांहीं देह नव्हे. मला वाटतें, मी ह्मणजे मन.”

स्वामीजी ह्मणाले “बरें, पण असें पहा, तुमच्या शरीरांत एकंदर हाडें किती आहेत, आज सकाळीं सेवन केलेलें अन्न शरीराच्या कोठल्या भागांत व कोणत्या स्वरूपांत आहे, हें तुम्ही सांगूं शकाल काय ?”

राजपुत्र ह्मणाला “नाहीं. माझी बुद्धि तेथपर्यंत पोहोचत नाहीं. मी प्राणिशास्त्र किंवा शरीरशास्त्र वाचिलें नाहीं, यामुळें माझ्या बुद्धीला त्याचें आकलन करितां येत नाहीं.”

स्वामीजी ह्मणाले “कांहीं हरकत नाहीं. पण एवढें तरी सिद्ध झालें, कीं, तुमचें मन व तुमची बुद्धि हीं कांहीं तुम्ही नव्हत. तीं तुमचीं आहेत. या दोहोंचे स्वामी तुम्हीं आहांत. तेव्हां आतां पुनः विचार करून तुम्ही कोण तें सांगा, ह्मणजे लागलीच तुमची देवाशीं भेट करून देतो.”

बराच वेळ विचार करून पुनः राजपुत्रानें उत्तर दिलें “यापुढें माझी बुद्धि चालत नाहीं.”

खरोखर हें अक्षरशः खरें आहे. आत्मतत्त्व, वाणी व मन यांनां गोचर नाहीं. (अवाङ्मनसगोचरम् .)

स्वामीजी ह्मणाले “आतां थोडा वेळ येथें बसा, व मी देह नाहीं, मन नाहीं इत्यादि ज्या गोष्टी तुम्हाला कळल्या आहेत, त्यांची भावना

सर्वे आत्मतत्त्व.

दृढ करा, त्यांचा अनुभव घ्या. हीं तत्त्वे समजलीं आहेत असें शब्दांनी न सांगतां क्रियेनें दाखवा. मी देह नाही, मन नाही, बुद्धि नाही, याचा एकदां साक्षात्कार झाला, देह आणि मन यांच्यापलीकडे तुम्ही गेलां, ह्मणजे मोह, शोक, भीति, चिंता हीं सर्व नष्ट होतील.”

राजपुत्रानें बराच वेळ चिंतन केल्यानंतर संवाद पुढें सुरू झाला. स्वामीजी ह्मणाले “काय हो, आज संबंध दिवसांत आपण काय काय केले, हें सांगाल काय ?”

राजपुत्र ह्मणाला “सकाळीं उठून स्नानादि प्रातर्विधि उरकून थोडासा उपहार केला. नंतर बराच वेळ कांहीं वाचून कांहीं पत्रें लिहिलीं, कांहीं मित्रांच्या भेटी घेतल्या व आपल्या दर्शनाला येथें आलों. एवढेंच, याखेरीज कांहीं केले नाहीं.”

स्वामीजी ह्मणाले “पहा, जरा विचार करा; याहून शेंकडों, हजारों दुसऱ्या गोष्टी तुम्हीं केल्या आहेत, पण तुम्ही त्या सांगत मात्र नाहीं. हें कांहीं बरें नाही. सर्व कांहीं सांगा.”

राजपुत्र आश्चर्यचकित झाला. त्याला कांहीं सांगतां येईना.

स्वामीजी ह्मणाले “आतां असें पहा, तुम्ही हे समोरचे पदार्थ पाहतां, तेव्हां डोळ्यांतील लहान स्नायु चलन पावतात, त्यांनां तें चलन कोणी दिलें ? खात्रीनें दुसऱ्या कोणी दिलें नाही; तुम्हींच तें दिलें.”

राजपुत्रानें ही गोष्ट कबूल केली.

स्वामीजी ह्मणाले “आतां हें संभाषण तुम्ही ऐकत आहांत, तेव्हां कर्णेंद्रियांचें व्यापार कोणी करविले ? अर्थात् तुम्हींच. सकाळपासून आतांपर्यंत तुमचे जे जे देहव्यापार घडले, ते सर्व कोणी केले ? अर्थात् तुम्हीं स्वतः. दुसऱ्या कोणी केले नाहीत. ते एकाद्या भूतानें केले असतील असें ह्मणण्याचा काळ आतां राहिला नाही. केंस, अवयव इत्यादि बाढणें, अन्नपचन होणें वगैरे सर्व क्रिया तुम्ही स्वतःच करितां.”

राजपुत्राला दिसून आलें, कीं, प्रत्यक्ष आपल्या देहांत आपल्या बुद्धीला अगम्य अशा कोट्यवधि क्रिया आपण करीत असतो.

स्वामी रामतीर्थ.

आपल्या शारीरिक क्रिया दोन प्रकारच्या असतात. ऐच्छिक आणि अनैच्छिक; बुद्ध्या केलेल्या, आणि स्वाभाविक होणाऱ्या. चालणें, बोलणें, लिहिणें, वाचणें या सर्व जाणूनबुजून केलेल्या क्रिया होत; आणि श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण, केशवर्धन, या सर्व स्वाभाविक, आपणांला नकळत होणाऱ्या क्रिया होत. पण लोकांची अशी चूक होते, कीं, ते बुद्धिपूर्वक केलेल्या क्रियांना आपल्या असें समजत असतात, आणि इतर क्रिया आपल्या आहेत असें त्यांना मुळींच वाटत नाही. अशा रीतीनें आपल्या अनंत आत्मतत्त्वाला आपल्या बुद्धीइतकें स्वतःच आकुंचित करून घेऊन ते विनाकारण कष्टी होतात.

काहीं लोक ह्मणतात “अहो, आहीं अन्न खातों आणि पचनक्रिया प्रकृति (Nature) करिते.” त्यांच्या एवढें लक्ष्यांत येत नाही, कीं, ती प्रकृति आपणच आहोंत. आपण नुसता देह नव्हे. पूर्वग्रह, अज्ञान, दुराग्रह हीं सर्व बाजूला सारून जर तुम्हीं शांतपणें या गोष्टीचा मनांत विचार कराव, तर तुमच्या सहज अनुभवाला येईल, कीं, निसर्ग किंवा प्रकृति आपणच आहों.

राजपुत्राला हें नीटसें कळलें नाहीसें दिसलें. तेव्हां विवेचनाची दिशा बदलण्यांत आली. स्वामीजींनीं विचारलें “ जेव्हां तुम्ही झोंपीं जातां, तेव्हां तुम्ही जीवंत असतां, कीं, मरतां ? ”

राजपुत्र ह्मणाला “अर्थात् मी जीवंत असतो.”

स्वामीजी ह्मणाले “त्या वेळीं बुद्धि कोठें असते ? ”

राजपुत्र ह्मणाला “ मला स्वप्नें पडत असतात तेथें.”

स्वामीजींनीं विचारिलें “आणि गाढ झोंपेंत ? ”

राजपुत्र थोडासा विचार करून ह्मणाला “ शून्यांत लय पावते— नाहीशीं होते.”

स्वामीजी ह्मणाले “ मग तुम्ही तेथें असतां, कीं, नाही ? ”

राजपुत्र ह्मणाला “ ह्मणजे? मी तर तेथें असलोंच पाहिजे, मी कांहीं मेलेला नसतो.”

खरें आत्मतत्त्व.

स्वामीजी ह्मणाले “यावरून हें तुमच्या लक्ष्यांत आलें असेल, कीं, निजतांना ज्याप्रमाणें आपण कपडे खुंटीवर काढून ठेवितों, त्याप्रमाणें गाढ निद्रेमध्ये आपली बुद्धि बाजूला ठेवितों.”

राजपुत्र ह्मणाला “बुद्धि नसून मी जीवंत राहतों, हें कोडें मला समजत नाही!”

स्वामीजी ह्मणाले “कां नाही? निजून उठल्यानंतर रात्री मला मुळींच स्वप्ने पडलीं नाहीत, मला सुंदर गाढ झोंप लागलेली होती, असें आपण ह्मणतों कीं नाही? परंतु झोंपेमध्ये कांहींहि नव्हतें असें ह्मणणारा कोणी तरी साक्षी होता, हें तरी सिद्ध झालेंना? झोंप लागली होती हें तुझाला समजलें, यावरूनच हें सिद्ध होतें, कीं, तुझी-तुमचा आत्मा-जागे होता. नाहीतर तुझाला हें कळलेंच नसतें. ज्यावेळीं मेंदु, मन हीं सर्व विश्रांति घेतात, त्यावेळीं सतत जागा असणारा तुमचा आत्मा तेथें असलाच पाहिजे. नाहीतर रुधिराभिसरण, पचन, वर्धन इत्यादि क्रिया गाढ झोंपेंत कोण करवितो? ह्मणून कधींहि न निजणारा असा आत्मा तुझी आहांत. बुद्धि निजते, पण आत्मा निजत नाही. तो बुद्धीच्याहि पलीकडे आहे.”

राजपुत्र ह्मणाला “येथपर्यंत मला स्पष्ट समजलें. आणि आतां मला कळून चुकलें, कीं, मी ह्मणजे कधींहि न निजणारी, केव्हांहि न बदलणारी अशी एक प्रचंड दैवी शक्ति आहे.”

स्वामीजी ह्मणाले “बालपणींचा देह आतां तरुणपणीं नाही, बालपणींचें मन आतां बदललें, बुद्धिहि पण पालटली, तरी ‘मी’ आहे तसाच आहे. बालपण, यौवन, आणि वार्धक्य वगैरे सर्व अवस्थामध्ये मीपणाची भावना मात्र अखंड राहते. मूर्च्छा, झोंप इत्यादि मूढ अवस्थेमध्ये देखील ती भावना असते. आतां याविषयीं आणखी थोडा विचार करा, ह्मणजे लगेच देवाची व तुमची भेट करून देतो. कारण आक्षीं प्रथमच कबूल केलें आहे, कीं, तुझी आपलें नांव बरोबर लिहा, ह्मणजे देवाची भेट करून देऊं.”

स्वामी रामतीर्थ.

स्वामीजी पुढें ह्मणाले “या समोरच्या वृक्षाला वाढविणारी शक्ति ही त्या दुसऱ्या वृक्षाला वाढविणाऱ्या शक्तीहून भिन्न आहे काय ?”

राजपुत्र ह्मणाला “अर्थात् नाही. ती एकच शक्ति असली पाहिजे. आतां त्याचप्रमाणें या झाडांनां वाढविणारी शक्ति आणि प्राण्यांच्या देहांनां वाढविणारी शक्ति या एकच असल्या पाहिजेत. थोडक्यांत सांगावयाचें, ह्मणजे एकाच अनंत चिच्छक्तीच्या योगानें वारा वाहतो, आणि वृक्षलतांपासून पुष्पफले मिळतात. आणि तीच शक्ति तुमच्या देहाची वाढ करीत असते. सर्व विश्वांत तीच शक्ति भरून राहिली आहे.”

स्वामीजी ह्मणाले “आतां तुम्ही कोण आहांत याचा विचार करा, ह्मणजे झालें. मन, बुद्धि यांच्या पलीकडे असणारी, रुधिराभिसरण, पचन, वर्धन इत्यादि क्रिया करविणारी शक्ति तुम्हीच आहांना ? आणि तीच शक्ति या सर्व विश्वाचें नियमन करिते ना ? झालें तर मग. या सर्व विश्वाला व्यापणारें तें अनंत ईश्वरी तत्त्वच तुम्हीं आहांत. तत्त्वमसि.”

राजपुत्राला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि तो ह्मणाला “खरेंच, खरेंच, मला देव समजून व्यावयाचा होता आणि मीच देव ठरलों ! माझा खरा आत्मा ह्मणजेच ईश्वर. मला देव समजून व्यावयाचा आहे, असा कसा मूर्खपणाचा प्रश्न मीं केला ? मी कोण आहे एवढेंच काय तें मला समजून व्यावयाचें होतें. एवढें समजलें, ह्मणजे देव आपोआप प्राप्त होतो.”

आत्मसाक्षात्काराच्या मार्गांत अडचण काय ती एकच आहे; आणि ती ही:—लोक मुलाप्रमाणें वागतात. पहा कीं, घरांतील सर्व भांडीं आपलीच असतां हि लहान मूल एकच ताट आपलें असें समजून त्या ताटांतच जेवण्याचा हट्ट घेऊन बसतें, व दुसरीं ताटें आपलीं नव्हत, असें त्याला वाटूं लागतें. मोठीं माणसें हि याचप्रमाणें आपल्या देहांनें, मेंदूनें, बुद्धीनें केलेलें काम तेवढेंच काय तें आपलें, असें समजतात, व अशा रीतीनें स्वतःला संकुचित करून घेतात. सर्व यशापयश, सुखदुःख या संकुचित देहाला चिकटलेलें असावें, असें त्यांनां वाटतें. हाच स्वार्थ आणि यामुळेच दुःख आणि चिंता प्राप्त होतात. ही भ्रामक

खरें आत्मतत्त्व.

कल्पना टाकून घ्या, आपलें विश्वात्मत्व ध्यानांत घ्या, हणजे सर्व सुख तुहांला मिळेल. सर्व संस्थान आपलें असूनहि आपली राजधानी किंवा आपला वाडा हेंच आपलें निवासस्थान, असें एकाद्या राजाला वाटतें. लोकांचीहि हीच चूक होते.

मेंदु किंवा बुद्धि ही आत्म्याची राजधानी होय. पण तेवढीच माझी आहे आणि इतर स्थानें माझीं नव्हत, असें हणण्याचा तुहांला अधिकार नाही. हें सर्व विश्व, हे सर्व सूर्य, तारे इत्यादि सर्व कांहीं तुमचेंच आहे. आपला हा वारसा मिळवा आणि सुखी व्हा.

स्वातंत्र्य, मुक्ति यासंबंधी आपण पुष्कळ गोष्टी ऐकितों. पण आपण बद्ध कशानें झालों आहोंत, हेंच प्रथम पाहिलें पाहिजे. मुक्त व्हावयाचें असल्यास बंधनाचें कारण आधीं शोधिलें पाहिजे. आपलें बंधन माकडाच्या बंधनासारखें आहे. माकडाला पकडावयाचें असलें, हणजे एक बारीक तोंडाच्या भांड्यांत कांहीं फळें, फुटाणे वगैरे घालून तें भांडें जमिनींत पुरून ठेवितात. माकड येऊन त्यांत हात घालून मूठ भरून घेतें, पण भांड्याचें तोंड लहान असल्यामुळें भरलेली मूठ बाहेर येत नाही. अशा रीतीनें माकड अडकून पडतें. तेंच माकड जर या फळांची आशा सोडून मूठ उघडून हात बाहेर काढील, तर त्याला बंधन मुळींच होणार नाही, त्याला सर्व अरण्यांत कोठेंहि विहार करितां येईल, व तेथील सर्व स्वादिष्ट फळें त्याचींच होतील.

आपणच स्वतःला बद्ध करून घेतों. हें विश्वरूपि महदरण्य आपलेंच असतां देहरूपि लहानशा भांड्यालाच आपण आपलेंसें हणतों. माझा देह, माझें मन, माझी बुद्धि, हेंच कायतें 'मी,' असें प्रत्येकाला वाटत असतें. यामुळेंच आपणाला दास व्हावें लागतें. भीति, मोह आणि सर्व प्रकारच्या आपत्ति यांचा दास व्हावें लागतें. जगांतील सर्व दुःखांचें मूळ हेंच होय. ही क्षुद्र भावना टाकिली, हें अज्ञान नाहीसें झालें, हणजे तुम्ही मुक्तच आहां !

स्वामी रामतीर्थ.

THE NATURE OF INSPIRATION.

स्फूर्तीचें स्वरूप.*

हिंदुस्तानांत एका सभेंत पुष्कळ विद्वान् पंडित जमून शास्त्राचा ऊहापोह करीत होते. एके दिवशीं संध्याकाळीं सभा बरखास्त होण्याच्यावेळीं, गांवांत नदीतटाकीं कोणी उत्तम साधु आला आहे, असें श्रोत्यांपैकीं एकानें सांगितलें, आणि त्यानें त्या साधूची फार स्तुति केली. तेव्हां या साधूविषयीं अधिक माहिती मिळेल तर बरें, असें तेथील लोकांनां वाटूं लागलें. तेथें जवळच पिंजऱ्यांत एक राघू होता, तो त्या गृहस्थाचें भाषण ऐकून त्या गृहस्थाला ह्याणाला “तूं माझ्याबद्दल त्या साधुपुरुषाकडे जा, आणि माझी या बद्धस्थितींतून सुटका कशी होईल, याचा कांहीं तरी उपाय समजून घेऊन ये.” पुढें तो मनुष्य त्या साधूकडे गेला आणि साधु नदींत स्नान करीत असतां त्याला त्यानें विचारिलें, कीं, “महाराज, त्या पिंजऱ्यांत बद्ध झालेल्या राघूची सुटका कशी होईल एवढें मला सांगा.” हा प्रश्न ऐकतांच साधु मूर्च्छित होऊन पडला. साधूची ही दशा पाहून लोकांनां आश्चर्य वाटलें, आणि राघूच्या वतीनें असा वेडावांकडा प्रश्न केल्याबद्दल लोक त्याला बोद्धें लागले. त्या दिवशीं तो साधु शुद्धीवर कांहीं आला नाही.

दुसऱ्या दिवशीं सभेंत “आपला निरोप त्या साधूला कळविला काय?” असें राघूनें त्या गृहस्थाला विचारिलें. “होय” असें त्यानें उत्तर दिलें, आणि तो ह्याणाला “तुझ्याविषयीं साधूला विचारून मीं मोठी चूक केली. कारण, मीं तुझा प्रश्न विचारतांच साधुमहाराज मूर्च्छित होऊन पडले!” हें काय कोडें आहे तें सभासदांनां कांहीं कळेंना. पण राघूनें त्यांतील मर्म जाणिलें. त्या गृहस्थाचें असें बोलणें ऐकून तो राघूहि कांहीं वेळानें निश्चेष्ट होऊन पडला, व तो मेला असें पाहून लोकांनां फार आश्चर्य वाटून खेद झाला, आणि आतां या मृत राघूला पिंजऱ्यांत ठेवून काय उपयोग, असें वाटून लोकांनीं पिंजऱ्याचा दरवाजा

* २१ फेब्रुवारी १९०३ इसवी रोजीं झालेलें व्याख्यान.

स्फूर्तीचें स्वरूप.

उघडिला. तत्काळ तो राघु भुरकन् उडाला आणि लोकांनां झणाला “ बाबांनां, तुह्मीं रोज येथें धर्मशास्त्राचा ऊहापोह करितां; पण साक्षात्कार, मुक्ति आणि स्फूर्ति कशी मिळवावी, हें कांहीं तुह्मांला ठाऊक नाही. मात्र साधूनें दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरावरून मी हें सर्व शिकलों. साधूला खरें पाहूं गेल्यास मूर्च्छा आली नाही. त्यानें मूर्च्छनेनें माझ्या प्रश्नाचें उत्तर दिलें, आणि आपली सुटका अशी करून घ्यावी— मोक्ष कसा मिळवावा, हें मला शिकविलें. वरपांगी मरण, देहाची विस्मृति, अहंकाराचा त्याग हाच खऱ्या जीविताचा—स्फूर्तीचा किंवा मोक्षाचा मार्ग होय!”

संस्कृतांत ‘भोग’ आणि ‘योग’ असे दोन अन्वर्थक शब्द आहेत. यांचा अर्थ सकृददर्शनीं भिन्न दिसतो. भोग ह्मणजे सुखाचा अनुभव घेणें, आणि योग ह्मणजे (अहंकाराचा) त्याग आणि परमेश्वराशीं ऐक्य होय. या जगांत लोक भोगाविषयीं, सुखाविषयीं धडपड करीत असतात; पण सुख ह्मणजे काय? सुखाचा आपण नीट विचार केला, तर योगावांचून—त्यागावांचून सुख नाही, त्यागावांचून स्फूर्ति नाही, असें तुह्मांला दिसून येईल. क्षुद्र अहंकार उरारीं बाळगून तुह्मांला खऱ्या सुखाचा अनुभव केव्हांहि घेतां येणार नाही. ‘मी हें करितों, मला हें माहीत आहे’ अशी भावना नष्ट झाल्याशिवाय स्फूर्तीचा उदय कदापि होणार नाही, असें मोठमोठ्या महात्म्यांनीं सांगितलें आहे. अहंकार किंवा मीपणा बाळगणारा मनुष्य कवितादेवीचें द्वार व्यर्थ ठोठावीत असतो. उत्तम काव्य लिहिणें आणि त्याचा स्वाद घेणें हीं दोन्हीं कामें एकदम होणार नाहीत. आपण लिहित आहों अशी भावना राखून कोणालाहि चांगलें लिहितां येणार नाही. कोणतेंहि काम उत्तम वठविण्याला अहंकाराचा त्याग केला पाहिजे; आणि असें झालें ह्मणजेच लोकांच्या दृष्टीनें तुह्मी उत्तम कारागीर बनतां. पण, स्वतःच्या दृष्टीनें पहाल, तर ‘मी काम करीत आहे,’ ही भावना तुह्मांला नसते. तुह्मीं हातीं घेतलेल्या कार्याशीं तन्मय होऊन जातां. स्फूर्तीचें मर्म—गुह्य हेंच आहे. आपणाला स्फूर्ति

स्वामी रामतीर्थ.

झाली आहे असें ज्याला वाटूं लागतें, त्याला खरी स्फूर्तिच झाली नाही, असें समजावें. दुरून पाहणाऱ्या लोकांना इंद्रधनुष्यांत तऱ्हेतऱ्हेचे मोहक आणि सुंदर रंग दिसतात; पण तुम्ही इंद्रधनुष्याच्या ठिकाणीं गेलां, तर तुम्हांला इंद्रधनुष्य आहे असें दिसून येणार नाही. तसेंच दुसऱ्याच्या दृष्टीनें एकादा मनुष्य उत्तम लेखक, उत्तम कवि, उत्तम तत्त्वज्ञ आहे असें वाटेल; पण त्याच्या स्वतःच्या दृष्टीनें मी हें लिहीत आहे किंवा मला स्फूर्ति झालेली आहे, असा त्याला कदापि भ्रम उत्पन्न होणार नाही. कारागिरानें आपल्या कामासाठीं आपणाला वाहून घेतलें पाहिजे. मधमाशांप्रमाणें त्यानें आपलें जीवित आपल्या चाव्यांत-कार्यांत खर्च केलें पाहिजे. स्फूर्तीचें सारें मर्म यांतच आहे. स्फूर्तीचा आणि सुखाचा अनुभव एकाच वेळीं तुम्हांला घेतां येणार नाही. कोणत्याहि गोष्टीचा तुम्ही उपभोग घेऊं लागलां, कीं, स्फूर्ति बंद झालीच. तुम्हांला स्फूर्ति झाली, क्षणजे दुसऱ्या लोकांनां तुमच्या-पासून सुख होईल. तुम्हांला कांहीं सुख होणार नाही—पण तुम्हीं प्रत्यक्ष सुख किंवा आनंद होऊन जाल !

पतंग दिव्याच्या ज्योतीवर धांव घेतो आणि आपलें प्रेम व्यक्त करितो. पतंग हा साधारण माशीहून भिन्न आहे हें आपणांला केव्हां समजतें ? तो दिव्यावर झडप घालून भस्म होऊन जातो, तेव्हां त्याप्रमाणें आपल्या देहाचा, क्षुद्र अहंकाराचा त्याग केल्याशिवाय—योगी बनल्याशिवाय कोणालाहि खरी स्फूर्ति होणार नाही. असा त्यागी झालेला मानव जगाची पर्वा न करतां निर्भय होत्साता फिरत असतो.

कोणाहि बुद्धिवान् पुरुषाला या सजीव सृष्टीपासूनच स्फूर्ति मिळते, हें सृष्टीतील एक उदाहरण घेऊन स्पष्ट करून दाखवितां येईल. पाणी आमच्या पृथ्वीला जीवन देतें. पृथ्वीवरील सर्व पदार्थांची वाढ प्रकाश आणि पाणी यांपासून होते. आमचीं सर्व पिकें पाण्यानें पिकतात. पाणी ही एक ईश्वराची अत्युत्कृष्ट देणगी आहे. या देशांत (अमेरिकेंत) लोकांनां पर्जन्य किंवा पाणी फारसें आवडत नाही; पण हिंदु-

स्फूर्तीचें स्वरूप.

स्तानांत आणि पूर्वेकडील इतर सर्व देशांत पर्जन्य ह्यणजे परमेश्वराची एक अत्युत्तम देणगी आहे असें मानिलें जातें. मोठमोठे तत्त्वज्ञ, उत्तम कवि आणि स्फूर्तीची इच्छा करणारे मोठे लोक, आकाशांत मेघगर्जना होत आहे, आणि पाऊस जोरानें पडत आहे, अशा संघीचा उपयोग करून घेतात. 'रामा'चाहि अनुभव असा आहे, कीं, बाहेर पर्जन्यवृष्टि होत असली, ह्यणजे 'रामा'ला काव्य लिहिणें सोपें जातें; इतर प्रसंगीं तसें सोपें जात नाहीं. पाऊस पडण्याचा समय आला किंवा पावसाची बुरबुर सुरू झाली, ह्यणजे मन एकदम उन्नत होतें आणि मेंदूला कवित्व करण्याची स्फूर्ति होते. या स्फूर्तीचें कारण पर्जन्याच्या द्वारें होणारें स्वर्गाचें आणि पृथ्वीचें ऐक्य हें होय. या ऐक्याशिवाय या आल्हादकारक आणि स्फूर्तिदायक प्रसंगाचें दुसरें कोणतेंहि कारण दिसत नाहीं. स्वर्ग आणि पृथ्वी यांनां पर्जन्य एकत्र करितो. अशा शुभ मुहूर्तावरच हिंदुस्तानांत लग्नसमारंभ होत असतात. पावसाच्या योगानें स्वर्गाचें आणि पृथ्वीचें ऐक्य—लग्न होतें. त्याप्रमाणेंच नरनारीचें—नवरानवरीचेंहि ऐक्य होऊंद्या, अशी लोक इच्छा करितात, आणि पर्जन्यदेवता (समुद्र, नद्या वगैरे) वभूवरांचें कल्याण करो—'कुर्यात् सदा मंगलम्'—अशी मागणी करितात.

आह्वांला शीत सुगंध वायु, दंव, पर्जन्य यांच्याबरोबर स्फूर्ति किंवा उत्साह हें सर्व कसें मिळतें, याचा आतां आपण विचार करूं. आधुनिक शास्त्राप्रमाणें पर्जन्याचें कारण, पूर्णव्याप्ति—पूर्णमिश्रण हें आहे. पूर्णव्याप्ति किंवा पूर्णमिश्रण ह्यणजे काय, हें अधिक स्पष्ट करून सांगितलें पाहिजे. एक प्यालाभर दूध घ्या आणि त्यांत साखर टाकीत चला. साखर दुधांत विरघळत जाईल, पण कांहीं वेळानंतर तुह्वांला असें आढळून येईल, कीं, साखर दुधांत न विरघळतां तळाशीं जशीच्या तशी जाऊन बसत आहे. तसेंच तुह्मी पाण्यांत मीठ किंवा माती टाकीत राहिलां, तर तुह्वांला हाच प्रकार आढळून येईल. कांहीं कालानंतर पाण्याची अशी स्थिति होईल, कीं, त्यांत अधिक मीठ किंवा माती

स्वामी रामतीर्थ.

विरघळूं शकणार नाही, आणि माती अगर मीठ जसेंच्या तसे पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल. दुधाच्या किंवा पाण्याच्या या स्थितीला पूर्णव्याप्ति-पूर्णमिश्रण असें ह्मणतात. आकाशांत किंवा वातावरणांत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बिकाम्ल, इतर सेंद्रिय पदार्थ, सजलवाष्प (पाण्याची वाफ) इत्यादि पदार्थ असतात. पाण्याचे थेंब हवेत लटकत असतात. हवेत किंवा वातावरणांत सजलवाष्प केव्हांकेव्हां कमी असते, केव्हां-केव्हां अधिक असते. सजलवाष्पाचे प्रमाण अधिक वाढूं लागलें ह्मणजे ते हवेत राहीनामें हांते; आणि योग्य मर्यादेहून अधिक असलेलें वाष्प-वाफ, दंव, बुरबुर, पर्जन्य इत्यादि रूपानें खाली पडूं लागते. पर्जन्यवृष्टीपूर्वी वातावरण सजलवाष्पानें अतिशय गच्च भरून गेलें पाहिजे. आमचें मन हें वातावरणाप्रमाणें किंवा हवेप्रमाणें आहे. एकादी कल्पना आमच्या मनांत भरून गेली-तिनें आह्मांला वेधून टाकिलें, ह्मणजे आमचें मन त्रस्त होऊन तें एका विलक्षण स्थितींत असतें. मनाची ही अवस्था पर्जन्यवृष्टीपूर्वी असणाऱ्या वातावरणावस्थेप्रमाणेंच आहे. पाऊस पडण्यापूर्वी आकाश मेघांनीं व्याप्त असतें, वारा निवांत असतो, आणि उकाडा होऊं लागतो; व असें झालें ह्मणजेच वृष्टि होते. तसेंच, आमच्या रोमरोमांत एकादी कल्पना व्यापून राहिली, ह्मणजे आमच्या मनाचाहि उकाडा-संताप होऊं लागतो. मनाच्या या अव-र्णनीय स्थितीच्या पलीकडे आम्ही गेलों, ह्मणजे आपण कवि होतो, आणि आमच्यांमधून उत्तम काव्यांचा बाहेर वर्षाव होऊं लागतो. प्रथम आम्हीं एकाद्या गोष्टीनें-कल्पनेनें पूर्ण प्रेरित-पूर्ण व्याप्त झालें पाहिजे, आणि नंतर आम्हांला त्याहिपलीकडे गेलें पाहिजे. ह्मणजे उत्तम विचार, सुंदर काव्ये आपोआप प्रगट होऊं लागतील.

गणिताचा किंवा तत्त्वज्ञानाचा एकादा मोठा विकट प्रश्न कसा सुटतो, याचा आपण विचार करूं. असा एकादा प्रश्न सोडविण्याचें काम जेव्हां आह्मी हातीं घेतों, तेव्हां 'अमुक वस्तु मला मिळावी, अमक्या एका वस्तूविषयींची लालसा पूर्ण व्हावी,' असे नानातऱ्हेचे

स्फूर्तीचें स्वरूप.

तरंग मनांत येऊं लागतात, व त्यामुळें प्रश्न लवकर सुटत नाही. हें पाहून मन थोडेंसें चलबिचल होऊं लागते. असें झालें ह्मणजे आपण इतर विचारांकडे दुर्लक्ष्य करून प्रश्नाकडेच बहुतेक लक्ष्य वळवूं पहातो. तरीपण प्रश्न सुटत नाही. कारण, इतर विचार जरी कमी झाले, तरी 'मी हें करीत आहे, कूटप्रश्न मी सोडवीत आहे,' असा सूक्ष्म अहंकार मनांत असतो. कांहीं कालानंतर, ह्मणजे आपलें सर्व लक्ष्य त्या कूटप्रश्नांतच एकसारखें घातल्यावर, देशकाल माझे-तुझे, अहंकार इत्यादि सर्व कल्पना लुप्त होऊन जातात, आणि आपण एकच विचाराशीं—कूटप्रश्नाशीं पूर्ण तादात्म्य पावतो, तन्मय होऊन जातो. 'पतंगाचें भस्म होऊन जाणें—मधमाशीनें आपला जीव देणें—अहंकाराला सुळावर चढविणें' इत्यादि संज्ञा या स्थितीला देतात. या स्थितींत गेल्याबरोबर, लगेच स्फूर्ति उत्पन्न होते, आणि कूटप्रश्नाचा उलगडा सहज होऊन जातो. 'मला हें सुचलें किंवा आठवलें—मला याचें स्फुरण झालें,' असें लोक ह्मणत नाहीत काय ? देह आणि मन यांच्या मरणाशिवाय—विस्मृतीशिवाय खरें सुख आणि स्फूर्ति आपणांला मिळणार नाही.

उत्तम चित्रकार, शिक्षक, कवि, तत्त्वज्ञ इत्यादिकांनां याच मार्गानें—अहंकाराला सुळावर चढविल्यानें, आपापल्या विषयांत स्फूर्ति उत्पन्न होते. आपण कर्ता असावें, भोक्ता असावें, असें लोकांनां वाटतें; पण वेदान्त सांगतो, कीं, हें (तुझीं भोगी—भोक्ता होणें) सृष्टिनियमाविरुद्ध आहे. क्षुद्र स्वार्थी अहंकारच—तुमचा आत्मा नव्हे—भोक्ता होऊं पहातो. सर्व तत्त्वज्ञान्यांनां, लोकांच्या किंवा जगाच्या कल्याणाकरितां आपले देह व मन यांचे बळी द्यावे लागतात. याशिवाय दुसरा मार्ग नाही. तुझां स्वतःलाच भोक्ता व्हावयाचें असेल, तर तुमच्या कल्याणाचा, मुक्तीचा मार्ग खुंटलाच ह्मणून समजा. तुमचा देह, तुमचें मन आणि तुमचें सर्वस्व लोकांकरितां, परमात्म्याकरितां अर्पण करणें, हाच काय तो एक निःश्रेयसाचा मार्ग आहे. प्रभुभोजनसमयीं ' माझे मांस खा, माझे रक्त

स्वामी रामतीर्थ.

प्राशन करा,' असें खिस्त हणतो. याप्रमाणें जो नेहमीं स्वतःला बळी देतो, जो लोकांकरितां आपलें जीवित खर्च करितो, तो खरोखर धन्य होय !

जेव्हां एकादी कल्पना आमच्या मनांत पूर्ण भरून जाते, जेव्हां एकादा विचार आमच्या अंगांत नखशिखान्त संचरूं लागतो, तेव्हां गंधर्वराज (परमात्मा) आमचें देहमनोरूपि वाद्य आपल्या हातीं घेतों, आणि त्यांतून अपूर्व संगीत, अद्भुत प्रभाव, उत्तम स्वरैक्य आणि मधुरालाप बाहेर काढतो. पण जोपर्यंत मूल (अहंकार) हें वाद्य आपल्याच हातीं ठेवितें, पित्याच्या-परमात्म्याच्या हातीं देत नाहीं, तोपर्यंत त्यांतून बेसूरच निघणार. यासाठीं आपला देह व आपलें मन परमात्म्याच्या हवालीं करा. क्षुद्र स्वार्थी अहंकार नाहींसा करा. त्याच्यापलीकडे जा, आणि परमात्मस्वरूपीं लीन व्हा. असें ज्ञालें, हणजे गंधर्वराज तुमचें यंत्र आपल्या हातीं घेतील, आणि त्यांतून दिव्य स्वरालाप-संगीतामृत आपोआप स्रवूं लागेल. अशी स्थिति प्राप्त झाली, हणजे स्फूर्ति झाली, असें समजावें. स्फूर्ति हणजे ईश्वराची करणी. क्षुद्र अहंकारानें आझाला सोडिलें, हणजे पुढें परमात्मा सर्व कांहीं करितो.

खिस्तानें आपलें मिशन (धर्मकार्य) सुरू करण्यापूर्वीं सैतानानें स्याला मोहांत पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानें खिस्ताला सप्त लोक, स्या लोकांमधील ऐश्वर्य, अपार संपत्ति, गोड गोड पक्वान्नें, साम्राज्यपद इत्यादि आमिषें दाखविलीं; पण खिस्तानें काय उत्तर दिलें? "हे सैताना, तूं मागें हो, तुझ्या हातचें ऐश्वर्य मला कांहीं नको!" किती चोख आणि सरळ उत्तर ! अमेरिका आणि यूरोप येथील लोकांनो! खिस्ताचा हा उपदेश ध्यानांत ठेवा. जडवाद कितीहि प्रबल झाला आणि त्यानें कितीहि धुमाकूळ माजविला, तरी "सैताना मागें सर, तुझ्या ऐश्वर्याची मला जरूरी नाहीं," हा खिस्ताचा उपदेश विसरूं नका. खिस्तानें सर्व ऐश्वर्य टाकून दिलें आणि त्याग व ऋस (सूळ) यांचाच आश्रय केला. स्फूर्तीची निशाणी किंवा चिन्ह तें हेंच. 'मी कर्ता आहें, मी भोक्ता आहें,' ही कल्पना तुमच्या मनांत असे तोपर्यंत स्फूर्ति तुझांपासून लांब राहते;

स्त्रींचें स्वरूप.

पण ही कल्पना सोडतांच ती तुमच्या सन्निध येते, ती तुहांला प्राप्त होते, असें समजा.

हिंदूंच्या पुराणांमध्ये तीन असुरांची गोष्ट आहे. हे तीन असुर फार विलक्षण योद्धे, अद्भुत शक्तीचे वीर असत. पुष्कळ राजे मोठमोठी सैन्ये घेऊन त्या तिघांशीं लढण्यास येत; पण पराभव पावून ते परत जात. पुष्कळदां पराजित झाल्यामुळें हे लोक निराश होऊन एका मोठ्या साधूपाशीं गेले, आणि त्या तीघां असुरांचा पराभव कसा करतां येईल, असें विचारूं लागले. ते इतके अजिंक्य कसे झाले, याचा प्रथम शोध लाविला पाहिजे, असें साधूनें सांगितलें. शेवटीं महत्प्रयासानें त्यांच्या अजिंक्यतेचें गुह्य त्या साधूनें शोधून काढिलें. तें हें होतें, कीं, आपण कर्ते किंवा भोक्ते आहों, अशी कल्पना त्या तिघांच्या मनाला शिवली नव्हती. जय मिळाला, तरी त्यांचें त्यांनां कांहीं महत्त्व वाटत नव्हतें. आपणांला जय प्राप्त झाला अशी प्रौढि मिरविण्याचें त्यांनां कधीं माहीत नव्हतें. युद्ध चाललें असतांना 'आपण लढत आहों' ही कल्पना त्यांनां नव्हती. जगांतील शूर पुरुष असेच असतात. खरा श्रोता जसा सर्वस्वीं श्रवणांत तल्लीन होऊन जातो, तद्वत् खरा योद्धा युद्धांत गुंग होऊन जातो. 'मी लढत आहे,' हें त्याला भान नसतें. त्याचें शरीर एकाद्या यंत्राप्रमाणें किंवा बाहुल्याप्रमाणें काम करीत असतें, आणि सूत्रधारानें (परमात्म्यानें) हालविल्याप्रमाणें नाचतें.

त्या असुरांच्या अजिंक्यतेचें मर्म समजल्यानंतर त्यांनां जिंकण्याचे उपाय त्या साधूनें लोकांनां सांगितले. " तुहीं त्यांनां युद्धाला बोलवा, आणि कांहीं वेळ युद्ध झाल्यावर पलायन करून जात चला; असें कांहीं खेपा झाल्यावर आपण जेते आहोंत ही कल्पना त्यांच्या मनांत येऊं लागेल, आणि तशी कल्पना त्यांच्या मनांत आली, कीं, तुमचें काम फत्ते झालें झणून समजा." असा त्या साधूचा उपदेश होता. लोकांनीं त्या साधूच्या उपदेशाप्रमाणें केलें. कांहीं खेपा त्या असुरांशीं लोकांचा पराभव करून त्यांचा पाठलाग केला, आणि नंतर त्यांनां आपण

स्वामी रामतीर्थ.

जेते आहोंत असें वाटूं लागले. झाले. आपल्या अजिंक्य स्थानावरून, 'आह्मी हें करीत आहों, आह्मी मोठे आहों,' अशा भावनेत-देहरूपी तुरुंगांत ते आले. त्यांच्यामधील परमात्म्याला दूर मारून तेथें अहंकारानें आपलें ठाणें बसविलें. मग त्यांनां जिंकण्याम फारमा त्रास पडला नाहीं.

आतां आपण या गोष्टीचें तात्पर्य पाहूं. परमात्मा मूत्रधार किंवा यंत्री आहे, आणि आह्मी यंत्रें किंवा वाहुली आहोंत; व त्याच्या-परमात्म्याच्या मर्जीप्रमाणें आह्मी सर्व काम करीत आहों, अशी जेव्हां तुमची भावना असते, तेव्हां 'मी कर्ता. मी भोक्ता' अशा अहंकारापामून तुम्ही अलिप्त असतां, आणि त्या तिघां असुरांप्रमाणें तुम्ही अजिंक्य होतां. पण लोक जेव्हां आमची खुशामत करूं लागतात, जेव्हां चारी बाजूनीं स्तुतीचा वर्षाव कानांवर येऊं लागतो, तेव्हां आह्मी फुगून जातो. शिवाय 'आह्मी मोठे आहों, आह्मी जेते आहों, आह्मी शत्रूंचा पराभव केला आणि जय मिळविला,' असें आह्मांला वाटूं लागते. ही कल्पना आह्मांला आमच्या अजिंक्य स्थानावरून देहभावनेत-देहरूपी तुरुंगांत आणून सोडिते, आणि आमचा नाश करिते. बायबलांतसुद्धां असें सांगितलें आहे, कीं, ख्रिस्त जेव्हां प्रथम पर्वतावरून खालीं आला, तेव्हां तो फार शुद्ध, पवित्र आणि सामर्थ्यवान् होता; पण पुढें तो मित्र-मंडळींत मिसळल्यावर आणि त्यांच्याशीं बरेच संभाषण झाल्यावर, आपली शक्ति कमी झाली आहे असें त्याला वाटूं लागलें, आणि तो ह्मणाला "मला कोणीं स्पर्श केला; कारण, माझें सामर्थ्य बाहेर जात आहे-कमी होत आहे, असें मला वाटते." ख्रिस्ताच्या गोष्टीवरूनहि हेंच सिद्ध होतें, कीं, जेव्हां 'मी कर्ता आहे' असा अहंकार नसतो, तेव्हां परमात्मा तुमच्यामधून काम करतो, तुम्हांला स्फूर्ति देतो; पण जेव्हां लोकांनीं केलेली अनुकूल टीका, स्तुति किंवा खुशामत तुम्ही ऐकून घेऊन मान डोलवितां, तेव्हां तत्काल शक्ति कमी होऊं लागते-ती बाहेर निघून जाते. अहंकारपिंजराच्या बाहेर या, ह्मणजे स्फूर्ति तुम्हांला वरिते-माळ घालिते. पिंजऱ्यांत सांपडाल तर नाश हा ठेविलेलाच !

स्फूर्तीचें स्वरूप.

तुमच्यापाशीं एक सुंदर घड्याळ आहे, आणि तें अहोरात्र चांगलें चालतें. तुहीं त्या घड्याळाजवळ एक भलें मोठें लोहचुंबक आणून ठेविलें, तर काय होईल ? घड्याळामधील पोलादी कमानी चुंबन-धर्मयुक्त (Magnetised) होतील, आणि घड्याळ एकदम बंद पडेल. हें घड्याळ पुनः चालवें असें तुहांला वाटत असेल, तर तें जमिनीत पुरा-लोहचुंबकापासून दूर ठेवा. असें केलें ह्मणजे काहीं कालानंतर पुनः तें पूर्ववत् चालूं लागेल. आमच्या प्रपंचांतहि आसक्ति, मोह, कामादि षड्विपु इत्यादि बरींच मोठमोठीं लोहचुंबकें आहेत. तीं आम्हांला भंडावून सोडितात, आणि आमचें घड्याळ नीट चालूं देत नाहीत. आहीं त्या लोहचुंबकांना योग्य अंतरावर ठेवीत नाहीं, त्यांना जवळ येऊं देऊन आमच्याशीं लगट करूं देतो, ही आमची चूक आहे. तुहांला तुमची मूळ शक्ति किंवा स्फूर्ति पाहिजे, तर तुहीं या लोहचुंबकापासून फार दूर-अलिप्त राहिलें पाहिजे, आणि आत्मस्वरूपांत-परमात्म्यांत लीन झालें पाहिजे. काहीं वेळ एकान्तांत घालवा, परमात्म्याचें चिंतन करण्यांत रोज काहीं ठरीव काळ घालवीत चला, ह्मणजे लोहचुंबकाचे तुमच्यावर झालेले दुष्परिणाम दूर होऊं लागतील, आणि तुमचें मनोरूपि घड्याळ पूर्ववत् बरोबर चालूं लागेल. प्रत्येक मनुष्य ईश्वराचा पुत्र (प्रेषित) आहे-कवि आहे, आणि जर तो ईश्वरी नियमांप्रमाणें राहूं लागला, परमात्म्याच्या चिंतनांत काल घालवूं लागला, तर स्फूर्ति त्याची दासी होऊन जाईल !

जहाजांनीं फार दिवस समुद्रांत प्रवास केला, ह्मणजे तीं थोडींशीं बिघडतात, आणि त्यांची दुरुस्ती करण्याकरितां त्यांना काहीं कालपर्यंत गोदींत आणून ठेवावें लागतें. तसेंच संसारांत, मोहांत आणि प्रतिकूल परिस्थितींत राहिल्यानें तुमची घडी बिघडून जाते, तुमची अवनति होते. तुमच्या जहाजांप्रमाणें तुमच्या देहांचीहि व्यवस्था तुहीं ठेवावी. निदान काहीं थोडा काल तरी तुमचीं शरीरें गोदींत-परमात्मस्वरूपांत ठेवा. स्फूर्तिदायक ग्रंथ वाचा, स्फूर्तिदात्या सज्जनांच्या समागमांत काळ

स्वामी रामतीर्थ.

घालवा, आणि एकान्तवासांतहि रहा. रोज नियमानें ध्यान करीत चला ह्यणजे स्फूर्तीची शक्ति तुझांला प्राप्त होईल. तुम्ही रोज तुमचें शरीर धुऊन निर्मळ ठेवीत नाही काय ? तुमचें घर झाडून लोटून तुम्ही स्वच्छ राखीत नाही काय ? देह आणि घर यांप्रमाणें मनहि पवित्र आणि निर्मळ ठेवणें अवश्य नाही काय ? ऐहिक कामना, आसक्ति, भोगाच्या कल्पना, मी कर्ता आहे वगैरे अहंकारादि प्रकार तुमच्यामध्ये असतील तोंपर्यंत तुमच्या उद्धाराची आशा नाही. अहंकाराला सुळावर चढविल्याशिवाय—तो समूळ नाहीसा केल्याशिवाय गत्यंतर नाही !

सकलकामनापूर्तीचा उपाय.

THE WAY TO THE FULFILLMENT OF ALL DESIRES.

सकलकामनापूर्तीचा उपाय.*

अजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हिंदुस्तानच्या आधिभौतिक अवनतीविषयी दोन शब्द सांगितले पाहिजेत. पूर्वी एकेकाली हिंदुस्तानांत, सध्यां यूरोपांत आहे त्यापेक्षां अधिक संपत्ति होती, आणि सध्यां अमेरिकेंत आहेत त्याहून अधिक हिरे, मोत्ये, रत्ने आणि माणिके होती. हिंदुस्ताननें ऐहिक ऐश्वर्याचे दिवस पाहिले आहेत, आणि एकामागून एक अनेक राष्ट्रांनीं वेळोवेळां हिंदुस्तानावर स्वाऱ्या केल्या आहेत. ग्रीस, इराण, अफगाणिस्तान इत्यादि राष्ट्रे हिंदुस्तानच्या संपत्तीनें श्रीमंत झालीं होती. खरोखर पूर्वी हिंदुस्तान हणजे सुवर्णभूमि होती.

पण आम्हांला याबद्दल कांहीं पश्चात्ताप होत नाही. हिंदुस्तान सांपत्तिकदृष्ट्या खालावलेलें आहे, याबद्दल आम्हांला यत्किंचितहि वाईट वाटत नाही. कारण, जगांतील सर्व घडामोडींचें नियमन करणारी एक मोठी शक्ति आहे, आणि तिच्या इच्छेप्रमाणें सर्व कांहीं घडून येतें, हें आम्हांला माहीत असल्यामुळे, हिंदुस्तानच्या आधिभौतिक अवनतीबद्दल आम्हांला कांहीं दुःख होत नाही. आमचें ऐहिक ऐश्वर्य नाहीसें झालें आहे, हणून आम्ही त्रास करून घेत नाही. ऐहिक ऐश्वर्य, ऐहिक वस्तु यांची हिंदुलोकांनीं पारख केलेली आहे, आणि त्या वस्तु फोल आहेत असें त्यांनीं ठरविलें आहे. अमेरिका व यूरोप हीं राष्ट्रे तरुण पोरें आहेत, आणि तीं सध्यां ऐहिक वस्तूंचा अनुभव घेऊन पहात आहेत—याविषयी त्यांचे प्रयोग चाललेले आहेत. हिंदु लोकांनीं हे प्रयोग करून पाहिलेले आहेत; आणि ऐहिक वस्तु फेंसाप्रमाणें कुचकामाच्या आहेत, असें त्यांनीं प्रयोगान्तीं ठरविलें आहे. ऐहिक वस्तूंपासून तुम्हांला केव्हांहि सुख मिळत नाही. सोन्यारुप्याच्या योगानें तुम्हांला सोनेरुपें खरेदी करितां येईल, त्यांच्यापासून तुम्हांला खरें सुख

* ता. १३ दिसेंबर १९०२ रोजी 'हरमेटिक ब्रदरहुड' समोर झालेले व्याख्यान.

स्वामी रामतीर्थ.

केव्हांहि मिळणार नाही. सुख या ऐहिक वस्तूंहून भिन्न आहे आणि या वस्तूंच्यायोगें तें खरेदी करितां येणार नाही.

सुखाचें मर्म कांहीं निराळेंच आहे. तें असें, कीं, वस्तूंचा तुह्मी जितका पाठलाग करितां, तितक्या त्या तुमच्यापासून दूर पळतात. तुह्मी इच्छेच्या, गरजेच्या पलीकडे गेलां. कीं, वस्तु तुमच्या मार्गे लागतात. हें मर्म माहीत नसल्यामुळें, आणि परिस्थितीचें निरीक्षण नीट न केल्यामुळें, कांहीं शहाणे लोक 'हिंदुस्तानची अवनति कां झाली आहे, हिंदुस्तान सांपत्तिकदृष्ट्या इतकें कां ग्वाढावलेले आहे,' याविषयीं चुकीचीं कारणें सांगतात. याचें खरें कारण ह्मटले, ह्मणजे हल्लींचे हिंदुलोक, हिंदुस्तानची अवनति मुरू झाल्यानंतरच्या हिंदुलोकांचे वंशज आहेत, आणि त्यांच्या अंगीं व्यावहारिक वेदान्त नाही. वेदान्ताचें माहेर घर, ऐक्याच्या--' सर्वं खल्विदं ब्रह्म ' या कल्पनेचें मूलस्थान, ज्ञानगंगा--आध्यात्मिक ज्ञान. आत्मश्रद्धा, आत्मज्ञान, आत्मविश्वास यांचा उगम असलेल्या हिंदुस्तानांत व्यावहारिक वेदान्ताचा अभाव आहे, आणि हेंच त्या देशाच्या अवनतीचें कारण आहे, हें ऐकून तुह्मांला फार आश्चर्य वांटेल. राष्ट्रे वर खाळीं कशीं जातात, एका राष्ट्राचा अस्त आणि दुसऱ्या राष्ट्राचा उदय कोणत्या अज्ञात कारणांमुळें होतो, राष्ट्रांची भरतीओहटी कोणत्या चंद्रामुळें होते, इत्यादि विषय फार मोठा आहे. त्याचें विवेचन पुढें केव्हां तरी करितां येईल. 'राम' आतां येथें आपणांला एवढेंच सांगतो, कीं, 'रामा'नें हिंदुस्तानचें आणि इतर राष्ट्रांचें सूक्ष्म निरीक्षण केलेलें आहे, आणि त्यावरून त्याचें असें मत झालेलें आहे, कीं, आध्यात्मिक अवनति झाल्याशिवाय कोणतेंहि राष्ट्र निकृष्ट अवस्थेला पोहोंचणार नाही. कदाचित् हें मत हिंदी गृहस्थाला मान्य होणार नाही. कोणी विचारतील, कीं, अमेरिकेची इतकी भरभराट कशी होत आहे, आणि अमेरिकेचें ऐश्वर्य कसें वाढत आहे ? याचें कारण, अमेरिकन लोक लौकिक गोष्टींत वेदान्त नकळत आचरणांत आणीत आहेत. ते, हें कसें करीत आहेत, हें आतां

सकलकामनापूर्तीचा उपाय.

सांगण्याची जरूरी नाही, 'सत्यमेव जयते' सत्याचा, सद्द्वर्तनाचा, शीलाचा उत्कर्ष आणि जय होतो, इतरांचा होत नाही !

इतकी प्रस्तावना पुरे. आतां आपण आजच्या विषयाकडे वळूं.

बायबलांत असें सांगितलें आहे, कीं, 'मागा, ह्मणजे तुह्यांला मिळेल. ठोठावा, ह्मणजे द्वार उघडेल.' हिंदूंच्या कर्मतत्त्वांतहि असेंच सांगितलें आहे. एकदां फुलझाडाला कळी आली ह्मणजे क्रमाक्रमानें तिचा विकास होऊन शेवटीं त्या कळीचें मोठ्या सुंदर फुलांत रूपांतर होतें. त्याप्रमाणें तुमच्या मनांत एकादी इच्छा उत्पन्न झाली, कीं, ती केव्हांना केव्हां तरी सफल होणार. या जगांत जड वस्तूचा अगर शक्तीचा नाश केव्हांहि होत नाही, असें आधुनिकशास्त्रानें सिद्ध केलें आहे. तेव्हां आमच्या मानसिक शक्तीचा, मनांतील इच्छेचा नाश कसा होणार ? आमच्या सर्व कामना, आशा सफल झाल्याच पाहिजेत, असें कर्मतत्त्व सांगतें. हें तात्त्विक विवेचन बरोबर असेल; पण व्यवहारांत या तत्त्वाची सत्यता नेहमीं पटून येते काय ? नाही. तर मग असें कां होतें ? 'मागा, ह्मणजे मिळेल,' या विधानांत सर्व सत्य सांगितलेलें नाही; सत्याचा कांहीं भाग आलेला आहे. पूर्ण सत्याचा बोध साधारण लोकांनां बहुतेक होत नाही. मागा ह्मणजे मिळेल, पण तुह्यांला योग्य किंमतहि द्यावी लागेल, फुकट कांहीं मिळणार नाही! किंमतीविषयीं बायबलांत असें सांगितलें, आहे, कीं, स्वतःकरितां जगणें ह्मणजे मरण होय! खरें जिवित किंवा जीविताचें साफल्य करून घेणें ह्मणजे आपल्या जीवितावर पाणी सोडणें होय.* या वचनाचा अर्थ नीट लक्ष्यांत आला काय ? जो कोणी जीविताची इच्छा धरितो, जीविताला चिकटून राहतो, त्याला खरें जीवित मिळत नाही, त्याच्या जीविताचें साफल्य होत नाही. इच्छा करणें, आशा बाळगणें, ह्मणजे खरें जीवन गमावणें होय.

*He, that would keep his life, will lose it, and he who would save his life, must lose it.

स्वामी रामतीर्थ.

*‘मनुष्यानें अन्नावरच राहूं नये,’ आणि ‘परमेश्वरा रोजची मीठभाकर आह्वांला दे,’ अशीं परस्परविरोधि वाक्ये बायबलांत आढळतात. या वाक्यांचा मेळ आपण कसा घालणार ? तसेंच, ज्यांनां अन्न-पाण्याची केव्हांच ददात नसते असे श्रीमंत लोक आणि राजे-रजवाडेहि ‘परमेश्वरा, आह्वांला मीठभाकर दे.’ अशी प्रार्थना करीत असतात, हें किती चमत्कारिक आणि असंबद्ध दिमते बरे ! या प्रार्थनेचा शब्दशः अर्थ घेतला, तर असंबद्धता दूर होत नाही. आणि अर्थबोध स्पष्ट होत नाही; पण जर सूक्ष्म विचार केल्या, तर या प्रार्थनेत याचकवृत्ति किंवा भिक्षांदेहि नसून, पूर्ण मन्यस्तवृत्ति किंवा त्यागवृत्ति भरलेली आहे, असें दिसून येईल. “हे परमेश्वरा, या विश्वांतील सर्व ऐश्वर्य तुझें आहे, अखिल संपत्तीचा मालक तूं आहेस, माझे असें कांहीं नाही, सर्व कांहीं तुझेंच आहे,” अशी भावना राजानें मनांत आणिली, आणि मला मीठभाकर दे अशी जर त्यानें प्रार्थना केली, तर सर्वसंग-परित्यागाचें श्रेय किंवा फल त्याला मिळेल, आणि ही प्रार्थना किती तरी योग्य आणि अन्वर्थक होईल ! शिवाय ‘मनुष्यानें अन्नावरच सर्वस्वीं राहूं नये,’ या वाक्याचा वरील प्रार्थनेशीं मेळ घालितां येईल.

बायबलांत असेंहि सांगितलें आहे, कीं, स्वर्गाचें राज्य—प्रभुकृपा संपादन करा, ह्मणजे सर्व वस्तु तुह्वांला आपोआप प्राप्त होतील. ‘प्रभुकृपा संपादन करा’ हें प्रार्थनेचें गुह्य आहे, आणि याला खितानें बरेच महत्त्व दिलें आहे. दुसऱ्या एका ठिकाणीं असें सांगितलें आहे, कीं, ‘तिला कष्टानें मूल होईल.’ मूल होईल पण किंमत पडेल. कष्ट किंवा त्रास ही किंमत होय. हें वाक्य ख्रीकडेच न लावितां सर्वत्र लागू केले पाहिजे. आशा सफल होतील, पण किंमत द्यावी लागेल. किंमत कोणती ? त्रास किंवा कष्ट. सर्व कामनांचा, आशांचा त्याग केल्यामुळे सकृदर्शनीं होणारे त्रास किंवा कष्ट हीच किंमत. कामना कोणाच्या सफल होतात,

* Man should not live by bread alone, and Give us our daily bread.

सकलकामनापूर्तीचा उपाय.

असें तुह्मांला वाटतें ? जो आशेचा दास होतो, कामनांनां चिकटून राहतो, त्याच्या काय ? छे, मुळींच नाहीं. तर जो आशेचा स्वामी होतो, कामनांची पर्वा करीत नाहीं, त्याच्याच इच्छा परिपूर्ण होतात.

आमच्या प्रार्थना सफल होतात, असें लोक ह्मणतात. प्रार्थना ह्मणजे याचना, भिक्षादेहि, आर्जव असें जर कोणाला वाटत असेल, तर तें चूक आहे. प्रार्थना ह्मणजे याचना किंवा भिक्षादेहि असेल, तर प्रार्थना केव्हांहि सफल होणार नाहीत. तुह्मीं याचना करून पहा, तुह्मांला केव्हांहि कांहीं मिळणार नाहीं. 'भिक्षादेहि करा' ह्मणजे तुह्मांला नकारच मिळेल. प्रार्थना—खरी प्रार्थना—याहून उच्च आहे. इच्छेच्या किंवा कामनेच्या पलीकडे जाणें, ईश्वरेच्छेप्रमाणें सर्व कांहीं घडत आहे अशी मनांत भावना असणें, या स्थितीला प्रार्थना ह्मणतात. लोकांनां वाटतें, कीं, आपल्या इच्छेप्रमाणें सर्व कांहीं घडत असावें, व यास्तवच ते याचना—प्रार्थना नव्हे—करीत सुटतात. 'माझ्या नव्हे, तर ईश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणें सर्व कांहीं घडत आहे,' असें वाटणें, यांतच प्रार्थनेचें सार आहे. कितीहि संकटें येवोत, देहाला कितीहि त्रास व वेदना होवोत, परिस्थिति कितीहि प्रतिकूल असो, खरा भक्त 'राजी है हम उसीमें, जिसमें तेरी रजा है' असेंच ह्मणतो. शरणागति, अहंकाराचा त्याग, खरी प्रार्थना ती हीच. 'ईश्वरा, तुझी इच्छा मान्य' यांतच प्रार्थनेचें सार किंवा गुह्य आहे. स्वार्थी इच्छेत पर्यवसान होणाऱ्या प्रार्थना केव्हांहि सफल होत नाहीत. खऱ्या प्रार्थनेत देह, मन, अहंकार, जग, आप्त, गणगोत इत्यादि सर्वांची विस्मृति असते. अशा तऱ्हेच्या प्रार्थनेत तुमचा थोडा काल जरी गेला, आणि त्यानंतर तुमच्या मनांत एकादी इच्छा उद्भवली, तर ती सफल झालीच पाहिजे. देह व अहंकार यांची विस्मृति, जगाचीहि विस्मृति, सर्वस्वार्पण, पूर्ण शरणागति हीच खरी प्रार्थना, आणि हीच सफल होते.

आह्मी असे कांहीं लोक पहातो, कीं, ते कांहीं स्तोत्रें ह्मणत नाहीत, किंवा इतर लोकांप्रमाणें प्रार्थना करीत नाहीत. तरी पण त्यांच्या कामना सफल होतात. हें कसें होतें, आणि या लोकांत काय विशेष असतें,

स्वामी रामतीर्थ.

याचा आर्पण विचार करूं. अमुक एक वस्तु हवी असें आपणांला वाटूं लागलें, कीं, आह्मी त्या वस्तुसाठीं याचना करूं लागतो. ती कशी मिळेल या विवंचनेंत असतो. आह्मी या दीन याचकवृत्तींत असेपर्यंत ती वस्तु आह्मांला मिळत नाही. एकाद्या श्रीमंतापार्शी जावयाचें असेल, तर आह्मी नीटनेटका पोपाख करून जातो. ईश्वर तर सर्वांत श्रेष्ठ, सर्वांत उच्च आहे. तो सर्व इच्छा, वासना आणि गरजा यांच्या पलीकडे आहे. त्याच्याकडे जावयाचें असेल, तर त्याला साजेल अशा वेपांत आह्मी त्याकडे गेलें पाहिजे. ह्मणजे तुहीं ही दीन याचकवृत्ति सोडून देऊन, परिपूर्ण झालें पाहिजे. भिकाऱ्यावर कोणी प्रेम करीत नाहीत, जे ते त्यांना टाळतात, आणि धुडकावून देतात. या देशांत भिकाऱ्यांना जागा नाही. ईश्वराकडे जावयाचें तर त्याला साजेशा दिव्य पोपाखांत—दीन याचकवृत्तीचा, कामनांचा संपर्क नसलेल्या दिव्य वेपांत-गेलें पाहिजे; आणि तसे तुही त्याच्याकडे जाल, तरच तुमचें स्वागत होईल.

इच्छा, कामना किंवा गरजा असलेला मनुष्य नेहमीं विवंचनेंत व काळजींत असतो, आणि त्यामुळें त्याला सुख होत नाही. इच्छा सफल झाली किंवा हवी असलेली वस्तु प्राप्त झाली, ह्मणजे सुख होतें. वस्तु-कामना आणि वस्तुप्राप्ति या दोन गोष्टींमध्ये विरोध आहे. पहिलींत सुख नाही, दुसरींत सुख आहे. तुहांला एकादी वस्तु हवी असली, ह्मणजे तुही त्या वस्तूच्या मार्गें धांवत असतां. याचा अर्थ असा, कीं, ती वस्तु श्रेष्ठ होते, आणि तुही दीन--त्या वस्तूहून हीन असे होतां. तुही त्या वस्तूकडे खेंचले जातां, ती वस्तु तुमच्याकडे येत नाहीत. अशा स्थितींत कांहीं काळ गेला ह्मणजे तुहीं कंटाळतां, निराश होतां, आणि त्या वस्तूचा नाद सोडून देतां. त्या वस्तूकडे तुहीं पाठ फिरविलीत ह्मणजे पारडें बदलतें. तुही त्या वस्तूपेक्षां श्रेष्ठ होतां आणि ती वस्तु मग तुमच्याकडे येऊं लागते. अशा तऱ्हेचा अनुभव तुमच्या-पैकीं पुष्कळांनां आला असेल. एकाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर तुमचें मन जडलें, तिच्याकरितां तुही हपापूं लागलां, ह्मणजे तुमचा हेतु

सकलकामनापूर्तीचा उपाय.

सिद्धीला जात नाही; पण जेव्हां तुम्ही उच्च ध्येय मनांत आणून 'मी-तू' हा भाव टाकून त्या व्यक्तीचा अगर वस्तूचा नाद सोडून देतां, तेव्हां तुमचा हेतु सिद्धीला जातो, आणि तुम्हीं इच्छिलेली व्यक्ति अगर वस्तु तुम्हांला प्राप्त होते. वस्तुस्थिति किंवा सत्य असें आहे.

हें होतें कसें ? 'सम समाला आकर्षून घेतें,' या तत्त्वाप्रमाणें सूर्य, पृथ्वी आणि ग्रह हे एकाच जड वस्तूचे केलेले आहेत. त्यांपैकीं सूर्य, पृथ्वी व ग्रह यांनां आकर्षण करितो. पृथ्वी सूर्याला आकर्षू शकत नाही. त्याचप्रमाणें धनविद्युत् ऋणविद्युत्ला आकर्षून घेते. पदार्थ भिन्न वस्तूचे नसतात; पण त्यांमध्ये उच्चनीचभावाचा-दर्याचा फरक असतो. मोठा पदार्थ लहान पदार्थाला आकर्षून सोडितो, हा आधुनिक शास्त्राचा नियम सर्वांनां माहीत आहे. त्याप्रमाणें तुम्ही जेव्हां एकाद्या वस्तूचा नाद सोडितां आणि निरिच्छ व पूर्ण होतां, तेव्हां तुम्ही सूर्या-प्रमाणें श्रेष्ठ होतां; आणि ती वस्तु पृथ्वीप्रमाणें किंवा ग्रहांप्रमाणें तुमच्या-कडे खेचली जाते.

याप्रमाणें इच्छिलेली वस्तु तुम्हांला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही फुगून जातां, आणि नंतर त्या वस्तूची महती तुम्हांला वाटूं लागते. असें झालें ह्मणजे पुनः घोंटाळा होतो. तुम्ही राज्यपदारूढ झालां ह्मणजे ज्याप्रमाणें जहागीरदार सरदार तुमच्या भेटीला मुद्दाम येतात, त्याप्रमाणें निरिच्छ-तेच्या आणि पूर्णतेच्या श्रेष्ठ पदावर तुम्ही गेलां, ह्मणजे इच्छा, कामना आणि इतर पदार्थ तुम्हांला शोधीत येतात. पण लोक नेहमीं त्या अव-र्णनीय श्रेष्ठ पदावर राहत नाहीत. पदार्थांनां भुडन जाऊन ते खालीं येतात, आणि चिंता, काळजी, गरजा यांनीं त्रस्त होतात. त्यामुळे ते पदार्थ त्यांनां सोडून जातात. याप्रमाणें हें चाललेलें असतें.

दुसऱ्या एका उदाहरणानें हें अधिक स्पष्ट करून सांगतां येईल. आगगाडीच्या डब्याच्या दरवाज्यापाशीं एक मनुष्य उभा आहे. 'इकडे ये, इकडे ये,' असें ह्मणून तो आपल्या एका मित्राला बोलावितो. मित्र

स्वामी रामतीर्थ.

तेथें आल्यावर आपण दरवाज्यांतून निघून मित्राला आंत येण्यास वाट द्यावी, याचें भान, अत्युत्सुकतेमुळें त्याला राहत नाही. तो दरवाज्यांतच बोलत उभा रहातो. यामुळें मित्राचा आंत प्रवेश होत नाही. गाडी तर इतक्यांत निघून जाते, आणि हा आपला एकटाच राहतो. त्याप्रमाणें हें होतें.

तुहीं एकादी वस्तु मिळावी अशी इच्छा करितां. ही तुमची इच्छा तीव्र झाली, ह्मणजे इच्छिलेली वस्तु तुमच्याकडे येऊं लागते. पण तुमच्या अत्युत्सुकतेमुळें तुम्ही त्या वस्तूला आंत येऊं देण्याचा मार्ग मोकळा करून देत नाहीं. प्रथम तुम्ही इच्छा करून—मागणी किंवा याचना करून वस्तूला तुमच्यापाशीं आणितां. पण पुढें तिचा प्रवेश होऊं देण्याकरितां तुम्हीं दरवाजा सोडून—निरिच्छ होऊन आंत गेलें पाहिजे. वस्तुप्राप्ति, द्वार खुलें करण्याघर (निरिच्छतेवर) अवलंबून आहे.

या जागेची हवा सूर्याच्या उष्णतेमुळें गरम होते व हलकी होऊन वर जाऊं लागते; आणि बाहेरील हवा आंत येऊन मोकळी झालेली जागा भरून काढिते. पहिल्या हवेनें आपलें ठाणें सोडिलें नाही, तर बाहेरच्या हवेला आंत येण्यास मार्ग नाही. त्याप्रमाणें जोंपर्यंत तुम्हीं इच्छा, वासना, अहंकार इत्यादि प्रकार बाळगिले आहेत, तोंपर्यंत तुमच्या वासनेचे विषय तुमच्याकडे येणार नाहीत. सर्व वासना सोडून देऊन निरिच्छ व्हा, ह्मणजे त्या वासना सफल होतात.

असे कांहीं लोक आहेत, कीं, त्यांचे हुकूम सूर्य, चंद्र आणि पंचमहाभूतें पाळितात. त्यांच्या या अचाट शक्तीचें आणि प्रभावाचें गुह्य काय आहे ? तें गुह्य इतकेंच, कीं, त्यांच्या इच्छा किंवा कामना स्वतःविषयीं नसतात. त्या क्षुद्र व स्वार्थीहि नसतात. त्यांच्या इच्छा एकाद्या निरिच्छ व निष्काळजी राजाच्या वचनाप्रमाणें असतात. राजा मौजेकरितां हुकूम सोडितो. त्याचे हुकूम पाळिले किंवा न पाळिले तर त्याबद्दल त्याला कांहीं वाटत नाही. राजाला स्वतःविषयीं कांहीं इच्छा नसते. आणि

सकलकामनापूर्तीचा उपाय.

तो स्वतःविषयीं कांहीं करीत नसून लोकांच्या कल्याणासाठीं झटत असतो. अशा राजाप्रमाणें निरिच्छ असलेल्या लोकांचे हुकूम सूर्य, चंद्र आणि महाभूतें पाळितात. तुम्ही निरिच्छ झालां ह्मणजे तुमच्या इच्छा सफल होतात. हेंच कामनापूर्तीचें गुह्य आहे.

या जगांत सूर्य सर्व कांहीं करीत आहे. सूर्य नसता तर हवा थंड आणि स्थिर झाली असती, आणि कोणताहि आवाज आमच्या कानावर आला नसता. सूर्याच्या उष्णतेमुळे आह्मांला घ्राणेंद्रियाचा आणि रसनेन्द्रियाचा उपयोग करितां येतो. सर्व पिकें सूर्याच्या उष्णतेमुळे पिकतात. सर्व कांहीं आह्मांला सूर्यापासून विनतकार मिळतें. हें सर्व सूर्याला कसें करितां येतें? याचें कारण, तो कोणत्याहि गोष्टीमध्ये मिसळत नाही, कशावरहि आसक्ति ठेवीत नाही. तो साक्षी या नात्यानें आपल्या वैभवांत असतो, आणि सर्व गोष्टी आपोआप होऊं लागतात. एकादा राजा किंवा बादशहा आला ह्मणजे लोक त्याला आसन देतात, त्याच्या खाण्यापिण्याची, निजण्यावसण्याची सर्व कांहीं व्यवस्था करितात. राजाला स्वतः होऊन कांहीं करावें लागत नाही. त्याप्रमाणें सूर्याभोवतीं पृथ्वी आणि इतर ग्रह भ्रमण करितात, आणि आपल्या सर्व बाजू त्याला दाखवितात. सूर्य उगवला ह्मणजे पर्वतावरील बर्फाच्या नद्या वाहूं लागतात, वारा धावूं लागतो, आणि पिकें वाढूं लागतात; जिकडे तिकडे आनंदी-आनंद होऊन जातो. हें सर्व सूर्य साक्षी या नात्यानें आपल्या वैभवांत असल्यामुळे घडून येतें. ह्मणून वेदान्त सांगतो, कीं, संसारांत राहत असतां, तुम्हीं जर संसारांतील कोणत्याहि वस्तूवर आसक्ति ठेवणार नाही, कोणत्याहि वस्तूंशीं मिळणार नाही, सूर्याप्रमाणें साक्षी या नात्यानें राहून ईश्वरचिंतनांत—आत्मध्यानांत आपला काळ घालवाल, तर तुम्ही समर्थ व्हाल, आणि तुमचे हुकूम सर्वजण पाळतील. ज्याप्रमाणें एकादा सृष्टीचा सुंदर देखावा तुमच्या नेत्रांनां यत्किंचित् त्रास न देतां तुमच्या मनांत संथपणें भरतो, त्याप्रमाणें संसारांतील सर्व गोष्टी, सर्व सुखदुःखें, संपत्तिविपत्ति, मानापमान इत्यादिकांचें ओझे किंवा

स्वामी रामतीर्थ.

त्रास तुह्यांला बिलकूल वाटूं नये. कोणत्यादि गोष्टीनें त्रस्त न होतां, अलिप्त—साक्षी या नात्यानें तुह्मीं संसारांत रावावें. याप्रमाणें तुह्मी गहूंहें लागलां, कीं, तुह्मी मुनीप्रमाणें श्रेष्ठ व्हाल, आणि निसर्गातील सर्व देवदेवता तुमच्या आज्ञा शिरसा मान्य करितीत.

कामनांच्या पलीकडे चला, निरिच्छ व्हा, क्षणजे त्या कामना पूर्ण होतील. येथें कोणी असा आक्षेप घेतील, कीं. तुह्मी क्षणतां हें सर्व ठीक आहे. हा तुमचा कर्मवाद किंवा प्रयत्नवाद झाला. याचा दैव-वादाशीं तुह्मी कसा मेळ घालणार ? याचें उत्तर असें आहे, कीं, आमच्या इच्छा किंवा कामना यदृच्छेनें कशा तरी उत्पन्न होणाऱ्या नसून त्या स्वाभाविक आहेत. निसर्गाच्या नियमांप्रमाणें पुढें घडून येणाऱ्या गोष्टींचीं त्या पूर्वचिन्हें आहेत. भावी गोष्टी आपल्या छाया तुमच्या मनांत पूर्वीच पाडतात, आणि त्या इच्छारूपानें प्रगट होतात.

अशी एक गोष्ट सांगतात, कीं, एक बाई आपला फोटो काढून घेण्यासाठीं एका उत्तम फोटोग्राफरकडे गेली. फोटोग्राफरनें आपला क्यामेरा व्यवस्थित लाविला, आणि एक फार नाजूक प्लेट—कांच घालून त्यानें तिचा फोटो घेतला. नंतर कांच तपासून पहातां त्या स्त्रीच्या मुखावर देवीच्या व्रणांची छटा दिसून आली. त्याला मोठें आश्चर्य वाटलें. बाईचा चेहरा तर दिसतो सुरेख आणि साफ, आणि हे डाग आले कोठून, याचा कांहीं उलगडा होईना. त्यानें तिचे बरेच फोटो घेतले, पण प्रत्येक कांचेवर देवीच्या व्रणाची छटा आहेच. शेवटीं निराश होऊन त्यानें तिला, आणखी कांहीं दिवसांनीं यावें, चांगला फोटो घेऊं, असें सांगून निरोप दिला. ती स्त्री घरीं गेली आणि कांहीं तासांनीं तिला देवीचा आजार झाला. हें कसें ? त्या बाईच्या एका बहिणीला देवीचा आजार झालेला होता. तिनें आपल्या हातानें लिहिलेलें आणि ओठानें चिकटविलेलें एक पत्र या बाईला पाठविलेलें होतें. हिनें तें पत्र उघडून वाचलें, त्यावेळीं देवीची कांहीं लस हिच्या आंगांत शिरली असावी. साध्या नेत्रांनां ही लस दिसण्याजोगी नव्हती. तरी

सकलकामनापूर्तीचा उपाय.

नाजूत द्रव्यांच्या साहाय्यानें क्यामेन्यानें ती दृष्टोत्पत्तीला आणिली. या गोष्टींत प्रत्ययाला आल्याप्रमाणें आमच्या इच्छा किंवा कामना ह्मणजे अद्यापि मुखांवर (प्रगट) न दिसणाऱ्या भावी गोष्टीचे डाग-मनोरूपी क्यामेन्यांतील डाग (चिन्हें) होत. या दृष्टीनें पाहतां, आमच्या मनांत इच्छा उत्पन्न झाल्या, कीं, त्या पुढें पूर्णत्वाला येणार हें सिद्ध होतें. किंवा या इच्छा आमच्या भावी गोष्टींच्या सूचक आहेत, असेंहि ह्मणतां येईल.

एका दृष्टीनें पाहतां, आमच्या नशिवांतील सर्व गोष्टी, बाह्य परिस्थितीनें मर्यादित असतात. दुसऱ्या दृष्टीनें पाहतां, आमच्या इच्छा अनियंत्रित किंवा स्वतंत्र असतात, आणि त्या पूर्ण होतात असें वाटतें. आह्मी ह्मणतो, आह्मी स्वतंत्र-मुक्त आहो आणि आमच्या इच्छा सफल होणारच. या रीतीनें प्रयत्नवाद आणि दैववाद यांचा मेळ घालितां येतो. आमच्या इच्छा जर पूर्ण होतात, तर मग इतकें दुःख कां होतें? आणि इच्छापूर्तीसाठीं आह्मांला किंमत कां द्यावी लागते? असा कोणी प्रश्न करील. पण तेंहि अवश्य आहे. हें एका उदाहरणानें स्पष्ट करून दाखवितां येईल.

आपल्या मित्राच्या भेटीविषयीं फार उत्सुक झालेला एक गृहस्थ त्याला पत्र लिहीत होता. पुष्कळ दिवस तो मित्र त्याला भेटला नव्हता, आणि त्याचें कांहीं वर्तमान त्याला समजलें नव्हतें. लिहितां लिहितां पत्र बरेच लांबलें, आणि तो त्या कामांत इतका मग्न झाला, कीं, त्याला दुसऱ्या कशाचीहि स्मृति राहिली नाही, किंवा आजूबाजूला त्यानें दुंकूनहि पाहिलें नाही. याप्रमाणें पाऊणतास त्याचें पत्रलेखनाचें काम एकसारखें चाललें. शेवटीं पत्र लिहून झाल्यावर आणि त्यावर आपली सही केल्यावर त्यानें आपलें डोकें वर केलें, तों काय चमत्कार सांगावा ! त्याचा प्रिय मित्र त्याच्यासमोर उभा ! एकदम त्यानें उडी मारून आपल्या मित्राला आलिंगन दिलें आणि ह्मणाला “ आपली स्वारी येथें केव्हां आली ? ” “ मला येथें येऊन अर्धा तास झाला.” मित्रानें उत्तर दिलें. यावर तो ह्मणाला “ तर मग तूं मला तेव्हांच कां कळविलें नाहीस ? ”

स्वामी रामतीर्थ.

मित्र हणाला “तू कामांत पूर्ण गढून गेला होतास, त्यांत व्यत्यय आणणें मला आवडलें नाहीं.” आमचें सर्व असेंच होतें.

तुमच्या इच्छा-कामना या त्या पत्रलेखनाप्रमाणें आहेत. तुझी ज्याला पत्र लिहीत आहां, हणजे ज्या वस्तूविषयीं इच्छा करीत आहां, तो मित्र किंवा ती वस्तु तर कर्मतत्त्वाच्या गूढ नियमांप्रमाणें तुमच्यासमोर आहे. मग ती तुझांला गोचर कां होत नाहीं? कां कळत नाहीं? कारण, तुमचें पत्र लिहिण्याचें-इच्छण्याचें काम एकसारखें चाललें आहे. तुझीं पत्र लिहिण्याचें बंद केल्याबरोबर-निरिच्छ झाल्याबरोबर, इच्छित वस्तु तुमच्यासमोर येऊन उभ्या राहतात. किंमत ती याकरितांच द्यावी लागते.

हा विषय प्रतिपादन करणाऱ्या शेंकडों गोष्टी हिंदुधर्मग्रंथांमध्ये आहेत. त्यांपैकीं एक येथें सांगतो. एका राजाच्या प्रधानानें लक्ष्मीचा साक्षात्कार व्हावा हणून अनेक साधनें व अनुष्ठाने केलीं. साक्षात्कार करून देणाऱ्या मंत्रांचा त्यानें कोटि जप केला, पण सर्व व्यर्थ. लक्ष्मीचें त्याला कांहीं दर्शन झालें नाहीं. अखेरीला तो निराश झाला, आणि मंत्रतंत्रांवरील त्याचा विश्वास अगदीं उडाला. शेवटीं संन्यास घेऊन साधु होण्याचें त्यानें ठरविलें. संन्यासदीक्षा घेऊन ज्यावेळीं तो अरण्यांत जावयाला निघाला, तेव्हां लक्ष्मीदेवी मूर्तिमंत त्याच्या-समोर उभी राहिली. तेव्हां तो तिला हणाला “देवि, आतां तू येथें कां आली आहेस? चालती हो. मला तुझी गरज नाहीं. मी साधु झालों आहे. मला आतां संपत्ति, ऐश्वर्य, भोग इत्यादिकांशीं काय कर्तव्य आहे? मला जेव्हां तुझी गरज होती, तेव्हां तू आली नाहींस; आतां मला तुझी इच्छा नाहीं, अशा स्थितींत तू माझ्यासमोर आली आहेस!” देवीनें उत्तर दिलें “माझ्या मार्गांत तूंच आडवा होतास. जोपर्यंत तू इच्छा करीत होतास, तोपर्यंत तू द्वैतांत होतास, दीन झाला होतास; आणि दीन याचकाला कांहीं मिळत नाहीं हें तर स्पष्ट आहे.” तुझी इच्छेच्या, कामनेच्या पलीकडे गेलां, तिला झिडकारून देऊन निरिच्छ झालां, हणजे तुझी देव-समर्थ होतां, आणि जयश्री समर्थालाच माळ घालिते.

विजयी आध्यात्मिक शक्ति.

THE SPIRITUAL POWER THAT WINS.

विजयी आध्यात्मिक शक्ति.*

प्रश्न—दुसरे आह्वाला जसे पाहतात, तसे आह्मी स्वतःला पाहण्यास कसे शिकावे ?

उत्तर.—दुसरे जसे तुह्वाला पाहतात, तसे तुह्मी स्वतःला पाहण्यास शिकण्यापासून कांही फायदा नाही! दुसरे लोक आमचे खरे स्वरूप पाहत नाहीत. मातापिता, बंधुभगिनी, शत्रुमित्र, आसृष्ट वगैरे सर्व, आह्मी जे कांही नाही—आमचे जे खरे स्वरूप नव्हे, तेच आमच्या कानीकपाळीं ओरडत असतात. कोणी आह्वाला पुत्र ह्णतो, कोणी बंधु ह्णतो; कोणी मित्र, कोणी शत्रु ह्णतो. कोणी स्तुति, कोणी निंदा करितो. अशा रीतीने सर्वजण आह्वाला संकुचित आणि मर्यादित करून सोडतात. या सर्वांना न जुमानतां जो कोणी आपले ईश्वरत्व—आपले आत्मतत्त्व सदा प्रतिपादन करितां, तो मनुष्य धन्य होय. जो जगाची किंवा अखिल विश्वाची पर्वा न करितां, आपल्या आत्मतत्त्वाचे समर्थन करितो, तो जगाला तुच्छ लेखण्याइतका समर्थ होतो. तुह्मी आत्मतत्त्वाचे समर्थन करूं लागलां, कीं, अखिल विश्वानें तुह्वाला देव असें मानिलेंच पाहिजे.

प्रश्न—राजयोगाचा अर्थ कृपा करून सांगा.

उत्तर—राजयोग ह्णजे ध्यानाचा, एकाग्रतेचा राजमार्ग. हा शब्दशः अर्थ आहे.

प्रश्न—वेदान्ताचा फैलाव करण्यास कोणता उपाय, कोणती पद्धति उत्तम आहे, हें सांगा.

उत्तर—वेदान्ताचा फैलाव करण्याचा उत्तम उपाय ह्णजे, वेदान्त स्वतः आचरणांत आणणें, त्याप्रमाणें आपण वागणें, हा होय. याहून अन्य मार्ग नाही.

* तारीख ५ फेब्रुवारी १९०३ इसवी रोजी, जी. जी. हॉलमच्या झालेले व्याख्यान.

स्वामी रामतीर्थ.

लोकांनां नेहमीं जडवस्तु पाहिजेत, हातांत धरितां येण्याजोग्या कांहीं स्थूल वस्तु पाहिजेत, पण त्या त्यांनां मिळत नाहीत; आणि नेहमीं त्यांची निराशा होत आहे, तरी त्यांची इच्छा नाहीशी होत नाही. त्यांनां रोकड नाणें, रोख पैसा हवा. नामरूपांचा त्याग करावा, असें त्यांनां वाटत नाही.

बाबांनो! हें तुमचें रोकड नाणें, स्थूल वस्तु इत्यादि सर्व इंद्रियांचा भ्रम आहे, हें लक्ष्यांत ठेवा. अशा पदार्थांवर—‘वस्तुस्थिति आणि आंकडे-शास्त्र’ यांवर सर्व भार ठेवणाऱ्या मनुष्याला कधींहि यश येत नाही. सूक्ष्मतत्त्वावर—सत्यावर विश्वास ठेविल्यानेच मनुष्य विजयी होतो. त्या सूक्ष्मतत्त्वाचा आश्रय करा, त्याचा अनुभव घ्या, ह्मणजे तुमचे स्थूल पदार्थ, नामरूपें हीं तुझांला शोधीत येतील.

हें एका उदाहरणानें अधिक स्पष्ट होईल. एकदां दोन मनुष्यें नदीच्या जोरदार प्रवाहांतून वाहून जात होती. त्यांपैकी एकाला एक मोठा ओंडका सांपडला. दुसऱ्याला तीरावरील लोकांनीं टाकलेली एक लहानशी दोरी मिळाली. ओंडका धरलेला मनुष्य प्रवाहाच्या जोरानें वाहून गेला आणि बुडाला; पण दोरी धरलेल्या मनुष्याचे प्राण वांचले. त्याप्रमाणें नांवलौकिक, वित्त, जमीनजुमला, ऐश्वर्य हें सर्व त्या लांकडाच्या ओंडक्याप्रमाणें मोठें वाटतें, परंतु तें तारक नाही. तारक तत्त्व त्या सूक्ष्म धाग्याप्रमाणें आहे. बाह्य वस्तूपेक्षां या सूक्ष्म तत्त्वावर—सत्यावरच अधिक निष्ठा ठेवा. तुझीं या सूक्ष्मतत्त्वाचा—आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घेतलात, ह्मणजे तुझी अरण्यांत रहा किंवा दाट वस्तीच्या शहरांत रहा, सर्व जग तुझांला अनुकूल होईल.

हें समोरचें मेज हलवावयाचें असल्यास दुरून किंवा मधून हात घालून जोर केल्यानें तें हलवावयाचें नाही. परंतु आपल्या जवळच्या मेजाच्या बाजूला किंवा कोपऱ्याला नेट लाविला, तर तें सहज ओढतां किंवा हालवितां येतें. हें सर्व जग मेजाप्रमाणें आहे. तुमचा देह हा

विजयी आध्यात्मिक शक्ति.

त्या मेजाचा एक कोना किंवा बिंदु आहे. या बिंदूला-देहाला धरून तुम्हीं त्याला जोराने हालविले-उन्नत केले-तो आत्मा, ईश्वर आहे असे मानिले, ह्मणजे सर्व दुनिया हाळून जाईल ! ज्या मानाने आपण आपल्याला हालवितो, त्या मानाने आपणांला जग हालवितां येते. मोठमोठ्या संस्था, देवालये आणि मिशनं यांवर विश्वास ठेवणे ही मोठी चूक आहे. आणि याने अपयशाशिवाय दुसरें कांहीं आपल्या पदरांत पडत नाही, असे पुढेंमागे जगाच्या निदर्शनाला येईल. तसेच मोठमोठ्या संस्था आणि सभा यांवर भार न ठेवितां, जे कोणी एका-वरच-आपल्या स्वतःवरच अवलंबून राहतात, तेच जगांत मोठी क्रांति करून सोडितात. संस्थेंतील लोक-सभासद वर्गणी गोळा करितात, इमारती बांधितात, कपडे लच्छे खरेदी करितात, पण अशा तऱ्हेचा जय-जमवाजमव ह्मणजे कांहीं आध्यात्मिक उन्नति नव्हे !

अरण्यांत कोल्हे मोठमोठ्या संस्था करितात आणि सभा भरवितात. ते एकत्र राहतात, मिळून फिरतात, आणि मिळून ओरडत असतात. तसेच मेंढ्याहि कळप करून राहतात. पण मेंढ्या आणि कोल्हे आपल्या शत्रूसमोर उभे राहूं शकतात काय ? नाही. सिंह कळप करून राहिले आहेत, एकत्र फिरत आहेत, असें तुम्हीं कधी ऐकिले आहे काय ? गरुडपक्षी कळप (संस्था) करून राहतात काय ? नाही. लहानसहान पक्षीच मिळून उडतात. सिंह आणि गरुडपक्षी एकटेच राहतात, पण पशूंच्या आणि पक्ष्यांच्या संस्थांना-कळपांना पळवून लावण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगीं असतें. हत्ती फार बळकट असून ते कळप करून राहतात; पण एकच सिंहाचा छावा त्यांचा धुव्या उडवितो. याकरितां मोठमोठ्या संस्था आणि सभा यांवर अवलंबून राहूं नका. आपले अंतःसामर्थ्य वाढविणे हें प्रत्येकाचें कर्तव्यकर्म आहे. तसेच वेदान्ताचा फैलाव करण्याचा उत्तम मार्ग ह्मणजे तो जनान्तीं किंवा एकान्तीं आपल्या आचरणांत आणणें हा होय. वेदान्त आचरणांत आणून तर पहा. हवा, सूर्य, चंद्र, तारे आकाश

स्वामी रामतीर्थ.

इत्यादि सर्व तुमच्यापासून धडा घेतील, आणि वेदान्ताचा प्रसार करितील !

खिस्त किंवा शंकराचार्य यांनीं कांही सभा अथवा समाज स्थापन केले काय ? छे, ते विचारे एकटेच राहिले. प्रत्येकानें एकटेंच आपल्या पायांवर उभें राहिलें पाहिजे, आणि आपल्या अंतर्गामीं असलेल्या आत्मतत्त्वाचा-ईश्वरी तत्त्वाचा साक्षात्कार घेतला पाहिजे. तुझांला एकदां आत्मसाक्षात्कार झाला-आत्मज्ञान झालें, क्षणजे सूर्याच्या प्रकाशाप्रमाणें तें सर्वत्र पसरूं लागेल.

संपत्ति, बाह्य मदत, याचना इत्यादि गोष्टींच्या साहाय्यानें लोकांनां सुधारण्याचे प्रयत्न शेवटीं फिसकटणार, हें ध्यानांत ठेवा. अंतर्गामींच्या सत्य तत्त्वावरच अवलंबून रहा, आणि बाह्य मदत आपण होऊन तुमच्याकडे येईल, तर मेहेस्वानगी क्षणून तिचा स्वीकार करा. बाह्य वस्तूंवर तुझीं आपली सर्व भिस्त ठेविलीत, क्षणजे त्या वस्तु तुझांला सोडून जातात, असा नियम आहे. याकरितां बाह्य मदतीचें स्तोम माजवूं नका. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा; बाह्य आकार, मोठ-मोठ्या पदव्या, किताब यांच्यापासून कोणाचें कांही चांगलें झालें नाहीं, कोणाचें खरें हित झालेलें नाहीं. त्याचे पर्यवमान दुःख व त्राम यांतच होतें.

विजेच्या योगानें शवांत देखील थोडीशी चेतना आणितां येईल; शवाचे ओंठ, हातपाय किंवा इतर अवयव हालवितां येतील. पण, हें कांही चैतन्य-जीवित नव्हे. त्याप्रमाणें बाह्यमदत, संपत्ति व कपडेलत्ते यांपासून मिळणारी शक्ति, वर्तमानपत्रांतील स्तुति, अनुकूल टीका, शिष्य-भक्तमंडळींनीं दिलेला मान, इत्यादि प्रकार शवाला हालविणारे विजेचे झटके होत. यांच्यापासून दुःखाचें निवारण होत नाहीं आणि खरें चैतन्य मिळत नाहीं, कोणीहि स्वतंत्र-मुक्त होत नाहीं. कितीहि तुताऱ्या वाजविल्या, तरी देखील जीविताचा लाभ होत नाहीं. जीविताची प्राप्ति किंवा वाढ ही बीजापासून आंतूनच होत असते. बीज

विजयी आध्यात्मिक शक्ति.

दिसतांनां अगदीं क्षुल्लक व लहान दिसतें खरें, पण त्यांतच खरें जीवित असतें; आणि कांहीं कालानंतर तें प्रगट होतें. आह्मांला जीवित किंवा चैतन्य पाहिजे, भपका किंवा सोंग नको. 'राम' सांगतो, कीं, बीज पेरा, सत्याचा उपदेश हृदयांत विंववा. बीज एकदां रुजलें, कीं, पुनः काळजी करण्याचें कारण नाही. वेदान्ताचा उपदेश, त्याचा प्रसार करावयाचा असेल, तर तुम्ही सत्याचा अनुभव घ्या; ह्मणजे बीज पेरल्यासारखें होईल. पुढील वाढीची काळजी करण्याचें कारण नाही. ती मग आपोआप होऊं लागेल.

एका साधूचा एक पट्टशिष्य होता. तो रोज आपल्या गुरूच्या भेटीला येऊन उपदेश श्रवण करीत असे. मध्यंतरीं गुरु कांहीं कामानिमित्त बाहेर गांवीं गेला, आणि कांहीं दिवसांनीं परत आपल्या गांवीं आला. त्यानंतर तो शिष्य आपल्या गुरूच्या दर्शनाला कधींहि आला नाही. दुसऱ्या लोकांनीं शिष्याच्या या गैरहजिरीबद्दल गुरूपाशीं तक्रार केली. साधु हंमन ह्मणाला "अहो, तुम्हीं त्याच्याविरुद्ध तक्रार कां करितां? त्यानें रोज माझ्याकडे कां यावें? माझ्या देहावर त्यानें इतकी ममता (आसक्ति) कां ठेवावी? मी ह्मणजे माझा देह नव्हे. माझा देह ह्मणजे मी, अशी जर त्याची समजूत असेल, तर याबद्दल त्याला प्रायश्चित्त मिळेल. मी आत्मा आहे, सत्य आहे, सच्चिदानंद आहे, असेंच त्यानें मला मानावें. माझ्या उपदेशावर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणें त्यानें आचरण ठेविलें, तर तो खरोखर मुक्त व आनंदी होईल."

साधु पुढें ह्मणाला "उपदेशाचें बीज रोविलें जात आहे, आणि त्याचा परिणाम योग्यकालीं होणारच. त्याविषयीं मी कांहीं काळजी करीत नाही." तसेंच, 'राम' तुम्हांला सांगतो, कीं, तुम्हीं सभा भरविण्याचें काम चाळू ठेवा, न ठेवा; 'रामा'चें नांव लक्ष्यांत ठेवा, विसरा किंवा पायाखालीं चिरडा; स्तुति करा, निंदा करा किंवा या देहाची छीः थू करा, 'रामा'ला त्याचें कांहीं नाही! बीज रोविलें जात आहे. त्याची वाढ-परिणाम होऊंघ्या. जगाविषयीं किंवा जगांत जें जें कांहीं आहे,

स्वामी रामतीर्थ.

त्या त्याविषयीं आह्मीं व्यर्थ त्रास कां करून घ्यावा ? जगाचे सुधारक ह्मणून आह्मी उभे राहिलों, कीं, तत्काल आह्मी जगाचे दुर्धारक होतो. 'वैद्या, तूं स्वतःला आधीं बरा कर.'

वेदान्ताप्रमाणें जग हें ईश्वरशिवाय कांही नाही (ईश्वरच आहे). तें पूर्ण आहे, माझा आत्मा आहे. सर्व जग एकच आहे. असें जर आहे, तर एक सुधारणेची दिशा घेऊन तुम्ही मागसलेले लोक आहां, शूद्र कामनांमुळे तुम्ही दुःखी आणि व्रम आहां. ह्मणून मी यत्न करूं लागलों, तर तुम्हांला मी विकल केल्यासारखें माझ्याद्वन तुम्ही भिन्न आहांत असें मानण्यासारखें होईल. सुधारकांनीं, तुम्ही लोकांनां पापी, विकल असें समजतां आणि त्यांनां शिष्या देतां काय ? तुमच्या मदतीची अपेक्षा करण्याइतकें जगानें अकिंचन कां व्हावें ? कृष्ण, बुद्ध, ख्रिस्त इत्यादि महात्मे आले, आणि त्यांनीं लोकांनां सुधारण्याचा, त्यांची उन्नति करण्याचा प्रयत्न केला. पण जगाची सुधारणा न होतां, तें होतें तसेंच आहे. पूर्वीप्रमाणें सध्यांहि जगांत दुःख, त्रास आणि संकटें भरलेलीं आहेत. आज लोक अधिक सुखी आहेत काय ? आगगाड्या, तारायंत्रें, टेलिफोन, मोटमोठीं जहाजे इत्यादि तुमच्या आधुनिक शास्त्रांच्या शोधांनीं लोकांनां अधिक सुखी केले आहे काय ? एकाद्या अपूर्णाकाचें माज्य आणि माजक हे दोन्ही वाढविले असतां तो अपूर्णाक मोठा दिमतो ग्वरा. पण त्याची किंमत कांहींहि न वाढतां, आहे तशीच राहते. जर तुमचें उत्पन्न किंवा मिळकत वाढली, तर तुमच्या आशाहि वाढतात आणि ग्वर्चाहि वाढतो. हा प्रकार कुत्र्याच्या शेंपटासारखा आहे. ते सरळ धरले तर सरळ राहतें. पण तें सोडून देतांच पूर्वीप्रमाणें वांकडें होतें. तेव्हां जगाची सुधारणा करण्याचा आव घालणारे किंवा लोकांचे सुधारक ह्मणून मिरविणारे लोक स्वतःच्या डोळ्यांत धूळ घालून घेतात, आणि आत्म-बंधक होतात. ह्मणून तरुणांनीं, लक्ष्यांत ठेवा, कीं, जगाशीं असा कांहीं व्यवहार सुरू करणें ही मोठी चूक आहे. स्वतःचा गुरुत्वमध्य

विजयी आध्यात्मिक शक्ति.

आपल्या बाहेर टाकू नका. आपल्या ईश्वरत्वाचा अनुभव घ्या, आणि तुम्ही हा साक्षात्कार मिळविल्याबरोबर तुमच्यामधून चैतन्य, सत्ता, शक्ति ही बाहेर पडू लागतील. सत्याचा प्रसार करण्याचा मार्ग हाच.

आर्किमिडीज नांवाचा एक ग्रीक गणितशास्त्रज्ञ असे हणत असे, कीं, मला पृथ्वीबाहेर उभे राहण्यास स्थिर जागा आणि एक भला मोठा लांब दांडा मिळेल, तर मी सर्व पृथ्वीला हालवून सोडीन ! पण त्या बिचान्याला असे स्थिरस्थान मिळाले नाही. बाबांनो, ज्यावर उभे राहून सर्व पृथ्वी हालवितां येईल, असे स्थान हणजे आपला आत्माच होय. आणि तो तर सर्व सौंदर्य, सर्व शक्ति, सर्व सत्ता यांचे उगमस्थान आहे. त्याचा तुम्ही साक्षात्कार घ्या. हणजे तुम्ही विश्वाचे स्वामी व्हाल, जगाला हालवून सोडाल !

सूर्य वेदान्ताच्या तत्त्वांप्रमाणे वागत असतो. तो सर्व जगाला प्रकाश, उष्णता, चैतन्य देतो. अहंकार किंवा स्वार्थ बिलकूल न बाळगतां तो आपले काम अकर्तृकपणे करित असतो. आपण आतां येणार आणि अमुक करणार, अशी तो टिमकी वाजवीत नाही, किंवा नोटिसी अथवा जाहिराती वांटीत नाही. पण तो उदयाचलावर आला, कीं, काय चमत्कार होतो पहा ! सर्व पृथ्वी हळुहळू सचेतन होऊं लागते, निसर्ग जागा होतो, रात्रौ गोठलेल्या नद्या सजीव होऊन नाचूंगागडूं लागतात, उपवनांतील गुलाब आणि सरोवरांतील कमले प्रफुल्लित होतात, मनुष्यांचीं नेत्रकमलेहि विकसित होतात, आणि त्यांच्या अंगी शक्तीचा व चैतन्याचा संचार होऊं लागतो; रम्य वारे वाहू लागतात, पक्ष्यांचे मधुर गायन सुरू होते, आणि जिकडेतिकडे आनंदीआनंद होऊन जातो. या सर्व उल्हासांचे आणि आनंदांचे कारण काय ? तर सूर्य साक्षी या नात्याने आपल्या वैभवांत असतो. तो कोणत्याहि वस्तूशीं मिसळत नाही आणि कशांचेहि श्रेय घेऊं पहात नाही. तत्त्व ते असे आहे. तुम्ही आपला गुरुत्वमध्य स्वतःमध्येच ठेवा, स्वतःवरच अवलंबून रहा, आपल्याचकरितां जगा. अंतर्यामी असलेल्या आत्म्याचा अनुभव घ्या,

स्वामी रामतीर्थ.

आपण परमेश्वर आहों, विश्वाचा स्वामी, न्याय, सत्ता, सौंदर्य यांचें उगमस्थान आहों, असा साक्षात्कार घ्या. हे आध्यात्मिक प्रयोग करून तरी पहा !

लहान मुलाला—अर्भकाच्या रूप करण्यासाठी लोक किती प्रयत्न करतात. आईवडय व इतर नातलग त्या मुलाचे शिष्य किंवा ग्विजमतगार बनतात. ते मुलाप्रमाणे वाट्टे लागतात, नाचतात. वेडीवांकडी तोंडे करितात, आणि आमचे हे चिमुकले जुळमी राजे त्यांच्या खांद्यावर आरूढ होतात. मूल निर्दोष, निष्पाप आणि पवित्र असते. त्याच्या कशाचीहि भीति नसते. तुमचे डिमास्थेनीस किंवा बक यांच्या बक्तृत्वापेक्षा त्याचे फुगविलेले ओंठ अधिक जोरदार आणि अधिकारयुक्त असतात. हा जुळमी राजा अशक्त दिसतो. त्याचे हातपाय लहान असतात. पण त्याच्या आत्मविश्वास असल्यामुळे सर्व कांहीं त्याच्या हातप्रमाणे घडून येते. शरीराने जरी तो दुर्बल असला, तरी आर्मावश्वासाने तो सशक्त असतो. त्या मुलाच्या हितासाठी आईवाप आपल्या सर्व मिळकत स्वचं करण्यास, पाहिजे ते करण्यास तयार असतात. मूल जगाची, शहाणपणाची पर्वा करीत नाही. ते आपल्या मुखांत मग्न असते. ते पवित्र—निष्पाप असते, हेच त्याच्या सत्तेचे गुण आहे. त्याप्रमाणे तुम्ही वेदान्त आचरणांत आणा. आपण ईश्वर आहों, जगाचा स्वामी—विश्वाचा नियंता आहों, असा साक्षात्कार घ्या. मी मध्य आहे. मी ईश्वर आहे, असें तुमच्या रोमरोमांत वाट्ट्या. असें झाले, ह्मणजे तुम्हांलाहि अनेक शिष्य मिळतील. मुलांनाहि वर्तमानपत्रांत जाहिरात किंवा नोटीस दिल्या-शिवाय अनेक शिष्य मिळतात. जो कोणी अर्भकाकडे सहज पाहतो, तो त्याचा शिष्य बनत नाही काय ?

वेदान्त आचरणांत आणा, ह्मणजे तुमचें भाषण ऐकण्यास हवे तेवढे लोक जमतील. चंद्र उगवल्यावर त्याचें दर्शन घेणारे लोक थोड-थोडके नसतात. हिंदुस्तानांत कांहीं ठिकाणीं अमावास्येनंतर द्वितीयेच्या चंद्राचें दर्शन घेण्यास लोक फार उत्सुक असतात. त्यादिवशीं ते घरीं

विजयी आध्यात्मिक शक्ति.

सणावारासारखीं कांहीं गोडगोड पक्वान्नें करितात, आसइष्टांनां भेटण्यास जातात, सायंकाळीं घराबाहेर येऊन चंद्राचें दर्शन घेतात, आणि अंतर्त्यामीं असलेल्या ईश्वराची पूजा करितात.

तुमच्या अंतःकरणांत चंद्रोदय—आत्मोदय होऊंदा, ह्मणजे पुढील कामाची—परिणामाची काळजी करण्याचें कांहीं कारण नाहीं. मार्ग आणि साधनें तुझांला शोधीत येतील. गुलाबाची कळी उमलली, कीं, अमरांनां काय तोटा ! मध त्रिकडे आहे, त्रिकडे मुंग्या धांवणारच ! याकरितां तुमच्या हृदयांत मध उत्पन्न करा, तुमच्या अंतःकरणांतील ज्ञानाची कळी उमळूया. ह्मणजे तुझांला कशाचीहि जखूरी राहणार नाही. सर्व कांहीं तुमच्यापार्शीं येईल. मुख्य गोष्ट ह्मणजे अंतर्त्यामींच्या ईश्वराचा—आत्म्याचा साक्षात्कार घेणें ही होय. या गोष्टीपासून तुझीं दळलां, ह्मणजे प्रत्येक वस्तु तुझांला सोडून जाईल. पण, तुझी आत्म-साक्षात्कारांत चांगले गढून गेलां, वेदान्त आचरणांत आणिला, तर हें जग कुठ्याप्रमाणें तुमच्यामागें धांवत येईल. जगाच्या मागें तुझी धांवू नका. शक्तीचें—सामर्थ्याचें सर्व सार बाहेर कोठें नसून तुमच्यांतच आहे.

कॅलिफोर्निया प्रांतांतील 'शास्ता' झन्याचें पाणी फार उत्तम आहे. प्रत्येकजण तेथें जाऊं इच्छितों. येथें प्रेक्षक कसे येतील, जाहिरनामे किंवा नोटिसी काढून लोकांनां माहिती द्यावी काय, इत्यादि काळजी 'शास्ता' झन्यानें बाळगण्याचें कांहीं कारण नाहीं. लोकांनीं आपण होऊन तो झरा शोधून काढिला पाहिजे; आणि ते तसें करितात.

त्याप्रमाणें तुमच्या हृदयांतून ज्ञान, चैतन्य, पावित्र्य आणि प्रेम यांचे स्वच्छ झरे वाहूं लागले, ह्मणजे तुमच्या अंतःकरणांत 'शास्ता' झरा असल्याप्रमाणें झालें. मग प्रेक्षक आणि लोक तुझांला शोधीत येतील. नियम असा आहे. स्वच्छ झरे आपल्या अंतःकरणांत उत्पन्न करणें हीच महत्त्वाची गोष्ट आहे. तुझी एका गांवीं राहतां किंवा गांवोगांव फिरत असतां, यांत कांहीं विशेष नाहीं. तुझी कोठेंहि असा; जर तुमच्यामध्ये सत्य आहे, परमार्थ भरलेला आहे, तर लोक तुझांला

स्वामी रामतीर्थ.

डुडकून काढतील. बाह्य वर्तनावर कांहीं अवलंबून नाही. अंतःकरणांत स्वच्छ झरे उत्पन्न करणें ह्मणजे ईश्वराला—आत्म्याला आपल्या आंत यथेच्छ वावरून देणें होय.

आपला जन्म केव्हां झाला, हें कॅटला माहीत नव्हतें, असें सांगतात. पण सर्व जग कॅटला ओळखितें. एकाच स्थळीं राहिल्यानें यश मिळतें, असें कांहीं नाही. तुम्ही आध्यात्मिक शक्ति मिळवा, आणि कोठेंहि कोचावर पडा. तेथें येऊन, लोकांनीं तुमच्यापारून सत्याचा धडा घेतला नाही, तर विचारा.

न्यायाधीश कोर्टांत येऊन आपल्या स्थानावर आरूढ होतांच, पक्षकार, कारकून, वकील, साक्षीदार इत्यादि सर्व लोक आपोआप तेथें येतात. न्यायाधीशाला, त्यांनां बोलवणें पाठविण्याची जबाबारी नाही. त्याला खोल्या झाडणें, साफ करणें, बेंचक घालणें इत्यादि गोष्टी कधीं कराव्या लागत नाहीत. हीं सर्व कामें दुसरें लोक करितात.

‘राम’ सांगतो, की, प्रभूचें राज्य (परमार्थ) आपल्या हस्तगत करा—अंतर्त्यामीं असलेल्या ईश्वराला आपल्यामा करा. हे मानवांनां—नव्हे, हे ईश्वरांनां! तुम्ही राजे आहां, देव आहां. तेव्हां तशा तोऱ्यांत—ऐटींत तुम्ही चाला. तुमचे व्यवहार, पोषाख, आगगाडीचें भाडें, मालमत्ता, घरदार इत्यादि गोष्टींविषयी काळजी करूं नका. हे सर्व बाह्य जगाचें, क्षुद्र देवतांचें काम आहे. तुम्ही पुढें व्हा, आपल्या ईश्वरी तत्त्वाचा—आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घ्या. सूर्याचा सूर्य—सूर्य, चंद्र, तारे इत्यादिकांचा स्वामी आपण आहो असें जाणा, ह्मणजे देवदूत तुमची चाकरी करितील; जग तुमच्यामागें येईल. कायदा असा आहे, सत्य असें आहे, आणि यशाचें मर्म हेंच आहे. कृत्रिम नियम, ‘सर्वशक्तिमान्’ डालर (पैसा), नातलग, मित्र, नोकरचाकर इत्यादि गोष्टींवर यश अवलंबून आहे, असें लोक चुकीनें समजतात, आणि आपला नाश करून घेतात. अशा चुकीच्या समजुतीनें केलेले प्रयत्न बुलबुल पक्ष्याला बळजबरीनें गावयाला लावण्याच्या प्रयत्नासारखे आहेत. बुल-

विजयी आभ्यात्मिक शक्ति.

बुल पक्ष्याला हिमालयाच्या एकाद्या उच्च सुरूच्या वृक्षावर बसूद्या, ह्मणजे सुस्वर आपोआप ऐकू येतील. त्याप्रमाणें जेव्हां तुम्ही अनुभवाच्या--साक्षात्काराच्या उच्च शिखरावर आपलें ठाणें मांडतां, ईश्वरी तत्त्वांत गढून जातां, तेव्हां तुमच्यामधून सत्कृत्यें, उदात्त जीवन, पवित्र आचरण हीं आपोआप प्रगट होऊं लागतील.

कृत्रिम नियम घालून आणि शिस्त लावून देऊन मोठीं मनुष्यें पैदा करावीं, आणि त्यांच्यावर आपला हुकूम चालवून लोकांचे आपण परीक्षक व्हावें, असें सुधारकांनां वाटतें. हें अस्वभाविक आणि अशक्य आहे. कांहीं लोक ह्मणतात, याला अभ्यास पाहिजे. पण 'राम' विचारतो, अभ्यास कोठून मुरू करणार ? बुलबुल पक्ष्याचा गळा धरून आणि 'हे पक्ष्या, खालीं ये आणि गा,' असें सांगून त्याचें मधुर गाणें ऐकावयाला मिळणार नाहीं. बुलबुल पक्ष्याला जेव्हां मुक्त करावें--मोकळा सोडावें, तेव्हांच तो सुंदर गाणें गाऊं लागेल. एरवीं नाहीं. त्याप्रमाणें तुम्ही जेव्हां मुक्त असतां--ईशच्चितनांत किंवा आत्मध्यानांत मग्न असतां, तेव्हां तुमच्या हातून उदार आचरण मर्दुमकीचीं कृत्यें होतील.

येथें एक लोखंडाचा तुकडा आहे असें समजा. त्या तुकड्यापाशीं दुसरे लोखंडाचे लहानसहान तुकडे ठेविले, तर त्यांनां आकर्षून घेण्याची शक्ति पहिल्या तुकड्यांत आहे काय ? नाहीं. पण जर तुम्हीं एक चांगला लोहचुंबक पहिल्या तुकड्याला लागून ठेविलात, तर तो तुकडा चुंबन-धर्मविशिष्ट होतो, लोहचुंबक होतो आणि इतर लहानसहान तुकड्यांनां आकर्षितो. पण जर तुम्हीं पहिल्या तुकड्याला लोहचुंबकापासून दूर केलें, तर त्यांतील चुंबनधर्म नाहींसा होतो, व तो दुसऱ्या तुकड्यांनां आकर्षू शकत नाहीं. जोपर्यंत पहिल्या तुकड्याचा लोहचुंबकाशीं संबंध असतो, तोपर्यंत तोहि लोहचुंबक होतो. त्याचा तो संबंध तुटला, ह्मणजे त्याची आकर्षणशक्ति नाहींशी होते. सिस्ताची स्थिति पहिलीं तीस वर्षे त्या लोखंडाच्या पहिल्या तुकड्याप्रमाणें होती. तो एका अप्रसिद्ध सुताराचा मुलगा होता. त्याच्या आईबापांची

स्वामी रामतीर्थ.

किंवा त्याची कोणाला विशेष माहिती नव्हती. पण पुढे त्याने लोह-चुंबकाशी-आत्म्याशी परमात्म्याशी-आपला संबंध जोडला. यामुळे त्याच्या अंगी विलक्षण शक्ति आली. कांहीं लोक त्याचे शिष्य झाले, आणि बरेचजण त्याला मान देऊ लागले. शेवटी कांहीं काळापर्यंत खिस्ताचा लोहचुंबकाशी असलेला संबंध तुटला असावा, असे दिसते. कारण, त्यावेळी कांहीं शिष्यांनी त्याला दगा द्या, इतर शिष्य त्याला सोडून गेले. पूर्वी ज्या लोकांनी त्याला मान द्या होता, ते त्याच्याकडे पाहनातसे झाले, आणि त्याला मुळावर चढविण्यांत आले. त्याच वेळी 'हे पित्या, मला तू कां मोडिलेस, माझा त्याग कां केलास?' असे उद्गार खिस्ताने काढिलेले आहेत. या उद्गारांवरून संबंध तुटला होता असे दिसते. पण पुढे लागलीच त्याने तो संबंध जोडून घेतला. त्याला जेव्हां क्रुसावर चढविले, तेव्हां तो मृत्यु पावला नाही तीन दिवस योग्याप्रमाणे तो समाधीत होता, आणि नंतर तेथून तो काश्मीराम राहण्यास गेला असावा. 'राम' काश्मीराम गेला होता, तेव्हां त्याला खिस्ताच्या काश्मीरनिवासिपयींचा कांहीं पुरावा-बऱ्याच खुणा सांपडल्या. काश्मीरांतल कांहीं शहरांना जेरुसेलम प्रांतांतल शहरांची नावे आहेत; काश्मीरांत त्या वेळेपासून सुरू झालेले कांहीं खिश्चन पंथ आहेत. हजार दोनहजार वर्षांपूर्वीचे एक थडगे आहे. त्याला इसाचे (हिंदी भाषेत येशू खिस्ताला 'इसा' असे ह्मणतात) थडगे ह्मणतात. तेथे कांहीं लोक जखमेवर लावण्यास एक अंजन तयार करितात, त्याला 'इसांजन-खिस्तांजन' असे ह्मणतात. याच अंजनाने खिस्ताने क्रुसावर झालेल्या आपल्या जखमा बऱ्या करून घेतल्या होत्या, असे अंजन तयार करणारे लोक सांगतात, आणि या अंजनाने जखमा ताबडतोब भरून येतात.

या खिस्तचरित्रापासून आर्ही काय बोध घ्यावा ? जोंपर्यंत आमचा लोहचुंबकाशी-आत्म्याशी-परमात्म्याशी संबंध असतो, तोंपर्यंत आमच्या अंगी खिस्ताप्रमाणे शक्ति व सामर्थ्य असते, आणि आमचा तो संबंध

विजयी आध्यात्मिक शक्ति.

तुटला, ह्मणजे तें सामर्थ्य नाहीसैं होतें. खिस्ताचा हा संबंध कसा तुटला, हें विचार करण्यासारखें आणि बोधप्रद आहे. त्याला अनेक बाह्य गोष्टी कारण झाल्या. तो लोकांशीं—सर्व तऱ्हांच्या लोकांशीं बराच मिसळला, त्यामुळें परमार्थाचें साधन किंवा अभ्यास चालू ठेवण्यास त्याला अवसर मिळाला नाही. आपलें सामर्थ्य कमी होत चाललें आहे, असें खिस्ताच्या वाटलें, आणि तो आपल्या शिष्याला ह्मणाला, कीं, “मला कोणीं स्पर्श केला? माझी शक्ति जात चालली आहे.” परमार्थसाधन सोडल्यानें किंवा लोकांत फार मिसळल्यानें शक्तीचा नाश होतो. खिस्ताच्या या चुकीपासून आर्हीं चांगला बोध घ्यावा. कारण खिस्ताचें किंवा दुसऱ्याचें चरित्र योग्य रीतीनें समजावून घेतलें असतां त्यापासून आमचा फायदा होतो.

वरील विवेचनावरून हे सिद्ध होतें, कीं, खरी शक्ति लोहचुंबकाशीं—परमात्म्याशीं संबंध ठेविल्यानें मिळते. पण पुष्कळ लोक शक्तीचें कारण दुसरें कांहींतरी आहे, असें चुकीनें समजतात. अर्भकामध्ये जें कांहीं सामर्थ्य दिसतें, तें त्याच्या आत्म्याचें—परमात्म्याचेंच असतें. पण लोक या गोष्टीकडे लक्ष्य न देतां देहालाच सर्व महत्त्व देतात, आणि त्यामुळें आपलें व मुलांचें नुकसान करून घेतात.

वेदान्त हिंदुस्तानापुरताच आहे असें समजू नका. तो जसा हिंदु-लोकांकरितां आहे, तसाच ख्रिश्चनलोकांसाठीहि आहे. ‘खिस्ताच्या द्वारे मुक्ति मिळते,’ या सिद्धांताचा वेदान्ताच्या दृष्टीनें विचार करूं.

एकदां एका खुळ्या आईनें, खोलींत बागुलबोवा आहे असें आपल्या मुलाला सांगितलें. मुलाला तें खरें वाटलें. संध्याकाळीं बापानें खोलींत जाऊन कांहीं जिन्नस आण, असें त्या मुलाला सांगितलें. “बाबा, खोलींत बागुलबोवा आहे, मी तेथें जात नाहीं,” असें मुलगा घाबरून ह्मणाला. “तेथें बागुलबोवा नाहीं, कांहीं नाहीं. तूं खोलींत जाऊन जिन्नस आण,” असें बापानें कितीहि सांगितलें, तरी तो मुलगा खोलींत जाण्यास धजेना. बाप शहाणा होता. त्यानें मुलाच्या डोक्या-

स्वामी रामतीर्थ.

तून बागुलबोवाला हांकलण्याची एक युक्ति काढिली. एका चाकराला त्यानें सामील करून घेतलें, आणि एका उशीला नाक, तोंड, कान इत्यादि अवयव लावून त्या उशीसहित त्याला खोलींत पाठविलें. कांहीं वेळानें खिडकीच्या एका भोकांत उशीचा एक काळा भाग बाहेर दिसूं लागला. तेव्हां बाप मुलाला ह्मणाला “हें काय असेल बरें ? हा त्या बागुलबोवाचा कान तर नाहीना ?” मुलगा ह्मणाला “होय, तो त्याचा कानच; मीं सांगितलें नाहीं, त्या खोलींत बागुलबोवा आहे ह्मणून ?” बाप ह्मणाला “होय, तुझे ह्मणणें बरोबर आहे; पण, हें पहा, तूं शूर व धीट मुलगा आहेस; माझी काठी आण, आह्मी त्या राक्षसाचा समाचार घेऊं.” मुलानें काठी आणिली आणि बागुलबोवाच्या कानावर एक तडाका दिला. आंतून रडणें मुरू झालें. कांहीं वेळानें खोलीच्या दरवाज्याच्या फटींत बागुलबोवाचे दोन कान दिसूं लागले. “मुला, सोडूनको, पाहतोस काय, काठी चाट्टें, ” असें बापानें प्रोत्साहन देतांच मुलानें एकसारखें मारण्याचें काम मुरू केले, तों आंतून किकाळ्या ऐकूं येऊं लागल्या. “पहा, राक्षस कसा जेरीला आला !” असें बापानें ह्मणतांच मुलाच्या अंगीं अधिक हुरूप येऊन त्यानें एकसारखा मारण्याचा सपाटा चालविला. शेवटीं किकाळ्या बंद झाल्या आणि राक्षस धपकन् खालीं पडला. तेव्हां दरवाजा उघडून उशी दाखवून बापानें मुलाला ह्मटलें “पहा, तूं बागुलबोवाला इतकें वेदम मारिलें आहेस, कीं, तो उशीचें रूप धारण करून मृत होऊन पडला आहे !” मुलाला हें सर्व खरें वाटलें, आणि त्याची सर्व भीति नाहीशी झाली. बापानें मागितलेला जिन्नस नंतर त्यानें खोलींतून स्वतः आणून दिला.

लहान मुलांची भीति घालविण्याकरितां किंवा त्यांनां ताळ्यावर आणण्याकरितां हा योग्य उपाय असेल. पण कोणीहि समजस बाप प्रौढ मुलांकरितां असा उपाय योजणार नाही. उशीला प्रहार केल्यानें बागुलबोवा नाहीसा झाला नाही. बागुलबोवा मुळींच खोलींत नव्हता. तो तेथें आहे, असें त्या मुलाच्या डोक्यांत भरलेलें होतें, असें त्याच्या

विजयी आध्यात्मिक शक्ति.

मनानें घेतलें होतें; आणि ही त्याची कल्पना बापाला काढून टाकावी लागली. प्रौढ मुलांची कल्पना निराळ्या रीतीने काढून टाकिली पाहिजे.

बायबलमध्ये जुना करार (Old Testament) आणि नवा करार (New Testament) असे दोन भाग आहेत. जुन्या करारांत पहिल्या मानव 'आदम' हा मोहाला कसा बळी पडला, निषिद्ध वृक्षाचें फळ त्यानें कसें खाल्लें, त्यायोगानें पाप व मरण या जगांत कसें आणिलें, आणि त्याचे वंशज (सर्व मानवजात) पापी, दुःखी आणि मर्त्य कसे जाले, इत्यादि कथा आहे. थोडक्यांत सांगावयाचें ह्मणजे, जुना करार, वरील गोष्टींतील खुळ्या आईप्रमाणें पापाचा आणि नरकाचा बागुलबोवा, लहान मुलांच्या-अज्ञानी लोकांच्या मनांत उत्पन्न करितो, आणि नवा करार त्या समंजस बापाप्रमाणें उशीवर प्रहार करून—बाप्तिस्म्याच्यायोगें त्या बागुलबोवाचें निरसन करूं पहातो. तुझांला पापापासून मुक्त व्हावयाचें असेल, नरकयातना चुकवावयाच्या असतील, तर तुझी येशूच्या कळपांत शिरा, बाप्तिस्मा घ्या, चर्चमध्ये दाखल व्हा, रोज प्रार्थना ह्मणा, पाद्रीनां दक्षिणा द्या, ख्रिस्तावर विश्वास ठेवा; तुझीं असें केलें ह्मणजे तुझांला मुक्ति मिळेल, तुमचें नांव प्रभूच्या जीवनबुकांत नोंदलें जाईल, असें नव्या करारांत सांगितलें आहे. 'राम' सांगतो, कीं, बाप्तिस्मा घेऊन नव्या करारांत सांगितल्याप्रमाणें सर्व विधि आचरून जर कोणाला, आपण तरलों आहों अशी खरीखुरी श्रद्धा उत्पन्न होत असेल, तर तो खरोखरीच तरतो-मुक्त होतो. उशीवर प्रहार करण्यामुळें त्या मुलाच्या मनांतील बागुलबोवाविषयीची भीति समूळ नाहीशी झाली नाही काय? त्यासारखा हा प्रकार होतो.

नास्तिकवाद्याप्रमाणें आणि अज्ञेयवाद्याप्रमाणें ख्रिश्चन लोकांच्या या श्रद्धेची ढर उडविणें 'रामा'ला पसंत नाही. जर तुमच्या श्रद्धेनें तुमच्या अंगीं मानसिक धैर्य येतें, आह्मी तरलों आहों अशी तुमची भावना दृढ होते, तर तुझी खरोखरच तरतां, मुक्त होतां; पण येथें

स्वामी रामतीर्थ.

हेहि नमूद करतो, कीं, जग आज त्या मुलाप्रमाणें शैशवावस्थेंत नाहीं, तें सध्यां युवावस्थेंत आहे. तुमच्या अनुशासनानें (जुन्या धर्मविधीनें) मार्गें लाखों लोक तरले असतील; पण आम्ही क्षुद्र क्रमिकीटक नाहीं, पापी नाहीं, तर शुद्ध, अपापविद्ध, पवित्र असे आहों,—ईश्वर आहों—परमात्मा आहों ! अशा तऱ्हेच्या वेदान्तांत मांगितलेल्या भावनेच्या अभ्यासानें पापाच्या आणि नरकाच्या वागुलवोवांचें समूळ उच्चाटन करण्याची वेळ आतां आलेली आहे. या भावनेचे श्रवण करा, मनन करा, ध्यान करा. 'आत्मा वाऽरे श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः' अनेक तऱ्हेचा द्राविडी प्राणायाम व्यर्थ कां करितां :

वेदान्त सांगतो, कीं, वरील गोष्टींतील खुब्या मुद्याप्रमाणें—अज्ञानी लोकांप्रमाणें वागूं नका; प्रौढ मुद्यांप्रमाणें किंवा समजम लोकांप्रमाणें वागा. आपण देह नाहीं, वद्ध नाहीं, तर आपण मुक्त आहों, असे तुझाला वाटेल, तर खरोखरच तुझी मुक्त होतां, जगाचें तारक होतां. सर्व विधि, सर्व संस्कार आचरल्यानंतर 'मी मुक्त झालों. मी तरलों,' अशी तुमची भावना असावी लागते, नाहीं काय ! पहा. ख्रिस्तिधर्मांत सुद्धां वेदान्त व्यापून राहिला आहे, आणि वेदान्तांत मांगितलेली अभ्यासाची रीत—साधनपद्धति किती तरी उच्छुष्ट आहे : उशीला प्रहार करित बसण्यांत आपला वेळ दवडूं नका, आणि बाह्यविधि, नामरूपें यांनां फाजील महत्त्व देऊं नका.

जेरूसलेम शहर मुसलमानांकडून घेण्याकरितां ख्रिस्ती लोकांनीं ज्या ज्या स्वान्या केल्या, त्या सर्वांनां क्रुसेड्स् (Crusades) असें नांव आहे. या धर्मयुद्धांतील एका स्वारीत, एकदां ख्रिस्ती लोकांचा चांगला पराभव झाला, त्यामुळें ते सर्व नाउमेद झाले. ख्रिस्ती सैन्यांत एक धर्मवेडा शिपाई होता. नांव मिळविण्याची संधि हीच आहे, असें जाणून त्यानें त्यावेळीं एक युक्ति योजिली. येशूख्रिस्ताच्या देहस्पर्शानें पवित्र झालेला एक भाला अमुक ठिकाणीं पुरलेला आहे, तो जर मिळाला,

विजयी आध्यात्मिक शक्ति.

तर खिस्ती लोकांनां खाचत यश येईल, असें एका देवदूतानें माझ्या स्वप्नांत येऊन सांगितलें, अशी त्यानें कंडी उठविली. हां हां ह्मणतां ती सर्व सैन्यभर पसरली. लोकांचा या दृष्टांतावर विश्वास बसला, आणि त्या पवित्र भाल्याच्या शोधार्थ ते जागोजाग शोधूं लागले. पुष्कळ ठिकाणीं खणून पाहिलें तरी त्यांनां तो भाला काहीं मिळाला नाहीं. शेवटीं ते निराश होत चालले. इतक्यांत त्या धर्मवेड्या शिपायानें एक जागा दाखविली. तेथें खणून पाहतात, तों, त्या ठिकाणीं मातीनें गंजलेला असा एक जुना भाला सांपडला. सर्व लोकांनां मोठा आनंद झाला, आणि त्यांच्या अंगीं उत्साहाचें नवीन वारें शिरलें. पुनः त्यांनीं शत्रूंवर हल्ला केला, आणि त्यांनां त्यांत यश आलें. नंतर हे लोक यूरोपांत परत आले. त्या पवित्र भाल्यामुळें यश आलें, अशी सर्वांची समजूत होती. काहीं दिवसांनीं तो धर्मवेडा शिपाई आजारी पडला आणि मरणोन्मुख झाला. त्यावेळीं त्यानें भाल्याविषयींची खरी हकीगत पाद्माजवळ कवळ केली. “भाल्याविषयींचा दृष्टांत खोटा आहे, तो भाला आपल्या पणज्याचा. युद्दाला जातेवेळीं आपण तो बरोबर नेला होता, आणि एका खळग्यांत फेंकून दिला होता; नांव मिळविण्याकरितां ही दृष्टांताची हूल आपण उठविली होती,” असें त्यानें सांगितलें. इतिहासकारांनीं हा कबुलीजबाब ऐकिला, आणि भाल्यांत काहीं गुण नसून लोकांत असलेल्या उत्साहामुळें व श्रद्धेमुळें त्यांनां जय मिळाला, असें त्यांनीं जगजाहीर केलें. त्याप्रमाणें वेदान्त जाहीर करतो, कीं, खिस्ती, मुसलमान, वैष्णव आणि जगांतील इतर धर्मांतील लोकहो! खिस्त, महंमद, बुद्ध, कृष्ण किंवा दुसरा कोणी महात्मा यांच्या नांवानें आह्मी तरलों जात आहों असें जर तुहांला वाटत असेल, तर खिस्त, बुद्ध, कृष्ण किंवा दुसऱ्या कोणाहि महात्म्यांत तसा खरा गुण—तारकशक्ति नाहीं, हें पक्कें समजा. खरी तारकशक्ति तुमच्यामध्येच—तुमच्या आत्म्यामध्येच आहे! पंथ आणि श्रद्धा यांतील भेद लक्ष्यांत ठेवा. भाल्याची गोष्ट हा एक विशिष्ट पंथ किंवा मत. पण त्या लोकांतील उत्साह,

स्वामी रामतीर्थ.

कार्यशक्ति ही त्यांची श्रद्धा. विशिष्ट पंथ—मत नव्हे, तर खरीखुरी जीवंत श्रद्धा तारक आहे.

जर या खऱ्याखऱ्या श्रद्धेमुळे, खिस्ती लोकांना युद्धांत यश आलें, तर ही जीवंत श्रद्धा तुम्ही 'माझ्या प्रिय'—तुमच्या आत्म्याकडे कां लावीत नाहीं ? असें 'राम' तुम्हांला विचारतो. खिस्त, बुद्ध, कृष्ण इत्यादि महात्म्यांवर तुम्ही तुमची जोरदार किंवा मिळमिळीत श्रद्धा कां ठेवितां ? तुमच्या अंतर्दुर्गामां असलेल्या ईश्वरावर—आत्म्यावर ती कां ठेवीत नाहीं ? आपल्या आत्म्यावर श्रद्धा ठेवणें हें किती सोपें आणि स्वाभाविक आहे ?

“तुमचा वेदान्त जर असा आहे, इतका चांगला आहे, त्याचा उगम हिंदुस्तानांत झालेला आहे, तर हिंदुस्तान इतकें खालावलेलें कां आहे ?” असा प्रश्न 'रामा'ला विचारण्यांत येतो. लोक वेदान्त आचरणांत आणीत नाहीत, हेंच त्यांच्या अवनतीचें कारण आहे. अमेरिकन लोक हिंदु लोकांपेक्षां वेदान्त अधिक आचरणांत आणितात, आणि त्यामुळे त्यांची एकसारखी भरभराट होत आहे. हिंदुस्तानची अवनति वेदान्ता-मुळे झाली असें ह्मणण्याचा जगाला हक्क नाही, हें पुढील गोष्टींवरून चांगलें सिद्ध होईल.

हिंदुस्तानांत एका खेडेगांवांतील एक मुलगा फार हुपार निघाला. तो एकसारख्या परीक्षा पास होत गेला, आणि एका मोठ्या शहरीं जाऊन कॉलेजांत अभ्यास करूं लागला. उन्हाळ्याच्या सुटींत घरीं येतांना त्यानें एक घड्याळ आपल्यावरोवर आणिलें. त्याची घरची मंडळी फार जुन्या पद्धतीची आणि भोळसर होती. त्यांनां घड्याळ ह्मणजे काय, किंवा त्याचा उपयोग काय, हें काहीं माहित नव्हतें. घरांतील मंडळीला—विशेषतः त्याच्या आजीला यानें हें काय लचांड आणिलें आहे, असें वाटूं लागलें. नवीन वस्तु घरीं कोणालाहि न आवडल्यामुळे त्यानें ती आपल्या खोलींत एकीकडे ठेवून दिली. यांत टिक् टिक् आवाज काय होतो, हें काहीं तरी भयंकर, अशुभ आहे, असें त्या झ्वातान्या

विजयी आध्यात्मिक शक्ति.

आजीला वाटू लागले. काहीं दिवसांनी त्यांच्या घरी एकदां चोर आले आणि त्यांनी बराच माल लांबविला. ह्यातारी नातवावर रागावली आणि ह्मणाली “मी सांगितले नाही का, ही घड्याळाची ब्याद आमच्या घरी नको ह्मणून ? चोर तरी किती शहाणे ! त्यांनी घड्याळाला हात लाविला नाही, दुसरा बराच माल नेला. घड्याळ बरोबर नेले तर आपल्यावर काहीं तरी अरिष्ट येईल हे त्यांना माहीत होते.” ह्यातारीच्या भाषणाचा मुलावर काहीं परिणाम झाला नाही. त्याने ते तसेच राहू दिले. पुढे काहीं दिवसांनी त्या घरांत कोणी मरण पावले. तेव्हां ह्यातारी अतिशय संतापली, व ही ब्याद घरांत ठेवू नको, असे आपल्या नातवाला बजावू लागली. त्याने तिचे काहीं ऐकिले नाही. पुढे काहीं दिवसांनी त्या घरांत दुसरा एक मृत्यु झाला, त्यावेळीं तर ह्यातारीचा संताप विकोपाला गेला ! घड्याळानेच ही अरिष्टे आपल्या कुटुंबावर आणिलीं, असे त्या ह्यातारीला वाटले. ती एके दिवशीं नकळत आपल्या नातवाच्या खोलींत गेली, आणि घड्याळावर मोठा धोंडा घालून तिने ते फोडून टाकिले ! आतां विचार करा. हिंदुस्तानांतील आजीबाईचीं अशीं कृत्ये ऐकून तुम्ही हंसाल; पण तुम्ही स्वतः देखील इतर काहीं बाबतींत आजीबाईप्रमाणे वागत आहां. लोक दोन गोष्टी पुढे मांडतात, आणि एक दुसरीचें कारण आहे असें आपले मत ठोकून देतात. विशेषतः यूरोपियन लोकांचा वेदान्ताविषयीं बराच गैरसमज झालेला आहे, आणि वेदान्त हिंदुस्तानच्या निकृष्ट स्थितीचें कारण आहे, असें ते चुकीनें ह्मणतात. यूरोप आणि अमेरिका या देशांची भरभराट ख्रिस्ताच्या व्यक्तीमुळे झालेली नाही. त्या भरभराटीचें खरें कारण वेदान्ताचें नकळत झालेले आचरण, हेच आहे. हिंदुस्तानच्या अवनतीचें कारण तेथें वेदान्त आचरणांत आणला जात नाही, हे आहे.

मानवजातीची—जगाची उन्नति करण्यास माता कशा हातभार लावितात, याविषयीं ‘राम’ आतां तुम्हांला दोन शब्द सांगणार आहे. जगांतील सर्व मोठमोठे वीर पुरुष हे तेजस्वी मातांचे पुत्र आहेत.

स्वामी रामतीर्थ.

जगाची उन्नति माता करूं शकतात. देशाची उन्नति करणें न करणें त्यांच्या हातीं आहे. मोठमोठे वीर सुमातेपासून उत्पन्न होतात. लहान-पणींच मातांनीं उच्च विचारांचें, सद्विद्येचें बाळकडु मुलांनां पाजिलें, तर ते मुलगे पुढें कृष्ण, खिस्त यांसारखे महात्मे होतील !

मातांनां आपल्या मुलांचा स्वभाव विघडून टाकितां येईल किंवा त्यांनां सुधारतां येईल. मातेचा कार्यभाग असा आहे. लढाईवर जाणाऱ्या पुत्राला एक स्पार्टन माता ह्मणाली होती, कीं, “ तरवार घेऊन अगर तरवारीवर तूं ये, तरवारीवांचून येऊं नको—मृत किंवा जीवंत ये; पण पराभूत होऊन येऊं नको !”

हिंदुस्तानांतील एका राणीनें, आपल्या नवऱ्यानें आंत येऊं नये ह्मणून शहरचे दरवाजे बंद करविले, आणि तिनें नवऱ्याला असा निरोप पाठविला, कीं, “आपण चालते व्हा. आपण माझे पति नव्हे. तुम्ही पराभूत होऊन परत आलेले आहां. मी आतां आपणाला ओळखीत नाही !”

हिंदुस्तानांत फार प्राचीनकालीं ऋतुध्वज किंवा कुवलयेश्व नांवाचा राजा होऊन गेला. त्याची मदालसा नांवाची राणी विदुषी आणि ब्रह्मनिष्ठ होती. आपल्या सर्व मुलांनीं ज्ञानी व्हावें, अशी त्या राणीची इच्छा होती, आणि तिनें त्या कामीं बरेच प्रयत्न करून यश मिळविलें. ती आपल्या मुलांनां दूध पाजवितांना वेदान्ताचें बाळकडु पाजवीत असे. तिचीं अंगाई गीतेंहि वेदान्ताच्या उपदेशांनीं भरलेलीं असत.*

तीं गीतें खालील नमुन्याचीं असतः—

निज रे निज बाळा । स्वच्छंदें । अंतरिंच्या आनंदें ॥

गद्गदकंठें तूं । रडूं नको । अश्रुबिंदु ढालूं नको ॥

*मदालसेनें आपल्या पुत्रांनां केलेला बोध ज्ञानेश्वर महाराजांनीं सहा प्रकरणां-मध्यें सविस्तर दिला आहे. जिज्ञासूंनीं हीं प्रकरणें (ज्ञानेश्वरांचा गाथा, मदालसा प्रकरण) पहावीं. तसेंच बासुदेवानंद सरस्वतीकृत श्रीदत्तमाहात्म्य ग्रंथांतील अध्याय २६ मधील मदालसेनें आपल्या पुत्रांनां केलेला बोध (ओव्या ७० ते १०७) पहावी. अशाहि शिफारस आहे.

विजयी आध्यात्मिक शक्ति.

टाकुनि भय, घेई । विश्रांति; । सुरमुनि तुजला स्तविती ॥
 धन बल तनु कांती । वर दाता । अखिल जगा चालविता ॥
 आत्मा विमल तुझा । विमलमना । चैतन्योद्गमस्थाना ॥
 विरोधकलहांचें । कारण तूं । होशी मंगलहेतु ॥
 निद्राविश्रांति । उभयांचें । जागृत गृह तूं साचें ॥
 अगाध ज्ञानाचें । तूं मूळ । क्रियावंत तूं प्रबळ ॥
 साक्षी वृत्तींचा । सुनिर्मळ । कांहीं न करिं तळमळ ॥
 परि तूं त्यागीं वा । सुमुळेसी । सत्वरि तमोगुणासी ॥
 बंधन तोचि करी । जीवासी । फिरवि लक्ष चौन्यांशीं ॥
 विश्राम्त्यैक्याचा । कोणाहि । प्रत्यय न मिळे पाहीं ॥
 स्वामी राम ह्याणे । केव्हांहि । सत्त्वशुद्धिविण कांहीं ॥

आपल्या मातेच्या बोधानें, विक्रांत, सुबाहु, शत्रुजित् इत्यादि मदालसेचे पुत्र फार ज्ञानी आणि ब्रह्मनिष्ठ झाले. प्रवृत्तिमार्गांत गढून गेलेल्या राजाला आपल्या राणीनें मुलांना दिलेलें निवृत्तीचें शिक्षण आवडलें नाहीं. ह्मणून अलर्क नांवाच्या शेवटच्या मुलाला त्यानें राणी-कडून व्यवहाराचें, प्रवृत्तिमार्गाचें शिक्षण देवविलें. राणीनें आपल्या मरणसमयीं एक पेटी (ताईत) अलर्काच्या हातांत बांधिली, आणि “ताईत जपून ठेव; कठिण प्रसंग आला असतां तो ताईत उघडून त्यांतील उपदेश वाच, त्या उपदेशाचें ध्यान कर,” असें बजावून तिनें प्राण सोडिला. राजाहि कांहीं दिवसांनीं मरण पावला, आणि त्या-नंतर अलर्कानें बरींच वर्षे राज्य केलें. त्यानें अनेक स्त्रिया वरिल्या आणि नानातऱ्हेचे उपभोग घेण्यांत तो गढून गेला. दिवसेंदिवस तो जास्त जास्तच बिघडूं लागला. त्याला ताळ्यावर आणण्यासाठीं सुबाहूनें एक युक्ति योजिली. तो अलर्कापाशीं येऊन राज्याचा हिस्ता मागूं लागला. अलर्क तो देईना. सुबाहूनें काशीराजाचें सहाय्य घेऊन अलर्काचा पराभव केला. अलर्क मोठ्या संकटांत पडला. त्याला आपल्या ~~जाति~~ शब्द आठवले. स्नान करून शुचिर्भूत होऊन त्यानें तो ताईत उघडिला,

स्वामी रामतीर्थ.

आणि त्यांत असलेला उपदेशाचा कागद वाचिला. कागदावर बाकी मुलांना केलेला उपदेश होता. त्याशिवाय त्यावर हे श्लोक होते:—

*त्याज्यः सर्वात्मना संगः । स चेत्यक्तुं न शक्यते ।

सद्भिःसह सः कर्तव्यः । संतो दुःसंगभेषजम् ॥

कामः सर्वात्मना हेया । हातुं चेच्छक्यते न सः ।

मुमुक्षांप्रति कर्तव्यः । सैव कामार्तिभेषजम् ॥

या उपदेशाचें मनन अलर्कानें केल्याबरोबर त्याला उपरति झाली. त्याची चिंता नाहीशी झाली, भीति गेली आणि त्याला मोठें समाधान वाटलें. तो आपण होऊन सुबाहूपाशीं गेला, आणि, राज्य आपलेंच आहे, स्वीकार करा, असें विनवूं लागला. अलर्कांत झालेला हा फरक पाहून सुबाहूला फार आनंद झाला, आणि त्यानें हिस्सा मागण्याचा आपला मूळ उद्देश अलर्काला सांगितला. अलर्कावरच सर्व राज्य सोंपवून तो वनांत निघून गेला. पुढें अलर्कानें फार सुखानें राज्य केलें, तो ईश्वराचा मोठा भक्त झाला व त्याला तदनंतर कसलेंहि दुःख झालें नाहीं.

पूर्ण, सनातन आनंद, अखंड शांति ही तुमची आहे—नव्हे ती तुझी आहांत. तुमचें केंद्र—आत्मतत्त्व जाणा आणि त्यांतच सदैव रहा.

*संग सोडावा सर्वथा । हें न घडे तत्त्वतां ।

तरी साधूचा संग धरितां । भवव्यथा नासेल ॥

टाकावा सर्वथा काम । हें न करवे जरी काम ।

मुमुक्षेचा करावा काम । मिळेल धाम अनायासें ॥

श्रीदत्तमाहात्म्य.

मोक्षेसचा दंड.

THE ROD OF MOSES.*

†मोक्षेसचा दंड.

कांहीं दिवसांमार्गे एकानें व्याख्यानाच्या शेवटीं 'रामा'ला असा प्रश्न केला होता, कीं, "सर्व इच्छा सोडाव्या, सर्व ऐहिक संबंध (आसक्ति) तोडून टाकावे, असें तुम्ही कां सांगतां, आणि त्यागाचा उपदेश कां करितां? जगाशीं असलेला आपला संबंध सोडावा, जगाविषयीं असलेलें प्रेम नाहीसें करावें, असें तुमचा वेदान्त सांगतो. तुमचा वेदान्त आमच्या अंतःकरणांतील मानवजातीविषयींच्या प्रेमाचा चुराडा करितो."

उत्तर—जेव्हां तुम्हांला खरें सौख्य किंवा आत्मज्ञान होतें, तेव्हां तुमचीं सर्व कर्तव्यकर्मे चांगलीं होतात, आणि तुमच्यापासून आपो-आप सर्वांचें अभीष्ट—कल्याण होऊं लागतें. स्वतःला सुख मिळालें नाहीं, असा मनुष्य जगाचें कल्याण कसें करणार! ज्याला आनंद मिळालेला आहे, तोच जगाचें हित करील. दरिद्री, उपासमार काढणारा मनुष्य दुसऱ्याची क्षुधा कशी निवारण करणार?

प्रश्न—महाराज, सुख किंवा आनंद ह्मणजे काय, हें सांगा.

उत्तर— यो वै भूमा तत्सुखं नाल्पे सुखमस्ति ।

अथ यदल्पं तन्मर्त्यं तद्दुःखम् ॥†

असें श्रुति सांगते.

*हें व्याख्यान तारिख ५ मार्च १९१३ इसवी रोजीं झालें.

†मोक्षेस हा ज्यू लोकांचा पैगंबर होय. यानें ईशान्नेनें इजिप्तमधील ज्यू लोकांनां गुलामगिरींतून सोडविलें. बायबलांत जुन्या करारांत मोक्षेसची हकीगत आहे.

‡भूमा ह्मणजे अनंत । सर्वथा न असे ज्यास अंत ।

जो ऐसा अनंत तोचि अत्यंत । सुख ह्मणावा ॥

ज्यास असे अंत । सुख नसे त्यांत । वृत्ति तितकी अंतवत ।

अत्यंत तें जें असे अतिक्रमूनि त्यातेहि ॥

श्रुति ही ह्मणे कांहीं । जें अल्प त्यांत सुख नाहीं ।

अल्पीं त्या सुख नसोनि ही । अल्प तें दुःख आणि नश्वर ॥

—वचार्थदीपिका.

स्वामी रामतीर्थ.

भूमा किंवा अनंत ह्यणजे काय, तें आह्वांला कसें समजेल, याविषयीं सविस्तर विवेचन करण्याची जरूरी नाही. 'यो वै भूमा तत्सुखं, नाल्पे सुखमस्ति' या श्रुतिवाक्याचें तुहीं नीट मनन करावें, ह्यणजे तुह्वांला योग्य कालीं सर्व कांहीं समजेल.

इंग्रजी भाषेंत 'Whole' असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ 'पूर्ण' असा आहे. पूर्ण असणें ह्यणजे सशक्त व निरोगी असणें. जोंपर्यंत तुह्मी स्वतःला औट हात लांब, एक हात रुंद अशा आकाराची आणि दीडशें पाँड वजनाची आकृति आपण आहों, आपण देह आहों, मर्यादित आहों, असें मानितां, तोंपर्यंत तुह्मी पूर्ण नाहीं, अंश आहां, सशक्त व निरोगी नाहीं. समुद्रापासून पाण्याचा एक थेंब वेगळा केला तर तो सडून जाईल. त्याप्रमाणें जो कोणी स्वतःला मर्यादित-देश-कालानें बद्ध असा समजतो, तो खरोखर अपवित्र आणि अशुद्ध होय. त्याला सुख केव्हांहि होणार नाही. जेव्हां आपण मर्यादित नाहीं, आपण हें विश्व आहों, अनंत आहों, असें तुह्वांला वाटूं लागतें, तेव्हां तुह्मी पूर्ण होतां, आणि तुमच्या आधिव्याधि पार नाहींशा होतात.

सर्व रोग बरे करण्याचें (वैद्यकीचें) आणि मोहनीविद्येचें गुह्य हेंच आहे. तुह्मी पूर्ण व्हा. तुह्मी पूर्ण आहां हेंच सत्य. सत्यांत-अनंतांत-आत्मतत्त्वांत रहा. आपण ईश्वर आहों-परमात्मा आहों-असा साक्षात्कार घ्या.

प्रश्न—हें अनंत ह्यणजे काय आहे ?

उत्तर—मर्यादा किंवा परिमिति तीन प्रकारची असते. १ दिक्-मर्यादा, २ कालमर्यादा, ३ कार्यकारणभाव-मर्यादा. पूर्ण होणें ह्यणजे दिक्, काल, कार्यकारणभाव यांच्यापलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा साक्षात्कार घेणें होय. जेव्हां एकादा, दुसरें कांहीं पाहत नाहीं, दुसरें कांहीं ऐकत नाहीं, दुसरें कांहीं समजत नाहीं, एक आत्मतत्त्वच जिकडे तिकडे भरलेलें आहे असें पाहतो, तेव्हां तो पूर्ण किंवा अनंत असतो.

मोक्षेसचा दंड.

कारण, जेव्हां तुझाला दुसऱ्याचें भान आहे, तोंपर्यंत तुम्ही मर्यादित आणि सान्त आहां. हरवलेल्या किंवा दृष्टीआड झालेल्या वस्तु पाहण्याची शक्ति-सूक्ष्मदृष्टि जरी तुम्हीं मिळविली, भूतपिशाचांनां पाहण्याचें आणि त्यांच्याशीं बोलण्याचें सामर्थ्य जरी तुम्हीं मिळविलें, तरी तुम्ही सान्तच आहां; तुम्ही मार्गावर आहां, अद्याप पूर्ण ध्येयापर्यंत गेलां नाहीं. ध्येय ह्मणजे अनंताशिवाय दुसऱ्या कशाचीहि जाणीव (भान) नसणें. अनंत अमर आहे आणि सान्त मर्त्य आहे.

प्रश्न—महाराज, अनंत कोठें असतें ? कोणत्या भूमिकेवर ?

उत्तर.—तें, वैभवांत-नव्हे आपल्याच वैभवांत असतें. याचा अर्थ असा, कीं, ' अनंत ' दिक्कालातीत आहे. तरमग, तुम्ही त्याला दिक्कालांनीं कसें मर्यादित कराल ? अनंत कोठें राहतें, असा प्रश्न करणें ह्मणजे ' समुद्राच्या लाटांचा अर्धा औंस आणा ' असें ह्मणण्यासारखें आहे. समुद्राच्या लाटा, पौंड, औंस यांनीं मोजल्या जात नाहींत. त्याप्रमाणें अनंत हें कसें, केव्हां आणि कां, यांनीं मापिलें जात नाहीं. तसें तें मापितां आलें तर तें अनंतच नव्हे.

' रामा'ला असा प्रश्न विचारण्यांत आला होता, कीं, कामना व आसक्ति टाकून द्या, ह्मणजे आमच्या अंतःकरणांतील मानवजाती-विषयींचें प्रेम नाहीसें करून द्वेष वाढवा, असेंच वेदान्ताचें ह्मणणें आहे, नाहीं काय ? वेदान्त तसें कांहीं सांगत नाहीं. प्रेमपाश-माहे (Love) आणि आसक्ति सोडा, असें तो सांगतो; पण तुम्ही ह्मणतां, कीं, प्रेम ह्मणजे देव, आणि आम्हीं प्रेमपाश सोडिले ह्मणजे देवाला टाकून दिल्यासारखें होईल. या देशांत प्रेम (Love) ह्मणजे विषयलालसा, मूढपणा असें लोक समजतात. हिंदुस्तानांत मूढ विषय-वासनेला निराळेंच नांव आहे.

येथें लोक असें ह्मणतात, कीं, "अहो, तो प्रेमपाशांत आहे— O, he is in love." पण वास्तविक पाहतां, त्याचा हा विकार खरें प्रेम नसून दुसरीच कांहीं तरी अपवित्र-अघोरी वस्तु आहे. दुसऱ्या

स्वामी रामतीर्थ.

कोणत्याहि गोष्टीपेक्षां 'राम' सत्याला अधिक मान देतो. अशा प्रकारची दैहिक आसक्ति तुहांला, तसेंच तुमच्या प्रिय व्यक्तीला मर्यादित करून तुहां उभयतांची अवनति करिते. अशी आमक्ति किंवा मूढ विषयलालसा टाकून घावी, असें वेदान्त सांगतो. खरें प्रेम टाकून या असें तो केव्हांहि सांगत नाही. खरें प्रेम तुहीं टाकून देऊ नये.

मुलाचें उदाहरण पहा. मूल प्रियकर्तृ-प्रेमी (Lover) असतें काय ? छे, छे. मूल प्रियकर नसतें. पण तें मूर्तिमंत प्रेमच असतें. ह्मणून वेदान्त सांगतो, कीं, प्रियकर होऊं नका, तर मूर्तिमंत प्रेम व्हा. मूल इतकें मोहक व चित्तार्थक कां असतें ? तें प्रियकर नसून मूर्तिमंत प्रेम असतें ह्मणून. मुलाला आसक्ति, स्वार्थ, कामना नसते. तें मूर्तिमंत प्रेम असतें. त्यासारखें तुही मूर्तिमंत प्रेम व्हा, ह्मणजे तुही मोहक आणि पूर्ण होतां, असें वेदान्त सांगतो.

स्वतः निरोगी व्हावें, दुसऱ्याचे रोग बरे करावे, असें लोक बोलत असतात. पण तुम्हांला संकुचित आणि मर्यादित करणारे विचार व पद्धति यांनां प्रथम दूर सारा. इच्छा, कामना ह्मणजे आसक्तिच होय. ही टाकून घ्या, ह्मणजे तुही मूर्तिमंत पावित्र्य बनतां. तुही पवित्र झालां ह्मणजे तुमचा देह, तुमची बुद्धि, हीं पूर्ण निरोगी, सशक्त, पूर्ण राहतील. पावित्र्य ह्मणजे वेदान्तांत उपदेशिलेला त्याग होय.

हें पावित्र्य मिळवा. मूल पवित्र नसतें काय ? तें प्रत्येक वस्तूविषयीं अनासक्त असतें. पहा, हें मूल किंवा आमचा चिमुकला जुलमी राजा बलिष्ठांच्या खांद्यावर आरूढ होतो; आणि सन्मान्यांच्या डोईचेहि केंस उपटतो. मूल किती तरी मोहक आणि सुंदर असतें ! याचें कारण काय ? तर पावित्र्य. हें पावित्र्य मिळवा ह्मणजे तुही प्रेम—मूर्तिमंत प्रेम होतां. आणि तुमच्या हातून जगाचें, मानवजातीचें कल्याण आपोआप होऊं लागतें. आम्हीं स्वतः चांगलें ज्ञानाशिवाय दुसऱ्याचें चांगलें ज्ञानाला करितां यावयाचें नाही. स्वतः प्रकाशमय आणि तेजःपुंज ज्ञानाशिवाय इतरांनां प्रकाश (ज्ञान) देतां येणार नाही.

मोक्षेसचा दंड.

सर्पाचे नेत्र फार सुंदर आणि मोहक असतात, आणि त्यामुळे लहानसहान पक्षी त्याच्या तोंडांत उड्या घेतात. सर्पाच्या नेत्रांच्या मोहनीचे मर्म काय आहे ? तर ते अनासक्त असतात; ते कशाशी बिलगून राहत नाहीत. 'सर्पाप्रमाणे शहाणे व्हा*' अशी ह्मण आहे.

मोहिनीविद्येचे, सामर्थ्याचे आणि आरोग्याचे गुह्य हेच आहे. सर्प आपली पोरे स्वतःच खाऊन टाकितो, तो शहाणा कसा ? असा आक्षेप कोणी घेतील. सर्पाला शेंकडों पोरे होतात. हीं सर्व जीवंत राहिलीं तर इतर प्राण्यांना जगांत राहणें फार कठिण जाईल. जगाच्या परित्राणाविषयी निसर्गाची तशी योजना आहे, ह्मणून सर्प आपली पोरे खाऊन चट्ट करितो. पण हें लक्ष्यांत ठेवा, कीं, सर्पाला आसक्ति नसते. तो आपली कात टाकून देतो. 'राम' तुझाला सांगतो, कीं, जर तुम्ही सर्पाप्रमाणे आपला देह (देहात्मभावना) मनानें टाकून घाल, मी देह नाही, आणि इंद्रिये, अहंकार यांच्याशी मला कांहीं कर्तव्य नाही असें मानून, आपण आत्मा, विश्व-ईश्वर आहों, असा साक्षात्कार घ्याल, तर तुम्ही पूर्ण पवित्र, पूर्ण मोहक आणि अनंत व्हाल. तुम्ही प्रेममय व्हाल आणि तुमच्यांतून आपोआप मंगल वाहू लागेल.

'तुम्ही प्रेमपाशांत आहां,' (You are in love) ह्मणजे तुम्ही कोणत्या मनोविकारानें प्रेरित झालां आहां, हें तुम्ही नीट पाहिलें काय ? खरें पुसाल, तर यांत-तुमच्या प्रेमपाशांत प्रेमाचा लेश नसून, आसक्ति किंवा द्वेष भरलेला आहे. एका वस्तूवर आसक्ति जडली ह्मणजे इतर सर्व वस्तूविषयी द्वेष वाटूं लागतो. मूल एकदोन महिन्यांचें असतें तेव्हां त्याला हवें त्यानें व्यावें, गोंजारावें, कुरवाळावें. मूल मूर्तिमंत प्रेम असतें, आणि सर्व त्याला एकसारखेच वाटतात. पण तें मूल वाढून त्याचा तरुण मनुष्य झाला, ह्मणजे काय प्रकार घडतो ? त्याला आईबाप, बंधुमगिनी, आसइष्ट नकोशीं वाटूं लागतात. एका आपल्या प्रियेशिवाय दुसऱ्या कशांतहि त्याला सुख वाटत नाही. एका प्रियेवरच त्याचें प्रेम (आसक्ति)

*Be wise as the serpent.

स्वामी रामतीर्थ.

असतें. इतर सर्वांचा—जगाचा त्याला तिटकारा किंवा द्वेष वाटतो. आसक्ति ह्यणजे जगापासून—सर्वांपासून स्वतःला विभक्त किंवा अलग करून घेणें—सडून जाणें होय. अशा प्रकारें तुझी आपला घात करून घेऊं नका, असें वेदान्त तुझाला सांगतो.

तरुणाप्रमाणें आसक्त होऊं नका व सर्वांचा द्वेष-तिटकारा करूं नका. लहान अर्भकाप्रमाणें मूर्तिमंत प्रेम व्हा, ह्यणजे तुझी विश्वाशीं एक व्हाल आणि मानवजातीचें कल्याण करा.

जगाचे कल्याणकर्ते महात्मे जे होऊन गेले, ते पूर्ण पवित्र आणि अनासक्त होते, हें तुझाला माहीत नाही काय ? ग्निमानें लग्न केले काय ? नाही. इतर साधुसंतांनीं आणि महात्म्यांनीं केले काय ? नाही. 'रामा'च्या विधानाचा रोंख लग्नाविरुद्ध नाही ! आमचें मन ईश्वराशीं संलग्न असावें, विश्वाशीं एक व्हावें, असें 'रामा'चें सांगणें आहे. कांहीं साधुसंतांनीं लग्न केलीं होती, ते कुटुंबांत राहत होते, आणि त्यांनां मुलेंबाळें होती; पण त्यांनीं आपलीं मनें पूर्ण अनासक्त आणि पवित्र ठेविलीं होती. आमचे देह जेथें असतात तेथें आढी राहत नाही; तर जेथें आमचीं मनें असतात तेथें आमचें खरें वास्तव्य असतें. या तत्त्वाप्रमाणें बहुतेक साधुसंत कुटुंबांत राहत असले, तरी ते सदैव सत्यांत—प्रकाशांत—आत्मध्यानांत राहत असत. याकरितां आसक्ति क्रमाक्रमानें पूर्ण नाहीशी करा, निरिच्छ व्हा, मूर्तिमंत प्रेम व्हा आणि अखिल मानवजातीचें कल्याण करा, असें वेदान्त तुझाला सांगतो.

अमेरिकेंत हल्लीं प्रसिद्ध होणाऱ्या वाङ्मयांत, मोहनीविद्या, वशीकरण-विद्या, सूक्ष्मदृष्टि इत्यादि विषयांचा बराच खल केलेला असतो; आणि देह व मन निरोगी व सशक्त कसें ठेवावें, रोग बरे कसे करावे, याविषयीं पुष्कळ सांगितलेले असतें. यांपैकीं कांहीं पद्धति चांगल्या आहेत, त्यांचा हेतु स्तुत्य आहे, हें सर्व खरें; पण, कांहीं थोडे अपवाद घेरीज करून इतर सर्व लेखक स्वार्थानें, अहंकारानें, दिमाखानें, स्तुति-

मोक्षेसचा दंड.

प्रियतेनें, सर्व-हक्क-स्वाधीनतेनें, सत्याच्या विरुद्ध असलेल्या तत्त्वानें प्रेरित झालेले दिसतात. हे लोक आपल्या हातून होईल तितकें लोक-कल्याण करण्याचे प्रयत्न करीत आहेत, आणि त्यांचें कार्य मोठें व उदात्त आहे, हेंहि खरें आहे; पण जर तुझाला खरें सामर्थ्यवान् आणि यशस्वी झालें पाहिजे, तर सत्य विरोधाभासात्मक, विपरीत वाटणारें आहे, हें तुझीं जाणिलें पाहिजे. कोणतीहि गोष्ट मिळविण्याचा उपाय झटला, झणजे आपण त्याच्या विरुद्ध होणें हा आहे. याशिवाय दुसरा इलाज नाही. 'राम' हें पूर्ण सत्य आपल्यापुढें मांडीत आहे. त्याची तुझीं अनुभवानें कसोटी पहावी. हवेंतर दुसऱ्या मार्गाचें प्रथम अवलंबन करावें, आणि शेवटीं सवडीनुसार 'रामा'च्या विधानाची प्रतीति पहावी.

दान करणें, त्याग हेंच कोणतीहि वस्तु मिळविण्याचा मार्ग आहे. जीवित मिळवावयाचें असल्यास—जीविताचें साफल्य करून घ्यावयाचें असल्यास, त्यावर पाणी सोडावें लागतें. पुष्कळ लोक या सत्यावर आक्षेप घेतात, असें 'रामा'च्या नजरेला आलें आहे.

तुझाला यश हवें असेल, तर तुझीं लोहचुंबक—लोहचुंबकाप्रमाणें आकर्षक—झालें पाहिजे. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण चोहोंबाजूनीं खेंचले जातात, हें आपण पाहतोच. इच्छा किंवा कामना लोहचुंबकाप्रमाणें आहे. विजयी मनुष्य लोहचुंबकाप्रमाणें असतो. कोणालाहि स्वतःला लोहचुंबक—आकर्षक बनवितां येईल. याला उपाय किंवा पद्धत कोणती ?

कोणतीहि एकादी वस्तु घ्या. त्यामध्ये दोन तत्त्वे असतात. (१) धनतत्त्व किंवा धनविद्युत्; (२) ऋणतत्त्व किंवा ऋणविद्युत्. लोहचुंबकांत हीं तत्त्वे व्यवस्थित रीतीनें संचय पावलेलीं असतात. झणजे धनविद्युत् एका बाजूला असते, आणि ऋणविद्युत् त्याच्या समोरच्या बाजूला असते. यामुळें लोहचुंबकांत आकर्षणशक्ति असते. इतर पदार्थांत हीं तत्त्वे अशा व्यवस्थित रीतीनें नसतात, आणि त्यामुळें त्या पदार्थांत आकर्षण-शक्ति नसते. बायबलांत अशी एक कथा आहे,* कीं, मोक्षेसनें आपल्या

*एकस्रोतसचा १४ वा अध्याय पहा.

स्वामी रामतीर्थ.

हातांतील दंडानें तांबड्या समुद्राला स्पर्श केला, आणि त्यानें तो समुद्र दुभागला. लोहचुंबकांतहि धनविद्युत् व ऋणविद्युत् अशीं दोन तत्त्वे दुभागलेलीं-विभक्त केलेलीं असतात. तुह्यांलाहि लोहचुंबक-आकर्षक व्हावयाचें असेल, तर तुमच्यामधील दोन्हीं तत्त्वे पृथक् पृथक् केलीं पाहिजेत. त्यागाचा उपदेश करणारा वेदान्त हा मोक्षेसच्या दंडाप्रमाणें आहे. तो तुमच्यामधील धान्य व भूस (कोंडा), उच्चतत्त्व व निऋष्टतत्त्व, ईश्वरीतत्त्व व पशुवृत्ति यांनां वेगवेगळे करितो. तुमच्यामध्येहि उच्च नीच, किंवा अनन्त सान्त, अशीं दोन तत्त्वे आहेत. नीचतत्त्व-पशुवृत्ति-अहंकार हा इच्छा करितो, कामना बाळगितो. उच्चतत्त्व किंवा अनन्ततत्त्व हे इच्छा, कामना यांपासून अल्प अमून पूर्ण आहे. हीं दोन्ही कशीं बशीं मिसळूं नका, आणि आपण कोणी क्षुद्र लहानसा प्राणी आहों असें मानूं नका, असा वेदान्त तुह्यांला उपदेश करितो.

सीझरच्या वस्तु सीझरला द्याव्या, आणि ईश्वराच्या वस्तु ईश्वराला द्याव्या. इच्छा, कामना व अहंकार यांची योग्य किंमत करावी, आणि त्यांत कांहीं तथ्य नाही असें अनुभवावें. आपण देवाचा देव, ईश्वराचा ईश्वर, अनन्त आहों, असें जाणा. आत्म्याला-अनन्ताला-पूर्णांला इच्छा, कामना कशा असणार ! प्रत्येक वस्तु, प्रत्येक गोष्ट तुमच्यामध्ये आहे; नव्हे, संपत्ति, वैभव, सर्व कांहीं तुह्मीच आहां, याचा अनुभव घ्या. प्रणवोच्चारण करून याचा अभ्यास करूं लागा, ह्मणजे तुह्यांला प्रत्यय येईल. आपण देह आहों अशी तह्मी भावना केली आहे, आणि तुह्मी देहच बनलां आहां. ईश्वराचें ध्यान करा, आत्मध्यानांत सदैव रहा, ह्मणजे इच्छेला-कामनेला वावच मिळणार नाही. अशा रीतीनें तुह्मी वागूं लागलां, ह्मणजे तुमच्यामधील दोन्ही तत्त्वे पृथक् पृथक् होतील, आणि तुह्मी लोहचुंबकाप्रमाणें आकर्षक व्हाल.

‘राम’ आतां कांहीं महत्त्वाचा विषय सांगणार आहे. अमुक एक वस्तुयाला विलक्षण आकर्षणशक्ति आहे, असें कांहींजण ह्मणतात.

मोक्षसचा दंड.

पण वक्त्याची एकच शक्ति आह्मांला हवी असते, असें नाही. विचार, संपत्ति, सौंदर्य इत्यादि गोष्टी आकर्षण करून घेण्याची शक्ति आह्मां-पैकीं कित्येकांनां हवी असते. पण त्या सर्व शक्तीचें गुह्य किंवा मर्म त्याग हेंच आहे. त्यागाशिवाय दुसरें कांहीं नाही !

वरील उपदेश ध्यानांत ठेवा आणि त्याप्रमाणें वागूं लागा, ह्यणजे तुह्मी लोहचुंबक-आकर्षक होतां. स्वतःच्या अनुभवानें 'राम' तुह्मांला हें सांगत आहे, त्याची प्रचीति ध्या. विचारांचें—सर्व तऱ्हेच्या ज्ञानांचें आकर्षक व्हावें, असें जर तुह्मांला वाटत असेल, तर 'हे परमेश्वरा ! मला प्रकाश दे, तूं प्रकाशमय आहेस, मला प्रकाश-ज्ञान दे' अशी प्रार्थना करून भागेल काय ? छे, कधींहि नाही ! जसे तुमचे विचार असतात तसे तुह्मी होतां. 'यो यच्छुद्धः स एव सः' 'मला प्रकाश मिळूं दे' अशी जर नेहमीं तुमची भावना असली, तर काय परिणाम होईल ? प्रकाश किंवा ज्ञान नेहमीं तुमच्यापासून दूर राहील. प्रकाशाची याचना, किंवा मागणी नेहमीं करीत गेलां, तर प्रकाश केव्हांहि तुह्मांला मिळणार नाही.

श्रीमंत कुलांत जन्मलेला एकादा इसम असतो. त्याचा जन्मसिद्ध किंवा वारसाचा हक्क एक कोटि रुपयांचा असतो. पण, तो हक्क त्याला केव्हां मिळतो ? त्याला बरींच वर्षे वाट पहावी लागते. वारसाहक्क मिळावा ह्यणून तो आपल्या मातापितरांच्या मरणाची वाट पहात असतो. याप्रमाणेंच आमच्या प्रार्थनेची गत होते. आह्मी प्रार्थना करतो, कीं, "हे परमेश्वरा ! मी तुझा भक्त आहे, शिष्य आहे, हक्कानें मला अमुक मिळावें, तमुक मिळावें." आमची प्रार्थित वस्तु मिळण्यासाठीं आह्मांला परमेश्वर मरेंतोपर्यंत वाट पाहिली पाहिजे ! परमेश्वर केव्हांच मरत नाही, आणि इच्छित वस्तु आह्मांला केव्हांहि मिळत नाही. प्रकाश—ज्ञान मिळविण्याचा हा मार्ग नव्हे. भिक्षादेहीनें किंवा याचनेनें कोणाला कांहींहि मिळालेलें नाही !

हें विधान तुह्मांला फार आश्चर्यकारक वाटेल, पण तें तत्त्वज्ञानानें सिद्ध केलेलें आहे. खरें सामर्थ्य किंवा खरा मगदूर ह्यणजे प्रकाशाच्या

स्वामी रामतीर्थ.

(ज्ञानाच्या) इच्छेचासुद्धां त्याग होय. जोंपर्यंत तुझी प्रकाशाची इच्छा करितां, तोंपर्यंत प्रकाश तुमच्या हातीं लागत नाही. माझ्यापाशीं ये, अशी मी प्रकाशाची याचना करावी काय ? याचनेनें आर्ह्यी प्रकाशाला दूर पळवितों—प्रकाशाचे मार्ग बंद करून सोडतो.

‘राम’ आतां एक गमतीची गोष्ट सांगणार आहे. कोणीं एकांनें आपल्या प्रियेचें मन वश करण्याकरितां एका फकिराजवळ मंत्र मागितला. त्या महात्म्यानें एक दिव्य मंत्र दिले. व त्याची फलप्राप्ति होण्याला त्यानें एक अट सांगितली. ती ही. कीं. “सांगितलेल्या मुदतीपर्यंत तो मंत्र ह्यणत असतां माकडाची कल्पना डोक्यांत येतां कामा नये !” तो गरीब बिचारा दुसऱ्या दिवशीं फकिराकडे कुकुरात येऊन ह्याणाला “महाराज, मला जर तुझीं मुद्दाम वजाविले नमते, तर माकडाची कल्पना माझ्या डोक्यांत आली दग्वील नमती ! पण आतां ही कल्पना मला, माकडाच्या पकडीप्रमाणे चिकटून राहिली आहे. आणि ती कांहीं केल्या जात नाही !” याप्रमाणेच अज्ञान आणि दौर्बल्य यांना नाहीसें करून टाकण्याच्या प्रयत्नांनीच आर्ह्यी त्यांना धड करून ठेवितों.

याकरितां प्रकाशाविषयी इच्छा किंवा हांव धरूं नका. ती सोडून द्या, आणि नंतर तुहाला किती आनंद होईल तो पहा. सत्याचा अनुभव घ्या. प्रकाश मिळो न मिळो, मला त्याची काय पर्वा ? मी विश्वाचा सूर्य, विश्वाचा प्रकाश आहे, अशी भावना धरा, असा प्रत्यय घ्या. असें तुझीं केलें, ह्यणजे तुझी प्रियकर नव्हे, मूर्तिमंत प्रेमच होतां. नंतर तुझी प्रकाशाची इच्छा करित नाही. कारण तुझी प्रकाशच आहां, प्रकाश—ज्ञान क्षुद्र अहंकाराला कोठून मिळणार ? देह, मन किंवा अहंकार मी नाही, मी प्रकाश आहे, अशी भावना नेहमीं बाळगा, याचा प्रत्यय घ्या, ह्यणजे तुझी निरिच्छ आणि पूर्ण होतां. ‘तुहाला इच्छा किंवा कामना नाहीत, तुझी निरिच्छ आहां, तुझी मधु आहां’ अशा अर्थाची एक सुंदर कविता हिंदी भाषेत आहे.

मोक्षेसचा दंड.

याविषयीं आतां 'राम' स्वतःचा अनुभव तुहांला सांगतो. एकाद्या कठिण प्रश्नावर किंवा विषयावर जेव्हां जेव्हां 'रामा'ने विचार करावा, तेव्हां कितीहि प्रयत्न केले तरी त्याला यश येऊं नये, असें पुष्कळदां झालेलें आहे. शेवटीं कंटाळा येऊन 'रामा'ने त्याविषयीं विचार करणें सोडून द्यावें; आणि आपल्याशीं ह्मणावें "आतां जाऊंदे, मला त्याच्याशीं काय करावयाचें ? विषय सुटो अगर न सुटो, मला त्याची कांहीं क्षिति नाही ! " असें ह्मणतांच "अरे, प्रकाशाची-ज्ञानाची इच्छा किंवा हांव काय काळगतां ? तिला टाकून देऊन निरिच्छ हो ! " अशीहि एक कल्पना डोक्यांत येत असे, आणि नंतर प्रकाश आपोआप पडून प्रश्नाचा उलगडा होत असे.

पंजाब विश्वविद्यालयांतील वरच्या वर्गांत अभ्यास करीत असतांना प्रोफेसरांची, किंवा सोडविलेल्या प्रश्नांच्या पुस्तकांची मदत घेऊन कोण-तीहि गोष्ट करावयाची नाही, असा 'रामा'ने पण केला. याप्रमाणें अभ्यास करीत असतानां कांहीं प्रश्न 'रामा'ला सहज सुटत असत, आणि पुष्कळ प्रश्न त्याला त्रास देत. संव्याकाळचे पांच वाजल्यापासून पहाटे पांच वाजेपर्यंत खटपट केली, तरी कांहीं प्रश्न सुटूं नयेत ! शेवटीं कंटाळून त्याची स्वच्छ हवा घेण्याकरितां 'राम' गच्चीवर जात असे. त्यावेळीं, प्रश्न तर अद्याप सुटले नाहीत, यास्तव गळ्यावर सुरी ठेवावी, असा विचार 'रामा'च्या मनांत येई. याप्रमाणें देहाविषयीं उदास झाल्यावर, कठिण प्रश्न आपोआप सुटत असत. एवंच, जेव्हां आह्मी स्वतःला विचाराचा लोहचुंबक-केंद्र बनवितों, तेव्हांच आह्मी विचाराच्या पलीकडे जातो, विचारातीत होतो. आतांसुद्धां 'राम' अशाच रीतीनें वागतो. मी हें करीत आहे, तें करीत आहे, अशी कल्पना तो बाळगीत नाही. मला कांहीं लिहावयाचें नाही, मला तें घेऊन काय करावयाचें आहे, असें तो ह्मणतो. मी प्रकाश आहे, मी माझ्या वैभवांत असतो, हेंच खरें यश आणि आनंद, इतर सर्व कांहीं भ्रम आहे. ऐहिक ऐश्वर्य प्राप्त झालें, तर मी त्याकडे दुकूनहि पाहणार नाही. माझे

स्वामी रामतीर्थ.

सर्वस्व, माझा आनंद हणजे परमेश्वर आहे. अशा रीतीने आत्मज्ञान, आत्मकृपा मिळवा, हणजे इतर सर्व कांहीं आपोआप तुमच्यामार्गे धांबत येईल. 'मला हें किंवा तें घेऊन काय करावयाचें आहे? माझ्यावर कोण-तीहि जबाबदारी नाही, किंवा मला कसलीहि भीति नाही. मी कोणाचा कांहीं जबाबदार नाही, मी कोणाचें कांहीं देणें नाही, मी पूर्ण आहे. मी प्रकाश आहे,' असे विचार नेहमीं मनांत बाळगा.

जग तुहाला काय सुख देणार आहे? सर्व सुख, सर्व आनंद तुहाला तुमच्यामधूनच मिळतो. तुमचा आत्मा आनंदघन आहे. त्याचाच नेहमीं उपभोग घ्या. इतर वस्तूंचा उपभोग घेऊं नये. असें झाले, हणजे उत्तम कल्पना, उदात्त विचार आहाला शोधीत येतात, आणि आमच्या मनांत भरून जातात. कायदा किंवा नियम असा आहे. विचारांचें—ज्ञानाचें लोहचुंबक—केंद्र व्हावें, असें तुमच्या मनांत असेल, तर तुहाला प्रकाशाची—ज्ञानाची इच्छा सोडून दिली पाहिजे. ही अकरणरूप (Negative) बाजू झाली. नंतर मी प्रकाश आहे, मी ज्ञान आहे, मी माझ्या वैभवांत असतो, असें वाटलें पाहिजे, व याला करणरूप (Positive) बाजू हणतात.

तुहाला मित्रमंडळी किंवा संपत्ति हवी आहे, असें समजा. तर प्रथम तुझी ती इच्छा किंवा कामना सोडून द्यावी. ही अकरणरूप बाजूची तयारी झाल्यावर नंतर करणरूप बाजूच्या कार्याला लागवें. मी ईश्वर आहे, मी सच्चिदानंद आहे, मी विश्वाचा स्वामी आहे, अशी भावना मनांत बाळगावी. नंतर मित्र किंवा संपत्ति प्राप्त झाल्यास मी 'सर्व खल्विदं ब्रम्ह' या न्यायानें त्या वस्तूंतहि परमात्म्याला पाहीन आणि त्याचाच साक्षात्कार घेईन, असा निश्चय करावा. असें झाले हणजे दुसऱ्याच्या दृष्टीनें तुझी यशस्वी होतां, पण स्वतःच्या दृष्टीनें त्याहून फार श्रेष्ठ होतां.

सूर्याच्या उष्णतेनें एकाद्या स्थळांतील हवा उष्ण व हलकी होऊन वर जाते आणि त्यामुळे तेथें पोकळी उत्पन्न होते. मग काय होतें ?

मोक्षसचा दंड.

बाहेरची हवा आंत शिरून पोकळी भरून काढिते. त्याप्रमाणें तुम्ही कामनातीत ज्ञां, देहभावना, अहंकार यांचा तुम्हीं त्याग केला, आत्म-तत्त्वांत लीन ज्ञां, ह्यणजेसुद्धां पोकळी उत्पन्न होते, व अशा समयीं प्रत्येक पथाला तुमच्याकडे धांव घेणें भाग पडतें.

कित्येक शास्त्रज्ञांच्या मते, लोहचुंबकाचें स्वरूप पोकळी (Vacuum) हेंच आहे. तुम्ही क्षुद्र व स्वार्थी कामनांनीं गच्च भरून गेलां आहां. त्या कामना सोडून देऊन जेव्हां तुम्ही निरिच्छ व्हाल, तेव्हांच लोह चुंबक-आकर्षक व्हाल. ह्यणजे, पोकळी उत्पन्न होईल आणि सर्व पदार्थ तुमच्याकडे आकर्षिले जातील.

प्रश्न—रोग बरे करण्याला, जड वस्तूचा—जगताचा निषेध करणें जरूर आहे काय ?

उत्तर—रोग बरे करावयाचे असतील, तर प्रथम आपण पूर्ण आहों असें तुम्हांला वाटलें पाहिजे, आणि सर्वत्र ईश्वर दिसला पाहिजे. आपण ईश्वर आहों असें माना, ह्यणजे रोग नाहीसा होईल. आरोग्य, शक्ति, विचार, सर्व कांहीं, तुम्ही त्यांच्याहून श्रेष्ठ ज्ञां ह्यणजे तुमच्याकडे धांवत येईल. देवाचें दर्शन घेण्याची किंवा त्याच्याशीं बोलण्याची इच्छा बाळगूं नका. कारण तुम्ही स्वतः देव आहां. तुम्हीं देवाला पहावें असें मनांत आणिलें, ह्यणजे तुम्ही देवाला तुमच्याबाहेर, दूर ठेवितां. *

मानवजातीचें कल्याण करावें अशी तुमची इच्छा आहे काय ? पण तुमच्या मदतीची अपेक्षा करण्याइतकें अर्किचन जगानें कां व्हावें ? न्यूटननें सर्व कामना सोडून दिल्या आणि आपल्यासमोर असलेल्य; विषयांत—गणितांत तो मग्न झाला. याचा परिणाम असा झाला, कीं, तो जगाचा कल्याणकर्ता झाला. मानवजातीवर उपकार करावा किंवा

*इमरसन ह्यणतो “ईश्वर माझ्या आंत आहे असें दर्शविणारी गोष्ट मला शक्ति देते; ईश्वर माझ्याबाहेर आहे असें दर्शविणारी गोष्ट मला चामचीक किंवा अवाळू यांसारखें कुचकामाचें करून सोडिते.”

स्वामी रामतीर्थ.

जगला आपल्या ऋणांत ठेवावें, अशा विचारानें गणिताचे कूटप्रश्न सोडविण्यास तो बसला नाही. न्यूटननें आपलें स्वतःचें कर्तव्य योग्य रीतीनें केलें. कर्तव्याचरणापासून त्याला आनंद झाला आणि जगाचें कल्याण झालें.

लोकांनीं तुमची स्तुति केली नाही, तुमचें नांव झालें नाही, तरी कांहीं काळजी करूं नका. लोकांच्या दृष्टीनें यश मिळणें किंवा नांव होणें ह्मणजे एक भ्रमच आहे. आपण विश्वाशी—परमात्म्याशीं, यशाशीं एक झालों आहों असें तुझाला वाटलें, कीं, तुम्ही तात्काळ विजयी झालांच ह्मणून समजा.

मग जडवस्तूचा—जगाचा निषेध केला पाहिजे ? खचित ! आपण ईश्वर आहों, ब्रह्म आहों, असें तुझाला वाटलें ह्मणजे जग गेलेंच. जग मिथ्या आणि ब्रह्म सत्य* आहे, असें माना.

या दोन क्रिया नाहीत, एकच आहेत. तसेंच तुमचा आत्मा विश्वाचा आत्मा आहे; सूर्य, चंद्र, तारे, वृक्ष इत्यादिकांचा नियंता आहे, असें तुझाला वाटलें पाहिजे. असें वाटल्यावर याहिपलीकडे चला, आणि तुझाला 'रामा'प्रमाणें असें वाट्या, कीं, सूर्य हा मेघ, धुकें उत्पन्न करतो. पृथ्वी, पाणी यांपासून मेघ, धुकीं हीं उत्पन्न होतात, असें लोक चुकीनें समजतात. पण हीं सर्व खरोखर सूर्यामुळें उत्पन्न

*अपूर्व, अनपरं, अनंतरं, अबाह्यं, अस्थूलं, अनणु, अदीर्घं, अन्ह्रस्वं,
—बृहदारण्यक.

असें ब्रह्माचें वर्णन असून जगत् मिथ्या असल्याबद्दल योगवासिष्ठांत खालील-प्रमाणें उद्देश आहे:—

यदिद् दृश्यते किञ्चित्त्वास्ति किमपि स्फुटम् ।

यथा गंधर्व नगरं यथा वारि मरुत्स्थले ॥

जें जें ह्मणून दृश्य आहे, तें तें सर्व मिथ्या आहे. आकाशांत गंधर्वनगरीचा किंवा मारषाडदेशांत पाण्याचा—मृगजलाचा जसा भास होतो, त्याप्रमाणेंच जगाचा आभास—मिथ्या आहे.

मोक्षसचा दंड.

होतात. सूर्य यांना उत्पन्न करून जेव्हां तो त्यांच्याकडे जोराने पाहतो, तेव्हां तीं नाहीशी होतात. प्रखर सूर्याप्रमाणे आपण विश्वाचा नियंता आहो, आणि आपण मेघ, धुकें या रूपाने असणाऱ्या अज्ञानाला दूर घालवीत आहो, असें वाटणें हा एक अनुभवाचा-साक्षात्काराचा प्रकार आहे.

आपण ईश्वराच्या प्रतिमा आहोंत, तसें—प्रतिमारूपाने ईश्वराने आपणांला उत्पन्न केले आहे, असें लोक ह्मणतात. 'राम' ह्मणतो, तुम्ही प्रतिमा असाल तर सदैव दुःखी रहाल. तुम्ही देवाची प्रतिमा नाही, पण देवच आहां !

सूर्याचें प्रतिबिंब पाण्यांत पडलें आहे असें समजा. पाण्यांत पडलेल्या प्रतिबिंबाच्या सापेक्षतेनें सूर्याला बिंब किंवा परमात्मा असें ह्मणतात. जर सांगितलेल्या साक्षात्काराच्या प्रकारांत मनुष्याला आपला आत्मा बिंबासारखा-सूर्यासारखा वाटतो.

नेत्र उघडले आणि झांकले, ह्मणजे 'रामा'ला असें वाटतें, कीं, 'सूर्य, चंद्र, तारे इत्यादिकांनां मी व्यापून आहे; मी त्यांनां प्राण, शक्ति आणि चैतन्य देतो; मी त्यांचा आधार आहे, मी परमात्मा आहे.' ही एक साक्षात्काराची तन्हा आहे. ही स्थिति अनुभविली, ह्मणजे ईर्ष्या, असूया, भीति-आंपलें कांहीं तरी दुसरे चोरून नेतील आणि त्याचा फायदा करून घेतील अशी भीति किंवा शंका, हें सर्व प्रकार पार नाहीसे शेतील.

एकादें पुस्तक मुलाने उचलिलें, तर त्याची आई क्षुब्ध होते काय ? नाही. कारण पुस्तक तिचें आणि मुलहि तिचेंच. मग तिनें कां क्षुब्ध व्हावें ? त्याप्रमाणें एकाद्यानें तुमचें कांहीं चोरिलें, तर असें समजा, कीं, तो आणि तुम्ही एकच आहां. त्यानें जें चोरलें, तें तुमचें, तसें त्याचेंहि आहे; मग भीति कां ? तुम्हांला उत्कर्ष किंवा आनंद याचनेनें मिळवाव-याचा नाही. किंवा लोकांच्या दृष्टीनें त्याच्याकडे पहावयाचें नाही. तुमचें ध्येय, सत्य-आत्मतत्त्व हें आहे, आणि जर इतर सुखें आणि वस्तु तुम्हांला

स्वामी रामतीर्थ.

प्राप्त होतील, तर "सैताना, मागें सर; मला तुझे कांहीं नको," असेंच तुझीं ह्मटले पाहिजे. नंतर तुझांला आत्यंतिक सुख होतें. तुझी स्वर्गच बनून जातां आणि तुमचें जीवित कृतार्थ होतें.

आरोग्य मिळविण्याकरितां, रोगाचा प्रतिकार करण्याकरितां जड वस्तूचा निषेध करणें जरूर आहे काय ? 'राम' ह्मणतो, नाहीं. फक्त तुमच्या आत्मतत्त्वावर जोर द्या, आणि वर सांगितलेल्या- 'सूर्य जोरानें पाहून मेघ, धुकें वगैरे पार नाहींसें करितो' या साक्षात्काराच्या स्थितीचा अनुभव घ्या, ह्मणजे झालें.

प्राणायाम किंवा श्वासोच्छ्वास याविषयीं सांगतांना अभ्यासावर जोर द्यावा असें लोक सांगतात. पण 'राम' सांगतो, कीं, जेव्हां तुमचें मन सत्यांत लीन होतें, तेव्हां श्वासोच्छ्वास आपोआप उत्तम चाळें लागतो. प्रणवोच्चार करून आम्ही आत्मतत्त्वांत गढून गेलों, कीं, प्राणापानाची क्रिया अत्युत्तम रीतीनें चालू होते. फुफुसें भरून जातात आणि श्वासोच्छ्वास दीर्घ व लांब होऊं लागतो. सत्याची भावना हीच मुख्य गोष्ट आहे; आणि ती असली, ह्मणजे इतर सर्व कांहीं आपोआप जुळतें.

या देशांत कांहीं लोकांनां सुंदर नेत्र, सुंदर नासिका व सुंदर हनु-वद्व्या पाहिजे आहेत. 'राम' सांगतो, कीं, तुझांला कांहीं आध्यात्मिक शक्ति मिळाली, तरी तुझी मर्यादित आहां आणि सुखी नाहीं. मानसिक शक्ताचा उपयोग संपत्ति मिळविण्याकडे कांहीं लोक करितात, त्यांच्या-प्रमाणें तुझी मर्यादित, कष्टी आणि दुःखी आहां.

सौंदर्य, वर्ण, संपत्ति, आरोग्य इत्यादि कांहीं ईप्सित वस्तु तुझांला हव्या असतील, तर तुझांला वेदान्तांतील त्यागाचा अभ्यास थोडासा करावा लागेल; आणि त्यामुळें तुमचा थोडा फायदाहि होईल; पण असें अर्धेमुर्धे काम करून भागावयाचें नाहीं. तर मग तुझीं मुळाशीं कां जात नाहीं, व त्याग पूर्णपणें आचरणांत कां आणीत नाहीं ? तसें केल्यास तुमच्या इच्छित वस्तु आणि इतर सर्व कांहीं तुझांला मिळेल.

मोक्षेसचा दंड.

यासाठी काहीं विशिष्ट वस्तूंच्या नादीं न लागतां, राजमार्गानेंच जाण्याचा निश्चय करा. 'आपण स्वर्ग आहों, ईश्वर आहों' असें वाटणें, हाच स्वर्गप्राप्तीचा सर्वांत सुगम मार्ग आहे.

साक्षात्कार दोन तऱ्हेनें मिळतो. श्रद्धेनें आणि ज्ञानानें. वेदान्तावरील ग्रंथ वाचून आपल्या शंका तुहीं निवारण करून घ्याव्या. 'राम' वेदान्ताचें स्पष्ट व पूर्ण विवरण पुढें लवकरच करणार आहे.*

वेदान्तग्रंथ वाचून तुह्हांला साक्षात्कार मिळत नाही, तर त्यावर श्रद्धा ठेवा. 'श्रद्धावान् लभते ज्ञानम्.' खिश्चन लोकांनां काहीं थोडा अनुभव मिळाला, तरी खिस्ताप्रमाणें त्यांनां साक्षात्कार होत नाही. तरी पण ते विश्वास ठेवितात. तसेंच तुह्हांला वेळ असेल, व आवडत असेल, तर वेदान्तवाङ्मय वाचा. नाहीतर 'रामा'वर, ईश्वरावर—आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवा, ह्मणजे तुह्मी तराल. आपला उद्धार आपणच केला पाहिजे. " उद्धरेदात्मनाऽऽत्मानम् " दुसरा मार्ग नाही.

* हें काम स्वामीजींच्या हातून त्यांच्या अकालिक मृत्यूमुळें पार पडलें नाही, हें आमचें दुदैव होय !

स्वामी रामतीर्थ.

VEDANTIC IDEA OF EATING MEAT AND MISREADING OF SCRIPTURES.

वेदान्तदृष्ट्या मांसाशन आणि धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

प्रश्न—मांसाशनाविषयीं आपलें काय मत आहे ?

उत्तर—जनावरांवर दया करावी, ह्मणून हिंदुस्तानांतील लोक मांस खात नाहीत, असें कांहीं लोक समजतात; कांहीं लोक या कारणामुळे मांस खात नसतील; पण वेदान्ती, स्वामी वगैरे मांस खात नाहींत, याचें कारण निराळें आहे.

वेदान्ताप्रमाणें कृपा किंवा कीर्तव्य हें दौर्बल्य आहे. कदाचित् हें विधान चमत्कारिक वाटेल; पण तत्त्वज्ञांनीं नीट विचार करून असें ठरविलें आहे, कीं, कृपोक्ति अगर कृपा मुळाशीं असलेली, दुसऱ्याच्या मर्जीप्रमाणें वागण्याची वृत्ति हें एक प्रकारचें दौर्बल्य असून तें अज्ञानमूलक आहे. या वृत्तीपासून समाजाचें कांहीं हित होत नाहीं; उलट कितीतरी दोष आणि पापें हिच्यापासून उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, खावें, प्यावें, मजा मारावी, असेंच ज्यांचें ध्येय आहे, अशा तरुण मंडळीच्या कंपूंत एकाद्या नवीन मनुष्याला जाण्याचा प्रसंग आला असतां, त्यांपैकीं कोणीतरी, सर्वत्रांनीं पान करावें अशी सूचना पुढें आणितो, आणि बाकी मंडळी त्याला दुजोरा देतात. झालें. मग त्या नवीन मनुष्याला, त्या मंडळीला खूप करण्यासाठीं आपल्या इच्छेविरुद्ध पान करावें लागतें; व अशा मंडळींत कांहीं वेळां जाण्याचा त्याला प्रसंग आला, ह्मणजे त्याला पान करण्याचा मोह पडतो, आणि असे कांहीं दिवस गेले ह्मणजे त्याला दारूचें व्यसन जडतें. त्याप्रमाणें स्त्रियांनाहि दुसऱ्यांनां खूप करण्याकरितां आपल्या इच्छेविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्या लागतात, आणि हळुहळु पुढें त्यांनां

धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

त्या सवयी जडतात. याकरितां वेदान्त सांगतो, कीं, दुसऱ्यांनां खूप ठेवण्याच्या वृत्तीमध्ये अज्ञान, दौर्बल्य आणि पोकळ अभिमान, यांशिवाय कांहीं नसतें. दुसऱ्यांनां खूप करण्याकरितां कांहीं करूं नका. जो मानव योग्य वेळीं, 'छे, नाही' असें हणूं शकतो, तो खरा शूर होय ! तुमच्या स्वभावांतील करारीपणा आणि शौर्य हीं तुमच्या नकाराच्या--नाहीं हणण्याच्या पात्रतेनें प्रगट होतात.

सत्याप्रमाणें आचरण केलें असतां क्रूरपणा होईल, कोणाचें हृदय विदीर्ण होईल, आपले नातलग, आसेष्ट विरुद्ध आहेत, हणून दया करणारे लोक किती दुःखें भोगीत आहेत, याचा विचार करा. सत्याचा खून करण्यापेक्षां एकाद्याचें अंतःकरण विदीर्ण झालेलें फार चांगलें. सत्याला मान दिला, कीं, तुमच्या मित्रांनां मान मिळाल्यासारखा आहे. मित्राच्या वासनांनां व अभिमानाला मान किंवा महत्त्व देणें, हणजे त्याच्या आत्म्याचा--सत्याचा खून करण्यासारखें आहे. बाह्य देहापेक्षां सत्याला अधिक मान द्या !

तसेंच, स्वतःविषयीं आदर किंवा मान हणजे आपल्या क्षुद्र देहाचा आदर, असें पुष्कळ लोक चुकीनें समजतात, आणि दुःख भोगतात. आदर देहाकरितां नसून सत्याकरितां-आत्म्याकरितां असावा. तुमच्या अंतर्दामीं असलेल्या ईश्वराचा साक्षात्कार तुम्हीं घेतला, ईश्वरी भावनेनें तुम्हीं भरून गेलां, हणजे तुम्ही आदरानेंहि भरून जातां, पूर्ण आदरयुक्त होतां; पण तुम्ही देहाचे चोंचले करूं लागलां, देहाला विशेष मान देऊं लागला, कीं, तुम्ही आत्मघात करितां आणि स्वतः-करितां खळगा खणून ठेवितां.

आतां मांसाशनाचा वेदान्तदृष्ट्या विचार करूं. वेदान्त सांगतो, कीं, देहावर आसक्ति ठेवूं नका. देह राहो अथवा जावो, त्याची काळजी करूं नका. देहाला कोणी मान देवो, कोणी दगड मारो, त्याची फिकीर करूं नका. 'निंदास्तुति करणारा आणि निंदास्तुति करणारा

स्वामी रामतीर्थ.

घेणारा हे दोघे एकच आहेत, तेव्हां त्या निंदास्तुतीची किंमतच नाही. वेदान्ताप्रमाणे तुझी आत्मसाक्षात्कार घेतला, की, तुमची देहभावना नष्ट होते. स्वतःची देहभावना गेल्यावर दुसऱ्याच्या देहाविषयी आदर नाहीसा होईल. आत्मसाक्षात्कारामुळे जो स्वतःच्या देहाची पर्वा करित नाही, तो दुसऱ्याच्या देहाची कशी पर्वा करील? आपला देह खरा वाटला, तर तो इतरांचे देह खरे मानील. त्याच्या वांग्याला त्याचाच नव्हे, तर इतरांचे देहहि नाहीसे झालेले असतात. लाखों सूर्य आणि तारे नाहीसे झाले, तरी त्याला कांहीं वाटत नाही. मेंढ्या, बकरी आणि गुरे मेल्याबद्दल त्याला कांहीं वाटत नाही.

महाभारतातील कुरुक्षेत्रावरील कौरवपांडवांचे घनघोर युद्ध सुरू होण्याच्या वेळी, आपले गणगोत युद्धाला सज्ज झालेले पाहून अर्जुनाचे मुखकमल म्लान झाले, त्याच्या शरीराला कंप सुटला, त्याच्या अंगाची लाही झाली आणि त्याच्या हातांतून गांडीवधनुष्य गळून पडले. याप्रमाणे विषण्ण—खेदपरिपूर्ण आणि कृपायुक्त (कृपयाविष्ट) झालेल्या अर्जुनाला पाहून त्याचा सारथी—जगदुद्धारक श्रीकृष्ण परमात्मा याने त्याला असा बोध केला, की, “ अर्जुना ! तू देह नाहीस; पहा, कर्ता-करविता परमेश्वर आहे; आत्मा अमर, अविनाशी आहे. तो अज, नित्य, शाश्वत आहे; आणि देहाचा नाश झाला, तरी त्याचा नाश होत नाही. याकरितां तू अगदी न घाबरतां आपले कर्तव्यकर्म कर, आणि तुझे कर्तव्यकर्म—युद्ध करित असतां तुला हजारों लोक मारावे लागतील, ते तू बिनधोकपणे मारून टाक. मी देवांचा देव आहे आणि मलाहि क्षणो-क्षणीं लाखों प्राण्यांचा संहार करावा लागत नाही काय ? बरे, इतके करून हि मी अलिप्त, निर्दोष आहे. मी हे लोक पूर्वी मारून टाकलेले आहेतच; आतां, हे सव्यसाचिन्, तू केवळ निमित्त मात्र हो.” अशा प्रकारचा अर्जुनाला सत्याचा—वेदान्ताचा उपदेश मिळाल्यावर, त्याने आपले गुरु, काकेमामे, आसइष्ट यांनाहि ठार करण्यास मार्गेपुढे पाहिले नाही, व वेदान्त-तत्त्वाप्रमाणे अर्जुनाला कांहीं दोष लागला नाही. मग बकरी,

धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

मेंढ्या, बैल यांना मारण्याने दोष लागेल, असें वेदान्त कधी तरी सांगेल काय?

मांस न खाण्याचें खरें कारण, वेदान्ताच्या दृष्टीनें निराळें आहे. ज्याप्रमाणें दारू, अफू, सोमल इत्यादि द्रव्यांचे विशिष्ट परिणाम घडतात, त्याप्रमाणेंच मांसाशनाचाहि एक विशिष्ट परिणाम घडतो. मांसाशनानें तुमची अशी स्थिति होते, कीं, तुमचें मन एकाग्र करितां येत नाहीं, व ही चित्तव्यग्रतेची स्थिति धार्मिक व मुमुक्षुजनाला नको असते. जर कदाचित् तुझाला मांसाशनाची सवय सोडून देतां येत नाहीं, किंवा तुझीं जर क्षत्रिय असाळ, योद्धे असाळ, तुमचें काम फार मेहनतीचें असेल, तर तुझीं मांस खावें; नुसत्या वनस्पत्याहारावर राहूं नये, असें वेदान्त सांगतो. इतर धंद्यांविषयीं लोकांनीं अनुभव घेऊन काय परिणाम होतो तो पहावा. कित्येकांचें मांसाशनावांचून चालतें, पण कित्येकांचें त्यावांचून चालत नाहीं. सर्वांत योग्य जे प्राणी असतील, तेच जिवंत रहावेत (The survival of the fittest) अशी निसर्गाची योजना आहे. मोठा मासा पुष्कळ लहान माशांना खातो, आणि आपण जगतो. खनिज-कोटीवर वनस्पतिवर्ग वाढतो. वनस्पति जनावरांच्या उपयोगीं पडतात आणि जनावरें मनुष्याच्या उपयोगीं पडतात. मनुष्यामध्ये जे योग्य असतील, तेच वाढत जातात. लढाया, सांथी, दुष्काळ, इत्यादि प्रकार सुरू झाले, ह्मणजे अशक्त जीव मरून जातात. योग्य असतील, तेवढे मात्र उरतात. निसर्गाच्या योजनेप्रमाणें मांस खाऊन तुझाला जगाचें कांहीं हित करतां आलें, तर तुझी तें अवश्य खा; पण, मांसाशनाशिवाय तुझीं जगाचें हित करूं शकाल, तर तुझी तें खाऊं नका. प्रत्येकानें, आपण ईश्वराच्या हातांतील साधन आहों, असें समजून आपलें काम अकर्तृकपणें आणि निरहंकारपणें केलें पाहिजे; आणि अशा रीतीनें काम करित असतां, जसें यंत्रांतील चक्रांनां बंगण पाहिजे, तसें तुमच्या शरीरांतील चक्रांनां मांसरूपी बंगण हवें असल्यास, तें उपयोगांत आणण्यास, मांस खाण्यास कचरूं नका.

स्वामी रामतीर्थ.

पण नुसत्या स्वादाकरितां--रुचीकरितां मांस खाणें हें पाप आहे ! आपल्या क्षुद्र वासना तृप्त करण्यासाठीं मांस खाणें किंवा दुसरें कांहीं करणें हें पाप आहे. तुह्मीं जर मांस औषधाप्रमाणें घ्याल, महत्त्वाचें काम करण्यासाठीं किंवा मानवजातीचें कल्याण करण्यासाठीं आपलें शरीर तयार असावें, या हेतूनें त्याचा उपयोग कराल, तर मात्र पाप नाही. लोकांची नजर नेहमीं रुचीकडेच असते. एकादी वस्तु गोड असली आणि तिच्या योगानें सत्याची प्रगति होत असली, तर तिचा अवश्य स्वीकार करावा. पण, ती नुसती गोड आहे, हणून घेऊं नये. केव्हांकेव्हां, कांहीं वस्तु गोड आणि उपयुक्त असतात, पण नेहमीं त्या तशा नसतात.

वरील प्रश्नाचा विचार करितांना दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो. तो असा, कीं, पुष्कळ धर्मग्रंथांचा भलताच अर्थ केला जातो, आणि ल्यायोगें समाजाचें फार नुकसान होतें. मिल्टन समजण्याला मिल्टन झालें पाहिजे, ख्रिस्त समजण्याला ख्रिस्त झालें पाहिजे, असें हणतात, तें खरें आहे. ही कल्पना आमच्या प्राचीन ऋषीनां फार पसंत होती. उपनिषत्कार ऋषींनीं सत्याचा इतका साक्षात्कार घेतला होता, आणि वाचकांशीं ते इतके ऐक्य पावले होते--तन्मय झाले होते, कीं, त्यांनीं आपलीं नांवें देखील लिहून ठेविलीं नाहींत. वेदांतमुद्दां असें लिहिलें आहे, कीं, जनहो, तुह्मी वेदांच्या पलीकडे जा, उपदेशाप्रमाणें वागा आणि फायदा करून घ्या. बायबलांतमुद्दां अशीं कांहीं वाक्यें आढळतात. उदाहरणार्थ.—The Kingdom of God is within you [ईश्वराचें साम्राज्य--सत्ता तुमच्या अंतर्यामीं आहे.] लोक अशा वाक्यांचा कसा विपरीत अर्थ करितात, हें पुढील गोष्टीवरून अधिक स्पष्ट होईल.

एकदां एक गुरु फार दमून आला आणि तो ओव्यावर आढवा पडला. पुढें, शिष्याला हांक मारून तो हणाला "बेटा, माझें सर्वांग दुखत आहे. यास्तब, माझें अंग चोळ आणि पाय तुडीव." हिंदुस्तानांत ऋषींवाणी आणि पाय तुडविण्याची चाल आहे. गुरूचें भाषण ऐकून

धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

तो शिष्य ह्मणाला “महाराज, आपला देह फार पवित्र आहे, माझे पाय मी त्या देहाला लावणार नाही; कारण, तसें करणें महत्पाप होईल. मी हवें तें करीन, माझा जीव देईन, पण आपला पवित्र देह माझ्या पायांनें विटाळणार नाही.” त्यावर गुरु ह्मणाला “बाबा, असें करूं नको; माझे पाय फार दुखत आहेत, ते थोडेसे तुडीव.” शिष्य रडूं लागला, आणि कितीहि त्याची समजूत घातली, तरी आपल्या गुरूचे पाय तुडविण्यास तो कबूल होईना. शेवटीं गुरु ह्मणाला “जा मूर्खा! तूं माझे अंग तुडविण्यास कबूल नाहीस, तसें करणें तुला पाप वाटतें; पण माझा शब्द, माझे वचन आपल्या पायाखालीं तुडवून टाकण्यास तुला दिकत वाटत नाही.” अंग तुडविण्यापेक्षां, गुरूच्या वचनाची पायमल्ली करणें हें अधिक पाप नाही काय? खिस्त, महम्मद इत्यादि महात्म्यांचीं आणि वेदांतील वचनें लोक सहज पायाखालीं तुडवितात; पण, त्या महात्म्यांच्या देहाला पवित्र मानतात आणि विशेष महत्त्व देतात. त्या महात्म्यांनां आपल्या देहाची कांहीं किंमत नसते; प्रभुभोजनसमयीं भाकरीचा तुकडा मोडते वेळीं खिस्तानें ‘माझे मांस खा आणि माझे रक्त प्राशन करा,’ असें ह्मटल्याप्रमाणें ते आपल्या देहाचें बलिदान करितात.

कांहीं लोकांनां आपला क्षुद्र अहंकार सोडतां येत नाही. ते आपली उन्नति करून घेत नाहीत; उलट खिस्ताला, देवाला खालीं ओढूं पाहतात. बायबलांतील एका वाक्यांतील कांहीं शब्दांच्या योगानें हें विशेष स्पष्ट होईल. हिदुस्तानांत एका दारुविक्याचा मुलगा, मिशनर्याच्या इंग्रजी श्रमळेत शिकत होता. तेथें बायबलाचा पाठ वाचतांना त्यानें “The spirit of God brooded over the waters” (परमात्मा क्षीरसागरांत ध्यानस्थ बसला होता) असें वाचिलें. त्याला spirit ह्मणजे दारू आणि water ह्मणजे पाणी हें माहीत होतें. शिवाय, यव, द्राक्षें आणि इतर धान्यें पाण्यांत मिसळून त्याचें मद्य तयार करतात, हें त्यानें पाहिलें होतें. मात्र God (देव) ह्मणजे काय हें त्याला माहीत नव्हतें. God ह्मणजे ज्यापासून दारू तयार करितात असें एक प्रकारचें वाक्य

स्वामी रामतीर्थ.

असावें, असें त्याला वाटलें. याप्रमाणें लोक धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ करितात. त्यांनां दारूच्या दुकानांत—विषयपंकांत राहणें फार आवडतें. त्यामुळें उच्च धर्मतत्त्वांचा भलताच अर्थ त्यांच्याकडून होतो.

कोणा एका लष्करी अम्मलदाराचें प्रेम एका स्त्रीवर जडलें होतें. त्याच्या वरिष्ठ अम्मलदारालाहि ती स्त्री आपणाला मिळाल्यास फार चांगलें होईल, असें वाटूं लागलें, आणि तो तिला वश करण्यासाठीं खटपट करूं लागला; पण, त्या स्त्रीचें मन कनिष्ठ अम्मलदारावरच आहे असें त्याला दिसून आलें. एकदां तो कनिष्ठ लष्करी अम्मलदार रजा घेऊन आपल्या घरीं गेला. कर्मधर्मसंयोगानें ती स्त्रीहि त्याचवेळीं तेथें गेली. दोघांचीं मनें पूर्णपणें जुळलीं आणि त्यांनीं लग्नाचा घाट घातला. पुढें, आपली रजा कांहीं दिवस वाटवावी ह्मणून त्या कनिष्ठ अम्मलदारानें अर्ज केला. हा अधिक रजा कां मागत आहे हें कळल्यामुळें आणि त्याला त्याचा हेवा वाटल्यामुळें 'Join at once' (एकदम कामावर रुजू हो) अशी त्या वरिष्ठ अम्मलदारानें त्या अर्जाच्या उत्तरादाखल त्याला तार केली. हा जबाब वाचून तो फार निराश आणि खिन्न झाला; इतक्यांत ती स्त्री तेथें येऊन असें खिन्न होण्याचें कारण काय, अशी विचारपूस करूं लागली. त्यानें तिला लगेच वरिष्ठ अम्मलदाराची तार दाखविली. ती पाहून तिला फार आनंद झाला आणि ती फार गडबडीनें जाऊं लागली. इतकी घाई कां, असें प्रियकरानें तिला विचारतां, ती ह्मणाली 'Join at once' (लवकर लग्न उरकून टाका) असा आपल्या वरिष्ठाचा हुकूम आहे, तेव्हां लग्नाच्या तयारीसाठीं मी गडबडीनें जातें. याप्रमाणें लोक धर्मग्रंथांचा आपणाला पाहिजे तसा अर्थ करितात. लग्न जुळविण्यासाठीं एकाद्या स्त्रीनें असा अर्थ केला तर साजेळ; पण धर्मग्रंथांचा असा विपरीत अर्थ करतां कामा नये.

धर्मग्रंथ सांगतात, कीं, 'शरीर हें ईश्वराचें—आत्मारामाचें मंदिर आहे.' या वाक्याचा अर्थ लोक भलताच करितात. देहाचे चोंचले कराने, देहाला सर्वस्व मानावें, आणि देवाळ्यांतील देवाला विसरावें,

धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

असा याचा अर्थ नाही. लोक देवाला विसरतात आणि देवालयालाच विशेष महत्त्व देतात. 'The body is the temple of God' (शरीर हे आत्मारामाचें मंदिर आहे) या वाक्यांतील 'Temple' या शब्दाचा अर्थ मंदिर असा न घेतां, कपाळ असा घेऊन एका मुलानें असा प्रश्न केला, कीं, तर मग, ईश्वराचे कान कोठें आहेत? याहून अर्थाचा अधिक विपर्यास तो कोणता?

देवालयाचें महत्त्व आंत असलेल्या देवासाठींच आहे; देवालयाला—देहाला विसरून जाणें, आंतील देवाला—आत्म्याला पाहणें हाच देवालयाचा उपयोग आहे. परमात्मा विभु नाही काय? आणि त्याकडे देवालय सर्वत्र नाही काय? सूर्य आणि तारे हीं त्याचीं मंदिरें नव्हत काय? प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तु त्या परमात्म्याचें मंदिर आहे. प्रत्येक वस्तूचा उगम परमात्म्यापासून असून ती आम्हांला आपल्या उगम-स्थानाचा बोध करीत असते.

आतां 'राम' तुह्मांला एक सनातन तत्त्व किंवा कायदा सांगणार आहे. तो नीट ऐकून घ्या, आणि भीति, संकटें, त्रास यांपासून मुक्त व्हा. तो कायदा असा. लोकांनीं आपणाला भजावें असें ज्याला वाटतें, ज्याला मान पाहिजे, त्यानें प्रथम स्वतःला क्रूसावर चढविलें पाहिजे, सुळावरच्या यातना सोसल्या पाहिजेत. ख्रिस्त, बुद्ध, सॉक्रेटिस, ब्रुनो यांनीं प्रथम त्रास सोसले, आणि नंतर सारें जग त्यांनां मान देऊं लागलें. त्यांनीं प्रथम किंमत दिली आणि नंतर बक्षीस (मान) मिळविलें. जगांतील इतर स्त्रीपुरुष प्रथम बक्षीस, मान आर्धी मिळवूं पाहतात आणि किंमत देण्याचें नाकरितात. पण, किंमत दिल्याशिवाय वस्तु मिळते कोठें? हा कायदा अढळ, अपरिहार्य असल्यामुळें ख्रिस्त, कृष्ण सोसारख्या महात्म्यांची देखील तो पर्वा करीत नाही. मग, इतरांची काय कथा? नेपोलियन, वारिश्टन, न्यूटन यांनांहि किंमत द्यावी लागली. न्यूटनला तर इतका त्रास सोसावा लागला, कीं, कित्येक वेळां त्याला जेवणाचीहि स्मृति नसे. कायदा व्यक्तीकडे लक्ष्य देत नाही.

स्वामी रामतीर्थ.

पापी, साधुसंत, तत्त्वज्ञ इत्यादि सर्व त्याच्या दृष्टीनें सारखेच आहेत. तुमच्या देहापुरतीच त्यानें खैर करावी असे दुड्डाचार्य तुम्ही कोण ? जगाकडून मान पाहिजे, तर प्रथम आपली मान खोड्यांत—त्रासांत घातली पाहिजे, वस्तूची किंमत दिली पाहिजे, हें विसरूं नका. 'ज्युवेस' नामक एका नाटकांत, एका यहुदी नायिकेची अशी इच्छा होती, कीं, जोसेफनें आपणाला मान द्यावा—आपल्यावर प्रेम करावें. पण तिनें प्रथम किंमत दिली नाहीं. तिला जोसेफकडून मान मिळाला, पण तिला नंतर तरी किंमत द्यावी लागली—त्रास सोसावा लागला. पांच वर्षे, विरहानें वेडी बनून तिला भटकत फिरावें लागलें. प्रत्येक नाटकांत किंवा कादंबरींत प्रत्येक नायक किंवा नायिका यांनां आलेला अनुभव जगाच्या इतिहासांत दृष्टोत्पत्तीला येतो. अहंकाराला दूर सारल्याशिवाय योग्य मान किंवा प्रेम मिळत नाहीं.

वासना तृप्त करण्याचा मार्ग ह्मटला ह्मणजे त्या सोडून देऊन निरिच्छ होणें हा आहे. फारशी भाषेत 'मतलब' नांवाचा एक सुंदर शब्द आहे. त्याचे दोन अर्थ आहेत:—(१) इच्छा, (२) मागूं नका (निरिच्छ व्हा). वासना फलद्रूप झाल्या पाहिजेत, तर त्या सोडून द्या. त्यांच्या पलीकडे जा—निरिच्छ व्हा.

पतंगांनां दिवा फार आवडतो. दिव्यावर त्यांचें निःसीम प्रेम असल्यामुळे ते दिव्यावर झडप घालतात आणि भस्म होऊन जातात. भस्म होणें हें हिंदुस्तानांत प्रेमाचें चिन्ह समजतात. पतंगाचें दिव्यावर इतकें प्रेम असतें, कीं, ते स्वतःला भस्म करून घेतात. वेदान्त सांगतो, छेः, खरा प्रकार असा नाहीं. दिवा प्रथम आपणाला जाळून घेतो, नंतर त्याच्यावर पतंग प्रेम करितात. त्याप्रमाणें तुमच्या व्यक्तित्वाला, अहंकाराला जाळून टाका, नाहींसें करा, ह्मणजे तुमच्या इच्छा तृप्त होतील, तुझाला मान मिळेल आणि तुमच्यावर प्रेम केलें जाईल. अहंकाराला मारा, स्वार्थत्याग करा, असें तोंडानें ह्मणणें सोपें आहे; पण जुसतें तसें ह्मणून भागत नाहीं; त्याप्रमाणें आपलें आचरण झालें

धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

पाहिजे. देवालयांत किंवा देवघरांत नियमित वेळीं कांहीं प्रार्थना झटल्या, कांहीं विधि पाळले, ह्मणजे सर्व कांहीं झालें, असें समजू नका. प्रत्येक दिवशीं, हरघडीं हा स्वार्थत्यागाचा धडा आचरणांत आणिला पाहिजे. आपले मित्र, नातलग यांच्याशीं होणाऱ्या आणि प्रपंचांतील इतर व्यवहारांत तुझीं स्वार्थत्यागाचा अभ्यास केला पाहिजे.

स्वार्थत्याग करा, असें नुसतें कोष्टकासारखें पाठ करून भागावयाचें नाहीं. एकादा मुलगा पाठे व गुणाकाराचे नियम तोंडानें पाठ करतो, पण तेवढ्यानें काम भागतें काय ? आणि त्याला गुणाकार चांगला करितां येतो काय ? नाहीं. नुसतें नियम लक्ष्यांत ठेवून भागत नाहीं. अभ्यास केला पाहिजे, हजारां उदाहरणें सोडविलीं पाहिजेत, पाठ केलेले नियम आडवेतिडवे लावून पाहिले पाहिजेत. असें कराल, तेव्हांच गणितविषय—उदाहरणें आपल्या करतलामलकवत् होतील. नियम पाठ केले आणि उदाहरणें सोडविलीं नाहींत, तर पुष्कळ चुका होण्याचा संभव असतो. पण, बरींच उदाहरणें सोडवून नियमांचा पडताळा पाहत गेलें, तर चुकीशिवाय सर्व काम होतें. त्याप्रमाणें स्वार्थत्यागाचा अभ्यास नेहमीं करित राहिलें पाहिजे. येतांजातां, बसतां-उठतां, प्रपंचांतील सर्व व्यवहार करित असतां, स्वार्थत्यागाचें तत्त्व आचरणांत आणीत असावें. वेदान्तांतील तत्त्वे किंवा उपदेश तोंडानें सांगणें सोपें आहे, पण त्याप्रमाणें आचरण झालें पाहिजे; आणि हें होण्यासाठीं विवेक, सतताभ्यास यांची कास धरिली पाहिजे.

‘राम’ गणिताचा प्रोफेसर असतांना, उदाहरणें फळ्यावर लिहीत असतांअसतांच सोडवीत असे. तसेंच, १८ अंकांचें गुण्य आणि १७ अंकांचें गुणक घेऊन त्यांचा गुणाकार तत्काळ एकाच ओळींत ‘राम’ला लिहितां येत असे. अशीं हातोटी त्याला कशी साधली होती ? अभ्यासानें. यासाठीं वेदान्ताची शाळा केवळ तुमच्या हृदयांतच असूं नये. दुकान, रस्ता, घर, देवघर, अभ्यासाची खोली, दिवाणखाना, भोजनगृह इत्यादि सर्व वेदान्त शिकण्याच्या शाळा होत. या सर्व शाळांत

स्वामी रामतीर्थ.

अभ्यास करा, स्वार्थत्यागाची उदाहरणे सोडवा, आणि वेदान्त करतला-मलकवत् करून 'हस्तामलक' व्हा.

एके दिवशी 'राम' रस्त्याच्या बाजूने पुस्तक वाचत चालला होता. एका गृहस्थाने 'रामा'ची धडा करून हटलें " अहो, चिमुकले महाराज, आपण येथे काय करितां ? ही शाळा नव्हे. पुस्तक घा फेंकून आणि व्हा चालते. " रामानें उत्तर दिलें "सर्व विश्व ही माझी शाळा आहे ! " आमची शाळा कोणती असावी, हें 'रामा'ला आतां चांगलें कळतें.

वेदान्त रोज आचरणांत आणिला नाही, तर त्याचा काय उपयोग ? पुस्तकांत छापलेला आणि कसरीने खाण्याकरितां कपाटांत टाकून सोडलेला वेदान्त कांहीं कामाचा नाही. वेदान्त आचरिला पाहिजे. वेदान्ताला अग्नि-ज्ञानाग्नि असें हणतात. या ज्ञानाग्निने आमचीं दुःखें, संकटें यांचें निवारण झालें नाही, तर थंडीचें निवारण करणाऱ्या आणि आमचें अन्न शिजविणाऱ्या साध्या अग्नीइतकीहि त्याची योग्यता नाही. तुमच्या चिंता, काळज्या, तुमचीं दुःखें यांचें निवारण करून वेदान्तानें तुम्हांला सुखी केले नाही, तर त्याला लाथाडून सोडा.

वेदान्त आचरणांत आणिला-त्याचा अभ्यास केला, हणजे-वेदान्ताचें खरें ज्ञान कसें होतें, याविषयी एक गोष्ट सांगतो.

युधिष्ठिर लहानपणीं इतर राजपुत्रांबरोबर एका पंतोजीच्या शाळेंत शिकत असे. वर्षाच्या शेवटीं परीक्षक शाळातपासणीला आले. त्यावेळीं त्यांनीं, तुझा कितपत अभ्यास झाला आहे, असा प्रश्न युधिष्ठिराला केला. युधिष्ठिरानें धीटपणें उत्तर दिलें " मी धुळाक्षरें आणि पहिल्या पुस्तकांतील एकच पहिलें वाक्य शिकलों आहे, " हें उत्तर ऐकून पंतोजीला राग आला, आणि त्यानें त्याला दरडावून विचारलें "आणखी कांहीं तुला येतें कीं नाही ? " " दुसरें एक वाक्य मला येतें, " असें युधिष्ठिरानें चांचपत उत्तर दिलें. परीक्षक शाळा तपासून निघून

धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

गेल्यावर पंतोजीने एक छडी आणविली, आणि युधिष्ठिराला समोर आणून त्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली. कांहीं मिनिटे शिक्षकानें बेदम मार दिला, तरी युधिष्ठिराला राग आल्याचें किंवा दुःख झाल्याचें चिन्ह त्याच्या तोंडावर दिसेना. पंतोजीला याचें फार आश्चर्य वाटून तो आपल्या मनांत ह्मणाला “हें असें कसें ? मीं याला इतकें झोडपलें, तरी हा रडत नाही, रागावत नाही, हें कसें ?” इतक्यांत पंतोजीची दृष्टि सहज त्या पुस्तकांतील ‘कधींहि रागावूं नये,’ या पहिल्या वाक्याकडे गेली. फिरून त्यानें युधिष्ठिराच्या मुखाकडे पाहिलें, तों त्याच्या मनांत चक्र प्रकाश पडला. पहिल्या वाक्याचा अर्थ युधिष्ठिराच्या चेहऱ्यानें त्याला स्पष्ट सांगितला. पंतोजीनें हें वाक्य पुष्कळदां वाचिलें होतें—पोपटाप्रमाणें तोंडपाठ केलें होतें; हें वाक्य आचरणांत आणितां येतें किंवा आणावें, ही कल्पना त्याला नव्हती. आपण एकाहि वाक्य खरें शिकलों नाहीं, मुलांनें तें खरें जाणलें, याविषयीं त्याला लाज वाटूं लागली, आणि त्याच्या हातांतून छडी खालीं पडली. नंतर तो युधिष्ठिराची पाठ थोपटून ह्मणाला “शाबास, राजपुत्रा, शाबास! तूं एक तरी वाक्य चांगलें शिकलास, आम्हांला तेवढेंसुद्धां येत नाहीं; यःकश्चित् कारणानें आह्मी रागावतो. तूं आमच्यापेक्षां शहाणा खरा.” या प्रमाणें युधिष्ठिराची स्तुति चालली असतां तो ह्मणाला “गुरुजी, माफ करा. मी तें पहिलें वाक्य नीट शिकलों नाहीं; कारण, आपण मला मारीत असतांना एकदोन मिनिटांतच रागाचा—कांहीं सूड घेण्याचा विचार माझ्या मनांत आला.” याप्रमाणें उत्तर देऊन दुसरें वाक्य ‘खरें बोलावें’ हें आपणाला येत आहे, असें युधिष्ठिरानें नकळत सिद्ध केलें. पंतोजीनें त्याची स्तुति चालविली होती; वास्तविक आपल्या मनांतील विचार प्रगट करण्याचें त्याला कांहीं कारण नव्हतें; उलट मनांतील खरे विचार छपविण्याचा मोह होता, तरी त्यानें सत्य तेंच सांगितलें ! पुढें आयुष्यांत त्यानें दुसरें वाक्य आचरणांत आणिलें.

युधिष्ठिराप्रमाणें आम्हीं शिकलें पाहिजे. युधिष्ठिराप्रमाणें वेदान्ताचा अभ्यास केला पाहिजे, वेदान्त आचरणांत आणिला पाहिजे.

स्वामी रामवीर्य.

दुसरा कोणी तुह्यांला तारणार नाही, तुह्मीं आपला उद्धार स्वतः करून घेतला पाहिजे. मोठ्या पहांटेला जेव्हां तुह्मी प्रणवोच्चार करितां, तेव्हां वेदान्त आचरणांत आणण्याचा दृढ निश्चय करा. प्रत्येक काम हातांत घेतांना सावध रहा. नदींत पोहावयाला पडतेवेळीं, अंगावरील कपडेलते काढून तुह्मी तयार होतां, त्याप्रमाणें तुह्मीं कोणत्याहि कामाचा अंगिकार करितांना किंवा मित्राच्या भेटीला जातांना देहभावना, अहंकार बाजूला काढून ठेवा, सर्व अभिमान सोडून द्या, सर्वांत ईश्वराला पहा, आत्म्याचा साक्षात्कार घ्या. अशी तुमची तयारी असली, ह्मणजे तुह्यांला अपयश येणार नाही, आणि तुमच्या मनाची समता बिघडणार नाही.

तुमचे हात घाण झऱले, कीं, ते तुह्मी धुवून स्वच्छ करितां. कपड्यांवर कांहीं डाग दिसला, कीं, लगेच तो साफ करितां. त्याप्रमाणें तुह्मी एकाद्या समाजांत गेलां आणि तेथें तुमच्या व्यक्तित्वानें किंवा अहंकारानें उचल खाल्ठी, तर परत आल्यावर तुमचें पहिलें काम, ह्मणजे हातपाय धुऊन आत्मध्यान करीत बसणें, हें आहे. तुह्यांला त्रास किंवा दुःख झालें, तर तेव्हांहि असेंच 'ईशचित्तन किंवा आत्मध्यान' करावें. डॉक्टरचा तराजू बाहेर हवेंत ठेविला, कीं, तो हद्द लागतो, त्याचीं पारडीं खालींवर होतात. असें झालें, ह्मणजे त्या तराजूला निवांत स्थळीं ठेवितात. तेथें कांहीं कालानंतर पारडीं खालींवर जाण्याचें बंद होऊन तराजू स्थिर राहतो. त्याप्रमाणें तुमचें मन त्रस्त किंवा क्षुब्ध झालें, कीं, तुह्मी खोलींत कोंडून घ्या. मित्रांची संगत सोडून एकान्तांत चला, प्रणवोच्चार करा. ईश्वराचें-आत्म्याचें ध्यान करा, ह्मणजे तुमचें मन पुनः शांत व स्वस्थ होईल. एकान्तवासांत कांहीं काल घालविल्यानें मनाला पुष्टता येते.

एकाद्या गृहस्थाचें किंवा स्त्रीचें मुख किंवा कपडे मलिन झालेले असेले, ह्मणजे तीं माणसें बाहेर येऊन समाजांत मिसळत नाहीत. त्याप्रमाणें तुमचें मन क्षुब्ध झालें असेल, किंवा क्रोध, द्वेष, भय, चिंता इत्यादि

धर्मग्रंथांचा विपरीत अर्थ.

मनोविकार तुमच्या मनांत प्रबल झाले असतील, तर तुम्हीही बाहेर येऊं नये. देवीच्या व्रणाचें तोंड चारचौघांत दाखवूं नये. वर सांगितलेले मनोविकार हे कौलरा, प्लेग यांच्यासारखे स्पर्शजन्य आहेत. ते तुमच्या मनांतून नाहीसे होईपर्यंत तुम्हीं कारंटार्डिनमध्ये—एकान्तवासामध्ये राहिलें पाहिजे. एकान्तांत बसा, प्रणवाचें गान करा, आणि ईशंचितन—आत्म-ध्यान करा व नंतर बाहेर पडा. याप्रमाणें तुम्ही अभ्यास करून शक्तीचा अनुभव घेऊं लागलां, ह्मणजे तुमच्या जीवितांत विलक्षण क्रांति होईल.

लोकांनां फळें खावयाला पाहिजेत, आणि तो फलवृक्षहि तोडून टाकावयाला पाहिजे. त्यांनां सुख पाहिजे, उपभोग पाहिजे; पण सत्या-प्रमाणें रहावयाला नको. ईशंचितनांत—आत्मध्यानांत राहिल्यानें भोग आणि आनंद मिळतात.

आपल्या देहाला मान मिळावा, देहाला सर्व कांहीं सुखें मिळावीं, असें लोकांनां वाटतें; पण त्यांची किंमत त्यांनां द्यावयाला नको. किंमत दिल्याशिवाय कसें भागेल ? तुमच्या अंगीं पाणी असेल, तर शहरांत राहूनहि भगीरथप्रयत्नानें तुम्हांला आपली उन्नति करून घेतां येईल.

‘राम’ भीति, चिंता, त्रास इत्यादिकांपासून अलिप्त आहे. पण, त्यानें हें सतताभ्यासानें साध्य केलें आहे. दौर्बल्य आणि धर्मभोळेपणा यांच्या अत्यंत नीच अवस्थेपासून ‘राम’ला सतताभ्यासानें वर काढिलें आहे. एकेकाळीं ‘राम’ अत्यंत धर्मभोळा होता, आणि यःकश्चित् गोष्टीनें त्याच्या मनाची समता बिघडून जात असे. पण, आतां सर्व पारडें फिरलें आहे. एका मनुष्याला असें करितां आलें, तर तुम्हांलाहि तसें कां करितां येणार नाही ?

स्वामी रामतीर्थ.

INFORMAL TALKS.

पद्धतरहित भाषण.*

प्रश्न—‘ आह्मी मुक्त होऊं ’ याचा अर्थ स्वामी काय करितात ?

उत्तर—‘ आह्मी मुक्त होऊं ’ हें विधानच चुकीचें आहे ! कारण, आह्मी आत्तां—या क्षणाला मुक्त आहों. केव्हांहि आह्मी बद्ध नव्हतो. नेहमीच्या भाषणसांप्रदायामध्ये ‘ आह्मी मुक्त होऊं ’ या वाक्याचा जेव्हां उपयोग करितात, तेव्हां त्याचा अर्थ ‘ ज्ञान ’ किंवा ‘ ज्ञान-संपादन ’ असा असतो. बद्ध स्थिति किंवा बंधन हें मुळीं खरें नसतें. तें अज्ञानाचा, चुकीच्या विचारांचा, खोट्या ज्ञानाचा परिणाम होय. तुह्वांला खरें ज्ञान झालें, आत्मज्ञानाचा लाभ झाला, ह्मणजे तुह्मी सदैव मुक्त होतां, किंवा आहां. तुमची मुक्ति केव्हांहि गमावली नव्हती. मुक्ति हा तर तुमचा स्वभावसिद्ध हक्क आहे.

एक मनुष्य आपल्या गळ्यांत अमोलिक रत्नांचा कंठा घालीत असे. एकदां त्याला आपल्या कंठ्याची विस्मृति पडली. कंठ्याचा त्यानें पुष्कळ शोध केला, आणि तो हरवला, असें समजल्यानें त्यानें फार शोक केला. “अरे, तूं शोक कां करतोस ? कंठा तर तुझ्यापाशीं—तुझ्या गळ्यांतच आहे, नीट पहा,” असें दुसऱ्या एकानें त्याला सांगितलें. कंठा आपल्यापाशींच आहे, असें त्याला कळून आल्यावर त्याला मोठा आनंद झाला. खरें पाहूं गेलें असतां, कंठा सांपडला असें ह्मणणें चुकीचें होईल; कारण कंठा एका ठिकाणींच होता. तो हरवला नसून त्याची केवळ विस्मृति झाली होती. त्याप्रमाणें, तुमचा आत्मा सनातन, मुक्त असा आहे; पण, तुमचें मन, तुमची बुद्धि अज्ञानानें आवृत झाली असल्यामुळें आपण बद्ध आहों, असें तुह्वांला वाटतें. विसरलेला कंठा सांपडला, असें आह्मी ह्मणतो, त्याप्रमाणें आह्वांला मुक्ति मिळेल, आह्मी

* गोल्डनगेट-हॉल, गुरुवार-तारीख २२ जानेवारी, १९१३.

पद्धतरहित भाषण.

मुक्त होऊं, असेंहि आह्मी ह्मणतो; पण, वस्तुतः आमची मुक्ति किंव हार—मुक्ताहार केव्हांच हरवला नव्हता.

प्रश्न—आमचें व्यक्तित्व पुढें तसेंच चाळ (कायम) राहतें काय !

उत्तर—व्यक्तित्व ह्मणजे आपला आत्मा असें समजत असाल, त आत्मा, अज आणि अमर आहे. त्याला जन्म आणि मरण नसल्यामुळे पुढें चाळ राहण्याचा प्रश्नच संभवत नाही; पण, व्यक्तित्व ह्मणजे जन्मांतर करणारें आपलें सूक्ष्म शरीर—मन असें तुहीं समजत असाल, त व्यक्तित्व पुढें चाळ राहतें.

याज्ञवल्क्याला, मैत्रेयी आणि कात्यायनी अशा दोन बायका होत्या याज्ञवल्क्य हा जनकराजाचा गुरु होता, आणि त्याच्याजवळ बरीच संपत्ति होती. आपली सर्व संपत्ति उभयतः स्त्रियांनां सारखी वांटून देऊन आपण अरण्यांत निघून जावें, असा याज्ञवल्क्यानें बेत केला संपत्तीनें अमरत्व मिळणें शक्य असतें, तर आपल्या नवऱ्यानें संपत्तीचा-वैभवाचा त्याग केला नसता, असा विचार करून मैत्रेयीनें आपला हिस्स घेण्याचें नाकारिलें. तिनें असा विचार केला, कीं, आपला पति ज्याअर्थ वरदार सोडून वनांत जाण्यास आणि दुसरा आश्रम घेण्यास तया ज्ञाला आहे, त्याअर्थी त्या आश्रमांत अधिक सौख्य व आनंद असल पोहिजे. तसें असल्याशिवाय आपला सध्यांचा आश्रम तो सोडण्यास कधींहि तयार होणार नाही. शेवटीं बराच विचार करून तिनें आपल्या पतीला विचारलें “ महाराज, अधिक आनंद संपत्तींत—प्रपंचांत आहे किंवा परमार्थांत आहे ? ” यावर याज्ञवल्क्य ह्मणाला “ प्रिये, श्रीमं तांनां प्रपंचांतील सुखें मिळतात हें खरें; पण त्यांनां खरा आनंद-मुक्ति किंवा अमरत्व मिळत नाही. ” मैत्रेयी ह्मणाली “ महाराज, त मला संपत्ति नको. मुक्ति—अमरत्व देणारें असें कांहीं या. ” हें ऐकून याज्ञवल्क्याला फार आनंद झाला, आणि त्यानें आपली सर्व मिळकत कात्यायनीला दिली, व आपली आध्यात्मिक संपत्ति—ज्ञान मात्र त्यां मैत्रेयीला दिलें.

स्वामी रामतीर्थ.

स होवाच । न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो
भवत्यात्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति ॥ न वा
अरे जायायै कामाय जाया प्रिया भवत्यात्मनस्तु कामाय
जाया प्रिया भवति ॥ *

—बृहदारण्यकोपनिषत्.

याचे दोन प्रकारांनीं अर्थ करण्यांत येतात, आणि हे दोन्ही प्रकार बरोबर असल्याचें दिसून येतें. पहिला प्रकार—पति इतका प्रिय वाटतो, याचें कारण पतीमध्ये कांहीं चांगले गुण आहेत, किंवा कांहीं विशेष आहे ह्मणून नव्हे, तर तो पत्नीला आदर्शासारखा आहे, ह्मणून प्रिय वाटतो. आपणांला ज्याप्रमाणें आरशांत आपलें रूप दिसतें, तसें पत्नीला पतिरूप आदर्शांत तिचें स्वरूप दिसतें, ह्मणून पति तिला इतका प्रिय वाटतो. दुसरा प्रकार—पतीवर पत्नी इतकें प्रेम करते, तें पतीकरितां नसून पतीमध्ये असलेल्या आत्म्याकरितां—ईश्वराकरितां आहे.

प्रेम जर अन्योन्यगामि नसेल, तर कोणी कोणावर प्रेम करणार नाही. यावरूनसुद्धां, दुसऱ्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आत्मस्वरूपावर आम्ही प्रेम करितों, असें सिद्ध होतें. आम्ही अंतर्गामीं असलेल्या आत्म्याला—ईश्वराला पाहतों. कोणत्याहि वस्तूवर त्या वस्तूसाठींच आम्ही

* पतिनिमित्त पती तुजला, प्रिये,
प्रिय असें ह्मणतां सहसा नये;
परम आवडि आपुलि आपणा,
वळख तूं तुज, टाकुनि मीपणा.
पुरुषहि स्वसुखार्थं सुखें क्षिया,
ह्मणतसे; सकळाहुनि ते प्रिया;
परम आवडि आपुलि आपणा,
वळख तूं तुज, टाकुनि मीपणा.

—वामन पंडित, प्रियसुधा.

पद्धतरहित भाषण.

प्रेम करीत नाही. खरें सुख, खरा आनंद आत्म्यामध्ये—ईश्वरामध्ये आहे, हें जाणा, आणि निरिच्छ व मुक्त व्हा.*

न वा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रिया भवन्त्या ।
त्मनस्तु कामाय पुत्राः प्रिया भवन्ति ॥

—बृहदारण्यकोपनिषत्.

अर्थ—खरोखर पुत्राकरितांच पुत्र प्रिय नाहीत, तर आत्म्याकरितां ते प्रिय आहेत. जेव्हां पुत्र आमच्यावर उठतात, तेव्हां आह्मांला वाईट वाटते आणि आम्ही त्यांना दूर घालवून देतो. यावरून पुत्र कोणाकरितां प्रिय आहेत हें चांगलें सिद्ध होतें.

न वा अरे वित्तस्य कामाय वित्तं प्रियं भवत्या
त्मनस्तु कामाय वित्तं प्रियं भवति ॥ †

—बृहदारण्यकोपनिषत्.

अर्थ—खरोखर, वित्त वित्ताकरितां नव्हे, तर आत्म्यासाठीं प्रिय असते.

तुम्ही नाना देवतांनां भजतां आणि ह्मणतां 'हे देवा, तूं इतका श्रेष्ठ, दयाळु, कृपाळु आहेस; तूं आमचें सर्व प्रकारें कल्याण करतोस.'

* कळलिया हरिची सकलात्मता,
मग कळे हरिभक्ति अखंडता;
परम आवडि आपुलि आपणा,
वळख तूं तुज, टाकुनि मीपणा.

—वामनपंडित.

‡ सुनयने ! सदनें विविधें धनें
निजसुखार्थ समस्तहि साधनें;
परम आवडि आपुलि आपणा,
वळख तूं तुज, टाकुनि मीपणा.

—वामनपंडित.

स्वामी रामतीर्थ.

तुम्ही अशी प्रार्थना कां करितां ? कारण, देव तुमच्या गरजा भागवितो, तुमच्या उपयोगी पडतो. पहा, देवहि देवाकरितां नव्हे, तर आत्म्या-सार्थीच इतका प्रिय आहे. आत्मा हाच सर्व सुखाचा, आनंदाचा उगम आहे.*

हिंदुस्तानांतील, कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांत, बाहुल्यांशी संबंध असलेल्या सूक्ष्म तारा हातांत धरून सूत्रधार पडद्यामार्गे बसलेला असतो. प्रेक्षकांना त्या सूक्ष्म तारा किंवा तो सूत्रधार दिसत नाही. फक्त बाहुल्या त्यांच्या दृष्टीला पडतात. त्याप्रमाणें या जगांतील जडदेह त्या खेळांतील बाहुल्यांप्रमाणें आहेत. साधारण लोक या जड-देहांनांच कर्ते असे समजतात. कोणी इष्टमित्रांनीं त्यांचे कांहीं चांगले केले, कीं, त्यांनां सुख होतें. पण, त्यांनीं जर कांहीं त्यांच्याविरुद्ध केले, तर ते त्यांचा द्वेष करूं लागतात. याहून उच्च असे दुसरे लोक असतात, आणि ते त्या सूक्ष्म तारांकडेच विशेष लक्ष्य देतात. हे अधिक शहाणे, तत्त्ववेत्ते आणि धार्मिक असतात; पण, त्यांची धांव सूक्ष्म शरीरापर्यंत—मनापर्यंत असते. ते, आत्मा ह्मणजे सूक्ष्म शरीर किंवा मन असें समजतात—ते कार्य आणि कारण पाहतात. त्यांनां सूक्ष्म तारा, आणि बाहुल्या (जड देह)—यांचा संबंध दिसतो. पडद्यामार्गे असलेला सूत्रधार—दिक्, काल, कार्यकारणभाव यांच्यापलीकडे असलेला आत्मा फारच थोड्यांनां दिसतो.

जगांतील सर्व संबंध, सर्व बिघाड (संकटें) मानवजातीला एकच धडा शिकवितात. त्यांचा सर्व रोख आर्ह्यां पडद्यामार्गे असलेल्या सूत्रधाराची—आत्म्याची ओळख करून घ्यावी, असाच असतो. जेव्हां

* 'इतर ईश्वर मानिति त्या जना,
निजसुखार्थाचि कीं तदुपासना;
परम आवडि आपुलि आपणा,
बळख तूं तुज, टाकुनि मीपणा.'

—वामनपंडित.

पद्धतरहित भाषण.

तुम्ही एकाद्या मित्राला पहातां, तेव्हां आपण त्या मित्रांत असलेल्या परमात्म्याला पाहतों; जेव्हां तुमचा मित्र बोलतो, तेव्हां परमात्मा त्या मित्राच्या द्वारे बोलत आहे, असें तुम्हांला वाटलें पाहिजे. सर्वत्र परमात्मशक्ति ओळखून जर तुम्ही आपला सर्व व्यवहार कराल, तर तुम्हांला कांहीं त्रास होणार नाही, कांहींहि संकट तुमच्यावर येणार नाही. बाहुल्यांना नाचविणारा--विश्वाचें नियमन करणारा सूत्रधार--परमात्मा ओळखिला पाहिजे. बाह्य नामरूपासारखा तो स्पष्ट दिसला पाहिजे.

ब्रह्म तं परादाद्योऽन्यत्रात्मनो ब्रह्म वेद ।

क्षत्रं तं परादाद्योऽन्यत्रात्मनः क्षत्रं वेद ।

लोकास्तं परादुर्योऽन्यत्रात्मनो लोकान्वेद ।

देवास्तं परादुर्योऽन्यत्रात्मनो देवान्वेद ।

भूतानि तं परादुर्योऽन्यत्रात्मनो भूतानि वेद ।

सर्वं तं परादाद्योऽन्यत्रात्मनः सर्वं वेद ।

इदं ब्रह्म, इदं क्षत्रं, इमे लोकाः, इमे देवाः

इमानि भूतानि, इदं सर्वं यदयमात्मा ॥

—बृहदारण्यकोपनिषत्--चतुर्थब्राह्मण.

- —“आत्म्याशिवाय अन्य ठिकाणीं ब्राह्मणवर्गाला जो पाहतो, त्याला ब्राह्मणवर्ग सोडून देतो; आत्म्याशिवाय अन्यठिकाणीं क्षत्रियवर्गाला जो पाहतो, त्याला क्षत्रियवर्ग सोडून देतो; आत्म्याशिवाय अन्य ठिकाणीं लोक, देव, आणि भूतें यांना जो पाहतो त्याला लोक, देव आणि भूतें सोडून देतात; आत्म्याशिवाय अन्य ठिकाणीं सर्व जो पाहतो, त्याला सर्व कांहीं सोडून देतें. हा ब्राह्मणवर्ग, क्षत्रियवर्ग, हे लोक, हे देव, हीं भूतें, हें सर्व कांहीं ह्मणजे हा आत्मा आहे.”

ही आत्म्याची व्याख्या फार उत्तम आणि स्पष्ट अशी केलेली आहे. हिचें मनन आणि निदिध्यासन करा, ह्मणजे तुम्ही मुक्त व्हाल, तुमचा स्वभावसिद्ध-जन्मसिद्ध हक्क तुम्हांला मिळेल.

स्वामी रामतीर्थ.

तुम्हीं एकाद्या जड वस्तूवर, त्या वस्तूसाठीच अवलंबून रहाल, सर्व भार ठेवाल, तर शेवटीं फसाल. इच्छेच्या-कामनेच्या विषयापलीकडे गेलें पाहिजे, असा कायदा आहे. तुम्ही एकाद्या राजाकडे किंवा महात्म्याकडे गेलां, आणि त्याच्या व्यक्तीवर सर्व भार ठेवून त्यांच्या देहालाच विशेष मान देऊं लागलां, तर यःकश्चित् काडीवर अवलंबून राहिल्यासारखे होऊन तुम्ही पतन पावाल. अंतर्त्यामीं असलेल्या आत्म्याकडे-ईश्वराकडे न पहातां देहालाच विशेष मान देणें हें पाप आहे, ही मूर्तिपूजा आहे, आणि याबद्दल तुम्हांला दुःख सोसावें लागेल. संसारांत, प्रपंचांत तुम्ही वावरत असतां, अंतर्त्यामीं असलेल्या आत्मतत्त्वाकडे तुमचें सर्व लक्ष्य असावें, आणि तुम्हीं सर्व व्यावहारिक कामें आत्मतत्त्वाहून कमी लेखावीं. देहापेक्षां-व्यक्तीपेक्षां सत्याला-आत्म्याला विशेष मान द्यावा. मित्राच्या तसबिरीला, त्या तसबिरीसाठीं नव्हे, तर आमच्या त्या मित्राकरितां आम्हीं विशेष महत्त्व देतो. चित्रापेक्षां मित्र आम्हांला अधिक प्रिय आहे. पदार्थापेक्षां पदार्थातील तत्त्वाकडे-आत्मतत्त्वाकडे विशेष नजर दिली असतां सर्व व्यवहार सुरळीत चालतो; नाहीतर सर्व घडी बिघडून जाते, आणि आम्हांला त्रास व दुःख होतें. कायदा असा आहे.

एका खेडेगांवांत एक वेडगळ बाई रहात असे. त्या बाईजवळ एक कोंबडा होता. गांवांतील लोक तिची थट्टा करीत आणि तिला चिडवून फार त्रास देत. एके दिवशीं ती फार त्रासून त्या लोकांनां झणाली “बाबांनों, तुम्ही मला छळतां, यासाठीं मी तुमचा एका विलक्षण रीतीनें सूड घेणार आहे. तुम्हांला मग फार पश्चात्ताप होईल.” “बाई, तुम्ही आमचा सूड कसा घेणार ?” असें लोकांनीं विचारतां ती झणाली “मी उद्यां सूर्याला तुमच्या गांवावर उगवूं द्यावयाची नाही.” “हें आपण कसें करूं शकाल ?” “माझा कोंबडा आरवला, कीं, सूर्य उगवतो; तुम्हीं मला असें छळूं लागाल, तर मी माझा कोंबडा घेऊन दुसऱ्या गांवीं जाईन, व मी गेलें, झणजे तुमच्या गांवावर सूर्य उगवणार नाही.”

पद्धतरहित भाषण.

कोंबडा आरवला, कीं, सूर्य उगवतो हें खरें आहे. पण, कोंबड्याचें आरवणें हें सूर्योदयाचें कारण नव्हे, हें त्या बाईला माहीत नव्हतें. शेवटीं कंटाळून त्या बाईनें तो गांव सोडिला आणि ती दुसऱ्या गांवीं जाऊन राहिली. तेथें तिचा कोंबडा आरवला आणि सूर्य उगवला. पण, पहिल्याहि गांवीं तो उगवलाच! आमच्या कामना कोंबड्याच्या आरवण्या-प्रमाणें होत, आणि कामनेचे विषयभूत पदार्थ प्राप्त होणें हें सूर्यो-दयाप्रमाणें होय. जगांतील सर्व व्यवहार आत्मसूर्याच्या नियमनाप्रमाणें-परमात्म्याच्या मर्जाप्रमाणें चालत आहेत. माझ्या कोंबड्यामुळें सूर्य उगवतो, असें श्रेय अहंकारानें कोणीहि घेऊं नये. कोंबड्याचें आरवणें, पहांट होणें इत्यादि गोष्टी सूर्याच्या प्रभावामुळें-प्रकाशामुळें होतात. त्याप्रमाणें सर्व पदार्थ, विचार, कामना यांचें नियमन परमात्म्याच्या इच्छेप्रमाणें होतें. याकरितां विपर्यास करूं नका, आणि पदार्थ वस्तुतः खरे आहेत, असें मानूं नका. सुखदुःखांचें खरें कारण पदार्थ आहेत, असा गैरसमज करून घेऊं नका. जग ह्मणजे लीला किंवा रंगभूमि आहे, आणि आपण क्लीओपाट्रा, मॅकबेथ इत्यादि सोंगें आहोंत, असें माना. सोंगाची बतावणी करा; पण आपण ईश्वर आहों, हें विसरूं नका. तुमचा आत्मा सनातन, सच्चिदानंद आहे हें विसरूं नका.

स यथा दुन्दुभेर्हन्यमानस्य न बाह्याब् शब्दाब् शक्तुयाद् ग्रह-
गाय, दुन्दुभेस्तु ग्रहणेन दुन्दुभ्याघातस्य वा शब्दो गृहीतः ॥

—बृह० उपनिषत्.

“दुन्दुभि वाजविली असतां उत्पन्न होणाऱ्या शब्दांचें ग्रहण करतां येत नाहीं; पण, दुन्दुभि वाजविणाराचा हात किंवा दुन्दुभि धरली असतां, दुन्दुभीच्या शब्दांचें ग्रहण होतें (आवाज बंद होतात), त्याप्रमाणें, सर्व कामना, पदार्थ ज्याच्यापासून उत्पन्न होतात, त्याला-आत्म्याला धरिलें असतां, सर्व पदार्थ, कामना आपल्या हातीं येतात.”

स यथा शंखस्य ध्मायमानस्य न बाह्याब् शब्दाब् शक्तुयाद्
ग्रहणाय, शंखस्य तु ग्रहणेन शंखध्मस्य वा शब्दो गृहीतः ॥

स्वामी रामतीर्थ.

“शंख वाजविला, ह्यणजे उत्पन्न झालेले आवाज बाहेरून धरितां येत नाहीत; पण, शंख वाजविणारा अगर शंख यांना धरिलें असतां, आवाज धरितां येतात (बंद होतात).”

ब्रह्माशीं तुमचें ऐक्य झालें असतां, तुमच्या सर्व कामना तृप्त होतात. नंतर, तुहांला दुःख, त्रास होत नाही; आणि कोणीहि तुहांला फसवीत नाही.

स यथा सर्वासामपां समुद्र एकायनमेव सर्वेषां स्पर्शानां त्वगेकायनमेव सर्वेषां गन्धानां नासिके एकायनमेव सर्वेषां रसानां जिह्वैकायनमेव सर्वेषां रूपाणां चक्षुरेकायनमेव, सर्वेषां शब्दानां श्रोत्रमेकायनमेव सर्वेषां संकल्पानां मन एकायनमेव, सर्वासां विद्यानां हृदयमेकायनमेव सर्वेषां कर्मणां हस्तावेकायनमेव सर्वेषामानन्दानामुपस्थ एकायनमेव, सर्वेषां विसर्गाणां पायुरेकायनमेव, सर्वेषामध्वनां पादावेकायनमेव, सर्वेषां वेदानां वागेकायनम् ॥

“ ज्याप्रमाणें सर्व पाण्याचें मुख्य स्थान-केंद्र, ह्यणजे समुद्र, सर्व स्पर्शाचें केंद्र त्वचा, सर्व गंधांचें केंद्र नासिका, सर्व रसांचें केंद्र जिह्वा, सर्व रूपांचें चक्षु, सर्व शब्दांचें श्रोत्र, सर्व संकल्पांचें मन, सर्व विद्यांचें हृदय, सर्व कर्मांचें हस्त, सर्व आनंदाचें उपस्थ, सर्व विसर्गांचें गुद, सर्व गमनांचें पाद, सर्व वेदांचें वाक्, हीं आहेत, त्याप्रमाणें या सर्व जगाचें—विश्वांतील सर्व पदार्थांचें केंद्र ह्यणजे आत्मा होय, आणि आत्म्यापासून सर्व कांहीं उत्पन्न होतें. ”

स यथा सैन्धवखिल्य उदके प्रास्त उदकमेवानुविली-
येत नहास्योद्ग्रहणायेव स्याद्यतो यतस्त्वाददीत लवण-
जेष्वं वा अर इदं महद्भूतमनन्तमपारं विज्ञान घनएवै-

पद्धतरहित भाषण.

तेभ्योभूतेभ्यः समुत्थाय तान्येवाऽनु विनश्यति न प्रेत्य
संज्ञास्तीत्यरे ब्रवीमीति होवाच याज्ञवल्क्यः ॥

“ ज्याप्रमाणें मिठाचा खडा पाण्यांत टाकिला असतां तो विरघळून जातो, तो तसाच पुनः बाहेर काढितां येत नाही, पण तें पाणी तुझी कुठूनहि चाखून पहा, तुझ्या तें खारट लागतें, त्याप्रमाणें, हे मैत्रेयि! महद्भूत, अनन्त, विज्ञानवन असा आत्मा या भूतांपासून उत्पन्न होतो, आणि नंतर त्यांतच लीन होतो, आणि असा लीन झाल्यानंतर त्याला कांहीं संज्ञा (ज्ञान, नांव) नसतें, असें याज्ञवल्क्य बोलला. ”

मनुष्यानें सत्याचा अनुभव—आत्म्याचा साक्षात्कार घेतला, ह्यणजे तो त्याच्याशीं एक होऊन जातो, आणि नंतर तो नामरूपांवर अवलंबून रहात नाही. नंतर मैत्रेयी ह्यणाली “ महाराज, नंतर संज्ञा नसते, असें सांगून आपण माझा घोंटाळा केला. ”

‘सा होवाच मैत्रेय्यत्रैव मा भगवानमूमुहन्न प्रेत्य संज्ञास्तीति ।’

सर्व कांहीं आत्म्याच्या नियमनाप्रमाणें होतें. आपलें मन, आपलें व्यक्तित्व याचें कांहीं चालत नाही, तर आत्म्यांत लीन होणें, ह्यणजे आपला नाश करून घेणें होय, अशी शंका मैत्रेयीला आली. यास्तव तिनें ह्मटलें “ महाराज, मला नाश नको आहे. आत्मा ह्यणजे नाशमृत्यु असें असेल, तर तो मला नको आहे. ”

स होवाच याज्ञवल्क्ये न वा अरेऽहं मोहं ब्रवीम्यलं
वा अर इदं विज्ञानाय ॥ १३ ॥ यत्र हि द्वैतमिव
भवति, तदितर इतरं जिघ्रति, तदितर इतरं पश्यति,
तदितर इतरं शृणोति, तदितर इतरमभिवदति, तदि-
तर इतरं मनुते, तदितर इतरं विजानाति, यत्र वा अस्य
सर्वमात्मैवाभूत्तत्केन कं जिघ्रेत्तत्केन कं पश्येत्तत्केन
कं शृणुयात्तत्केन कमभिवदेत्तत् केन कं मन्वीत तत्
केन कं विजानीयाद्येनेद् ५ सर्वं विजानाति तं केन
विजानीयाद्विज्ञातारमरे केन विजानीयादिति ॥ १४ ॥

स्वामी रामतीर्थ.

याज्ञवल्क्य ह्यणाला "हे मैत्रेयि, मी तुला मोहांत पाडण्यासारखें असें कांहीं सांगत नाही. ज्ञानप्राप्तीसाठी मी सांगतो, तितकें पुरें आहे. जेथें द्वैत असतें, तेथें एक दुसऱ्याशीं बोलतो, खेळतो, विचार करतो, पाहतो, नमस्कार करितो, जाणतो; पण, जेव्हां हें सर्व आत्मा (अद्वैत) होऊन जातो, तेव्हां कोणी कोणाशीं बोळावें, चालावें, खेळावें ? सर्व जो जाणतो, त्याला कसें जाणावें—जाणणाराला कसें ओळखावें?"

ऐकतां न येणें याला दोन कारणें असूं शकतील. (१) एकादा बहिरा व मुका असेल; (२) ऐकणाराच्या बाहेर आवाज नसेल. तसेंच न पाहणें हें दोन गोष्टींमुळे होतें. (१) एकादा आंधळा असेल; (२) पाहण्याजोगें असें पाहणाराच्या बाहेर कांहीं नसेल. तसेंच वास घेतां न येणें हें, (१) एकाद्याला घ्राणेंद्रिय नसेल, किंवा (२) वास घेण्याजोगें असें बाहेर कांहीं नसेल, यामुळे होत असेल. मैत्रेयीची शंका अशी आहे, कीं, जर आत्म्याच्या—परमात्म्याच्या योगानें आमच्या क्रिया—पाहणें, बोलणें वगैरे क्रिया चालतात, तर वस्तुतः आह्मी बहिरे, मुके, आंधळे असल्यासारखेच झालों. याचें उत्तर याज्ञवल्क्यानें असें दिलें आहे, कीं, आमच्यामध्ये कांहींतरी व्यंग आहे, ह्यणून आह्वांला दिसत नाही, ऐकूं येत नाही. असा प्रकार नसल्यास पाहण्याजोगें, ऐकण्याजोगें असें आमच्याबाहेर कांहीं नाही; तर द्वैत किंवा आंकुचितपणा नाही, हेंच त्याचें कारण होय. आत्मा अनंत—एकमेवाद्वितीयम् असा असल्यामुळे त्याच्याच शक्तीच्यायोगें आह्मी पाहणें, ऐकणें इत्यादि क्रिया करितों, व आमच्या सर्व इंद्रियांनां आत्म्यापासूनच सामर्थ्य मिळतें.

जें, मन, नेत्र किंवा इतर इंद्रियांपैकीं कोणत्याहि इंद्रियानें जाणिलें जात नाही; परंतु जें, मन, चक्षुरादि इंद्रियांनां व्यापार करावयाला लावितें, तें ब्रह्म किंवा अनंत होय. ब्रह्म—परमात्मा हा बुद्धीचा किंवा मनाचा विषय होऊं शकत नाही. मन, वाचा आणि विचार तेथून निराशेनें परततात. चिमट्याला आपल्या पकडींत हवा तो पदार्थ धरितां येतो. परंतु, उलट वळून चिमटा धरणारीं बोटें त्याला कशीं धरितां

पद्धतरहित भाषण.

येतील ? तुमचें मन किंवा बुद्धि ही चिमव्याप्रमाणें आहे. चिमव्याला दोन हात किंवा पाय असतात. पण बुद्धिरूप चिमव्याला, कोठें, केव्हां आणि कां--दिक्, काल, कार्यकारणभाव, असे तीन पाद असतात. या तीन पादांच्यायोगें जेव्हां बुद्धि एकाद्या गोष्टीचें ग्रहण करिते, तेव्हां ती गोष्ट पूर्णपणें समजते, असें आह्मी ह्मणतो. एकादी गोष्ट कां, कोठें व केव्हां झाली हें समजलें, ह्मणजे ती गोष्ट आमच्या ज्ञानशक्तीच्या— बुद्धीच्या आटोक्यांत येते. पण, बुद्धिरूप चिमटा हा बोटांच्या—आत्म्याच्या ताब्यांत आहे, आणि आत्म्याकडून त्या चिमव्याचें (बुद्धीचें) नियमन होत असतें.

तुमचें मन किंवा बुद्धि ही स्वतंत्र आहे काय ? स्वतंत्र असेल, तर ती शांत, स्वस्थ, सुशुप्ति अवस्थेंत कां राहत नाही ? मन स्वतंत्र असतें, तर तें सर्वहि अवस्थेंत राहूं शकलें असतें. तें तसें स्वतंत्र नाही. तें दुसऱ्या एका उच्च शक्तीच्या—आत्म्याच्या ताब्यांत आहे. बुद्धीला किंवा मनाला उलट वळून इतर पदार्थाप्रमाणें बोटांचें—आत्म्याचें ग्रहण करितां येत नाही. आत्म्यासंबंधीं कां, कोठें आणि केव्हां हे प्रश्न बुद्धीला करितां येत नाहीत. कारण आपलें उगमस्थान जाणणें तिला शक्य नाही. 'बुद्धेः परतस्तु यः' आत्मा बुद्धीच्या पलीकडे आहे.

मनाला जरी आत्म्याचें ग्रहण करितां येत नाही, तरी त्याला सागरांतील बुडबुड्याप्रमाणें आत्म्यांत लीन होऊन जातां येईल. बुडबुड्यांनां समुद्राच्या बाहेर येतां येत नाही, पण फुटून जाऊन त्यांनां सागरांत लीन होतां येते. त्याचप्रमाणें बुद्धीला आत्म्यांत लीन होतां येतें. मायावादाचें सार तें हेंच आहे.

या सत्यसागराचें—आत्म्याचें मनन आणि निदिध्यासन करून आह्मी त्याच्याशीं एक होऊन गेलें पाहिजे.—आत्मा दिक्कालातीत आहे—यालाच 'अहमस्मि—अहं ब्रह्मास्मि' असें ह्मणतात. आणि ॐकारानें याचा निर्देश करितात. प्रणवाचा, ॐकाराचा अर्थ 'अहं ब्रह्मास्मि अहमस्मि,' असा आहे. ॐकाराचा उच्चार करतेवेळीं आपण दुसऱ्या कोणापाशीं बोलत आहों अशी कल्पना करूं नका. प्रणवोच्चाराच्या

स्वामी रामतीर्थ.

वेळीं आपण परमात्म्याशीं एक होऊन गेलीं आहों अशी भावना बाळगा. या दृढ भावनेनें, अशा जोरदार जाणीवेनें मनाचा फुगा फुटून तो सत्यसागरांत—आत्मोदधींत लीन होऊन जातो. साक्षात्काराचा—मुक्तीचा मार्ग तो हाच.

हा आत्मा सर्व शरीरांत सारखा भरलेला आहे. ही विश्वनियामक अनंतशक्ति, अणुरेणूसारख्या लहान पदार्थांत, तसेंच सागरासारख्या प्रचंड वस्तूंत सारखी दिसून येते. ही दिक्कालातीत असून सनातन आहे. ही शक्ति आपण आहों, सर्व दिक्काल आपण व्यापून राहिलों आहों, दिक्कालादिकांनां आपण आधार आहों, अनंत दिक्क, अनंत काल, अनंत शक्ति आपण आहों, असें तुह्मांला वाटूंया—असें तुमच्या अंतःकरणांत भिनुंया, ह्मणजे पहा कसें तुमचे रूपांतर होतें तें ! अशी तुमची भावना दृढ होत गेली, ह्मणजे तुमचे स्वार्थी विचार, दुःखे, काळज्या, त्रास वगैरे सर्व कांहीं नाहीसें होतें, आणि कल्पनातीत आनंदाचा तुह्मांला लाभ होतो. आपण सच्चिदानंद आत्मा आहों, असें तुह्मांला वाटूंया, ह्मणजे तुह्मी तसेच व्हाल.

रेशमी उपरण्याला जर कोणत्याहि वस्तूशीं आपलें ऐक्य सिद्ध करून दाखवावयाचें असेल, तर त्यानें रेशमाशीं आपलें ऐक्य सिद्ध करून दाखविलें पाहिजे. कारण, त्याची उत्पत्ति आणि स्थिति रेशमांतच आहे. वस्त्राची लांबी, रुंदी, जाडी इत्यादिकांशीं ऐक्य सिद्ध करण्याचा त्याला कांहीं हक्क नाही. त्याप्रमाणें बुद्धीला आपलें कोणाशीं ऐक्य प्रस्थापित करावयाचें असेल, तर तिनें तें आपल्या मूलस्वरूपाशीं—उगमस्थानाशीं केलेलें बरें. तिनें बुडबुड्याप्रमाणें फुटावें आणि आत्मोदधीशीं एक होऊन जावें. तिनें देहाशीं आपलें ऐक्य कधींहि प्रस्थापित करूं नये. देह हें कार्य आहे. कार्याशीं आपलें ऐक्य प्रस्थापित करण्याचा बुद्धीला कांहीं हक्क नाही. तसेंच ऐहिक संबंधांत, ऐहिक व्यवहारांत गुरफटून जाण्याचा तुह्मांला हक्क नाही. तुह्मी सत्यसागर, सच्चिदानंद आत्मा आहांत. त्याचें श्रवण, मनन, निदिध्यासन करा, आणि दुःखातीत—मुक्त व्हा.

समतोल मन.

BALANCED MIND.

समतोल मन.*

या युगामध्ये वेदान्ताप्रमाणें आचरण करितां येईल काय, असा परवां एकानें प्रश्न केला; आणि आणखी एकानें असें सुचविलें, 'ही वेदान्ताप्रमाणें आचरण करावयाचें असेल, तर घरादाराचा त्याग करून हिमालयाच्या अरण्यांत गेलें पाहिजे. पण 'राम' सांगतो, कीं, छे, छे, तुह्वांला अरण्यांत जाण्याची कांहीं जरूरी नाही.

हल्लीं एक सर्वसाधारण तक्रार आह्वांला वेळ मिळत नाही अशी आहे. लोक ह्मणतात "आह्वांला आमचीं सर्व कामें पाहिलीं पाहिजेत, संसारांतील आमच्या पाठीमागें असणाऱ्या काळज्या, त्रास यांकडे लक्ष्य पुरवून मुलेंबाळें, आप्तेष्ट यांच्याकडेहि आह्वांला पाहिलें पाहिजे. शिवाय आमचे मित्र तर आमची इतकी वेळ घेतात, कीं, 'हे परमेश्वरा, आमच्या मित्रांपासून आमचें रक्षण कर,' अशी प्रार्थना करण्याची पाळी येते ! आमच्या कर्तव्यकर्मांकडे आह्वांला लक्ष्य पुरवावें लागतें, व तिकडे आह्मी लक्ष्य देऊं लागलों, ह्मणजे केव्हांकेव्हां आह्वांला जेवणालाहि वेळ मिळत नाही. मग आध्यात्मिक उन्नतीसाठीं आम्हीं वेळ कोठून आणावा ?" यावर आमचा एकच प्रश्न आहे. हीं सर्व कर्तव्यकर्में कोठून उद्भवतात ? हीं तुमच्यावर कोण लादतो ? तुम्ही स्वतःच. तुह्वांला गुलाम करून सोडणारीं सर्व कामें तुम्हीं आपण होऊन आपणांवर लादून घेतलीं आहेत, व तीं अवघड किंवा सोपीं वाटणें हें तुमच्यावरच अवलंबून आहे. कर्तव्यकर्मांचा उगम तुमच्यापासूनच आहे, हें तत्त्व एकदां समजलें, ह्मणजे तुह्वांला तुमची स्थिति सुधारतां येऊन सुखी होतां येईल.

एकदां एक मनुष्य डॉक्टर जॉन्सनकडे जाऊन सांगूं लागला "डॉक्टरसाहेब, माझा सर्वस्वीं घात झाला ! कोणतेंहि काम करण्यास मी अगदीं नालायक आहे. माझ्या हातून कांहीं होणें शक्य नाही. "

* ता. १५ फेब्रुवारी १९१३ रोजी झालेले व्याख्यान.

स्वा. रा. १४

२०९

स्वामी रामतीर्थ.

“अहो, झालें तरी काय ?” डाक्टर जॉन्सनने त्याला विचारलें.

तो मनुष्य हणाला “ डॉक्टरसाहेब, या जगांत मनुष्याचें आयुष्य फार झालें तर शंभर वर्षे आहे; आणि ही आयुर्मर्यादा अनंत-कालापुढें कांहींच नव्हे. शंभर वर्षांतील अर्धे आयुष्य झोंपेंत जातें. आमचें बालपण बहुतेक झोंपेंत जातें; हातारम्यण झोंपेंत निर्बलता आणि पराधीनपणा यांनीं व्यापलेलें असतें, व तें जवळजवळ बालपणाप्रमाणेंचें व्यर्थ होतें. तरुणपण तर, कुविचार, मोह, विषयवासना यांत खर्च होतें. याशिवाय राहिलेला वेळ खेळण्यांत, खाण्यापिण्यांत लुप्त होतो. राग, द्वेष, चिंता, विवंचना, त्रास यांतसुद्धां आमचा बराच वेळ खर्च होतो. शिवाय आमचीं मुलेंबाळें, आप्तेष्ट, गणगोत यांच्याकडेहि कांहीं वेळ खर्च करावा लागतो. अशी स्थिति असल्यामुळें कोणाहि मानवाला उपयुक्त काम कसें करितां येईल ? देवाकडे त्याचें लक्ष्य कसें लागेल ?” हें सर्व ऐकून डॉक्टर जॉन्सन हंसला नाही, किंवा त्या मनुष्यावर रागावलाहि नाही; उलट त्याच्याशीं सहानुभूति दाखवून तो स्फुंदूनस्फुंदून रडूं लागला, आणि त्याला हणाला “ ईश्वराकडे मन लावण्यास जर वेळ मिळत नाही, तर आत्महत्या करणें बरें. बन्धो, माझी एक तक्रार आहे आणि ती तुझ्यापेक्षां वाईट आहे.” हें ऐकून “आपली कसली तक्रार?” असें तो मनुष्य डाक्टराला विचारूं लागला. त्यावर डॉक्टर जॉन्सन हणाला “माझाहि सर्वस्वीं घात झाला ! माझ्या पोटाला पुरेल इतकें धान्य पैदा करण्याजोगी जमीन उरली नाही. ” डॉक्टरचें हें भाषण ऐकून तो मनुष्य हणतो “ छेः, असें कसें होईल ? आपला आहार मोठा असून आपण दहाजणांइतकें खातां, हें मी कबूल करितों; पण आपल्या लहट्ट पोटाला पुरेल इतकें धान्य अगर भाजीपाला पैदा करण्याजोगी जमीन पृथ्वीवर आहे. असें असून तुमची व्यर्थ तक्रार कां ?” यावर डॉक्टर जॉन्सन हणाला “हें पहा, तुमची पृथ्वी हणजे काय आहे? अचल तारे आणि सूर्य यांमधील अंतर मोजतांना, ज्योतिषशास्त्रांत पृथ्वी हणजे एक बिंदु आहे असें मानिलें जातें. आणि

समतोल मन.

या बिंदूपैकीं-पृथ्वीपैकीं, तीनचतुर्थांश भाग पाण्यानें व्यापलेला आहे. त्याशिवाय वाळवंटाचीं मैदाने, टेंकड्या, दगड, तळीं, सरोवरे आणि लंडनसारखीं मोठमोठीं शहरे इत्यादिकांनींही बरीच जागा व्यापलेली आहे. शिवाय सडका, आगगाडीचे मार्ग आणि रस्ते इत्यादिही बरीच जागा व्यापतात. हें सर्व भागून कांहीं थोडी जागा उरते असें समजा; पण या राहिलेल्या जमिनीच्या तुकड्यावर उदरनिर्वाह करणारे कितीतरी पक्षी आहेत, मुंग्या आहेत, घोडे आहेत, हत्ती आहेत. यांचाहि उदरनिर्वाह राहिलेल्या जमिनीवर चालला पाहिजे. मनुष्याच्या वांग्याला मग फारच थोडी जमीन येते, आणि या जगांत मनुष्ये किती तरी आहेत. फक्त एका लंडनच्या लाखों लोकांकडे पहा. या सर्वांचा चरितार्थ या बिंदुरूपी पृथ्वीवरच चालला पाहिजे. असें जर आहे, तर मग, माझे समाधान होईल इतकें अन्न कसें पैदा होईल ? या माझ्या तर्कशास्त्रानें माझी निराशा होते, आणि मला जरूर असलेलें अन्न उत्पन्न करण्यास जमीन न मिळाल्यानें मी खचित मरणार असें मला वाटतें.”

तो मनुष्य ह्मणाला “डॉक्टर, तुमचें तर्कशास्त्र वरवर बरोबर दिसतें खरें; पण वस्तुतः तें तसें नाही. तुमचें तर्कशास्त्र कसेंहि असो, पृथ्वी तुमचें पोषण करण्यास समर्थ आहे.” डॉक्टर जॉन्सन ह्मणाला “महाराज, माझी तक्रार जर व्यर्थ आहे, तर आपलीहि सबब तशीच आहे. मला पृथ्वीपासून जर माझा आहार मिळतो, तर तुम्हाला आध्यात्मिक आहार घेण्यास—ईश्वराकडे लक्ष्य लावण्यास काल साहाय्य करील (तुम्हाला वेळ मिळेल).” आध्यात्मिक गोष्टीविषयीं हल्लींच्या सुधारलेल्या काळांत वेळ मिळत नाही, अशी जे लोक सबब पुढे आणितात, त्यांना ‘राम’ हेंच (डॉक्टर जॉन्सननें दिलेले) उत्तर देतो. तुम्हीं वेळेचा सदुपयोग केला, तर हल्लींच्या परिस्थितींतहि आपली आध्यात्मिक उन्नति करून घेण्यास तुम्हाला पुष्कळ वेळ आहे.

एकदां एक मनुष्य घोड्यावर बसून दूरच्या गांवीं चालला होता. वाटेंत एका विहिरींतून कांहीं शेतकरी रहाटानें पाणी ओढीत असलेले

स्वामी रामतीर्थ.

त्याला दिसले. तो आपल्या तहानेलेल्या घोड्याला पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीजवळ आला. पण, रहाटाचा करकर आवाज ऐकून घोडा बुजून गेला, आणि तो कांहीं पाणी पिईना. असें झाल्यावर, रहाटाची करकर बंद करा, असें त्या मनुष्यानें शेतकऱ्यांना सांगितलें. त्याप्रमाणें त्यांनीं रहाट थांबवून आवाज बंद केला. पण, त्या आवाजाबरोबर विहिरींतून पाणी येण्याचेंहि बंद झालें, आणि घोड्याला कांहीं पाणी मिळेंना. हें पाहून तो मनुष्य ह्मणाला “तुझीं किती चमत्कारिक लोक आहां! मीं तुझांला आवाज बंद करण्यास सांगितलें, पाणी बंद करण्यास सांगितले नाहीं! वाटसरूच्या घोड्याला पाणी पिऊं देण्याइतकीहि दया तुमच्या अंगीं नाहीं काय?” ते शेतकरी ह्मणाले “महाराज, माफ करा. आपल्या घोड्याला पाणी प्यावयाला मिळावें अशी आमची मनापासून इच्छा आहे; पण, ती आह्मांला पूर्ण करतां येत नाहीं. आपल्या घोड्याला पाणी पाहिजे, तर तुझीं त्याला थापटून, चुचकारून आवाज चालू असतांना पाणी प्यावयाला लाविलें पाहिजे. कारण, आह्मीं आवाज बंद केला—रहाट बंद केला, ह्मणजे पाणीहि थांबलेंच, ह्मणून समजा. रहाट सुरू असला ह्मणजे त्याच्या आवाजाबरोबर पाणी येत असतें.”

त्याचप्रमाणें ‘राम’ तुझांला सांगतो, कीं, जर तुझांला वेदान्ताचा—आत्म्याचा साक्षात्कार घ्यावयाचा असेल, तर तो तुझीं सर्व तऱ्हेच्या आवाजांत—त्रासांत घेतला पाहिजे. आवाज—त्रास नाहीं, अशी स्थिति या जगांत तुझांला केव्हांहि मिळणार नाहीं. तुझी पाहिजे तर हिमालयांत अगर दुसरीकडे कोठेंहि जाऊन रहा. तेथेंहि तुमच्यामागें त्रास व दगदग आहेच, ह्मणून समजा. संसाररहाटाच्या—संसारचक्राच्या आवाजांतच तुझांला आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. बिकट आणि प्रतिकूल अशा परिस्थितींतूनच थोर पुरुष उदयाला आले आहेत. परिस्थिति जितकी कठिण आणि प्रतिकूल असेल, तितकें तिच्याशीं झगडून लोक अधिक सामर्थ्यवान् होतात. ह्मणून आम्हीं बाह्य संकटें आणि विपत्ति यांचा सत्कार करावा. ‘आपदः सन्तु नः शश्वत्

समतोल मन.

—आमच्यावर संकटें नेहमीं येवोत' असा जो वर एका ईश्वरभक्तानें मागितलेला आहे, त्यांतील मुर्म हेंच आहे. परिस्थिति कशीहि असो, तुम्ही वेदान्ताप्रमाणें वागण्याचा प्रयत्न करा, ह्मणजे ती तुम्हांला अनुकूल होत जाईल; तुम्ही तिचे स्वामी व्हाल. समाजाची तुम्हांला भीति वाटते काय? जगाचें तुम्हांला दडपण वाटतें काय ? पण तुम्ही जगांत राहतां कोठें ! प्रत्येकजण स्वतः निर्माण केलेल्या लहानशा सृष्टींत राहत असतो. आपलें घर, आपली ज्ञात एवढेंच कित्येकांचें जग असतें. त्याहून त्यांना अधिक माहीत नसतें. या विस्तीर्ण जगांत रहा. तुमच्यावर जें दडपण पडतें, तें या विस्तीर्ण जगाचें नसून तुम्हीं स्वतः निर्माण केलेल्या क्षुद्र सृष्टीचेंच असतें. क्षुद्र सृष्टि सोडून तुम्ही या विस्तीर्ण जगांत आलां, ह्मणजे तें तुम्हांला अनुकूल होऊं लागतें.

खरें काम ह्मणजे काय आहे, याचा आर्हणीं नीट विचार केला असतां, स्वतः निर्माण केलेली सृष्टि आम्हांला नीट समजेल. या देशांत 'वेळ मिळत नाहीं, पुरसत नाहीं,' अशी तक्रार नेहमीं ऐकूं येते. पण खरें पहावें, तर लोकांनां इतका वेळ मिळतो, कीं, तो कसा घालवावा—तो जातां जात नाहीं—अशा चिंतेंत कांहीं असतात, व अशांनां पाहून 'रामा'ला मौज वाटते. खरें काम ह्मणजे काय, याविषयीं गैरसमज असल्यामुळें हा सर्व घोंटाळा होतो. तुम्ही जें कांहीं करतां तें खरोखरी काम नसतें. निरनिराळे लोक कामाची व्याख्या निरनिराळी करितात. तुम्ही सरळ रस्त्यावरून चालूं लागलां, किंवा एकादा चेंडू सपाट जाग्यावरून जाऊं लागला, तर तें कांहीं काम नव्हे; जेव्हां तुम्ही टेंकडीवर, सपाटीपासून उंचीवर जाऊं लागतां, तेव्हांच तुम्ही काम करूं लागतां, असें शास्त्रज्ञांचें, शिल्पविद्याविशारदांचें ह्मणणें आहे. मानसशास्त्राप्रमाणें पाहिलें, तर तुम्ही जें कांहीं करतां, त्यांत तुमचें मन असलें, तरच तें काम, एरवीं नव्हे. श्वासोच्छ्वास, रुधिराभिसरण यांसारख्या क्रिया मानसशास्त्राप्रमाणें कामाच्या व्याख्येंत येत नाहीत.

स्वामी रामतीर्थ.

कामाची योग्य कल्पना यावी, ह्मणून मानसशास्त्रवेत्ते एक उदाहरण सांगतात. लष्करीखात्यांत नोकरी करून पेनशन मिळविलेला एक वृद्ध शिपाई होता. कवाइतीचीं कामें त्याच्या इतकीं अंगवळणीं पडून गेलीं होती, कीं, तीं त्याच्या हातून एकाद्या यंत्राप्रमाणें होत असत. एकदां तो शिपाई हातांत दुधाची चरबी आणि 'पक्कानाचें' ताट घेऊन रस्त्यानें चालला होता. त्याची मौज करावी ह्मणून एका थट्टेखोरानें 'Attention' (हुशार) हा शब्द जोरानें पुकारला. हा शब्द ऐकतांच त्या शिपायानें आपल्या हातांतील जिन्नस फेंकून देऊन हात आपल्या अंगाच्या दोन्ही बाजूला ठेवून तो 'Attention'च्या स्थितींत उभा राहिला. आजूबाजूच्या लोकांनां ही एक मोठी गम्मत झाली. त्या शिपायानें कांहीं क्रिया केली खरी, पण मानसशास्त्राच्या दृष्टीनें पहातां त्या अनैच्छिक क्रियेंत त्याचें मन नसल्यामुळें त्यानें कांहीं काम केलें नाहीं.

आतां 'राम' तुझांला विचारतो, कीं, एका दिवसांत तुझी किती तास खरें काम करितां ? तुझी खातांजेवतां, हिंडतांफिरतां आणि तशा अनेक क्रिया करितां. पण यांत तुमचें मन नसल्यामुळें या सर्व क्रियांची खऱ्या कामांत गणना होत नाहीं. तुमच्या हातांनीं होणाऱ्या क्रियेंत जर तुमचें मन किंवा लक्ष्य नाहीं, तर तुझी तेवढी वेळ फुकट दवडल्याप्रमाणेंच आहे. या वेळेचा तुझांला सदुपयोग करितां आला असता. एकाद्या क्रियेंत तुझीं आपलें अर्धें लक्ष्य घातलें, तर अर्धेंच काम तुझीं केलें, असें होतें, व उरलेलें अर्धें लक्ष्य दुसऱ्या कांहीं कामाकडे गुंतलेलें असतें. तसेंच एकाद्या क्रियेंत तुमचें बिलकूल लक्ष्य नसेल, तर तुमचें सर्व लक्ष्य तुझांला दुसऱ्या कामाकडे वेधतां येतें. शिवाय, तुमच्याकडून अशा रीतीनें बरेच काम होऊन तुझांला तुमच्या आयुष्यांत बराच फायदाहि होतो. हे विधान खालील गोष्टींवरून तुझांला चांगलें समजेल.

एकदां दोन मित्रांची रस्त्यांत गांठ पडली. त्यांपैकीं एक दुसऱ्याला बघतो "बघ, आपण देवाल्यांत कोर्टान एकाबयाला जाऊं." दुसरा त्याला

समतोल मन.

हणतो “छे, छे, कीर्तन ऐकण्यांत काय फायदा ? खेळावयाला गेलेलें फार चांगलें.” दोघांची एकवाक्यता न झाल्यामुळें पहिला कीर्तनाला गेला, आणि दुसरा खेळण्यास मैदानाकडे गेला. पण, देवाल्यांत कीर्तन ऐकण्यास गेलेल्याचें चित्त कीर्तनाकडे लागेना, आणि हरिदासानें सांगितलेलें एकहि वाक्य त्याशि कळेना. त्याला त्यामुळें पश्चात्ताप झाला, आणि आपण येथें कां आलों असें त्याला वाटूं लागलें; व आपला सोबती इतर संवगड्यांबरोबर मोठ्या आनंदानें खेळत असेल, अशी कल्पना मनांत येऊन त्याचें सर्व चित्त मैदानाकडे लागलें. त्याला देवाल्यांतील दोन तास दोन युगांप्रमाणें भासले.

इकडे खेळावयाला गेलेल्या त्याच्या मित्राला मनाजोगती सोबत मिळाली नाही, यामुळें त्याला गमेनासें होऊन कसेसेंच वाटूं लागलें. जर मित्राबरोबर आपण देवाल्यांत गेलों असतो, तर काय बहार झाली असती? आतां तिकडे जावें, तर उशीर फार झाला. असे विचार मनांत येऊन तो तेथेंच राहिला. तो मैदानावर जरी होता, तरी त्याचें सर्व लक्ष्य देवाल्यांतील कीर्तनाकडे होतें. दोन तासांनंतर त्या दोघांची पुनः रस्त्यांत गांठ पडली, आणि त्यांपैकीं एक दुसऱ्याला हणतो “मी देवाल्यांत आलों नाही, हें फार वाईट केलें.” लगेच दुसरा हणतो “मी मैदानाकडे आलों नाही, हें कांहीं बरें झालें नाही.” यावरून असें पहा, तुमचे देह असल्याठिकाणीं तुमचीं मनें असत नाहीत. आतां व्याख्यान ऐकावयाला बरीच मंडळी जमलेली आहे, पण त्यांपैकीं कितीजण खरोखर या दिवाणखान्यांत आहेत ? मन चंचल आहे आणि तें बायकामुलांकडे, आप्तेष्टांकडे, एका स्थळाहून दुसऱ्या स्थळाकडे, एका विषयापासून दुसऱ्या विषयाकडे भटकत असतें.

जेव्हां तुम्ही मनानें कोणतीहि गोष्ट करितां, तेव्हांच तुम्ही ती गोष्ट करितां, असें मानसशास्त्राचें हणणें आहे. एकादी क्रिया तुम्ही देहानें करीत असतां, त्यावेळीं तुमचें मन जर तींत नाही, तर तुम्ही ती क्रिया न केल्यासारखीच आहे. उदाहरणार्थ, तुम्ही देवाल्यांत प्रार्थना कर-

स्वामी रामतीर्थ.

ण्याच्या उद्देशानें गेलां, आणि तेथें तुमचें मन जर प्रार्थनेकडे लागलें नाहीं, तर तुझीं प्रार्थना केली नाहीं, असेंच झणावयाला पाहिजे. कदाचित् तुझी रस्त्यांत चालत असतांना जरी तुमचें चित्त परमेश्वराकडे लागेल, तरी देखील तुझी प्रार्थना केल्यासारखें होईल. गुन्हेगार आणि पापी समजले जाणारे लोकहि, त्यांचीं मनें परमेश्वराकडे लागलेलीं असल्यामुळें खरोखर पवित्र आणि धार्मिक असतात. केव्हां-केव्हां धार्मिक आणि पवित्र समजले जाणारे लोक तसे नसतात. कारण, त्यांचीं मनें वाईट असतात.* केव्हांकेव्हां दुष्ट लोकांची भर-

* एका देवालय्याच्या बाजूला एक संन्यासी राहत असे. त्याच्यासमोर एका गणिकेचें घर होतें. त्या घरांत जमत असलेली नेहमीची जत्रा पाहून संन्याशानें तिला बोलावून आणून तिची निर्भर्त्सना करून तिला झटलें “तूं फार पापी आहेस ! तूं अहोरात्र पापकर्म करितेस. तुझी गति पुढें किती तरी वाईट होणार !” त्या गरीब गणिकेला आपल्या कर्मांचा फार पश्चात्ताप झाला, आणि तिला फार वाईट वाटून तिनें आपल्या मनांत ईश्वराची प्रार्थना करून क्षमा मागितली. पण तिचा गणिकेचा धंदा वंशपरंपरागत चालत असल्यामुळें तिला आपल्या उदरनिर्वाहासाठीं दुसरा कोणताहि धंदा करितां येईना. झणून जेव्हांजेव्हां तिच्या देहाकडून पापकर्म घडे, तेव्हां तिला अधिकाधिक पश्चात्ताप होई, आणि ती परमेश्वराची क्षमा वारंवार मागत असे. संन्याशानें पाहिलें, कीं, आपल्या उपदेशाचा तिच्यावर कांहीं परिणाम झाला नाहीं. तो मनांत झणाला, कीं, या एका जन्मांत तिच्या घरीं किती लोक येतात हें पाहूंया. आणि त्या दिवसापासून जेव्हां कोणी एकादा तिच्या घरीं जाई, तेव्हां एक खडा टाकून संन्यासी त्याची मोजणी करी. कांहीं दिवसांनीं तेथें एक मोठा खड्यांचा ढीग जमला. एके दिवशीं त्या ढीगाकडे बोट दाखवून संन्यासी तिला झणाला “बाई, हा ढीग तूं पाहतेस ना ? मीं तुला गेल्या खेपेला पापकर्में करूं नको झणून सांगितलें होतें, तेव्हांपासून तूं तीं पापकर्में चालू ठेविलीं आहेस, आणि यांतील प्रत्येक खडा त्यांची साक्ष देत आहे.”

आपल्या पापकर्मांचा संचय पाहून ती गरीब बिचारी कांपूं लागली, आणि ती अगदीं दीन आणि अनाथ होऊन रडरडून परमेश्वराची प्रार्थना करूं लागली,

समतोल मन.

भराट होते असें दिसते. पण अशा लोकांची भरभराट त्यांच्या दुष्टपणा-मुळे होत नसून, ती ते आपल्या अंतःकरणांत ईश्वराचें स्मरण करितात, यामुळेच होते. यास्तव लोकांच्या बाह्य वर्तनापासून आर्हणी कोणतेहि अनुमान काढूं नये; आणि चोरांनां व खुनी मनुष्यांनां कमी लेखूं नये.

आपल्या लहानपणां ऐकलेली हिंदुस्तानांतील एका प्रसिद्ध चोराची गोष्ट 'राम' आतां सांगणार आहे. ही गोष्ट 'रामा'समक्ष त्यानें दुसऱ्या

कीं, "हे परमेश्वरा, मला या पापमय जीवितांतून तूं कां सोडवीत नाहीस ?" परमेश्वरानें तिची प्रार्थना ऐकिली, आणि त्याच दिवशीं यमराजानें तिची सुटका केली. देवाच्या अतर्क्य इच्छेनुरूप त्याच दिवशीं त्या संन्याशालाहि यमराजानें नेलें. स्वर्गाहून विष्णुदूत आले, आणि ते त्या अनुतापी गणिकेच्या सूक्ष्म देहाला वैकुंठास घेऊन गेले. यमलोकाहून यमदूत आले आणि त्यांनीं त्या संन्याशाच्या सूक्ष्म देहाला बांधून पाताळांत नेलें. गणिकेचें नशीब पाहून संन्यासी ओरडला "हाच काय देवाच्या घरचा सूक्ष्म न्याय ! मीं माझे सारें आयुष्य तपश्चर्येंत आणि दारिद्र्यांत घालविलें, त्याचें नरकवास हें मला फळ मिळालें; आणि साऱ्या आयुष्यांत दुष्कर्में करणाऱ्या त्या गणिकेला मात्र स्वर्गवास मिळत आहे !" हें ऐकून विष्णुदूत झणाले "देवाचे हुकूम नेहमीं न्यायाला अनुसरून असतात. जसें पेरावें तसें घ्यावें. मान आणि कीर्ति मिळविण्याच्या आशेनें तूं आपलें आयुष्य दांभिकपणांत आणि पोकळ डौलांत घालविलेंस. तुला पाहिजे तें ईश्वरानें दिलेलें आहे. तुझे अंतःकरण कधींहि खऱ्या कळकळीनें ईश्वराकडे लागलेलें नव्हतें. त्या गणिकेच्या देहाकडून जरी पापकर्में घडत होती, तरी ती अहोरात्र खऱ्या कळकळीनें ईश्वराची प्रार्थना करीत असे. तिच्या आणि तुझ्या देहाला लोकांकडून कसा सत्कार मिळत आहे तें खालीं पहा. तुझ्या देहानें कधींहि पाप केलें नाही म्हणून त्यावर हार आणि माळा घालून वाजतगाजत लोक तुझा देह नदीतटाकीं नेत आहेत; पण पापकर्म करणारा तिचा देह गिधाडें आणि कोल्हीं फाडून खात आहेत. पण ती अंतःकरणानें फार पवित्र होती, म्हणून ती आतां उत्तम लोकाला जात आहे. तुझे अंतःकरण नेहमीं तिच्या पापकर्मांची गणती करण्याकडे लागलेलें असल्यामुळे तें फार अपवित्र झालें, आणि तुला नरकवास प्राप्त झाला. तूंच खरी गणिका—ती नव्हे !"

—श्रीरामकृष्णांची बोधवचनें.

स्वामी रामतीर्थ.

एकाला सांगितली. एका श्रीमान् मनुष्याच्या घरी पुष्कळ जवाहीर आलेले आहे, अशी त्या चोराला बातमी लागली. तेव्हां तें चोरून आणण्याचा त्यानें बेत केला. पण त्या श्रीमंताचें घर फोडून आंत कसें शिरावें, हें त्याच्या नीटसें लक्ष्यांत येईना. पुष्कळ विचार करून शेवटीं त्यानें एक युक्ति शोधून काढिली. त्या श्रीमंताच्या घराजवळच एक मोठा वृक्ष होता, आणि त्या वृक्षाची एक डहाळी त्या श्रीमंताच्या घराच्या चौथ्या मजल्याच्या एका खिडकीसमोर होती. रात्र होताच त्यानें वृक्षाच्या चौथ्या मजल्यासमोरील डहाळीला एक दोरी बांधून ट्रॅपिझ (झोंपाळा) तयार केला, आणि त्या ट्रॅपिझवरून त्यानें बरेच झांके घेतले. उन्हाळा असल्यामुळें त्या घरांतील लोक सहाव्या मजल्यावर निजलेले होते. चौथ्या मजल्यांत कोणी नव्हतें. अशी अनुकूल स्थिति असल्यामुळें ट्रॅपिझ खिडकीपाशीं येतांच त्यानें लाथ मारून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. कांहीं लाथा झाडल्यावर खिडकी मोडून पडली, आणि तो चोर आंत शिरला. नंतर त्यानें खालीं दोऱ्या सोडून आपल्या सोबत्यांनाहि वर घेतलें. मग जवाहीर कोठें असावें याचा तो विचार करूं लागला. त्यानें आपलें मन एकाग्र केलें, आणि बहुधा जवाहिरासारखे जिन्नस सुरक्षित जागीं न ठेवितां कोणालाहि शंका देखील येणार नाही अशा उघड जागींच ते ठेवलेले असतात, हें त्यानें विचाराभंतीं ठरविलें, आणि तो अशा क्षुल्लुक जागा शोधूं लागला. शोधितांशोधितां एका ठिकाणीं जमिनींत पुरून ठेवलेलें जवाहिर त्याला मिळालें. इतक्यांत त्यानें वरच्या मजल्यावर होत असलेला कसलासा आवाज ऐकला. चोरानें यावेळीं झालेली आपल्या मनाची स्थिति सांगितली ती 'राम' केव्हाहि विसरणार नाही. जवाहिर मिळाल्यावर चोरांनीं जो आवाज ऐकला, त्या आवाजानें त्यांच्या अंगांत कांपरें भरलें, त्यांचें अंग भयानें धरपळू लागलें, व आतां आपलें मरण आलें, यावेळीं यःकश्चित् उंदीरहि आपणांला मारूं शकेल, असें तो चोर झणाला. आणि खरोखर तो वरच्या मजल्यावर झालेला आवाज उंदरांनीं केलेला होता !

समतोल मन.

त्यावेळीं त्या चोराला व त्याच्या सोबत्यांनां फार पश्चात्ताप झाला. त्यानें आपला सर्व भार परमेश्वरावर टाकिला. आपलें भयंकर कृत्य, आपला देह, आपलें मन हें सर्व तो विसरला, आणि त्यानें अशी प्रार्थना केली, कीं, 'हे परमेश्वरा, माझे रक्षण कर. मी यापुढें साधु किंवा संन्यासी होईन आणि माझे सारें आयुष्य तुझ्या सेवेत घालवीन. हे देवा, मला तार.' अशी अत्यंत खरी आणि कळकळीची प्रार्थना त्याच्या अंतःकरणांतून बाहेर आली—त्याच्या रोमरोमांतून ती प्रगट झाली, तो त्यावेळीं ईश्वर-मयच होऊन गेला. त्याचा परिणाम शेवटीं काय झाला ? सर्व आवाज थांबला आणि तो आपल्या मित्रांसहित सुरक्षितपणें बाहेर पडला.

या गोष्टीपासून आह्मीं काय धडा घ्यावा ? बाह्य आचरणारून आह्मीं कोणाचीहि परीक्षा करूं नये. मनुष्याची पारख बाह्य कृत्यांवरून न होतां ती त्याच्या विचारांवरूनच होते. दुर्लौकिकाविषयीं प्रसिद्ध असलेल्या घरीं राहणारा मनुष्य साधुहि असूं शकेल. भगवान् बुद्ध एका गणिकेच्या घरीं राहत असत; पण ते फारच पवित्र होते. लोक, ज्या बाईला प्रथम दगड मारण्याला तयार होते, अशा पापी मेरी मॅगडेलिन—बाईच्या घरीं भगवान् ख्रिस्त राहिला होता, आणि ख्रिस्ताला तर परमेश्वराचा अवतार असें मानितात. हिंदुस्तानांतहि ख्रिस्तासारखे महात्मे वाईट लोकांच्या संगतीत राहिले होते; पण ते फारच थोर होते. एकाद्या मनुष्याच्या संगतीवरून किंवा त्याच्या कृत्यांवरून त्याची पारख करूं नका. जसे ज्याचे विचार, तसा तो मनुष्य. तुरुंगांत राहणारे कांहीं मनुष्य स्वर्गसुख अनुभवितात. 'बनियन'नें 'पिलग्रिम्स प्रोग्रेस' हें पुस्तक तुरुंगांतच लिहिलें. तुरुंगांत असतांना व दृष्टि नाहीशी झाल्यावर मिल्टनचें महाकाव्य बाहेर आलें. डॅनिअल डीफोनें 'रेबिनसन क्रूसो' व सर वाल्टरनें 'जगाचा इतिहास' हे ग्रंथ तुरुंगांतच लिहिले. आमची परिस्थिति अशी असावी, तशी असावी, असें आह्मीं इच्छितों, झणजे जेथें आमचे विचार आहेत तेथेंच आह्मीं राहतों.

स्वामी रामतीर्थ.

आतां आह्मी देहविस्मृति-ध्यान किंवा समाधि यांकडे वळूं. तुह्मी आत्मस्वरूपांत लीन झालां, परमात्म्याशीं तुमचें तादात्म्य झालें, कीं, तुह्मांला यश आलें ह्मणून समजा. वरील गोष्टींत चोराला जें यश आलें, तें खऱ्या कळकळीच्या प्रार्थनेमुळेच होय; आणि जवाहिर कोठें ठेविलें होतें, हें त्याला चित्ताच्या एकाप्रतेवरूनच समजलें. दुसऱ्या शब्दांनीं सांगावयाचें ह्मटलें ह्मणजे, चोरानेहि वेदान्त आचरणांत आणिल्यामुळे त्याला यश मिळालें. आतां कोणाला जर यश मिळवावयाचें असेल, तर हाच मार्ग आहे. चोराला आपल्या दुष्कर्मावढल योग्य कालीं प्रायश्चित्त मिळेलच. कारण, चोरी करणें हें पाप आहे. एकादा मनुष्य सर्वस्वीं वाईट असतो, असें ह्मणणें चुकीचें होईल. कारण, चोरांत देखील ईश्वरीतरव आणि कांहीं चांगल्या वृत्ति असतात. तसेंच मिशनरी, स्वामी, गुरु इत्यादिकांमध्येहि कांहीं वाईट कृत्यें व वृत्ति आढळून येतात. प्रत्येक मनुष्य ह्मणजे बऱ्यावाईटांचें एक चमत्कारिक मिश्रण आहे. कांहीं व्यक्तीनां मान देतांना त्यांच्या चांगल्या बाजूबरोबर वाईट बाजूचाहि आह्मी विचार करीत नाही, हें फार चुकीचें आहे. यासाठीं खऱ्या-खोऱ्याचा निर्णय नेहमीं करीत असावें.

एकाद्या मनुष्याला हल्लींच्या परिस्थितींत आत्मज्ञान कसें करून घेतां येईल ? याचें उत्तर त्या मनुष्याच्या स्वभावावर अवलंबून आहे. साधारणपणें किंवा ठोकळमानानें पहातां, मनुष्याचे स्वभाव-त्यांच्या मनाचें समतोलत्व तीन प्रकारचें असतें. १ अस्थिर समतोलत्व; २ स्थिर समतोलत्व; आणि ३ सामान्य समतोलत्व. हें तीन प्रकारचें समतोलत्व कसें असतें, तें आपण पाहूं. एकादी पेन्सिल तुमच्या हातावर किंवा मेजावर उभी ठेवा. एकदोन सेकंद ती पेन्सिल तशीच राहिल. पण, लगेच बान्याच्या सूक्ष्म झुळकीनें ती पेन्सिल पडेल. याला अस्थिर समतोलत्व ह्मणतात. पेन्सिल हाताच्या बोटांत धरून लंबकाप्रमाणें हालवूं लागा. कांहीं सेकंद हेलकावे खाऊन पुनः ती एका जागीं स्तब्ध राहिल. याला स्थिर समतोलत्व ह्मणतात. यांत समतोलत्व बिघडलें तरी लगेच पुनः

समतोल मन.

तें स्थिर होतें. तिसरा प्रकार, ह्मणजे पेन्सिल मेजावर आडवी ठेवा. तिचें समतोलत्व केव्हांहि बिघडत नाहीं. या समतोलत्वाला सामान्य समतोलत्व असें नांव आहे. याप्रमाणें मनुष्याच्या मनाचे-मनाच्या समतोलत्वाचे तीन प्रकार असतात. पहिल्या प्रकारचे लोक थोड्याशा कारणानें-बाह्य गोष्टींनीं लगेच क्षुब्ध होतात. त्यांच्या मनाला विश्रांति कशी असते हें माहीत नसतें. दुसऱ्या तऱ्हेच्या लोकांचीं मनं नेहमीं स्थिर व शांत असतात; पण एकदां त्यांचें मन क्षुब्ध झालें, ह्मणजे बराच वेळ तें हेलकावे खात असतें. जगांतील बहुतेक लोक याच वर्गांत मोडतात. एकाद्यानें थोडीशी विषम व प्रतिकूल टीका केली, कीं, आमचें मन क्षुब्ध होऊन जातें, आणि त्या टीकेचें शल्य कित्येक दिवस, नव्हे तर कित्येक महिने अगर वर्षे, आमच्या मनांत एकसारखें रुतत असतें. टीकेला कांहीं फारसा वेळ लागत नाहीं, पण त्या टीकेचा आमच्या मनावरील परिणाम कितीतरी काल टिकतो, आमचें मन बराच काल एकसारखे हेलकावे खात असतें. मनाचे हेलकावे-मनाची क्षुब्धता हा रोग आहे. या रोगाचा तुमच्यावर पगडा बसूं देऊं नका, असें मानस-शास्त्र सांगतें. या दुसऱ्या वर्गातील लोकांना 'लंबक-लोक' अशी संज्ञा देतां येईल. तिसऱ्या प्रकारचे लोक, ह्मणजे वीर पुरुष, किंवा जीवनन्मुक्त होत. त्यांना तुम्ही कोठेंहि ठेवा, ते समुद्रावर मोठ्या तुफानांत सांपडोत किंवा घनघोर युद्धांत सामील झालेले असोत, कोणीहि त्यांची स्तुति अगर निंदा करोत, कोणत्याहि गोष्टीनें त्यांचीं मनं क्षुब्ध होत नाहींत, किंवा त्यांच्या मनाची शांति बिलकूल डळमळत नाहीं. ते आरशाप्रमाणें असतात. आरशासमोर तुम्ही उभे रहा, त्यांत तुमचें प्रतिबिंब दिसतें; तेथून तुम्ही आपले पाय उचला, कीं, आरसा आपला पूर्वीसारखाच असतो. त्याप्रमाणेंच या लोकांवर तुमच्या टीकेचा, निंदा-स्तुतीचा किंवा कोणत्याहि गोष्टीचा परिणाम होत नाहीं. ते नेहमीं 'आत्मन्येवात्मना तुष्ट'--आत्मारामीं रंगलेले असतात. त्यांना स्थित-प्रज्ञ असें ह्मणतात.

स्वामी रामतीर्थ.

‘राम’ तुह्वांला सांगतो, कीं, जर तुह्मी वेदान्ताचा अभ्यास करून त्याप्रमाणें आचरण ठेवाल, प्रणवाच्या किंवा इतर मंत्रांच्या जपानें आत्मतत्त्वाचें नेहमीं चिंतन कराल, तर क्रमाक्रमानें तुमचें अस्थिर मन स्थिर होत जाईल, आणि शेवटीं तें स्थितप्रज्ञ होईल. चंचल मनाला स्थिर करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यांपैकीं एक येंथें सांगतो. केव्हां-केव्हां ‘रामा’पार्शीं कांहीं लोक येतात, आणि प्रतिकूल व विपम टीका करून चालते होतात. त्यांचीं कटु भाषणें व टीका यांपासून अलिप्त राहण्याला ‘राम’ कोणता उपाय योजतो? भगवद्गीतेइतकी प्रसिद्ध नसलेली, पण तिच्या योग्यतेचीच ‘अवधूतगीता’ हातांत घेऊन ‘राम’ एकाददुसरा श्लोक वाचतो. एकाच श्लोकानें जन्मजन्मांतरींचे दोष नाहीसे होऊन जातात, एकाच श्लोकानें ‘रामा’चें अंतःकरण उचंबळून जातें, मायापटल एकदम दूर होऊन आत्मतत्त्व उदयाला येतें! हणून ‘राम’ तुह्वांला सांगतो, कीं, अशा प्रकारचें एकादें अत्युत्तम पुस्तक आपल्याजवळ बाळगावें. बायबल, गीता, यांसारख्या उत्तम पुस्तकांतील चांगले उतारे एका नोटबुकांत लिहून ठेवावे, किंवा ते मुखोद्गत करावे; आणि जर एकाद्यावेळीं प्रतिकूल टीकेनें किंवा संगतीनें मन क्षुब्ध होण्याचा प्रसंग आला, तर आपणांला अत्यंत प्रिय असलेला आणि उन्नत करणारा असा कोणताहि भाग किंवा उतारा एकदम तोंडानें हणूं लागावें, आणि आपलें सर्व लक्ष्य त्यावर ठेवून मनाला हेलकावे खाऊं न देतां स्थिर करावें. मनाचे हेलकावे—मनाची क्षुब्धता हा रोग आहे, आणि वर सांगितलेला उपाय त्यावर रामबाण औषध आहे.

दुःखांतून निजानंदांत.

OUT OF MISERY TO GOD WITHIN.

दुःखांतून निजानंदांत.*

लोकांना दुःख कां होतें, जगांत दुःख कां आहे, या प्रश्नाचा आज आपण विचार करूं. पण इतिहास, साधुसंतांची वचनें आणि विद्वानांचीं मते इत्यादिकांच्या दृष्टीनें आह्वांला या प्रश्नांचा विचार करावयाचा नाही. मोठमोठे तत्त्वज्ञ आणि ग्रंथकर्ते यांनीं आपापल्या अनुभवाप्रमाणें खऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, हें खरें आहे; पण जर आह्मी स्वतः निरीक्षण करून खऱ्याखोब्याचा निवाडा करून अनुभव घेतला नाही, तर जगांतील सर्व ग्रंथकार्यांच्या ग्रंथांचा आह्वांला कांहीं एक उपयोग होणार नाही. एकादा मोठा इतिहासकार, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या वचनांचा आधार दाखविण्याची संवय हल्लीं बरीच प्रचारांत आहे, आणि जो वक्ता असे मोठमोठे आधार पुष्कळ दाखवितो, त्यालाच अधिक मान मिळतो. पण ही फार घातुक प्रवृत्ति आहे. आतां, 'रामा'ला स्वतःला काय अनुभव आलेला आहे, व प्रत्येकाला कसकसा अनुभव घेतां येईल, हें आज 'राम' सांगणार आहे.

या जगांतील दुःखाचें मोठें कारण ह्मटलें ह्मणजे आह्मी आमच्या अंतर्दुःखाची पाहत नाहीं, स्वतः विचार करून आपलीं मते बनवीत नाहीं, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवितां दुसरे काय ह्मणतात त्यावर विशेष अवलंबून राहतों, स्वतःच्या दृष्टीनें न पाहतां दुसऱ्यांच्या दृष्टीनें पाहतों, हें आहे. महम्मद, बुद्ध आणि कृष्ण यांशिवाय बरींच इतर आराध्यदैवतें आह्मी निर्माण केलीं आहेत, आणि त्या सर्वांपुढें आह्मी लवत आहों. एकाद्या पोरानेहि उठावें आणि आमच्या वर्तनावर टीका करावी, एवढेंच आमच्या मनाची समता बिघडण्यास आणि आह्वांला दुःख होण्यास बसत आहे. दुसऱ्याचे अभिप्राय आणि मते यांना आह्मी विशेष मान देतो, आणि त्यांची मर्जी संपादण्यांत आह्मी

* ता. ८ फेब्रुवारी १९०३ इसवी, रविवारी दुपारी झालेलें व्याख्यान.

स्वामी रामतीर्थ.

बराच काल घालवितों. दुसऱ्यांकडून चांगलें ह्मणवून घेण्याची खटपट करणें हें सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या फार घातक आहे !

हिंदुस्तानांत एका खेडेगांवांत एक खुळा भोळसर मनुष्य होता. होळीच्या सणांत त्याची थड्या करावी, ह्मणून गांवच्या कांहीं लोकांनी त्याला गुंगी येईल इतकी दारू पाजविली, आणि त्याच्या एका अत्यंत विश्वासु मित्राकडे त्याला पाठवून दिलें. त्याला पाहतांच मित्रानें एकदम रडणें सुरू केलें आणि त्याला सांगितलें, कीं, “मी आतांच तुझ्या घराहून आलों, तुझी बायको विधवा झाली आहे.” हें ऐकून तो भोळसर मनुष्यहि आपल्या पत्नीच्या वैधव्याबद्दल दुःख मानून रडूं लागला. आजूबाजूच्या लोकांनीं, कां रडतोस, असें त्याला विचारतांच तो भोळसर मनुष्य ह्मणाला “माझी बायको विधवा झाली, त्यामुळें मला दुःख होत आहे !” त्यावर ते लोक त्याला ह्मणाले “अरे, हें असें कसें होईल ? तूं जीवंत असतां तुझी बायको विधवा होईल तरी कशी ?” भोळा मनुष्य ह्मणाला “महाराज, आपण चालते व्हा; आपणांला कांहीं कळत नाहीं. माझ्या एका अत्यंत विश्वासु मित्रानें आतांच माझ्या घराहून माझ्या पत्नीच्या वैधव्याची बातमी आणिली आहे.” ते लोक ह्मणाले, “पहा, किती भयंकर वेडेपणा हा !”

आपल्या पत्नीच्या वैधव्याचें दुःख मानल्याबद्दल या भोळसर मनुष्याला आर्ही हंसतो, पण जगांतील सर्व धर्म व पंथ, सर्व गर्विष्ठ आणि फ्याशनेबल लोक यासारखाच भयंकर वेडेपणा करीत आहेत. ते आपल्या नेत्रांनीं पाहत नाहींत आणि आपल्या मनांनीं विचार करीत नाहींत. अमर, अविनाशी, शुद्ध, पवित्र, सच्चिदानंद असा आत्मा तुमच्या-मध्ये आहे, तरी तुम्ही इतर देवतांची करुणा भाकितां. आणि मला सुख केव्हां होईल, असें ह्मणून अश्रु टाळीत असतां. फलाण्या साधूनें स्वतःला क्लमिकीटक किंवा पापी असें ह्मणवून घेतलें आहे, ह्मणून तुम्ही स्वतःलाहि तसें समजतां, आणि अशा आत्मघाताला—नाशाला मुक्ति असें मानतां. बहुतेक लोक असेच वागत आहेत. पण हें कांहीं

दुःखांतून निजानंदांत.

चांगलें नव्हे. अशी घातुक तऱ्हा सोडून घ्या. स्वतः आत्म्याला जाणा. तुझी लहान असा किंवा मोठे असा, उच्च असा किंवा नीच असा, स्वतःच्या पायावर उभे रहा. प्रत्येक गोष्टीचें स्वतः नीट निरीक्षण करा, ह्मणजे तुझी जगांत मोठे आहांत, असेंच तुमचा आत्मा तुझांला सांगेल. कांहीं लोक ह्मणतात, कां, “वेदान्त, बुद्धधर्म ‘तुझी पापी आहां, पतित आहां, कृमिकीटक आहां,’ असा उपदेश करितात;” पण, तुमच्या अंतर्दुःखीं असलेला आत्मा तुझीं स्वतःला तसें कधींहि मानूं नये, असें सांगतो. तुमच्या ईश्वरत्वाचा साक्षात्कार घ्या.

गिरि खारीचा वाद जुंपला; खारीतें गिरि बोलुं लागलाः—
“क्षुद्र तूं परी डौल किती गे!” उत्तर देई तीही वेगेंः—
“प्रचंड होसी खरोखरी तूं, वर्षा व्हावें परी साही ऋतु;
मम स्थानाची श्रिति मज नाही, सगळें शोभे अपुल्या ठायीं;
ठावा तव गरिमा मज नाही, मम लघिमा परी नच तव देहीं;
चपलताहि तुज अणुभर नाही, गुणभेदाचा प्रभाव पाहीं;
मान्य असे मज कीं तूं होशी, व्यूह बिकटसा बहु आह्मांसी;
अटविभार तूं प्रुष्टि वहासी, फोडवे न परी कवची तुजसी!”
—इमर्सन.

तुमचा देह त्या खारीप्रमाणें लहान असेल आणि दुसऱ्याचा देह त्या गिरीप्रमाणें मोठा असेल. स्वतःला क्षुद्र असें समजूं नका. त्या खारी-प्रमाणें शहाणे व्हा. तुमच्या लहान देहांचें जें कांहीं या जगांत कार्य आहे, तें मोठ्या देहांकडून होत नाही. याकरितां तुझीं स्वतःला कमी न लेखतां संतुष्ट रहा आणि सुखी व्हा.

एक गृहस्थ ‘रामा’पार्शी आला, आणि आपला वरिष्ठ अम्मलदार नेहमीं आपणाला फार वाईट रीतीनें वागवितो, अशी तक्रार सांगूं लागला. तेव्हां, तूं स्वतःला कमी लेखतोस, ह्मणून तो तुला तशा रीतीनें वागवीत आहे, असें ‘रामा’नें त्याला सांगितलें. स्वतःला आझी जर मान देऊं, तर दुसरेहि आह्मांला मान देतील. एकाद्या पुस्तकाची किंमत

स्वामी रामतीर्थ.

आह्मी जर एकच रुपया ठेविली, तर दोन रुपये देऊन तें पुस्तक कोण घेईल ? तसेंच तुम्ही स्वतःची किंमत जितकी ठरवाल, त्याहून अधिक मान दुसरा कोणीहि देणार नाही. तुम्ही स्वतःची अतिशय मोठी किंमत ठरवा, स्वतःला मोठा मान द्या, आपण ईश्वर आहो असे माना, ह्मणजे दुसरेहि तुम्हांला तसे मानतील. श्रद्धेने मनुष्य तरतो, असे लोक ह्मणतात. पण बाह्य वस्तूवर श्रद्धा ठेविल्यास तुम्ही तरणार नाही. स्वतःच्या ईश्वरत्वावर--आत्म्यावर विश्वास ठेवाव, तर तुम्ही तराल. वर सांगितलेल्या गृहस्थानें 'रामा'च्या सांगण्याप्रमाणें. आपण ईश्वर आहो असे मानण्याचें आणि त्याप्रमाणें माझात्कार घेण्याचें--प्रार्थना करण्याचें सुरू केले. तोंडानें नुसती स्तोत्रे ह्मणणें, ह्मणजे प्रार्थना नव्हे; आपण ईश्वर आहो असे मानणें, आणि तसा माझात्कार घेणें, हाच खरी प्रार्थना. अशा रीतीनें त्यानें कांहीं काळ अभ्यास केल्यानंतर त्याचा वरिष्ठ अंमलदार त्याला मान देऊं लागला आणि चांगल्या रीतीनें वागवूं लागला. एके दिवशीं तो अंमलदार कांहीं कारणामुळे खिन्न होऊन त्याच्याकडे आला असतां त्यानें त्याला मांज्या गमतीनें आणि आनंदानें सांगितलें, कीं, "महाराज, आपला पगार माझ्या पगाराहून मोठा आहे; आणि माझ्या हातून होत नाही असे काम आपण करीत आहां, हें खरें आहे. यास्तव मला तुमची आवश्यकता आहे. पण माझीहि तुम्हाला तशीच आवश्यकता आहे. मी किंवा माझ्याएवजीं दुसरा कोणी कां होईना, तो तुम्हाला पाहिजेच. माझ्या जागीं कोणीतरी तुम्हाला हवा होता, ह्मणूनच तुम्हीं मला बोलावणें पाठविलेंत, आणि मलाहि कांहीं गरज असल्यामुळे मीहि आपली नोकरी पतकारिली. वस्तुतः मी आपला नोकर नसून मी माझ्या गरजांचा--माझाच नोकर आहे. मी कोणाचीहि हांजी-हांजी करणार नाही!" अशा रीतीनें, अशा तोऱ्यानें नोकरी करणें हेंच योग्य आहे. याप्रमाणें पहातां या जगांत कोणी कोणावर अवलंबून नाही. जो तो आपल्या गरजांचा, स्वतःचा चाकर आहे. बाह्यतः आह्मी जरी पराधीन दिसतो, तरी वस्तुतः आह्मी स्वतःचेच दास असतो.

दुःखांतून निजानंदांत.

हें तत्त्व जाणून तुम्ही मुक्त कां होत नाहीं ? एकाद्या देवावर, किंवा सिस्त, महंमद, बुद्ध, कृष्ण इत्यादि महात्म्यांवर तुम्हीं आपली भिस्त कां ठेवावी ? प्रत्येकजण स्वतंत्र आहे—मुक्त आहे. ही मुक्तीची कल्पना तुम्हीं नीट अवगत करून घेतलीत, ह्मणजे तुम्हांला सुख होईल.

पूर्वी आशिया खंडांत एक राजा होता. लोकांनीं त्याला मुजरा केला नाहीं, तर तो फार संतापत असे. एका निस्पृह साधूनें मुजरा न केल्या-बद्दल कैद करून तो त्याला ह्मणाला “तूं फार मगरूर आहेस, माझी सत्ता तुला माहीत नाहीं ? मी तुला ठार करून टाकीन.” साधूनें त्याचा धिक्कार करून ह्मटलें “हे राजा, तूं मूर्ख आहेस ! मला ठार करण्याची शक्ति तुझ्या अंगीं नाहीं. मी माझा धनी आहे. तुझा अवमान करून माझा देह सुळावर चढविणें हें माझ्याच हातीं आहे. माझी सत्ता पहिली आहे.” याप्रमाणें, तुम्ही, आपण आपले धनी आहों असें माना, स्वतःच्या दृष्टीनें पहा, आपण समर्थ, ईश्वर आहों, स्वतंत्र—मुक्त आहों असा अनुभव घ्या.

आपण कोण आहों याचें चांगलें ज्ञान नसल्यामुळें, आपलें खरें स्वरूप माहीत नसल्यानें लोकांनां दुःख होतें. जोंपर्यंत अज्ञान आहे, आम्हांला आमच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटली नाहीं, तोंपर्यंत आम्हांला दुःख होणार. अज्ञानाचा नाश व दुःखाचें निवारण कसें करावें ? अज्ञान अंधकाराप्रमाणें आहे. एकाद्या अंधेच्या खोलींत चोहों बाजूंनीं धोंडे फेंकले, मारे सोढ्याचे तडाखे दिले, तावदानें फोडिली, टेबलें आपटलीं, सामान इकडचें तिकडे हलविलें आणि खोलींतील मंडळींनां एकसारखें शिव्याशाप देत सुटलें, तर अंधार कांहीं नाहींसा होणार नाही. दिवा आंत आणा आणि मग अंधार कोठें आहे ? त्याप्रमाणें या जगांत तुम्हीं कितीहि संपत्ति मिळविली, कितीहि मोठ्या आणि सुंदर हबेल्या बांधल्या, जमीनजुमला कितीहि संपादन केला, तरी जोंपर्यंत तुमच्या खोलींत, तुमच्या अंतःकरणांत ज्ञानदीप पेटला नाही, तोंपर्यंत अज्ञान नाहीसें होणार नाही, आणि तुमच्या दुःखाचें निवारण होणार नाही.

स्वामी रामतीर्थ.

पूर्वी, हिमालयाच्या एका भागांत कांहीं रानटी लोकांची वस्ती होती. त्यांना विस्तवाची कल्पना नसून, ते लोक वाळलेले मासे, फळे इत्यादिकांवर आपला उदरनिर्वाह करीत असत. त्यांच्या वस्तीपाशीं एक मोठी गुहा होती, व त्या गुहेत त्यांचे कांहीं पूर्वज गडप झालेले होते. तेथेच ते रहात असावेत, असे त्यांना वाटल्यामुळे त्या गुहेविषयी त्यांना फार आदर वाटत असे. पण, गुहेत अतिशय अंधार असल्यामुळे आंत जाण्याला त्यांना भय वाटे. गुहेत अंधकाररूपी राक्षस बसला आहे अशी त्यांची समजूत झाली, आणि त्या राक्षसाला कसा मारावा, याविषयी त्यांना मोठी काळजी पडली. त्या लोकांतील कांहीं शहाण्यांनीं सुचतील तितके उपाय सुचविले. त्यांपैकीं मुख्य असे होते:—१ अंधकार-राक्षसाशीं युद्ध करून त्याला ठार करावे; २ त्याला शरण जाऊन त्याची प्रार्थना करावी; ३ सर्वांनीं उपवास करावा; ४ दानधर्म करावा इत्यादि. याप्रमाणें त्यांनीं पुष्कळ प्रयत्न करून पाहिले; पण त्यांची डाळ कांहीं शिजेना. इतक्यांत तेथें एक दुसरा मनुष्य आला. त्यानें आपण कांहीं उपायानें राक्षसाला पळवितों असें सांगितलें; आणि त्यानें बांबूच्या लांब काठ्या, फाटके कपडे, चिंध्या आणवून दिवड्या तयार केल्या, आणि झारगोटी व चकमक यांच्या आघातानें विस्तव करून दिवड्या पेठविल्या. प्रथम विस्तव पाहतांच, हें काय आहे असें त्या लोकांनां आश्चर्य वाटलें, आणि ते ह्मणाले “आमच्या शहाण्यांनीं सुचविलेले सर्व उपाय आह्मीं करून पाहिले, आतां तुमच्या या उपायानें यश येईल असें आह्मांला वाटत नाही.” त्यावर तो मनुष्य ह्मणाला “बाबांनों, मी सांगतो तसें करून तरी पहा, आणि नंतर बोला. या दिवड्या घेऊन आंत घुसा, ह्मणजे राक्षस एकदम पळून जाईल; आणि जर कदाचित् राक्षस तुमच्या दृष्टीला पडलाच, तर त्याचे कान धरून त्याला येथें आणा.”

यावर पुष्कळांचा विश्वास बसेना. त्यांच्यापैकीं जे कोणी धीट होते, त्यांनीं दिवड्या घेऊन गुहेत जाण्याचें कबूल केलें, आणि ते त्याप्रमाणें गुहेत गेले; तों काय चमत्कार ! राक्षस कोठेंच दिसला नाही. त्यांनीं

दुःखांतून निजानंदांत.

गुहेचे कोनेकोपरे, फटी, छिद्रे, सर्व भाग तपासून पाहिले. दिवड्या पाहतांच अंधकारराक्षसानें तेथून यःपलायन केले. त्याप्रमाणेंच अज्ञान हें आमच्या अंतःकरणरूपी गुहेतील अंधकारराक्षस आहे, व तें भीति आणि दुःख उत्पन्न करीत आहे. सर्व चिंता, काळजी, दुःख हें सर्व आमच्या आंतच असतें, बाहेर किमपि नसतें. तुझाला कोणी कांहीं शिव्या दिल्या किंवा वाईट बोललें, तर त्याचा तुझीं स्वीकार करून त्याला आंत घेतलें ह्मणजे तुझाला त्यापासून दुःख होतें, व तुझीं त्याचा स्वीकार नाहीं केल्यास तुझाला त्यापासून यत्किंचित्ही त्रास होत नाही. रस्यावरून जात असतां पुष्कळ लोक 'रामा'विरुद्ध उद्गार काढीत असतात; पण 'राम' त्यांकडे बिलकूल लक्ष्य देत नाहीं, आणि 'रामा'वर त्याचा कांहीं परिणाम होत नाही. वेदान्ताप्रमाणें स्थितप्रज्ञ मनुष्याच्या मनाची शांति कशानेहि विघडत नाही. जे तुमच्याविषयीं वाईट बोलतात किंवा तुमची जे निंदा करतात, त्यांची तुझी कीर्त कर; पण स्वतःला हीन, दीन किंवा पतित असे लेखूं नका. आपलें ईश्वरत्व—आपला आत्मा जाणा. आत्म्याचें—ईश्वराचें निरंतर ध्यान करा. आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व कांहीं अज्ञान आहे, पूर्ण अंधकार आहे.

तुझीं स्वतः आंतील अंधार—अंतःकरणांतील अज्ञान नाहीसें कर. प्याचें मनांत आणिल्याशिवाय, तेहतीस कोटी खिस्त या जगांत अक्ती तीर्ण झाले तरी तुझाला कांहीं फायदा होणार नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहूं नका. विशिष्ट चर्च किंवा संस्था यांत सामील होणें, खिस्त, कृष्ण किंवा इतर आराध्यदेवता यांनां भजणें, यापासून कांहीं चांगलें निष्पन्न व्हावयाचें नाही. हवा तर या सर्व पद्धतींचा अनुभव घेऊन पहा. उपाय एकच आहे, दुसरा नाही. तो उपाय झटला ह्मणजे, प्रकाश—खरें ज्ञान, आपल्या ईश्वरत्वाविषयीं खरी श्रद्धा हाच होय. कुलीन लिखा आणि सभ्य गृहस्थ यांच्या स्वरूपांत असलेल्या माझ्या आत्म्यांनो, प्रकाश किंवा ज्ञान, ह्मणजे सत्याचा इतका अनुभव घेणें, कीं, बाह्य नामरूपें आमच्या वाड्याला नाहीशी व्हावी, किंवा आंतील आत्मवस्तू

स्वामी रामतीर्थ.

दाखविण्याइतकीं पारदर्शक बनावीं. साक्षात्कारी किंवा अनुभवी मनुष्य क्षुद्र देह किंवा अहंकार यांकडे बिलकूल पाहत नाहीं. देह किंवा अहंकार ह्मणजे अज्ञान किंवा भ्रम होय असें त्याला वाटतें. आत्म्या-शिवाय—ईश्वराशिवाय दुसरें कांहीं त्याला दिसत, नाहीं. सत्य—आत्मा किंवा ईश्वर सर्वत्र पाहणें, ह्मणजे अज्ञान नाहीसें करणें, आणि भीति, चिंता यांपासून मुक्त होणें होय.

माझ्या प्रिय आत्म्यांनों, ईश्वरांनों, शत्रुमित्र असे वाटणारे सर्व लोक माझेच आत्मे आहेत. बाह्य रूपांकडेच तुम्ही पाहूं नका, तुमची दृष्टि आंत वळवा. सर्व शरीरांत, तसेंच आपल्याहि शरीरांत ईश्वराचा साक्षात्कार घेणें, ईश्वर व आपण एक आहों असा अनुभव घेणें, याचें नांव ज्ञान. आत्मा ह्मणजे ईश्वर, व तो सर्व ठिकाणीं भरलेला आहे असा प्रत्यय घ्या, ह्मणजे सर्व अडचणी, सर्व चिंता नाहींशा होतात, आनंदीआनंद होतो व नंतर त्या स्थितीचें वर्णन करवत नाहीं. तुम्हांला या स्थितीची उत्कट जिज्ञासा झाली, ह्मणजे ती तुम्हांला प्राप्त होते.

ज्योतिषशास्त्रांतील गणितें करितांना, निरनिराळ्या तान्यांमधील अंतर मोजतांना, आंकडे इतके कांहीं वाढतात, कीं, आमची पृथ्वी ह्मणजे एक बिंदु, शून्य आहे असें समजावें लागतें. त्याप्रमाणें तुम्ही सत्याचा—आपण सूर्याचा सूर्य, प्रकाशाचा प्रकाश आहों—देवांचा देव आहों, असा अनुभव घेऊं लागलां, ह्मणजे हे सर्व तारे, आकाशगंगा इत्यादि शून्यवत् होतात. असें झाल्यानंतर या जगांतील बागुलबोवा- (सुख-दुःखें) तुम्हांला काय करणार—तो कसा भेडसाविणार ?

सत्याचा अनुभव घ्या, सत्य आचरणांत आणा, सर्वांगांत तें भिनवा, ह्मणजे तुम्हांला कोणीहि हलवूं शकणार नाहीं. 'यस्मिन्स्थितो न दुःखेन गृहणाऽपि विचाल्यते.' हजारों सूर्यांचा किंवा चंद्राचा नाश होऊंदा, ज्ञानी किंवा साक्षात्कारी मनुष्य यत्किंचित्हि न डगमगतां खडका-प्रमाणें अचल राहील. त्याला दुःख किंवा त्रास कशानेंहि होणार नाहीं.

दुःखांतून निजानंदांत.

पण, सर्वांत मोठें आश्चर्य हें, कीं, असा तुमचा आत्मा देदीप्यमान, अनंत, आनंदघन असून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष्य करितां. तुमच्या नेत्रांवरील आवरणानें—अज्ञानानें आत्मरवि झांकला जातो; यास्तव दुबळें करून सोडणाऱ्या य् अज्ञानाला दूर सारा, आणि आपण सूर्याचा सूर्य, प्रकाशाचा प्रकाश आहों याचा अनुभव घ्या. तुम्ही असा अनुभव घेऊं लागलां, म्हणजे सर्व कांहीं सरळ आणि सुरळीत होतें.

सपाट जमिनीवर उभें राहून पाहिलें असतां, कांहीं घरे इतर घरांहून फार उंच दिसतात, कांहीं वृक्ष व रस्ते इतर वृक्षांहून व रस्त्यांहून लहान दिसतात. पण, आम्ही एकाद्या उंच टेंकडीवर जाऊन याच वस्तूंकडे पाहूं लागलों, तर त्यांचा पूर्वी दिसणारा उच्चनीचभाव नाहीसा होतो, आणि सर्व वस्तु सारख्याच दिसतात. त्याप्रमाणें आध्यात्मिक वैभवाच्या शिखरावर आम्ही चढूं लागलों, सत्याचा—आत्म्याचा अनुभव घेऊं लागलों, ह्यणजे शत्रुमित्र, हितकर्ता अहितकर्ता इत्यादि भेदभाव मावळूं लागतात; आणि या भेदभावामुळें उत्पन्न होणाऱ्या चिंता, भीति, काळजी, त्रास हे नाहीसे होऊं लागतात. भेदभाव नष्ट झाले, ह्यणजे सत्याची पूर्ण प्रचीति येते. आत्मा किंवा ब्रह्म हेंच काय तें सत्य, व इतर सर्व मिथ्या, असें वाटूं लागतें.

मातृहत्या, मनुष्यहत्या इत्यादि अनेक गुन्हे किंवा पातकें आहेत. प्रत्येकामध्ये असलेलें ईश्वरीतत्त्व जर आम्ही ओळखिलें नाही, तर आमच्या हातून ईशवध किंवा आत्मवध होतो. जेव्हां एकाद्याला आम्ही बाप, बंधु, पुत्र, शत्रु, मित्र असें ह्यणतों, त्याच्यामधील ईश्वराला जाणत नाही, त्याच्या देहाकडेच विशेष लक्ष्य देऊन त्याच्यामधील ईश्वराला विसरतों, तेव्हां आम्हांला ईशहत्येचें पातक लागतें. ईशहत्या हेंच मोठें अज्ञान आहे, आणि तेंच जगांतील सर्व दुःखांचें कारण आहे. लोकांनीं या सत्याचा—प्रत्येकामधील ईश्वराचा अनुभव घेतला नाही, तर तें स्वप्नवद् होऊन जाईल. सत्याचा अनुभव घ्या आणि सुखी व्हा. ह्यणजे, तुम्हांला

स्वामी रामतीर्थ.

अनेक चमत्कार दिसून येतील. सूर्य, चंद्र, तारे इत्यादि सर्व तुमचे हुकूम पाळतील. नेटानें प्रयोग करून पहा ह्यणजे समजेल. जो सर्वांशीं आपलें ऐक्य अनुभवितो, सर्वत्र ईश्वर पाहतो, तो खरा सुखी, धन्य होय !

ज्याप्रमाणें गुहेंत शतकानुशतकें दडलेला अंधकार दिवा आणितांच नाहीसा होतो, त्याप्रमाणें मनुष्याच्या अंतःकरणांत आत्मज्ञानाचा दिवा पेटतांच जन्मापासूनचे सर्व दोष नाहीसे होतात, अशा अर्थाचा एक श्लोक संस्कृतांत आहे.

याविषयी 'रामा'चा स्वतःचा अनुभव असा आहे, कीं, 'रामा'समोर आलेल्या मनुष्यांत 'राम' जेव्हां ईश्वर पाहतो, तेव्हां 'रामा'ला दुःख होत नाही; पण, जेव्हां 'राम' त्या मनुष्याचा देह किंवा व्यक्ति यांकडेच लक्ष्य देतो, तेव्हां 'रामा'ला दुःख होतें. अशा तऱ्हेच्या पुष्कळ टेंचा खाऊन दोन्ही तऱ्हेचे अनुभव मिळवून 'राम' आतां इतका शहाणा झाला आहे, कीं, 'रामा'ला आतां स्वप्नांत देखील कोणीहि ईश्वराव्यतिरिक्त दिसणें संभवनीय नाही. हे सर्व देह माझेच आहेत. तुमच्यामध्ये माझा आत्मा—ईश्वर आहे असें 'रामा'ने पाहिलें, ह्यणजे तुझांलाहि त्याप्रमाणें वाटलें पाहिजे.

मजनून नांवाच्या एका राजपुत्राला फारशी कवींनीं यारश्रेष्ठ अशी पदवी दिलेली आहे. त्याच्यासारखें प्रेम दुसऱ्या कोणीहि केलें नसेल. पण, त्याचें प्रेम आपल्या प्रियेवर—लैलीच्या देहावर होतें. लैली दृष्टीला न पडल्यामुळें मजनून वेडा होऊन गेला आणि अरण्यांत भटकूं लागला. सुरू, गुलाब, हरिण इत्यादिकांनां आपली प्रिया मानून तो यांनां आलिंगन देण्याकरितां धांवूं लागला. आपला पुत्र वेडा झाला आहे, असें ऐकून राजा त्याच्या शोधार्थ वनांत गेला, आणि पाहूं लागला, तों आपला पुत्र एका ठिकाणीं निश्चेष्ट पडलेला आहे, असें त्याला आढळून आलें. मग राजानें त्याला शुद्धीवर आणून विचारिलें "बेटा, तूं मला ओळखतोस का ? मी तुझा बाप आहे." मजनून शून्य-

दुःखांतून निजानंदांत.

दृष्टीनें आपल्या बापाकडे पाहूं लागला, आणि हणाला “ बाप हणजे काय ? ” त्याला त्याच्या प्रियेशिवाय दुसरें कांहींच दिसत नव्हतें. मजनूनला ज्याप्रमाणें आपल्या प्रियेशिवाय दुसरें कांहीं दिसत नव्हतें, त्याप्रमाणें, आईबाप, इष्टमित्र, बंधुभगिनी पतिपत्नी इत्यादि सर्वांमध्ये ईश्वराव्यतिरिक्त दुसरें कांहीं न दिसणें हा साक्षात्कार होय. जेव्हां तुझाला सर्वत्र ईश्वर दिसतो, तेव्हां तुझीहि ईश्वर होतां.

मजनून जीवंत असेतोपर्यंत त्याची प्रिया त्याच्या दृष्टीला पडली नाहीं. फारशी कवि असें सांगतो, कीं, पुढें मजनूनच्या मृत्यूनंतर त्याला ईश्वरासमोर नेण्यांत आलें. ईश्वरानें त्याला ह्मटलें “ हे मूर्खा, तूं देहावर --जड वस्तूवर इतकें प्रेम कां केलेंस ? तूं तुझ्या प्रियेवर केलेल्या प्रेमाच्या एक लक्षांश प्रेम जरी माझ्यावर केलें असतेंस, तर मीं तुला इंद्रपद खचित दिलें असतें.” मजनूननें उत्तर दिलें “महाराज, माफ करा, मीं आपल्यावर प्रेम करावें असें जर आपणाला वाटत होतें, तर आपण माझी प्रिया--लैली होऊन कां आलां नाहींत ?” प्रेमाविषयींच्या कोटि-क्रमांत मजनून ईश्वरालाहि हार गेला नाहीं ! सत्याविषयीं—आत्म्या-विषयीं आमचें प्रेम मजनूनप्रमाणें अत्युत्कट असावें.

हें असें प्रेम किंवा साक्षात्कार घेऊन आह्मांला काय करावयाचें आहे ? आह्मी आमच्या तुरुंगांत--संसारांत सुखी आहों, आमचें सर्व कांहीं ठीक चाललें आहे, असें तुझी हणाल; पण ‘रामा’चें हणणें असें आहे, कीं, तुझी कदाचित् सुखी असाल; परंतु, अत्युत्कट प्रेम--साक्षात्कार हें तुमचें ध्येय आहे, आणि त्या ध्येयाकडे तुझाला गेलें पाहिजे. तर मग, आगगाड्या, विजेच्या गाड्या आणि विमानें यांत बसून तुझीं तेंथें कां जाऊं नये ? पायपिटी करीत, रस्त्यावरील धूळ खात, आपला वेळ दवडीत जाण्यांत काय फायदा आहे ? तुझीं ध्येयाकडे लवकर जावें अशी निसर्गाची योजना तुमच्या नेहमींच्या परिस्थितींत आढळून येत नाहीं काय ? जेव्हां एकादा मनुष्य गंभीर, शांत व स्वस्थ असतो, तेव्हां त्याचें कांहीं तरी चांगलें होतें; त्याला कांहीं तरी चांगली बातमी

स्वामी रामतीर्थ.

कळते, किंवा इष्ट असा फेरफार घडून येतो. या यशानें जर तो मनुष्य फुगून गेला, आणि याचें त्याला अतिशय महत्त्व वाटूं लागलें, कीं, त्याच्या परिस्थितींत पुनः फेरबदल होतो, आणि जो कांहीं फायदा झालेला असतो, तो नाहीसा होतो. कायदा असा आहे. या कायद्याचें कोणत्याहि प्रथांत विवेचन केलेलें नाहीं, तरी तो अबाधित आहे. एकादी वस्तु आमच्या अंतःकरणांत भरली, आमची त्या वस्तूवर आसक्ति जडली, ह्मणजे कांहीं कालानें ती आमच्याकडून हिरावून घेतली जाते, आणि त्यामुळें आह्मांला दुःख होतें. ही स्थिति प्राप्त झाल्यानंतर आमच्यापैकीं कांहींजण परिस्थितीला दोष देऊन तिच्याशीं भाडूं लागतात. तेव्हां त्यांच्यावर अधिक कठिण प्रसंग येऊं लागतात; आणि नंतर ते ह्मणतात “अहो, संकटें एकटीं दुकटीं न येतां मिळून येतात!” याप्रमाणें कांहीं काल दुःख भोगल्यावर निरिच्छता, ईश्वरशरणागति, मनाची समता किंवा शांति प्राप्त होते; आणि परिस्थिति निरभ्र व अनुकूल होऊं लागते. पुनः त्यांची समता बिघडते आणि पुनः विपत्ति येऊं लागतात. याप्रमाणें विपत्ति आह्मांला धर्माकडे—आमच्या ध्येयाकडे नेतात.

याप्रमाणें आमच्या आयुष्यांत ‘दिवसानंतर रात्र, रात्रीनंतर दिवस’ या न्यायानें सुखदुःखांचें हें रहाटगाडगें एकसारखें चालूच आहे. जोंपर्यंत बाह्य नामरूपांवर आमची आसक्ति आहे, तोंपर्यंत हें सुखदुःखांचें रहाटगाडगें आमच्यामागें आहे. आमच्या अंतर्दामीं असलेल्या आत्मरवीचा साक्षात्कार करून देणें हाच या सुखदुःखांचा उद्देश आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र हीं आहेत, पण सूर्यावर रात्र नाहीं; तिकडे सर्वदां प्रकाश, दिवसच आहे.

आतां सुखदुःखें आत्मरवीचा साक्षात्कार कशीं करून देतात, हें आपण पाहूं. प्रथम जेव्हां आह्मांला सुख झालें, तेव्हां आह्मी स्वस्थ, शांत ह्मणजे आत्मरूपीं लीन होतो. आत्मस्वरूपांत—ईशस्वरूपांत आह्मी मग

दुःखांतून निजानंदांत.

झालें, हणजे आह्वांला सर्व सुखें प्राप्त होतात. तसेंच जड ऐहिक-मायिक नामरूपांवर आमची, आसक्ति जडली असतां आमच्यावर विपत्ति येतात व आह्वांला त्रास होतो. हा धडा आह्वांला दुःखापासून मिळतो. जडवस्तु नामरूपें क्षणभंगुर आहेत, त्यांवर आह्मी आसक्ति ठेवूं नये, असा इशारा दुःखें आह्वांला देतात. जगाच्या इतिहासांत अशा तऱ्हेचीं पुष्कळ उदाहरणें तुह्वांला आढळतील. शेक्सपियरच्या 'व्हेनिसचा व्यापारी' (Merchant of Venice) या नाटकांत, जॉर्ज पॅर्यट पोर्शिएच्या देहावर अँटोनीओची आसक्ति होती, तोंपयंत त्याला सुख झालें नाहीं. पण, पुढें करंड्यांची निवड करितांना तो एका अवर्णनीय स्थितींत शांत, खस्थ असा होता, आणि तेव्हांच त्याला सुख झालें. निसर्गाशीं-आत्म्याशीं आपलें ऐक्य झालें असें सर्व सुखें सांगतात. ऐहिक, मायावी वस्तूंवर आसक्ति ठेवूं नये, सर्व वस्तूंमध्ये असलेल्या ईश्वरीतत्वाला विसरूं नये, अशी अकरणरूप बाजू दुःखें शिकवितात. सुखदुःखें वेदान्त शिकवितात. कांहीं लोकांचा या तत्त्वावर विश्वास नसला हणून काय झालें? खरोखर, या तत्त्वाचा लोक अनुभव घेत नाहींत, हणून ते दुःखी आहेत. तुह्मी अनुभव घ्या आणि सुखी व्हा.

हिंदुस्तानांत अमेरिकेइतकीं यंत्रें नाहींत. मातीचीं भांडीं करतांना प्रथम चिखल पायांनीं तुडवून त्याला आंतून एक आसरा देतात, आणि मग थोपटण्यानें थोपटून मातीला भांड्याचा आकार देतात. त्याप्रमाणें संसारांतील निरनिराळीं दुःखें, हणजे बाह्य आघात होत, आणि सुखें हणजे आंतील आसरा होय. या सुखदुःखांच्यायोगें आमचें शील बनत जातें. हीं सुखदुःखें आमच्या अंतर्गामीं असलेलें आत्मतत्त्व प्रगट करतात, आमच्यामधील ईश्वरीतत्त्वाचा विकास करतात. कांहींहि होवो, देह जावो अथवा राहो, आत्मा-ईश्वर आह्वांला जाणिलाच पाहिजे. हें जर तुह्मीं केलें नाहीं, तर आघातामागून आघात, दुःखांमागून दुःखें हीं तुमच्यावर येतील. हा प्रकार टाळावयाचा असेल, तर आत्म्याचा-ईश्वराचा साक्षात्कार करून घ्या. तुमचें ध्येय तें हेंच आहे.

स्वामी रामतीर्थ.

आनंदनिधाना, रामा सौख्यघना । शुद्ध शांतिपूर्णा निर्विकल्पा !
 आनंदासी नोहे भंग कशानेहि । भवरोध तोहि मद्रतीसी.
 दास माझे, पक्षी नरसुरवृंद । माझा ब्रह्मानंद शब्दातीत.
 येथें तेथें सर्व स्थळीं परिपूर्ण । 'कोठें' या शब्दा न थारा जेथें;
 आतां नंतर मी सदा परिपूर्ण । 'कदा' या शब्दा न थारा जेथें—
 हें, तें, आणि जें काय, म्यांचि व्यापियलीं । तें काय शब्दा—
 पैलीकडे तें मी.

आदि मध्य अंत ऊर्ध्व मीच व्याप । 'कैमा' शब्दातीत एकचि मी.
 एक पांच आणि शत सर्व अंक । संख्यातीत एक आणि सर्व.
 प्रमेय प्रमाता प्रमाण ही दृष्टि । न लाभेचि पुष्टि सत्यत्वाची.
 होतों आहें आणि सर्वदां असेन । अस्तिपणासी न सांपडे मी.
 आनंदघन मी सत्यस्वरूप मी । जेथें नाहीं तो मी तूहि नाहीं.

लोक जेव्हां 'रामा'कडे येतात आणि त्यांच्या देहाला मान देतात,
 तेव्हां 'रामा'ला चीड येते. स्तुति, गुरुशामन किंवा संपत्ति यांप्रामुख्य मिळ-
 णान्या आनंदापेक्षां कितीतरी शेंकडोंपट आनंद 'रामा'च्या अंतर्दामी
 आहे, आणि त्यामुळे संपत्ति, कीर्ति, ऐश्वर्य इत्यादिकांच्या द्वारे आनंदा-
 करितां भीक मागत फिरण्याची 'रामा'ला कांहीं जरूरी नाहीं. 'रामा'च्या
 अंतर्दामी अलोट आनंद आहे. अहो, आत्म्याचें श्रवण, मनन, निदि-
 ध्यासन करा, अनुभव घ्या, म्हणजे ऐहिक संपत्ति आणि कीर्ति यांच्यामार्गे
 लागण्याची आवश्यकता राहणार नाहीं.

हिंदुस्तानांत एका बाईला नऊ पुत्र होते. एके दिवशीं तिच्या
 घरावरून एक साधु जात असतां तिनें त्याला भिक्षा घातली, व त्यानें
 तत्काळ 'माई, अष्टपुत्री सौभाग्यवती भव' (तुला आठ पुत्र होवोत)
 असा आशीर्वाद दिला. पण, त्या बाईला नऊ पुत्र असल्यामुळे तिला
 हा आशीर्वाद शापाप्रमाणें वाटला. यास्तव तिनें साधूपाशीं दुसरा
 आशीर्वाद मागितला. पुनरपि त्या साधूनें 'अष्टपुत्री भव' असाच
 आशीर्वाद दिला. तो ऐकून त्या बाईला बाईट वाटले, आणि ती त्वेषानें

दुःखांतून निजानंदांत.

त्या साधूला बोलू लागली. इतक्यांत आजूबाजूचे लोक जमले आणि चौकशीअंती त्यांना असें कळलें, कीं, तंत्र्याचें मूळ साधूच्या आशीर्वादांत असून आशीर्वादाचा विचार करून पाहतां तो आशीर्वाद नसून शापच आहे. हें कळल्यावर लोकांनां फार आश्चर्य वाटलें. त्या बाईप्रमाणें 'रामा'-च्या अंतर्गामीं अलोट-अपरंपार आनंद आहे. कोणत्याहि ऐहिक वस्तूंवर तुह्मी अवलंबून न राहतां त्या आनंदाचा उपभोग घेऊन मुक्त व्हा.

हिमालय पर्वतावरील कमळाप्रमाणें देह नकळत, कोणाच्या दृष्टीला न पडतां-कोणाकडून प्रतिष्ठा न मिळवितां वाढो; तो सुळावर चढो किंवा तुरुंगांत जावो; समुद्राला अर्पण होवो अथवा सूर्याच्या प्रखर उष्णतेनें त्याचें भस्म होऊन जावो; रामाचा तो अपरंपार आनंद केव्हांहि कमी होणार नाही. अभिमान, मोह, औदासीन्य टाकून या आणि त्या आनंदाचा उपभोग घ्या. ईश्वरांचा ईश्वर, देवांचा देव व्हा. तत्त्वमसि !

स्वामी रामतीर्थ.

THE LAW OF LIFE ETERNAL.

सनातन जीविताच्च कायदा.*

श्रुत कोणत्याहि मिशनचा नाही. सर्व कार्य ईश्वराचें आहे. बुद्ध, ख्रिस्त यांसारख्या महात्म्यांचीं उदाहरणें घेऊन आम्हांला काय करावयाचें आहे ? परमेश्वराच्या कायद्याप्रमाणें, आम्हीं मनाचें अनुसंधान ठेवावें. बुद्ध आणि ख्रिस्त यांच्या अनुयायांनीं आणि मित्रांनीं त्यांना सोडून दिलें. सात वर्षांच्या तपश्चर्येपैकीं, शेवटलीं दोन वर्षे बुद्धानें पूर्ण एकान्तांत काढिलीं, तेव्हां त्याला प्रकाश—ज्ञान मिळालें. त्यानंतर त्याचे पुष्कळ शिष्य होऊं लागले व बुद्धानें त्या सर्वांचा स्वीकार केला. संभावित उपदेशकांच्या मतांनीं आणि विचारांनीं वळले जाऊं नका. त्यांचा उपदेश परमेश्वरी कायद्याला अनुसरून असता, तर आजपर्यंत त्यांनीं अनेक बुद्ध निर्माण केले असते !

मघांत सांपडलेली माशी, नेटानें आणि निश्चयानें हळुहळू आपले पाय सोडवून घेते, त्याप्रमाणें व्यक्ति, नामरूपे यांवरील आसक्ति आह्मीं नाहींशी केली पाहिजे; एकामागून एक संबंध सुटून गेले पाहिजेत, सर्व बंधनें तोडून टाकिलीं पाहिजेत. शेवटीं मरणसमयीं आह्मांला सर्व कांहीं कष्टानें सोडिलें पाहिजे.

कायद्याचें निर्घृण चक्र एकसारखें फिरत आहे. जो कायद्याप्रमाणें आचरण करितो, तो त्या चक्रावर आरूढ होतो; पण, जो कायदा-विरुद्ध—परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागतो, तो त्या चक्राखालीं चिरडून जातो, आणि त्याला अतिशय असह्य वेदना सोसाव्या लागतात. हा कायदा ह्मणजे त्रिशूल आहे. तो अहंकाराला चिरून सोडतो. जो कोणी आपण होऊन अहंकाराला सुळावर चढवितो, त्याला हें जग नंदनवन होतें; इतर सर्वांनां तें नरकप्राय होतें. हा कायदा अग्नीसारखा आहे.

* बांतीळ भाग स्वामींनीं नारायणस्वामींनां पत्रांत लिहिलेला होता, आणि पुढें ह्यांत फेरफार करून तो प्रसिद्ध करण्यांत आला होता.

सनातन जीविताचा कायदा.

तो सर्व खेह आणि आसक्ति जाळून टाकितो; सर्व दोष भस्म करून मनाला तो स्वच्छ करितो.

धर्माची व्याप्ति आहाराइतकी आवश्यक आणि सार्वत्रिक आहे. नास्तिकाला आपली पचनक्रियासुद्धां माहीत नसते. कायदा आह्वांला कोरडे लगावून जागें करितो, तरवारीच्या धारेवर आह्वांला धार्मिक करितो. कोणालाहि तो सोडीत नाही. कायदा एक सत्य आहे. बाकी सर्व मिथ्या आहे. सर्व नामरूपें सत्यसागरांतील—कायद्याच्या समुद्रांतील बुडबुडे आहेत. जें सदा असतें, तें सत्य होय. या जगामध्ये, नामरूपें, नातें-गोतें, संस्था, सभा हीं त्रिशूलाप्रमाणें—कायद्याप्रमाणें चिरस्थायि नाहीत.

भ्रमिष्ठ आणि अदूरदर्शी लोक कायद्यापेक्षां बाह्य नामरूपांवर अधिक प्रेम कां करितात ? त्यांनां अज्ञानामुळें नामरूपें चिरस्थायि वाटतात, आणि कायदा मेघाप्रमाणें चंचल वाटतो. 'कायदा (त्रिशूल)—शिव (त्रिशूली) सत्य आहे; व्यक्ति, नामरूपें मिथ्या आहेत,' असा धडा निसर्गमाता संकटें, विपत्ति यांच्याद्वारे लोकांनां शिकविते. लोक जर हा धडा शिकतील, तर त्यांचें कल्याण होईल. आयुष्यांतील सुखकर व कठिण प्रसंग, सुखदुःखें हीं, आपल्या वैभवाकडे लोकांची दृष्टि लागावी, हणून विहारजीनीं (शिवांनीं) धारण केलेलीं सोंगें आहेत.

शत्रुमित्रांच्या बाह्यरूपांवर जेव्हां आह्मी विश्वास ठेवितों, तेव्हां तीं रूपें आह्वांला दगा देतात आणि फसवितात. पण, 'त्यांचा हेतुच तसा आहे, त्यांचा स्वभाव वाईट आहे,' असें हणून जेव्हां आह्मी उसनें फेडूं लागतो, तेव्हां आह्मी अधिकच घोंटाळा करितों. ईश्वराला जें सत्यत्व द्यावयाचें, तें चुकीनें शत्रुमित्रांच्या बाह्य आकृतींनां आह्मी दिलें, ही आमची पहिली चूक. त्यानंतर, आह्मी रागावणें, द्वेषानें सूड घेऊं पाहणें, हणजे त्या चुकीला दृढ करणें आणि अधिक दुःखाला आमंत्रण देणें होय. सावध रहा. हा त्रिशूल (पूर्ण त्याग, शिव) आमचें ध्येय आहे. आणि हें ध्येय दगडापेक्षां घट्ट आणि कणखर आहे, हणून शिव दगडी लिंगाच्या प्रतिमेनें चांगला दर्शविला जातो. विसराऊ मनाला तो दगडा-

स्वामी रामतीर्थ.

हूनहि जोरानें मान देऊन सावध करितो. त्याचें नेहमीं ध्यान करणें हें अत्यावश्यक आहे,

या कायद्याला किंवा ईश्वराला, मुसलमान आणि ख्रिस्ती लोक दक्ष* आणि रौद्र असें ह्मणतात, तें बरोबर आहे. या जगांनील कोणत्याहि वस्तूवर कोणीहि आपलें मन ठेवून पहावें, ह्मणजे लगेच त्याच्यावर ईश्वरी कोप होतो. हें सत्य लोकांनां लवकर कळत नाही, याचें कारण त्यांनां बरोबर निरीक्षण करितां येत नाही. हेच आहे. कोणत्याहि गोष्टीमध्ये, त्या गोष्टीचें कारण पहावयाचें त्यांनां माहीत नमते. शिवाय स्वतःच्या चुका त्यांनां दिसत नाहीत, आणि सर्व दोष ते दुसऱ्याच्या मार्थीं लादूं पहातात. आपल्या विचारांचा, मनोविकारांचा आणि त्यांच्या परिणामाचा, निरपेक्ष तिन्हाईतपणानें. माझी या नात्यानें त्यांनां विचार करितां येत नाही. नामरूपांवर आह्मी विश्वास ठेविला. ईश्वराला जें सत्यत्व द्यावयाचें तें आह्मी ग्याच्या वस्तु व व्यक्ति यांनां दिलें, ईश्वराच्याऐवजीं प्रतिमांनांच आह्मी मान दिल्या, ह्मणजे आमचा दगा--नाश झालाच पाहिजे. अन्वय-व्यतिरेकानें अनात्मवस्तूंची अनित्यता सिद्ध होते.

पुष्कळदां, लोकांच्या वचनांवर ईश्वरापेक्षां अधिक श्रद्धा ठेवून त्यांनां आपल्या वचनांप्रमाणें वागूं न देण्याचें आह्मी कारण होत नाहीं काय ? कायदा विसरून मुलांच्या देहावरच विशेष प्रेम करून आम्ही त्यांचा नाश करीत नाहीं काय ? ईश्वरावर ठेवण्याची निष्ठा मित्रांवर ठेविल्यानें आम्ही त्यांनां बेइमानी करीत नाहीं काय ? पुष्कळदां आह्मी आमच्या गुरूंनां, आमच्यावर आणि त्यांच्यावर असलेल्या आमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवावयाला लावून, त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्थानावरून खाली ओढून आणीत नाहीं काय ? बायकांवरच सारें अंतःकरण ठेविल्यामुळे आमच्या कुटुंबांत गृहकलह आणि तंटेबखेडे कितीतरी होत असतात ! ईश्वरापेक्षां दुसऱ्या कोणत्याहि गोष्टीला अधिक महत्त्व द्याल तर तुमचें अंतःकरण विदीर्ण होईल.

* वावर=मत्सरी, दक्ष Jealous. काहर=मयंकर, रौद्र Terrible.

सनातन जीविताचा कायदा.

सटरफटर उदाहरणें सोडून घ्या. ज्यांनीं आपलीं अंतःकरणें, श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपावर लाविलीं होतीं, अशा गोपिकांचें उदाहरण पहा. त्यांनां आपल्या चुकीबद्दल रक्ताचे अश्रु ढाळावे लागले. पतिव्रताश्रेष्ठ सीतेनें आपल्या रामाचें रूप (देह किंवा आकृति) खरें मानिलें, आणि या चुकीचें तिला प्रायश्चित्त भोगावें लागलें. खऱ्या रामानें—अमूर्त रामानें—परमात्म्यानें तिला याबद्दल अरण्यांत सोडून दिलें.

ब्रह्म तं परादाद्योऽन्यत्रात्मनो ब्रह्म वेद
क्षत्रं तं परादाद्योऽन्यत्रात्मनो क्षत्रं वेद
लोकास्तं परादुर्योऽन्यत्रात्मनो लोकान्वेद
देवास्तं परादुर्योऽन्यत्रात्मनो देवान्वेद
भूतानि तं परादुर्योऽन्यत्रात्मनो भूतानि वेद
सर्वं तं परादुर्योऽन्यत्रात्मनो सर्वं वेद

इदं ब्रह्म, इदं क्षत्रं, इमे लोका, इमे देवा, इमानि भूतानि, इदं सर्वं, यद्यमात्मा ॥ ६ ॥

—बृहदारण्यकोपनिषत्.

“आत्म्याशिवाय अन्य ठिकाणीं ब्राह्मणवर्गाला जो पाहतो, त्याला ब्राह्मणवर्ग सोडून देतो; आत्म्याशिवाय अन्य ठिकाणीं क्षत्रियवर्गाला जो पाहतो, त्याला क्षत्रियवर्ग सोडून देतो. आत्म्याशिवाय अन्य ठिकाणीं लोक, देव, भूतें व सर्व कांहीं जो पाहतो, त्याला लोक, देव, भूतें आणि सर्व कांहीं सोडून देतें. हा ब्राह्मणवर्ग, क्षत्रियवर्ग, हे लोक, हे देव, हीं भूतें, हें सर्व कांहीं हा आत्मा होय.”

मोहक वस्तु, या श्रीकृष्णाच्या लहान गोजिरवाण्या मूर्तीप्रमाणें ओहेत. मनोरूपी राक्षसानें त्या वस्तूनां गट्ट केले, ह्मणजे त्या वस्तु राक्षसाचें पोट फाडून टाकितात; आणि असें झालें, ह्मणजे लोक ह्मणतात, आमचा घात झाला, आमचें हृदय विदीर्ण झालें. पण तुझी नामरूपांला प्रथम कां मुललां ? सत्यावरच प्रेम करा, ईश्वरालाच चिकटून रहा, ईश्वराचें ध्यान करा, ईश्वर व्हा. खरें जीवित तें हेंच. बाह्य नामरूपांचा त्याग

स्वामी रामतीर्थ.

केल्याशिवाय तुह्वांला, सत्याची-खऱ्या प्रेमाची ओळख होणार नाही. बाबांनो! 'ला इलाह इल्लाह' देव एक सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. 'ईश्वराशिवाय दुसरें सत्य नाही,' याच तत्त्वाचा महम्मद, बुद्ध, ख्रिस्त आणि आमचे प्राचीन ऋषि यांनीं निरनिगळ्या शब्दांत उपदेश केलेला आहे. श्रोत्यांना हा उपदेश जर अनुभवानें पटला नसता, किंवा सर्व युगांतील खऱ्या कळकळीच्या, ज्ञानी भक्तांना याची सत्यता अनुभवानें दिसून आली नसती, तर हा उपदेश आजपर्यंत टिकला नसता.

त्यागाचा कायदा उग्र व सत्य आहे. हा लटका आभास नव्हे. महत्त्वांच्या आणि पुढाऱ्यांच्या काल्पनिक भ्रमानें, राष्ट्रांचीं राष्ट्रे फसलीं जाणार नाहीत, आणि विक्षिप्त धर्मवेड्यांच्या लहरीनें शतकांचीं शतके झुललीं जाणार नाहीत.

लोकांना आपल्या दुःखाचें खरें कारण-कायद्याबरहुकूम न वागणें, हें कळत नाही. यामुळे ते रोगाच्या बाह्य चिन्हांशीं-परिस्थितीशीं झगडूं लागतात. अंधुक स्वप्नें जशीं कोणी फारशीं लक्ष्यांत ठेवीत नाहीत, त्याप्रमाणें लोकांनीं केलेली निंदा किंवा स्तुति किंवा लोकांचें वर्तन विसरून टाका. स्वप्नें चांगलीं असतील, किंवा वाईट असतील; आह्मी त्यांच्याशीं भांडत बसत नाहीं. जठर तंग झाल्यामुळेच कुस्वप्नें पडतात. यास्तव जठराकडेच आह्वांला लक्ष्य दिलें पाहिजे. याप्रमाणेंच आह्वांला भेटणाऱ्या वाईट किंवा चांगल्या लोकांचा विचार न करितां आह्मी आपली आध्यात्मिक स्थिति सुधारावी. वरपांगी यशापयश तुमच्या आणि ईश्वराच्या आड येऊं नये. ज्यांची क्षमा केली असतां आह्वांला समाधान न वाटे, असे मोठे दोष किंवा चुका मुळीं नाहीत.

ईश्वरापेक्षां अधिक महत्त्व दुसऱ्या कोणत्याहि गोष्टीला देऊं नका. ईश्वरासारखें दुसऱ्या कशाला मानूं नका. प्रशंसा, टीका आणि रोग हे आत्म्याला लागू आहेत, असें मानिलें, तर ते फार घातक होतात. आपण ईश्वर आहो असें माना, आणि निजानंदाचीं गाणीं झणा. रोग हे ईश्वराचे दूत आहेत, असें 'राम' मानितो. त्याप्रमाणें

सनातन जीविताचा कायदा.

प्रशंसा, टीका यांना माना. वरिष्ठ सरकारच्या हुकुमानें रोग 'रामा'ला असें बजावितात, कीं, 'या घरांतून-देहभावनेंतून एकदम बाहेर नीघ !' दरबारांतील सिंहासनावर मी आरूढ झालों, कीं, रोग माझी आज्ञा पाळितात; पण, या खोपटांत-देहभावनेंत शिरलों, कीं, ते मला कोरडे मारतात, आणि भोंसकतात.

ज्या राष्ट्रांचे कायदे, या त्रिशूलाच्या कायद्याला अनुसरून नाहीत, तीं राष्ट्रे लवकरच राम ह्मणतात-विलयाला जातात. मारवाड्याप्रमाणें खासगी हक्कांचें स्तोम माजविणें-हें माझें आहे, तें माझें आहे, कायद्यानें तें मला दिलें आहे इत्यादि ह्मणणें, ह्मणजे खऱ्या कायद्याच्या विरुद्ध वागणें होय. खऱ्या कायद्याप्रमाणें एकच हक्क-परमात्मा आहे, आणि इतर दुसरे हक्क झूट आहेत. हा एकच हक्क किंवा तत्त्व दुसऱ्या कोणालाहि समजलें नाहीं, तरी निदान संन्याशानें तें आचरणांत आणावें.

हा कायदा सर्वव्यापी आहे. तो आत्मा-विश्वात्मा आहे. तो अहंकाराला मारून टाकितो. अहंकार मारून टाकणें हें निर्दय दिसतें खरें; पण या निर्दयपणांतच प्रेमाचें सार आहे. कारण, अहंकाराला मारल्यानेंच सनातन जीविताचें-खऱ्या आत्म्याचें पुनरुत्थान होतें. अहंकाराला उराशीं बाळगून आपल्याला परमात्म्याचे हक्क मिळावे ह्मणून जो यत्न करितो, तो अभिमानगिरीवर गिधाडांकडून फाडिला जातो-त्याचा नाश होतो. वेदान्तांतील मुक्ति ह्मणजे देहभावना, अहंकार यांचा त्रिशूलाच्या कायद्यापासून बचाव किंवा सुटका नव्हे. तसें समजणें ह्मणजे ईश्वरालाहि खालीं ओढणें-देवा(God) ला कुत्रा (Dog) बनविण्यासारखें आहे. या चुकीमुळेच लाखों जीवांचा नाश होत आहे, आणि अनेक लोक नैराश्यवादांत शिरत आहेत. कायदा उलट केल्यामुळे क्षणोक्षणीं लाखों अंतःकरणें विदीर्ण होत आहेत. कायद्यापासून सुटका करून ध्यावयाची असेल, तर कायद्याप्रमाणें आचरण करा, कायदा बना, 'शिवोऽहं'चा साक्षात्कार घ्या.

स्वामी रामतीर्थ.

वस्तुस्थिति, आंकडे, नामरूपें यांवर विश्वास ठेवणारा मनुष्य इंद्रियांच्या नादीं लागतो, आणि फेंसावरु आपली इमारत रचल्यामुळें शेवटीं नाश पावतो. पण, जो आपल्या अंतःकरणांत, 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' हा सिद्धान्त, हा कायदा सत्य मानितो, आणि त्याप्रमाणें वागतो, तो आपली इमारत खडकावर बांधितो.

पहा, ब्रह्मशक्ती असे पूर्ण सत्य,
अणी सर्व कांहीं जगन् हें असत्य;
मनीं वागवा कायदा हा जगाम,
'सुचैतन्यशक्ती' असें नाम यास.

या देहाला लोक कांहींहि नात्रें ठेवोत—देह गर्विष्ठ, स्वार्थी, प्रसंगा-प्रमाणें वागणारा वगैरे काय वाटेल तें ह्मणोत, त्याला त्याथ मारोत, त्याचा अवमान करोत किंवा त्याला ठार करोत, त्याची मला विश्वात्म्याला काय पर्वा !

असें मी खरा सत्य रे आनिवार,
पहा मी असें कायदाही कठोर;
मला जाणणें मानणें शब्द माझा,
नसे भेद या दोन्ही कीं कर्मकाजा.
जनीं जो पहा मानतो मद्रचाला,
झणीं तो जगीं पोंचतो वैभवाला;
जरी कोणिही जाइ माझ्याविरुद्ध,
तरी चीड येई न, होई न क्रुद्ध.
मला कोण केव्हां न लेखीं जनीं रे,
न चिंता कदापी न मानीं मनीं रे;
तरी जाण कीं, जो उपेक्षी मला रे,
करीं नाश त्याचा धिरें पूर्ण मी रे.

ही शुष्क भीति नव्हे. तें भ्यासुर सत्य आहे. लोकांच्या मनोवृत्तीविषयीं आणि विचारांविषयीं जितका आह्मी आदर बाळगलों, तितका तरी

सनातन जीविताचा कायदा.

आदर सत्याविषयी (कायद्याविषयी—ईश्वराविषयी) आह्मी बाळगावा. ईश्वरी कायद्याशी आह्मी एकनिष्ठपणे वागल्याने, दुसऱ्या कोणाला दुःख झाले तर त्याबद्दल आह्मी जबाबदार नाही. कांहींहि होवो, कायदा आह्मी मोडू नये हेच अतिशय महत्त्वाचे आहे. आमच्या मित्रांच्या आणि नातलगांच्या लहरीप्रमाणे, पण कायद्याविरुद्ध आह्मी वागू लागलो, तर आमचे व त्यांचे नुकसान होते. त्यांच्यावर व आमच्यावर आह्मी आपत्तींना बोलावून आणितो. सत्याइतका, ईश्वराइतका जवळचा आस दुसरा कोणी नाही !

वयं सोमव्रते तव मनस्तनुषु विभ्रतः

—यजुर्वेद.

“हे परमेश्वरा, तुझ्यासाठीच आह्मी आमच्या शरीरांत मन ठेविले आहे.”

वैदिककालीं, कुमारिका अग्नीसभोवतीं जमून वद्दांजलीनें हा श्लोक म्हणत असतः--

त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पतिवेदनम् ।

उर्वारुकमिव बंधनादितो मुक्षीथ मामुतेः ॥

“ सुगंधी, सर्वसाक्षी पतीला जाणणाऱ्या अशा परमात्म्याचे आह्मी यजन करितो. तूसापासून धान्याची जशी मोकळीक होते, तशी आमची येथून (पित्याच्या घरांतून) सुटका होवो, तेथून (पतीपासून) केव्हांहि न होवो.”

प्राचीन आर्यकुमारिकांची ही प्रार्थना ‘रामा’च्या अंतःकरणांतून-- बेंबीच्या देंठापासून निघत आहे, आणि त्या प्रार्थनेबरोबर अश्रुहि भराभर बाहेर पडत आहेत. हे ईश्वरा, हे कायद्या, हे सत्या ! जर माझ्या डोक्यांत आणि हृदयांत तुझ्याशिवाय दुसरा विचार राहिला असेल, तर तूं ती दोन्ही छेदून टाक ! माझ्या धमन्यांत आणि शरीरांत तुझ्याशिवाय दुसरा विचार वहात असेल, तर माझे रक्त तत्काळ गोठून जावो !

स्वामी रामतीर्थ.

अहं जानि गर्भं धमा
त्वमजासि गर्भधम् ।

“ज्याप्रमाणें स्त्री पुरुषापासून, त्याप्रमाणें मी तुझ्यापासून शिकेन. हे कायद्या, हे सत्या, मी तुझ्या अगदीं जवळ येईन, तुझ्या ओंठांतील आणि शरीरांतील रसाचें आकर्षण करीन. तुझ्यापासून गर्भ—(ज्ञान) धारणा करून येईन.”

‘रामा’चें कायद्याशीं, त्रिशूलाशीं लग्न झालें नाहीं काय ? आतां दुसरे संबंध, दुसरे विचार हे व्यभिचाराप्रमाणें नाहींत काय ?

ही कांहीं अंधप्रेरणा नव्हे, किंवा दुसऱ्यांनां ठकविण्याची स्वार्थी पॉलिंसी (मसलत, डावपेंच) नव्हे. स्वामगी संबंधाच्या, नात्याच्या संकुचित मर्यादेंत तुह्मी ‘रामा’ला कां ओढूं पाहतां ? त्या विचाराच्यानें असें काय केलें आहे ? त्याला रिकामा सोडा, त्याचा नाद सोडा. तुमच्या कल्याणासाठीं त्याला निराळा सोडा, त्याला एकान्तांत राहूंद्या. यांत तुमच्या देशाचें आणि मानवजातीचें कल्याण आहे. तुह्मी त्याच्या शरीराची जोपासना केली नाहींत, तर तो एकान्तांत मरून जाईल, असें तुह्मांला वाटतें काय ? छे, देव सत्य आहे, आणि ईश्वरी इच्छेप्रमाणें जीवित कंठण्यांत कांहींच त्रास नाहीं; आणि ईश्वराचें कार्य झालें नाहीं, तोपर्यंत ‘रामा’चा देह कधींहि पडणार नाहीं.

कोणत्याहि आध्यात्मिक व्रतांत व्यत्यय आणणें बरोबर नव्हे. आपण आणि आपलें ध्येय—प्रियकर (परमात्मा) यांमध्ये तो दुसऱ्या कोणाला—मृत्यूलाहि आड येऊं देणार नाहीं. इतिहासाच्या धर्मबाह्य—देवबाह्य वाच-बापासून उत्पन्न झालेल्या कल्पनेप्रमाणें आपला जीवितक्रम कोणींहि ठरवूं नये. वरपांगी ‘रामा’विषयीं—‘रामा’च्या देहाविषयीं तुमचें प्रेम—तुमचा आदर आतां पुरे करा. खऱ्या रामाचा—विश्वात्म्याचा हा अपमान आहे. आतां दूर सरा. नामरूपांच्या स्वप्नांतून जागे व्हा. ईश्वरी कायद्याप्रमाणें बागून रामानें अग्निमांदाधिकाराला जसें घालवून दिलें, तसें देहभावना आणि अहंकार (व्यक्तिभावना) यांनां घालवून द्या. आत्मरबीचे किरण

सनातन जीविताचा कायदा.

पाडून विषयवासना जाळून टाका. आपलें अंतःकरण खऱ्या रामानें—
—आनंदरूपी परमात्म्यानें आकृंत भरून ठेवा, तेथें ऐहिक कामनांनां धारा देऊं नका. 'प्रियकरावांचून दुसरा कोणताहि विचार माझ्या हृदयांतून मला बाहेर घालवूंक.''

दुसऱ्या कोणत्याहि इंद्रियविषयाइतका तरी परमात्मा गोड नाही काय? काल्पनिक वस्तूप्रमाणें परमेश्वरावर प्रेम केले असतां, त्याच्याकडून आपणांला प्रत्युत्तर मिळणार नाही, अशा शंकेनें लोक परमेश्वरावर प्रेम करण्याला कांकू करितात—डळमळतात. ही शंका ह्याजें निवळ अज्ञान होय. हे प्यार! त्याचें अंतःकरण तुझ्या अंतःकरणाबरोबर एक-समयावच्छेदेंकरून एकदम उचंबळतें.

शत्रुमित्रांच्या वागणुकीचें मर्म किंवा कारण, त्यांच्यामध्ये पाहूं नका. खरें कारण तुमच्यापाशीं, तुमच्या आत्म्यापाशींच असतें—याचा नीट विचार करा.

पक्ष्याचें पिळें उडण्यास शिकत असतां, दगडावर किंवा झाडाच्या फांदीवर बसतें; पुनः लगेच तेथून उडून, दुसऱ्या तशाच आधारावर जाऊन बसतें. जमिनीवरील आधार सोडून उंच हवेंत त्याला उडतां येत नाही. त्याप्रमाणें, ब्रह्मविद्येंत—ज्ञानांत जो नवशिक्या असतो, तो कोणत्याना कोणत्यातरी एका वस्तूवर किंवा व्यक्तीवर आपला सर्व भार ठेवीत असतो. ऐहिक आधारावर अवलंबून राहण्याचें तो सोडून देत नाही. अनुभवी—ज्ञानी ऐहिक वस्तूच्या वैयर्थ्याला—दग्याला परमात्म-स्वरूपांत बुडी घेण्याचें साधन बनवितो. आपला प्रत्येक लहानसहान अनुभव परमात्मस्वरूपांत लीन होण्याचें निमित्त आहे, असें मानणें यांतच धर्माची कला—खुबी—खरा धर्म आहे. वर भिन्न दिसणाऱ्या वस्तु एकाच प्रकारच्या—एकाच तत्त्वाच्या असल्यामुळे, एका वस्तूचा त्याग करण्याचा प्रसंग आला, ह्याजें सर्व वस्तूचा मनानें त्याग केला पाहिजे, अशी ही निशाणी—इशारा आहे, असें ज्ञानी समजतो.

स्वामी रामतीर्थ.

त्रिशूल—स्वार्थी अहंकाराचा नाश, हा कायदा आहे. हें सत्य आहे, हें जो जाणत नाही, तो अगदी मूढ डोक्याचा असला पाहिजे. त्रिशूल, व्यक्ति, अहंकार, नामरूपे यांना झुगारून देतो. अहंकार झुगारून देणें ह्मणजे सनातन जीविताचें—आत्म्याचें पुनरुत्थान होय. सनातन जीविताचा अनुभव घ्या. सदैव रहा. नमस्कार !

देहविस्मृति.

DEATH IN LIFE.

देहविस्मृति.

६ रामा'ने जेव्हां आहोर सोडिलें, त्या वेळीं तो विष्णुपुराणाचें फारशी भाषांतर वाचीत होता. विष्णुपुराण हा अद्वैत वेदान्तावरील एक अत्युत्तम ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या फारशी भाषांतरावरून लॅटिन भाषेत भाषांतर झालें होतें, आणि या लॅटिन भाषांतराचा उल्लेख इमर्सन, थोरो आणि त्यांच्यासारख्या विद्वान् गृहस्थांनीं आपल्या लेखांत केला आहे. या फारशी भाषांतरावरून पंजाबी भाषेतहि विष्णुपुराण केलेलें आहे. पंजाबी विष्णुपुराणाचा आधार घेऊन, त्यांत सुधारणा करून काळी-कांबळीबोवांनीं 'अनुभवप्रकाश' नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. काळी-कांबळीबोवांची अंतःस्थिति कशी होती, आध्यात्मिक उन्नतीच्या किती उच्च भूमिकेवर ते होते, हें या पुस्तकावरून समजतें. त्यांचे कपडेलत्ते आणि घरदार, ह्मणजे एक काळें कांबळें; जो फारसा शिकलेला नव्हता, आणि एकाच कुटुंबावर आपला भार पडूं नये ह्मणून जो दारोदार भिक्षा मागत हिंडत असे, अशा एकाच मनुष्याच्या (काळीकांबळी बोवाच्या) नांवानें आज लाखों रुपयाचें काम, कांहीं गाजावाजा न होतां कसें होत आहे, याचें वर्म त्या ग्रंथांत पहावयाला मिळतें. काळीकांबळी-बोवांच्या नांवानें, जोरानें वाहणाऱ्या मोठ्या नदीवर पूल बांधणें, रस्ते करणें, धर्मशाळा बांधणें, शिक्षण देणें, हिमालय पर्वतावर आणि खालीं तस वालुकामय मैदानावर बेकार लोकांनां काम देणें, इत्यादि कामें होत आहेत.

बेत, युक्त्या आणि मसलती यांच्यायोगें घूर आणि धुकें यांशिवाय दुसरें कांहीं मिळत नाही, कांहीं निष्पन्न होत नाही. ऐहिक योजनेच्या द्वारें कांहीं खरें काम होत नाही. परमार्थाच्या द्वारें खरें काम होतें. कांहीं लोकांनां शहरांतील दाट वस्तींत राहिल्यानें नकळत दैवी स्थितींत जातां येतें; कांहींजणांनां ती स्थिति एकान्तवासांत समजून मिळते. किंबोवांनीं

स्वामी रामतीर्थ.

ही स्थिति विपत्तिरूप वरानें मिळते. कित्येकांना ग्रंथ लिहितांना, प्रभू-कडून अंतःकरणांत प्रेरणा होते; कित्येकांना व्याख्यानें देत असतां ईश्वराकडून प्रकाश मिळतो; कित्येकजण रणभूमीवर ऐन माय्याच्या वेळीं देहभावना सोडून देतात आणि वीरपुरुष होऊन जगापुढें येतात; कित्येक चित्रलेखनाचें काम करीत असतां अनंत सौंदर्याकडे वळतात. चोराला देखील घरफोडीच्या कामांत यश यावयाचें असेल, तर देह-भावना सोडून अनन्तांत चित्त एकाग्र केलें पाहिजे. संपत्तीला खरें मानणें, तिचा अपहार करणें, या पापाबद्दल त्या चोराला कायद्याप्रमाणें शिक्षा होईल, यांत शंका नाही.

आह्मी जितके जागृत-अनन्तांत लीन असतो, तितके आमच्या हातून काम होतें. अनन्तांत लीन होणें हेंच काम करितें. एकान्त, युक्त्या, बेत यांच्यायोगें कांहीं काम होत नाही. अज्ञानी चरित्रकार बाह्य परिस्थितीकडे लक्ष देतात, आणि चरित्रनायकाची लिहिण्याची तऱ्हा अशी होती, त्याचे इतके अनुयायी होते झणून त्याला यश आलें, असें सांगतात. त्यांना यशाचें मर्म माहीत नसतें. ज्या झाडाखाली बसून मी लिहित आहे, त्या झाडावर कोणते पक्षी बसले आहेत यांवर माझे काम अवलंबून आहे, असें त्यांना वाटतें! बाह्य परिस्थिति आणि प्रसंग यांची कांहीं मातबरी नाही. वीराला जो जय मिळाला, तो आंतील देवता इंद्र आणि बाहेरील देवता वरुण यांच्यामुळे मिळाला (सुदासमिद्रावरुणावसावतम्-ऋग्वेद), असें जें प्राचीन ऋषीनें ठरविलें, तें बरोबर आहे.

बुद्धाशहानें सांगितल्याप्रमाणें, प्रत्यहीं चिमण्यांनीं गरुडपक्षांचा फन्ना उडविलेला आहे-झणजे आमचे मोठमोठे बेत सहज दांसळतात, असें आह्मी पाहतों. सिस्तानें सांगितल्याप्रमाणें, निरुपयोगी झणून टाकलेल्या विटांचा, भव्य इमारतीच्या कोणशिलेच्या जागीं उपयोग करण्यांत येतो. बाह्य परिस्थिति, ऐहिक किंवा न्यावहारिक ज्ञान यांचें कामग्या यशांत कांहीं अंग नसतें. आमचे संबंध, मैत्री, संपत्ति, आद्या,

देहविस्मृति.

वचनें इतर साधनें-थोडक्यांत सांगावयाचें, हणजे हें आमचें जग हा सर्व निवळ भ्रम किंवा फसवणूक आहे. त्यांचें वैयर्थ्य सिद्ध करण्याला शंकराचार्याची किंवा सुरेश्वराची सूक्ष्म बुद्धि नको. डोळस मनुष्याला आलेला थोडासा अनुभव शतघ्नीप्रमाणें या वेदान्ताची गर्जना करितो.

तत्त्वमस्यादिवाक्यानां स्वतःसिद्धार्थबोधनात् ।

अर्थान्तरं न संद्रष्टुं शक्यते त्रिदशैरपि ॥

आमचा महात्मेपणा, आमच्या सुधारणा, मान, कामें, संबंध हे सर्व गेल्या रात्रींतील-जन्मांतील स्वप्नें, काल्पनिक खेळ किंवा आभास होत. खऱ्या 'रामा'शीं-आत्मारामाशीं आमचें पटेनासें झालें, हणजे आह्मांला मार्ग दिसेनासा होतो. आह्मी सत्याचा, कायद्याचा मार्ग चुकतो, आणि त्यामुळें आह्मांला दुःख होतें. तेच आह्मी सन्मार्गांत-देवांत असलों, हणजे योग्य उपाय, योग्य प्रेरणा, योग्य प्रवृत्ति आमच्या अंतः-करणांत आपोआप उद्भवतात, आणि आह्मांला सुंदर देखावे, पर्वतांचीं रम्य शिखरें, श्रमापहारी स्वच्छ शांत झरे, वैभव आणि पावित्र्य यांकडे नेतात; किंवा आमच्यामधील आनंदी प्रकाश, आपण होऊन रम्य जीवित आणि प्रेम यांचें आकर्षण करितो.

वैदिककालांतील मोठमोठ्या भव्य आणि उदात्त यज्ञांच्या बुडाशीं अहंकारत्यागाचा धडा होता. देहविस्मृतीचा-अहंकारत्यागाचा कायदा, प्राचीन ऋषींनां रुद्राप्रमाणें उग्र, निष्ठुर आणि सत्य वाटत होता. त्याची अवहेलना करा, हणजे तुमच्या हृदयांत आणि बाजूला झटकन् त्याचे बाण येऊन भिडलेच, हणून समजा.

नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः ॥

बाहुभ्यां उत ते नमः ॥

“हे रुद्रा (कायद्या), तुझ्या क्रोधाला नमस्कार ! तुझ्या अचुक बाणांनां नमस्कार, तुझ्या बाहुंनां नमस्कार असो !”

आमच्या प्रत्येक लहानसहान अनुभवांत संबंध इतिहास दडविलेला असतो. आह्मांला तो बरोबर वाचतां येत नाही. एकादा गरीब पोकळ

स्वामी रामतीर्थ.

(गृहस्थ) होणें हें जितकें सोपें आहे, तितकें, बुद्ध किंवा ख्रिस्त यांसारखें मोठें होणेंहि सोपें आहे. योग्य किंमत—आपला अहंकार टाकणें आणि ईश्वराला आमच्याद्वारे काम करूं देणें—मात्र दिली पाहिजे. एका म्यानांत दोन तरवारी ठेवितां येत नाहीत. आंमच्यावर लादलेल्या स्तुतिनिंदांकडे दुर्लक्ष्य करण्याला आम्ही शिकलों, कांहींतरी धडपड करावी या ज्वरापासून आम्ही मुक्त झालों, यश मिळविणें हें आमचें ध्येय नसलें, सत्य प्रतिपादन करण्यापेक्षां सत्य होण्याकडे आमच्या प्रयत्नांचा रोंख वळला, सूर्याप्रमाणें कांहीं श्रेय न घेतां आम्ही काम करूं लागलों, तर आह्मी देवांचे देव बनून जाऊं ! लोक आमच्याविषयीं काय ह्मणतात, त्यावर विश्वास ठेवण्यास आम्हीं सुरू केलें, ह्मणजे आमची प्रगति खुंटलीच. जग हें मिथ्या आहे, आणि लोकांची टीकाहि तशीच आहे. परमात्मा एक सत्य आहे.

विस्तव जसें सोनें स्वच्छ करितो, त्याप्रमाणें दुःख हें शीलाच्या वाढीला आवश्यक आहे, असें कांहीं लोकांनां वाटतें. प्रयत्न केल्याशिवाय प्रगति होत नाही, अशी निसर्गाची योजना दिसून येते. आतांपर्यंत असा प्रकार असेल, पण तो तसाच पुढें चालू कां रहावा ? नवीन जन्माच्या—उत्पत्तीच्या स्थितीला गेल्याशिवाय कोणतेंहि रासायनिक द्रव्य लागू होत नाही, त्या द्रव्याची क्रिया सुरू होत नाही. बीज प्रथम नाश पावून मूलसत्त्वाच्या—पदार्थाच्या स्थितीला गेल्यावर वाढूं लागतें. दोन धातु जोडावयाच्या असल्या, ह्मणजे त्या वितळेतोंपर्यंत तापवाव्या लागतात, आणि नंतर सांधाव्या लागतात. त्याप्रमाणें बाह्य परिस्थितीवर अवलंबून राहणारा मनुष्य भावि यश, आशा यांनीं प्रथम उत्तेजित होतो, आणि नामरूपांवर विशेष भिस्त ठेवून काम करूं लागतो. इतक्यांत त्याच्या मस्तकावर कांहीं आघात (विपत्ति) होतात, आणि त्या आघातांच्या—विपत्तींच्यायोगें तो वितळून जाऊन आपल्या मूलस्थितीला येतो, नवीन जन्माला येतो. खऱ्या जीविताची शर्त किंवा अट अशा रीतीनें पाळली गेल्यामुळें, त्याच्या नंतर यश येऊं लागतें. लोक कांहींहि ह्मणोत,

देहविस्मृति.

कायदा जर सत्य आहे, तर देहविस्मृतीच्या—ध्यानाच्या मार्गापासून, कोणत्याहि रीतीने कां होईना, च्युत झाल्यामुळेच खिस्ताला इतकें दुःख सोसावें लागलें. पण, थोड्याशा छलानें तो सावध झाला, आणि क्रूसावर चढविण्यापूर्वी, तो पुनः परमात्मध्यानांत इतका कांहीं मग्न होऊन गेला, कीं, पुढें तो सदैव अमर झाला. पण, छल आणि दुःख यांच्यामागून नेहमीं सुख आणि यश हीं येतातच, असा नियम नाही. बहुतेकदां एका दुःखाच्यामागे अनेक दुःखांची परंपरा असते. पहिल्या विपत्तीनें आह्मी सावध झालों, तर आह्वांला आनंद व प्रकाश मिळतो; पण, गैरसावध आणि मूढ राहून आह्मी कायदा मोडूं लागलों, तर आमच्यावर अनेक प्रहार होऊं लागतात, आणि विपत्ति आह्वांला पूर्णपणें घेरून टाकतात. विपत्तीमुळे जे वितळून जातात, अहंकार नाहींसा करून पुनर्जन्माला येतात, तेच या युद्धांत टिकतात आणि यशस्वी होतात. पूर्वीं वाफेच्या एंजिनांनां गव्हर्नर (नियामक सांचा) नसे, त्यामुळे वाफेकडून काम करून घेणें फार कठिण जाई. पण, अलीकडे गव्हर्नरचा शोध निघाल्यामुळे शक्तीचा अपव्यय न होतां वाफेच्या एंजिनाकडून पाहिजे तसें काम करून घेतां येतें. त्याप्रमाणें, आमच्या जीविताचा गव्हर्नर—कायदा मिळाल्यामुळे, दुःखानें जनावरा-प्रमाणें मनुष्यजातीवर अम्मल चालविण्याचें आतां कांहीं कारण उरलें नाहीं.

देहभावनेंत राहून काम करणें हा कोणत्याहि ऐहिक राष्ट्राच्या अनुशासनपद्धतीप्रमाणें गुन्हा होत नाहीं. पण, सर्वशक्तिमान् प्रभूच्या अनुशासनदृष्टीनें हाच काय तो एक गुन्हा आहे, आणि इतर गुन्हे किंवा दोष या एका गुन्ह्याचीं निरनिराळीं अंगें आहेत. 'एका देहात्म-बुद्धीपाशीं, वसती पातकांच्या राशी.' रोग एकच आणि उपायहि एकच आहे. 'ब्रह्म सत्यं, जगन्मिध्या' हा वेदान्ताचा कायदा मोडणें हें सर्व रोगांचें, पापांचें मूळ कारण आहे. आपलें ईश्वरत्व मिळविणें,

स्वामी रामतीर्थ.

आत्म्याचा-ईश्वराचा साक्षात्कार घेणें हाच काय तो सर्व रोगांवर-
पापांवर रामबाण उपाय आहे.

‘रामा’चा हा उपदेश, एका विविक्तसेवी संन्याशाची बडबड आहे, व त्याचा संसारी गृहस्थांनां काय उपयोग आहे, असा कोणी आक्षेप घेतील. जलाशयांतील पाण्यांत झाडझुडपें किंवा वनस्पति नसतात, ह्मणून आपल्या पिकांनां या जलाशयांतील पाणी पाजवूं नये, असें शेतांनीं ह्मणणें समजस होईल काय? ‘राम’ फक्त प्रत्येकाचें जीवन असलेला असा कायदा सांगतो. रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, मानसशास्त्र आणि जगांतील इतर शास्त्रांतील सर्व कायदे हे त्या एका कायद्याचीं निरनिराळीं रूपें आहेत. एकदां आत्मरवीचा उदय झाला, सर्व वस्तूंचें खरें स्वरूप एकदां आह्मांला समजलें, ह्मणजे जगांतील सर्व कार्यकारण-भाव-सर्व कायदे ग्रहोपग्रहांप्रमाणें आमच्याभोंवतीं फिरूं लागतात. इतकेंच नव्हे, मातेच्यामार्गें क्षुधित बालकाप्रमाणें आमच्या पाठीला लागतात.

‘यथेह क्षुधिता बाला मातारं पर्युपासते ’

—सामवेद.

मूल ज्याप्रमाणें सहज रीतीनें आणि यथाक्रमानें चालावयाला शिकते, त्याप्रमाणें मनुष्यानें आपलें मरण पहावयाला शिकलें पाहिजे.* आपलें मरण पाहणें, ह्मणजे आपला एकदेशीपणा, अहंकार नाहीसा करून टाकणें होय. अहंकाराचा ठाव पुसून काढिल्यावर, चाकर, चाकर नव्हे; शिष्य, शिष्य नव्हे; मित्र, मित्र नव्हे; शत्रु, शत्रु नव्हे;

*आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां, तो झाला सोहळा अनुपम्य.
आनंदें दाटलीं तिन्हीं त्रिभुवनें, सर्वात्मकपणें भोग झाला.
एकदेशीं होतों अहंकारें आथिला, त्याच्या त्यागें झाला सुकालहा!
फिटलें सुतक जन्ममरणाचें, मी माझ्या संकोचें दुरी झालों!
नारायणें दिला वसतीस ठाव, ठेवूनियां भाव ठेळों पायीं.
मुका झपे दिलें उमटूनि जगीं, घेतलें तें अंगीं लावूनियां .

देहविस्मृति.

राजा राजा नव्हे; अशी स्थिति प्राप्त होते, आणि सर्वत्र ईश्वर दिसतो. अशी स्थिति प्राप्त झाली ह्मणजे सर्व जग आपणाला अनुकूल होऊं लागतें. भपक्यावर, बाह्य नामरूपांवर विश्वास ठेविला, ह्मणजे जगाचें व आमचें पटत नाहीं. अहंकारा श्वावृत ठेवून आमच्या देहाचा बचाव करावा, आणि 'जशास तसें' या न्यायानें प्रतिकार करावा, असें जोंपर्यंत आह्मांला वाटतें, तोंपर्यंत आह्मी मृत असतो. मानभंजक आणि अपमानकारक टीकेनें मन विकृत न होणें—अशा टीकेकडे दुर्लक्ष करणें, याशिवाय मोठेपणाची दुसरी कसोटी नाहीं.

जेव्हां एकादा गृहस्थ वकिली सोडून न्यायाधीशाच्या जागीं जातो, तेव्हां त्याच्याशीं कोर्टांतील सर्व लोकांचें पूर्वींचें वर्तन बदलून जातें. त्याप्रमाणें आह्मीं वकिलाचा (स्वार्थी) बाणा सोडून जेव्हां परमात्म्याची (निरपेक्ष) वृत्ति स्वीकारतो, तेव्हां जगाला आपले संबंध बदलून टाकावे लागतात; आणि जहाज किती जरी हाललें, तरी होकायंत्राचा कांटा जशी एकच दिशा दाखवितो, त्याप्रमाणें जगांतील सर्व संबंध आह्मांला अनुकूल होतात. ते संबंध आह्मांला केव्हांतरी फसवितात काय ? तुह्मीं तुमच्यामधून--तुमच्या मनांतून ईश्वराला घालवून दिल्यास, ते तसें करितात. जनावरें व अज्ञानी माणसें, हीं विषयवासनांनीं प्रेरित झालेलीं असतात—त्यांनां नामरूपें दिसतात. सत्य किंवा कायदा दिसत नाहीं. ज्ञानी माणसांनां कायदा स्पष्ट दिसतो, सत्य वाटतो आणि अज्ञ लोकांनां दिसणारीं नामरूपें त्यांच्या दिव्य ज्ञानांत लोपून जातात.

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥

—गीता.

* जे रात्री सर्व भूर्ती । ते समयी योगी जागती ॥

जेथें भूतांची जागृती । ते रात्री झुनीसी ॥

—मुक्तेश्वर.

स्वामी रामतीर्थ.

SUBLIME COURTESY-THE LAW.

उच्च शिष्टाचाराचा नियम.

“अब्राहामला जीवंत जाळीत असतां तो अग्नीला ह्मणाला ‘हे अग्नि, अहंकाराचा एक तसू जर माझ्या अंगांत अमेल, तर माझे शरीर बेशक जाळून टाक, भस्म करून टाक.’ अग्नि थंड झाला, जणूं काय, त्यानें असें उत्तर दिलें, कीं, महाराज आपण जगा, वांचा, आणि मला आपल्या पायाशीं मरण पावूंया.”

शिष्टाचाराचा दिव्य कायदा असा आहे. ईश्वर, सभ्यतेमध्ये कोणालाहि हार जाणार नाहीं.

रुचं ब्राह्मं जनयन्तो देवा अग्ने तदद्भुवन् ।

यस्त्वेवं ब्राह्मणो विद्यात्तस्य देवो असन वशे ॥

—यजुर्वेदसंहिता.

सर्वाण्येनं भूतान्यभिक्षरन्ति ।

—वृहदारण्यकोपनिषत्.

सर्वऽस्मै देवा बलिमावहन्ति ।

—तैत्तिरियोपनिषत्.

“उत्पत्तीच्या वेळीं देव ब्रह्मदेवाला सांगूं लागले--याप्रमाणें जो कोणी ब्रह्माला जाणील, त्याच्या ताब्यांत आह्मी (देव) राहूं. सर्व प्राणी त्याच्या-मागें जातील. सर्व देव-(कायदे) त्याला बलिदान देतील.”

वेदान्तावर एक मोठा आक्षेप.

A GREAT OBJECTION TO VEDANTA.

वेदान्तावर एक मोठा आक्षेप.

वेदान्त आमच्या सर्व मनोवृत्ति, आमची सौंदर्यविज्ञानदृष्टि नाहीशी करितो. आसइष्टांची कांहीं पर्वा न करितां निसर्गाप्रमाणें सरळ वागून आह्मीं बधिर, स्पर्शानभिज्ञ व्हावें, असा तो उपदेश करितो.

होय. तो असें करितो. वेदान्ताच्या—सत्याच्या भक्तांनां सत्य—ब्रह्म इतकें खरें वाटलें पाहिजे, कीं, त्यापुढें इतर वस्तु, व्यक्ति, कार्य-कारणभाव, लोकमत इत्यादि सर्व कांहीं नाहीसें झालें पाहिजे. पण, मानवी किंवा पशुवृत्ति नाहीशा झाल्या, तर त्यांच्या जागीं दैवीवृत्ति उद्भवू लागतात. कृत्रिम दिवे नाहीसे होतात, आणि सर्व जगाला उल्हसित करणारा, सर्वांनां सारखें लेखणारा असा हंसतमुख सूर्यप्रकाश—आत्मप्रकाश त्यांच्या जागीं येतो.

एक मोठा साक्षात्कारी इंग्लिशमन (एडवर्ड कार्पेटर) ह्मणतो, कीं, मला पूर्वीं हें खरें वाटलें नसतें, पण आतां मला तसा अनुभव आला आहे. स्वतःविषयीं विचार करण्याचें सर्वस्वीं सोडून दिल्याशिवाय सौख्य मिळणार नाही. मात्र या कामीं कच्चेपणा अगदीं उपयोगी नाही. क्षुद्र अहंकाराचा—मीपणाचा एक खडा जरी उरला, तरी तो सौख्य-पयोनिधि नासून टाकील. हें काम कठिण नाही, असें मी ह्मणत नाहीं. पण त्यावांचून दुसरा मार्ग नाही.

पुष्कळ वर्षांचे बेत आणि हेतु टाकून द्या; नांव, कीर्ति, स्तुति, मान यांनां सोडा; प्रिय नातलगांपासून दूर व्हा. प्रिय असलेला अहंकार हातमोज्यांप्रमाणें दूर सारा. रोग, भीति, आदराची आशा, यांनां झुगारून द्या, आणि अशा तऱ्हेनें विदेही होऊन, (तुमच्यामधून) बाहेर निघा, पुष्कळ वर्षे तयार केलेल्या टरफलाचा—देहाचा अभिमान सोडा. निस्पृह व निरपेक्ष होऊन ज्ञानमार्गानें अनंताच्या—मुक्तीच्या दरबारांत या.

स्वामी रामतीर्थ.

सर्व मालमत्तेचा मनानें त्याग करा, दरिद्री आणि अकिंचन व्हा, व पहा चमत्कार ! तुझी सर्व वस्तूंचे—विश्वाचे स्वामी—समर्थ व्हाल.

श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूप-
मश्विनौ व्यात्तम् । इषन्निषाणामुम् ।

—यजुर्वेद.

“ श्री आणि लक्ष्मी तुझ्या पत्न्या, दिवस व रात्र तुझी उजवी व डावी बाजू, नक्षत्रांचें तेज तुझें रूप, द्यावापृथिवी हे तुझे हंसतांना उघडलेले ओंठ होतील. कांहीं इच्छा असेल, तर अशी इच्छा कर. ”

बृहदारण्यकम्.

बृहदारण्यकम्.*

(७) वैवाहिक स्थिति चष्म्यांप्रमाणे असावी.

चष्म्यांतून आह्मी सर्व कांहीं पाहतों; पण, नेत्रांनां चष्म्यांचें ओझे होत नाही, किंवा चष्मे त्यांनां कोणताहि अडथळा आणीत नाहीत. दृष्टीच्या आड येण्याऐवजीं उलट ते दृष्टीला साहाय्य करितात. आमचे नेत्र आणि इतर वस्तु यांमधील पडदा न होतां चष्मे त्या वस्तु स्पष्टपणें दाखवितात. पति आणि पत्नी यांचा संबंध असाच असावा. एकमेकांचा परस्परांनां अडथळा होऊं नये. पण उलटपक्षीं प्रत्येकानें एकमेकांमधून सर्व विश्व पाहिलें पाहिजे. उभयतांचा संबंध इतर कोणत्याहि प्रकारचा नसून, वेदान्तांतील तत्त्वाप्रमाणें केवळ आध्यात्मिकच असेल, व जर दोघेहि देहाभिमान, परिस्थिति, रीतिभाती, चाली, मनोविकार आणि व्यासंग यांनां दूर सारून परस्परांमधील आत्मतत्त्वच पहात राहतील, तर मात्र हें शक्य आहे.

श्वास आमच्या इतक्या समीप आहे, कीं, त्याचें अस्तित्व आह्मांला भासत नाही. याप्रमाणेंच आमची वैवाहिक स्थिति पूर्ण ऐक्याची असावी. ना बंधन, ना ओझे; एकामुळें दुसऱ्याला चिंता करण्याचा प्रसंग येऊं नये. दोघेहि मुक्त ! एकाच्या विचारानें दुसऱ्याला खाली ओढतां कामा नये. तूर्त संसारी लोकांमध्ये बायकोच्या विचारानें नवऱ्याच्या आध्यात्मिक उन्नतीला बाधा होत आहे. उलटपक्षींही प्रकार सारखाच.

हिंदुस्तानांत कांहीं ठिकाणीं पुरुष व स्त्रिया डोळ्यांत सुरमा घालितात. सुरम्याचा उपयोग दृष्टीची शक्ति वाढविण्याकडे होतो. सुरमा डोळ्यांत

* लाला अमीरचंदानीं प्रसिद्ध केलेल्या ' अनुभवकानन ' नांवाच्या इंग्रजी रामतीर्थांच्या समग्र ग्रंथांत बृहदारण्यक (Forest Talks) विषयाचीं तेरा प्रकरणें दिलीं आहेत; यांपैकीं पहिलीं सहा आमच्या पहिल्या भागांत आलीं असून बाकीचीं या भागांत दिलीं आहेत.

स्वामी रामतीर्थ.

राहतो; पण तो दृष्टीआड येत नाही. सुरमा डोळ्यांत आहे असें वाटूं लागतांच, त्यांत कांहीं बिघाड झाला आहे असें समजावें. पोट आहे असें आपणांला वाटूं लागतांच, त्यांत कांहीं तरी विकृति (विकार) झालेली असतेच. नियम असा आहे.

“माझी आठवण आपणांला होते काय?” असा प्रश्न ‘रामा’च्या पत्नीनें विचारिला. ‘रामा’नें उत्तर दिलें “छे, ‘राम’ कधींहि आठवण ठेवीत नाही.” आपल्याहून भिन्न अशाच व्यक्तीचें स्मरण होतें. तुमचे नेत्र, तुमचें नाक, तुमचे हात यांची तुहांला आठवण आहे काय ? कधींहि नाही. ते पूर्णपणें तुमचेच आहेत. जेव्हां एक व्यक्ति दुसऱ्याशीं पूर्ण तादात्म्य पावते, तिचा एक जीव होऊन जातो, तेव्हां तिला दुसरीचें स्मरण होत नाही. हें थोडेंसे अधिक स्पष्टपणें सांगितलें पाहिजे.

मित्राकडून पत्र आलें, ह्मणजे आहांला तें कितीतरी प्रिय वाटतें. तें कोठें ठेवूं, कोठें नको, असें होऊन जातें. मित्रामुळेच आहांला तें पत्र इतकें आवडतें. याप्रमाणेंच नवरात्रायको हीं परस्परांनां परमेश्वराकडून आलेल्या पत्राप्रमाणें असावीं. पतीचा देह, ह्मणजे ईश्वराकडून आलेलें पत्र किंवा चित्र, असें वाटावें, आणि या भावनेनेच पत्नीनें पतीच्या देहावर प्रेम करावें, देहाला मान द्यावा; पण तो देह, ह्मणजे नुसतें पत्र किंवा चित्र होय; मूळ वस्तु नव्हे ! याप्रमाणें तिनें मूलभूत परमेश्वराला पतिद्वारा भजावें. तिला पति ह्मणजे परमेश्वराचें चिन्ह किंवा देवाचें चित्र असा वाटावा. रात्री देहाच्या आलिंगनाबरोबर आध्यात्मिक विचारसरणी मनांत येत नसेल, तर दिवसा तरी तिनें ही उणीव भरून काढावी. प्रत्येक आलिंगनाबरोबर, आपण परमात्म्यालाच कवटाळीत आहों, असा विचार तिच्या मनांत यावा. हे प्रकाशा ! माझ्यापाशीं ये; मी प्रकाशाला आलिंगन देतो. याला तुझी आनंद किंवा पूर्ण पावित्र्य अथवा अखिल विश्वाशीं पूर्ण तादात्म्य ह्मणा. हे देवा ! ज्ञानस्वरूपा ! मजजवळ ये; मी तुझा स्वीकार करितों. याप्रमाणें प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तु परमेश्वराचें चिन्ह आहे, असें समजावें. हा विचार

बृहदारण्यकम्.

रात्री मनांत आला नसेल, तर दिवसा तरी त्याचा अनुभव घ्यावा. हें पूर्ण ऐक्य, हें लग्न, याची नुसती भावना मनांत बाळगा. परमात्म्याला—परमेश्वराला—कडकडून आलिंगन घावें, सर्व विश्व हें आपलें शरीर, आपण ह्मणजे हें सर्व कांहीं, अशी भावना सदैव बाळगावी. याप्रमाणें शारीरिक संबंधाकडे बिलकूल लक्ष्य देऊं नका; एका देहाच्या विचाराचें, चित्तेचें ओझे दुसऱ्यावर लादूं नका, पण खऱ्या आत्म्याशीं—परमात्म्याशीं नेहमीं संलग्न व्हा, असें वेदान्त आर्जवून सांगतो. परमात्मा—सत्ता, ऐक्य, प्रेम, विश्वैक्य हीं माझ्यामध्ये आहेत, मी तें सर्व आहे, मी तो आहे, आणि तो मी आहे, असें नेहमीं ध्यान करा, ह्मणजे तुमचें खरें लग्न कोणाशीं झालें आहे, तो—ह्मणजे वनस्पति, वृक्ष, नद्या, प्रत्येक वस्तु यामधील आत्मा—ह्मणजे परमात्मा—तुमच्या दृष्टीला पडेल.

(८) नव्याणवाचें जाळें.

नव्याणवाच्या जाळ्यांत सांपडूं नका, असें ह्मणतात, याचा अर्थ काय ?

एका लहानं झोंपडींत एक नवरात्रायकोचें जोडपें फार सुखानें रंहांत असे. खरोखरच तें जोडपें आनंदानें आणि सुखानें काळ कंठीत होतें. नवरा सारा दिवस खपे, आणि दोघांच्या पोटापुरती मीठभाकर कशीबशी मिळवी. त्याला दुसरी कोणती इच्छा अगर महत्वाकांक्षा नव्हती. ईर्ष्या किंवा द्वेष त्याच्या मनांत नव्हता. आपलें काम भलें, कीं, आपण भले, अशी त्याची स्थिति होती. त्याच्या शेजारीं एक श्रीमंत गृहस्थ रहात असे, तो मात्र सुखी नव्हता; नेहमीं तो चिंताग्रस्त असे. एकदां एक साधु तेथें आला, आणि त्या दोघांची राहणी पाहून त्यानें त्या श्रीमंताला सांगितलें, कीं, “तुझ्या चित्तेचें कारण तुझी सर्व मालमत्ता होय.”

त्याच्या मालमत्तेनें त्याला पूर्णपणें घेरून टाकिलें होतें. एकसारखें त्याचें मन एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे धावे. गरीब शेजाऱ्याकडे बोट दाखवून साधु ह्मणाला “त्याच्याकडे पहा, त्याच्याजवळ कांहीं पुंजी नाही; पण पहा त्याचा चेहरा कसा आनंदानें प्रफुल्लित असून त्याच्या

स्वामी रामतीर्थ.

हातापायाचे स्नायु कसे सुदृढ दिसतात. उल्हसित वृत्तीने तो नेहमीं आपलें काम करीत फिरत असतो.”

हें सुख त्या श्रीमंताला केव्हांच मिळेंना. दुसऱ्या लोकांनां इष्ट वाटेल अशा रीतीनें त्यानें आपल्या जिंदगीची व्यवस्था ठेविली होती. एकदां साधूच्या ह्मणण्याची प्रतीति पहावी, असें त्या श्रीमंताच्या मनांत येऊन त्यानें साधूच्या संमतीनें एक नव्याण्णव रुपयांची थैली कोणाला न समजतां हळूच त्या गरिबाच्या झोंपडींत ठेवून दिली. दुसऱ्या दिवशीं पहातात, तों झोंपडींत चूल पेटली नाहीं; नाहींतर दररोज तेथें चांगली चूल पेटत असून त्या चुलीवर निढळाच्या घामानें मिळविलेल्या पैशानें आणलेल्या जिनसांचे खाण्याचे कांहीं पदार्थ तयार होत असत. त्या दिवशीं विस्तव पेटवून त्यांनीं अन्न शिजविलें नाहीं. एवढेंच नव्हे, पण त्यांनीं उपवास केला. असें पाहून दुसऱ्या दिवशीं सकाळीं श्रीमंतासह साधु तेथें गेला, आणि “काल झोंपडींत चूल कां पेटली नाहीं ?” असें विचारूं लागला. त्या गरिबाला साधूपुढें कांहीं छपवितां येईना, आणि चूल न पेटविण्याचें खरें कारण त्याला सांगावें लागलें. तो ह्मणाला “यापूर्वीं मला थोडे पैसे मिळत, आणि तेवढ्या द्रव्यानें माझा चरितार्थ उत्तम रीतीनें चाले; पण काल आम्हांला नव्याण्णव रुपयांची एक थैली सांपडली. तेव्हां आमच्या मनांत असा विचार आला, कीं, शंभर रुपयांची रक्कम होण्याला एकच रुपया कमी आहे, त्याअर्थीं उपवास करून तो रुपया जमवावा; असें वाटून कांहीं दिवस उपवास करावा, असें आहीं योजिलें, व ह्मणून काल आहीं उपवास सुरू केला.” श्रीमंतांच्या चिक्कूपणाचें—कृपणतेचें गुह्य हें आहे. त्यांनां जसजसा पैसा अधिक मिळतो, तसतसे ते अधिक कृपण व दरिद्री होतात. नव्याण्णव रुपये मिळाले, कीं, त्यांनां शंभर रुपये हवे आहेत, नव्याण्णव हजार रुपये मिळाले, कीं, एक लाख त्यांनां पाहिजेत !

(९) स्तुतीचें जाळें.

बेंजामिन फ्रांक्लिननें आपल्या जीवनवृत्तान्तांत लहानपणींचा एक अनुभव सांगितला आहे. फिलाडेल्फिया येथें एके दिवशीं घराहून

बृहदारण्यकम्.

शाळेंत जात असतां, वाटेंत त्याला एक लोहाराचें दुकान लागलें. त्या दुकानांत उत्सुक मुलाप्रमाणें बेंजामिननें डोकावून पाहिलें, तों, लोहार आपलें काम करीत होता, असें त्याला दिसून आलें. मुलांसमोर कोणतीहि गोष्ट किंवा विचार आला, ह्मणजे त्यांतच तीं गढून जातात. पाकीट घेऊन बेंजामिन शाळेंला जात होता; पण लोहाराचें काम पाहून तो शाळा विसरला. लोहारानें मुलाची उत्सुकता पाहिली, त्यावेळीं तो हत्यारें पाजळीत बसला असून त्याचा मुलगा कांहीं कामाकरितां कोठें बाहेर गेला होता. आपल्या कामांत हा इतकें लक्ष्य घालतो, असें पाहून लोहारानें बेंजामिनला जवळ बोलावून ह्मटलें “ तूं किती चांगला दुपार मुलगा आहेस बरें ! ”

या स्तुतीनें बेंजामिन फुगून गेला. तो खूप झाला आहे, असें पाहून लोहार त्याला ह्मणाला “ तूं एवढें (साणीचें) चक्र फिरविशील काय ? ”

बेंजामिननें एकदम चक्र फिरविण्याला सुरुवात केली. मुलें स्वभावतःच तरतरीत असतात, आणि त्यांनां काम करणें आवडतें. त्यांनां खूप केलें, ह्मणजे पाहिजे तीं कामें तीं करतील. बेंजामिन चाक एकसारखें फिरवीत आहे आणि लोहारानें त्याची स्तुति चालविली आहे, असा बराच काल गेला. लोहारानें चाकू, सुन्या, वगैरे बऱ्याच हत्यारांनां धार पाजवून घेतली. इतक्यांत बेंजामिन दमला, आणि त्याला शाळेची आठवण होऊन येथून निघून जावें, असें वाटूं लागलें; पण लोहार त्याला कांहीं केल्या सोडीना. त्यानें स्तुतीचा मारा एकसारखा चालू करून त्याला खूप करण्याचा सपाटा चालविला. तो ह्मणाला “ बेटा, तूं फार शहाणा आहेस. तुला शाळेंत पंतोजी कधीहि मारीत नाहीत. तूं तरतरीत आहेस. दुसरीं मुलें तीन तासांत जो अभ्यास करितात, तितका तूं अवघ्या एका तासांत करतोस. पंतोजी तुझ्यावर रागावत ह्मणून कधीच नाही. तूं इतका चांगला आहेस, ” इत्यादि.

याप्रमाणें बोलत बऱ्याच हत्यारांनां धार पाजण्यांत आली. अर्धें काम झाल्यावर येथून पसार व्हावें, असें बेंजामिनच्या मनांत आलें; पण

स्वामी रामतीर्थ.

त्याला तसें करितां येईना. शाळा दहा वाजतां सुरू झाली आणि बेंजामिनची सुटका बारा वाजतां झाली ! दोन तास उशीर केल्यामुळे बेंजामिनला बराच मार मिळाला. तो आधींच काम करून दमलेला होता. त्याचे हातपाय फार दुखू लागले. नीट होण्याला थाला चांगला एक खाठवडा लागला. त्याचे धडे मागे पडले व बरेच नुकसान झाले. यापुढे कोणी जर त्याची स्तुति केली, तर “आणखी एका हत्याराला धार पाजावयाची आहे,” हा विचार त्याच्या मनांत येई. ही गोष्ट घडल्यानंतर बेंजामिन फ्रांकलिन कधीहि स्तुतिजालांत सांपडला नाही.

(१०) आयुष्याचें महत्त्व.

“रोटी तेरा धुंडत आवे मनमें पाव विश्राम,
दाने दानेपर लिखा है खानेवालाका नाम.”

एक साधु कांहीं मुलांना आपल्याजवळ असलेले पैसे वांटणार होता. पुष्कळ गरीब लोक याचना करित तेथें आले; पण त्यांना तो कांहींच देईना. शेवटीं हत्तीवर बसून एका राजाची स्वारी तेथें आली. साधूनें राजा बसल्या ठिकाणीं हौद्यांत पैसे फेंकून दिले. साधूचें हें विलक्षण कृत्य पाहून राजाला चमत्कार वाटला. साधु ह्मणाला “राजा, सर्वांत गरीब असा तूं-त्या तुझ्याकरितां ते पैसे आहेत.”

“आपण सर्वांत गरीब कसे ?” राजानें विचारलें.

त्यावर तो साधु ह्मणाला “राजा ! तुझी मालमत्ता पुष्कळ असल्यामुळे व आणखी अधिक पैसा व अधिक राज्य मिळावें अशी हांव बाळगल्यामुळे तूं सर्वांत दरिद्री आहेस !”

एक श्रीमंत मनुष्य आपल्या तिजोरींत पुष्कळसें द्रव्य मोजून बंदोबस्तानें ठेवीत असतां त्याला एका साधूनें विचारलें “तूं हें काय करित आहेस ?”

श्रीमंत ह्मणाला “महाराज, आपणाला काय काळजी आहे ? लोक आपल्याला पोशीत आहेत. बरे, जरी एकाद्या बेळेला त्यांनीं पोशिळें

बृहदारण्यकम्.

नाहीं, तरी आपण देहाची यत्किंचित्ही पर्वा करीत नाही; पण आम्हांला वेळेनुसार उपयोग व्हावा ह्मणून थोडेंबहुत द्रव्य सांठवून ठेविलें पाहिजे.”

हें ऐकून साधु स्तब्ध राहिला.

दुसरे दिवशीं त्या श्रीमंताला साधूच्या दरिद्री झोंपडीकडे जाण्याचा प्रसंग आला. तेथें साधु एक मोठा खळगा खणून मोठ्या प्रयासानें सुंदर, वाटोळे दगड आणून रचीत आहे, असें त्याला आढळून आलें. तें पाहून त्यानें विचारिलें “स्वामी, स्वामी, आपण हें काय करीत आहां?”

साधूनें ह्मटलें “सुंदर दगड जमा करीत आहे. हे किती वाटोळे आहेत पाहिलेना ?”

पुनः श्रीमंतानें हंसून विचारिलें “महाराज, दगड जमा कां करितां ? येथें नजीकच पर्वत दगडांनीं भरून गेला आहे!”

त्यावर साधु ह्मणतो “मी गरजेसाठीं ते जमा करितों. कधीतरी मला ते लागतील. पर्वत केव्हांतरी पृथ्वीच्या पाठीवरून नाहीसे होतील, ह्मणून मी दगड जमवून सांठवून ठेवितों.”

श्रीमंत ह्मणतो “हें कसें शक्य आहे ? पृथ्वीच्या पाठीवरून दगड कसे वाहून जातील, नाहीसे होतील ?”

साधु त्या श्रीमंतावर धांवून जाऊन ह्मणतो “तूच मला हें शिकविलेंस ! मूर्खा, अन्नानें भरलेलें तुझें ताट देव तुझ्यापुढें ठेवणार नाही, अशी वेळच केव्हांहि येणार नाही. सोनें, रुपें यांचा संग्रह करण्यांत आपली सर्व शक्ति व आपला अमोलिक वेळ खर्च करण्यांत काय फायदा आहे ? माझ्यापासून हा धडा शिक. अशा दुरुपयोगासाठीं, उधळपणानें खर्च करण्याकरितां आयुष्य दिलेलें नाही, आणि तें क्षुद्र काळजींत व चिंतेत खर्च करतां कामा नये.”

(११) ईश्वरविषयक कांहीं सुबीदार प्रश्नोत्तरे.

एकदां एक काजी आपल्या बादशहाला भेटण्यासाठीं आला. तो काजी एका प्रांताचा गव्हर्नर होता, आणि बादशहा त्याला बराच मान देत

स्वामी रामतीर्थ.

असे. काजीची परीक्षा पहावी, असें बादशहाच्या मनांत आलें. बादशहा कांहीं विद्वान् नव्हता, पण काजीचा द्वेष, करणाऱ्या आणि त्याची जागा पटकावूं पाहणाऱ्या इसमांनीं कांहीं प्रश्न बादशहाला सुचवून दिले.

काजी समोर येतांच बादशहानें विचारिलें “देवाचें मुख कोणत्या दिशेला आहे, देव कोठें असतो, तो काय खातो आणि काय करतो ? या प्रश्नांचीं उत्तरें समाधानकारक दिल्यास आपणाला बढती मिळेल.” असेंहि बादशहानें सांगितलें.

बादशहानें विचारलेले प्रश्न फार कठिण असावेत, असें काजीला वाटलें. आणि त्यानें बादशहाची स्तुति व खुशामत करून प्रश्नांचीं उत्तरें देण्याला आठ दिवसांची मुदत मागून घेतली.

एकसारखा आठ दिवस काजीनें त्या प्रश्नाविषयीं विचार केला; पण कांहींच निश्चय होईना. बादशहाला चोख उत्तरें कशीं द्यावीं, ह काड कांहींकेल्या त्याला उलगडेना. सरतेशेवटीं आठवा दिवस उजाडतांच मुदत वाढविण्यासाठीं आपण आजारी आहों, असा त्यानें बहाणा केला. काजीच्या नोकरानें येऊन काजीची प्रकृति कशी आहे, याची चौकशी केली. काजी ह्मणाला “जा निघून ! मला त्रास देऊं नका; मी मृत्युपंथाला लागलों आहे !”

नोकर ह्मणाला “मला खरी स्थिति कळवा; आपल्याला त्रास, दुःख होण्यापेक्षां मला मरण पत्करलें.”

काजीनें त्याला सर्व हकीगत सांगितली. नोकर हलक्या कामावर होता, तरी तो काजीचा खरा शिष्य असून विद्वान् व वेदान्त जाणणारा होता. तो ह्मणाला “मला प्रश्नांचीं उत्तरें अवगत आहेत. काजीसाहेबांनीं बादशहाकडे जाण्याला मला लेखी हुकूम द्यावा; प्रश्नांचीं उत्तरें बादशहाला समाधानकारक मिळालीं नाहींत, तर आपल्याऐवजीं मी मरण्यास तयार आहे.”

काजी मनांत कांकू करूं लागला; इतक्यांत बादशहाचा दूत तेथें आलाच. त्याला पाहून काजीचें धाबें दणाणून गेलें. लगेच त्यानें

बृहदारण्यकम्.

आपल्या नोकराला बादशहाकडे जाण्याची परवानगी दिली. नोकराने आपले उत्तमोत्तम कपडे, हणजे नुसत्या चिंध्या अंगावर गुंडाळिल्या. आणि बादशहापाशी येऊन “खाविद, अपल्याला काय पाहिजे ? आमच्याला काय विचारावयाचे आहे ?” असें हटले.

बादशहा हणाला “तुझ्या धन्याला विचारलेल्या प्रश्नांचीं उत्तरें तुला देतां येतील काय ?”

नोकर हणाला “ हो, येतील. पण खाविदांनां माहीत आहे, कीं, प्रश्नांचीं उत्तरें देणारा गुरु होय, आणि प्रश्न विचारणारा शिष्य होय. आमच्या मुसलमानी धर्माप्रमाणें गुरूला उच्चासन दिलें पाहिजे, आणि शिष्यानें खालीं बसलें पाहिजे.”

बादशहानें हें मान्य करून त्याला उंची वस्त्रे देऊन आपल्या सिंहासनावर बसविलें, व तो स्वतः सिंहासनाच्या पायऱ्यांवर बसला, आणि हणाला “पण, एक गोष्ट ध्यानांत ठेवा. आपल्याकडून उत्तरें चोख मिळालीं नाहींत, तर मात्र मृत्यूशीं आपली गांठ आहे.”

नोकर हणाला “तें तर ठरलेलेंच आहे !”

बादशहानें पहिला प्रश्न विचारला “देव कोठें असतो ?”

याचें नुसतें उत्तर दिलें, तर बादशहाला समजणार नाहीं, हणून त्या नोकरानें एक गाय आणविली आणि त्याला विचारलें “गाईला दूध असतें काय ?”

बादशहा हणाला “हो, अर्थात्.”

“दूध कोठें असतें?”

“ओटींत (स्तनांत).”

गुरु हणाला “चूक आहे. दूध गाईच्या सर्व शरीरांत असतें.”

नंतर तिचें थोडेंसें दूध काढविण्यांत आलें.

“लोणी कोठें आहे? दुधांत लोणी आहे काय?”

“होय.”

स्वामी रामतीर्थ.

“पण तें कोठें आहे, मला दाखवा.”

बादशहाला तें दाखवितां येईना.

नंतर तो ह्मणाला “तुझाला लोणी कोठें आहे तें सांगतां येत नाही, तरी तें आहे असें तुझी मानतां; वस्तुतः दुधांत सर्व ठिकाणी लोणी आहे, त्याप्रमाणें ईश्वर अखिल विश्वांत भरलेला आहे. दुधांत जसें लोणी, गाईत जसें दूध, त्याप्रमाणें विश्वांत सर्वत्र ईश्वर आहे. दूध हवें असेल, तर गाय पिळली पाहिजे, तिचें दोहन केले पाहिजे; त्याप्रमाणें ईश्वर हवा असेल, तर (ईश्वराच्या प्राप्तीसाठीं) तुझाला तुमच्या अंतःकरणाचें दोहन केले पाहिजे.”

गुरूनें नंतर विचारलें “बादशहा, तुझें समाधान झालें काय?”

बादशहानें उत्तर दिलें “होय, आपण दिलेलें उत्तर बरोबर आहे.”

पूर्वी ज्यांनीं ज्यांनीं ईश्वर सातव्या आठव्या स्वर्गांत असतो असें बादशहाला सांगितलें होतें, ते सर्व बादशहाच्या मर्जीतून उतरले. त्यांचें ह्मणणें चूक आहे, असें आतां त्याला स्पष्टपणें कळून आलें.

नंतर दुसरा प्रश्न विचारण्यांत आला. “देवाचें तोंड कोणत्या दिशेला—पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला किंवा दक्षिणेला आहे?”

हा प्रश्नहि चमत्कारिक होता. ईश्वर ह्मणजे एक पुरुष किंवा व्यक्ति आहे असें बहुतेक लोक मानीत असत.

गुरु ह्मणाला “बरें, एक दिवा आणा.”

एक मेणबत्तीचा दिवा पेटविण्यांत आला.

गुरूनें दाखविलें, कीं, “दिव्याच्या ज्योतीचें तोंड पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला किंवा दक्षिणेला नसून सर्वत्र सारखें आहे.”

बादशहाचें समाधान झालें.

त्याचप्रमाणें ईश्वर हा सर्व दिशांप्रत सारखा प्रकाशणारा आमच्या अंतःकरणांतील प्रकाश आहे.

नंतर तिसरा प्रश्न पुढें आला.

“ देव काय करितो ? ”

गुरु हणाला “ बरें, काजीला येथें आणा. ”

काजी येऊन पहातो, तों आपला चाकर सिंहासनावर बसलेला आहे! नंतर त्यानें बादशहाला काजीच्या नेहमींच्या जागीं, व काजीला नोकराच्या जागीं बसविलें, आणि तो स्वतः सिंहासनावर बसून हणाला “पहा, याप्रमाणें ईश्वर सर्व घडामोडी, फेरफार करीत आहे. तो रंकाचा राव, रावाचा रंक, काजीचा नोकर, नोकराचा काजी करीत आहे. हाच प्रकार सर्व जगांत वडून येत आहे. एकादें कुटुंब वर चढतें, नंतर पुनः तें खालावतें आणि त्याच्या जागीं दुसरें कुटुंब येतें. कांहीं कालपर्यंत एकाद्या मनुष्याची सद्दी असते. त्यानें हातांत माती घेतली तरी तिचें सोनें होतें. त्याचा तो काल संपला, कीं, दुसरा मनुष्य त्याची जागा पटकावितो. असाच क्रम दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष चाललेला आहे. याप्रमाणें या विश्वांत सदैव फेरबदल-स्थित्यंतर चाललें आहे.”

लगेच त्या नोकराला काजीची जागा देण्यांत आली.

(१२) ग्रीसेल्देची गोष्ट.*

एक तरुण, विद्वान् आणि उदार असा राजपुत्र एका देशांत नुकताच गादीवर आला होता. बरींच वर्षे लोटलीं, तरी तो लग्न करून घेईना. त्यानें लग्न करून घ्यावें अशी प्रजेची इच्छा होती. कारण, गादीला कोणीतरी वारसदार हवा होता. प्रजेनें फार आग्रह केल्यावर राजानें एका अटीवर लग्न करण्याचें कबूल केलें. ती अट ही, कीं, नवरी स्वतः आपण पसंत करणार. त्या देशांत लग्नाच्या बाबतींत कोणालाहि स्वतंत्रता नव्हती. रूढि तर स्वयंवराच्या विरुद्ध होती, आणि राजाच्या मनांत तर आपल्या इच्छेप्रमाणें नवरी पसंत करावी, असें होतें. आपण हृष्टानें जर राजाच्या हणण्याला

* ही गोष्ट क्वांटबरी कथेंतील एका चतुर प्रवाशानें आपल्या श्रोतृवृंदाच्या करमणुकीसाठीं सांगितली होती.

स्वामी रामतीर्थ.

रुकार दिकार दिला नाही, तर तो आपलें सर्व आयुष्य ब्रह्मचर्य-व्रतांतच कंठील; त्यापेक्षां त्याला आतां त्याच्या मर्जीप्रमाणें वागूं देणें चांगलें, असा प्रजेनें विचार करून, त्यानेंच नवरी पसंत करावी, असें ठरविलें. लग्नसमारंभाची तयारी जारीनें सुरू झाली. सरदार, जहागिरदार आणि कामगार लोकांनीं आपापल्या परीनें शक्य तितकी खटपट केली. प्रत्येक कामाची व्यवस्था उत्तम रीतीनें ठेवण्यांत आली. ठरलेल्या दिक्कीं सैन्यहि तयार झालें. सर्वांनीं उंची तऱ्हेचे पोपाख करून ते गाड्यांत, व विविध वाहनांत बसून चालले होते. राजा मध्यें हत्ती-वर बसला होता. अर्धें सैन्य उजव्या बाजूला व अर्धें डाव्या बाजूला चाललें होतें. राजाच्या हुकुमाप्रमाणें सर्व सेना चालली होती. गच्च व घनदाढ जंगलांतून सर्वांनां जावें लागलें. 'हा राजा, सरोवर, वृक्ष किंवा दगड यांच्याशीं लग्न लावणार आहे काय ?' असें लोक आपसांत कुज-बुजूं लागले. सरतेशेबटीं ते सर्व अरण्यांतील एका प्रदेशांत आले. तेथें एक लहानसा आश्रम होता, व त्यासमोर स्वच्छ स्फटिकाप्रमाणें पाणी आसलेलें तळें होतें. तळ्याच्या कांठावर सुंदर भव्य नैसर्गिक बगीचे होते, आणि त्यांतील एका वृक्षावरील शेंपाळ्यावर एक वृद्ध मनुष्य विश्रांति घेत पडला होता. या वृद्धाबरोबर लग्न लावणार काय, असें थट्टेनें कांहीं लोक आपसांत कुजबुजले. आश्रमासमीप हत्ती येतांच राजानें थांबण्याचा हुकूम सोडला. इतक्यांत तेथें एक सुंदर, सुरूप अशी कुमारिका येऊन, वृद्ध मनुष्य विश्रांति घेत पडुडला होता त्या शेंपाळ्याला शेंके देऊं लागली.

सिंहासनारूढ होण्याच्या पूर्वी राजा अरण्यांत पुष्कळदां आलेला होता, आणि ही कुमारिका आपल्या कामांत फार दक्ष आहे, असें त्याला आढळून आलें होतें. ती आपल्या वडिलाची मनापासून काळजी घेत असे. पाणी आणून ती त्याला खान घाली, आणि स्वयंपाक करून ती त्याला जेवूं घाली. झाडलोट, भांडीं घांसणें इत्यादि सर्व कामें तीच करीत. काम करतांना ती नेहमीं मधुर स्वरानें गाणाऱ्या कोकिलेप्रमाणें गावरी, उद्दासी आणि तैजस्वी दिसे. या तिच्या आनंदी स्वभावाचा

बृहदारण्यकम्.

राजाच्या मनावर परिणाम झाला होता, आणि लग्न करीन तर इच्याशीच करीन, असा त्यानें संकल्पहि केला होता.

ही प्रचंड सेना पाहून त्या मुलीला फार आश्चर्य वाटलें. पुष्कळ वेळां आश्रमावरून घोड्यावर बसून जाणारा इसम, तोच हा राजा असेल, ही कल्पना तिच्या मनांत आली नाहीं. हें सर्व काय आहे, असें तिनें आपल्या बापाला पुसिलें. त्यानें सांगितलें, कीं, “हा राजा कन्येच्या-नवरीच्या शोधार्थ दूरदेशीं चालला आहे.”

इतक्यांत राजा हत्तीवरून उतरून त्या वृद्ध मनुष्याजवळ आला, आणि त्यानें त्याला शिष्टाचाराप्रमाणें प्रणिपात केला. “बेटा, तुला काय पाहिजे आहे ?” असें त्या वृद्धाने विचारतांच राजाचा चेहरा प्रफुल्लित होऊन तो ह्मणाला “आपण मला आपला जामात करावे, अशी माझी मागणी आहे.”

ह्यातान्याचा आनंद गगनांत मावेना. तो ह्मणाला “राजा, तूं चुकतोस; माझ्यासारख्या भिकान्याची मुलगी वरण्याची इच्छा तूं कां करतोस ? आह्मी गरीब, दरिद्री आहों.”

राजानें उत्तर दिलें “माझे या मुलीवर जसें प्रेम जडलें आहे, तसें दुसऱ्या कोणावरहि नाहीं.”

“अशी स्थिति असेल, तर ती तुझीच आहे,” तो वृद्ध ह्मणाला.

हा वृद्ध मनुष्य उत्तम वेदान्ती असून त्यानें आपल्या मुलीला आपलें बरेंच ज्ञान शिकविलें होतें. “या मुलीच्यासाठीं द्यावयाला लागणारी वरदक्षिणा आपल्यापाशीं नाहीं. फक्त आपण आशीर्वाद मात्र देऊं,” असें त्यानें राजाला सांगितलें. राजानें आपल्या नवरीला उत्तम वस्त्राभरणें दिलीं, आणि तीं अंगावर घालण्यास सांगितलें. तिनें त्याप्रमाणें केलें. ती कन्या राज्याच्या घरीं रक्तहस्तें गेली नाहीं. तिनें वरदक्षिणा आपल्याबरोबर घेतली. ती कोणती असेल असें तुझांला वाटतें? रत्नें, दागिने ठेवण्याला दिलेल्या एका पेटांत तिनें आपल्या बापानें दिलेले जुने कपडे—चिंध्या घातल्या. आतां तो वृद्ध मनुष्य तेथें एकटाच उरला. त्याच्या तैजातीला एक नोक ठेवण्यांत आला. याशिवाय दुसऱ्या कशाचीहि त्याला अपेक्षा नव्हती.

स्वामी रामतीर्थ.

राजानें त्या कन्येला राजवाड्यांत आणिलें. ही कन्या गरीबांच्या कुळांतील आहे, यामुळें बऱ्याच मानकन्यांनां हा संबंध आवडला नाहीं. आपल्यापैकीं एकाद्याची कन्या राजानें वरावी, असें त्यांच्या मनांत होतें; पण या गरीब कन्येनें ती जागा पटकाविली. तिच्याविषयीं प्रथम सर्वांच्या मनांत हेवा उत्पन्न झाला. या गरीब कन्येपुढें आपण आतां कसें लवावें, असें त्यांनां वाटूं लागलें; पण, आपल्या गोड स्वभावानें, सौम्य व प्रेमळ वर्तनानें त्या नूतन राज्ञीनें सर्वांनां मोहून टाकिलें. हळुहळू सर्वजण राणीवर प्रेम करूं लागले. कशीहि परिस्थिति येवो, राणी आपली निर्विकार आणि शांत असे.

थोड्या वर्षांत राणीला एक कन्या झाली. राजाराणीनां फार आनंद झाला. कन्या सुमारे तीनचार वर्षांची होताच राजा राणीकडे आला, आणि सांगूं लागला, कीं, “राज्यांत बंडाई उत्पन्न होणार आहे, आणि हें बंड फार अनिष्ट दिसतें.” याचें कारण काय, असें राणीनें विचारतां त्यानें सांगितलें, कीं, “मीं जेव्हां तुझ्याशीं लग्न केले, तेव्हां मान-करी, प्रधान, सरदार इत्यादि मंडळीच्या मनांत हेवा उत्पन्न झाला, आणि आतां या गरीब कुळांत उत्पन्न झालेल्या आईपासून निर्माण झालेल्या कन्येला राज्यपद मिळणार आहे, ही कल्पना त्यांनां सहन होत नाहीं. राज्यपद उत्तम कुळांत जन्मलेल्यालाच मिळावें, आणि यास्तव आपण मुख्य प्रधानाचें मूल दत्तक घ्यावें, अशी त्यांची इच्छा आहे. आपली कन्या थोर झाल्यावर सर्वांच्या आग्रहानें दुसरें मूल दत्तक घेतलें, तरी पुढें दोघांमध्ये वांकडें येणारच. काय तडजोड करावी याबद्दल पुष्कळ विचार करून पाहिला. या कन्येला मारून टाकिल्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाहीं.”

नंतर ग्रीसेल्दा राणीनें उत्तर दिलें “आपल्याबरोबर राज्यपदाचा उपभोग घ्यावा, अशी माझी मुळीं इच्छाच नव्हती. माझी इच्छा मीं आपलीच केली आहे. माझे व्यक्तित्व, मीपणा मीं आपल्यांत मिसळून टाकिला आहे. त्यापैकीं जें काहीं शेष राहिलें आहे, तें आपल्या मर्जी-विरुद्ध जावें झणून नव्हे, तर आपल्या सेवेसाठीं झणून ठेवून घेतलें

बृहदारण्यकम्.

आहे. आपल्या मर्जीप्रमाणे कन्येची व्यवस्था करा. खरें हणाल, तर ती माझी कन्या, असें माझ्या अंतःकरणाने केव्हांच घेतलें नाहीं.”

आपल्या पतीविषयी तिची भक्ति कशी होती, आणि त्याच्याशी तिची वागणूक कशी होती, याचें हें उत्तर चांगली साक्ष देतें.

दुसऱ्या दिवशीं मध्यरात्री त्या कन्येला उचलून नेण्यांत आलें, आणि तिला मारेकऱ्याच्या हवालीं केली आहे, असें राजानें कांहीं वेळानें कळविलें. राणीची वृत्ति अगदीं शांत, आनंदी आणि उल्हसित, जणूं काय कांहींच घडलें नाहीं, अशी होती. कोणत्याहि बाह्य परिस्थितीनें चल-बिचल न होणें, हाच वेदान्त.

राजाला नंतर वाटलें, कीं, प्रत्येकजण आतां खूप हीऊन जाईल. पुढें एकदोन वर्षांत राजाला एक पुत्र झाला. त्या मुलावर सर्वांचें प्रेम जडलें; पण तो पांचसहा वर्षांचा होतो न होतो, तोंच राज्यांत पुनः गडबड सुरू झाली.

राजा हणाला “तूर्त परिस्थिति अशी आहे, कीं, तसें न केलें तर राज्यांत यादवी सुरू होईल, हणून या मुलालाहि मारिलें पाहिजे.”

हें ऐकून राणी हंसून आपल्या उल्हसित वृत्तीनें हणाली “माझा खरा आत्मा हणजे हें राष्ट्र आहे. माझें खासगी असें कांहीं नाहीं. मी सूर्याप्रमाणें नेहमीं देत असतें, कांहीं घेत नाहीं.”

आह्वांला कोणतीहि इच्छा नाहीं व कशाचीहि आसक्ति नाहीं, तर आमचा आनंद कशानें कमी होणार ? सूर्याप्रमाणें आह्मीं नेहमीं देत आणि प्रकाशित असावे. झालें. त्या मुलाचीहि व्यवस्था लावण्यांत आली. पुढें थोड्या वर्षांनीं राणीला तिसरें मूल झालें. पण तें तीनचार वर्षांचें होतांच त्याचीहि तीच गत झाली.

राणीनें आपली उल्हसित वृत्ति कशी कायम ठेविली ? राजवाड्यांत आल्यापासून दररोज ती आपल्या खोलींत जात असे, आणि उंची वस्त्रा-भरणें काढून टाकून, पेटींत राखून ठेवलेले आपले जुने कपडे, चिऱ्या

स्वामी रामतीर्थ.

अंगावर घालून या साध्या वेषांतच आपण कोण आहों, याचा—अध्यात्म्याचा विचार ती करीत असे, व साक्षात्कार घेत असे. शेक्सपीयरनें ह्मटलें आहे, कीं, “मुकुट धारण केलेलें मस्तक काळजी आणि चिंता यांनीं त्रस्त व दडपून गेलेलें असतें.” पक्ष्याप्रमाणें सरोवर्शतटाकीं गानविहार करणारी आपण अरण्यकन्यका आहों, हें ती केव्हांहि विसरली नाही. राजवाड्यांत जरी तिची स्वतंत्रता नाहीशी झाली, तरी तिला त्याबद्दल यत्किंचित् वाईट वाटलें नाही, व तिनें स्वतःला तेथील कोणत्याहि व्यवहारांत जखडून घेतलें नाही. कोणत्याहि वस्तूवर तिनें आपली आसक्ति ठेविली नाही. तिनें स्वतःला—आत्म्याला नेहमीं भोंवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त ठेविलें. ईश्वरचिंतनांत ती सदैव मग्न असे. याप्रमाणें सर्व वासना, आसक्ति यांनां दूर सारून तिनें आपली आत्मोन्नति साधिली. ‘कर्तव्य’ असें तिला आतां कांहीं राहिलें नाही. ती सर्व बंधनांपासून मुक्त झाली. उदासीन, खिन्न होण्याचा प्रसंग तुझांवर आल्यास, तुझी सर्व आसक्ति, संबध, इच्छा, गरजा टाकून घा, ह्मणजे तुझी मुक्त व्हाल. याप्रमाणें राणीनें राजवाड्यांत असेतोपर्यंत आपली उल्हसित वृत्ति कायम ठेविली होती.

एका रात्रीं राजा तिच्यापाशीं येऊन ह्मणूं लागला, कीं, आमचीं अपत्यें मारून कसें चालणार ? दत्तकाची कल्पनाहि मला पसंत नाही. मीं पुष्कळ विचार केला, आणि मीं दुसरें लग्न केल्याशिवाय निर्वाह नाही, त्या-शिवाय मला शांतता मिळणार नाही, असें माझे ठाम मत झालें आहे.”

राणीनें या गोष्टीला खुषीनें संमति दिली. कारण तिचें सुख दुसऱ्यावर—राजावर अवलंबून नसून स्वतःवरच अवलंबून होतें. आपल्या आत्म्या-पासून—अंतरात्म्यापासून तिला सर्व कांहीं सुख मिळत असे. पति, पिता आणि अपत्यें यांपासून तिनें सुखाची अपेक्षा केली नाही.

तिची समाधानवृत्ति पाहून राजाला आश्चर्य वाटून “तूं पुढें काय करशील ?” असें त्यानें विचारिलें.

तिनें ह्मटलें “आपली इच्छा तीच माझी इच्छा.”

बृहदारण्यकम्.

राजा ह्यणाला “तू येथें राहशील, तर घरीं कलह माजेल; याकरितां तू अरण्यांत जावें हें बरें.”

लगेच तिनें उंची वस्त्राभरणें काढून टाकिलीं, आणि आपलीं जुनीं वस्त्रें परिधान करून अरण्याचा मार्ग सुधारिला. ती मोठ्या खुषीनें आणि आनंदानें आपल्या बापाकडे गेली. बापहि तिच्याप्रमाणें आनंदांत होता. राजानें ठेविलेला नोकर पुनः परत राजाकडे पाठविण्यांत आला.

पुढें एके दिवशीं राजा त्या आश्रमावरून जात असतां, त्याच्या मनांत तिच्याविषयीं दया उत्पन्न होऊन तिचें सांत्वन करावें, ह्मणून तो तिकडे वळला, आणि पहातो तों ती हंसतमुख आणि आनंदांत आहे. सांत्वनाची जरूरीच राहिली नाहीं. “राजवाङ्मयांत येऊन नूतन भायेंचें स्वागत करिशील का?” असें राजानें विचारितांच तिनें आप-खुषीनें होकार दिला. दुसऱ्या लग्नाची सर्व व्यवस्था तिच्याकडे सोंप-विण्यांत आली, आणि ती तिनें इतकी चोख ठेविली, कीं, सर्व लोक फार खूप झाले. नवीन नवरी लवाजम्यानिशीं मोठ्या थाटानें आणि वैभवानें वाजतगाजत आली, आणि ग्रीसेल्दा व इतर स्त्रिया यांनीं तिचें मोठ्या प्रेमानें स्वागत केलें. ग्रीसेल्दा आणि नवीन नवरी यांची भेट झाल्यावर ग्रीसेल्देनें मातेप्रमाणें तिचें चुंबन घेऊन तिला आलिंगन दिलें, आणि आपल्या कन्येप्रमाणें ती तिच्यावर प्रेम करूं लागली. भावी राज्ञीचें सौंदर्य पाहून सर्व स्त्रिया मोहित झाल्या; पण जुन्या राज्ञीचें नैतिक सौंदर्य, मनाची समता वगैरे पाहून सर्वांनां फार आश्चर्य वाटलें. भावी राज्ञीनें बरोबर आपले दोन लहान बंधु आणिले होते. त्या देशाच्या रूढीप्रमाणें लग्नाप्रीत्यर्थ सर्व लोकांनां एक मोठी मेजवानी देण्यांत आली. ग्रीसेल्देकडे मेजवानीची सर्व व्यवस्था होती. ग्रीसेल्देचा शांत, उल्हासी चेहरा पाहून सर्वांचीं अंतःकरणें विरघळलीं, आणि सर्वांच्या नेत्रांतून अश्रु एकसारखे येऊं लागले. लग्नसमारंभ आटपल्यावर तिनें परत अरण्यांत जावें, ही कल्पना त्यांनां असह्य झाली. जसजशी मंडळी भोजन करूं लागली, तसतसे ग्रीसेल्देविषयीं विचार पार माकळ झाले; पण सर्वांनीं

स्वामी रामतीर्थ.

शेवटीं जेव्हां ती मंडळीचा निरोप घेऊं लागली, आणि पुनः जरूर लागल्यास मला खुशाल पाचारारवें अशी राजाची विनंति करूं लागली, तेव्हां सर्व स्त्रियांचीं हृदये विदीर्ण झालीं, आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहूं लागल्या. कृतकर्माबद्दल—आपल्या निर्धुरपणाबद्दल त्यांनां आतां पश्चात्ताप झाला, आणि त्या ह्मणाला “ बाई, तूं भिकाऱ्याची मुलगी नाहीस, तर देवकन्या आहेस !” नंतर त्यांनीं राज्यांत शांतता राखण्यासाठीं तिनें आपलीं मुलें कशीं मांरूं दिलीं, हें सांगितलें.

तो वृत्तान्त ऐकून भावी राज्ञी रडूं लागली. ती ह्मणाली “तुमची कन्या आणि मुलगे मारले गेले, आणि मला रक्ताच्या नदींतून येथें थावें लागलें.”

नंतर सर्वजण राजाची निर्भत्सना करूं लागले. राजा उठून ह्मणाला “ कुलीन स्त्रिया, मानकरी व इतर जनहो, ग्रीसेल्देशिवाय बाकी तुम्ही सर्वजण येथें रडत आहां. सुखदुःखांच्या मिश्रणानें माझीहि स्थिति तशीच झाली आहे. प्रजाजनहो, मी तुम्हांला दोष देत नाही. तुम्ही माझीं लेंकरें आहांत. माझे नेत्र अश्रूंनीं भरलेले आहेत. पण ते दुःखाचे अश्रु नसून आनंदाचे आणि प्रेमाचे आहेत. तुमचे अश्रुहि तसेच होऊंघात.”

नंतर ग्रीसेल्देकडे वळून तो ह्मणाला “ सर्व राज्यांत तूं एकटी सुखी आहेस. तूं अशीच नेहमीं सुखी आणि आनंदी रहा.”

नंतर लोकांनां सर्व गोष्टींचा खुलासा सांगण्यांत आला. नूतन वधू व तिचे बंधु हीं जवळच्या एका राजाचीं दत्तक मुलें होतीं. वस्तुतः हीं मुलें राजा आणि ग्रीसेल्दा यांचीं होतीं. त्यांनां मारेकऱ्यांच्या ताब्यांत दिल्यावर अशा सुंदर व तेजस्वी मुलांनां ठार मारण्यास त्यांचें मन तयार होईना. त्यांनीं तीं मुलें नजीकच्या दुसऱ्या राज्यांत सोडून दिलीं. तेथील राजाला हीं पोरकीं मुलें सांपडलीं, आणि त्याला स्वतःचें मूलबाळ कांहीं नसल्यानें हीं कोणातरी राजाचीं असावीत, असें जाणून त्यांनां आपलींच मुलें असें मानून त्यानें तीं लहानाचीं थोर केलीं. सर्वांनां हा खुलासा ऐकून फार आनंद झाला. आपली कन्या राजाला वरणें शक्यच नव्हतें, तेव्हां ग्रीसेल्दा हीच राणी झाली; आणि तिच्या मुलांनां गादी प्राप्त झाली.

बृहदारण्यकम्.

या गोष्ठीवरून ईश्वर उदार आहे, आणि तो आपली ऋणें (निष्काम कृत्यें) सव्याज फेडतो, हें सिद्ध होते.

याप्रमाणें प्रत्येक विवाहित स्त्रीनें प्रेमाकरितां सर्वसंगपरित्याग करावा. यालाच पतिव्रता आणि पत्नीव्रत असें ह्मणतात. याचा अर्थ असा, कीं, पतीमध्ये पत्नीनें वास करावा, आणि पत्नीत पतीनें असावे. स्त्रीनें आपल्या पतीला ईश्वर मानावे, तिनें आपला देह आणि आपलें मन पतीला अर्पण करावे, आणि त्यानें पत्नीमध्ये वसणान्या ईश्वराला वाहून घ्यावे. यांत व्यक्तिविषयक किंवा स्वार्थी असें कांहीं नाही. हिंदुस्तानांत लग्नसमारंभ कांहीं ठिकाणीं नदीतटाकीं खुल्या हवेत होतो. रम्य वारा वाहत असतो आणि सूर्य वर तळपत असतो. पाणिग्रहणांत मुख्य कल्पना ही असते, कीं, नवरी आपला हात पतीच्या हातांत देते, आणि तिचा व आपला असे दोन्ही हात, पति परमेश्वराला अर्पण करितो. ग्रीसेल्देप्रमाणें स्त्रियांनीं असंग राहून स्वतःला ईश्वराला—आत्म्याला अर्पण करावे.

पुरुषांनींही तसेंच करावे. पति पत्नीत, पत्नी पतीत याप्रमाणें दोघेहि परस्परांत लीन झालीं, पूर्णपणें मिसळून गेलीं, तर वैवाहिक स्थितीत सुख झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेम आणि आयुष्य सुखावह होणें याचें गुह्य, आपलें व्यक्तित्व विसरणें, पूर्ण तादात्म्य पावणें यांत आहे.

(१३) राम आनंदांत मग्न.

आत्म्याला जन्म नाही, सूक्ष्म शरीराला जन्म आहे. देव किंवा आत्मज्ञ जन्मातीत आहे. विश्व हें माझे शरीर आहे, सर्व हवा माझा श्वास आहे, वृक्ष माझे केंस होत, नद्या माझ्या धमन्या आणि पर्वत माझ्या अस्थि आहेत.

कांहीं स्थळीं संध्याप्रकाश बराच वेळ असतो, आणि कांहीं ठिकाणीं सूर्य लवकर क्षितिजावर येतो. तुझीं आपल्या मर्जीला येईल त्याप्रमाणें मधल्या ठिकाणीं किंवा वाटेक तेथें रहावे. इच्छा ही शक्ति आहे. प्रकाश, उष्णता, विद्युत् व ध्वनि ही शक्तीचीं निरनिराळीं रूपें आहेत. परमात्म

स्वामी रामतीर्थ.

शक्तीचीं केंद्रे आहेत, असें लायबनिज्ञ ह्मणतो. जड पदार्थ ही माझी इच्छाशक्तिच आहे. बर्फ हें पाणी आहे, पाणी तर पाणीच आहे. त्याप्रमाणें मी आकार आहे, व आकारांत राहणाराहि पण मीच आहे. आपण सर्व कांहीं आहों, ही भावना जागृत करा. योगज्ञान तुह्मांला शोधित आलें पाहिजे. प्रत्येक वस्तु तुह्मांप्रत आली पाहिजे. लोकांचा सुषुम्नानाडीविषयी गैरसमज आहे. मुख्य मार्ग सोडून ते आडमार्गानें जात आहेत. आठाचे आंकडे (००) एकावर एक सारखे ठेविले, ह्मणजे छिद्रांच्या अगर दुव्यांच्या योगानें दोन मार्ग तयार होतात. या मार्गांवरून इडा, पिंगला या दोन नाड्यांची कल्पना सहज होईल. या नाड्या खुल्या कशा कराव्या, याविषयी ग्रंथांत पुष्कळ विवेचन केले आहे. या विषयाचें बारा वर्षे अध्ययन केलेल्या एका इसमाला 'रामा'नें यांतील गुह्य सांगितलें. त्यानें लगेच दुसऱ्या दिवशीं येऊन कळविलें, कीं, "इतक्या थोड्याशा अवधीत मीं पुष्कळ साध्य केले, आणि पूर्वीपेक्षां घेयासमीप अधिक पोहोंचलों." सुषुम्नानाडी कशी खुली करावी, अशा विचारांत जे लोक आपला वेळ घालवितात, ते आपण होऊन आडमार्गानें जातात. अन्न पोटांत जातें, ऑक्सिजन आणि जाठररस यांशीं संयोग पावतें, आणि नंतर अन्नमार्गांतून जाऊन सर्व शरीराचें पोषण करितें. या सर्व क्रिया कशा घडतात, हें समजून घेण्याची आवश्यकता नाही. अन्न ज्याप्रमाणें स्वतःची काळजी घेतें, त्याच्या क्रियांविषयीं आह्मांला कांहीं काळजी किंवा दगदग करावी लागत नाही, त्याप्रमाणें साक्षात्काराची तीव्र इच्छा झाली, ह्मणजे 'राजयोगा'पासून तुह्मांला फायदा होत नाही. तुह्मी योग्यदिशेनें प्रयत्न करा, ह्मणजे सर्व मार्ग खुला होईल. श्वासाच्या निरोधासारख्या निरर्थक गोष्टीविषयीं तुमचा वेळ दवडूं नका. त्यापासून तुमचा फायदा होणार नाही; असा निरर्थक मार्ग स्वीकारून कोणालाहि आपलें मन एकाग्र करतां येणार नाही. श्वासनिरोधानें मन ताब्यांत येईल असें समजणें ही चूक-खोटे तर्कशास्त्र आहे. श्वासाचा सुषुम्नाचा निरोध केला असतां

बृहदारण्यकम्.

मनाचा निरोध होतो, असें प्रत्येक शास्त्रज्ञ सिद्ध करूं पहातो. आधीं मनाचा निरोध करा, ह्मणजे प्राणाचा निरोध आपोआप होईल.

लोकांच्या सूचनांनां न जुमानतां 'रामा'नें या ह्मणजे लोकविरुद्ध मार्गानें प्रयत्न केला. त्यानें या विषयाचा अभ्यास प्रचारांतील वहिवाटी-प्रमाणें करण्याचें नाकारिलें. त्यानें मनाचा निरोध केला, प्राणाचा श्वासाचा निरोध आपोआप झाला. एकदां 'रामा'नें एका तळ्यांत बुडी मारिली. दुसऱ्या मित्रांनींही बुड्या मारिल्या. पण ते लवकर वर आले, आणि पाहतात तों 'राम' नाही. त्यांनां वाटलें, कीं, 'राम' बुडाला असावा, किंवा सुसरीनें त्याला खाऊन टाकिलें असावें. ते फार भयभीत झाले. काहीं वेळानें 'राम' वर आला, आणि इच्छाशक्तीच्यायोगें श्वासाचा निरोध करितां येतो, हें त्यानें सिद्ध करून दाखविलें. सारभूत अशा आत्मतत्त्वांत (सदैव चिंतन) राहून साक्षात्कार प्राप्त करून घेण्याचा, आणि सरूपता-ईश्वराशीं तादात्म्य-साध्य करून घेण्याचा प्रयत्न करा. श्वास किंवा प्राण, तो तर तुमचा नोकर आहे. विश्वांतील प्राणांवरहि तुमचा ताबा आहे. 'माझ्या छोट्या, माझ्या छबुकड्या,' असें ह्मणून आई आपल्या मुलाला छोटाच (देहात्मत्वभावनेनें) बनवून टाकिते. या सर्व स्वप्नांतून-निद्रेंतून जागे व्हा.

मी ईश्वर आहे ही भावना जागृत करा! विश्वाचा स्वामी, ब्रह्मांडाचा नायक! याच मुख्य गोष्टीचा तुझी अनुभव घेतला पाहिजे. सूर्याचा सूर्य, प्रकाशाचा प्रकाश मीच आहे. नर-नारी, राव-रंक, श्रीमंत-गरीब, तुझी कां बरें आहां? कारण तुमची तशी भावना झाली आहे ह्मणून. आपण देव आहों असें तुह्मांला वाटूंद्या, ह्मणजे तुझी देवच व्हाल. घर बांधावयाला पुष्कळ वेळ लागतो; पण तें मोडावयाला एक क्षण पुरे. आपला तुरुंग तयार करण्यास तुझी पुष्कळ वेळ खर्च केलात, आतां तो मोडून टाका. देवांचा देव तुझी आहां. खऱ्या देवाचा-आत्म्याचा अनुभव घ्या. पहा, तुह्मांपुढें अनेक ब्रह्मांडे कशीं पसरली आहेत. सूर्य क्षितिजावर घेण्यापूर्वीच पहाटेचा देखावा मनाला प्रसन्न आणि

स्वामी रामतीर्थ.

उन्नत करणारा असतो, आणि मन तसें झाल्यावर त्याला आनंदगिरीच्या उच्च शिखरावर नेऊन बसविणें सोईचें होतें. गिळीच्या—चिनीच्या एका टोंकाला मारून ती आपण थोडीशी वर उडवून, नंतर जोरानें दुसरा टोला देऊन तिला आकाश दाखवितों; त्याचप्रमाणें मनाला थोडेंसें उन्नत करून त्याला आध्यात्मिक वातावरणांत फेंकून द्या, ह्मणजे तें थेट ईश्वराप्रत पोहोंचेल. पक्ष्याचें मंजुळ गाणें, वाऱ्याचा शीतलपणा, उल्हासकारक हवा, व झऱ्याचें झुळझुळ वाहणें, यांच्यायोगानें मनाला स्वाभाविकपणें प्रथमचें उन्नयन मिळून प्रसन्नता वाटते. ही प्रसन्नता उत्पन्न झाल्यावर अंतःकरणापासून—एकदिलानें उच्चारलेल्या प्रणवमंत्राच्या गानानें मनाला उच्च भरान्या मारूंघ्या.

आरशाप्रमाणें बालरवीकडे द्वैतदृष्टीनें नव्हे—तर पूर्ण अद्वैतदृष्टीनें पहा. परमात्मा हा मीच; माझा आत्मा आहे. मी तो आहे. स्त्रिया आपलें मुखकमल आंगठ्यावरील आरशांत पहातात. त्यांनां आरसा दिसत नाही, तर आपलें मुखकमल आपल्यासमोर आहे असें त्यांनां दिसतें. बाहेर दिसलेलें मुखकमल आपलेंच आहे, अशी त्यांची खात्री असते. त्याचप्रमाणें सूर्य हा आपला आत्मा आहे, असें वेदान्त्याच्या प्रत्ययाला येतें. सूर्य माझी छाया आहे, मी प्रणवाचा अर्थ आहे; वाणी, ओंठ, भावना व कृति हेंच सांगतात.

‘मुला, इकडे ये!’ या तुमच्या शब्दांत जोर नाही. पण तुमच्यापासून बराच काल दूर असलेलें आणि ज्याला पहाण्याविषयीं तुम्ही फार उत्सुक आहां, असें एकादें मूल तुमच्या दृष्टीला पडतांच, ‘ये बेटा, इकडे ये’ असें तुम्ही तुमच्या प्रत्येक रोमांतून, नाडींतून ह्मणतां, लगेच तुम्ही त्याच्याकडे धांव घेतां, त्याला घट्ट कवटाळितां. हीच तुमच्या अंतःकरणाची किंवा खऱ्या कळकळीची भाषा. शरीराच्या प्रत्येक तंतूंतून अकाराचें गान करा. प्रथम सावकाश सुरू करा. प्रारंभीं आवाज धशांतून येतो, नंतर छातींतून. नंतर खालून खालून पृष्ठवंशाच्या मुळपासून येतो. नंतर तेथें विशुच्छतीचां आघात होतो व सुषुप्तमार्ग (?)

बृहदारण्यकम्.

खुला होतो, श्वासोच्छ्वास तालबद्ध होतो आणि सर्व रोगबीजें भस्म होऊन जातात. चंद्राचा ज्याप्रमाणें सूर्याशी संबंध आहे, तसाच सूर्याचा आपल्याशी आहे, असें वेदान्ती समजतो. बाह्यतः चंद्र स्वयंप्रकाश आहेसा वाटतो, पण वस्तुतः चंद्राचा सर्व प्रकाश सूर्यापासून येतो. त्याचप्रमाणें सूर्यहि स्वयंप्रकाश वाटतो, पण त्याचें तें वैभव आणि तेज माझ्यापासूनच येतें.

स्वप्नामध्ये आह्मी पुष्कळ वस्तु पहातो. उदाहरणार्थ, विद्युद्गोल किंवा हिरा. प्रकाशाशिवाय कांहीं दिसत नाही, आणि वस्तुदर्शन होण्यास स्वप्नांत प्रकाश नाही. तर मग स्वप्नांत हिरा दाखविणारा प्रकाश कोणता? तो आत्म्याचा प्रकाश. स्वप्नांतील सूर्याचें वैभव ह्यणजे तुमचाच प्रकाश होय. माझ्या वैभवांतूनच सूर्याचें वैभव दृग्गोचर होतें. याप्रमाणें वेदान्त्याची भावना असते. या जड सृष्टीतील सूर्य प्रकाशाचा—ज्ञानाचा द्योतक आहे. ह्यणून सूर्याकडे पाहिलें असतां, मी प्रकाशाचा (ज्ञानाचा) प्रकाश आहे, असें मला वाटतें. सूर्य शक्तीचा द्योतक आहे. तो सर्व ग्रहांनां आपल्याभोंवतीं फिरावयाला लावितो आणि सर्वांनां जीवन देतो.

प्रणवाचा साक्षात्कार घेण्याची दुसरी तन्हा.

ॐ	{	अ=सत्ता, जीवित. (सत्)	}	सच्चिदानंद.
		ऊ=प्रकाश, ज्ञान. (चित्)		
		म्=आनंद, सुख. (आनंद)		

संकेतलिपीप्रमाणें पहातां प्रणव (ॐ) सूर्यामध्ये सुवर्णाक्षरांनीं लिहिला आहे. प्रणव (ॐ कार) आणि सूर्य (जड चिन्ह) हे माझ्या प्रतिमा किंवा अक्षरें आहेत.

सूर्य हा सौंदर्याचा द्योतक आहे. तो सर्व ग्रहांनां आपल्याकडे ओढतो. तो किती तेजःपुंज आणि प्रकाशमान आहे! तो आनंदाचाहि द्योतक आहे. मी सत्य, वैभव, आनंद आहे, याचा अनुभव घ्या. सर्व गुणधर्म माझेच आहेत. ते मीच आहेत. सच्चिदानंद मी आहे. सूर्य

स्वामी रामतीर्थ.

हा माझी वेडीवांकडी प्रतिमा आहे. मी प्रणवाला भजत नाहीं. प्रणव मला भजतो. सर्व ग्रह आणि इतर गोल, ज्याभोंवतीं फिरतात, तो सूर्य मीच आहे. मी कूटस्थ आणि सनातन आहे! आपले सर्व भाग दाखविण्याकरितां, आपलें सर्वस्व व्यक्त करण्याकरितां, हें सर्व विश्व माझ्यासमोर गरगर फिरत आहे. सूर्य माझ्याकरितांच माझ्यासमोर प्रकाशतो. खिस्ताचें अंतःकरण, शेक्सपीयरचा मेंदू आणि प्लेटोचें मन हीं सर्व माझ्याच वैभवावर पुष्ट होतात, आणि माझ्याच प्रकाशाचें प्राशन करितात. लोकांनां वाटतें, कीं, सूर्यामुळें स्नायु चलनचलन पावतात, आणि त्यांनां काम करितां येतें. माझ्या दिव्य सत्तेमुळेंच हें सर्व कांहीं घडून येतें.

सूर्याचा सूर्य, प्रकाशाचा प्रकाश यांतच—आत्म्यांतच—रहा. माझ्या सत्तासागरापासून सर्व लाटा उत्पन्न होतात. मी बादशहांचा बादशहा आहे! सर्व भूपालांच्या रूपानें, पुष्पांच्या रूपानें मी प्रगट होत आहे. सूर्यकिरणांमध्ये मीच स्मित करितों. वीरांच्या स्नायूंनां मीच चलन देतो. सर्वत्र माझीच इच्छा परिपूर्ण होत आहे. माझ्या साम्राज्यामुळें आणि वैभवामुळें प्रत्येक प्राण्याला त्याचें अन्न मिळत आहे, आणि पृथ्वी सूर्याभोंवतीं फिरत आहे!

कुविचार आणि ऐहिकवासना यांनां माझ्यासमोर येण्याचा हक्क नाही. क्रोध लोभ इत्यादि क्षुद्र तमोरूपी मनोविकारांनां माझ्या पवित्र सान्निध्यांत येण्याचा हक्क नाही. उच्च व नीच या सर्वांत मी व्यापून आहे, प्रेक्षक, नट आणि सूत्रधार मीच आहे. येशूमध्ये मीच आहे, अत्यंत नीचामध्ये मीच आहे. मी सर्व कांहीं आहे. तुमचा वासनाविषय मीच आहे. घनगर्जितामध्ये मीच निनाद करितों. क्षुब्ध समुद्रामध्ये मी तांडव करितों. फ्रांकलिन, न्यूटन, केलव्हिन आणि इतर प्रेषित यांचीं हृदये मीच आहे. उपवनें आणि देखावे यांचे उगमस्थानहि माझ्याशिवाय अन्य कोणी नाही. अशा प्रकारच्या भावनेनें ॐ काराचा—प्रणवाचा—अर्थ वर दिल्याप्रमाणें माना. क्रम सोपा आहे. प्रणवाचें गायन करा, अर्थ आचरणांत आणा आणि ईश्वराप्रमाणें तो कृतीत

बृहदारण्यकम्.

खवा. क्षुद्र वासनांनां लवणें हें स्वाभिमानशून्यतेचें लक्षण आहे. तापल्या वैभवांत आणि तोन्यांत चाला. ऐहिक वासनांनीं जर तुह्मी स्त किंवा क्षुब्ध झालां, तर तुह्मी प्रणवाचें गान करीत नाहीं, हें सहज सेद्ध होतें.

मुषुम्ना, सहस्रारकमल इत्यादि गोष्ठीविषयीं तुह्मी आपली वेळ दवडू नका. सर्व कांहीं तुह्मांला प्राप्त होईल. तुमची विलक्षण प्रगति होईल. चेंता, काळजी, अस्वस्थता यांनां झुगारून लावा. सर्व ज्ञान तुह्मांला मेळेल. सर्व विश्व तुमच्याकडे स्वतः होऊन येईल. प्रत्येक पदार्थ तुह्मांला तारण येईल. वांकड्यातिकड्या आडमार्गांचा मात्र स्वीकार करूं नका, तसें केल्यास तुह्मांला पश्चात्ताप होईल.

स्वामी रामतीर्थ.

THE ANCIENT SPIRITUALISM OF INDIA.

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.*

कुलीन स्त्रिया व सभ्य गृहस्थ यांच्या रूपांत असलेल्या प्रियकरांनों
—ईश्वरांनों,

मी अमेरिकेला प्रथम आल्यावेळीं, सियाटल येथें उतरलों. तेथें स्पिरिच्युअॅलिस्ट लोकांनीं † माझे प्रथम स्वागत केलें. सियाटल येथील कांहीं स्पिरिच्युअॅलिस्ट लोक माझे प्रिय-जिवलग मित्र आहेत. आरगान प्रांतांत पोर्टलंड येथें स्पिरिच्युअॅलिस्ट लोकांनीं माझ्या व्याख्यानांची सर्व व्यवस्था केली. याशिवाय दक्षिण अमेरिकेंत मला कांहीं उत्तम स्पिरिच्युअॅलिस्ट भेटले. एकंदरीत अमेरिकेंतील स्पिरिच्युअॅलिस्ट लोक फार उदार, थोर मनाचे, कनवाळु आणि खरे खिश्न (धार्मिक) आहेत, असें माझे मत आहे. अमेरिका सोडण्याच्या सुमाराला, माझे प्रथम स्वागत केलेल्या आपल्याच मंडळींत मी उभा आहे, आणि त्यांच्यासमोर पुनः भाषण करण्याची संधि मला प्राप्त झाली आहे, हें पाहून मला फार समाधान होत आहे.

मित्रमंडळी हो, आज आह्मी दाट नभोमंडळाखालीं, वृक्षाच्या दाट मेघमंडपांत बंधु या नात्यानें जमलेले आहों. आज 'हिंदुस्तानांतील प्राचीन दिव्य दृष्टि' याविषयीं प्रथम विवेचन करून नंतर दुसऱ्या विषयाकडे आह्मी वळूं.

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि, या देशांतील स्पिरिच्युअॅलिस्ट लोकांच्या पद्धतशीर संस्थेसारखी कांहींशी आहे, असें जरी नाही, तरी हिंदुस्तानच्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये दिव्यदृष्टीविषयीं ठिकठिकाणीं उल्लेख

* ता. १८ जुलै १९०४ इसवी रोजीं झालेलें व्याख्यान.

† अमेरिकेंत व बिलायतेंत मरणोत्तर मनुष्याची स्थिति कशी असते, याची प्राचीनग्रंथां चोखरी करणाऱ्या आणि मृत व्यक्तीशीं दळणवळण ठेवणाऱ्या लोकांनीं स्पिरिच्युअॅलिस्ट अशी संज्ञा आहे.

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.

सांपडतात. मीसुद्धां दिव्यदृष्टीप्रमाणें लिहीत, बोलत आणि काम करीत आहे. भगवद्गीतेविषयीं तुझीं सर्वांनीं बरेंच ऐकिलें आहे. ही भगवद्गीता कुरुक्षेत्रावर भारतीय युद्धाच्या आरंभीं श्रीकृष्णांनीं अर्जुनाला सांगितली. कुरुक्षेत्राहून सुमारे दोनशें मैल लांब असलेल्या संजयानें कुरुक्षेत्रावरील सर्व इत्थंभूत हकीगत—श्रीकृष्णानें अर्जुनाला सांगितलेली गीताहि—धृतराष्ट्राला सांगितली. संजयाला हें कसें करितां आलें? व्यास गुरूच्या अनुग्रहानें त्यालाहि दिव्यदृष्टि मिळाली होती. ज्याचें वाचन किंवा परिशीलन केले असतां परमात्म्याशीं तादात्म्य किंवा ऐक्य झाल्यावांचून राहत नाही, असा या जगांत 'योगवासिष्ठ' नांवाचा एक अत्युत्कृष्ट वेदान्त—ग्रंथ आहे. हा ग्रंथहि दिव्यदृष्टीचें फल होय. महर्षि वाल्मीकीलाहि या दिव्यदृष्टीचा लाभ झाला होता, आणि त्यानें आपलें 'रामायण' नांवाचें वीरकाव्य शेंकडों वर्षे आधींच लिहून ठेविलें होतें.

महाभारतांत बाणासुर राजाची कन्या 'उषा' हिची गोष्ट सांगितलेली आहे. हिच्या स्वप्नांत एक दिव्य पुरुष दिसला, आणि त्याच्यावर हिचें प्रेम बसलें. पुढें स्वप्नांतील पुरुष न मिळाल्यामुळें ती एकसारखी झुरणीला लागली. राजानें वैद्याचीं औषधें, मंत्रतंत्र इत्यादि पुष्कळ उपाय करून पाहिले, पण राजकन्या कांहींकेल्या सुधारेना. राजकन्येची चित्रलेखा नांवाची एक हुषार दासी होती. तिनें मात्र राजकन्येच्या विकाराचें खरें कारण ताडिलें. हिला कामविकाराची बाधा झालेली आहे, हिचें मन कोणा पुरुषावर जडलें आहे, अशी तिनें आपली खात्री करून घेतली. ती चित्रकलेंत मोठी पटाईत होती. तिनें त्यावेळच्या जगांतील मनुष्यांचीं, देवदानवांचीं चित्रें काढायला सुरुवात केली. तिन्ही लोकांतील सर्व चित्रें काढिलीं, तरी उषेच्या मनावर कांहीं परिणाम झाला नाही. पुढें द्वारकेंतील श्रीकृष्णाचें चित्र काढतांच, उषेची नाडी जोरानें वाडूं लागली. श्रीकृष्णाच्या मदन नामक पुत्राचें चित्र काढिल्यावर तर तिची नाडी अधिकच जोरानें चाडूं लागली, आणि मदनपुत्र अनिरुद्ध याचें चित्र काढितांच उषेचें अंतःकरण एकदम उचंबळूं लागलें, आणि तिनें

स्वामी रामतीर्थ.

आपली मान लजेनें खालीं घातली. याप्रमाणें राजकन्येच्या रोगाचें खरें कारण समजून आलें, व तिचा अनिरुद्धाशीं विवाह करण्यांत आला. येथें असा प्रश्न उद्भवतो, कीं, चित्रलेखेनें त्यावेळचे सर्व देवदानव आणि मनुष्ये पाहिलीं होतीं काय ? पाहिलीं नसतील, तर त्या सर्वांचीं चित्रें तिनें कशीं काढिलीं ? ती परमात्म्याशीं—सर्वेश्वराशीं तादात्म्य पावली होती, तिला दिव्यदृष्टि मिळालेली होती, त्यामुळे सर्व काहीं तिला अवगत झालें होतें. या प्रकारचीं अनेक उदाहरणें देतां येतील; पण, तसें करण्याची आवश्यकता नाहीं. जगांतील सर्व ज्ञान प्राप्त करून देणारी वस्तु किंवा शक्ति, अंतर्दृष्टि किंवा दिव्यदृष्टि आहे, इतकें सांगितलें असतां पुरे होईल. वेदान्तांत सांगितलेल्या या दिव्य दृष्टीचें अनेक सुंदर दृष्टांतांच्या योगानें स्पष्टीकरण करितात. ग्रंथांचा अभ्यास आणि गुरु यांच्या द्वारे मिळालेलें ज्ञान या दोहोंचा भेद दाखविण्यासाठीं मी एक गोष्ट सांगतां.

एका राजाला आपला राजवाडा रंगवावयाचा होता. त्यासाठीं पुष्कळ चितान्यांचे अर्ज आले. त्यांपैकीं दोन चितारी पसंत ठरून दोघांपैकीं राजवाडा रंगविण्याचें काम कोणाला द्यावें, याविषयीं त्या दोघांची परीक्षा घेण्याचें ठरलें. समोरासमोर असलेल्या सारख्या दोन भिंती राजवाड्यांत होत्या. प्रत्येकानें एकेका भिंतीवर पंधरा दिवसांत चित्रें काढून आपलें काम दाखवावें, असा त्या दोघां चितान्यांनां हुकूम करण्यांत आला. एकाचें काम दुसऱ्याला दिसूं नये, ह्मणून भिंतीसमोर पडदे बांधून दोघांनीं आपलें काम सुरू केलें. पहिल्या चितान्यानें महाभारतांतील मोठमोठ्या सुंदर देखाव्यांच्या चित्रांनीं भिंत रंगवून टाकिली. दुसरा चितारी काय करीत होता हें आपणाला पुढें कळेल. दोन आठवड्यांनंतर राजा परिवारासहित चितान्यांचें काम पाहण्यासाठीं आला. पडदे उघडून पहिल्या चितान्याचें काम पाहिल्यावर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला, आणि ह्मणूं लागला 'किती सुंदर काम ! यालाच बक्षिस द्यावें.' नंतर दुसऱ्या चितान्याचें काम पाहण्यासाठीं त्याच्या भिंतीजवळील पडदे उघडण्यांत आले, तें काय चमत्कार सांगावा ! 'अहाहा !' हा शब्द प्रत्येकाच्या तोंडून

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.

निघाला, सर्वांचे श्वसन बंद झाले. सर्वांचे नेत्र त्या भिंतीकडे एकसारखे लागून राहिले. असें त्या भिंतीवर होतें तरी काय ? पहिल्या चिंताऱ्याने काढिलेलीं सर्व चित्रें या दुसऱ्या भिंतीवर होतीं, पण त्यांत फरक इतकाच होता, कीं, पहिल्या भिंतीवरील चित्रें कांहींशीं भरभरीत ओबडधोबड दिसत होतीं, आणि दुसऱ्या भिंतीवरील चित्रें इतकीं साफ, स्वच्छ आणि तकतकीत होतीं, कीं, जर एकादी माशी तेंथें बसावयाला गेली तर ती सुद्धां निसटून पडेल, असें वाटत होतें. इतकें तें काम सुंदर वठलें होतें. शिवाय दुसराहि एक विशेष गुण दिसत होता. दुसऱ्या भिंतीवरील चित्रें भिंतीच्या आंत तीन यार्डांवर काढिलेलीं आहेत असें दिसे.

दुसऱ्या चिंताऱ्यानें असें चोख काम कसें केलें? तो एकसारखा, पंधरा दिवस भिंत स्वच्छ व साफ करण्यांत खपत होता. त्यानें ती भिंत घोटूनघोटून स्वच्छ आरशाप्रमाणें केली. पहिल्या भिंतीवरील सर्व चित्रांचें प्रतिबिंब दुसऱ्या भिंतींत आरशाप्रमाणें पडलें.

याप्रमाणें ज्ञान मिळविण्याचे दोन मार्ग आहेत. त्यांपैकीं एक, वरील गोष्टींत सांगितल्याप्रमाणें पहिल्या भिंतीवर चित्रें काढण्यासारखा आहे; ह्मणजे, भूगर्भशास्त्र, ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र आणि इतर शास्त्रें यांतील चित्रें ह्मणजे माहिती किंवा विचार आपल्या डोक्यांत भरून घेणें, हा होय. हा एक ज्ञानार्जनाचा मार्ग झाला. या मार्गानें तुझाला ज्ञान मिळवितां येईल; पण, प्यारे भाई, याशिवाय दुसरा एक मार्ग आहे. या मार्गांत विचार भरून घेण्याची—आंत लादण्याची क्रिया नसते, तर अंतःकरणावरील मळ झाडून टाकून तें पूर्ण स्वच्छ आणि पवित्र ठेवावें लागतें, व तें परमात्म्यांत लीन करावें लागतें. इमर्सननें ह्मटल्याप्रमाणें—

‘ तवात्मा निसर्गाचिये अंतराशीं
स्फुरोंदे, तदा उकले गुह्यराशी ’ *

*“Heave thine with nature's heaving breast

And all is clear from east to west.”

—Emerson.

स्वामी रामतीर्थ.

सर्वेश्वराशीं तादात्म्य पावण्याचा मार्ग हाच आहे. वाल्ट विटमन ह्मणतो, कीं, सर्वेश्वराशीं ऐक्य बाणल्याशिवाय आह्मांला सर्वेश्वराचें ज्ञान होत नाहीं.

न ईशऐक्याविना होत साचें

अह्मां ज्ञान तें ईश-सर्वेश्वराचें. †

जगांतील मोठमोठे कल्पक आणि बुद्धिमान् पुरुष यांनां ज्ञान कसें प्राप्त झालें? या देशांत पुष्कळ प्रोफेसर, धर्मशास्त्रज्ञ, 'डॉक्टर ऑफ डिव्हिनिटी,' पदव्या मिळविलेले पंडित, रेव्हरंड आणि धर्मोपदेशक आहेत, आणि त्यांनीं आपल्या आयुष्यभर मोठमोठ्या ग्रंथांचें अध्ययन केलेलें आहे; पण, ख्रिस्तासारखा सुंदर आणि अपूर्व उपदेश यांपैकीं कितीजणांनां करितां येतो, हें सांगा पाहूं? अमेरिकेंत इतके उत्तम लेखक आणि वक्ते होऊन गेले, पण अमेरिकेंत झालेल्या सर्व व्याख्यानांत आणि भाषणांत, सप्तशब्दांच्या भाषणाइतकें जोरदार व्याख्यान दुसरें कोणतेंहि झालें नाहीं! हें सप्त शब्दांचें व्याख्यान तुह्मां सर्वांनां माहीत आहे. 'मला स्वातंत्र्य द्या, किंवा मरण तरी द्या.' ई हेंच तें भाषण होय. गणिताचे, तत्त्वज्ञानाचे इतके प्रोफेसर होऊन गेले, पण त्यांपैकीं कितीजणांनीं न्यूटनच्या 'प्रिन्सिपिया' नांवाच्या लहान सुंदर ग्रंथासारखा दुसरा एकादा ग्रंथ लिहिला आहे? गणितग्रंथांपासून न्यूटनला जें ज्ञान मिळालें, त्याची योग्यता, त्यानें जें ज्ञान जगाला दिलें त्या मानानें कांहींच नाहीं. न्यूटनला हें ज्ञान कोठून मिळालें? त्याला हें दुसऱ्या उगमापासून-उच्चतरवापासून मिळालें असलें पाहिजे. शेक्सपियरचे ग्रंथ (नाटकें) बी. ए., एम्. ए. च्या क्लासांतील विद्यार्थ्यांनां वाचावे लागतात. गरीब बिचारा शेक्सपियर कोणत्याहि विश्वविद्यालयाचा प्रॅज्युएट नव्हता. पण त्यानें लिहिलेले ग्रंथ प्रॅज्युएट होण्यापूर्वीं लोकांनां वाचावे लागतात. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सर कोणच्याहि विश्वविद्यालयांत पसार झाला नव्हता. आपण जबरे वाचक असाल, असें

Unless you feel all, you cannot know all—Walt Whitman.

Give me liberty or give me death.

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.

कोणीं एकानें विचारतां, तो ह्मणाला "नाहीं महाराज, इतरांप्रमाणें मी जबरा वाचणारा असतो, तर मी त्यांच्याप्रमाणें मडू किंवा शंख शाळें असतो." या उदाहरणावरून असें दिसतें, कीं, ज्यांनीं ज्यांनीं शास्त्रांची किंवा ज्ञानाची प्रगति केलेली आहे, त्यांनां आपली कल्पना किंवा अपूर्व ज्ञान, त्या कार्ळीं अस्तित्वांत असलेल्या ग्रंथांपासून मिळालेलें नाहीं; तर मग, असा प्रश्न उद्भवतो, कीं, ही अपूर्व कल्पनाशक्ति किंवा ज्ञान येतें कोठून ?

प्यारे भाई ! नीट विचार करा. तुमच्यामधील सत्यांत—आत्म्यांत—ईश्वरांत लीन झाल्यानें—त्याच्याशीं ऐक्य पावल्यानें हें ज्ञान मिळतें. सर्व सुखाचा, जीविताचा, प्रकाशाचा, आनंदाचा उगम तुमच्यामध्ये आहे, तुमचा आत्मा आहे. सर्व ज्ञान, सर्व सुख आमच्या अंतर्त्यामीं आहे, असा कांहीं काल एकान्तांत बसून विचार करा, ह्मणजे तुझाला अनुभव येईल.

हें अपूर्व ज्ञान किंवा दिव्यदृष्टि प्राप्त करून घेण्यासाठीं पूर्वी हिंदुस्तानांत कोणत्या मार्गाचें अवलंबन करीत असत, हें मी सांगतो. वेद देवानें किंवा ऋषींनीं लिहिले आहेत, असें हिंदु लोक समजतात. याचा अर्थ असा घ्यावयाचा, कीं, जेव्हां ऋषींनीं वेद लिहिले, तेव्हां ते देहभावना-रहित झाले होते, आणि त्यांनीं आपल्या अहंकाराचा समूळ त्याग केला होता. या स्थितीत जीं आध्यात्मिक तत्त्वे त्यांनां दिसलीं, त्यांच्या अनुभवाला आलीं, तीं त्यांनीं वेदांत प्रथित केलीं. ह्मणून ऋषींनां 'मंत्रद्रष्टे' असें ह्मणतात. हिंदुधर्मग्रंथांत असेंहि लिहिलें आहे, कीं, सर्व वेद वृक्षाप्रमाणें प्रणव—बीजापासून उत्पन्न झाले. या दोन्ही विधानांचा मेळ कसा घालावयाचा ? मेळ घालितां येतो, व तो प्रकार असा आहे:—जेव्हां लोकांनां अहंकारविरहित स्थितीत स्फूर्ति, दिव्यज्ञान—दिव्यदृष्टि पाहिजे असेल, तेव्हां ती त्यांनां प्रणवाच्या गानापासून मिळते.

प्रणवमंत्राचें गान ह्मणजे त्या मंत्राचा तुम्हाला तोंडानें उच्चार करणे नव्हे. त्याहून त्यांत कांहीं अधिक आहे. कंठांतून व ओठांमधून प्रणवाचा उच्चार त्या. रा. १९ ३८९

स्वामी रामतीर्थ.

होत असतां मनानेहि तो समजूनउमजून केला पाहिजे, व उच्च भावनांनीं—वृत्तींनीं प्रेरित होऊन अंतःकरणानेहि तो ह्मटला पाहिजे. या तीन प्रकारांनीं प्रणवाचें गान चाललें, ह्मणजे प्रकाशाशीं आमचें ऐक्य होतें, आह्मांला ज्ञानाचा साक्षात्कार होतो. पूर्वी ऋषि अशा प्रकारें प्रणवमंत्राचें गान 'करीत, आणि दिव्यदृष्टि प्राप्त करून घेत. प्रणवमंत्राचा अर्थ काय आहे, त्याची व्याप्ति काय आहे, याविषयीं सविस्तर विवेचन दुसऱ्या खेपेला करितां येईल; आज प्रणवाच्या गानावर—ध्वनीवर स्फूर्ति किंवा साक्षात्कार कां अवलंबून आहे, हें आपण पाहूं.

ईश्वर, शब्दाला—आवाजाला मान देतो काय, अशी शंका प्रत्येकाच्या मनांत आली असेल. ॐ हें परमात्म्याचें अत्यंत स्वाभाविक आणि खरें नांव आहे, असें 'राम' आतां सिद्ध करणार आहे. ॐ हा शब्द कोणत्याहि एका विवक्षित भाषेचा नाही. हिंदूंनीं या शब्दाचा स्वीकार केला, ह्मणून तो संस्कृतभाषेतील शब्द आहे, असें सिद्ध होत नाही. इतर संस्कृतशब्दांप्रमाणें या शब्दाला विभक्तीचे किंवा दुसरे कोणतेहि प्रत्यय लागत नाहीत; यावरून तो संस्कृत शब्द नव्हे, असें दिसतें. तो निसर्गाचा शब्द आहे, निसर्गाचा मंत्र आहे, तो स्वतःसिद्ध शब्द आहे. हा संस्कृतभाषेतील हिंदुलोकांचा शब्द आहे, ह्मणून त्याचा त्याग करणें, ह्मणजे 'आपला तो बाब्या आणि लोकाचा तो कारटा'* हा न्याय लागू करून सद्वस्तूचा त्याग करण्यासारखें आहे. याकरितां हिंदुलोकांचा हा शब्द आहे, तो संस्कृतभाषेतील आहे, ह्मणून तो तुहीं टाकून देऊं नये. प्रत्येक मूल या आवाजाबरोबर जन्मतें. जन्मतःच मूल कोणता शब्द प्रथम उच्चारितें? अं ऊं ओम् किंवा मं अं ऊं मं तीन्ही आवाजांचा ॐकारांत अंतर्भाव होतो. फ्रेंच किंवा संस्कृतभाषेत अ+ऊ याचा संधि ॐ असा होतो. तेव्हां ॐ हा शब्द घेऊन प्राणी परलोकांतून येथें जन्माला येतो. कोणता शब्द उच्चारल्यानें रोग्याला बरें वाटतें? अहः अहं

* That orthodoxy means my doxy, and your doxy is heterodoxy.

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.

हाच तो शब्द. अतिशय वेदना होत असतां, अह अहं, ऊं, हा शब्द रोग्याच्या तोंडांतून एकसारखा निघत असतो, आणि त्यापासून त्याचे दुःख कमी होत असते. मुलांना अतिशय आनंद झाला, हणजे तो आनंद 'ओ ओ' (ओम् याचा भाग) शब्दाने बाहेर पडतो. तसेंच, उत्तरेस पागोटें, रुमाल किंवा टोपी; दक्षिणेस बूट किंवा जोडा; पूर्वेस पश्चिमेस शरीराची एकेक बाजू आणि एकेक बाहु, याप्रमाणें पांचसहा फूट लांब चकबंदींतून—देहभावनेंतून बाहेर पडून अहंकारविरहित झाल्यावर, तुझाला एक अवर्णनीय स्थिति प्राप्त होते. ही स्थिति ॐ शब्दाने चांगली दर्शविली जाते, आणि या स्थितींत हा शब्द बाहेर पडूं लागतो. या शब्दाला सर्वच भाषांत प्रमुख स्थान आहे. तुमच्या भाषेतील Omnipresent, Omniscient, Omnipotent 'सर्वविभु, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान्' इत्यादि परमात्म्याचीं जीं मधुर नावे आहेत, त्यांचा आरंभ (Om ॐ) या शब्दानेच होतो. तसेंच, तुमच्या प्रार्थनेंत, भाषण संपले, कीं, तुझीं 'आमेन' असें हणतां. पर्शियन आणि अरबी लोक 'अमिन' असें हणतात. प्रार्थना आटोपून भाषण खुंटले, हणजे 'आमेन, आमीन' हे शब्द तुझाला मौनवृत्तींत—ध्यानांत, हणजे परमात्म्याजवळ नेऊन सोडतात. या स्थितीचे वर्णन हिंदुलोकांनीं असें केलेलें आहे—'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' (जेथून मनासह वाणी निराशेनें परतते). आमेन, आमीन हे शब्द या शब्दाचेच अपभ्रंश आहेत. तेव्हां, हें परमेश्वराचें अत्यंत स्वाभाविक नाम आहे, हें सिद्ध होतें.

आणखी एक गोष्ट. तुमच्या श्वसनक्रियेबरोबर कोणता आवाज होत असतो, हें तुझीं पाहिलें आहे काय? नसल्यास आतां पहा. एकान्तीं बसून जोरानें श्वसनक्रिया करा. श्वास आंत घेतांना, सो असा आवाज निघतो ना? श्वास बाहेर सोडतांच, हं असा आवाज होतो, नाही बरे? हणजे, तुमच्या श्वसनक्रियेबरोबर 'सोऽहं' असा ध्वनि निघत असतो. 'सोऽहं' याला संस्कृतांत अर्थ आहे, आणि हा अर्थ इंग्रजी भाषेनें हि

स्वामी रामतीर्थ.

ध्यावा. इंग्लिश, फ्रेंच, स्कॅन्डेनेव्हियन, रशियन, ग्रीक आणि फारशी या भाषा संस्कृत भाषेपासूनच झाल्या आहेत, या संस्कृत भाषेच्या लेकी आहेत, असें भाषाशास्त्रानें—शब्दशास्त्रानें (Philology) सिद्ध केले आहे. तेव्हां, मातेचें धन लेकीला ध्यावयाला काय हरकत आहे? 'सो' ह्यणजे तो आणि 'हम्' ह्यणजे मी; तेव्हां सोऽहं ह्यणजे 'मी तो आहे,' 'अहं ब्रह्मास्मि.' 'सोहं' शब्दांत दोन व्यंजने 'स' आणि 'ह' आहेत, आणि बाकी स्वर आहेत. स्वरांचा आवाज मुख्य, स्वतंत्र असतो, आणि व्यंजनांचा उच्चार स्वरांच्या साहाय्यावांचून होत नाही. परंतु किंवा पराधीन व्यंजने 'स' आणि 'ह' काढून टाकिलीं असतां, 'सोहं' यांपैकीं अं हाच स्वरबद्ध शब्द शिल्लक राहतो, आणि श्वसनक्रियेंत हाच ध्वनि मुख्य आहे. यावरूनहि हें सिद्ध होतें, कीं, तुमचें आंतील जीवित किंवा तुमचा अंतरात्मा अगर सकलांनां जीवित देणारा परमात्मा याचें अत्यंत स्वाभाविक नाम अं हेंच आहे.

प्रणवाच्या गानानें उच्च, सूक्ष्म लहरि कशा उत्पन्न होतात, आणि आपली उन्नति कशी घडून येते, याचा आणखी थोडासा शास्त्रीयदृष्ट्या विचार करूं.

ध्वनि दोन प्रकारचे आहेत. व्याकरणांत या दोन प्रकारच्या ध्वनीनां स्पष्ट किंवा व्यक्त ध्वनि—वर्णात्मकध्वनि, आणि अस्पष्ट किंवा अव्यक्त ध्वनि—ध्यानात्मक ध्वनि अशीं नांवे आहेत. वर्णात्मक ध्वनि वर्णमालेच्या अक्षरांनीं स्पष्टपणें उच्चारिला जातो. ध्यानात्मक ध्वनि तसा उच्चारिला जात नाही. वर्णात्मक ध्वनीचा मेंदूशीं, मेंदूच्या ज्ञानसंबंधीं विषयाशीं संबंध असतो; आणि ध्यानात्मक ध्वनीचा अंतःकरणाच्या वृत्तीशीं संबंध असतो. वर्णात्मक ध्वनीचें क्षेत्र फार संकुचित असतें. उदाहरणार्थ, मी येथें भाषणार्थीं इंग्रजी भाषेंत बोलत आहे. ज्यांनां इंग्रजी समजत नाही, त्यांनां माझे भाषण कांहींच समजणार नाही; पण ज्यांनां इंग्रजी चांगलें येतें, त्यांनां माझे भाषण कळेल; इतरांनां कळणार नाही. दुसरा एकादा मनुष्य आपल्यापाशीं येऊन फारशी अगर संस्कृत भाषेंत बोलूं लागला, तर तो काय

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.

हणतो, हे तुझांला समजणार नाही. पण समजां, तोच मनुष्य रडू लागला, तर त्याला कांहीं वस्तूची गरज आहे किंवा तो दुःखांत आहे, हे तुझांला समजतें. एकादा मनुष्य तुमच्यापाशीं येऊन संस्कृत, फारशी अगर जपानी भाषेंत बोलू लागला, तर त्याचें हृदय तुझांला कळत नाही; पण, तो मनुष्य हंसू लागला, तर तें कळतें. तेव्हां एकाद्याचें रडणें किंवा हंसणें हे जरी अक्षरांनीं न उच्चारितां येण्याजोगें—ध्यानात्मक ध्वनीचें असलें, तरी ते ध्वनि आपलें हृदय दुसऱ्यांनां कळवितात, आणि आपलें काम करितात. लहान अर्भकाला कोणत्याहि भाषेंत बोलतां येत नाही. पण त्याची प्रेमाची भाषा सर्वांनां समजते. यें एक मांजर आलें आहे, असें समजा. 'येथून निघून जा' असें त्या मांजराला फारशी, संस्कृत, अरबी किंवा इंग्लिश भाषेंत सांगितलें, तरी त्याला तें कांहीं कळणार नाही. पण हातानें टाळी वाजवा, कीं, तें पळालेंच. वर्णात्मक ध्वनीपेक्षां ध्यानात्मक ध्वनीनें कोणतेंहि काम लवकर, तत्काळ होतें. ध्यानात्मक ध्वनीची भाषा सार्वत्रिक आहे, आणि तिचीं पाळेंमुळें मेंदूच्या पलीकडे, खाली आहेत. सतराव्या व अठराव्या शतकांतील तत्त्वज्ञ, मनुष्यांमधील नियामक शक्ति (शक्तीचें केंद्र) मेंदूत कोठेंतरी असावी, असें समजत होते; पण आतां त्यांची चूक सर्वांनां अगदीं स्पष्ट कळून आली आहे, आणि शक्तीचें केंद्र (आत्मा) हृदयाच्या नाडीचक्रांत आहे, असें आधुनिक तत्त्वज्ञांच्या नजरेला आलें आहे. हणून ध्यानात्मक ध्वनीची भाषा मेंदूच्या पलीकडून—हृदयांतून येते, आणि ती बहुतेक सर्वांनां समजते, असें आह्मी हणतो. एक स्त्री असें हणतांना मी ऐकिलें आहे, कीं, "तुझी मला चर्चमध्ये उपदेश ऐकवूं शकणार नाही, संगीत ऐकवूं शकाल." चर्चमध्ये लोकांनां उपदेशापेक्षां संगीत अधिक आवडतें, असा तुमचा सर्वांचा अनुभव असेल. हे असें कसें होतें? त्यांतील उपदेश (वर्णात्मकध्वनि) मेंदूपर्यंत जातो, आणि संगीत (ध्यानात्मक ध्वनि) त्याच्या पलीकडे हृदयापर्यंत जातें, आणि तुमचें दुःख हरण करून तुझांला तत्काळ शांत करितें. ईस्ट युरोरा येथें माझा एक मित्र आहे.

स्वामी रामतीर्थ.

त्याच्या कारखान्यांतील मजुरांत कांहीं भांडण झालें, कीं, लगेच तो काम थांबवितो, आणि अर्धा तास कोणाकडून तरी तो पियानो वाजवितो. त्याच्यायोगें अर्ध्या तासांत भांडण मिटलें जाऊन सर्व कांहीं पूर्वीप्रमाणें सुरळीत चालूं लागतें. संगीताचा, रणवाद्याचा रणभूमीवर कसा परिणाम होतो, हें सर्वांना माहीत आहे. ग्रीकदेवता अपोलो याच्या संगीतापासून 'द्राय' नामक शहर उत्पन्न झालें आहे, असें ह्मणतात. तसेंच इटालीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या मोहिनी वनदेवता (Sirens) यांविषयीं तुह्मी ऐकिलें आहे. या वनदेवता आपल्या संगीताच्यायोगें समुद्रावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनां मोह घालीत, आणि लोक फसून त्यांच्या जाळ्यांत सांपडले, कीं, तीन दिवसपर्यंत त्यांनां नानातऱ्हेचे भोग देऊन चवथ्या दिवशीं त्यांनां ठार मारून टाकीत असत. त्यांच्या संगीताचा मोह इतका विलक्षण होता, कीं, चवथ्या दिवशीं आपण मरणार, असें माहीत असूनहि लोक त्यांच्या जाळ्यांत आपण होऊन सांपडत ! ग्रीकपुराणांतील कालिओप देवतेचा पुत्र आरफस कवि हा इतकें कांहीं मनोहर गात असे, कीं, वाहणारे झरे त्याचें गाणें ऐकावयाला थांबत, आणि सिंह, गाय, लांडगा, मेंढा इत्यादि जनावरें त्याच्याजवळ धांवून येत, आणि आपापसांतील नैसर्गिक वैर विसरून गाणें ऐकत उभे राहत ! सेंट सेसीलियानें आपलें गाणें ऐकावयाला एका देवदूताला खालीं आणिलें असें सांगतात. पण, आरफस हा मर्त्य प्राण्यांनां स्वर्गाला नेत असे, त्यांना उन्नत करीत असे; त्यामुळें त्याची योग्यता सेंट सेसीलियाहून अधिक आहे. संगीत ह्मणजे काय? संगीत हा ध्यानात्मक ध्वनीचा प्रकार आहे, आणि त्याचा प्रभाव किती विलक्षण आहे ! कांहीं विशिष्ट ध्वनीचे विशिष्ट परिणाम असतात, हें आधुनिक शास्त्र सिद्ध करितें; आणि शास्त्राला जरी चांगलें सिद्ध करितां आलें नाहीं, तरी ध्यानात्मक ध्वनीचे विलक्षण परिणाम घडून येतात, ही गोष्ट सत्य आहे. प्रणवाचें गान हाहि ध्यानात्मक ध्वनीचा प्रकार आहे; आणि विश्वात्म्याशीं-पर-त्म्याशीं तादात्म्य घडवून देण्याची या ध्वनीत-प्रणवाच्या गानांत विल-

हिंदुस्तानची प्राचीन दिव्यदृष्टि.

क्षण शक्ति आहे, असे अनुभवाने सिद्ध झाले आहे. हे जरी शास्त्राला आज सिद्ध करितां आले नाही, तरी शास्त्राची प्रगति होत राहिली असतां पुढेमागे त्याला हे सिद्ध करून दाखवितां येईल. मध्यंतरी सत्य ते सत्यच राहिल. अनेक युगांच्या अनुभवाच्या कसोटीला उतरलेले हे वेदान्तरत्न मी आपल्यापुढे ठेविले आहे. त्याची योग्य पारख करून त्याचा आपण स्वीकार करावा. उपरिनिर्दिष्ट मार्गानेच हिंदुलोकांनी प्राचीनकाली दिव्यदृष्टि-अंतर्दृष्टि मिळविलेली होती.

स्वामी रामतीर्थ.

THE CIVILISED WORLD'S SPIRITUAL
DEBT TO INDIA.

सुधारलेल्या जगावर हिंदुस्तानचें आध्यत्मिक ऋण.*

आज सकाळीं विद्यार्थ्यांशीं भाषण करीत असतां 'रामा'च्या तोंडांतून असे सहज उद्गार निघाले, कीं, "मी कधीं जन्मलेला आहे, असें मला आठवत नाही. खरोखर मी अज आणि अमर आहे, आणि मी कधींतरी मरेन, अशी माझी खात्री जगांत कोणाकडूनहि करवणार नाही."

हिंदुस्तानाविषयीं बऱ्याच चमत्कारिक गोष्टी येथें उपलब्ध आहेत. परवां मिनापालीस येथें भाषण झाल्यावर एक स्त्री 'रामा'पाशीं आली, आणि विचारूं लागली, कीं, "स्वामीजी, हिंदी स्त्रिया अद्याप आपलीं मुलें गंगेंत सुसरीला टाकीत नाहीत काय ?"

मीं तिला सांगितलें "हे देवि, मलाहि गंगेंत टाकून दिलें होतें; पण, तुमच्या बायबलांतील जोनाप्रमाणें† मी पोडून आलों !"

खरी खरी हकीगत अशी आहे, कीं, मी गंगेच्या उगमापासून तिच्या मुखापर्यंत पायानें हिंडलों आहे; माझ्याबरोबर सहल करावयाला येणारांनां माझा हा लहान देह रोज चाळीस मैल चालूं शकतो हें माहीत आहे. गंगेच्या तीरावरून मी एका टोंकापासून दुसऱ्या टोंकापर्यंत गेलेलों आहे, आणि ती पवित्र नदी इतकी स्वच्छ, पवित्र आणि जोरानें वाहणारी आहे, कीं, तिच्यामध्ये नक्र किंवा सुसरी राहणें अशक्य आहे, शास्त्रीय दृष्ट्या अशक्य आहे. सुसरी घाणेरड्या गडूळ प्रवाहांत राहतात. गंगेंत त्या केव्हांहि दृष्टीला पडत नाहीत. खोड्या कंड्या पिकविणारांची धन्य आहे !

येथें एका हिंदु विद्यार्थ्यावर चमत्कारिक खटला झाला होता. त्याचें मला परवां सियाटल (वाशिंग्टन) येथून पत्र आलें. एका स्पिरिच्युअल

* ता. २९ जुलै सन १९०४ रोजीं झालेले व्याख्यान.

† हा ज्यू लोकांचा एक देवदूत होता, आणि याला जहाजांतून समुद्रांत फेंकून दिलें होतें.

हिंदुस्तानचे आध्यात्मिक ऋण.

संस्थेतून तो आपल्या घरी जावयाला निघाला होता. त्या वेळी तो ज्या डब्यांत बसला होता, त्याच डब्यांत एक तरुण मुलगी येऊन बसली. ती दोघेहि एकाच स्टेशनवर उतरली; कारण दोघांची घरे जवळच कोठेशी होती. एक तासानंतर एका पोलिसने त्या विद्यार्थ्याला पकडले. सहा तास त्याला तुरुंगांत काढावे लागले. दुसरे दिवशी त्याची चौकशी झाली. मुलीची फिर्याद अशी होती, की, “काढ्याकुळकुळीत, पाणिदार आणि चमत्कारिक अशा नेत्रांनी त्या विद्यार्थ्याने माझ्याकडे पाहिले; त्यामुळे मला मूर्च्छना आल्यासारखे होऊन मी अगदीं घाबरून गेले.” हे देवा! गरीब हिंदूंनी अमेरिकेंत येण्यापूर्वी आपले डोळे कोठे ठेवावे? या देशांतील कांहीं भागांत हिंदूविषयी अशा कांहीं विचित्र कल्पना प्रचलित आहेत.

आतां आपण दुसऱ्या, हणजे चांगल्या बाजूचा विचार करूं. पूर्वी, हिंदुस्तानांत अतोनात संपत्ति भरलेली आहे, हिंदुस्तान हें संपत्तीचें माहेरघर, सुवर्णभूमि आहे, अशी ख्याति सर्व यूरोपभर पसरलेली होती. त्यामुळे यूरोपांतील लोक हिंदुस्तानांत संपत्ति मिळविण्याकरितां येण्याचा प्रयत्न करूं लागले. कांहीं वायव्य दिशेच्या मार्गाने आले. कोलंबसाच्या मनांत हिंदुस्तानचा जवळचा मार्ग शोधून काढावा असें होतें; आणि त्या मार्गाच्या शोधांत असतां त्यानें अमेरिका खंड शोधून काढिले. आधिभौतिक संपत्तीविषयी हिंदुस्तानाबद्दलचा मोह पूर्वी सर्वांना पडला होता. फारशी व ग्रीक लेखकांनीं हिंदुस्तानच्या देवालयाविषयी जे वृत्तान्त लिहून ठेविले आहेत, ते मी आपणांला वाचावयाला सांगतो. एका देवालयांत तर दहा हजार नोकर होते, आणि त्या देवालयाचें छत हिऱ्यामोत्यांनीं मढविलेलें होतें, असें त्या लेखकांनीं वर्णन केलेलें आहे. तुहांला ऐतिहासिक पुरावा हवा असल्यास, तुहीं वारन हेस्टिंग्स आणि डॉर्ड क्लाइव्ह यांच्याविषयींची एडमंड बर्कचीं भाषणे जरूर वाचावीं, अशी मी शिफारस करतो.

स्वामी रामतीर्थ.

हिंदुस्तानच्या बौद्धिक संपत्तीविषयी मला बरेंच सांगतां येईल. हिंदुस्तानांत एका आंधळ्या मनुष्याला स्मरणशक्तीचे विलक्षण प्रयोग करून दाखवितांना मी पाहिलेलें आहे. पन्नाससाठजण त्या आंधळ्याभोंवतीं बसले होते. आणि इंग्लिश, अरबी, हिंदी भाषेंतील उतान्यांची एकेक भोळ क्रमाक्रमानें त्याला सांगत होते. त्या सर्वांनीं आपले उतारे किती किती ओळीचे आहेत, हें त्या आंधळ्याला आधीं सांगून ठेविलें होतें. तेरावी आणि चवदावी पाळी झाल्यानंतर तो आंधळा त्यांतील दोघांजणांला ह्मणाला “महाराज, आपले उतारे आतां संपले. ते तेरा आणि चौदा ओळींचेच आहेत.” सर्वांच्या पाळ्या झाल्यावर सर्व उतारे एकहि चुकी न करितां त्यानें बरोबर ह्मणून दाखविले!

मानसशास्त्रांतील शोधहि आतां कांहीं सांगतो. हिंदुस्तानांत एक स्वामी होते, ते पांच मिनिटें अगदीं निश्चेष्ट, मृतवत् रहात होते. मीं हिमालयांत कांहीं स्वामी कित्येक महिने मृतवत् पडलेले पाहिले आहेत. एका स्वामीनें तर सहा महिने आपणाला पुरून घेतलें होतें. त्यानंतर त्याला उकरून काढून त्यानें सांगून ठेवलेल्या उपायानें त्याला शुद्धीवर आणण्यांत आलें. बाबांनों, या गोष्टीचा नीट विचार करा. एक मनुष्य (स्त्रिस्त) तीन दिवसांच्या मरणानंतर पुनः उठला. त्यामुळें, त्या एका व्यक्तीवर आपली श्रद्धा साऱ्या यूरोपनें ठेविली आहे; हिंदुस्तानांत मरणोत्तर सहासहा महिन्यांनीं उठणाऱ्या व्यक्ति आहेत. पण, आह्मी त्यांनां फाजील महत्त्व देत नाहीं. मरणोत्तर पुनः उठणें ही कांहीं खरी आध्यात्मिक उन्नति किंवा खरा परमार्थ नव्हे. ती इंद्रियविज्ञानशास्त्र आणि मानसशास्त्र यांतील एक शास्त्रीयपद्धति किंवा तन्हा आहे. हल्लींच्या तुमच्या डॉक्टरांनां ही पद्धत कळत नसेल, तर त्यांनीं आपल्या शास्त्रांचा अधिक अभ्यास करावा, आणि शहाणे न्हावें. आह्मी अशा गोष्टीला अगदीं योग्य तेवढेंच महत्त्व देतो.

परवां एक गृहस्थ ‘रामा’पाशीं आला, आणि सांगूं लागला “स्वामीजी, तुमचें तत्त्वज्ञान, तुमचा धर्म यांचे चर्चेनें आह्मांला आतां त्रास देऊं

हिंदुस्तानचे आध्यात्मिक ऋण.

नका. आतां ती कटकट पुरे. तुमचा धर्म आतां जुना झाला नाही काय?" जणू काय सत्य हें चंचल, नेहमी बदलणारें आणि जीर्ण होणारें आहे !

मी त्याला हटलें "बंधो, यूरोप आणि अमेरिका यांच्या भरभराटीचे खरें कारण आपणांला माहीत आहे काय ? आमचा धर्म (वेदान्त) जीवंत आहे, आणि तो करणरूप बाजूवर—विधीवर जोर देतो, व तुमचा धर्म अकरणरूप बाजूवर—निषेधावर—तूं हें करूं नको, तें करूं नको—यावर जोर देतो." अमेरिकेच्या भरभराटीचे खरें कारण कोणतें आहे आणि अमेरिकेचा धर्म कोणता आहे, याचा आपण विचार करूं, असें मी त्याला सांगितलें. मुलगा गळ्यांत ताईत बांधतो, आणि यश आलें, तर स्वतःच्या परिश्रमामुळे आणि अपयश आलें तर ताईतांतील दोषामुळे आलें, असें ह्मणतो. यशापयशाचें खरें कारण तो शोधीत नाही. तुमचा धर्म तुहीं ताईताप्रमाणें गळ्यांत बांधून घेतला आहे. ख्रिस्तीधर्म किंवा चर्चधर्म हा काहीं तुमच्या सुधारणेचें आणि भरभराटीचें कारण नव्हे. खरें कारण दुसरेंच आहे. ऐतिहासिक दृष्ट्या आपण या प्रश्नाचा खल करूं. ख्रिस्तीधर्माचा यूरोपांत प्रसार होण्यापूर्वी आजच्या यूरोपप्रमाणें आणि अमेरिकेप्रमाणें सुधारलेलीं आणि उदयाला आलेलीं बरींच राष्ट्रे होती. इजिप्त आणि आणि चीन हे देश सुधारलेले होते, आणि काहीं कलांच्या बाबतींत यूरोपला चीन किंवा इजिप्त यांची बरोबरी आज देखील करतां येणार नाही. हिंदुस्तान तर राहो, पण इराण, ग्रीस, रोम हीं राष्ट्रेहि फार सुधारलेलीं होती. आणि हीं राष्ट्रे ख्रिस्ती नव्हतीं. ख्रिस्ती धर्मानेंच जर सुधारणा आणि आधिभौतिक संपत्ति हीं मिळतात, तर ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्यापूर्वी ख्रिस्ती नसलेल्या राष्ट्रांची भरभराट आणि सुधारणा कशी झाली, तें सांगा.

बाबांनो, व्यासपीठावर नेहमी उपदेशिल्या जाणाऱ्या नरकाच्या अग्नीने—नरकाच्या यातनेच्या भीतीने तुमची उन्नति झाली नाही; वाफेची आणि विजेची यंत्रें, छापखाने, जहाजे, आगगाड्या इत्यादि

स्वामी रामतीर्थ.

कांच्या शास्त्रीय अग्नीपासूनच तुमची भरभराट झाली आहे. इंग्लंडचा प्रसिद्ध पुरुष डॉक्टर जान्सन ह्मणतो “फ्रेंचाचा मुलानें एका खिडकींतून पाहिलें आणि आपण दुसऱ्या खिडकींतून पाहिलें फ्रेंचें जरी त्यानें बद्दलून सांगितलें, तरी त्या मुलाला चाबकानें खरपूस चोप दिला पाहिजे!” त्याप्रमाणें मी तुह्याला विचारतो, कां, जेव्हां तुह्मी खरें कारण सोडून देऊन दुसरें भलतेंच कारण सांगतां, तेव्हां तुह्याला कोणती शिक्षा द्यावी? तुमची आधिभौतिक उन्नति, शास्त्रांचा अभ्यास, शास्त्रीय शोध यांपासून झाली आहे. यांपैकीं कोणताहि शोध कोणा धर्मोपदेशकानें लाविला नाहीं. जेम्स वाट, जार्ज स्टीफनसन, बेंजामिन फ्रांकलिन, थामस एडिसन यांपैकीं कोणीहि रेव्हरंड, डाक्टर, पाद्री, धर्मोपदेशक होते काय? यांपैकीं कोणीहि जरी ‘शुभवर्तमाना’चे उपदेशक असते, तर शुभवर्तमानानें तुमची आधिभौतिक उन्नति झाली, असें कांहींसें ह्मणतां आलें असतें. एका धर्मोपदेशकानें बंदुकीच्या दारूचा मात्र शोध लाविला आहे.

एवंच, ख्रिस्तीधर्मानें किंवा त्या धर्मातील विशिष्ट तत्त्वानें तुमची उन्नति झाली नाहीं, हें सिद्ध होतें. ज्याप्रमाणें ख्रिस्तीधर्म यूरोप आणि अमेरिका यांच्या आधिभौतिक उन्नतीला कारण झाला नाहीं, त्याप्रमाणें हिंदुधर्म हिंदुस्तानच्या आधिभौतिक अवनतीला कारण झाला नाहीं. तुमच्या किंवा कोणत्याहि राष्ट्राच्या भरभराटीचें खरें कारण ह्मटलें ह्मणजे खरी आध्यात्मिक उन्नति किंवा खरा परमार्थ हेंच आहे. खरा धर्म किंवा परमार्थ हा बाह्यविधि, विशिष्टमते, विशिष्टपंथ, बाह्य आवरण यांहुन निराळा आहे. व्यासपीठावरील उपदेश आणि त्याप्रमाणें चालीरीति यांनां न जुमानतां अमेरिकेंत खरा धर्म वाढत आहे, आणि त्यामुळें अमेरिकेची भरभराट होत आहे. तूं अमुक कर, अमुक करूं नको, अशा तऱ्हेच्या विधि-निषेधक आज्ञांनीं तुमच्या आध्यात्मिक उन्नतीची वाढ न करितां ती खुंटविली आहे. अशा तऱ्हेच्या आज्ञा आज्ञांला खालीं ओढितात, आणि आपणचें स्वातंत्र्य हिरावून घेतात.

हिंदुस्तानचें आध्यात्मिक ऋण.

जगाच्या इतिहासांत खरा परमार्थ कोठें उत्पन्न झाला, हें मी आतां आपणांला सांगतो. खरा परमार्थ किंवा खरा धर्म याला वेदान्त असें ह्मणतात. जगांतील बहुतेक सर्व धर्मांची इमारत एकाद्या व्यक्तीवर उभारलेली आहे. ख्रिस्तीधर्म ख्रिस्तावर, कानप्युसीआनिझम (चिनीधर्म) कानप्युसीयसवर, बौद्धधर्म बुद्धावर, शोरास्ट्रॉआनिझम (पारशीधर्म) शोरास्टरवर व मुसलमानीधर्म महम्मदावर अवलंबून आहे. पण, वेदान्त कोणत्याहि व्यक्तीवर अवलंबून नसून कवळ तत्त्वांवर अवलंबून आहे. वेदान्त ह्मणजे वेदाचा—ज्ञानाचा अंत, ज्ञानाचें—आत्म्याचें शास्त्र. या शास्त्राचा—वेदान्ताचा अभ्यास रसायनशास्त्राप्रमाणें केला पाहिजे, असें वेदान्त सांगतो. लव्हॉयझर, बॉइल, रेनाल्ड्स, डेव्ही इत्यादि रसायनशास्त्रज्ञांवर सर्व भार टाकून तुम्ही कोणत्याहि रसायनशास्त्रांतील ग्रंथाचा अभ्यास कधींहि करीत नाहीं. तुम्ही रसायनशास्त्राचा ग्रंथ वाचतां, आणि त्याप्रमाणें प्रयोग करून पहातां. पाणी हें ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन वायूंचें बनलेलें आहे, असें तुम्ही प्रयोग करून पाहिल्यावर खरें मानितां. त्याप्रमाणें दुसऱ्या व्यक्तीच्या आधारावर अवलंबून असलेला धर्म खरा नव्हे. स्वतःच्या आधारावर—अनुभवावर अवलंबून असलेला धर्मच सत्य होय. रसायनशास्त्राप्रमाणें वेदान्तांतील तत्त्वांचा तुम्हीं अनुभव घेऊन पहावा, आणि नंतर त्यावर विश्वास ठेवावा, असें माझे ह्मणणें आहे. तुम्हीं धर्मांतर करावें, एकदम वेदान्तावर विश्वास ठेवावा, असें मी सांगत नाहीं. ज्याप्रमाणें गंगा, ब्रह्मपुत्रा इत्यादि मोठ्या नद्या हिमालयांत उगम पावतात, त्याप्रमाणें हा वेदान्त—हें तत्त्वज्ञान हिमालयांतून—हिंदुस्तानांतून उत्पन्न झालें आहे. युरोपांतील पंडित, वेदान्तावरील ग्रंथ (वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे वगैरे) ख्रिस्तापूर्वी—इसवी सनापूर्वी—सुमारे चार हजार वर्षापूर्वी लिहिले असावेत असें ह्मणतात. ख्रिस्तापूर्वी चार हजार वर्षे जगाची उत्पत्ति झाली आहे, या चुकीच्या मतामुळे—धर्मवेडामुळे हे पंडित अंधारांत चांचपडत आहेत. 'रामा'ने वेदांचा अभ्यास केला आहे, आणि

स्वामी रामतीर्थ.

हे पंडितांचें मत चुकीचें आहे, असें तो वेदान्तर्गत प्रमाणांवरून सिद्ध करून देईल. पंजाब विश्वविद्यालयांत म्री हायर मॅथेमेटिक्सचा (गणित विषयाचा) प्रोफेसर होतो, आणि तेथें मी डायनॅमिक्स (गतिशास्त्र), अॅनॅलिटिकल हायड्रोस्टेटिक्स (जलस्थितिशास्त्र), अॅस्ट्रानमी (ज्योतिषशास्त्र), ट्रिग्नोमेट्री (त्रिकोणमिति) इत्यादि विषयांवर व्याख्याने देत असें. याशिवाय वेद वाचीत असतां, वेदकालीन ओरियन आणि इतर नक्षत्रे यांच्या स्थितीविषयी वारंवार केलेले उल्लेख मला आढळून आले आहेत. त्यावरून गणित करून पहातां वेद सुमारे इसवी सनापूर्वी निदान आठ हजार वर्षे अगोदर लिहिले असावेत, असें सिद्ध होतें. आतां तुम्ही कॅनव्हसच्या--(कागदाच्या) पुराव्यावर विश्वास ठेवणार, किंवा नक्षत्ररूपि अक्षरे आणि गणितसिद्धान्तरूपी लिपि यांच्या ईश्वरनिर्मित प्रत्यक्ष पुराव्यावर विश्वास ठेवणार, हे ठरवा.

हा विषय फार गहन आहे; यास्तव राहिलेल्या थोड्या वेळांत मुख्य मुख्य गोष्टींचें--तत्त्वांचें मी विवेचन करणार आहे.

इसवी सनापूर्वी सुमारे चार हजार वर्षे ग्रीक लोक हिंदुस्तानांत येऊं लागले. त्यांनीं आपल्या प्रवासाची हकीगत लिहून ठेविली आहे, व त्यांपैकी काहीं वर्णनें मी वाचिलीं आहेत. या वर्णनांमध्ये असें लिहिलें आहे, कीं, त्यावेळीं हिंदुस्तानचे लोक आदर्शरूप होते. ते कधीहि खोटे बोलत नसत. बायका आणि पुरुष यांचे हक्क सारखे होते. ठिकठिकाणीं पर्वतावर आणि अरण्यांत उत्तम विद्यापीठे होती. आधिभौतिक संपत्तीविषयीहि त्यांनीं बरेंच वर्णन लिहून ठेविलें आहे. या देशांत विश्वासघातकीपणा आणि अपवित्रपणा पूर्वी माहित नव्हता, असें ते ह्मणतात. हिंदी दर्शनांविषयी त्यांनीं आपलें चांगलें मत प्रदर्शित केलें आहे. अशी सर्व स्थिति पाहून ग्रीक लोक मोहित होऊन गेले. हिंदुस्तानांतील मोठमोठ्या ग्रंथांपैकी काहीं ग्रंथ स्त्रियांनीं लिहिले आहेत, असें दिसून येतें. त्या वेळच्या एका धर्मपरिषदेंत एका मोठ्या तत्त्वज्ञाच्या

हिंदुस्तानचें आध्यात्मिक ऋण.

भाषणसमयीं एक हिंदुस्तानांतील स्त्री अध्यक्ष होती.* कांहीं कांहीं उत्तम, उदात्त आणि सुंदर स्तोत्रें स्त्रियांच्या अंतःकरणांतून निघालीं आहेत. सत्याची धारणा—स्थापना प्रथम स्त्रियांपासून झाली, असें वाल्ट विटमनचें ह्मणणें मला पसंत आहे.†

हिंदुस्तानांतील सर्व संस्थांची अवनति कशानें झाली ? हिंदुस्तानांत मूर्तिपूजा कशी शिरली ? मूर्तिपूजा ही मूळची हिंदुस्तानची नव्हे. हिंदु लोक मूर्तिपूजक आहेत, असें मिशनरी लोक सांगतात. पण वेद, काव्य, व्याकरण, गणित, संगीत, शिल्पशास्त्र इत्यादि कोणत्याहि शास्त्राच्या ग्रंथांत मूर्तिपूजेविषयीं यत्किंचित्हि उल्लेख नाहीं. मूर्तिपूजा हिंदुधर्माचें अंग नाहीं. तर मग ही मूर्तिपूजा आली कोठून ? हिंदुस्तानांत मूर्तिपूजा ख्रिश्चन लोकांनीं आणिली, हें विधान कदाचित् चमत्कारिक वाटेल; पण तें मी अंतर्बाह्य प्रमाणानें सिद्ध करणार आहे. आणि याविषयीं मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे. लोकांनीं इतिहासाचा हा भाग नीटसा पाहिला नाही. अंतर्बाह्य प्रमाणांवरून मी असें सिद्ध करतो, कीं, ख्रिस्ता-नंतर चवथ्या व पांचव्या शतकाच्या दरम्यान कांहीं रोमन क्याथोलिक ख्रिश्चन हिंदुस्तानांत आले. यांनां सेंट थॉमस ख्रिश्चन असें ह्मणतात; आणि हे लोक अद्याप दक्षिण हिंदुस्तानांत आढळतात. या लोकांनीं हिंदुस्तानांत मूर्तिपूजा सुरू केली. अंतर्गत प्रमाणांवरून असें दिसतें, कीं, मूर्तिपूजेचा कदा भक्त रामानुजाचार्य याचा गुरु सेंट थॉमस ख्रिश्चन लोकांपैकीं एकजण होता. ज्या पहिल्या मूर्तीला या लोकांनीं नमन केलें, ती मला माहीत आहे; आणि त्या मूर्तीचें मुख पौरस्त्यांच्या मुखाप्रमाणें नाहीं. यावरून मूर्तिपूजेचा उगम ख्रिस्ती धर्मातच आहे, हें सिद्ध होतें. ख्रिस्ती लोकांनीं मूर्तिपूजा हिंदुस्तानांत नेली; पण, आज हिंदुस्तानांत ते लोक—ख्रिस्ती मिशनरी मूर्तिपूजेचा निषेध करितात; आणि कांहीं ख्रिस्ती लोक मूर्ति तयार करून पैसे मिळवितात. मूर्तीचा लोकांवर

* हीं माणसें याज्ञवल्क्य आणि गार्गी असावीत, असें वाटतें.

† Truth is first conceived of woman. —Walt Whitman.

स्वामी रामतीर्थ.

अधिक परिणाम होईल किंवा शुभवर्तमानाचा होईल, हे ठरविणे आपल्या हातीं आहे.

पुनः हिंदुस्तानांत स्त्रियांना गुलामाप्रमाणें वागवितात, त्यांना पडद्यांत ठेवितात, बुरखा घ्यावयाला लावितात, असेहि तुझाला पुष्कळ सांगण्यांत येतें. ही पडद्याची चाल हिंदुस्तानांत कशी आली, याविषयी दोन शब्द सांगतों. एके कालीं हिंदुस्तानावर राज्य करणारे मुसलमान राजे फार अनीतिमान् होते. अविवाहित अशी हिंदु स्त्री पाहिली, कीं, ते तिला भ्रष्ट करीत, आणि उचढून घेऊन जात. यामुळें पुष्कळ स्त्रियांना फार त्रास सोसावा लागला. तेव्हां हा त्रास आणि हे दुःख टाळण्यासाठीं बालविवाहाची अनिष्ट चाल प्रचारांत आली. तसेच, रस्त्यांत उघड्यानें चालणें हे विवाहित स्त्रियांना देखील फार धोक्याचें होतें, त्यांनाहि भ्रष्टेचें भय होतेंच. त्यामुळें बुरख्याची-पडद्याची चाल सुरू झाली. जेथेंजेथें मुसलमानी सत्ता विशेष होती, तेथेंतेथें ही पडद्याची चाल होती, आणि हल्लींहि थोडीबहुत आहे. हिंदु राजांच्या कारकीर्दींत ही चाल मुळींच नव्हती.

माझ्या प्रियकरांनां, हिंदुचें आणि तुमचें मांसरक्त एकच आहे. त्यांच्या भाषेपासून तुमची भाषा उत्पन्न झाली आहे. त्यांची कातडी स्नेह असेल, तर ती उन्हांनें काळवंडली असेल, एवढेंच; पण अंतरंग आणखेंच. चेहऱ्यांत जरी थोडासा फरक असला, तरी तुझी दोघे एकच हांत.

ग्रीसपासून युरोपनें आपली सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नति घेतली, हे कोणीहि समजस मनुष्य नाकबूल करणार नाहीं. पण ग्रीक लोकांनीं आपली सुधारणा, आपलें तत्त्वज्ञान कोठून आणिलें? प्लेटो, सॉक्रेटिस, पायथागोरास यांचे ग्रंथ आणि त्यांबरोबरच हिंदूचें तत्त्वज्ञान तुझी वाचा, झणजे आत्म्याचें अमरत्व, पुनर्जन्म इत्यादि ग्रीक कल्पना हिंदूच्या तत्त्वज्ञानामधून अर्ध्यामुर्च्या घेतलेल्या आहेत, असें तुझाला आढळून येईल. हिंदूच्या तर्कशास्त्राशीं आरि-

हिंदुस्तानचें आध्यात्मिक ऋण.

स्टटलचें तर्कशास्त्र ताडून पाहिलें असतां, आरिस्टाटलचें तर्कशास्त्र फारच उणें आहे, असें तुहांला दिसून येईल. हिंदूंच्या न्यायग्रंथांमध्ये निगमन (Deductive Logic) आणि आगमन (Inductive Logic) या दोन्ही भागांचें चांगलें विवरण केलें आहे. ग्रीक आणि युरोपियन तर्कशास्त्राच्या ग्रंथांत फक्त निगमनपद्धतीचें विवेचन आहे. बुइल्यम जोन्स हा यासंबंधीं असें ह्मणतो, कीं, “ ग्रीक लोकांचे लेख आणि हिंदूंच्या तत्त्वज्ञानाची सरळ व्यापकपद्धति यांची तुलना करून पाहिली असतां, ग्रीक लोकांनीं आपलें ज्ञान हिंदूंच्या तत्त्वज्ञानापासून घेतलें आहे, असें वाटल्यावांचून राहत नाही. ”

तुमच्या बायबलांतील जुना करार आणि नवा करार यांत भेद काय ? “ मी आणि माझा पिता एकच आहोंत; मी त्यांत-परमात्म्यांत राहतों, खेळतों, आणि जगतों; प्रथमारंभीं शब्द होता, तो ईश्वरापाशीं होता, आणि तो ईश्वरच होता; ज्यानें पुत्राला पाहिलें, त्यानें पित्यालाहि पाहिलें; प्रभूचें राज्य-सत्ता तुझ्या अंतर्गामीं आहे; स्वतःप्रमाणें शेजाऱ्यावर प्रेम करा.” अशा प्रकारचीं वाक्ये नवीन करारांतच आहेत. “माझे मांस खा, आणि माझे रक्त प्राशन करा; असें केल्याशिवाय तुम्ही तरणार नाहीं.” असें ख्रिस्तानें नवीन करारांत ह्मटलें आहे. याचा अर्थ लोकांनीं भलताच केला आहे. मांस खाऊन आणि रक्त पिऊन सोडण्याऐवजीं -देहभावना नष्ट करण्याऐवजीं-लोकांनीं हेंच आराध्यदैवत केलें आहे. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि युक्ति यांच्यायोगें याचा अर्थ कोणीहि बरोबर करूं शकेल. वेद वाचा, ह्मणजे वरील वाक्यांतील कल्पना किंवा उपदेश हजारों वर्षांपूर्वीं केलेला आहे, असें तुहांला आढळून येईल. ख्रिस्ताचें पुनरुत्थान आणि त्याचा पर्वतावरील उपदेश हासुद्धां हिंदू व वेदान्तिक आहे, यासारख्या गोष्टी हिंदूंच्या वेदान्तांत आहेत.

येथें निकॉलस नोटोविच नामक एका रशियन गृहस्थानें लिहिलेला मूळ फ्रेंचवरून इंग्रजींत भाषांतर केलेला-येशू ख्रिस्ताचें अज्ञात चरित्र (The unknown Life of Jesus) हा ग्रंथ वाचण्यास मी व्यापकपणे

स्वामी रामतीर्थ.

शिफारस करितों. हा ग्रंथकार तिबेटमध्ये गेला होता, आणि तेथील मठांतील हस्तलिखित कागदपत्रांच्या आधारे त्याने हा ग्रंथ लिहिला आहे. तुम्ही हा ग्रंथ वाचला ह्याजे त्यांतील विधानांची सत्यता तुम्हांला पटल्या-शिवाय राहणार नाही. ख्रिस्ताच्या आठव्या वर्षापासून तो तहत निमाव्या वर्षापर्यंतची हकीगत वाचवलांत नाही. ख्रिस्ताच्या या कारकीर्दीतील माहिती बरील ग्रंथांत दिलेली आहे. त्याने ही वर्षे हिंदुस्तानांत काढिली. ही गोष्ट खरी असो वा खोटी असो. हिंदूंचे तत्त्वज्ञान, प्रत्यक्ष नाही तरी अप्रत्यक्ष रीतीने, जेरुसलेमला गेले अमले पाहिजे. कारण, ख्रिस्ताची कृत्ये व त्याचा उपदेश हा वेदान्ताचा-हिंदु तत्त्वज्ञानाचा अस्पष्ट प्रतिध्वनि आहे.

‘ स्वतःप्रमाणे आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करा, ’ असे तुमच्या वाच-बलांत सांगितले आहे; पण आम्ही असे कां करावे, याचे कारण कांहीं सांगितलेले नाही. हर्बर्ट स्पेन्सरने सांगितल्याप्रमाणे, जेव्हां एकाच्या मुलाला “तू अमुक कर, तमुक करू नको,” असा आर्ही हुकूम सोडतो. तेव्हां त्या मुलामधील श्रेष्ठत्वाचा-बुद्धीचा आर्ही अपमान करतो. धाक-दपटशा न दाखवितां समजून सांगितले अमतां, मुलगा तुम्हांला दंव ते आपण होऊन करितो; पण, तुम्ही त्याच्याकडून सर्ताने काम करून घेऊ लागलां, ह्याजे त्याच्या बुद्धीची-त्याच्या हृदयांत वास करणाऱ्या आत्म्याची अप्रतिष्ठा होते. “तुझे नांव काय?” असे एका मुलाला विचारतां तो ह्याला “आई नेहमीं मला ह्याणते, करू नको, गवरदार (Don't); तेव्हां ‘करू नको ’ हेच माझे नांव असावे.” ‘ शेजाऱ्यावर स्वतः प्रेम करा ’ असे तुम्ही जेव्हां सांगतां, तेव्हां मीं ते कां आणि कसें करावे, हेहि तुम्हीं मला सांगितले पाहिजे. डॉक्टर ऑफ डिव्हिनिटीमारख्या मोठमोठ्या पदव्या मिळविलेले मोठमोठे धर्मोपदेशक आणि पाद्री, हिंदुलोकांचा मनापासून तिटकारा करितात, तेव्हां मीं माझ्या शेजाऱ्यावर कसें प्रेम करावे ? विधिनिषेधात्मक आज्ञांचा जगांत फार प्राचीन कालापासून उपदेश केलेला आहे. कानफ्युशस, झोरास्टर, कृष्ण, ख्रिस्त यांनीं पुष्कळ उपदेश केला; पण जग कांहीं सुधारले नाही. ते होते तसेच

हिंदुस्तानचें आध्यात्मिक ऋण.

आहे. कुत्र्याचें शेंपूट बारा वर्षे नळकंडींत घाला, आणि नंतर बाहेर काढून पहा; तें आपलें पूर्वीसारखें वांकडें तें वांकडेंच. जगाची स्थिति अशीच आहे. •

येथें मला एक गोष्ट आठवते. कोणीं एकानें एका फकिराजवळ वशीकरणाचा मंत्र मागितला. फकिरानें तो दिला, आणि त्याला सांगितलें; कीं, “तीनदां माळ जपल्यानें मंत्र सिद्ध होईल; मात्र माळ जपत असतां वानरांचा विचार मनांत आणितां कामा नये.”

थोडासा प्रयत्न केल्यावर तो विचारा फकिराजवळ येऊन सांगूं लागला “गुरुमहाराज, माकड माझ्या गवघांत देखील नव्हतें; परंतु, आपण बजाविल्यामुळे आतां तें कांहींकेल्या मला सोडीत नाहीं !”

तात्पर्य हें आहे, कीं, ‘दें कर, तें करूं नको; अमुक कर, तमुक करूं नको,’ या कांहीं परमेश्वराच्या आज्ञा नव्हत. ज्यांनां आझीं ‘पशु-वृत्त’ ह्मणून नांव ठेवितों, त्या कामवासनांमध्ये बैल, गाई, सिंह, वाघ इत्यादि जनावरांच्यामार्गे ‘अमुक कर, तमुक करूं नको,’ अशा हुकुमांची व्याद नसल्यामुळे, तीं, मनुष्यांहून या बाबतींत अधिक निर्मळ (पवित्र) असतात. ‘स्वतःप्रमाणें शेजाऱ्यांवर प्रेम करा,’ या उपदेशांत एक ‘कां’चा दुवा चुकलेला आहे. प्रेम कर, ह्मणून नुसतें बजाविलें, तर कोणी कोणावर प्रेम करीत नाहीं. वेदान्तामध्ये हें सत्य नऊ निरनिराळ्या रीतींनीं फारच सुंदर प्रतिपादन केलेलें आहे. वेदान्ताच्या ग्रंथांतील या विवेचनाचें थोडक्यांत तात्पर्य असें आहे, कीं, तुझा आत्मा हा सर्वांचा, विश्वाचा आत्मा आहे. तुझ्या शेजाऱ्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे. जेव्हां माझा शेजारी आणि मी एकच आहें, असें मी जाणतो, तेव्हां मी स्वतःसारखें माझ्या शेजाऱ्यावर खाभाविकपणें प्रेम करितों. बायबलापेक्षां वेदान्तांत हें सत्य किती स्पष्ट आणि उत्तम रीतीनें सांगितलें आहे पहा. मानसशास्त्राचे नियम समजून घेणें फार इष्ट आहे. विस्तवाला स्पर्श करूं नको, असें एकाद्या मुलाला सांगा; तें मूळ हटवून विस्तव धरितेंच. पण, विस्तवाला स्पर्श केल्यास तुझा

स्वामी रामतीर्थ.

हात पोळेल आणि तुला इजा होईल, असें त्याला सांगा; तें मूल कधीहि विस्तवाला शिवणार नाही. डोळ्यांसमोर विहीर पाहून कोणीहि तीत उडी टाकणार नाही. जेव्हां तुम्ही, स्वतःप्रमाणें शेजाऱ्यावर प्रेम करा असें नुसतें मला सांगतां, तेव्हां मी त्याच्यावर प्रेम करणार नाही. पण, माझा शेजारी आणि मी एकच आहों, असें जेव्हां तुम्ही मला समजावून सांगतां, तेव्हां मला त्याच्यावर प्रेम केल्यावांचून राहवत नाही.

शुभवर्तमानांतील उपदेशाचा यूरोपावर तमोयुगामध्ये कांहीं परिणाम झाला नाही. ख्रितीधर्म अस्तित्वांत होता, तरी तमोयुग-इ. स. १०० ते १९००-सुमारे हजार वर्षे आपला अम्मल चालवीत होते; अशा वेळीं यूरोपला जागृत करण्यासाठीं एकादी प्रेरणा पाहिजे होती. तुम्हीं जर इतिहास वाचला असेल, तर तमोयुग आणि मध्ययुग यांचें प्राबल्य विद्येच्या पुनरुज्जीवनानें (Renaissance) नाहीसें झालें, असें तुम्हांला दिसून येईल. हें पुनरुज्जीवन कोणत्या विद्येचें झालें ? ख्रिस्ती नसलेल्या ग्रीक व रोम विद्यांचें; आणि ग्रीक व रोम विद्यांचा उगम तर हिंदुस्तानापासून आहे. तेव्हां यूरोपला किंवा जगाला सुधारण्याची प्रेरणा अप्रत्यक्षपणें हिंदुस्तानाकडून मिळाली.

हल्लीं अमेरिकेंत न्यू थॉट-नूतन विचार-ख्रिश्चन सायन्स, थिआसफी, स्पिरिच्युओलिझम वगैरे प्रकार दृष्टीला पडतात. हे सर्व कोठून आले ? जीवंत किंवा विदेही अशा हिंदु उपदेशकांपासून अगर शोपेनहारसारख्या तत्त्वज्ञांच्या लेखांपासून हे सर्व प्रकार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदुस्तानापासून आले आहेत. राजकीय इतिहासांतील नूतन विचार ह्मणजे प्रतिनिधिसत्तात्मक राज्य आणि समाजवाद (Democracy and socialism) हे सुद्धां वेदांतील विशिष्ट विचार आहेत, हें मी सिद्ध करून दाखवीन. ' वेदान्त आणि समाजवाद,' ' राष्ट्रांची उन्नति आणि अवनति ' यांवर मी स्वतंत्र निबंध लिहिले आहेत. यांमध्ये या विषयाचें मी सविस्तर, साधार विवेचन केलेलें आहे.

हिंदुस्तानचें आध्यात्मिक ऋण.

अमेरिकेंत न्यू थॉटचा पुरस्कर्ता ह्यटला ह्यणजे इमर्सन होय. त्यानें लोकांनां सत्याचा-परमार्थाचा ळपदेश केला, आणि तो त्यांनां फार आवडला. इमर्सनच्य आध्यात्मिक पिता ह्यणजे गुरु हेनरी. डी. थोरो हा होय. थोरो इमर्सनपेक्षां अधिक कल्पक आहे. कार्लाइलकडूनहि इमर्सनला प्रेरणा झाली. कार्लाइल, इमर्सन, थोरो, वाल्ट विटमन इत्यां दिकांनां स्फूर्ति किंवा प्रेरणा कोटून झाली ? कार्लाइल, रस्किन यांनीं, कॅट, शोपेनहार आणि फिश स्वडेनबर्ग या तत्त्वज्ञांचे लेख वाचले होते; आणि हे तत्त्वज्ञ हिंदुतत्त्वज्ञानानें प्रेरित झाले होते, हें तर प्रसिद्ध आहे. शोपेनहार आपल्या एका ग्रंथांत ह्यणतो, कीं, “या जगांत वेदान्ता-इतका उच्च आणि उन्नतिकारक धर्म किंवा तत्त्वज्ञान नाही ! वेदान्त (उपनिषदें) माझ्या जीविताचा आसरा होय, आणि तो माझ्या मरणो-त्तरहि मला सुखसमाधान देईल !” वेदान्ताला त्यानें हा किती मोठा मान दिला आहे ! त्याच्या ग्रंथांत ठिकठिकाणीं वेदान्तांतील तत्त्वज्ञानाचा उल्लेख आहे. व्हिक्टर कझीन नांवाचा फ्रेंच तत्त्वज्ञ ह्यणतो, कीं, “प्राचीन हिंदू लोकांनां खऱ्या देवाचें ज्ञान पूर्ण होतें, यांत कांहीं शंका नाही. त्यांचे विचार, त्यांचें तत्त्वज्ञान इतकें कांहीं श्रेष्ठ, उदात्त, सत्य, बरोबर आहे, कीं, युरोपियनांचे लेख त्यांच्याशीं ताडून पाहतां दोनप्रहरच्या सूर्यापुढें चमकणाऱ्या काजव्याप्रमाणें ते फिके पडतात.” दुसऱ्या एका ठिकाणीं तो ह्यणतो “पौरस्त्य, विशेषतः हिंदुस्तानचें तत्त्वज्ञान आणि काव्य यांविषयींचे उत्तम ग्रंथ लक्ष्यपूर्वक वाचतांना, आह्मांला बरींच श्रेष्ठ तत्त्वे आढळून येतात, आणि त्या तत्त्वांपुढें आमचे युरोपियनांचे प्रयत्न फारच फिके दिसतात.” यावरून हिंदूंचें तत्त्वज्ञान फार श्रेष्ठ आहे. दुसऱ्या कांहीं ठिकाणीं असेच प्रशंसापर उद्गार हिंदूंच्या तत्त्वज्ञाना-विषयीं त्यानें काढलेले आहेत. हिंदु तत्त्वज्ञानापुढें युरोपियन तत्त्वज्ञान फारच खुजें दिसतें, असें सांगून आणखी इतर प्रशंसापर उद्गार श्लेजेल नामक तत्त्वज्ञानेहि काढिले आहेत. मॅक्स मुलर ह्यणतो, कीं, “शोपेन-हारसारख्या मोठ्या तत्त्ववेत्त्याच्या विधानाला दुजोरा पाहिजे असेल, तर

स्वामी रामतीर्थ.

माझ्या सर्व आयुष्यभर केलेल्या सर्व धर्मांच्या आणि तत्त्वज्ञानांच्या अभ्यासाच्या बळावर तो दुजोरा मी नम्रपणें देईं. जीवित व मरण हीं दोन्ही सुखावह व्हावीं, हाच जर धर्माचा किंवा तत्त्वज्ञानाचा उद्देश असेल, तर या कामीं वेदान्तासारखें आपल्या उपयोगीं पडणारें दुसरें कांहीं नाहीं !”

सर एडविन आरनोल्ड यांच्या ग्रंथांत याविषयीं बरीच माहिती आहे. ती आपण वाचावी, असें मी सुचवितों. थोरो 'वॉल्टन' नामक आपल्या ग्रंथांत आणि आपल्या पत्रांत वेदान्ताचा टिकठिकाणीं उल्लेख करतो. अमेरिकेंत न्यू थॉटचा उगम थोरोपासून आहे. इमर्सन, इंग्लंडहून अमेरिकेस परत यात्रेयाला मिचाल्यावेळीं स्टेशनवर कार्लाइलने त्याला भेट्टी-दाखल एडविन जोन्सनें केलेल्या भगवद्गीतेच्या भाषांतराचें पुस्तक दिलें. कॅटच्या पूर्वी गीतेचें भाषांतर लॅटिन, फ्रेंच आणि जर्मन भाषेत झालेलें होतें. कॅटनें सर्व युरोपियन तत्त्वज्ञानाचें पुनरुज्जीवन केले. दिक्, काल, कार्यकारणभाव यांविषयींच्या प्रागनुभवज्ञानाचें (A priori Character) समर्थन करतांना कॅटला हिंदूतत्त्वज्ञानापासून साहाय्य मिळालें आहे.

हे सर्व लोक दुसऱ्याच्या ग्रंथाची चोरी करणारे किंवा अनुकरण करणारे आहेत, असें माझे ह्मणणें नाहीं. अमेरिकेच्या किंवा दुसऱ्या लोकांनीं स्वतः विचार शोधून काढिले, किंवा त्यांनीं ते हिंदुस्तानापासून घेतले, तरी ते सारखेच आहे. या जगांत नूतन असें कांहींच नाहीं.

खरा समाजवाद (Socialism) हिमालयांतील स्वामींमध्ये आज आढळून येतो. इंग्लंडच्या एडवर्ड कारपेंटरला, त्याचा समाजवाद हिंदू-पासून मिळाला. तुझाला नवीन वाटणारा न्यू थॉट--नूतन विचार--हिंदूंचा पुरातन जुना विचार आहे. तुझाला तो पूर्ण--पुरातन विचार--विचाराचें केंद्र--पूर्ण सत्य अद्याप मिळालेंच नाहीं. तुझाला आणखी कांहीं दिवस वाट पाहिली पाहिजे. कारण, हिंदूंच्या कांहीं उत्तमोत्तम ग्रंथांचें भाषांतर अद्याप झालेलें नाहीं. उदाहरणार्थ, तुमच्या न्यू थॉट-विषयीं पूर्ण माहिती असलेला 'योगवासिष्ठ' नामक ग्रंथ. तो ग्रंथ ह्मणजे

हिंदुस्तानचे आध्यात्मिक ऋण.

विशद, व्यापक, न्यायशास्त्राला अनुसरून लिहिलेले एक काव्यच आहे. गणिताचे ग्रंथसुद्धा हिंदुस्तानांत अशाच तऱ्हेने लिहिलेले आहेत; त्यामुळे विद्यार्थ्यांना, ते ग्रंथ वाचतांना कंटाळा न येतां मोठी मौज वाटते.

या जगांत तुहीं आपले काम आनंदानें करावें. तें कसें करावें, याविषयी मला आठवलेला एक दृष्टांत मी येथें सांगतो. एका उद्यानांत कांहीं मजूर लोक मार्गावरील खडी फोडीत आहेत. ते काबाडकष्ट करीत आहेत, आणि त्यांचीं मनें-अंतःकरणें उदास झालीं आहेत. त्याच उद्यानांत एका बाजूला कांहीं राजपुत्र टेनिस खेळत आहेत. राजपुत्रांच्या अंगांतून मजुरांपेक्षांहि अधिक घाम येत आहे, पण ते आपले काम आनंदानें करीत आहेत. या जगांत तुमची वृत्ति त्या टेनिस खेळणाऱ्या राजपुत्रांप्रमाणें असावी. त्यांचें काम ह्मणजे आनंदाचा खेळ आहे. राजपुत्रांसारखी वृत्ति असावी, ह्मणजे आपला उद्योग धंदा, आपले काम सोडून द्यावें, असा अर्थ नव्हे; आपले काम तर करीत राहिलेंच पाहिजे. मात्र कामाविषयी आपली वृत्ति बदलावी-ह्मणजे काम उदास आणि कंटाळवाणें न वाटतां तें टेनिसच्या खेळप्रमाणें वाटावें; असें झालें, ह्मणजे तुह्यांला फार सुख, आनंद होईल; आणि तुही आपल्या दैवी स्वरूपांत राहाल. तुही आत्मस्वरूपाच्या गंधतरूंवर व सुरतरूंवर आरूढ झालां, ह्मणजे तुमच्यामधून दिव्य संगीत आणि विलक्षण कामगिरी हीं आपोआप बाहेर पडूं लागतील. जें कांहीं ओढूनताणून आणिलेले असतें, तें कधींहि जोमदार नसतें. सूर्यापासून जसा प्रकाश, गुलाबापासून जसा सुगंध, बर्फाच्छादित पर्वतशिखरें, पर्वतावरील प्रवाह आणि झरे यांपासून जसा थंडावा, हीं सर्व जशीं सहज निघतात, त्याप्रमाणें हे सच्चिदानंदांनों ! तुमच्यामधून प्रकाश (ज्ञान), प्रेम, आनंद आणि शांति यांनां सहज बाहेर पडूंचा!

ॐ शांतिः शांतिः शांतिः !

स्वामी रामतीर्थ.

अमेरिकन लोक सर्व पृथ्वी फिरून आले आहेत. या रीतीने हे लोक जेथे ज्ञान मिळेल तेथून तं आणून आपल्या देशाला पोहोचवितात. जर्मन लोकांची गोष्टहि अशीच आहे. अमेरिकेहून येतांना 'राम' जर्मन जहाजांत बसला होता. पहिल्या वर्गाचे उतारू सुमारे तीनशें होते; त्यांमध्ये प्रोफेसर, ब्यूक, बॅरन, व्यापारी वगैरे लोक होते. दिवसां 'राम' जहाजाच्या सर्वांत वरच्या मजल्यावर जाऊन बसत असे, व तेथें एकांतामध्ये बसून लिहीतवाचीत असे, अथवा ध्यानामध्ये मग्न असे; परंतु जर्मन लोक वरच्या मजल्यावर येऊन 'रामा'ला खाली घेऊन येत व त्याला व्याख्यान द्यावयास लावीत. 'रामा'ला परदेशचा ह्मणून काफिर किंवा म्लेंच्छ याप्रमाणें वागवीत नसत. त्यांचा विचार हा, कीं, या परदेशच्या मनुष्याकडून जितकें ज्ञान मिळेल तेवढें घ्यावें. अमेरिकेच्या स्वतंत्र संयुक्त संस्थानांमध्ये जें सर्वांत पहिलें शहर 'रामा'नें पाहिलें, तें वाशिंगटन होय. तेथील वाशिंगटन युनिव्हर्सिटीनें 'रामा'ला हिंदु तत्त्वज्ञानावर व्याख्यान द्यावयास निमंत्रण केलें. व्याख्यानानंतर एका तरुण प्रोफेसराची मुलाखत झाली. तो नुकताच जर्मनीहून परत आला होता. "जर्मनीला कां गेलां होतां?" असें 'रामानें' त्याला विचारिलें. तो ह्मणाला "वनस्पतिशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये आमची युनिव्हर्सिटी व जर्मन युनिव्हर्सिट्या यांची तुलना करावयास गेलों होतां." त्यानें आपलें मत उघडपणें असें सांगितलें, कीं, "दहा वर्षांपूर्वी जर्मनी आमच्या पुढें होती; परंतु आज आम्ही जर्मनीहून कांहीं कमी नाहीं."

" मरे तोंवरी शिकत रहा !"

मोठ्या मेहनतीनें इतरांकडून शिकशिकून त्यांनीं विद्या संपादन केली आहे, व ती वाढविली आहे.

अमेरिकन लोक *डॉलरचे दास आहेत असें ह्मणतात, तें खरें नाहीं. उलट डॉलर विद्येच्या मागून आपोआप येतात. जे लोक अमेरिकन

* डॉलर—चीन रुपये दोन आणे किमतीचें अमेरिकन नाणें.

रोख धर्म.

लोकांनां हा दोष लावितात त्यांचा धर्म रोख नाही, पण पैसा हाच त्यांचा धर्म आहे; किंवा अमेरिकेची वस्तुस्थिति त्यांनां माहीत नाही. खरें पाहतां 'द्राक्षें आंबट आहेत' या कोटींतलाच तो दोष आहे. कॅलीफोरनिया-मधील एका बाईनें अठरा कोट रुपये देऊन एक विश्वविद्यालय स्थापन केलें आहे. याचप्रमाणें ज्ञानाची वृद्धि व प्रसार करण्याकरितां दरवर्षीं क्रोडो रुपये तेथें दान केले जात आहेत. हिंदुस्थानच्या ब्रह्मविद्येची तेथें इतकी मान्यता आहे, कीं, व्यावहारिक वेदान्त तेथें जसा आहे तसा आज-काल येथें नाही. परंतु जरी त्या लोकांनीं आमच्या वेदान्ताचें अध्ययन करून तो आपलासा करून टाकिला आहे, तरी ते हिंदु झाले नाहीत. त्याचप्रमाणें आपणहि त्यांचीं शास्त्रें व कला पचवून देखील आपलें राष्ट्रीयत्व कायम राखूं शकूं. वृक्ष बाहेरून आपलें खाद्य घेतो, परंतु स्वतः तें खाद्य होत नाही. बाहेरील गोडें पाणी, हवा व प्रकाश हीं तो (वृक्ष) खातो व पचवितो, परंतु गोडें पाणी किंवा हवा होऊन जात नाही. जपानी लोकांनीं अमेरिका व यूरोप येथील शास्त्रकला पचविल्या, परंतु स्वतः ते जपानीच राहिले. देवांनीं आपल्या कचाला राक्षसांकडे पाठवून त्यांची संजीवनी विद्या शिकवून घेतली, पण त्यायोगें ते स्वतः राक्षस बनले नाहीत. त्याचप्रमाणें तुम्ही यूरोप व अमेरिका येथें जाऊन त्यांचें ज्ञान शिकल्यानें हिंदुत्वाला मुकतां, असें नाही. जे लोक ज्ञानाला एकाद्या विवक्षित देशांत अडकवूं पहातात आणि ह्मणतात, कीं, "हें आमचें ज्ञान आहे, तें दुसऱ्यांचें ज्ञान आहे; दुसऱ्यांचें ज्ञान आमच्या येथें येईल तर तो गुन्हा होईल; त्याचप्रमाणें आमचें ज्ञान दुसऱ्यांनीं काय ह्मणून न्यावें?" ते आपल्या ज्ञानाचें शुद्ध अज्ञान बनवितात. या खोलीमध्ये चक्क उजेड आहे. हा प्रकाश अत्यंत मनोहारी व सुखकर आहे. पण जर आम्ही ह्मणालों "हा प्रकाश आमचा आहे, आमचा आहे, छे, बाहेरच्या प्रकाशाशीं मिसळून तो अपवित्र होतां कामा नये!" आणि अशा या विचारानें आपल्या प्रकाशाचें संरक्षण करण्याकरितां जर आपण पडदे सोडले, दरवाजे झांकले, खिडक्या लावून टाकल्या, आणि गवाक्षें बंद केलीं, तर प्रकाश एकदम नाहीसा होईल.

स्वामी रामतीर्थ.

नव्हे, तो काजळाप्रमाणे काळा होईल. हणजे अर्थात् जिकडे तिकडे अंधार पसरेल. अरेरे ! हिंदुस्थानांत आर्क्षी ही चुकीची पॉलिसी-नीति आचरणांत आणिली आहे !

“ सुलैमानच्या देशापेक्षां माझा देश मला अधिक आवडतो. *संबुल किंवा *रैहापेक्षां माझ्या देशांतील कांटाच अधिक चांगला आहे, † ” असें हणून स्वतः कांटा व्हावयाचें, आणि आपल्या देशाला देखील कंटकवन बनवायाचें, ही खरी देशप्रीति नव्हे ! साधारणपणें एकाच तऱ्हेचीं झाडें एकाच ठिकाणीं गर्दी करून लाविलीं, तर तीं सर्व कमजोर होतात. त्यांपैकीं कांहीं जरा दूरदूर लावा, हणजे तीं मोठीं आणि मजबूत अशीं होतात. राष्ट्रानां हीच गोष्ट लागू पडते. काश्मीरविषयीं हणतात, कीं, “पृथ्वीवर वैकुंठ असेल तर तें हेंच होय, निःसंशय हेंच होय. ”

परंतु काश्मिरी लोक आपलें आनंदवन सोडून बाहेर जाणें हा गुन्हा समजतात; हणून ते कमजोर, दरिद्री आणि नादान अमल्याबद्दल त्यांची ख्याति आहे. पण त्यांच्यापैकीं जो काश्मिरी पंडित आपलें पर्वतशिखरावरील भूवैकुंठ सोडून बाहेर निघाला, त्यालाच खरोखरी वैकुंठ प्राप्त झालें. तो जेथें जेथें गेला, तेथें तेथें इतर हिंदुस्थानी लोकांवर त्यानें आपला पगडा बसविला, आणि त्यांच्यामधील मोठमोठ्या जागा त्यानें सुशोभित केल्या. जोपर्यंत जपानी लोकांनीं आपणाला जपानमध्ये कोंडून घेतलें होतें, तोपर्यंत ते निर्बल आणि खालावलेले होते; जेव्हां ते परदेश जाऊं लागले व त्यांना बाहेरची हवा लागली, तेव्हां ते धडकट्टे बनले यूरोपमधील गरीब, दरिद्री, साधारण लोक जहाजांत बसून अमेरिकें जाऊन राहिले, व आज ते सगळ्या जगांत सामर्थ्यवान् झाले आहेत त्याचप्रमाणें ज्यांना स्वदेशी कोणी विचारीत नव्हतें, असे कांहीं हिंदी लो परदेशी जातांच तेथील सुधारलेल्या लोकांच्या उच्च उच्च दर्जामध्ये मोडूं लागे आणि त्यांनीं तेथें मोठें नांव मिळविलें आहे.

* या दोन मुबासिक वनस्पति आहेत.

† तातस्य कूपोऽपमिति मुबाणाः क्षारं जलं कापुराः पिबंति.

रोख धर्म.

“पाणी वाहिलें नाहीं तर त्याला घाण येते; खंजीर चालला नाहीं तर तो गंज खातो; फिरण्यानेच सूर्याला मोठेपणा आलेला आहे; चंद्रालाहि त्यामुळेच महत्त्व आलें आहे; आणि नभोमंडळ * देखील फिरण्यानेच उच्च स्थितीला पोहोचलें आहे.”

ज्याप्रमाणें वृक्ष सर्व अडथळ्यांनां न जुमानतां जेथें पाणी असेल तेथपर्यंत आपलीं मुळें पाठवितात, त्याप्रमाणें अमेरिका, जर्मनी, जपान, इंग्लंड येथील लोक, समुद्राला चिरून, पर्वत पोखरून, पैसा खर्च करून व अनेक तऱ्हेचीं संकटें सोसून, जेथें जेथें कोणत्याहि तऱ्हेचें ज्ञान मिळणें शक्य आहे तेथें तेथें जाऊन पोहोचले आहेत. त्या देशांच्या उन्नतीचें हें एक कारण आहे. आतां दुसरें ऐका.

स्वार्थत्याग.

कांहीं हिंदुस्थानी तरुण एका जपानी जहाजामध्ये बसून चालले होते. त्यांच्या वर्गातील उतारूंनां जें जेवण मिळत असे, तें कांहीं कारणांमुळे त्यांनीं घेतलें नाहीं. एका गरीब जपानी तरुणानें पाहिलें, कीं, हे सर्व हिंदी तरुण भुकेलेले आहेत, झणून त्यानें त्या सर्वांसाठीं दूध, फळें वगैरे विकत आणून त्यांच्यासमोर ठेविलीं. त्यांनीं प्रथम नेहमींच्या चालीप्रमाणें त्यांचा स्वीकार केला नाहीं; पण नंतर त्यांनीं तीं घेऊन खाऊन टाकिलीं. जहाजावरून उतरण्याच्या वेळीं, त्या जपानी मुलाचे आभार मानून ते त्या वस्तूंची किंमत देऊं लागले. त्यानें ती घेतली नाहीं. उलट हात जोडून तो प्रार्थना करूं लागला, कीं, “जेव्हां आपण हिंदुस्थानांत जाल, तेव्हां कोणाला असें सांगूं नका, कीं, जपानी लोक इतके नालायक आहेत, कीं, त्यांच्या जहाजावर खालच्या दर्जाच्या उतारूंची खाण्यापिण्याची मनाजोगी सोय नसते.”

जरा विचार करा, कीं, एक गरीब तरुण प्रवासी, त्या जहाजाशीं स्वतःचा कांहीं संबंध नसूनहि आपला पैसा खर्च करतो आहे; कशाकरितां? तर कोणीहि आपल्या देशाच्या जहाजाला नावें ठेवूं नयेत. हा तरुण

* आकाश जाल्यासारखें फिरत असतें, असें फारशी कवि समजतात.

स्वामी रामतीर्थ.

स्वदेशाहून स्वतःला निराळें अस्तित्व आहे, असें मानीत नव्हता. सगळ्या देशाचें जीवन तेंच आपलें जीवन, अशी त्याची पूर्ण भावना झाली होती. केवढें हें प्रेम ! केवढा हा स्वार्थत्याग ! याचें नांव शुद्ध ऐक्य, रोख धर्म ! या व्यावहारिक वेदान्तावांचून ऐश्वर्य आणि कल्याण प्राप्त होणें असंभवनीय आहे.

“जो स्वतःकरितांच जगतो त्यानें मरणें हेंच बरें ! मानवजाती-
करितां जो मरतो तोच खरा जीवंत होय !”

आपल्या लक्षांत असेल, कीं, रशियन लोकांच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याची जेव्हां जपानला जरूरी पडली, आणि त्याकरितां कांहीं बोटी समुद्रामध्ये बुडवावयाच्या होत्या, तेव्हां मिकाडो बादशहा झणाला “भाइया प्रजेपैकीं कोणालाहि या कामीं मी सक्ति करीत नाहीं; परंतु ज्यांची या जहाजांबरोबर बुडण्याची खुषी असेल, त्यांनीं स्वयंसेवक झणून अर्ज करावे.” तेव्हां जरूर होते त्यांपेक्षां हजारों अर्ज अधिक आले. त्यांमध्ये निवडा-निवड करण्याची पंचाईत पडली. तेव्हां कांहीं जपानी तरुणांनीं आपल्या अंगांतून रक्त काढून रक्तानें लिहिलेले अर्ज दाखल केले ! उद्देश हा, कीं, आपले अर्ज लवकर मंजूर व्हावे. शेवटीं रक्ताच्या अर्जांनां अधिक मान देण्यांत आला. जेव्हां हे लोक जहाजाबरोबर बुडूं लागले, तेव्हां त्यांपैकीं दोन एक कप्तानांनां, वाटल्यास आपला जीव बचावतां आला असता कोणीसैं लुणां झटलें “कप्तानसाहेब, आपण काम तर करून चुकलांच आतां जीव बांचवून जपानला चला !”

तेव्हां मृत्यूची जणूं चेष्टा करणाऱ्या त्या कप्तानसाहेबानें तिरस्कारानें उर दिलें “काय ! मी परत जाण्याकरितां येथें येण्याचा अर्ज दिला होता ?

‘यद्गत्वा न निवर्तते तस्माम परमं मम’

परत जाणें हें कांहीं पौरुषाचें लक्षण नव्हे.

“येथें जीव देण्याखेरीज दुसरा उपाय नाही. वाघ नदीपार जातां पाण्यामध्ये अगदीं सरळ जातो.”

रोख धर्म.

रोख धर्म आणि शुद्ध वेदान्त तो हाच.

***नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः**

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः

“ मीच मृत्युरूप आहे; मला मृत्यु कसा नेईल ? ”

शास्त्रीय प्रयोगाकरितां एकदां जीवंत मानवी शरीर कापण्याची जरूरी पडली. अमेरिकेंतील कांहीं तरुण आपली छाती उघडी करून उभे राहिले आणि ह्मणाले “ आह्मांला चिरा, आह्मांला फाडा. तसूतसूनै आमचा प्राण जाऊंघ्या. जर याच्या योगानै शास्त्राची प्रगति होते आणि दुसऱ्यांचें कल्याण होतें, तर आमचें विह्विह्वेकेशन (जीवंत देह शास्त्रीय प्रयोगाकरितां कापणें) आह्मांला हजारपटीनै शुभ आहे.”

याला प्रेम ह्मणावें, कीं, शौर्य ह्मणावें? हा आहे रोख धर्म, व्यावहारिक वेदान्त !

अमेरिकेंतील संयुक्त संस्थानचा प्रेसिडेंट आब्राहाम लिंकन याची अशी गोष्ट सांगतात, कीं, तो एकदां आपल्या घराहून कचेरीला येत होता. रस्त्यामध्ये त्यानें चिखलांत रुतून अर्धमेला झालेला असा एक डुकर पाहिला. तो डुकर पुष्कळ जोर करीत होता, परंतु त्याला बाहेर येतां येईना ह्मणून तो दुःखानै विव्द्वळत होता. त्याला पाहतांक्षणींच प्रेसिडेंट खालीं उतरले व त्यांनीं त्या डुकराला बाहेर काढून त्याचे प्राण वांचविले. अंगावरील सर्व कपड्यांवर चिखलाचे डाग उडाले, परंतु त्यांनीं त्याची पर्वा न करितां तसेच ते कचेरीला आले. लोकांनीं जेव्हां त्यांनां विचारिलें व जेव्हां त्यांनां ही गोष्ट समजली, तेव्हां त्यांनीं त्यांची फार तारीफ केली, आणि ते ह्मणाले, कीं, आपण पापभीरु आणि दयाळु आहांत. प्रेसिडेंट ह्मणाले “पुरे, व्यर्थ स्तुति करूं नका ! मी दयामाया कांहीं केली नाहीं. त्या डुकराच्या दुःखानै सांसर्गिक व्याधीप्रमाणें मला त्रास झाला, तो स्वतःचा त्रास दूर करण्याकरितां मी त्या डुकराला बाहेर काढलें.”

वाह्वारे विश्वव्यापि प्रेम ! किती प्रेमळ विश्वात्म्यैक्य हें !

* याला न तोडिती शस्त्रें, याला अग्नि न जाळितो,
न पाणी भिजवी याला, न करी शुष्क वायुहि.

स्वामी रामतीर्थ.

“लैलीची (प्रियेची) शिर तोडली असतां मजनूनच्या (प्रियकराच्या) शिरेंतून रक्त वाहूं लागलें !” केवढा व्यावहारिक वेदान्त हा !

“ थंड हवा झोबतां फुलाला हिमबिंदु तव नयनीं ! ”

रोख धर्माचें रहस्य हें आहे, कीं, सान्या राष्ट्रचा आत्मा आपलाच आत्मा आहे, असें जाणलें पाहिजे. या धर्माचें हें रहस्य ज्या राष्ट्रांमध्ये जाणून अमलांत आणलें आहे त्यांची उन्नति झाली आहे; ज्या राष्ट्रांमध्ये हें रहस्य नाही, तीं अवनत दशेला गेलीं आहेत. आमच्या देशामंवीं एक गोष्ट मोठ्या दुःखानें सांगितली पाहिजे. सध्यां हांगकांग येथे शीख लोकांची पलटण आहे. त्यापूर्वीं तेथें पठाणांची फौज होती. हांगकांगमध्ये शीख शिपायांनां प्रत्येकीं अदमासें एक पौंड (१५ रुपये) पगार मिळतो, व दुसऱ्या शिपायांनां त्याहून कमी ह्मणजे महिना अजमासें दहा रुपये मिळतात. पण हांगकांगमध्ये पठाणांनां गोऱ्यांबरोबर प्रत्येकीं दोन तीन पौंड (नक्की लक्ष्यांत नाही) मिळत असत. चिनी युद्धाच्या वेळीं जेव्हां शीख लोक येथे गेले, तेव्हां पठाणांनां आपल्याहून तिप्पट पगार मिळतो हें त्यांनां खपलें नाही, व त्यांनीं ब्रिटिश पार्लमेंटला अर्ज पाठविला, कीं, पठाणांनां जे तीन तीन पौंड मिळतात, ते त्यांच्या जागीं आमचा $\frac{2}{3}$ पौंड पगार एक पौंड करून आमच्या लोकांची भरती काय ह्मणून करीत नाही ! हा अर्ज होम आणि फॉरिन गव्हर्नमेंटमध्ये विचारकरितां फिरत असतां पठाणांनां विचारण्यांत आलें, कीं, तीन पौंडांच्या जागीं एक पौंड पगार घेणें तुम्हांला पसंत आहे काय ? एका देखील पठाणानें हें कबूल केलें नाही ! आणि पठाणांची सर्व फौजची फौज कमी करण्यांत आली. सर्व पठाण बेरोजगार झाले. मोठ्या शिखांनीं हें पाहिलें नाही, कीं, कांहीं झालें तरी हे पठाण आपल्याच देशचे आहेत. यांच्या पोटावर आपण पाय आणिले याबद्दल त्या शिखांनां कांहींच दुःख वाटलें नाही ! आपल्या बंधूंचा गळा कापतांना त्यांनां कांहीं दया आली नाही. अरेरे ! कोण हा मत्सर आणि काय ही देशांतील फूट ! ते भुकेनें मरणारे पठाण रोजगार शोधीत शोधीत आफ्रिकेंत गेले आणि सोमाली लॅन्डमधील सुळाच्या नोकरांत राहून याच शिखांशीं ते लढले. या लढाईमध्ये लढण्या-

रोख धर्म.

वांचूनच हवापाण्याच्या त्रासामुळे वगैरे शीख लोकांचे इतके हाल झाले, कीं, शिव शिव ! त्यांचीं तोंडे वांकडीं झालीं, माना मोडल्या, शरीरें सुकून गेलीं, तापानें वगैरे ते अर्धमेले झाले. 'दुसऱ्याच्या मरणाचा जो उपाय करितो तो त्याच उपायानें आपण स्वतः मरतो,' असें जें झटलें आहे तें अगदीं खरें आहे.

“आपली करणी आपणास भोंवते. जो मनुष्य दुसऱ्याकरितां खंदक खणतो तो स्वतःच त्यांत पडतो.”

एक हिंदुस्थानी तरुण जपानमध्ये शिकत असतां त्यानें तेथील लायब्ररींतून एक यंत्रशास्त्राचा (Mechanics) ग्रंथ मागून आणला. त्यांतील मजकूर अथवा त्याचा सारांश त्यानें उतरून काढला, परंतु त्यांतील यंत्रांच्या चित्रांची नकळ त्याला काढतां येईना. या पुस्तकाचा इतरांनां देखील फायदा घ्यावयाचा आहे, याचा त्यानें विचार देखील न करतां चट्टिशीं त्यानें पुस्तकांतून तीं चित्रांचीं पानें फाडून घेतलीं व पुस्तक परत केलें. त्यानें असा विचार केला नाहीं, कीं, या आपल्या कृत्यानें आपल्या सान्या देशाचें बदनाम होईल. तें पुस्तक मोठें होतें त्यामुळे त्याची लबाडी एकदम बाहेर पडली नाहीं; परंतु ती लपणार कशी ? खरें कधीं लपून राहिलें आहे ? एके दिवशीं त्याच्या खोलीमध्ये एक जपानी विद्यार्थी आला व टेबलावर असलेली ती फाडलेली पानें पाहून त्यानें ती गोष्ट तेथील व्यवस्थापकांनां कळविली. आणि तेव्हांपासून तेथें असा नियम करण्यांत आला, कीं, “यापुढें कोणत्याहि हिंदी विद्यार्थ्याला कोणतेंहि पुस्तक दिलें जाऊं नये !” विनाशकाले विपरीतबुद्धिः ती हीच ! जहाजावर हिंदी लोकांनां खाण्याचे पदार्थ आणून देणाऱ्या जपानी तरुणाची गोष्ट आपण ऐकिलीच आहे, आणि या हिंदुस्थानी तरुणाची गोष्ट आपण ऐकतां आहां. जपानी तरुण आपल्या देशावर ठपका येऊं नये ह्मणून आपलें सर्व कांहीं देण्यास तयार आहे, आणि हिंदी तरुण आपल्या सान्या देशाचें बदनाम झालें तरी हरकत नाहीं, आपलेंच हित पहातो ! हाताळ असें ह्मणतां यावयाचें नाहीं, कीं, मी एकटा निराळा आहे. माझे रक्त निराळें आणि सान्या शरीराचें रक्त निराळें. या अयोग्य भेदभावानें त्याला

स्वामी रामतीर्थ.

जर वाटूं लागेल, कीं, 'मिळवितों मी आणि खातो सारा देह !' आणि या आप्पलपोटेपणाप्रमाणें वागावयाचें असल्यास हाताला एकच मार्ग शक्य आहे. तो हा, कीं, आपण जी भाकरी मिळविली असेल ती साऱ्या देहाकरितां तोंडांत घालण्याऐवजीं हातानें ती आपल्या तळहातावर बांधावी, किंवा आपल्या नखांत कोंबावी. पण ही आप्पलपोटेपणाची नीति फायदेशीर होईल काय ? हो, आणखी एक मार्ग आहे खरा. मधमाशा हाताच्या बोटांनां लावून डसवून घ्याव्या. या रीतीनें सर्व शरीराहून एकटा हातच स्वतः लठ्ठ होईल खरा. पण हा मोठेपणा, सूज किंवा रोग होय ! याचप्रमाणें जे लोक आपल्या राष्ट्रचें हित तेंच आपलें हित असें समजत नाहींत, आपला आत्मा राष्ट्राच्या आत्म्याहून भिन्न आहे असें मानतात, त्या आप्पलपोट्या लोकांच्या हातीं सूज किंवा रोग यांखेरीज दुसरे कांहीं येत नाहीं. हात जेव्हां, कान, नाक, डोळे वगैरे साऱ्या शरीराचा आत्मा तोच आपला आत्मा असें मानून वागतो, तेव्हांच तो बळकट आणि मजबूत होतो. आणि जो मनुष्य आपल्या राष्ट्राचा आत्मा तोच आपला आत्मा असें मानतो, त्यालाच फलप्राप्ति होते.

अमेरिकेची जरा विस्तृत माहिती.

अमेरिकेमध्ये पहिली आश्चर्याची गोष्ट ही पाहिली, कीं, एक ठिकाणीं घरचा यजमान प्रॉटेस्टंट धर्माचा होता व घरघनीण रोमन क्याथोलिक पंथाची होती. मनांत असा विचार आला, कीं, आमच्या हिंदुस्थानांत भिन्न धर्मांचे लोक (उदाहरणार्थ आर्यसमाजी व सनातनधर्मी) एका आळीमध्ये मोठ्या मुष्किलीनें एकत्र दिवस काढतात, आणि या जोडप्याचें एका घरांत कसें चालत असेल ? चौकशीअंतीं समजलें कीं, तें जोडपें मोठ्या आनंदानें नांदत आहे. रविवारी पतिराज पहिल्यानें त्या आपल्या प्रिय पत्नीला तिच्या रोमन क्याथोलिक देवळापर्यंत नेऊन सोडतात, व नंतर स्वतः आपल्या दुसऱ्या देवळांत जातात. त्या गृहस्थाशीं 'रामा'चें बोलणेंचालणें झालें, त्यांत तो झणाला "माझ्या पत्नीचा धर्माविषयीं प्रश्न तिच्यामध्ये आणि ईश्वरामध्ये आहे. मध्यें तोंड घालणारा मी कोण ?

रोख धर्म.

माझ्याशीं तिचें वर्तन चोख आहे. ईश्वराशीं तिचा कसा व्यवहार आहे हें तिचें तिला ठाऊक." काय मौज आहे !

अमेरिकेमध्ये राष्ट्रक्यापुढें धर्मभेदांची विशेष मातब्बरी नाही. हिंदु-स्थानांतील आर्यसमाजी, शीख, मुसलमान, ख्रिस्ती या सर्वांना अमेरिकेंत हिंदुच ह्मणतात. त्यांच्या अंतःकरणांत एकराष्ट्रीयत्व इतकें बाणलें आहे, कीं, आपल्या इकडील धर्मभेदांहून अधिक मोठ्या धर्मभेदांकडे दुर्लक्ष्य करण्यास त्यांना कांहीं कठिण जात नाही. हिंदुस्थानांतील कांहीं जातींना जर हें कळेल, कीं, सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये आपल्याला हिंदुच ह्मणतात, तर 'हिंदु' या शब्दावर इतकी रणे माजली नसती, आणि 'हिंदु' या नांवाची त्यांना लाजहि पण वाटली नसती.

अमेरिका बलाढ्य होण्याचें एक कारण असें आहे, कीं, तेथें ब्रह्मचर्य आहे. तेथें शारीरिक शक्ति कमी होऊं देत नाहीत. साधारणपणें वीस वर्षांपर्यंत लग्न ह्मणजे काय चीज आहे, ही कल्पना देखील मुलांमुलींच्या मनांत येत नाही. सूक्ष्म विचारांतीं याचें एक कारण असें दिसून आलें, कीं, तेथें मुलगे आणि मुली लहानपणापासून एकाच ठिकाणीं खेळतात, बागडतात, एकाच घरांत लिहितात वाचतात, आणि एकत्र राहतात फिरतात, व पुढें देखील एकाच कॉलेजमध्ये जवळ जवळ बसून अभ्यास करितात. यामुळें त्यांच्यामध्ये बहीणभावाचें नातें उत्पन्न होतें आणि मन शुद्ध आणि पवित्र रहातें. तेथें मुली मुलांच्याइतक्याच सशक्त असतात, यामुळें मोठेपणीं त्यांची प्रजाहि बळकट होते. जर नवरा सशक्त असला आणि बायको मात्र अशक्त असली, तर त्याचा परिणाम असा होतो, कीं, त्यांची संतति शरीरसामर्थ्यानें मध्यमच होते. एकदां 'राम' जिनेवा सरोवराच्या कांठीं रहात होता. तेथें एक तेरा वर्षांची मुलगी तीन मैल पोहत गेली. ती कदाचित् बुडूं लागल्यास मदत असावी ह्मणून एक होडी तिच्या मागून मागून चाललीच होती, परंतु मदतीची कांहीं जरूर पडली नाही. मुलीची स्थिति जर इतकी उत्तम, तर त्यांची प्रजा सशक्त कां होणार नाही ! आणि शरीर जर निरोगी आहे, तर मन देखील निरोगी (शुद्ध) कां

स्वामी रामतीर्थ.

होणार नाही? हें देखील त्यांच्या ब्रह्मचर्याचें एक कारण आहे. अशक्तते-पासून पाप उत्पन्न होतें. अपचनापासून—अशक्ततेपासून अशुद्धता उत्पन्न होते. आपलें जठर सुस्थितींत नसलें तर चिंता आणि काळजी निःसंशय येऊन गांठतील. प्रकृति चांगली नसली, तर क्षणोक्षणी राग येतो. वेदांमध्ये लिहिलें आहे, कीं, दुर्बळ जीव आत्म्याला जाणू शकत नाही. **नायमात्मा बलहीनेन लभ्यः.** ईश्वराच्या घरीं दुर्बळाची डाळ शिजत नाही. ज्या मनुष्यामध्ये आत्मिक आणि शारीरिक बल नाही, तो ब्रह्मचर्य कसें कायम राखणार? आणि हे हि महशूर आहे, कीं, ब्रह्मचर्याच्या अभावीं आत्मिक आणि शारीरिक शक्तींचा अभाव असतो.

तेथील कॉलेजांची स्थिति कशी आहे पहा. बी. ए., एम्. ए., डाक्टर ऑफ फिलासफी, इत्यादि डिग्रीपर्यंत इतर अभ्यासावरोबर शारीरिक शिक्षण दिलें जातें. उत्तम शिक्षणावरोबर, शेतकी, लोहार, सुतार आणि गवंडी यांचें काम देखील शिकविलें जातें. मनुष्यामध्ये मुख्य तीन भाग आहेत. कर्मेन्द्रियें, ज्ञानेन्द्रियें आणि तिसरें अंतःकरण. यांनां इंद्रजीगध्यें हँड, हेड आणि हार्ट (Hand, Head and Heart) असें म्हणतात. ज्ञानेन्द्रियांच्या योगानें बाहेरील ज्ञान आंत जातें आणि बाह्य वस्तूंचा मनावर परिणाम होतो. हात पाय इत्यादि कर्मेन्द्रियांनीं अंतःशक्तीचा बाह्य वस्तूवर परिणाम होतो. कर्मेन्द्रियें आणि ज्ञानेन्द्रियें यांची योग्य वाढ व उन्नति झाली तरच चांगलें. परंतु जर आपण बाहेरचें ज्ञान आंत कोंबत चाललों, व आंतील ज्ञान व शक्ति बाहेर जाऊं दिली नाही, तर मनुष्य स्वात राहतो, पण त्याचा कोठा मात्र रिकामा होत नाही, यासारखी स्थिति होते; व याचा परिणाम बौद्धिक बद्धकोष्ठ आणि आध्यात्मिक अग्निमांघ हा होतो. हें शिक्षण नव्हे, हा रोग आहे. अमेरिकेंतील सर्वसाधारण विश्वविद्यालयांच्या शिक्षणक्रमाचा उद्देश हा आहे, कीं, देशांतील वस्तूंचा उपयोग करतां यावा; व जमीन, खार्णीतील पदार्थ, वनस्पति वगैरे वस्तूंचा योग्य उपयोग करणें, आणि त्यांची किंमत वाढविणें यांचें ज्ञान व्हावें. जेवढ्या कला शिकविल्या जातात त्या सर्वांचा उद्देश **उपयुक्तता** हा असतो.

रोख धर्म.

रसायनशास्त्र व्यवहारांत आणण्याची केमिकल इंजीनियरिंगसारखी कला न शिकतां नुसतें रसायनशास्त्र कोणी मुलगा व्यर्थ शिकणार नाही.

एका धार्मिक कॉलेजमध्ये 'रामा'चें व्याख्यान झालें. व्याख्यानाच्या शेवटीं कॉलेजच्या लोकांनीं आपली जंगी कवाईत दाखविली आणि जयघोषांनीं व्याख्यात्याला सलामी दिली. 'रामा'नें विचारिलें "धार्मिक कॉलेजांत जंगी कवाईत ! हें काय !" प्रिन्सिपालनें उत्तर दिलें, कीं, "धर्माचा अर्थ असा आहे, कीं, देह आणि देहभाव यांनां येज्ञप्रमाणें सुळावर चढविलें पाहिजे. अहंकार नाहीसा केला पाहिजे व देशाकरितां आपलें शिर हातांत घेऊन फिरलें पाहिजे. आणि हा स्वार्थत्याग आणि हें खरें शौर्य उत्तम कवाइतीपासून प्राप्त होतें."

आतां अंतःकरणाची कोमलता आणि शुद्धता यांचें शिक्षण कसें असतें तें पहा.

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कमाईवरच चाललेल्या एका विश्व-विद्यालयांत 'राम' गेला होता. येथें विद्यार्थी फी वगैरे काहीं देत नाहीत. सामान्य शिक्षणाखेरीज शिक्षकांच्या देखरेखीखालीं विद्यार्थी कॉलेजच्या जमिनीवर व यंत्रांवर काम करितात. प्रोफेसर नवीन नवीन शोध लावितात व लावण्यास शिकवितात. सर्व खर्च, शेतकीच्या नवीन तऱ्हा, निरनिराळीं पिकें, आणि नवीन कारागिरी यांमुळें जें उत्पन्न येईल त्यांतून चालतो. एका खोलीतील काहीं विद्यार्थ्यांमध्ये 'रामा' देखत भांडण लागलें. प्रेसिडेंटपर्यंत ही तक्रार गेली. प्रेसिडेंटनें त्या खोलीतील सर्व काम बंद करविलें आणि बाजाची पेट्टी सुरू केली. पंधरा मिनिटांत भांडण मिटलें व आपो-आप सलोखा झाला. वाहवा ! ज्यांच्या मनामध्ये इतका शांतिरस भरलेला आहे, कीं, तो जागृत करण्यास बाह्य गायनासारखें लहानसें निमित्त बसस होतें, त्यांची धन्य होय ! कशी नामी युक्ति आहे ! इवेमध्ये सत्त्वगुण भरून दिला आणि मनाची खळबळ आपोआप शांत झाली.

स्वामी रामतीर्थ.

शिकागो विश्वविद्यालयांतील, एका अंडरग्रॅज्युएटने 'रामांच्या तत्त्वज्ञाना-वरील कांहीं व्याख्यानांचें टांचण करून घेतलें, आणि थोड्याच दिवसांत आपल्या पदरचें कांहीं घालून त्यानें त्याचें एक नवीन पुस्तक बनविलें व तें विश्वविद्यालयांत सादर केलें. लागलेंच त्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्गांत घालण्यांत आलें. या विद्यार्थ्यानें मिह्ल आणि हॅमिल्टन यांचीं पुस्तके आपल्या डोक्यांत कोंबलीं आहेत कीं नाहींत, हें कांहीं तेंथें पहाण्यांत आलें नाहीं. खऱ्या शिक्षणाची कसोटी, आपणाला कोणत्या योग्यतेचें ज्ञान आंतून बाहेर काढतां येतें, ही आहे. किती योग्यतेचें ज्ञान डोक्यांत कोंबलें आहे, ही नव्हे.

'राम' एके वेळीं तेंथें पहाडावर शास्ता नांवाच्या जंगलांत ग्हात होता. कांहीं लोक भेटावयास आले, त्यांच्याबरोबर एक बारा वर्षांची मुलगी होती. सर्वजण 'रामा'चा उपदेश लक्ष्यपूर्वक ऐकत होते. परंतु कांहीं दिवसांनी ती मुलगी जरा दूर जाऊन बसली, व जेव्हां ती परत आली तेव्हां तिनें एक कागद पुढें केला. त्यावर काय होतें ? 'रामा'चा मंत्र उपदेश तिनें कविताबद्ध करून आणला होता. नंतर ती कविता तैथील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. मुलांची ही तरतरी आणि तीव्र बुद्धि. त्यांचें स्मरणशक्ती कायम ठेवल्याचा परिणाम आहे. मनुष्य लहान असो, मोठा असो, त्याला बुद्धिमान पशु असें ह्मणतात. त्याच्या या दोन भागांमध्ये बुद्धि हा स्वार आहे आणि पशुवृत्ति हा घोडा आहे. जेव्हां आपण मुलांच्या बुद्धीला समजावून तिजकडून काम घेण्याच्याऐवजीं, रागें भरून थोडक्यांत दपटशा दाखवून हुकूम लाढावयास पाहतां, तेव्हां आपण पशुवृत्तिरूपी घोड्याला छडीच्या तडाक्यानें जणू काय बुद्धिरूपी स्वाराच्या मांडीखालून पिटाडून लावतो. असें झाल्यानें मुलांच्या अंतर्भाव्यां वास करणाऱ्याला राग कां येणार नाहीं ? मुलांनां धाकदपटशा दाखविणें ह्मणजे शुद्ध पशुवृत्तीकडून काम करून घेणें होय, व यामध्ये ज्याच्यायोगें मनुष्य श्रेष्ठ गणला जातो त्या तत्वाचा—बुद्धीचा—अपमान केल्यासारखें होतें. सक्ती करणें आणि रागें भरणें ह्मणजे मुलांच्या हृदयांत वास करणाऱ्याची अप्रतिष्ठा करणेंच होय. समजून सांगितल्यावांचून किंवा

रोख धर्म.

कारण दाखविल्यावांचून 'अमुक करूं नको; तमुक करूं नको' अशी निषेधात्मक आज्ञा करणे, ह्मणजे तें काम करण्याची निष्कारण अप्रत्यक्ष सूचना देण्यासारखें आहे. ईश्वरानें जेव्हां आदमला हुकूम केला, कीं, 'फलाण्या ज्ञानवृक्षाचें फळ खाऊं नको,' तेव्हां या निषेधाच्या योगानेंच तो (फळ खाण्याचा) कुविचार आदमच्या मनांत आला. त्या नंदनवनामध्ये हजारों वृक्ष होते, परंतु जेव्हां 'हें खाऊं नको' ह्मणून निरोध केला गेला, तेव्हां इच्छा नसतांना देखील तें खाण्याचा त्याला मोह उत्पन्न झाला. वर्तमानपत्रांतील अत्यंत महत्त्वाच्या जाहिरातीवर "हें वाचू नका" असें लिहिलेले असतें. कोणीं एकांनें एका फकीराजवळ मंत्र मागितला. त्या महात्म्यानें मंत्र दिला आणि सांगितलें, कीं, "तीनदां माळ जपल्यानें मंत्र सिद्ध होईल, मात्र माळ जपत असतां माकडांचा विचार मनांत आणतां कामा नये." थोडासा प्रयत्न केल्यानंतर तो विचारा फकीराजवळ येऊन सांगूं लागला "गुरुमहाराज ! माकड माझ्या स्वप्नांत देखील नव्हता; परंतु आपण वजाविल्यामुळें आतां तो माकड मला अगदीं सोडित नाही. !"

असली उलट्या शिक्षणाची तन्हा अमेरिकेंत नाही.

मुलांचें शिक्षण तेंथें किंडरगार्डन पद्धतीवर होतें. शिक्षक मुलांशीं हंसत खेळत, गातनाचत शिकवीत असतात आणि मुलें स्वखुषीनें पूर्णत्व मिळवितात. समजा, मुलांनां जहाजाचा घडा घावयाचा आहे. लांकडाचें एकेक जहाज प्रत्येक मुलासमोर ठेविलें आहे, आणि ज्यांचें एक नवीन जहाज बनवितां येईल अशा कामच्या वगैरे जवळ ठेविल्या आहेत. शिक्षक किंवा शिक्षकिणी मुलांमध्ये मिसळून ह्मणताहेत 'आह्मी आतां जहाज बांधणार, आह्मी आतां जहाज बांधणार.' मुलें देखील एकदम ह्मणूं लागतात 'आह्मीहि जहाज बांधणार.' हें पहा सर्व मुलें बसलीं. एकांनें जहाज तयार केलें. दुसऱ्याला देखील तें साधलें. नंतर तिसऱ्याला जरा वेळ लागला, तेव्हां शिक्षकांनीं आणि इतर मुलांनीं त्याला मदत केली, आणि त्याचेंहि जहाज तयार झालें. नंतर मुलें मोठ्या हौसेनें शिक्षकाला आपण होऊन विचारूं लागलीं, कीं, 'या भागाचें नांव काय ? त्या भागाला काय ह्मणतात ?

स्वामी रामतीर्थ.

हे काय ? ते काय ?' शिक्षक डोलकाठी वगैरे सर्वांची नावे सांगत चालला आणि मुलांना जहाजासंबंधी सर्व गोष्टी सहज समजल्या.

आमच्याइकडे मुलें पाठ करितात, 'Keel कील ह्मणजे जहाजाचा कणा, कील ह्मणजे जहाजाचा कणा.' असें करितां करितां डोक्यामध्ये कील(खिळा) ठोकला गेला, पण कील ह्मणजे काय चीज आहे, आणि जहाज कसे बांधतात, याचा त्यांना गंधहि नाही. तेथें पहिल्यानें पदार्थाची ओळख करून दिली जाते व नंतर पदाची (नांवाची). येथें प्रथम नांव पाठ केले जाते आणि पदार्थाचा पत्ता साऱ्या जन्मभर लागत नाही ! तेथें मुलांच्या स्वभावाला अनुसरून मुलें प्रश्न करित असतात व शिक्षकांचें काम त्यांना सविस्तर उत्तरे देणें हे असतें. येथें एवढ्या मोठ्या शिक्षकांना, लहान लहान मुलांना प्रश्न विचारून विचारून हैराण करून सोडतांना कांहींच लाज वाटत नाही ! ज्यांत ज्ञानाभिरुचि उत्पन्न होत नाही तें शिक्षण कसलें ? येथें मास्तरांना पाहून मुलांचा भीतीनें जीव जातो, तेथें मुलांचें शिक्षकांवर जेवढें प्रेम असतें तेवढें आईबापांवरहि नसतें, व शाळेमध्ये जेवढा त्यांना आनंद वाटतो तेवढा घरीं देखील वाटत नाही. तेथें शाळेमध्ये फी घेत नाहींत आणि पुस्तकें फुकट दिलीं जातात.

तेथील दुकानांची स्थिति पहा. शिकागोमध्ये एका दुकानांत 'रामा'ला निमंत्रण केले होते. या दुकानाच्या फरसबंदीचे क्षेत्रफळ गाजीपूरच्या तिसऱ्या हिश्याहून कमी होणार नाही. त्या दुकानाला एकंदर पंचवीस मजले होते. ज्या मजल्यावर जावयाचें असेल तेथें जाणाऱ्याला यांत्रिक पाळणा (Elevator) चटकन घेऊन जातो. प्रत्येक मजल्यावर नवीन तऱ्हेचा माल ठेविलेला होता. ऋडों ग्राहक रोज येतात परंतु दुकानदाराचें वर्तन सर्वांशीं सारखें. मग तो ग्राहक लाखों रुपयांचा माल घेणारा असो किंवा पांच पैशांचा माल घेणार असो. प्रत्येक वस्तूची किंमत तिच्यावर लिहिल्याप्रमाणें एकच असावयाची. एक छदामहि कमीजास्त व्हावयाची नाही. व्यवस्थापक सर्वांशीं इतका हंसतमुख असतो, कीं, जो दहा दहा वस्तूंची किंमत विचारून कांहींच खरेदी न करितां चालता होतो, त्याला देखील दरवाजापर्यंत पोचावाबयास तो येतो, व शिरस्त्र्याप्रमाणें लवून सलाम

करितो. ही रीत मोठ्या दुकानांत आहे. एवढेच नव्हे, तर ती सर्वसाधारण दुकानांमध्येहि आढळून येते.

अमेरिका, जपान, इंग्लंड, जर्मनी येथील पोलीस अतिशय सभ्य आणि प्रजेचे सेवक आहेत. येथे जमलेले कांहीं सद्वृहस्थ मनांत क्षणत असतील, कीं, 'बस्स पुरे करा, अमेरिकन लोकांची पुष्कळ स्तुति केलीत. कुठपर्यंत त्यांचें गीत गाणार? आर्क्षी अमेरिकन व्हावें अशी तुमची इच्छा आहे काय?' अशी शंका मनांत बाळगणारांना 'राम' सांगतो 'काय! हिंदी लोकांनीं अमेरिकन व्हावयाचें!' हर! हर! एकाद्याच्या मनांत ही कल्पना आली असेल तर ती नष्ट होऊंदे. जर एकाद्यानें ही उमेद मनांत बाळगिली असेल तर ती गाडली जाऊं दे. 'रामा'च्या मनांत असला विचार कधीं आला नाहीं व कधीं येणारहि नाहीं. एवढी गोष्ट खरी आहे, कीं, कांहीं गोष्टी आपण त्यांच्यापासून घेणें जरूर आहे. जर क्षयाच्या तावडींतून आपणाला सुटावयाचें आहे आणि जर आत्मांला हिंदु रहावयाचें आहे, तर त्यांचीं शास्त्रें आणि कला आपणाला घेतलीं पाहिजेत; मग त्यांनां वाटेल ती किंमत पडो. 'राम' अमेरिकेंत असतांना त्याच्या डोक्यावर हिंदी पगडी होती, परंतु रस्त्यांत बर्फ पडत असल्यामुळें पायांत त्या देशचा जोडा होता. लोकांनीं विचारिलें "जोडा देखील हिंदीच कां वापरीत नाहीं?" 'रामा'नें उत्तर दिलें "डोकें हिंदुस्थानी ठेवणार पण पाय घेऊं तुमचे." 'रामा'ची इच्छा अशी आहे, कीं, आपण हिंदीच राहून अमेरिकन वगैरे लोकांपेक्षां मोठें व्हावें, आणि हें, त्या राष्ट्रांपासून दूर पळण्यानें साध्य होणार नाहीं. आज विद्युत्, गॅस, रेलवे, तारायंत्रें वगैरेंनीं दिक्कालांनां नाहींसें करून टाकिलें आहे. पृथ्वी एक छोटेंसें बेट झाली आहे. समुद्र, प्रतिबंध होण्याऐवजीं राजमार्ग बनला आहे. पूर्वीचे निरनिराळे देश आतां शहरें झाले आहेत. आणि पूर्वीचीं शहरें आतां रस्ते झालीं आहेत. आज जर आपण स्वतःला अलग ठेवण्याची इच्छा केली, आणि इतर राष्ट्रांनां निराळें समजून आपली पांच आप्याची खिचडी खात राहिलों (जुन्या चालींनां चिकटून बसलों), आज विसाव्या शतकामध्ये जर आर्क्षी इसवी सनापूर्वीच्या विसाव्या

स्वामी रामतीर्थ.

शतकांतील चाली रीती आचरणांत ठेविल्या, पाश्चिमात्य कलांचां उपयोग करावयास न शिकलो, 'उधार धर्मा'ची लढाई सोडून 'रोख धर्मा'प्रमाणें न वागलो, तर ज्याप्रमाणें गॅस आणि विद्युत् यांपुढें दिक्काल उडून गेले आहेत, त्याप्रमाणें आपणहि उडून जाऊं. आपली स्थिति लक्ष्यांत आणा.

कंचन होवे कीच में, विपमें अमृत होय ।

विद्या नारी नीच में, तीनों लीजे सोय ॥३॥

हिंदुस्थानची जेव्हां समृद्धि होती, तेव्हां तो कृपमंडूकाप्रमाणें राहिला नव्हता.

जेव्हां पुष्कर तीर्थाच्या ठायीं यज्ञ झाला, तेव्हां हवशी, चिनी आणि इराणी राष्ट्रांतील लोकांनां आमंत्रण दिलेलें होतें. राजमूय यज्ञाच्यापूर्वीं भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पांडव दूरदूरच्या परकीय देशांनां गेलेले होते. खुद्द श्रीरामचंद्रासारख्या ईश्वरी अवतारानें समुद्र ओलांडण्याची वहिवाट घालून दिली आहे.

“ कालरात्रीं आपले गुरुवर्य मशीदींतून दासच्या गुप्त्यांत आले (औपचारिक धर्म सोडून देऊन मुक्त झाले); धर्माभिमान्यांनो ! आतां यावर काय उपाय ? ”

त्याकाळीं हिंदुस्थानाला इतर देशांतून कांहीं मिळवावयाचें नव्हतें; परंतु आज परदेशांतील कला शिकण्याची इतकी जरूरी आहे, कीं, त्यांच्या अभावीं प्राण जातो आहे. जर आज हिंदुस्थानला जगावयाचें असेल, तर अमेरिका, यूरोप, जपान इत्यादि बाहेरच्या जगापासून त्यांनं आपण होऊन स्वतःला वगळतां कामा नये. बाहेरची हवा लागल्यानं जिवांत जीव येईल. हिंदु बाहेर जातील तर ते खरे हिंदु बनतील. बाहेर गेल्यांनं आपल्या शास्त्राचें महत्त्व कळून येईल आणि शास्त्र व्यवहारांत येईल; तुझाला स्वतःला जगापासून अलग राहतां यावयाचें नाहीं. म्लेंच्छांपासून जितके दूर पळालां, तितके तुझाला त्यांचे गुलाम होऊन रहावें लागलें.

*विद्यारथ्यमृतं ब्राह्मममेध्यादपि कांचनम् । नीचादभ्युत्तमा विद्या क्षीरं दुग्धुलादपि ॥

रोख धर्म.

इच्छाशक्ति.

पुराणान्तरीं आपण असें वाचतो व ऐकतो, कीं, कांहीं ऋषींच्या वरानें किंवा शापानें कांहीं लोकांची स्थिति बदलून गेली. योगवासिष्ठामध्ये शिलेमध्ये सृष्टि दिसण्याचा उल्लेख आलेला आहे; परंतु अमेरिकेमध्ये या तऱ्हेच्या गोष्टी प्रत्यक्ष नजरेला पडल्या आहेत. कॉलेजामध्ये किंवा दवाखान्यामध्ये अशा तऱ्हेचे प्रयोग केले जातात, कीं, हजारों रोग फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर बरे केले जातात. प्रोफेसरांच्या इच्छेप्रमाणें मेजाची घोडी दिसणें, जेम्ससाहेबाचा डाक्टर पाल होणें (मनुष्यपण बदलणें) आणि मूळचा जेम्सपणा नाहीसा होणें, या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या आहेत. संस्कृतामध्ये वेदान्तपर उत्कृष्ट ग्रंथ असंख्य आहेत. उदाहरणार्थ, दत्तात्रेयाची अवधूतगीता, अष्टावक्रगीता, शंकराचार्यांचें स्तोत्र, योगवासिष्ठाचा कांहीं भाग. फारसी भाषेमध्ये वेदान्तपर ग्रंथातील सर्वोत्तम ग्रंथ शम्स तब्रेजचा आहे. त्याच्या खालोखाल मसनवी शरीफ, शेख अत्तार, मगरवी वगैरे. परंतु अमेरिकेतील वाल्ट विटमनचा 'तृणपर्ण' (Leaves of the Grass) हा ग्रंथ, अवधूतगीता, अष्टावक्रगीता, शंकराचार्यांचें स्तोत्र, शम्स तब्रेज आणि बुद्धाशाह यांच्या ग्रंथांइतकी किंवा त्यांहून थोडी अधिक वेदांती पूर्णता आणि स्वतंत्रता प्राप्त करून देतो.

“टाकलों मी जगामध्ये भय मातें नसे कधीं,

पूर्ण शांति मनामध्ये माझिया भरली असे.

दिकाल माझियामागें श्वानाचेपरि धावती,

नामरूपाच्या बंधीं, कैसा मी सांपडेन हा ? ”

२

नीग्रो गुलामांनां स्वातंत्र्य देण्याकरितां अमेरिकेमध्ये जें मोठें युद्ध झालें, त्यावेळीं प्रत्येक लढाईत हा विटमन सर्वांत पुढें हजर असे आणि उभय पक्षांकडील घायाळ झालेल्या लोकांनां मलमपट्टी करणें, तहानेत्यांनां पाणी पाजणें, मरणारांनां आपल्या स्मितवदनानें धीर देणें, आणि आपल्या बिनमोल 'तृणपर्ण' पुस्तकापैकीं या प्रसंगाला अनुसरून अशीं गीतें गायत हिंडणें, हें त्याचें आवडतें काम होतें. या गर्दीमध्ये, आणि

स्वामी रामतीर्थ.

या आरडण्याओरडण्यामध्ये, रणभूमीवरील तुंबळ युद्धामध्ये लढाईच्या ऐन धोक्याच्या जागी, विटमन इतका प्रसन्न व निर्भय अंतःकरणाने हिंडत होता, की, जणू काय भूतप्रेतांच्या समूहांमध्ये शिवशंकर, अथवा कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान् श्रीकृष्ण संचार करीत आहेत. या अविरत घनघोर युद्धामधील अर्धमेव्या लोकांनी या महात्म्याचे दर्शन घेऊन आनंदाने प्राण सोडले.

“रात्र असो, दिवस असो, वारा असो, किंवा तुफानाचा त्रास असो, अरण्यांतील वृक्ष कधी तरी ते लक्ष्यांत आणतात काय? यातायातीच्या कामाने ज्या मनुष्याचे मन चलबिचल होतें, तो मनुष्य असूनहि वृक्षापेक्षा कमी योग्यतेचा.”

अमेरिकेमध्ये हेनरी थोरो नांवाचा याच दर्जाचा, दुसरा एक ब्रह्मनिष्ठ होऊन गेला. तो निर्जन अरण्यामध्ये पूर्ण ब्रह्मचर्याच्या मन्यस्त वृत्तीने आपले आयुष्य कंठीत होता. अर्थात्, तो आठ्शी कर्मकांडी साधु नव्हता. अमेरिकेंतील सर्वांत मोठा ग्रंथकार इमरसन या थोरोसंबंधी असे लिहितो, की, मधमाशा त्याच्याबरोबर त्याच्या खाटेवर निजत असत; परंतु त्याचे निर्भय प्रेम इतके होतें, की, त्या माशा त्याला कधी चाबत नसत. रानांतील साप त्याच्या हातापायाला बेटाळें घालीत असत, परंतु हातांतील कडी किंवा पायांतील वाळे यांप्रमाणे त्यांची तो पर्वा करीत नसे. केवढा दयालुभूषण ! रस्त्याने चालतां चालतां इमरसनने विचारिलें, की, “येथील मूळ रहिवाशांचे तीर कुठे मिळतात ?” थोरोने नेहमीच्या पद्धतीला अनुसरून उत्तर दिलें, की, “हवे तेथे.” आणि इतक्यांत जरासे वळून त्याने मागितलेला तीर चटकन काढून दिला. दृष्टसृष्टीवर केवढा हा अधिकार !

ज्याच्या ग्रंथांनी नूतन खंडांत (अमेरिकेंत) नवीन चैतन्य उत्पन्न केलें, त्या खुद्द इमरसनने भगवद्गीता आणि उपनिषदे यांचे अध्ययन केलें होतें; एवढेच नव्हे, तर बऱ्याच अंशी त्याने ती आचरणांतहि आणली होती. त्याने आपल्या ग्रंथांमध्ये उपनिषदे आणि गीता यांचा पुष्कळ ठिकाणी उल्लेख केला आहे, आणि त्याच्या जिवलग मित्रांच्या सांगण्यावरून असे समजले आहे, की, त्याच्या मनावर स्त्रीने गीता आणि

रोख धर्म.

उपनिषदे यांचा परिणाम झाला होता. महात्मा थोरो आपल्या 'वालडन'-मध्ये लिहितो, की, 'मी रोज प्रातःकाळीं आपली बुद्धि व अंतःकरण यांना भगवद्गीतेच्या पवित्र गंगाजलामध्ये स्नान घालतो. भगवद्गीतेमध्ये एवढे उत्तम व सर्वव्यापी तत्त्वज्ञान आहे, की, हा ग्रंथ लिहिणारी देवता होऊन अगणित वर्षे झाली, तरी याच्या योग्यतेचा दुसरा ग्रंथ अद्याप झाला नाही. गीतेशी तुलना करितां, जगांतील वर्तमानकाळचे सर्व ज्ञान तुच्छ आणि कःपदार्थ वाटते. विचार करितां करितां या ग्रंथाचे महत्त्व मला इतके वाटत आहे, की, केव्हां केव्हां हे तत्त्वज्ञान बहुशः निराळ्याच युगामध्ये लिहिले गेले असले पाहिजे, असा विचार, माझ्या मनांत येतो.' दुसऱ्या एका प्रसंगीं मिसर देशातील भव्य मनोऱ्यांविषयी उल्लेख करतांना थोरो लिहितो, की, 'प्राचीन युगांतील सर्व संस्मरणीय वस्तूंमध्ये भगवद्गीतेहून अधिक श्रेष्ठ असे काहीं नाही. गीता आणि उपनिषदे यांतील शिक्षण—तत्त्वज्ञान—प्रचारांत आणणे, ह्मणजे व्यावहारिक वेदान्त अथवा रोख धर्म प्रचारांत आणणे होय. '

हे तत्त्वज्ञान व्यवहारांत आणून त्या लोकांनीं आपली उन्नति साधली आहे. आपल्याइकडे या किंमतीची हुंडी आहे खरी; परंतु कागदी हुंडीनें—मग ती केवढ्याहि किंमतीची असो—भूक शमत नाही, तहान भागत नाही, शरीराची थंडी नाहीशी होत नाही. ही हुंडी पटवून तिचे रोख धर्मांत रूपांतर करणे अवश्य आहे. आज ते लोक या हुंडीची किंमत देण्यास समर्थ आहेत. तेथे ही हुंडी पटते. तेथे जाऊन पटवा.

जेव्हां सीतादेवी अयोध्येहून वनवासाला गेली, तेव्हां तिच्या पाठीमागे वैभव लयाला जाऊन त्या जागीं दुःख आणि संकटे आलीं. प्रजा दुःखी झाली. दशरथराजाचे देहावसान झाले. राण्यांनां आक्रोश करावा लागला. सिंहासन चौदा वर्षे रिकामें राहिले. परंतु जेव्हां समुद्रा-पलीकडून सीतादेवीला परत आणावयास श्रीरामचंद्र सिद्ध झाले, तेव्हां गरूड आणि जटायूसारखे पक्षी मदत करावयास तयार झाले; वानर, रीस यांसारखे जंगली प्राणी देखील लढावयास सज्ज झाले. असे सांगतात, की, खारी देखील आपल्या अल्पशक्तीप्रमाणे तोंडांतून बाळचे कण आणून

स्वामी रामतीर्थ.

आणून पूल बांधण्याकरितां समुद्रांत टाकूं लागल्या. हवापाणी देखील अनुकूल झालीं. शिळा देखील समुद्रांत सोडल्या असतां सीतेकरितां स्वतःचा स्वभाव विसरून बुडण्याऐवजीं पाण्यावर तंभू लागल्या.

“सीतेच्या चरणीं शंभर मस्तकें मी वाहीन, मग माझें मस्तक एका किंवा दहा किंवा तीस डोक्यांचें असो.”

अध्यात्मरामायणांत ‘ सीता ’ याचा अर्थ ‘ ब्रह्मविद्या ’ असा आहे. मी ह्मणतो, कीं, व्यावहारिक वेदान्त किंवा रोख धर्म याला निरोप दिल्यामुळे हिंदुस्थानामध्ये सर्व तऱ्हेचीं संकटें ओढवलीं. आत्मांवर कोणचीं संकटें आलीं नाहींत ? कोणत्या दुःखाच्या आणि रोगाच्या तावडींत आम्ही सांपडलों नाहीं ? हाय हाय ! सीता समुद्राच्या पार निघून गेली ! या व्यावहारिक ब्रह्मविद्येला समुद्रापलीकडून परत आणण्याकरितां कंबर तरी बांधा आणि मग पहा, जगांतील सर्व शक्ति, अहमहमिकेनें तुमची सेवा करण्याकरितां तुमच्यापुढें हात जोडून कशा उभ्या राहतात, आणि एकूणएक देवदेवता शिर वांकवून आपला स्वीकार व्हावा ह्मणून तुमची कशी विनंति करितात, आणि ईश्वराचे कायदे शपथ वाहून तुमच्या सेवेला कंबर कसून कसे तयार होतात ! आपल्यामधील चैतन्य जागृत करा आणि पहा, हें सर्व असें घडून येतें कीं नाहीं तें !

“ सर्व जगांतील देशांमध्ये अमुचा हिंदुस्थान बरा,
बुलबुल पक्षी भाक्षि असो, तो पुष्पवाटिका होय खरा.”

RELIGION.

‘ धर्म.* ’

[धियते अनेन इति धर्मः]

इंग्रजीमध्ये धर्म या शब्दाचा धात्वर्थ (‘Religion’—re, back & ligare, to bind) ‘परत बांधणे’ असा होतो. अर्थात्, धर्म ह्मणजे जो आपणाला आपल्या मूलस्थानाशी किंवा उगमाशी परत नेऊन बांधतो, तो.

प्रश्न—हा उगम अथवा हे मूलस्थान कोणते आहे ? असें काय आहे, की, ज्याच्या आज्ञेनें मन विचार करतें, डोळे पहातात आणि निसर्गाला अस्तित्व येतें ?

उत्तर—जे मनानें, नेत्रांनीं किंवा इतर इंद्रियांनीं जाणलें जात नाहीं, परंतु जें, मन चक्षु इत्यादिकांनां व्यापार करावयास लावतें, तें ब्रह्म. ब्रह्म हे बुद्धीचा किंवा मनाचा विषय होऊं शकत नाहीं. मन आणि वाचा निराशेनें तेथून परततात.

चिमट्याला आपल्या चिमटींत वाटेल तो पदार्थ धरितां येतो; परंतु उलट वळून चिमटा धरणारीं बोटें त्याला कशीं धरितां येतील ? त्याचप्रमाणें मनाला अथवा बुद्धीला आपलें उगमस्थान, जें अज्ञेय ब्रह्म, तें जाणणें अशक्य आहे.

नुसत्या धर्मसंबंधीं कल्पना (Theology) आणि त्याचप्रमाणें हटवादीपणानें धरून ठेवलेले दुराग्रह, हे वगळले असतां, धर्म ह्मणजे मन आणि बुद्धि हीं ज्याच्यायोगानें आपल्या अनिर्वचनीय मूलस्थानाकडे—परब्रह्माकडे वळून त्यांत मुरून जातात, असा एक गूढ व्यापार (Process पद्धति) होय.

* मथुरा येथें १५ व्या धर्ममहोत्सवप्रसंगी परमहंस स्वामी रामतीर्थजींनीं कृति-
भाश्रमांत अध्यक्ष या नात्यानें केलेलें भाषण.

स्वामी रामतीर्थ.

एकादा भाविक ख्रिस्ती किंवा धार्मिक मुसलमान जेव्हां ईश्वराची प्रार्थना करितो, तेव्हां तो आपले हात वर आकाशाकडे करतो. नकळत तो असे दर्शवितो, कीं, जें मिळविण्याची आपण खटपट करीत आहों, तें पर आहे, तें अचिंत्य आहे. आणि एकादा हिंदु जेव्हां भक्तीत मग्न होतो, किंवा समाधीत गडून जातो, तेव्हां त्याचे डोळे आपोआप झांकतात, आणि यावरून हें स्पष्ट दिसतें, कीं, त्याचें मन व त्याची बुद्धि जेथें लीन झाली आहेत, तें आंत, अदृश्य आणि पर आहे.

धर्म—एकादा विशिष्ट धर्म नव्हे—तर एकच खरा धर्म. तो हा, कीं, जो इस्लाम, हिंदुधर्म आणि ख्रिस्तीधर्म यांचा केवळ आत्माच आहे; तो धर्म झणजे खरें पाहतां जेथें जाति, वर्ण, पंथ यांचे भेद, सर्व दुरामही मते आणि सर्व वाद, देह आणि मन, दिक्काल आणि कार्यकारणभाव व त्यांमध्ये अंतर्भूत होणारें सर्व विश्व आणि कल्पनामूर्तीतील सर्व विश्वें, हीं सर्व पार धुऊन जाऊन, जेथें शब्द देखील पोहोंचत नाहीत अशा त्या अज्ञेय परब्रह्माचा साक्षात्कार घेणें, हा होय. काय हें गौड बंगाल आहे ? सुळीच नाही.

ज्याला कांहीं आध्यात्मिक अनुभव आला आहे, त्याला, समाधिस्थितीत स्वतःची व जगाची तर राहोच, परंतु ईश्वराची तरी कल्पना असते काय, हें सांगूया. खऱ्या साक्षात्कारामध्ये 'मी तूं' भावच रहात नाही, आणि त्रिपुटीचा—द्रष्टा, दृश्य आणि दर्शन यांचा—लय होतो.

वर दाखविलेल्या ध्येयाकडे नेणारा कोणताहि सुव्यवस्थित प्रयत्न धार्मिक झटला पाहिजे.

असलें गुप्त साध्य मिळविण्याची खटपट करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न विचारण्यांत येईल. या प्रश्नाचें उत्तर देण्यापूर्वी मनुष्याचे नेहमीचे आवडते विषय किंवा त्याचें उद्दिष्ट—ज्ञान, शौर्य, प्रेम आणि सुख—हीं कशी मिळविली जातात, हें आपण पाहूं.

(१) सर्वसाधारण समजूत अशी आहे, कीं, ज्ञान झणजे बाह्यद्वारांनीं पुस्तकें आणि शिक्षक यांकडून मिळविलेल्या माहितीचा संग्रह आणि जो मनुष्य, एका काळीं प्रख्यातीला आलेले अभियुक्त ग्रंथ (classics)

धर्म.

आपल्या मेंदूमध्ये कोंबून भरतो, तो मोठा विद्वान् गणला जातो. ही गोष्ट खरी आहे, की, पूर्वजांनी मिळविलेलें ज्ञान टाकून देतां येत नाहीं. त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे; परंतु जेव्हां एकादा मनुष्य बाह्य साधनांपासून परावृत्त होऊन अंतर्गत अनंताकडे घळतो, आणि जेव्हां तो स्वतःच खऱ्या ज्ञानाचा उगम आणि प्रचंड नूतन कल्पनांचा झरा बनतो, तेव्हांच खरें शिक्षण सुरू झालें, असें झणतां येईल. न्यूटन आणि इतर सत्यान्वेषी महात्मे उपयुक्त शोधांचा नुसता वर्षाव करितात. त्यांना कोणी शिकविलें ? मागील सर्व शोधांना रद्द करणारें त्यांचें सर्वज्ञान त्यांनीं कोणत्या पुस्तकांतून मिळविलें ? खरोखर जगाच्या कल्याणाकरितां अवतरलेल्या संतांच्या विभूर्तींचें शिक्षण झणजे जेथें अश्रुत गोष्टी ऐकावयास मिळतात, अज्ञात गोष्टी ज्ञात होतात, आणि अकल्पित गोष्टींची कल्पना येते, त्या आत्म्यासमीप नकळत जाणें हेंच असतें. जेव्हां मनुष्य आपला अहंकार विसरून जातो, आणि जेव्हां आपला देह, आपलें मन इत्यादि सर्व जणू काय नाहींसें होतें, आणि जेव्हां अशी स्थिति प्राप्त होते, कीं, जेथें विश्व, आपला अहंकार आणि सर्व कांहीं त्या अगोचर परमात्म्यामध्ये नाहींसें होतें, झणजे जेव्हां मनाची एकाग्रतेनें समाधि लागते, तेव्हां आपोआप प्रकाश पडतो; आणि अशी समाधि लागल्यावरच सत्याचा नुसता वर्षाव होतो, शोधांचें मोठें पीक येतें, ज्ञानाचा प्रवाह वाहूं लागतो, आणि विश्वांतील सर्व गुह्ये उकलतात. एवंच, सर्व सत्यें, शोध, युक्त्या, कल्पना इत्यादि सर्व वर सांगितलेला एक प्रकारचा इंद्रियातीत योग अथवा धर्म यांचें स्वाभाविक फल होय. कवि एकदां त्या अतींद्रिय स्थितीत पोहोंचला, कीं, त्याच्यामधून दिव्य कल्पना आणि उदात्त विचार निघालेच पाहिजेत. एकाद्या गणितशास्त्र-वेत्त्यानें अथवा तत्त्वज्ञानें आपला फक्त अहंकार टाकून दिला झणजे पुरे; मग अतिशय बिकट प्रश्न देखील त्याला मोठ्या आश्चर्यकारक रीतीनें सुटतात. कोडें सुटलें किंवा नवीन शोध लागला, झणजे अहंकार त्याचें श्रेय बळकावूं पहातो; परंतु वस्तुतः श्रेय घेऊं पाहणारा अहंकार जोपर्यंत अस्तित्वांत होता, तोपर्यंत कोणताहि शोध लागत नव्हता. जेव्हां त्या

स्वामी रामतीर्थ.

अहंकाराचा त्याग केला आणि वर सांगितल्याप्रमाणे धर्माचा साक्षात्कार झाला, तेव्हांच ज्ञान आणि यश हीं उदय पावलीं.

(२) समरांगणावरील एकाद्या वीराची वृत्ति आपण पाहू. वलाकिरेकानें तो धुंद झालेला असतो. हजारों लोक त्याच्या मिस्रगणतीत नमतात. त्यांची तो पर्वा करीत नाही. स्वतःच्या देहाचें देखील त्याला भान नमते. अतःपर तो देह किंवा मन खात्रीनें नाही. त्याला जगाचें देखील अस्तित्व नाहीसं होतें. त्याचें सर्व चैतन्य जागृत होतें, आणि देह, मन आणि सर्व विश्व यांमध्ये असणाऱ्या परब्रह्माशीं आपला लय झाल्याचें त्याच्या शरीरावरील प्रत्येक रोम गर्जन सांगतो. ह्मणून प्रेक्षकांनां अमोघ शौर्य आणि अलौकिक पौरुष हीं या दृश्य जगामध्ये त्या परमात्मशक्तीच्या जणूं विद्युल्लेखाच भासतात. परंतु स्वतः त्या मनुष्याला हें शौर्य आणि पौरुष ह्मणजे नकळत एक धर्मच—ह्मणजे दृश्य जगाच्या आंत (पाठीमागे) असलेल्या शक्तीत लीन होणें—झालेला असतो.

(३) प्रेम हा शब्द किती गोड आहे. 'प्रत्येकाला कोणी तरी आपल्या-वर प्रेम करणारें असतेंच' अशी एक ह्मण आहे. अंतःकरण शुद्ध असलेल्या हिंदूला बहुधा भक्तीचीच इच्छा असते. कांहीं महात्मे असे असतात, कीं, ईश्वरी प्रेमाकरितां (भक्तीकरितां) वाटेत त्या पदार्थांचा त्याग करावयास ते राजी असतात. तेव्हां प्रेमाचा उगम कोठें आहे हें शोधून काढण्याचा आपण प्रयत्न करूं.

चैतन्य महाप्रभु किंवा बनियन (एक स्त्रिस्ती साधु) यांच्यामारखे परमभक्त हे त्यांच्या अपूर्व समाधिसुखांन आणि भजनानंदानें ओळखिले जातात. आणि ही गोष्ट निर्विवाद आहे, कीं, ईश्वरी प्रेम (भक्ति) एवढ्या योग्यतेला आणून पोंचविणें, ह्मणजे लज्जा, लोकच्छंदानुवर्तन (शिष्ट-संमत आचरण), अहंकाराच्या बंधनापासून मुक्तता इत्यादि कल्पनांपलीकडे जाणें, हें होय. ज्यांनां ऐहिक वस्तुवर केलेल्या प्रेमाचा देखील किंचित् अनुभव आला असेल, ते सुद्धां 'उच्च प्रेमामध्ये प्रियकर आणि प्रेमविषय ही भेदरूप कल्पनाच नसते' हें सकृद्दर्शनी विचित्र दिसणारें विधान

धर्म.

कबूल करितील. एवंच, वरील अर्थी प्रेम आणि धर्म हीं निर्विवाद एकच आहेत.

इंग्रजीतील “Ecstasy” (e, out & sto, I stand) ह्याजें ‘आनंद’ या शब्दाच्या धात्वर्थावरून पहातां, कोणत्याहि स्थितीमध्ये अनुभविलेला आनंद, ह्याजें आपला देह, आपलें मन, आणि आपलें विश्व यांपासून अलिप्त राहणें होय, असें सिद्ध होतें. स्वतःच्या अनुभवाशीं ताडून पहातां प्रत्येकाची खात्री होईल, कीं,—क्षणभर कां होईना—द्वैतभावनेपासून मुक्ति, याहून सुख निराळें नाहीं. इच्छित वस्तु आणि इच्छिणारा (कर्ता) हीं एकत्र झालीं असतां, आनंद उत्पन्न होतो. यावरून आनंदाचें स्वरूप व्यक्त करणें ह्याजेंच धर्म होय, असें दिसतें. या सर्व विवेचनावरून असें पूर्णपणें सिद्ध होतें, कीं, जेव्हां बुद्धि आणि तिजबरोबर सर्व दृश्य जग परब्रह्मामध्ये लीन होतें, तेव्हांच आयुष्यांतील उच्च आणि इष्ट हेतु तडीला जातात. परंतु असें करणें हें, ज्याप्रमाणें एकादा मनुष्य कोशामध्ये एकादा शब्द पाहतो अथवा ज्याप्रमाणें एकादा पाणबुड्या समुद्रांत बुडी मारून कांहीं मोती घेऊन चटदिशीं बाहेर येतो, त्याप्रमाणें नुसतें विश्वतत्त्वामध्ये एक बुडी मारण्यासारखें होय.

इंद्रियजन्य सुखें देखील तत्त्वतः धार्मिकच आहेत; परंतु इंद्रियद्वारा धर्मसुखाचा अनुभव घेणें हें एकाद्या दरबारांत मोरींतून शिरण्यासारखें आहे.

तीं (इंद्रियजन्य सुखें) विजेच्याक्षणिक प्रकाशासारखीं आहेत. कारण, वीज जरी वस्तुतः दिवसाच्या प्रकाशाहून भिन्न नाहीं, तरी ती उपायापेक्षां अपायच अधिक करिते.

योग्यद्वारानें या आनंदमंदिरांत प्रवेश करणें शक्य नाहीं काय ? मध्यरात्री चमकणाऱ्या विजेचा प्रकाश सतत पाडून कायमचा दिवस करणें शक्य नाहीं काय ? अशा तऱ्हेची मनुष्याची स्वाभाविक इच्छा असणें यांतच सर्वसाधारण धर्माची आवश्यकता दिसून येते आणि हें साधण्याकरितां अविश्रांत खटपट करणें अगदीं उचित आहे; पण

स्वामी रामतीर्थ.

जे घर्माच्या महत्त्वाची चेष्टा करितात, ते आपल्या इच्छेविरुद्ध आपला आत्मघातच करून घेतात.

शास्त्रे आणि तत्त्वज्ञान यांचे त्या अनिर्वचनीय परब्रह्माचे स्वरूप ओळखण्यासाठी चाललेले प्रयत्न व्यर्थ होत आहेत. विश्वाच्या किंवा आत्म्याच्या दृष्टीने पहातां, दिक्, काल आणि कार्यकारणभाव यांचे गुणधर्म शोधून काढण्याची सर्व खटपट वृथा होत आहे. चौकस बुद्धीला (मनाला) जडद्रव्य, गति आणि शक्ति यांचे खरे स्वरूप समजण्यास मोठे प्रयास पडतात. पाश्चिमात्य परमाणुवादामध्ये विरोध आहेत. बोरोविचच्या 'शक्तीच्या मध्यबिंदू'च्या कल्पनेची तीच गति आहे. जगांतील सर्व धर्ममतांवर कमी अधिक प्रमाणाने धर्मभोळेपणाचा ठसा उमटलेला दिसतो. तत्त्वज्ञानांतील एक वाद दुसऱ्याला जिंकितो आणि दुसरा वाद उसने फेडण्यास मार्गोपुढे पहात नाही. यावरून हे स्पष्ट होते, की, सृष्टीतील अंतर्गत तत्त्व हे मनाला सर्वकाळ एक मोठे गूढच होऊन राहील, आणि मनुष्याच्या बुद्धीला तर विश्वांतील गुह्य उकलण्याची शक्ति दिलेली नाही.

तर मग आपण या विश्वाच्या सुळाशी असलेल्या तत्त्वाचा शोध निराशेने टाकून द्यावा की काय ? आगगाडी, तारायंत्र व बंदुकीची दारू इत्यादि व्यावहारिक शोधांमध्येच आम्ही आमची सर्व शक्ति खर्च करावयाची काय ! असली खेळणी देखील आपल्याला शांति देऊ शकत नाहीत. कोणतीहि वस्तु प्राप्त झाल्याबरोबर आणखी अधिक मिळविण्याची तृष्णा वाढते. या गोष्टीवरूनच हे सिद्ध होते, की, ऐहिक वासना व्यर्थ अथवा फोल आहेत.

हे विचार आपणाला पूर्ण निराशावादी बनवितात. पण उपनिषदे सांगतात- 'नाभयेत्' निराश व भयभीत होऊं नका. शांतीची तीव्र आकांक्षा (इच्छा) निरर्थक किंवा निष्फल होणार नाही.

किती जरी बळजबरीने आम्ही तत्त्वाकडे डोळेझांक केली, तरी सुदैवाने केव्हां केव्हां असे घडते, की, मन जगापासून निर्वृत्त, अर्थात् अंतर्मुख होते, आणि असे प्रश्न आंत उठतात, की, हे दृश्य जगत् कशापासून उत्पन्न झाले आहे ? मी कशाकरिता निर्माण झालो ? पृथ्वी आणि आकाश यांचा अर्थ तरी काय ?

धर्म.

वेदांमध्ये सांगितलें आहे, कीं, तत्त्वज्ञान, शास्त्र अथवा ऐहिक प्रेम यांनां जरी यांचें उत्तर देतां आलें नाहीं, तरी या आमच्या हाडींमासीं खिळलेल्या प्रश्नांचें उत्तर आह्वांला मिळालेंच पाहिजे. हे प्रश्न अनिर्वचनीय मायेमध्ये अंतर्भूत होत असल्यामुळें ते आह्वांला उकलावयाच्या कोड्याचा एक भाग होतात. ज्याप्रमाणें गरुडपक्ष्याला आपण तरंगत असलेल्या हवेहून उंच प्रदेशांत उडतां येत नाहीं, त्याप्रमाणेंच विचाराला देखील उपाधींच्या पलीकडे जातां येत नाहीं. जोंपर्यंत प्रश्न करणारा आणि प्रश्नाचा विषय हे भिन्न राहतात, तोंपर्यंत मायेचें बंधन असणारच, आणि दृश्यापलीकडे जाणें अशक्यच होणार. विशेष अभ्यासानेंच हें उद्दिष्ट साध्य होण्याजोगें आहे; आणि तें एकदां साध्य झालें ह्मणजे प्रश्न आणि उत्तर हीं दोन्ही नाहींशीं झालींच पाहिजेत. ऐहिक सुख, आनंद, प्रेम इत्यादि बंधनांपासून अलिप्त राहून हें उद्दिष्ट साधण्याचा वेदान्त प्रयत्न करितो. समाधीमध्ये मग्न झाल्यानंतर मन आणि बुद्धि यांनां अगोचर अशा ब्रह्माशीं आपण एकरूप होतो. हा साक्षात्कार किंचित् जरी लाभला तरी चिंता आणि भय यांपासून मनुष्य मुक्त होतो, आणि धर्माच्या या साक्षात्कारापासून अचल मनोनिग्रह आणि करारीपणा वाढून त्याच्या स्वभावांत तेजस्विता येते.

यावरून धर्माची आवश्यकता सिद्ध होते.

“तुका ह्मणे सर्व धर्म हरिचे पाय । येर ते अपाय दुःखमूळ ॥”

**PROPOSED PRINCIPLES
FOR
SADHARAN DHARMA SABHA.**

‘साधारण धर्मसभे’करितां सुचविलेलीं तत्त्वे.

(१) ‘साधारण धर्म’ याचा अर्थ शास्त्राचे सिद्धान्त, वेदान्ताची आज्ञा आणि सांप्रतच्या गरजा यांनां अनुरूप जीवनक्रम, असा आहे. प्रागतिक शास्त्रांबरोबर याची गति असल्यामुळे आणि हा मार्ग नेहमीं वर्तमानकाळाला धरून असल्यामुळे तो स्थित्यात्मक नसून प्रगमनशील आहे.

(२) ‘साधारण धर्म’ कोणत्याहि पंथाच्या किंवा पंथहीन मनुष्याला मोकळा आहे. अन्यधर्मीयांनां ‘साधारण धर्मात’ आल्यामुळे आपला धर्म सोडण्याची गरज नाही.

(३) ‘ साधारण धर्मा ’चा उद्देश हिंदुस्थानांतील आणि हळुहळू सर्व जगांतील निरनिराळ्या पंथांमध्ये, एककार न करतां, त्यांतील वैचित्र्यामध्ये ऐक्य घडवून आणणे, हा आहे. प्रत्येक वर्गांतील निरनिराळ्या व्यक्तींमध्ये ऐक्य वाढवून, निरनिराळ्या वर्गांचा एकमेकांशीं सलोखा करणे. आणि प्रत्येक व्यक्ति, वर्ग अथवा राष्ट्र यांनां आपापल्या विशिष्ट कामगिरीमध्ये प्रावीण्य मिळवावयास लावून व्यक्तिविषयक मत्सर कमी करणे, हाहि त्याचा एक उद्देश आहे.

(४) ‘ साधारण धर्म ’ सभेच्या उपदेशकांच्या मार्फत हिंदुस्थान आणि इतर देश यांमध्ये परस्पर दळणवळण वाढवून बंधुत्व आणि प्रेमभाव उत्पन्न करणे, हा ‘ साधारण धर्माचा ’ एक उद्देश आहे.

Sow. T. R. Malati Bai.

‘साधारण धर्मसभे’करितां सुचविलेलीं तत्त्वे.

(५) ‘ साधारण धर्मा’च्या प्रत्येक अनुयायानें शारीरिकं उन्नतीला अध्ययन किंवा ध्यान, मजन यांच्या इतकेंच महत्त्व दिलें पाहिजे.

(६) सरकारी विश्वविद्यालयाचें बरेंच काम आपल्या हातीं घेऊन विद्यार्थ्यांचें शील उत्तम बनण्याजोगें शिक्षण देण्याचा ‘ साधारण धर्माचा ’ विचार आहे. प्राचीन आणि अर्वाचीन तत्त्वज्ञानांवर पद्धतशीर व्याख्यानें देण्याची तजवीज करून, शिवाय प्राणिशास्त्र आणि इतर प्रयोगात्मक शास्त्रें (experimental sciences) यांमध्ये नवीन शोध करण्यास उत्तेजन देण्यांत येईल. शास्त्रीय ज्ञानाचा लोकांमध्ये प्रसार करण्यामध्ये आणि कल्पकता वाढविण्यामध्ये यत्किंचित्हि कसूर केली जाणार नाही.

FOREST TALKS.

*बृहदारण्यकम्.

“ मोठ्या कल्पना एकदां अस्तित्वांत येऊन त्यांना व्यवस्थित स्वरूप प्राप्त झालें, क्षणजे मग त्यांविषयीं गैरसमज होवो, त्यांनां अडथळा येवो, किंवा त्यांचा पाडाव होऊन कांहीं कालपर्यंत त्यांनां कोपऱ्यांत पडावें लागो, त्यांचा नाश झणून कधींहि व्हावयाचा नाहीं ! त्या आपल्यापरीं जीवितच असतात, व कालेंकरून जेव्हां मानवी विचार आणि नीतिसत्ता प्रगल्भ होऊन परिपक्व होतात तेव्हां त्या कल्पनांचा सामाजिक व्यवस्थेचीं एकजीव होवो.”

“कोणत्याहि अल्प बीजाला, पेरल्यापामून उगवेपर्यंत स्वस्थ पडूनच राहिलें पाहिजे. आणि त्याचें रोपटें होण्यापूर्वीं त्यानें बरेच उन्हाळें व पावसाळें पाहिले पाहिजेत. कांहीं कालानें पुनः येऊन पहा, क्षणजे त्या रोपट्याचा, झंझावाताला देखील दाद न देणारा असा प्रचंड वृक्ष झालेला तुझाला तेंथें दिसेल.”

या विचारांनां वाटल्यास मनोराज्य क्षणा, परंतु ते सत्यरूप आहेत!

Truth crushed to Earth shall rise again,
The eternal years of God are hers.

सत्या चिरडूनी टाकिलें धुळींत । पुनः उसळत निजबळें ॥ १ ॥

क्षणभरी जरी दृष्टीआड झालें । तरी तें नाशिलें नव जाय ॥ २ ॥

सनातन काळ जो कां ईश्वराचा । सत्याचा तो साचा असे पाहीं ॥ ३ ॥

मानवी हृदयरूपी ज्वालामुखीच्या विवरांतून बाहेर उसळून येणारा तप्त धातूचा हा रस आहे.

“पुत्रपौत्रांनां पोसणारे निर्झर ज्यांमधून निघतात अशा गगनचुंबित शिखरांचें हें स्फुरण आहे.”

* भारण्यकम्=Forest Talks, हा विषय बराच मोठा असल्यामुळे याला 'बृहदारण्यकम्' असें नांव दिलें आहे.

बृहदारण्यकम्.

CIVILIZATION.

(१) सुधारणा.

एक शीतल शिला उशाला घेऊन, मृदु वालुकेचा विछाना करून, एक पाय दुसऱ्या पायावर कसा तरी टाकून, मोठ्या प्रेमानें शुद्ध हवेचें सेवन करीत, दिव्य प्रकाशाचें चुंबन घेत, आणि आनंदातिशयानें प्रणवाचें गान करीत, झुळझुळ वाहणाऱ्या क्षऱ्याला ताल धरावयास लावून 'राम' देवदारु आणि भूर्ज वृक्षांच्या खाली विश्रांतीस्तव पड्डला असतां, सुधारणा नव्यानेंच प्राप्त झाल्यामुळें चढून गेलेल्या एका गृहस्थानें विनोदानें 'रामा'ला प्रश्न केला "आशियामधील 'लोकांचा आळशी स्वभाव आपण अमेरिकेंत काय ह्मणून आणतां ? उठा, कांहीं चांगलें काम करा. "

राम म्हणाला "माझ्या लाडक्या आत्मस्वरूपा जिवलग ! कांहीं चांगलें काम करण्याविषयी ह्मणशील तर त्या घंटांत अगोदरच अतिशय गर्दी झाली नाहीं काय ? मला आणि माझ्या 'रामा'ला एकटेंच राहूंदे कसें !"

काय, 'आळस' ह्मणतां ? पौर्वात्य आळस ? पण आळस ह्मणजे तरी काय ?

शिष्टाचाराच्या पंकांमध्ये धडपड करीत राहणें, रूढीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणें, दृश्याच्या कूपामध्ये मूर्तिपडाप्रमाणें मग्न होणें, मालमत्तेच्या डबक्यांत बुडून जाणें, आणि जो काळ वस्तुतः ईश्वरचितनामध्ये घालविला पाहिजे तो द्रव्यार्जनाकडे खर्च करणें, आणि या सर्वांला 'कांहीं चांगलें काम' असें ह्मणणें, हा आळस नव्हे काय ? खरोखर, आपल्या जीवित-क्रमाप्रमाणें दुसऱ्यांनां रहावयास लावणें, आणि पोषाख, खाणेंपिणें, चालणें, निजणें, हंसणें आणि रडणें—मग बोलण्याची गोष्ट सोडाच—यांत स्वतंत्रता नसणें, हा सर्व आळस नव्हे काय ? आपलें देवपण हरवणें हा आळस नव्हे काय ? ही घाई, हा गोंधळ, जीव धोक्यांत घालणारी ही पळापळ, ही संतापजनक धांवपळ, हा सर्व प्रकार कशाकरितां ? इतरांप्रमाणेंच सर्वशक्तिमान् धनाचा संग्रह करण्याकरितां ? आणि मग पुढें काय ?

स्वामी रामतीर्थ.

इतरांप्रमाणें उपभोग घ्यावयाचा ? छे ! सुखाच्या मागें लागण्यांत खरें सुख नाहीं. लोकमताला फशीं पडलेल्या गरीब बापड्यांनीं ! सुखाचा उपभोग घेण्यास विलंब कां लावितां ? या सुरम्य गिरिनिर्झराच्या तटाकीं असलेल्या या सृष्ट्युधानांत येऊन कां बसत नाहीं, आणि तुमचे *सख्खे बांधव-शुद्ध हवा, देदीप्यमान प्रकाश, लीलानृत्य करणारें पाणी, हिरवीगार जमीन-ज्या बांधवांपासून खरोखरच तुमचें रक्त बनलें आहे त्यांचें सहवाम-सौख्य तुम्ही कां अनुभवीत नाहीं ? सुधारलेलीं राष्ट्रं जातिरूपी चर्मांनीं बद्ध होऊन गेलीं आहेत. तेथील लोक स्वतःला आपल्या इतर बांधवांपासून वेगळे करितात आणि स्वतंत्र सृष्टि आणि सृष्टिक्रमानुरूप जीवन यांच्या अमर्यादित प्रदेशापासून बळेंच विभक्त होऊन आकुंचित व अरुंद दिवाणखाने-साक्षात् गुहा आणि अंधारकोठड्याच यांत स्वतःला कोंडून घेतात. विस्तीर्ण सृष्टीतून ते स्वतःला हांकून लावितात, सर्व चराचर सृष्टीतून स्वतःला बहिष्कृत करितात, वनस्पति आणि प्राणी यांपामून विभक्त होतात; श्रेष्ठता, इन्नत, शिष्टता आणि मानमान्यता यांचा स्वतः मोठा आव आणून ते दुसऱ्यांपासून अलग होतात आणि सांठलेल्या पाण्याप्रमाणें कुजत राहतात. थोडी दया करा, बाबांनीं ! स्वतःवर थोडी दया करा !

पद्धतशीर युक्तींनीं गरीब गरजू लोकांकडून लुवाडलेल्या संपत्तीनें तुम्हांला केवळ वीट आणणारी मिष्टान्नं झोडावयास मिळतील; फिक्रे चेहरे व शिष्टाचाराच्या मुद्रा तुम्हांला प्राप्त होतील; कृत्रिमपणाच्या दर्पानें भरून गेलेल्या 'खोली' नांवाच्या पेट्यांत तुम्ही कोंडले जाल; सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक अस्वाभाविक मादक पदार्थांनीं उत्पन्न झालेल्या मनाच्या अस्वस्थतेमध्ये सदैव रहाल. स्वतःची निव्वळ फसवणूक करण्याकरितां एवढा खटाटोप कशाला हवा ? अशा काल्पनिक सुखाच्या नांवाखालीं आपल्या हातचें खरें सौख्य सोडून देऊं नका. व्यर्थ भलतीकडे श्रम करण्याची गरज नाहीं.

चल, ये, हा चालता क्षण आणि हा येथील प्रदेश यांचा उपभोग घे. ये, मजबरोबर या गवतावर आडवा हो.

* 'सख्खे बांधव' ही या पुस्तकाच्या शेवटीं दिलेली कविता पहा.

बृहदारण्यकम्.

आपल्या आयुष्याचा विमा उतरण्याकरितां सोन्यारुप्याची मज्जा संपादन करण्यांत 'नका करूं नाश आयुष्याचा.' धनसंपन्न झाल्यानें आणि वेळेवर हस्याचा भरणा केल्यानें तुमच्या आयुष्याची हमी तुझाला मिळते काय ? हे मूढ अमरा ! त्याच्यावर विश्वास ठेवूं नको. झुलक बाबीकरितां, मयंकर मारामारी होत असलेल्या या जगांत जगण्याकरितां सबबी कशाला शोधून काढतां ?

गेलों अह्मी सकळ गुंतुनि या भवांत,
सत्तत्त्व तें विरल जाणति मानवांत;
द्रव्याजनार्थ करितों बहुसाल कष्ट,
विश्रांति ते विषयचित्तिनि होय नष्ट.

१

संपत्ति मेळवुनि भोगसुखीं रमावें
यामाजि नित्य अमुचें बल नाश पावे;
ही सृष्टि आपुलि असून दिसे परावी,
तत्त्वार्थ हा समजण्या सुमती वरावी.

२

स्वार्न्ते दिलीं क्षणसुखां, उरलें न भान,
हें आमुचें अति विगह्य घडे प्रदान;
चंद्रास पाहुनि सुखें जलधी उठावे,
आह्मां न भूर्तगत आंतर हेतु ठावे.

३

हे नित्य गर्जुनि समीर निवांत होती,
दिव्य प्रफुल्ल सुमनें मिटती जशीं तीं;

१. खरें तत्त्व. २. विरळा, क्वचित्. ३. दिवसभर कष्ट करून श्रमल्यानंतर मनुष्यांना झोप ही देवानें विश्रांति दिली आहे; परंतु विषयलुब्ध मनुष्याला विषयचित्तनामुळे रात्रीची झोप देखील बरोबर मिळत नाही, हा भावार्थ. ४. परकी. ५. ती वस्तुतः आपली असून परकी दिसते हें तत्त्व समजण्यास. ६. अंतःकरणें. ७. देणें, दान. ८. जड भूतांत असणारा परस्पर प्रेमभाव.

स्वामी रामतीर्थ.

वैमाजि वा तदितरीं कधि मृतजाती
नाहीं हृदयैव ह्यणुमी न विकर्षिती तीं. ३

बोळो सुखें जन मळा बहुदेववादी,
अअद्धान, अतिमूढ, पुराणवादी;
कोकापवाद मज हे बहु मान्य देवा !
मैत्री चराचरिं वडो, मज हाचि मेवा ! ५

निर्वात अन्धितटिं मी असतां मनासी
देवा ! दिसो सजिव मित्रचि वारिराशी;
तेणें उदासपण जाहळ या मनाचें,
भोगींच जें धरुनि षट्कट काम नाचे. ६

कुर्क्षींतिनी जलधिच्या मज दिव्यकांती
येतां दिसे जरि वरी जळदेवता ती;
कानीं पडे वरुणपुत्रविपाणजन्य—
सत्ताद, होइन तरी त्रिजगांत धन्य ! ७

येई प्रतीति जरि ही मज सर्व भूर्ती,
त्यागीन मी स्वकिय धर्म, विभो ! ऋतार्थी;
जो कां जुना अद्भुतभाविकलोकधर्म
ती स्वीकरीन; मज त्यांतचि फार धर्म ! ८

यूरोप आणि अमेरिका येथील सुधारलेलीं अशीं समजलीं जाणारीं राहें
विनाशपंचांत बरींच पुढें गेलीं आहेत. प्रगति ह्यणजे मानसिक

१. बारे गर्बून निर्वात होतात यांत. २. किंवा इतर सृष्टपदार्थांत. ३. आमचें
हृदय देख्य पावत नाहीं. ४. भूतें आद्याका आपणांकडे ओडीत नाहींत. ५. मन.
६. पोटांतून. ७. हे जळदेवतेचें विशेषण. ८. वरुणपुत्राच्या (proteus)
शिगाचा नाद. ९. सत्ताचीच केवळ चाड आहे ज्याका असा मी १०. सुख, कल्याण.

* The world is much with us; late and soon. या बडेस्वर्ष कवीच्या
कवितेचें मराठीत रूपांतर.

किंवा आध्यात्मिक उन्नति होय. खऱ्या प्रगतीनें मनुष्याच्या सत्स्वरूपाला हालविलें पाहिजे, त्याच्या नुसत्या छायेला जागें करण्यांत तिनें व्यर्थ खपूं नये. प्रगतीला ऐहिक संपत्तीशीं कांहींहि करावयाचें नाहीं, आणि अनवश्यक गरजा वाढविण्याचेंहि तिला कारण नाहीं. दिव्य ग्रंथ लिहिणाऱ्या आणि अगदीं साधेपणानें राहणाऱ्या आर्किंचन प्राचीन आर्यांच्या जीवनक्रमाचा योग्य तो फेरबदल करून इतिहास पुनरुद्धार करणार आहे. आधुनिक संस्कृति मुख्य उद्दिष्टापासून ढळली आहे. सध्यां मनुष्यें, भाजीपाला व धान्य यांसारखीं गणलीं जात आहेत. त्यांचा भाव उतरतो व चढतो. भ्रामक कल्पना टाकून द्या. कशाच्यानेंहि तुमची किंमत ठरविली जाणार नाहीं.

भपक्याच्या लाडक्या भक्तांनो ! तुझांला आर्यांचें संन्यास अथवा त्याग हें ध्येय जणूं काय स्वप्नसृष्टीतील एक कल्पना वाटते ! सावध असा. तुझांला हालवून जागे करण्याची व तुझी कोणत्या भयंकर भ्रमांत (nightmare) आहां हें तुझांला जाणवून देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ज्या मनुष्यामध्ये भक्तियुक्त त्याग नाहीं, तो अनुभविक, हुशार रानटी प्राणिच झटला पाहिजे.

सुधारलेल्या जगाची झकपक, त्याचा कृत्रिमपणा, शिष्टाचार, द्रव्यतृष्णा यांनां मुलून जाऊं नका. हीं सर्व फोल ठरलीं आहेत. अग्नीमध्ये घालून यांची पारख केली गेली, आणि लांकडांगवताप्रमाणें तीं कसाला उतरलीं नाहींत. निम्मे लोक अन्नावांचून उपाशीं मरत आहेत आणि उरलेले निम्मे लोक यथेच्छ उधळपट्टी, खुर्च्या टेबलें इत्यादि फाजील सामान, अत्तराच्या कुप्या, ढोंग आणि पैठणी (वरपांगी) आदर, यांमध्ये बुडून गेले आहेत. सर्व तऱ्हेचे मौल्यवान् कःपदार्थ, गचाळ संपत्ति आणि रोगट दिखाऊपणा हींच सर्वत्र भरलीं आहेत.

एकाची हानि करून दुसऱ्याकडे अधिक लक्ष्य देणें टाळल्यास शारीरिक अथवा मानसिक श्रम हे आरोग्य व दीर्घायुष्य यांच्याशीं विसंगत नाहींत; परंतु सधःकालीं कांहीं लोक शारीरिक श्रमावर उपजीविका करीत आहेत, भ्रमानें शिजून मरत आहेत, आणि कांहीं दुसरे लोक मानसिक

स्वामी रामतीर्थ.

शक्तीच्या उधळपट्टीने मरत आहेत. कुटुंबातील कांहीं व्यक्तींना नुमती कोरडी भाकर, आणि कांहींनां नुसतें लोणी किंवा तोंडी लावण्याचे पदार्थ देण्यासारखेंच हें आहे.

ज्यांच्याजवळ कांहीं मालमत्ता आहे, ते या विश्वांतील स्वतःला नीच ठरविणारे गचाळ लोक होत. कोणत्याहि वस्तूवर हक्क सांगणारे तेच स्वरे शूद्र होत. ज्याच्या मालकीचें ह्मणून कांहीं आहे ते अंधारकोठडीत काळ कंठणारे आणि स्वतःला दोषी ठरविणारे कैदी होत. जे संग्रह करतात ते अनुकंपनीय कीटक होत. हे आत्मघातकी लोक स्वतःला राजा किंवा सभापति (President) ह्मणवून घेऊन संपत्तीच्या गलिच्छ धुळीमध्ये आपणांला गुदमरून घेतात. कांहीं लोक स्वतःला विद्वान् व तत्त्वज्ञानी ह्मणवून घेऊन अंधकारामध्ये स्वतःला बुडवून घेतात. कांहीं लोक दुर्बलता आणि भित्रेपणा यांनांच शक्ति ह्मणून त्यांच्या पंकामध्ये रतून बसतात. कोरड्या जमिनीवर मासे धरण्याचा प्रयत्न करण्याइतके दूधसुळे झालेले हे लोक आपल्या हास्यास्पद स्थितीत श्रेष्ठतेचा ओव आणितात. मालमिळकत, जमीनजिदगी यांच्या भ्रमानें हे व्यर्थच शिणताहेत. स्वतःचा छळ करणाऱ्या या विचित्र यतींनां जागृत करून मुक्त केलें पाहिजे. संपत्ति, ज्ञान, पदव्या आणि अधिकार यांचे हक्क व मान गुंडाळून ठेवा. 'समता, समता' हेंच सुखाचें तत्त्व आहे. रानटी हांव, मिळेल तें आपल्या हातांत गच्च धरण्याची पशुतुल्य प्रकृति, आणि या पशुतुल्य प्रवृत्तीहून अधिक वाईट अशी संग्रह करून तो वाढविण्याची प्रवृत्ति, या सर्व गोष्टी लोकांनां त्रस्त, अस्वस्थ आणि संभ्रांत करतात. उदामवृत्ति आणि नीच महत्त्वाकांक्षा यांचा विषमज्वर शमूद्या. "ज्याअर्थी तूं कांहीं मत्ता बाळगिली आहेस त्याअर्थी ती तुझ्यावर सत्ता चालविते व तुला पूर्णपणें घेरून टाकिते," हें कठोर तत्त्व प्रत्येकाच्या हृदयांत बिंबविलें पाहिजे, प्रत्येकाच्या कानांत ओतलें पाहिजे.

हे सत्यान्वेषी मनुष्या ! तुझ्या सभोवतालच्या लोकांच्या रीतीभाती आणि सुधारणेचें दडपण यांनी त्रस्त होऊं नको. प्रगमनशील ह्मणून

बृहदारण्यकम्.

समजल्या जाणाऱ्या राष्ट्रांच्या डामडौलानें गोंधळून जाऊं नको. त्याचें 'वस्तुस्थिति आणि आंकडेशास्त्र' हें डोळ्यांत धूळ टाकणारी निव्वळ लबाडी, कल्पित गोष्ट आहे. त्यांची 'रोकड संपत्ति आणि भ्यासुर सत्य' हे नुसते कल्पनेचे खेळ आहेत. या विसाव्या शतकांत प्रगमनशील राष्ट्रांनीं आपली शासनपद्धति व वर्तनक्रम बदलून स्वातंत्र्य आणि वेदान्त यांच्या तत्त्वांवर तीं नेऊन ठेवण्याची वेळ फारशी लांब नाही. ममत्वाच्या कल्पनेचा त्याग करण्यामध्ये, आणि वेदान्ताच्या त्यागवृत्तीचा स्वीकार करण्यामध्ये व्यक्तीचें व तसेंच राष्ट्रांचें कल्याण आहे. दुसरा मार्ग नाही.

द्रव्यतृष्णेच्या ज्वरानें पीडित झालेल्या सर्व पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये, अंतर्गत शक्तीचा व्यापार चालू आहे, आणि त्या शक्ति ममत्वाच्या भ्रांतीमध्ये स्वतःला गुदमरून टाकणाऱ्या सर्व क्षुद्र लोकांनां जागें करितील. त्यागाचें साम्राज्य, स्वातंत्र्याचें राज्य, हीं येऊन जगाला धन्य करणार आहेत.

प्रश्न—एकादा नवीन पंथ स्थापण्याचें तुमच्या मनांत आहे काय ?

उत्तर—'राम' कोणत्याच कल्पनेचा पुरस्कर्ता नाही. सत्य आपोआप प्रस्थापित होतें. 'राम' नुसता प्रभूच्या आड येत नाही, तो स्वतःला निर्मळ ठेवितो, आणि तेजाला पूर्णपणें प्रकाश देतो. सत्य कोणत्याहि रूपानें प्रकाशो. त्याच्या ज्योतीमध्ये शरीर, मन आणि सर्व कांहीं भस्म होवो. संदेश सांगितल्यानंतर पाहिजे तर संदेशहारी व्यक्तीला मारून टाका. याहून अधिक भाग्य कोणतें ?

प्रश्न—एकादा धर्मसंस्थापक अथवा पैगंबर आपण आहां काय ?

उत्तर—नाहीं. तें मला कमीपणा आणणारें आहे. मी साक्षात् ईश्वरच आहे आणि तूंही तसाच आहेस. देह हें माझे साधन आहे.

प्रश्न—तुमच्या संदेशाला यश येणार नाही. त्याचें ग्रहण करण्यास लोक तयार नाहीत.

उत्तर—नसोत बापडे ! त्याचें मला काय ? मी सत्यरूप आहे. दमडी दमडी करून पैसा मिळविण्याचा क्षुद्र कल्पनेनें मी चालत नसतो. सर्व युगें माझीच

स्वामी रामतीर्थ.

आहेत. अनंतकाल माझाच आहे. ख्रिस्ताचा त्याच्याच लोकांनीं अवेहेर केला पण सर्व जगानें त्याला उचलून धरिलें. त्याच्या कालानें त्याचा अवेहेर केला, तरी पुढील युगें त्याचीच झाली.

प्रश्न—इतिहासावरून तुमच्या ह्मणण्याची साक्ष पटत नाही.

उत्तर—तुमचा इतिहास अपूर्ण आहे. हें सत्य इतिहासामध्ये जो भाग लिहिणार आहे तो भाग अद्याप आपण वाचला नाही. प्रचंड इच्छाशक्ती-पुढें, मग ती एका व्यक्तीची कां असेना, इतिहास फिका पडतो. वास्तविक कारण सोडून देऊन बाह्य चिन्हांच्या अभ्यासामध्ये इतिहास गुंग होतो.

प्रश्न—इमरसनच्या ह्मणण्याप्रमाणें, 'खरें प्रेमाचें बंधन, सारख्या भावना असणें यांत आहे.' आणि तुमचें मत तर कोणाशीच पटत नाहींमिं दिमतें. केवढें प्रेमरहित आयुष्य आपणाला कंठाचें लागत असेल !

उत्तर—विश्वरूपी माझीं चित्रें निरनिराळ्या वाजूंनं पाहण्याची मला मोठी मजा वाटते. येथें एकाद्या पुराणप्रिय मनुष्याप्रमाणें मी त्यांनां मागून पहातो; तेथें प्रगमनशील उदारमतवाद्याप्रमाणें त्यांनां पुढून पाहतो. 'राम' (किंवा 'पूरण') या रूपानें मी उजवीकडून पहातो, एकाद्या टीकाकारा-प्रमाणें मी डावीकडून पहातो. ह्या सर्व ठेवणी आणि वाजू पूर्णपणें माझ्याच आहेत. गौळण ताक घुसळीत असतां उजव्या हातांतील दोरी तीच ओढते, आणि डाव्या हातांतीलहि तीच ओढते. सर्वच वाजू माझ्या स्वतःच्या असल्या-सुळें कोणाशीं माझा मतभेद कसा असूं शकेल ? याप्रमाणें निरनिराळ्या लहरीमध्ये उचंबळणारा मी प्रेमोदधि आहे. सर्वांपासून भिन्न असण्यामध्येच माझे ऐक्य आहे. चला, या मजबरोबर, विरोधांमधील ऐक्याचा अनुभव ह्या असल्यास घ्या.

प्रश्न—हें काय गौडबंगाल आहे ? दुसऱ्याहून पूर्णपणें भिन्न असलेल्या मनुष्याचें त्याच्याशीं ऐक्य कसें होईल ?

१ हे स्वामीचे पट्टशिष्य आहेत.

बृहदारण्यकम्.

उत्तर-बरे तें असंध्या. मला देखील हेंच आश्चर्य वाटते, कीं, दिसण्या-मध्ये आपण एक असत नाही तरी पण आपण एक आहोत. लंगड्या तत्त्वज्ञानाला हें सिद्ध करितां येत नसेल, इंद्रियांनां तें दाखवितां येत नसेल, परंतु तें तसें आहे. जेव्हां तत्त्वाचा अनुभव येतो तेव्हां माया नाहीशी होते. प्रेम हें सिद्ध करून देतें. तत्त्वमसि (तें तूं आहेस). तूं स्वतः ईश्वरच आहेस.

प्रश्न-ईश्वराला 'तें' कां ह्मणतां ?

उत्तर-कोणी ईश्वराला आकाशांतील वाप समजून भजतात आणि त्याला 'तो' ह्मणतात. कोणी ईश्वराला दैवी माता ह्मणून भजतात आणि त्यांनीं ईश्वराला 'ती' असें ह्मणावें. दुसरे लोक फारशी कवीप्रमाणें देवाला आपली प्रिया समजून त्याची भक्ति करतात. तेव्हां ईश्वरासंबंधानें कोणतेंहि पुरुष-वाचक सर्वनाम वापरण्यापूर्वीं ईश्वर पुरुष आहे कीं स्त्री आहे हें आपण ठरविलें पाहिजे.

प्रश्न-तर मंग ईश्वर कोण आहे ?

उत्तर-ईश्वर पुरुष नाही व स्त्रीहि पण नाही. तें एक गुह्य आहे.

VEDANTA AND PROPERTY.

(२) वेदान्त आणि मालमत्ता.

मार्ग भिन्न व्हावयाच्या वेळीं विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल खालीलपैकी बहुतेक भाग लिहिला होता.

* * * * *

संपत्ति आणि मालमत्ता यांवरून लोकांचा दर्जा ठरविणें हें पायांतील निरनिराळ्या जोड्यांवरून मनुष्याचें वर्गीकरण करण्याइतकेंच अस्वाभाविक आहे.

यावरून 'राम' असें जाहीर करतो, कीं, मालमत्तेची कल्पना, गांठोडी, पिशव्यांचा हक्क, हींच आत्मसाक्षात्काराच्या आड येतात. एकाद्या

स्वामी रामतीर्थ.

बस्तूवर आपली सत्ता असावी असें वाटतांक्षणीं आत्मवंचनरूपी पिशाच आपणांस पछाडतें. 'संन्यास, किंवा वाटल्यास त्याला सर्वस्वामित्व ह्याणा-याचें सत्याशीं पेक्य करणें हाच शुद्ध वेदान्त होय.' पूर्ण प्रजासत्तात्मकता, समता, बाह्य अधिकागचें ओझे झुगारून देणें, द्रव्यसंग्रहाची वृत्ति टाकून देणें, सर्व विशेष हक समुद्रांत पार बुडवून टाकणें, आढ्यतेचा तिरस्कार करणें, आणि आपण क्षुद्र आहों अशा भावनेपासून होणारी मनाची चलबिचल झाडून टाकणें, हा सर्व स्थूल वेदांतील वेदान्त होय. आणि वेदान्त हा मानसिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत हीच वृत्ति आणतो. देह, बुद्धि, लेख, वचनें, गृह, दारा, मानमरातब, इभ्रत इत्यादि सर्व गोष्टींवरील ममत्व सोडणें, हा वेदान्त होय. निराळ्या शब्दांनीं सांगावयाचें असल्यास सर्व तऱ्हेचीं बंधनें आणि कुंपणे नाहीशीं करणें, इतरांनां वगळण्याकरितां स्वतःला कोंडून घेण्याची रीत सोडून देणें, आणि ईश्वराप्रमाणें जगांतील प्रत्येक शक्ति, प्रत्येक परमाणु, नक्षत्र आणि वृक्ष यांवर सार्वभौमत्व मिळविणें, हा वेदान्त होय. सर्व जगाकडून वेदान्ताच्या अनुभवाचा मार्ग खुला करण्याचे व्यवस्थित प्रयत्न बरेचदां न कळत केले जात आहेत. सरतेशेवटीं संन्यासाची ध्वजा सर्व जगावर फडकत राहिली पाहिजे.

कांहीं वेदान्ती भक्तीच्या शासनावरहुकूम सध्यांच वागत आहेत आणि कोठें कोठें पुरातन कालापासून ती ज्योत पेटत ठेविलेली आहे.

कल्पना करा, की, एक साधु गंगातटाकीं बसला आहे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे निर्भय होऊन पशु, पक्षी, गुरें, ढोरें व मासे देखील त्याच्या-जवळ निःशंकपणें येऊन त्याच्या हातांतून भाकरीचे तुकडे खातात. याच तत्त्वाचा कळस झालेले एक उदाहरण मी सांगतो.

माझ्या माहितीतील एका स्वामीला एक जबर जखम झाली होती. वरील कातडें कृमि खात होते. कृमि मारण्याकरितां तो मलम लावीत नसे, आणि जेव्हां जेव्हां जखमेतील लसेमधून तृप्त होऊन ते कृमि खालीं पडत तेव्हां तेव्हां तो त्यांनां हंसत हंसत जखमेवर पुनः ठेवी. हा क्षुद्र देह जगांतील प्रत्येक कीटकाचा आहे आणि हें विस्तीर्ण विश्व माझे आहे. हें विश्व

माझे शरीर आहे. हवा आणि जमीन हीं माझा पोषाख आणि पादत्राण आहेत.

स्वामी याचा अर्थच नित्यदाता असा आहे. सत्याला धरून रहा, वाकी सर्व कांहीं जाऊंद्या. खरा संन्यासी भिक्षा मागून आणलेले अन्न देखील अधिक गरजू लोकांना देऊन टाकतो, आणि द्यावयास कांहींच उरले नाही अणजे मोठ्या आनंदाने तो आपला देह कीडमुंगी, कृमि, माशा, सर्प इत्यादिकांना देऊन टाकितो, आणि सर्वात्मरूपाने प्रतिगृहीत्याप्रमाणे त्यांचा तो उपभोगहि घेतो. मांसाची भेजवानी खात असतां, माशा आणि किडे या रूपाने तो सुख भोगित असतो, व आपल्या शरीरांतील हाडे वाळत असतां, हवा आणि उष्णता या रूपाने तो सुख अनुभवीत असतो.

साधारण दानधर्मः—समाजाच्या एका भागाला पूर्णपणे पिळ्ढन काढून, त्याला दरिद्री करून, त्याला निकृष्ट स्थिति आणून मिळविलेल्या पैशांपैकी एकादा क्षुल्लक अंश दानधर्मांमध्ये परत देणे याला मोठे औदार्य असे नांव देण्याइतकी मिळकतीसंबंधी समाजाची कल्पना दृढ होऊन बसली आहे. जणू काय मरणाच्या मनुष्याच्या तोंडामध्ये पाण्याचे दोन थेंब घालून त्याच्या वेदना वाढविणे, हें एक सर्वात्कृष्ट धर्मकृत्यच आहे! कांहींहि व्याज न घेणे हा मोठा उपकार समजला जातो. कारण व्याज (संस्कृतामध्ये व्याज= लबाडी, ठकबाजी किंवा फसवेगिरी) सर्वत्र प्रचलित आहे.

यूरोपांतील व अमेरिकेंतील दानधर्माची ही स्थिति आहे. हिंदुस्थानांतील धर्मबुद्धि उपासमार काढणाऱ्या गरीब बिचाऱ्यांची कांहींच काळजी घेत नाही; परंतु तीच धर्मबुद्धि आकंठ पोट भरलेल्या निरुद्योगी आळशी वेदमूर्तींमं भोजन दिल्यानें दात्यांनां एकदम स्वर्गाला नेऊन पोहोचविते!

साधेपणालाच मी डौल आणीन. तुझाला सौंदर्य कशाने प्राप्त होते? तुझाला संबुत करणाऱ्या (झांकून टाकणाऱ्या) वस्त्रांनीं, का, तुझाला विबुत करणाऱ्या लावण्यानें? कपडे अगर कोणतेहि पदार्थ यांपासून सौंदर्य उसनें आणण्याची जरूरी नाही. नैसर्गिक स्मित, आरोग्य आणि उल्हास धारण करा.

स्वामी रामतीर्थ.

वाटेल त्याला येऊन चोरी करूया. तुमचें कय विघडलें? तुम्ही आपला भाग सोडूं नका. तुम्ही सत्यरूप आहां, सत्य आहां. तुम्ही जड ऐश्वर्याकरितां झगडत नसून सत्याकरितां झगडत आहां. विश्वविद्यालयाच्या पदव्यांची आपणांला कांहीं गरज आहे काय? हे ! अंतिम पदवी स्वतः स्वतःलाच अर्पण केली पाहिजे.

स्वप्नांतील वाघ मारण्यास स्वप्नांतील तरवार द्या आहे, हें स्वप्न आहे; परंतु जागृत अवस्थेच्या दृष्टीनें पाहतां स्वप्नांतील वाघ व तरवार या दोन्हींमध्ये कांहीं अर्थ नसतो. अनुभविक ज्ञान व कला यांची स्थिति हीच आहे. लौकिक ज्ञान या नात्यानें त्यांची किर्तीहि आवश्यकता असली, तरी ब्रह्मज्ञानामध्ये (तुर्यावस्थेमध्ये) त्यांची कांहींच मातब्बरी नसते. आत्मसाक्षात्कारामध्ये जो एक मोठा अडथळा येतो तो हा, कीं, विश्वविद्यालयाच्या पदव्या, सरटिफिकेटें, किताब, मान आणि इतर मानसिक संपत्ति, या बौद्धिक भांडवलाला लोक फार्जील महत्त्व देतात. आत्मानुभूति झालेल्या मनुष्याला हें जग ह्मणजे लोकांनीं आपल्या मायिक कल्पनेनें उत्पन्न केलेली सृष्टिच, असें वाटतें. लोक स्वतः उत्पन्न केलेल्या वेड्याच्या इस्पितळांत राहून एकमेकांनां होस हो देऊन आपला भ्रम कायम ठेवितात. एकाद्या भारलेल्या मनुष्यानें कोरड्या जमिनीवर मनानें निर्माण केलेल्या सरोवराप्रमाणें जगांतील सर्व पदार्थ आहेत, आणि ते असे मायिक असल्यामुळे त्यांविषयीचें ज्ञानहि, ज्याविषयीं मोठमोठे विद्वान् लोक प्रतिष्ठा मिरवत असतात ते नुसती मायाच आहे. सर्व विश्व क्षणभंगुर असल्यामुळे त्यांविषयीचें त्याचें ज्ञानहि तसेंच आहे. या दृश्य पसान्याच्या मुळाशीं जाऊन पोहोंचलेल्या आत्मानुभवी पुरुषाला मोठमोठे अंतरालांतील गोल, नद्या, पर्वत, सूर्य, तारे हे कांहीं आश्चर्यकारक वाटत नाहींत; आणि ज्योतिषी, गणिती, बनस्पतिशास्त्रवेत्ते, भूगोलशास्त्रवेत्ते, प्राणिशास्त्रवेत्ते यांचें ज्ञान पोरखेळ, मजा, करमणूक याहून अधिक किंमतीचें आहे असेंहि त्याला वाटत नाहीं. व्यावहारिक पदार्थ बाळगणारे (धनिक) आणि व्यावहारिक पदार्थांविषयीं ज्ञान असणारे (शास्त्रज्ञ) हे त्या पदार्थांच्या

बृहदारण्यकम्.

किंमतीइतकेच मायिक होत. आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्यापुढें विद्वान्. तत्त्वज्ञानी किंवा प्रोफेसर यांनीं दाखविलेला राग किंवा अनुग्रह, टीका किंवा सूचना, यांचें कांहीं चालत नाहीं. साधारणतः विश्वविद्यालये, प्रदर्शनें आणि जत्रा, हीं, तो मायिक भ्रम तसाच कायम ठेवण्याचीं साधनें आहेत. चर्चे, देवालये, संमेलनें व सभा हीं सर्व जगाची मायिक निद्रा वाढविण्याचीं साधनें आहेत, असें बहुशः दिसून येते. सूर्य जरी गोठून जाण्याइतका थंड झाला, अथवा चंद्र अतिशय तप्त झाला, दिव्याची ज्वाळा वर न जातां खालीं जाऊं लागली, किंवा सर्व दिशा कागदाच्या सुरळीप्रमाणें जरी गुंडाळतां आल्या, तरी जीवन्मुक्ताला त्यांचें कांहीं आश्चर्य वाटणार नाहीं.

एके काळीं ब्राह्मणांनीं जगावर राज्य चालविलें. क्षत्रियांच्या राज्यांचें देखील युग होऊन गेलें. सध्यां वैश्यांचें राज्य चालू आहे. यानंतर शूद्रांच्या श्रमांचें, अर्थात् सेवंचें महत्त्व वाढण्याचे दिवस येणार आहेत. मात्र संन्यस्तवृत्तीनें पावन झालेल्या शूद्रांच्या हातून हें होणार आहे.

यूरोप आणि अमेरिका येथील मजूरदार (शूद्र) लोक धार्मिक प्रतिबंध व वंशपरंपरा यांनीं जखडले गेलेले नाहींत, तरी त्यांची स्थिति चांगली नाहीं. हिंदुस्थानामध्ये जातिभेदानें सर्व लोकांच्या आत्मबंधनाला मदत केल्यानें हा दुष्परिणाम आणि हा अन्याय दुष्पट वाढला आहे. यानें संप होत नाहींत खरे, पण यानें सर्व राष्ट्र दुर्बळ, आणि मुक्या मेंढराहून अधिक भिन्न होतें.

आजपर्यंत किंवा हा कालपावेतो वेदान्त हा कांहीं शैलक्या लोकांची मालमत्ता होऊन राहिला होता. बहुशः तो बुद्धीच्या भूमिकेवरच राहिला होता. इतके दिवस गर्भरूपानें असलेले हें मूल (वेदान्त) पृथ्वीच्या उदरांत (हिमालयांत) होतें; परंतु सरतेशेवटीं तें आतां पवित्र गंगाजीच्या रूपानें ब्राह्मण आणि शूद्र यांचा मळ सारखाच धुऊन काढीत, देवाला आणि मानवाला सारखेंच पावन करीत, सर्व अस्वामाविक भेद पार नाहींसे करीत, खालीं खुल्या मैदानावर आलें आहे. विराटस्वरूपी मानवसमाज एकरूप असला पाहिजे हें क्वचित्च कळत आहे. ज्याप्रमाणें अन्नाचें सेवन दररोज आपण जाणूनबुजून खेचलेनें करतो, परंतु त्या अन्नाचें पचन होवें व शरीराच्या निरनिराळ्या भागांनां तें पोहोचणें या क्रिया आपणें आप

स्वामी रामतीर्थ.

न कळत होतात, त्याचप्रमाणे ऐक्य आणि पूर्णता (भक्ति आणि ईश्वरत्व) यांमध्ये आपले चित्त गढून गेले असतां, सर्व भेद आणि अवश्य असलेले फेरबदल यांची व्यवस्था आपोआप लागेल.

हिंदुस्थानांतील राजेरजवाडे, धर्मगुरु, शूद्र आणि राज्यकर्ते लोक हो ! आणखी कांहीं वर्षांनीं काय स्थिति होईल याची तुझांला कल्पना तरी करतां येते काय ? तुझी वाटल्यास मला विचित्र दृष्टी हंसा, परंतु मला माझ्यासमोर असें दिसते, कीं, हें सर्व जग स्वामींनीं (संन्याशांनीं) भरून गेलें आहे; पृथ्वीच्या पाठीवर (जणू काय) देव संचार करित आहेत; मनुष्यांतील, देहावरून ठरवलेले (जाति) भेद पार नाहीसे झाले आहेत; हिंदुस्थान, चीन, अमेरिका व इंग्लंड या देशां मधील भेदभाव पार नाहीसा झाला आहे; नवीन संघ तयार होत आहेत आणि पुनः ते देखील विरघळून जाऊन त्या जागीं नवीन उत्पन्न होणार आहेत !

हे स्वप्नशील लाडक्यांनो ! तुमच्या नेत्रांवरील पटल दूर सारा, दृष्टी अत्युच्च संन्यासी अति नीच शूद्रांशी मिळून काम करित आहेत, असें दिसेल. पहा ! पहा ! ! त्या भिक्षापात्राचें एकदम खोरें आणि कुदळ झालें आहे ! संन्याशांचा आळस झडून गेला आहे, शूद्रकर्मांला संन्यासाची उच्च पदवी प्राप्त झाली आहे, सर्वांमध्ये त्यागवृत्ति बाणली आहे, गणिकेची लज्जाविहीन धिटाई आणि ' रामा 'चें पावित्र्य यांचा मिलाफ झाला आहे ! कोंकराचा कोमलपणा आणि सिंहाचें अचल धैर्य हीं संलग्न झालीं आहेत ! विरुद्ध स्थितीचें ऐक्य झालें आहे. आत्यंतिक विरोध गळाला आहे. विश्व एक कुटुंब बनलें आहे. पहा हें सर्व-दृष्टि फेंका आणि पहा !

आझांला अग्नि किंवा शस्त्रे यांची गरज लागणार काय ? नाही. पोलिसांची ? नाही. हें मनोराज्य आहे काय ? नव्हे. हा नुसता कल्पनाभ्रम ? नव्हे. हा काय समाजवाद आणि जातिवाद (Socialism or communism) आहे ? असेल. परंतु तो हिंदुस्थानांत मूळचाच आहे; नवीन नाही. वेदान्ताचा हा एक स्वाभाविक उपसिद्धान्त आहे. हिंदवासीयांनो ! जर तुझी

बृहदारण्यकम्.

स्वतःला जाणाल आणि त्यागाचा अंगीकार कराल, तर तुमचा रोग कोठे राहिल ? आधि नष्ट झाली असतां व्याधि पळालीच पाहिजे ! लबाडीची जरूरी नाही, शंका किंवा भीति बाळगण्याचेंहि कारण नाही. म्याड देवद्रोही लोकांनां वाटल्यास त्या मार्गाचा स्वीकार करूंगा.

मी 'राम बादशहा' आहे, आणि तुमचें हृदय माझे सिंहासन आहे. वेदांमधून जेव्हां मी उपदेश केला, कुरुक्षेत्र, येरुशलेम आणि मक्का येथे जेव्हां मी उपदेश केला, तेव्हां लोकांनीं त्याचा भलताच अर्थ केला. झणून मी पुनः तोंड उघडीत आहे. माझा शब्द तोच तुमचा शब्द. तत्त्वमसि. जें जें कांहीं तुला दिसतें तें तूं आहेस !

तुमच्यापैकीं कांहीं लोक कपाळाला आठव्या घालीत आहेत, कांहींनीं गरुडाच्या चोंचीप्रमाणें नाक मुरडलें आहे. तुझाला वाटेल तें करा, परंतु ईश्वरेच्छा घडून येणारच. कोणाचीहि शक्ति तिला थांबवूं शकणार नाही. क्रोणत्याहि राजाला, देवाला, दानवाला, तिच्या वाटेंत अडथळा आणतां येणार नाही. सत्याची प्रगति अपरिहार्य आहे. निराश होऊं नका. माझे डोकें तें तुमचें डोकें; वाटल्यास हें डोकें छाटून टाका. त्याच्या जागीं दुसरीं हजारों उद्भवतील.

शम्भ तत्रीज्ञ (सुफी तत्त्वज्ञ) हाच राग गातो होय ? पंजाबचे प्रेमळ भोला आणि पराक्रमी गोपाळसिंग यांनींहि तेंच गायन केलें आहे काय ? येशूनें आपल्या बोवड्या शब्दांनीं तेंच सत्य सांगितलें काय ? महंमदाला तोच चंद्र दिसला काय ? मला त्याचें काय होय ? मला जेव्हां चंद्रदर्शन होतें, तेव्हां माझा ईद सण येतो. पुरातन सत्य नेहमीं नूतन असतें. तुझाला साक्षात्कार झाला झणजे तुमचा ईद सण आला. जेव्हां तुझाला आत्मज्ञान होतें, सत्यरूप ईश्वराचें ज्ञान होतें, तेव्हां अज्ञानामुळें तुझाला मोठे वीर किंवा थोरपुरुष वाटत असलेले सर्व साधुसंत तत्क्षणीं तुमच्यांत लीन होतात.

स्वामी रामतीर्थ.

REFORMERS.

३ सुधारक.

खजुनियां भवनी उडसी वरी,
दिससि अंबरिं अग्निशिखेपरी;
गगनमार्गहि आक्रमिसी जवें,
करिसि गानविहार नवे नवे.

—आंगलकवि शेले.

पवित्र छाया.

अतिशय प्राचीन काळीं एक साधु होऊन गेला. तो इतका पवित्र होता, कीं, मानवी प्राणी इतका शुद्ध कसा असूं शकतो हें पहाण्याकरितां देवदूत स्वर्गांतून खालीं आले. तो नेहमीं आपलें नित्यकर्म करीत असे, आणि ज्याप्रमाणें तारे व पुष्पें नकळत प्रकाश व सुगंध पसरतात, त्याप्रमाणें सद्गुणाचा प्रसार करी.

दोनच शब्दांनीं त्याची दिनचर्या सांगतां येईल. तो देई व साही. तो दान करी व क्षमा करी! परंतु हे शब्द त्याच्या तोंडावोट कधींहि बाहेर आले नाहीत, ते (शब्द) त्याचें आत्मिकपूर्ण स्मित, दया, क्षमा आणि दान यांमध्ये व्यक्त होत असत.

देवदूत ईश्वराला ह्मणाले “प्रभो, याला कांहीं सिद्धि दे.”

ईश्वरानें सांगितलें “ठीक आहे, त्याला काय हवें आहे तें विचारा.”

देवदूतांनीं साधूला पुसलें “तुझ्या हस्तस्पर्शानें रोगी बरे व्हावे अशी सिद्धि तुला हवी आहे काय ?”

साधु ह्मणाला “नको, ती गोष्ट ईश्वरालाच करूंया.”

“पाप्यांचा उद्धार करण्याची आणि कुमार्गगामी लोकांनां सन्मार्गावर आणण्याची शक्ति हवी का ?”

“नको, तें काम देवदूतांचें आहे. मला भक्ति करावयाची आहे, मला कोणाचा उद्धार करावयाचा नाही.”

“शांतीचा पुतळा होऊन आपल्याला सद्गुणांच्या प्रभावानें सर्व लोकांनां आकर्षून ईश्वराचें महत्त्व वाढविणें हें हवें आहे काय ?”

बृहदारण्यकम्.

“नको, लोकांनां जर मीं आकर्षून घेतलें तर ते देवाला पारखे होतील. स्वतःचें महत्त्व वाढविण्याचीं ईश्वराजवळ अन्य साधनें आहेत.”

“ मग तुझी इच्छा तरी काय आहे ?”

साधु सितवदन करून ह्मणाला “माझी इच्छा काय असणार ? ईश्वराची माझ्यावर पूर्ण कृपा असूंद्या. त्यांत सर्व कांहीं आलें नाहीं काय ?”

पण देवदूतांनीं आग्रह केला, कीं, “तरी तूं वर मागितलाच पाहिजेस. नाहीं तर एकादी सिद्धि तुजवर बळेंच लादण्यांत येईल.”

साधु ह्मणाला “बरें आहे. मला नकळत माझ्या हातून पुष्कळ सत्कृत्यें व्हावीत.”

देवदूत बरेच घोटाळ्यांत पडले. सर्वांनीं विचार केला व पुढील युक्ति योजिली. जेव्हां जेव्हां त्या साधूची छाया त्याच्या पाठीमागें किंवा बाजूला त्याला न दिसेशी पडेल, तेव्हां तेव्हां तीमध्ये रोग बरे करण्याचा, पीडा हरण करण्याचा, आणि दुःखें नाहींशीं करण्याचा गुण असावा, असें त्यांनीं ठरविलें:

आणि त्याप्रमाणेंच घडून आलें. जेव्हां जेव्हां साधु आपल्या वाटेनें जाई, तेव्हां तेव्हां त्याच्या पाठीमागें अगर बाजूला पडलेल्या छायेनें रुक्ष मार्ग हिरवेगार होत, वठलेल्या झाडांनां पालवी फुटे, आटून गेलेल्या झऱ्यांनां पुनः स्वच्छ पाणी येई, निस्तेज मुलांच्या तोंडावर टवटवी दिसे आणि दुर्दैवी आयांनां आनंद होई.

परंतु तारे व पुष्पें ज्याप्रमाणें न कळत प्रकाश व सुगंध पसरतात, त्याप्रमाणें तो साधु सद्गुणांचा प्रसार करित आपलीं नित्यकर्में करित असे. त्याच्या विनयाला मान देऊन लोक निमूटपणें त्याच्या मागोमाग जात आणि त्याच्या याशक्तीबद्दल कधीहि त्याच्यापाशीं बोलत नसत. हळुहळु लोक त्याचें नांव देखील विसरले आणि ‘पवित्र छाया’ असेंच त्याचें नांव पडलें.

सत्य तुझांमध्ये इतकें बाणूंघा, कीं, त्याच्या महत्त्वापुढें वित्त आणि व्यक्ति यांचा दिखाऊपणा पार उडून गेला पाहिजे. जेव्हां सत्याशीं तुमचें

स्वामी रामतीर्थ.

तादात्म्य यथार्थ व पूर्ण होईल, तेव्हां मत्सरचे बाण तुम्हांला विद्ध करू शकणार नाहीत. गोंड्याला आपलें शिंग कोठें खुपसावें हें समजणार नाही, व्यात्राला आपलीं तीक्ष्ण नखें रोंवावयास कोठेंच वाव सांपडणार नाही; खड्डाला घुसण्यास कोठेंच जागा राहणार नाही, आणि तुमच्या देहावर तोफांच्या गोळ्यांचा पाऊस पडत असला तरी ' तुम्हांला ' त्याचा स्पर्शहि होणार नाही !

सत्याचाच स्नेह संपादा. जरी एकटें राहणें भाग पडलें, तरी सत्याला चिकटून रहा; सत्याच्या बाजूनें लढत मरा. सत्यरूपी जीवनाच्या स्वर्गामध्ये जर तुम्ही एकाकी झालां, तर सत्यनिष्ठारूपी सूर्य तुम्हांला पुरून उरसा सोबती आहे. तुमचे जीवंत विचार ग्रहण करून पुष्कळ सोबती तुम्हांभोंवतीं जमतील, आणि अशा रीतीनें बनलेला संघ स्वाभाविक होईल. आपलें तत्त्व सोडून संघ करण्याच्या भरीला पडूं नका. मला लोकांचीं मते बदलावयाचीं नाहीत व अनुयायी मिळवावयाचे नाहीत. मला सत्याला अनुसरून वर्तावयाचें आहे. सत्याला संरक्षण आणि संरक्षक यांची अपेक्षा नाही. सूर्यप्रकाशाला कधीं पुरस्कर्ते किंवा दूत यांची गरज पडते काय ? मी सत्याचा प्रसार करीत नाहीं, सत्यच माझा व स्वतःचा प्रसार करीत आहे.

उत्क्रांतितत्त्ववादी ' जुळवून घेणें ' (Adaptation) या मुद्यावर ह्मणतात, कीं, जर एकाद्याला योग्य ती तडजोड करण्याची खुबी साधली, तर त्याला या जगांत दिवस काढणें काहीं कठिण नाही. असंख्य प्राणी, वनस्पति आणि मनुष्ये यांना ही खुबी साधली आहे, आणि ह्मणूनच ते आणि त्यांचे वंशज यांची जीवनकलहामध्ये सरशीच होत आहे. खरें आहे. ज्याला जगण्याची कला अवगत आहे तो ऋषिच होय. त्याचें सर्व जगाशीं सख्य असल्यामुळें सर्व जगाचें त्याच्याशीं पटलेंच पाहिजे. वासनामय क्षुद्र अहंकाराचा त्याग करून पूर्णाशीं ज्याचें ऐक्य झालें आहे, अशा मनुष्याच्या पुढें संकटें टिकतील तरी कशीं ? ' परार्थवादीच काय तो जीवनकलहामध्ये यशस्वी होतो, या शास्त्रीय तत्त्वाचा लोकांकडून दुरुपयोग होण्याचा बराच संभव आहे.

बुद्धारण्यकम्.

परार्थवाद ह्यणजे काय ? लोक कशाची अपेक्षा करितात, त्यांना काय आवडते, त्यांची इच्छा काय आहे, त्यांना काय पसंत आहे, हे नेहमी शोधित राहणे असा याचा अर्थ आहे काय ? 'योग्य ती तडजोड करण्याची खुबी,' याचा अर्थ लोकच्छंदानुवर्तन असा होतो काय ? किंवा 'कर्म करण्याचा हव्यास' हाच सेवाधर्म आहे काय ?

नव्हे. खरा स्वार्थ ह्यणजे खरा परार्थ (परमार्थ) होय. उल्हास आणि प्रेम यांच्याशी ज्याची एकतानता झाली आहे, आणि जो स्वतःमध्ये प्रगट झालेले सत्य तडजोड किंवा ऐकमत्य यांच्या नांवाखाली वेडेवाकडे न करितां स्पष्टपणे जाहीर करतो, तोच सरतेशेवटीं विजय मिळवितो.

ज्याप्रमाणे शेतामध्ये एक कलिंगड पिकावयास आले असतां त्याच ऋतूच्या परिणामामुळे उगवणारी दुसरी हजारां कलिंगडे पिकावयास आलेली असतात, त्याचप्रमाणे जेव्हां एकादी सकृद्दर्शनी नूतन आणि विचित्र दिसणारी कल्पना तुमच्या मनामध्ये येते तेव्हां पक्के समजा, कीं, जरी तीच कल्पना स्पष्टपणे दुसऱ्याच्या मनांत आली नसली, तरी हजारां लोकांचे विचार त्याच दिशेने वाहत असले पाहिजेत. जेव्हां वसंतऋतूमध्ये एका झाडावर एकादे पान, एकादी पाकळी, अथवा एकादा अंकुर फुटून लागतो, जेव्हां एकादे रोपटे भूमीतून वर येते, तेव्हां त्याच्यासारखीच हजारां तयार होत असतात. धार्मिक, नैतिक किंवा बौद्धिक नूतन जन्म, मातेच्या उदरांतील अर्भकाप्रमाणे पवित्र होय. तो छपवून ठेवणे ह्यणजे परमात्म्याशीं द्रोह करणे होय.

तुझांला आश्चर्य वाटेले, पण स्वतःशीं इमानाने वागण्यांत तुम्ही सर्वांशीं इमानाने वागतां. केवळ सत्याकरितां केलेली तडजोड, केलेला त्याग, केलेले ऐकमत्य निष्पाप आहे. व्यक्ति, दिखाऊपणा, भपका, पदव्या, संपत्ति, विद्वत्ता आणि आचार, यांविषयीं आदर किंवा पूज्यभाव वाळगणे ही जड मूर्तिपूजा होय. व्यवहारज्ञान ह्यणजे अज्ञानाचे दुसरे नांव होय.

स्वामी रामतीर्थ.

नक्षत्रं करिती आत्मप्रकाशन । निजानंदें आण सर्वकाळ ॥ १ ॥
 निजानंदें सिंधु वठवी लहरी । चंद्रिकेमाझारी क्रीडती ज्या ॥ २ ॥
 क्रीडतात योगारूढ होऊनीयां । घुरती न घायां कशानेंही ॥ ३ ॥
 अवीट कावळी न ज्या आत्मतृप्ति । तळमळ अति तया होई ॥ ४ ॥
 आत्मसन्धेनें ते वर्तती सुखेंची । स्थिति इतरांची न पाहती ॥ ५ ॥
 निजकार्यीं सर्व स्वशक्ति वेंचिती । तेंचि ते पावती मोटेपण ॥ ६ ॥
 आत्मरूप व्हाया करीं वा निश्चय । 'तत्त्वमसि' ध्येय ध्यावें सदा ॥ ७ ॥
 शोकसागरासी तरे आत्मविद । तत्त्वाची या याद राखीं बापा ॥ ८ ॥
 *देह जावो अथवा राहो । सत्या ठायीं माझा भावो ॥ १ ॥
 असो पाप अनिवार । येवो त्यांत दुःख फार ॥ २ ॥
 मनोदेवतेची ग्वाही । परि न सोडीं मी कदाही ॥ ३ ॥

हे सत्या, तुजवर माझे प्रेम आहे. प्रेमा, मी नेहमीं तुजशीं खरेपणानें वागतों. कार्यकारी लोकांनां आपल्या हातून कांहीं 'घडावें', आपण कांहीं 'दृश्य' कार्य साधावें, आपल्या मतानुयायी व भगत लोकांची संख्या अधिक दिसावी, अशी ही लागलेली तळमळ ह्मणजे एक प्रचंड विघातक शक्ति होय. दृश्य फल आणि आंकड्यांचा पुरावा याविषयींच्या काळजीनेंच सगळा घोंटाळा होतो. एकाद्या प्रेतामध्ये सर्व राष्ट्राला बाधण्याइतकें विष असू शकेल, पण या गोष्टीनें त्या शवाचें महत्त्व ठरतें काय ? पुष्कळदां कांहीं पंथांचा प्रसार यामुळेच होतो.

आपण लाविलेलीं झाडें आपल्या देखत फळाला येऊन त्यांचीं फळें आपण खावीं अशी पुष्कळ लोकांची आतुरता दिसते. यावरून श्रद्धेचा अभाव आणि आपलपोटेपणा व्यक्त होतो. येशू ख्रिस्त, नानक इत्यादि साधुसंतांनीं आपल्या देहाचें ज्या झाडांकरितां खत केलें, त्या झाडांनां कैक पिढ्यांनंतर फळें आलीं.

*सत्यापरता नाहीं धर्म । सत्य तेंचि परब्रह्म । सत्यापाशीं पुरुषोत्तम । सर्वकाळ तिष्ठत ॥ १ ॥
 सत्य सन्मार्गीं वर्ततां नर । त्याचा कैबारी जगदीश्वर । त्याचें कार्य शारंगधर । आपण
 जंगें संपादी ॥ ३ ॥

—मुक्तेश्वर.

बृहदारण्यकम्.

कांहीं वक्त्यांनां धूमकेतूप्रमाणें आपल्या पाठीमागें एक भयकेदार शेंपूट असावें, अशी हांव असते; परंतु हें अस्पष्ट शेंपूट प्रचंड व विस्तीर्ण असून देखील त्याला वजन कांहींच नसतें.

आतषबाजीचा प्रकाश पाहण्यास लोकांच्या शुंडींच्या शुंडी येतात; परंतु ती मौज संपली ह्मणजे कशाचाहि मागमूस मागें रहात नाही, आणि या दारूकामाच्या उजेडानें कधी गडबड्या मनुष्याला सुधारतां आलें आहे काय ? स्थिर व निरंतरचा प्रकाश—मग तो लहानशा मेणबत्तीचा कां असेना—हाच नेहमी उपयोगी पडतो.

स्वतःचा गुरुत्वमध्य स्वतःबाहेर टाकूं नका. शुद्ध प्रेम आणि स्वार्थ-त्याग हीं शीलार्ची प्रधान अंगें होत. परहित ही नुसती आंगंतुक गोष्ट आहे.

अंतरिक्षीं फिरे पृथ्वी निरंतर । इष्टि सूर्यावर ठेवूनीयां ॥ १ ॥

नीलनभामाजी दिव्य प्रकाशित । रवीविरहित किंवा राही ॥ २ ॥

वादळांनीं प्रस्त झाली तरी चाले । गति न बदले भणुमात्र ॥ ३ ॥

सूर्याच्या प्रकाशीं किंवा झंझावार्ती । पृथ्वी समगति क्रमी मार्ग ॥४॥

पार्थिवा मानवा तुज भसे काल । ध्येय, गति, बळ, जाईं पुढें ॥५॥

एकाद्या कार्य करणाऱ्या मनुष्यामध्ये एका बाबतीत कांहीं दोष आहे, ह्मणून दुसऱ्या बाबतीत त्याची सेवा ध्यावयाची नाही, अशी हिंदुस्थानांत प्रवृत्ति दिसून येते. उदाहरणार्थ, एकाद्या उपदेशकाचे खाद्यपेयादिकां-विषयींचे व्यवहार मान्य नाहीत ह्मणून त्याच्या उपदेशाचें ग्रहण करावयाचें नाही. अशा योगानें देशामध्ये जुटीनें काम करणें जवळ जवळ अशक्य झालें आहे. ही प्रवृत्ति ह्मणजे, घोड्याप्रमाणें बसून जावयास उपयोगी नाही ह्मणून गाय व तिचें दूध टाकून देणें, व दूध देत नाही ह्मणून घोडीवर बसावयाचें सोडून देणें यासारखें होय !

स्वामी रामतीर्थ.

सृष्टिशस्त्रवेत्त्यांच्या असें स्पष्ट अनुभवाला आले आहे, कीं, जलद धावणारांना आयुष्यरूपी शर्यत जिंकतां येत नाहीं. त्याचप्रमाणें बलिष्ठांना लढाईत जय मिळतोच असें नाहीं. तर ज्यांना एकजुटीनें काम करितां येतें, त्यांनाच यश येतें. आधीं एकजूट—मग चढाओढ. मनुष्यामध्ये एकजूट कशी साधतां येईल हें पाहिलें पाहिजे. नुसती जूट करण्याकरितां केलेली जूट खात्रीनें फसणार. शरीरासारखे सेंद्रिय पदार्थ (organisms) आपोआप बनतात. परस्परसाहाय्य, जुटीनें काम करण्याची प्रवृत्ति आणि समान कार्य, यांच्यापासून सर्व शास्त्रे निष्पन्न होतात; परंतु कोणत्याहि दोन शास्त्रज्ञांना एकीकडे राहण्याची जरूरी नाहीं. एकाच सत्याशीं प्रामाणिकपणानें वागण्यांतच शास्त्रज्ञांची एक जूट होते. प्रेम, क्रीडा, सरलता हा लहान मुलांचा साधारण धर्म, सर्व जगभर आहे. हें ऐक्य प्रत्येक मूल स्वभावतः स्वतःशीं प्रामाणिकपणें वागतें ह्मणून प्राप्त होतें. बरेचदां दुसऱ्याकडून बरे ह्मणवून घेण्याच्या इच्छेनें आपलें शील बिघडत असतें; आपल्या कृत्रिम व दांभिक समाजाचा तर हा पायाच आहे. ज्यांची रुचि विचित्र व बिघडलेली आहे, अशांना स्वूष करण्याच्या इच्छेमुळे, मनुष्य एरवीं ज्या गोष्टी करणार नाहीं, त्या त्याला कराव्या लागतात. मद्यपानाचें व्यसन बहुधा संगदोषानें आणि मद्यपी मित्रांच्या भिडेमुळे जडतें.

सत्यव्रत हेंच काय तें खरें हित आहे. सत्याचरण करणें हें एकच सत्कर्म होय. सत्य तुझांला बळ देतें, सत्य तुझांला स्वतंत्र करितें. हाच मान होय. शक्ति ह्मणजे कांहीं सत्य नव्हे, तर जें न्याय्य आहे तें चिरकाल टिकून योग्य ठरतें; आणि चिरकाल टिकणें ही शक्ति होय. जें दुर्बल असतें तें नाश पावतें. ईश्वर ज्या गोष्टी आझांला करूं देतो त्यांवरून आपणांला ईश्वराची इच्छा समजून येते. सृष्टिरूपी ग्रंथामध्ये ईश्वरानें स्वहस्तानें स्पष्ट लिहिलें आहे, कीं, दौर्बल्याव्यतिरिक्त दुसरें पाप नाहीं आणि दौर्बल्य अज्ञानापासून उत्पन्न होतें.

बृहदारण्यकम्.

जं चिरकाल टिकते व वाढते ते ईश्वराच्या इच्छेप्रमाणे असलेच पाहिजे. नियम ह्मणजे वस्तुस्थितीपासून काढलेला सर्वसाधारण सिद्धान्त. सृष्टिरूपी धर्मग्रंथ आपणाला खालील नियम सांगतो. “जे कांहीं सत्य आहे ते आज नाही उद्यां बलाढ्य होऊन योग्य ठरणारच.” सत्य अति चिवट असते. स्पर्श झाल्याबरोबर पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे ते फुटून जाणार नाही. एवढेच नव्हे, तर सारा दिवस फूटबॉलप्रमाणे तुम्ही त्याला लाथाळा, तरी पण ते संध्याकाळी चांगले, वाटोळे व शाबूत राहिल. ईश्वर सर्व जगावर राज्य करित आहे, आणि शक्तिमान्—नव्हे सर्वशक्तिमान् सत्य हेच सर्वांना जिंकणार आहे. सत्याने विस्मित होऊं नका किंवा त्याला भिऊं नका. ‘ अहं ब्रह्मास्मि ’ (मी परमात्मा आहे) असे अंतःकरणापासून ह्मणा.

जो पक्ष अधिक सत्यनिष्ठा दाखवितो, अनंत शक्तीशी एक होऊन काम करितो, न्य सर्वशक्तिमान् परमेश्वराचे स्वरूप व्यक्त करितो, त्याच पक्षाला यश आणि वर्चस्व प्राप्त होते. सत्याच्या भावनेने (ज्ञानाने) सामर्थ्य आणि यश मिळते. देहाभिमानाने, मग तो मी ब्राह्मण आहे असा अभिमान असो, किंवा मी संन्यासी आहे असा अभिमान असो, तुम्ही चर्मकार किंवा चांभार (शूद्र) बनता. कातड्यांमध्ये व्यवहार करणारी ही चांडाळवृत्ति टाकून देण्यासंबंधी श्रुतीने तुम्हांला पुनः पुनः बजावून सांगितले आहे.

सत्यनिष्ठ, स्वार्थत्यागी मनुष्य चांभाराच्या धंद्यामध्ये देखील संन्यासवृत्ति आपूण शकतो. त्या धंद्यामुळेच, किंबहुना कोणत्याहि नुसत्या धंद्यामुळे तुम्ही शूद्र होत नाही. बायका, मुले आणि शूद्रलोक हीं राष्ट्र-वृक्षाचीं मुले आहेत. या सर्वांचे शिक्षण आणि संगोपन यांकडे हिंदुस्थानामध्ये कोणीच पहात नाही. उच्च झटले जाणारे वर्ग फार तर या राष्ट्रवृक्षाचीं फळे ह्मणतां येतील.

स्वामी रामतीर्थ.

फळे वृक्षावर राहण्याकरितां आह्मी आमचा सर्व वेळ दवडतां नये. मुळांकडे लक्ष्य घ्या. त्यांना योग्य खत व पाणी यांचा पुरवठा करा.

लाडक्या सुधारकांनी ! श्रीमंतांच्या मर्जीप्रमाणें वागल्यानें तुझाला तात्पुरतें महत्त्व प्राप्त होईल; परंतु गरीब लोक, स्त्रिया व मुलें यांच्याच हातून सत्याची प्रगति होणार आहे; इतरांच्या हातून नाहीं. इतिहास तर असेंच सांगतो. उपदेशकांची अशी प्रवृत्ति दिसून येते, कीं, सरकारी अंमलदार वगैरे बडेबडे लोक आपल्या व्याख्यानाला आले असतां ते आपणाला धन्य मानून घेतात. ही गोष्ट खरी आहे, कीं, सध्यांच्या काळीं सरकारी नोकर इतर लोकांहून अधिक हुशार असतात व ह्मणून त्यांचा कांहीं बोळा उपयोग होईल; परंतु राष्ट्रोन्नतीचें कार्य त्यांच्या हातून होण्याची आशा बाळगूं नये. ज्यांच्यामधील जोम नित्याच्या खरेडेघाशीनें पार पिडून निघाला आहे, आणि अतिश्रमानें ज्यांची शक्ति क्षीण झालेली आहे, अशा या मंडळीला त्यांचा मानमान्यतेचा तुरंग आणि त्यांची उच्च अगतिक स्थिति यांच्या श्रेष्ठ पदावर बसूंगा ! स्वतःच्या निढळाच्या घामानें मिळविलेलीं श्रवणमधुर स्तुतिस्तोत्रें, गार करून टाकणारीं अंगाई गीतें आणि आपल्या अनुचरांकडून मिळणारा मान यांचा त्यांनां यथेच्छ उपभोग घेऊंघ्या, परंतु स्वारा राष्ट्रोद्धार राष्ट्राच्या गरीब मुळांपासून होणार आहे.

हिंदुस्थानांतील अनेक चळवळी यशस्वी न होण्याचें मुख्य कारण ह्मणजे कार्यकारी लोकांनीं आपली सर्व शक्ति फळांनां आणि पानांनां (बड्या शिष्ट लोकांनां) पाणी घालण्यांत खर्च केली आहे. विचान्या शूद्रांनां प्रकाश व चैतन्य हवें आहे. गोरगरीबांची-ज्यांनां शून्यवत् गणलें जातें अशांची काळजी घेतल्याबद्दल लोक तुझाला दूषण देतील; परंतु हे लक्षांत ठेवा, कीं, शून्याच्या अंगीं देखील, तें एक या संख्यावाचक आंकड्याच्या उजव्या बाजूकडे ठेविलें असतां, त्याची किंमत दसपटीनें वाढविण्याची शक्ति आहे. तुमचें एकत्व (ममत्व 'I') याचा आंकडे किंवा शून्ये यांच्याशीं योग्य मिलाफ होऊंघ्या. 'तत्त्वमसि' तें तूं आहेस.

बृहदारण्यकम्.

काहीं क्षणतात, बायका, मुलें व शूद्र हीं ब्रह्मविद्येचीं अधिकारी नाहीत. या मतामुळेच वेदान्त हा एक मोठा पण संदिग्ध विधि (formula) होऊन बसला आहे. नुसता एक अनुभवशून्य कोरडा विधि.

जर प्रत्येक मूल सूर्याचा प्रकाश आणि हवा ही घेण्यास योग्य आहे, तर आध्यात्मिक प्रकाश व हवा हीं घेण्यास कां योग्य असूं नये ? ही ब्रह्मविद्या कोणापासून झांकून कां ठेवा ? अज्ञान आणि दौर्बल्य यांची तळघरें आणि बंद केलेल्या कोठड्या जमीनदोस्त करा. ईश्वरी प्रकाश आणि ईश्वरी हवा हीं सर्वांनां मिळून ते धन्य होऊंघ्या.

विधिनिषेधाच्या गोणी लोकांवर सक्तीनें लादल्यामुळे आध्यात्मिक दारिद्र्य उत्पन्न झालें आहे. उतावळे नीत्युपदेशक स्वतःकरितां व इतरांकरितां तत्त्वाचें (सत्याचें) ज्ञान मिळविण्याचें सोडून देऊन सद्गुणांचे बाह्य नियम लोकांवर लादून आपल्या उद्दिष्टाची हानि करून घेत आहेत. प्रत्येक जण आपल्या अनुभवानुरूप वागतो. डोळ्यांसमोर विहीर पाहून कोणीहि तीत उडी मारणार नाहीं. आपल्या सर्व विधिनिषेधात्मक आज्ञा मनुष्यांतील पशुवृत्तीनां लागू पडतात. जेव्हां आपण एकाद्या मुलाला किंवा मुलीला तूं हें काम करूं नको असें सांगतो, तेव्हां त्याची किंवा तिची बुद्धि उलट खाते (बंड करिते). कारण, या आज्ञेनें बुद्धीचा अपमान व अवहेलना केल्यासारखें होतें. आपल्या आज्ञा क्षणजे स्वाराखालून (बुद्धीच्या ताब्यांतून) घोड्याला (पशुवृत्तीला) बुजवून लावणेंच होय. मुलांवर हक्क गाजविण्याचा प्रयत्न करण्यानें अथवा त्यांच्या स्वतःच्या बुद्धिव्यतिरिक्त इतर गोष्टींचा त्यांच्यावर ताबा बसविण्याचा प्रयत्न करण्यानें, मुलांनां आपण बंडखोर बनवितों. बळजबरीच्या अंमलांनें जेथें बंडखोरपणा उत्पन्न होत नाहीं, तेथें क्षय आणि मरण हीं येतात. मानसशास्त्राचा असा एक नियम आहे, कीं, साधारण मनुष्याला एकादी सूचना जितकी मोघम द्यावी, तितका तिचा परिणाम अधिक होतो. दुसऱ्यावर नीतिपर उपदेश बळेच लादला असतां साधारण मनुष्याची प्रवृत्ति विरुद्ध वागण्याकडेच होते. कोणत्याहि गोष्टीला प्रतिबंध केल्यानें अथवा दोष दिव्यानें त्याविषयीची जिज्ञासा अधिकच वाढते.

स्वामी रामतीर्थ.

चाल अशी पडून गेली आहे, कीं, लोक देवाला देखील रिकामें सोडीत नाहीत. त्यानें आपल्याला आपली दररोजची किंवा महिन्याची भाकर देऊन आपली सेवा करावी, असें त्यांना वाटत असतें. सिद्धीच्या मार्गें लागलेला एक इसम सिद्धीची देवघेव करणाऱ्या एका फकिराजवळ गेला आणि त्यानें त्या पिराजवळ आपली इष्ट कामना सिद्ध करून देणारा एक 'दिव्य' मंत्र सांगावा अशी विनंति केली. फकिरानें त्याला मंत्र सांगितला पण त्याची फलप्राप्ति होण्याकरितां एक विचित्र अट घातली. ती ही, कीं, "सांगितलेल्या मुदतीपर्यंत तो मंत्र ह्मणत असतां माकडाची कल्पना डोक्यांत येतां कामा नये." गरीब विचारा दुसरे दिवशीं गुरूकडे कुरकुरत येऊन ह्मणाला "महाराज, जर तुम्हीं मला मुद्दाम बजावले नसतें, तर माकडाची कल्पना माझ्या डोक्यांत आली देखील नसती; परंतु आतां ही माकडाची कल्पना माकडाच्या पकडीप्रमाणें मला चिकटून राहिली आहे, आणि ती कांहींकेल्या जात नाही!" अशा रीतीनें जर आमच्या सभाग्य उपदेशकांनीं वरचेवर पाप व दुराचार यांचा प्रत्यक्ष निषेध करून तीं लोकांच्या चित्तांत जागृत ठेविलीं नसतीं, तर तीं या जगांतून केव्हांच नाहीशीं झालीं असतीं. भव्य नंदनवनांतील विचान्या अॅडमला, जर बायबलांतील परमेश्वरानें अमुक एक 'निषिद्ध' झाडाचें फळ खावयाचें नाहीं असें सांगितलें नसतें, तर एका कोपऱ्यांत असलेल्या त्या झाडाचें फळ मुद्दाम चाखून पाहण्याची कल्पनाहि त्याच्या मनांत आली नसती.

सुधारणेच्या नांवाखालीं आपण आपले हुकूम विकोपाला नेऊन पोहोंच-वितों. "तुझे नांव काय?" असें एका मुलाला विचारतां तें ह्मणालें "आई नेहमीं मला ह्मणते 'करूं नको' खबरदार (don't). तेव्हां 'करूं नको' हेंच माझे नांव असलें पाहिजे." त्याचप्रमाणें नेमनिष्ठांच्या भाराखालीं लोकांनीं आपला आत्मा गमाविला आहे, आणि आपण नुसतें नामरूप आहों अशी ते कल्पना करितात.

हिंदुस्थानामध्ये व्यावहारिक वेदान्त, पुस्तकांच्या मार्फत नव्हे तर आच-रणांत सुरू केला पाहिजे. वेदान्त ह्मणजे शारीरिक, मानसिक आणि

बृहदारण्यकम्.

आध्यात्मिक आरोग्य होय. अज्ञाशयानां निरोगी केलें असतां, पडसैं, खोकला, ताप, मधुमेह इत्यादि शारीरिक व्याधि, एवढेंच नव्हे, तर मत्सर आळस, तापटपणा, घाणेरडे विचार, दौर्बल्य इत्यादि अपवित्रतेचे प्रकारहि नाहींसे होतात.

नियतीचें यथार्थ ज्ञान ह्मणजेच खरें स्वातंत्र्य होय. मीच ती नियति आहे आणि यामुळेंच मी मुक्त आहे. मला जाणल्यानेच खरें ज्ञान प्राप्त होतें. तुमच्यामध्ये मी नसलों तर तुमचें आरोग्य ह्मणजे गलिच्छ रोगाचें स्वच्छ आवरण होय. ऐक्य बाणणें ह्मणजेच आरोग्य होय. ऐक्यरूप व्हा, जगांतील कोणत्याहि वस्तूच्या महत्त्वानें दडपून जाऊं नका. तुम्हांला जें काहीं सांगावयाचें असेल ते सांगा. जें काहीं सांगणें योग्य वाटत असेल तेवढेंच सांगू नका. आयुष्यांतील कोडीं सुटल्याशिवाय राहणार नाहींत; कारण आयुष्य ह्मणजे कोड्यांचा उलगडा होय. आरोग्याला पूर्ण वाव असूद्या. कोणताहि हेतु मनांत बाळगू नका. एकदम त्याम करावयास योग्य अशी अयोग्य मालमत्ता ह्मणजे आपले हेतु होत. सरळ पहा, ज्याप्रमाणें तुम्ही वृक्ष, नद्या यांकडे लहानमुलांसारखे निर्भयपणें पहातां, त्याप्रमाणें कोणाहि मनुष्याकडे पहा, व त्यामध्ये परकीयपणाची भावना न धरतां तेथें स्वतःलाच पहा. अनुभवानेंच ठेंच खाऊन शहाणे होणारे जे आह्मी थोर, जाणते, प्रौढ लोक, त्या आम्हांला जीविताचे खरे नियम जितके कळतात, त्यापेक्षां मुलांनांते अधिक कळतात. खाजकुली देखील जर तुम्ही न डगमगतां एकदम हातांत गच्च धरली, तर ती तुम्हांला काहीं इजा करित नाहीं; परंतु तेंच तुम्ही तिला नुसता स्पर्श मात्र केला, तर तुमच्या कातड्याची आग आग होते. असे काहीं कर्तृत्ववान् लोक आहेत, कीं, त्यांच्या खासगी संभाषणांमध्ये गुप्त हेरांची आणि डिट्टेकट्टेव्हांची पोक्त भीति दिसून येते. मी असें ह्मणण्याचें धार्ष्ट्य करितों, कीं, हे सन्माननीय सुधारक स्वतःच चोर आहेत ! लाडक्या गुप्त हेरांनीं आणि प्रिय डिट्टेकट्टेव्हांनीं ! या, या, तुमचें पूर्ण स्वागत असो. मला तुम्ही पाहिजे आहां. मी तुम्हांला पूर्वीच्या पगाराहून (पूर्वी काहीं मिळत असल्यास) अनंतपटीनें देईन. कृपा करून

स्वामी रामतीर्थ.

मला शोधून काढा. कृपा करून माझ्या रहस्याचा तपास काढा. ह्मणजे मी मोठ्या आनंदानें माझें सर्वस्व देईन. मोठ्या अपूर्व रीतीनें मी तुमच्या मनःकामना तृप्त करीन. तुमच्या सर्व गरजा नाहींशा करीन. अतःपर तुम्हांला दुःख भोगावें लागणार नाहीं. तुमचें दारिद्र्य धुडकावून लाविलें जाईल, आणि सर्व राज्यें तुमच्या चरणाप्रत येतील. गुप्तशोधन करणारें तुमचें हृदय धन्य होय. चला या !

आरोग्याच्या नियमाप्रमाणें प्रत्येक निरोगी मनुष्यानें श्रम केले पाहिजेत. अर्भकांचा कांहींहि हेतु नसतां तीं अतिशय उद्योगी असतात. तुम्हीं अतिशय श्रम करावे, मोठ्या पराक्रमानें आपला खेळ खेळावा, परंतु या क्रीडेवर तुम्हीं आपला आनंद अवलंबून ठेवूं नये, असें वेदान्त शिकवितो. प्रत्येक ठोका अथवा आघात आनंदानें प्रेरित असूंघ्या. आनंद नेहमीं व्यर्थ धुंडण्यांत तो नसावा.

सत्पक्षाकडे एकाकी असलेले जन हो ! बहुमत तुम्हांविरुद्ध आहे ह्मणून भिऊं नका. पुराणप्रिय अज्ञानांचें हें भासमान बहुमत ह्मणजे हिरवींगार पानें आणि हिरवें गवत यांवरील दाट हिमबिंदूंच्या समूहाप्रमाणें होय. हे भास्वान् सूर्या ! वितळून जाणारें हें बहुमत तुम्हें स्वागत करण्याकरितांच चकाकत आहे. सत्पक्षाला चिकटून रहा. शेंपांचशें लक्ष लोक तुमच्या विरुद्ध असले ह्मणून काय झालें ? बहुमत तुमच्याच बाजूला आहे. पाषाण, वृक्ष, नद्या, वायु, सूर्य आणि तारे हे तुमच्या बाजूला आहेत. काळ हा तुमच्या पक्षाला आहे, दिवस तुमचाच आहे, शतकें तुमचीच आहेत, अनंतकाल तुमचाच आहे. सर्वव्यापी प्रकृति तुम्हांमध्येच आहे. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनां तुम्हीं व्यापिलें आहे, परंतु त्यांच्याकडून तुम्हीं व्यापिले गेलां नाहीं. दैवाला घेरून तुम्हीं त्याला काबीज करितां !

ईश्वर तुमच्यामार्फत कार्य करूंघ्या ह्मणजे तुम्हांला कर्तव्य ह्मणून कांहीं उरणार नाहीं. ईश्वराला प्रकाशूंघ्या. ईश्वराला स्वतःचें आविष्करण करूंघ्या. ईश्वररूपानें रहा, ईश्वररूपानें खा, प्या, ईश्वररूपानें श्वसन करा. सत्याचा—आत्मतत्त्वाचा अनुभव घ्या, ह्मणजे इतर गोष्टी आपोआप जुद्धन

बृहदारण्यकम्.

येतील. तुझांमध्ये असलेल्या या ईश्वरी साम्राज्यानुरूप (तें साम्राज्य तुझीच
आहां) वागा, झणजे सर्व कांहीं तुझाला प्राप्त होईल.

x x x x x

पाहिजेत !

सुधारक

दुसऱ्यांचे नव्हेत

तर स्वतः

आणि संपन्न

विश्वविद्यालयाच्या पदव्यांनीं नव्हेत

तर मनोजयानें.

वय—दिव्यानंदभरित तारुण्य.

वेतन—सरूपता.

सत्वर अर्ज पाठवा !

भिक्षां देहि नको,

निश्चयानें मागा !

कोणाकडे ?

जगदीशाकडे—

झणजे आपल्या आत्मारामाकडे.

ॐ ! ॐ ! ॐ !

STORIES.

(४) गोष्टी.

लॉर्ड बायरन (एक प्रसिद्ध इंग्रज कवि).

या पुरुषानें आपल्या अंतःकरणांत आत्मीय स्वातंत्र्यतेज झळकूं दिलें
होतें. तो विश्वविद्यालयांत विद्यार्थी असतांना एकदां परीक्षेमध्ये 'लक्षाच्या
मेजवानीच्या वेळीं येशूख्रिस्तानें पाण्याचें मद्य करून दाखविण्याचा चमत्कार
केला,' या प्रसंगावर वर्णनात्मक निबंध लिहावयास त्याच्या वर्गाला सांगितलें
होतें. कांहीं विद्यार्थ्यांनीं किती तरी खटपट केली. दिलेल्या वेळामध्ये
कांहीं विद्यार्थ्यांनीं लांबलांब गोष्टी लिहावयास सुरुवात केली. पाहुणे मंडळीचा

स्वामी रामतीर्थ.

पोषाक कसा होता, पात्रें कशी मांडली होती, येशूनें आपली दृष्टि कशी फेंकिली, इत्यादि मारे पाल्हाळ लाविला होता. एवढा सारा वेळ बायरन छताकडे पहा, इतर विद्यार्थ्यांचे चेहरे न्याहाळून पहा, आणि तोंडानें बारीक शीळ घाल, असें करीत आपल्या जागीं वसला होता. वेळ संपल्यावर निबंधाच्या वहा गोळा करण्यास प्रोफेसर आले, व बायरन-कडे येतांच चेष्टेनें त्याला ह्मणाले “इतका वेळ एकसारखें लिहून लिहून आपण दमलां असाल !” त्यांना वाटलें, कीं, बायरन कोरीच वही देईल; पण बायरन ह्मणाला “जरा थांबा,” आणि त्यानें तेव्हांच एक ओळ खरडली आणि वही प्रोफेसराजवळ दिली. सुमारे तीन आठवडे झाल्यानंतर परीक्षेचा निकाल लागला आणि कांहीं निबंधांची बरीच वाखाणणी झाली; परंतु सर्वांना आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट ही, कीं, बायरननें पहिलें वक्षीस पटक्याविलें ! बायरनच्या निबंधाच्या योग्यतेची विद्यार्थ्यांनां माक्ष पटवून देण्याकरितां वर्गांत त्याचा निबंध वाचला गेला. त्याचा सर्व निबंध ह्मणजे खालील एक ओळ होती:—

“ The water saw its lord and blushed.”

“ पाहुनि निजप्रभूसी लजेनें सलिल जाहलें लाल. ”

त्यानें ओढूनताणून कांहीं आणलें नाहीं. ही ओळ सहजस्फूर्तीनें लिहिली गेली, आणि सहज केलेल्या कोणत्याहि कामाप्रमाणें ती निर्दोष, स्वतंत्र, सुबक, रसभरित, सरस्वतीचीच वाणी (the work of the Self) अशी झाली.

“ढोळ्यांतें बघणें अवश्यक असे, ते सांडिती न स्वयें,
‘तूं राहें स्थिर, ऐकणें न किमपी ! कानासि सांगूं नये;
स्पर्शा जाणतसे शरीर अमुचें तें नित्य कोठें वसो,
त्या स्पर्शा उपभोगणें स्वमनिंची इच्छा असो वा नसो. १

‘होई सर्व असें स्वयेंच’ कथिती वस्तू समस्तासि या,
ही वस्तुस्थिति पाहुनीहि मनुजा शंका मनीं कां तुझ्या ?
वाटे कीं तुजला मनोरथ तुझे होती न पूर्ण स्वयें,
तत्प्राप्त्यर्थं तुझे प्रयत्न घडल्यावांचून कांहीं न ये ?”* २

*बडस्यर्थच्या एका कवितेचें रूपांतर.

बृहदारण्यकम्.

MASTER MUSICIAN.

गंधर्वराज.

एका चर्चमध्ये एक उत्तम बाजाची पेटी होती. ती पेटी इतकी उत्तम होती, कीं, तिजवर देखरेख ठेवणारा मनुष्य कोणाहि नवख्याला तिला हात लावूं देत नसे. एके दिवशीं चर्चमध्ये प्रार्थना चालली असतां, अगदीं साधा पोषाक केलेला एक अनोळखी इसम तेथें आला, आणि आपण पेटी वाजवितों असें झणूं लागला; परंतु त्याला त्या पेटीच्या जवळ देखील कोणी जाऊं देईनात. तेथील उपदेशकाला त्याची ओळख नव्हती, आणि पेटी तर फार नामी असल्यामुळें त्याला कोणी ती वाजवूं देईना. परंतु प्रार्थना संपल्यानंतर, आणि पेटी वाजविणारे लोक तेथून उठून गेल्यावर हा मनुष्य गुपचुप त्या पेटीजवळ गेला. त्यानें पेटीच्या पडद्यांवर हात ठेविल्याबरोबर त्या वाद्यांनें आपला धनी ओळखला आणि त्यांतून सर्वोत्कृष्ट गायन बाहेर निघूं लागलें. श्रोतृवृंद जावयास उभा राहिला होता, तथापि हे दिव्य स्वर कानीं पडतांच तो जादूनें भारल्याप्रमाणें मोहित होऊन जागच्याजागीं स्तब्ध राहिला. एवढा हा अद्भुत स्वरसंयोग उत्पन्न करणारा मनुष्य तेथील गंधर्वराज, त्या वाद्याचा उत्पादकच होता.

आत्म्याला, ईश्वराला, प्रेमाला, आपणाकरितां काम करण्याची आपण संधिच देत नाहीं. या शरीराची काळजी आपणच घेतों, आणि हें उघड आहे, कीं, यामुळें आपल्यामधून मध्यम प्रतीचे स्वर (Notes) बाहेर पडतात. प्रभूला हें वाद्य वाजवूं द्या; प्रेमाचे हात तारांनां लागल्याबरोबर त्यांतून संगीतामृताचा प्रवाह वाहूं लागेल; तुझाला पूर्वीं कल्पना देखील नसलेलें संगीत, अद्भुत प्रभाव, स्वरैक्य आणि दिव्य आलाप हीं त्यांतून वाहूं लागतील.

DODGING DEATH.

मृत्यूच्या हातावर तुरी.

एकदां एका मनुष्यानें आपल्या कौशल्यानें स्वतःची इतकी उत्तम प्रतिमा बनविली, कीं, नक्कल कोणती व अस्सल कोणती हें कांहीं कोणाला ओळ-

स्वामी रामतीर्थ.

स्त्रितां येईना. त्याला जेव्हां समजलें, कीं, यमदूत आपणाला नेण्यास येत आहे, तेव्हां मरणाला कसें चुकवावें हें कांहीं त्याला समजेना. ह्मणून त्यानें पुढील अजब युक्ति योजिली: त्यानें आपले दहाबारा पुतळे तयार केले. यमदूत येऊन पहातो, तों, यांतील खरा मनुष्य कोणता हें त्याला कांहींच उमगेना. ह्मणून त्यानें कोणालाच नेलें नाहीं. यमदूत यमाजवळ गेला आणि आतां काय करावें ह्मणून त्यानें देवाला विचारलें व यमराजाचा सल्ला घेऊन त्या मनुष्याला नेण्याकरितां तो पृथ्वीवर पुनः आला आणि ह्मणतो “ अरे वाः, तूं बराच हुषार दिसतोस. हे पुतळे कितीतरी उत्तम केले आहेत; परंतु एके ठिकाणींच तूं चुकला आहेस. यांत एकच दोष राहिला आहे. ”

खरा मनुष्य एकदम पुढें सरसावून ह्मणाला “ कोठें, कोठें मी चुकलों आहे ? ”

यमदूत ह्मणाला “ यांतच ! ” आणि त्यानें त्या पुतळ्यांमधून त्याला नेमकें उचलून नेलें.

तात्पर्य ‘ मी बरोबर आहे काय ’ ह्मणून विचारणें हीच कायती भयंकर चूक आहे. “ बाबा, सत्याव्यतिरिक्त तूं दुसरें काय असणार ! अहंकाराचें कारटेंच मृत्यूला पकडावयाचें आहे. ”

“एकाचि मीपणें नागविलें घर । नातरी संसार ब्रह्मरूप ॥”

— श्रीज्ञानेश्वर.

THIS IS MY CARROT.

माझे हें गाजर.

एकदां एक गरीब बाई दुष्काळामध्ये मृत्यु पावली. चित्रगुप्तानें तिच्या मरणानंतर तिच्या पापपुण्याचा आढावा काढला. परंतु त्याला, एका उपासमार काढणाऱ्या भिकान्याला तिनें एकदां एक गाजर दिलें होतें, याखेरीज तिचें कोणतेंहि पुण्यकर्म सांपडेना. चित्रगुप्ताच्या आज्ञेनें तें गाजर तेंभें आणविलें. या गाजरानें ती बाई स्वर्गाला जावयाची होती. तिनें तें गाजर हातांत धरिलें व तें तिला घेऊन वर वर चाललें.

बृहदारण्यकम्.

इतक्यांत तेथें तो भिकारी आला. त्यानें तिच्या फाटक्या लुगड्याचा पदर धरिला आणि तोहि तिच्याबरोबर वर जाऊं लागला. तिसरा एक स्वर्गकामी उमेदवार त्या भिकार्याचा पाय धरून तसाच वर जाऊं लागला, आणि अशा रीतीनें त्या एका गाजराच्या जोरावर मनुष्यांची एक लांबची लांब माळ वर जाऊं लागली; आणि आश्चर्य हें, कीं, आपल्याला लटकून असलेल्या या लोकांचें त्या बाईला कांहींच वजन वाटलें नाहीं. (असल्या गोष्टी स्वप्नांत कधीं घडत नाहींत काय ?)

अशा रीतीनें ते मुक्त झालेले लोक वर वर जात जात एकदांचे स्वर्गद्वारापर्यंत येऊन पोहोंचले. येथें त्या बाईनें खालीं वळून पाहिलें, आणि तिला काय वाटलें कोण जाणे, आपल्या मागून येणाऱ्या सर्व लोकांनां ती ह्मणाली “ चालते व्हा मेल्यांनो ! हें माझें गाजर आहे. ” आणि न कळत तिनें त्यांनां शिडकारण्याकरितां आपला हात हालविला. त्याबरोबर हातांतील गाजर सुटून त्या सर्व लोकांच्या मालिकेसकट ती विचारी बाई खालीं पडली. गोष्ट आहे तशी दिली आहे. तात्पर्य तुमचें तुझी काढा. पहा—

मुक्त होता, परी बळें झाला बद्ध ।

धेऊनियां छंद ‘ माझें माझें ’ ॥

—तुकाराम.

EQUALITY.

समता.

(चाल-चर्पटपंजरीसारखी.)

गिरि खारीचा वाद जुंपला; खारीतें गिरि बोलुं लागलाः—
“क्षुद्र तूं परी डौल किती गे !” उत्तर देई तीही वेगेंः—
“प्रचंड होसी खरोखरी तूं, वर्षा व्हावे परि साही ऋतु;
मत्स्थानाची क्षिति मज नाहीं, सगळें शोभे अपुल्या ठायीं;
ठावें तव गौरव मज नाहीं, मम लाघव परि नच तव देहीं;
चपलताहि तुज अणुभर नाहीं, गुणभेदाचा प्रभाव पाहीं;
मान्य असे मज कीं तूं होशी, ब्यूह बिकटसा बहु भाखांसी;
अटविभार तूं पृष्ठिं व्हासी, फोडवे न परि कवची तुजसी !”

—हमसंग.

स्वामी रामतीर्थ.

“स्वामीजी, आपण ह्मणतां, कीं, आपला आत्मा ह्मणजे सर्वे ज्ञान आहे. तेव्हां येत्या कायद्याच्या परीक्षेमध्ये मला आपली पुस्तके वाचल्याशिवाय पहिले बक्षीस मिळावे अशी एकादी वेदान्ती सूक्ष्म दृष्टि मिळविण्याची युक्ति कृपा करून सांगाल काय ?”

एकदां एक राजकुमार, लहानपणी आपल्या सरदांगच्या मुलांबरोबर लपंडावाचा खेळ खेळत होता. त्याला मुलें कांहीं केल्या सांपडेनात. हा खेळ पहात तेथें उभा असलेला एक गृहस्थ ह्मणाला “आपल्या संवगड्यांनां शोधण्याचा इतका खटाटोप कशाला ? आपण राजे आहां, त्यांनां वाहेर येण्याचा आपण हुकूम सोडा, कीं, ते एकदम जमतील.” राजकुमार ह्मणाला “तसें केलें असतां खेळांतील मजा जाईल. खेळांत कांहीं बद्दल राहणार नाहीं.”

त्याचप्रमाणें वस्तुतः तुळी या सर्व दृश्यजाताचे स्वामी आहां, सर्वज्ञ ईश्वर आहां, परंतु ज्याअर्थी तुळीं मजेस्वातः या जगाच्या चक्रव्यूहांत लपंडावाचा खेळ मांडून तुमच्याच प्रजेला (सर्व तऱ्हेचे विषय आणि व्यासंग यांनां) शोधीत आहां, त्याअर्थी आपला अंमल गाजवून सर्व खेळाची घाण करून टाकणे बरोबर होणार नाहीं. ज्या स्थितीमध्ये भूत, भविष्य आणि वर्तमान, आणि हजारे सूर्य आणि तारे सर्व तुळीच बनतां, एवढेंच नव्हे, तर तुमच्या ज्ञानोदधीमध्ये हे सर्व पदार्थ ह्मणजे केवळ लहान लहान तरंग किंवा आवर्त होत, तेथें ती कायद्याची परीक्षा किंवा सांसारिक भरभराट यांची तुळी कोठें काळजी कराल ? जर तुझाला, सूक्ष्म दिव्यदृष्टि हवी असेल, तर ज्याकरितां तुळी ही सूक्ष्मदृष्टि मागत आहां, तें इंद्रियजन्य दृश्य (जगत्) तुळीं टाकून दिलें पाहिजे.

एकदां मासे धरण्याकरितां एक जाळें पसरलें होतें. त्यांत मासे सांपडल्याबरोबर माशांनीं आपल्या प्रचंड ओझ्यानें च तें जाळें पाण्यांत ओढून नेलें. ही नूतन वेदान्ती दिव्यदृष्टि, वासनांचें जाळेंचेंजाळें घेऊन जाणारा ‘ विचित्र मासा ’ आहे. त्याचप्रमाणें ज्ञान मिळविण्याचा नेहमींचा मार्ग हा देखील वेदान्ती सूक्ष्मदृष्टीचा एक प्रकार आहे. कारण, त्यामध्ये अभ्यासाच्या वेळेपुरता तरी मनुष्य अहंकार आणि द्वैतभाव यांपासून मुक्त होतो.

बृहदारण्यकम्.

इमाम् गिज्ञाली नांवाच्या एका मुसलमान साधूविषयीं असें सांगतात, कीं, तो विद्यार्थिदशेंत असतांना एके रात्री बराच अभ्यास करून आपल्या अभ्यासाच्या खोलींत झोंपीं गेला. ज्ञानाची देवता (खवाजा खिजार) त्याच्या स्वप्नामध्ये आली, आणि त्याच्या कानांत व नाकांत नुसता फुंकर घालून त्याला जगांतील सर्व ज्ञान देण्याचें तिनें कबूल केलें. मानी इमाम गिज्ञालीनें तें नाकारिलें आणि त्याएवजीं रात्रभर वाचण्याकरितां आपणाला तेल मिळावें असा त्यानें तिजपाशीं वर मागितला. जवळच्या मार्गापेक्षां त्याला लांबचा मार्गच बरा वाटला. कारण, स्वर्गामध्ये चोरून मागल्या द्वारानें जाण्याची त्याची इच्छा नव्हती.

कशा रीतीनें वागावें याचा तुम्ही देवाला उपदेश करूं नका. आपली इच्छा त्याच्यावर लादूं नका. सर्व कांहीं त्याच्यावर सोपवा. अहंकार टाकून घ्या. खोट्या कल्पनांचा त्याग करा. अशा रीतीनेंच तुम्ही आपलें शरीर व मन प्रकाशमय करा. सर्व खरें खरें ज्ञान आणि शिक्षण आंतूनच येतें. पुस्तकांपासून किंवा दुसऱ्याच्या मनापासून येत नाहीं. मोठमोठ्या सर्व विभूतींनां, नवीन नवीन शोध करणाऱ्या कल्पक लोकांनां, ते केवळ विचारांतच मग्न झाले असतांना सर्व शोध लागले. त्यांच्या मनांमध्ये कोणत्याहि तऱ्हेची वासना, गडबड किंवा घोटाळा नव्हता; त्यांनीं आपलें मन आणि आपलें व्यक्तित्व, आपलपोटेपणाच्या वृत्तीपासून अलिप्त ठेविलें होतें. त्यांनीं स्वतःला स्फटिकाप्रमाणें शुद्ध निर्मळ केलें, ह्मणून त्यांच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला व पुस्तकें आणि पुस्तकालयें त्यासुद्धें प्रकाशित झालीं. यांचें नांव कर्म (उद्योग). उद्योग ह्मणजे कावाडकष्ट असें 'राम' कधीहि ह्मणत नाहीं. वेदान्तामध्ये कर्म ह्मणजे आत्म्याशीं तादात्म्यानें स्फुरण पावणें आणि सर्व विश्वाशीं एकतानतेनें असणें, असाच अर्थ आहे. तत्त्वाशीं (सत्याशीं) हें निःस्वार्थ-बुद्धीनें केलेलें ऐक्य हेंच खरें कर्म आहे; पण त्याला पुष्कळदां अकर्म किंवा आळस असें ह्मणण्यांत येतें. वेदान्ती बाण्यानें केलेलें एकादें अतिशय श्रमाचें महत्कृत्य देखील कांहीं ओझे न वाटतां सौख्यकारक क्रीडाच वाटते. कांहींहि करावयाचें नसून, सर्वदा कर्म करीत रहा, यामध्ये

स्वामी रामतीर्थ.

वेदान्ताचा सर्व उपदेश आला. धन्य असा तो कर्मयोगी. यशाच्या मार्गे
धांवण्यांचें तुझी जेव्हां सोडून घाल, तेव्हांच यश स्वतः
तुमच्यामार्गे धांवत येईल.

वायु.

अमूर्ते घायो ! दुमजात कांहीं
न हालवीसी, परि नाद पाहीं—
'स्वूऊ' असा मंजुल फार कार्नी
येई; तुझा मानससौख्यदानी. १
राहें जरा, ये ह्कडे असा रे !
कानांत माझ्या कथि वृत्त सारें;
जासी कुठें तूं ? वद मित्रराया !
अलक्ष्य तूही गति मानवां या. २
गळ्या ! तृणाग्रें कथि वांकवीसी,
कथी समोरून पळून जासी;
दडोनियां राहसि पाठिमार्गे,
जासी कुठें ? हें मज शीघ्र सांगें ! ३
स्पर्शून कर्णा कथि धावतोसी,
घांसून गालासि तसाधि जासी;
भूतापरी तूं निसटून तोकें,
जासी क्षणें क्रंदसि दुःखशोकें. ४
राहें जरा, ये ह्कडे असा रे !
कानांत माझ्या कथि वृत्त सारें;
जासी कुठें ? तूं वद मित्रराया !
अलक्ष्य तूही गति मानवां या. ५

(५) प्रेम.

अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६ ॥
मत्तः परतरं नाऽन्यत्किंचिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७ ॥

१ देहरहित. २ कौतुकानें.

बृहदारण्यकम्.

रसोऽहमप्सु कौंतेय प्रमाऽस्मि क्षशिसूर्ययोः ।
 प्रणवः सर्ववेदेषु शब्दः स्त्रे पौरुषं नृषु ॥ ८ ॥
 पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चाऽस्मि विभावसौ ।
 जीवनं सर्वभूतेषु तपश्चाऽस्मि तपस्विषु ॥ ९ ॥
 बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
 बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १० ॥
 बलं बलवतामस्मि कामरागद्विर्वर्जितम् ।
 धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥

—गीता, अ. ७.

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
 अनन्येनैव योगेन मां ध्यायंत उपासते ॥ ६ ॥
 तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
 भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥

—गीता, अ. १२.

ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः ॥
 केनेषितां वाचमिमां वदंति चक्षुः श्रोत्रं कउ देवो युनक्ति ॥ १ ॥
 श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो ह वाचश्च उ प्राणस्य प्राणः ॥
 चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीराः प्रेत्यास्माह्लोकादसृता भवन्ति ॥ २ ॥

—केनोपनिषत् ।

हें प्रेम निरनिराळ्या स्थितींतून, रासायनिक आकर्षणशक्ति, संसक्त्या-
 कर्षणशक्ति, गुरुत्वाकर्षणशक्ति, लोभ, वासना, हांव, महत्त्वाकांक्षा इत्यादि
 रूपानें क्रमाक्रमानें व्यक्त होतें. निरनिराळ्या तऱ्हेनें आणि निरनिराळ्या
 प्रमाणानें प्रेमाचीं आंदोलनें झालीं असतां, तीं चुंबनधर्म, विद्युच्छक्ति,
 प्रकाश, उष्णता आणि ध्वनि इत्यादि नांवांनं ओळखिलीं जातात. जड
 परमाणूंची यथार्थ कल्पना ह्मणजे ते शक्तीचे उगमबिंदु आहेत, ही होय.
 ह्मणून मूळाशीं पाहूं जातां जड द्रव्य घनीभूत प्रेमच आहे. कायदा
 आणि नियम ह्मणजे अनेकत्वामधील ऐक्य असल्यामुळें विविधतेमधील
 एकविधता, वैचित्र्यामधील साम्य, हीं सर्व प्रेमाचीं निराळीं रूपें आहेत.
 चौकस गुप्त पोल्सिस्, कपटी हेर, दिखाऊ मित्र, प्रबल शत्रु, दगा देणारे
 सोबती, यांमध्ये देखील प्रेमाचीच शक्ति कार्य करीत असते. प्रेमाखेरीज
 इतर कोणत्याहि सरकारचें राज्य चालत नाहीं. कार्ळाइलनें बटलें आहे,

स्वामी रामतीर्थ.

‘द्वेष ह्यणजे विकृत प्रेम.’ भीति ह्यणजे संकुचित प्रेम. असें नसतें तर प्रेमाचा भयावर पगडा कसा बसला असता ? रुपयांची धेली बरोबर असलेल्या मनुष्याला रानामध्ये त्या आवडल्या वित्तमुळे भीति वाटते. स्वतंत्र मनुष्य भेटेल त्याचें स्वागत करितो. मुक्त मनुष्याला समान प्रेमाचा अनुभव घ्यावयास मिळतो. वस्तुतः प्रेम ही एकच शक्ति या जगांत असल्यामुळे, प्रेमाशी ऐक्य अनुभवणें ह्यणजेच उद्धार किंवा मुक्ति होय; आणि बुद्ध्या किंवा न कळत या केवळ प्रेमसाक्षात्काराचा अनुभव घेण्याची खटपट करणें ह्यणजे जीवन होय. हें ध्येय साधण्यास अगदीं जवळच्या मार्गानें जाण्यास तयार असणें हेंच शहाणपण होय, आणि तें उद्दिष्ट साधण्याकरितां निरनिराळ्या प्रेमशक्तींची नीट व्यवस्था लावणें याचेंच नांव सद्गुण.

प्रेमामध्ये दगा ह्यणून कांहींच नसतो व कोणी दगळवाजहि नसतो. कोणाचाच स्वभाव वेडमानी नसतो. एकादा मनुष्य यहुदी, महंमदी, शूद्र किंवा ब्राह्मण आहे, ह्यणून त्याची शक्ति किंवा योग्यता आकुंचित करण्यास आह्मांला कोणताहि अधिकार नाही. दुराग्रही मतांच्या दासांना देखील मुक्ति मिळालीच पाहिजे. ज्याप्रमाणें कृष्णानें गोपिकांना शिष्टाचार आणि रूढि यांच्या कचाट्यांतून त्यांच्या मानलेल्या नवऱ्यांच्या घरांतून बाहेर काढलें, त्याप्रमाणें सत्यरूप ईश्वरानें तुह्मांला बाहेर ओढलें पाहिजे.

मनुष्याचा खरा आत्मा ह्यणजे या भेदातीत प्रेमाव्यतिरिक्त कांहीं नाही. तुह्मी प्रेम आहां. अहाहा ! तुह्मी विश्वात्मा आहां. लैलीच्या आरक्त कपोलावरील गुलाबी नखरा तुह्मीच आहां, आणि मजनूनचें रागविद्ध अंतःकरणहि तुह्मीच आहां. हें सत्य व्यवहारामध्ये अनुभविणें यालाच पावित्र्य ह्यणतात. परंतु जो वस्तूचा अभिलाष करितो आणि त्यांपासून आपण भिन्न आहों असें समजून त्यांच्या मार्गें लागतो, तो आपल्या ईश्वरी स्वत्वाचा भंग करितो, आणि त्यायोगें अषवित्र होतो. चुकविणें किंवा तोंड फिरविणें ह्यणजे पावित्र्य नव्हे. सौंदर्याचा प्रतिकार करणें किंवा तें टाळणें ह्यणजे शुद्धता नव्हे. खरें पावित्र्य तेंच, कीं, जेथें सर्व सौंदर्य

बृहदारण्यकम्.

माझ्यामध्येच मुरून असते आणि जेथे मला माझे सर्वांशीं इतके आध्यात्मिक ऐक्य वाटते, कीं, एकाद्याला भेटण्यासंबंधीं बोलणें किंवा विचार करणें ह्मणजे विरहाच्या दुःखद सूचनेसारखें वाटतें.

बोल त्याच्याशीं तूं ऐकतो ह्मणूनी । आत्म्याशीं मिळणीं आत्म्याची ॥
हस्तपाद किंवा प्राणाहिपरीस । समीप तो वास करीतसे ॥ १ ॥

सूर्य चंद्र तारे पर्वत मैदानें । सृष्टीचीं उद्यानें मनोहर ॥

सृष्टिकर्त्याचींच रूपें हीं प्रत्यक्ष । येत का न साक्ष जीवातुज ? ॥ २ ॥*

प्रभंजनरवामधें ध्वनि तुझा सदा राहतो,

तसा सलिलस्रोतसीं श्रवणं येत आराव तो;

प्रभातिं अथवा दिनांतसमयीं दिसे भास्कर,

तिथें खचित तूं विलास करिशी कसा सुंदर. १

सुदूर अससी तसा वससि माझिया अंतिके,

निनाद तव ऐकुनी हृदय हृष्ट होई निकें;

तवध्वनिनिवेष्टनें विभव प्राप्त होई मला;

जरी मरण ये मला तरिहि मी न सांडीं तुला. २

‘ जें जें असे तेंचि यथार्थ आहे. ’ यथार्थ ह्मणजे योग्य, अनुरूप आणि युक्त. जगांतील घडामोड ह्मणजे परिस्थित्यनुरूप होणारें नेहमींचें रूपांतर, आणि ह्मणून जग ह्मणजे चांगल्याचा प्रवाहच होय. जेव्हां जेव्हां मनुष्यांच्या भूतकालच्या अनुसंधानाचा वर्तमानकाळाच्या जुळणीशीं खटका उडतो, तेव्हां तेव्हां दुर्निवार पुनर्घटना, थोडा आवाज आणि डोळे दिपविणारा प्रकाश यांनीं युक्त होते, आणि यालाच क्रांति असें ह्मणतात.

एका गोष्टीच्या जागीं दुसरी कांहीं गोष्ट आल्याशिवाय आपण पहिली टाकावयास तयार नसतो. ह्मणून प्रगति सावकाश होते. प्रेम किंवा आसक्ति, एका दृष्टीनें पहातां एक तऱ्हेचें कवटाळणें अथवा चाचपडणें आहे; आणि दुसऱ्या दृष्टीनें पहातां तें त्यागाव्यतिरिक्त कांहीं नाहीं. प्रेम एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूकडे धावतें. प्रेमाचे विषय एकसारखे बदलत असतात, आणि जेव्हां जेव्हां प्रेमाचा विकास होतो तेव्हां तेव्हां तें प्रेम अनेक

१ टेनिसनच्या कवितेचें रूपांतर.

स्वामी रामतीर्थ.

जुन्या आसक्तींचा त्याग करितें. क्रमाक्रमानें शेवटीं अशी वेळ येते, कीं, मनुष्याचें प्रेमावरच प्रेम जडतें आणि प्रेमाचा विषय सर्वांचा अंतरात्मा होतो, आणि प्रेम करणाऱ्या मनुष्याचें या परमात्म्याशीं लग्नच होऊन जातें. या लग्नानंतर या कामुकाच्या बाहुपाशांत सर्व विश्व आणि सर्व पदार्थ येतात. अशा मनुष्याची काय इच्छा उरणार ? आपल्या बाहूंनीं आर्लिंगि लेल्या प्रियेची आपण आणखी इच्छा ह्मणून काय करावयाची ?

जेव्हां एकाद्याला आपला आत्मा तोच सर्वांचा आत्मा असा अनुभव येतो, तेव्हां तो कशाचीहि इच्छा करित नाही; सर्व कांहीं आपलेंच आहे असें मानून तो त्याचा उपभोग घेतो. तो या आपल्याच सृष्टीकडे पहातो, आणि ती त्याला उत्तम वाटते. प्रत्येक पदार्थापासून त्याला अनिर्वचनीय आनंद प्राप्त होतो. प्रत्येक सृष्ट पदार्थ त्याला आपला करभार देतो; मातीच्या डेंकळापासून आकाशांतील ढगापर्यंत, सूक्ष्म अणूपासून सर्वशक्तिमान् सूर्यापर्यंत, सरपटणाऱ्या क्षुद्र कीटकापासून चमकणाऱ्या सुदूरवर्ति तारकांपर्यंत सर्व कांहीं त्याच्या वैभवाचें वर्णन करितात आणि त्याचीं स्वस्तिर्गातें गातात. अशा मनुष्याहून भिन्न असें कांहीं नाही.

संसाराची इतकी प्रतिष्ठा वाळगूं नका.

मजसमोर दोन पदार्थ आहेत. वाटाण्याचें एक फूल आणि एक कुमारीका. फूल कापून पाहिलें तों त्यांत निरनिराळे परमाणु एकत्र ठेवणारी संसक्त्याकर्षणशक्ति, उष्णता, गुरुत्वाकर्षण, चुंबनधर्म इत्यादि इतर शक्ति दिसून आल्या; आणि त्या कुमारिकेमध्ये सर्व तऱ्हेचीं आश्चर्ये लपून राहिलीं आहेत, तिच्या डोळ्यांमध्ये तर तीं विशेषतः आहेत. येथें संबंध विश्वाचें आकलन करणारे दिशा व काल मला दिसून येतात. डोळे नांवाच्या एका चेंडूमध्ये संबंध विश्व भरलें आहे. हें विश्व डोक्यामध्ये भाववाचक जातिरूपानें आहे. संबंध विश्व ह्मणजे डोक्यांतील एक निवळ कल्पना आहे. चेंडू एकाकडून दुसऱ्याकडे टाकल्याप्रमाणें ही जर जगाविषयीची कल्पना एका डोक्यांतून दुसऱ्या डोक्यांत गेली नसती, तर हें जग झालेंच

बृहदारण्यकम्.

नसतें. ही मायिक निद्रा किंवा जगाविषयी कल्पना आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देतो, एका देशातून दुसऱ्या देशाला पाठवितों, आणि यालाच सर्व विश्व असें ह्मणतो. वस्तुतः तें तुमचेंच विश्व, तुमचीच कल्पना, तुमचेंच कार्य असतें. या चेंडूची इतकी मातब्बरी वाटूं देऊं नका. हा तुमच्याच डोक्यांतील चेंडू आहे, किंवा पायानें मारावयाचा चेंडू (फूटबॉल) आहे.*

‘त्यागादमृतमश्नुते’ त्यागापासून अमरत्व मिळतें. खरा त्याग ह्मणजे दृष्टीसमोर हें विश्व ह्मणजे कल्पनेचा चेंडू आहे, आणि स्वतःचा आत्मा विभु आहे हें ठेवून, सर्व भय, चिंता, उद्वेग, संभ्रम, मानसिक व्यथा या सर्वांना पार झुगारून देणें होय. तुह्मांला कोणतेंहि कर्म करावयाचें नाहीं. तुह्मी कोणाचे बांधले गेलां नाहीं. तुह्मी कोणाला जबाबदार नाहीं. तुह्मी कोणाचें देणें लागत नाहीं. सर्व समाज, सर्व राष्ट्रें आणि सर्व कांहीं एका बाजूला ठेवून आपलें (आत्म्याचें) व्यक्तित्व प्रस्थापित करा. याला ह्मणतात वेदान्त. समाज, रीतिभाति, शिष्टसांप्रदाय, कायदे, नियम, टीका, समालोचन या सर्वांना तुमच्या अंतरात्म्याला स्पर्श देखील करतां यावयाचा नाहीं. पाण्याचा एक लहानसा चिंचोळा भाग देखील संबंध समुद्राच्या पाण्याच्या दाबाला तोलून धरितो, असा उदकस्थितिशास्त्राचा सिद्धान्त आहे. हे व्यक्तिरूप अनंता ! स्वतःच्या पायावर उभें राहण्याचें धाडस कर, ह्मणजे संबंध विश्वाचा भार देखील तुला आवरून धरितां येईल. हें लक्ष्यांत आण, याचा अनुभव घे, भय टाकून देऊन चित्तेचा त्याग कर, एकदेशीय अहंकार नाहींसा कर. आणि प्रणवाचा असा अर्थ करून, प्रणवोच्चार कर. ॐ ॐ.

* पहा. जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूप पट फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥ तैसें मन एथ मुदल जाय । मग अहंभावादिक के आहे । ह्मणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥

—ज्ञानेश्वर.

स्वामी रामतीर्थ.

REST.

(६). विश्रांति.

आनंद चिद्धन अनंत अपार तो तूं,
आहेस व्यापुनि जर्गी पटें जेंवि तंतु ;
हा विश्वमेघ वळखे मृगतोय सारा,
चित्सूर्य तूंचि तुज जो दिसतो पसारा. १
तूं आनंदसमुद्र पूर्ण लहरी विश्वात्मिका या तुड्या,
आहे व्यापक तूं अखंड निरखीं नाहीं कदा हेतु ज्या;
होतो जो व्यवहार तो तुजविणें नाहीं पहा आपणा.
जो आहे सहजें सुखस्वरूप हें लक्षित राहे खुणा. २

—श्रीकृष्ण जगन्नाथ बांदकर.

आयुष्यांतील विविध व्यवसाय आणि शारीरिक व मानसिक शक्तींचा निरनिराळ्या रीतीनें होणारा खर्च, यांच्या योगानें सर्वकाळ तुझाला ताण बसण्याचा संभव आहे. या बाबत उपाधीनीं जर तुझी नेहमीं आपली ओढाताण होऊं दिली, तर तुझी मृत्यूला जवळ बोलावीस आहां, असें झटलें पाहिजे.

हें टाळावें कसें ? काम चुकवावें किंवा नित्यकर्म टाकून द्यावीं असें 'राम' तुझाला सांगत नाहीं; परंतु अविश्रांत, कष्टमय आणि कसोटीचें काम करून देखील तुझाला नेहमीं स्वास्थ्य (विसावा) मिळेल अशी संवय लावून घ्या, अशी तुझाला 'रामा'ची शिफारस आहे; आणि हा उपदेश वेदान्तांतील त्यागाहून भिन्न नाहीं. त्यागाच्या स्थिर भूमिचेर सर्वकाळ अधिष्ठित व्हा, आणि या अनुकूल भूमिकेचेर स्थिर राहिल्यानें येईल त्या कामाला जरी तुझी स्वतःला पूर्णपणें वाहून घेतलें, तरी तुझाला थकवा येणार नाहीं. कोणतेहि कर्तव्यकर्म करण्यास तुझी समर्थ व्हाल.

अधिक स्पष्ट सांगावयाचें झटलें क्षणजे काम करित असतां मधून मधून रिकाम्या क्षणीं 'ईश्वर किंवा स्वतःचा आत्मा हें एकच सत्य आहे, आणि देहादिकांविषयीं क्षणाल तर त्यांच्याशीं आपला कांहींच संबंध नाहीं,' अशा विचाराला थोडासा वेळ द्या. तुझी केवळ साक्षी आहां. परिणामाशीं

बृहदारण्यकम्.

किंवा फलाशीं तुह्यांला कांहींहि कर्तव्य नाहीं. याप्रमाणें विचार करून तुह्मीं डोळे झांकावे, सर्व स्नायु शिथिल करावे. आपल्या देहयष्टीला स्वस्थ व शांत टाकून द्या, मनांतील सर्व विचारांचा भार नाहींसा करा. ज्या मानानें तुह्यांला विचारांचें ओझें हलकें करितां येईल, त्या मानानें तुह्यांला अधिक शक्ति वाटेल.

मज्जातंतु आपल्या शरीरांतील जोम कायम ठेवितात, आणि विचार देखील मज्जातंतूवरच अवलंबून असतात. पचनक्रिया, रुधिराभिसरण, केसांची वाढ, इत्यादि क्रिया वस्तुतः मज्जातंतूच्या व्यापारांवर अवलंबून असतात. जर तुमच्या विचारांत घोंटाळा झाला आणि अनेक तऱ्हेच्या कल्पनांनीं तुह्मीं जर गोंधळून व गांगरून गेलां, तर यावरून हें व्यक्त होतें, कीं, तुमच्या मज्जातंतूवर फारच ओझें पडलें आहे. मानसिक सायास हा मज्जातंतूचा व्यापार एका दृष्टीनें फायद्याचा असेल; परंतु दुसऱ्या दृष्टीनें हा निःसंशय तोटा आहे. अविश्रांत विचार आणि मनाचा काच यांच्या योगानें शरीरांतील जोमाचा व्यय होतो. जर तुह्यांला आपला जोम कायम राखावयाचा असेल, आपलें आरोग्य राखावयाचें असेल आणि जीविताचा भार मज्जातंतुरूपी अश्वानें अनायासें न्यावा अशी तुमची इच्छा असेल, तर अहंतेच्या विचारांचें ओझें तुह्मीं कमी केलें पाहिजे. चिंता आणि काळजी यांच्या विचारांनां तुमच्या आयुष्यांतील सत्त्व शोषूं देऊं नका. पूर्ण निरोगी प्रकृति आणि जोमदार कार्यशक्ति यांचें गुह्य, आपलें मन नेहमीं उल्लसित आणि आनंदी ठेवणें, कधींहि कंटाळून न जाणें, कधींहि न गोंधळणें, आणि भीति, विचार किंवा चिंता यांनीं दडपून न जाणें, यांमध्ये आहे.

खऱ्या शिक्षणाचा सर्व उद्देश, लोकांनीं योग्य गोष्टी कराव्या, एवढेंच नव्हे, तर त्यांनां योग्य गोष्टींची आवड लागावी, त्यांनीं उद्योगी व्हावें, एवढेंच नव्हे, तर त्यांनां उद्योगाची गोडी लागावी, हा आहे.

अतिशय महत्त्वाचा उपदेश.

गगनाचा अर्ध वर्तुल हाच माझा प्याला आहे, आणि चकाकणारा प्रकाश हें माझें पेय आहे. शरीराच्छादन मिळविणें, एकाद्याचें प्रेम संपादनें,

स्वामी रामतीर्थ.

एकाधाला संतुष्ट करणें, किंवा एकादें प्रापंचिक उद्दिष्ट साधणें, हें आपलें कर्तव्यकर्म आहे असें समजू नका. सर्व हेतु व हीं सर्व उद्दिष्टें टाकून घ्या; आणि आपला आत्मा सतत शांत, संतुष्ट, सर्व उपाधीनीं अलिप्त, लामालाभविरहित असा ठेवणें हाच तुमचा धंदा, हेंच तुमचें काम, हाच तुमचा व्यापार, हाच तुमचा व्यवसाय, हाच तुमचा उद्योग, हेंच तुमचें प्राप्तव्य आणि हीच तुमच्या आयुष्यांतील इतिकर्तव्यता होऊंदा. ईश्वरानें तुह्मांवर लादलेलें तुमचें सर्वांत मोठें कर्तव्य, तुमचा धर्म हा आहे, कीं, तुह्मी स्वतःला आनंदित (संतुष्ट) ठेवावें. तुमचें सामाजिक कर्तव्य, तुमच्या बांधवांची इच्छा, अशी आहे, कीं तुह्मी स्वतःला संतुष्ट व शांत ठेवावें. प्रापंचिक संबंधामुळें उत्पन्न होणारें, तुह्मांवर येऊन पडलेलें अति महत्त्वाचें कर्तव्य हें आहे, कीं, तुह्मी स्वतःला नेहमीं उल्लसित ठेवावें; आणि तुमचें स्वतःशीं असलेलें कर्तव्य देखील असेंच सांगतें, कीं, तुह्मीं सर्व स्थितीमध्ये स्वतःला सुखी ठेवावें. स्वतःशीं इमानानें वागा, आणि मग जगांतील इतर गोष्टी मनांत देखील आणू नका. इतर सर्व वस्तु तुह्मांपुढें लीन झाल्या पाहिजेत, आणि त्या तुह्मांपुढें लीन झाल्या किंवा न झाल्या, त्याचें तुह्मांला काय होय ? कारण, तुह्मी आपणाशींच संतुष्ट आहां ! दुर्मुख किंवा उदासीन होणें हा एक धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि प्रापंचिक गुन्हा आहे, आणि हा एकच गुन्हा तुह्मांला करितां येण्यासारखा आहे; इतर सर्व गुन्हे, अवनति आणि पापें यांच्या मुळांशीं हा एकच गुन्हा असतो. पूर्ण प्रसन्नचित्त व्हा, आणि वैराग्ययुक्त शांति बाळगा, ह्मणजे तुह्मांला दिसून येईल, कीं, तुमच्या सभोवतालच्या सर्व वस्तु, सर्व परिस्थिति आपोआप ओढून आणल्याप्रमाणें योग्य रीतीनें जुळतील. कोणत्याहि कामासंबंधानें स्वतःला कधी करून घेणें हें तुमचें काम नव्हे. तुमचा धंदा किंवा तुमचें कर्तव्यकर्म ह्मटलें ह्मणजे तुह्मी स्वतःला आत्मतुष्ट, स्थिरधी, आत्मरत ठेवणें, हें होय. आह्मांला कांहींहि कर्तव्यकर्म नाहीं, आमच्यावर कसलाच भार नाहीं, स्वतःखेरीज इतर कोणालाहि आह्मी जबाबदार नाहीं. हा आनंद आणि शांति यांचा पवित्रतम कायदा तुह्मीं मोडला, तर तुह्मीच स्वतःचे भयंकर गुन्हेगार व्हाल. इतर सामान्य लोक

बृहदारण्यकम्.

पहांटे जागे झाल्याबरोबर खोली झाडणें, सारवणें, कचेरीला जाणें, धुणें, स्वयंपाक करणें अथवा लिहिणें आणि वाचणें इत्यादि आपल्याला कर्तव्यें आहेत असें समजूंदेत; परंतु तुम्ही जेव्हां पहांटे उठतां, तेव्हां सौख्यपूर्ण होऊन स्वतःशीच रममाण व्हा. हेंच तुमचें कर्तव्यकर्म. तुम्हीं इतर काम चुकवावें, किंवा इतर घरगुती कामांची हेळसांड करावी, असा याचा अर्थ नव्हे. या सर्व गोष्टी तुम्ही कमी महत्त्वाच्या किंवा खेळणीं आहेत असें वाटल्यास माना. या गोष्टी तुम्हांला कराव्या लागतात याचें कारण, तुमच्या आध्यात्मिक आरोग्याला कांहीं व्यायाम हवा आहे; परंतु कोणतीहि गोष्ट करतांना हें लक्ष्यांत ठेवा, कीं, जें कांहीं खरेंसुरें व महत्त्वाचें काम असें लोक समजतात, तें वास्तविक अगदीं क्षुल्लक असतें. तुमचें वास्तविक आद्य कर्तव्य ह्यणजे स्वतःला स्वतःमध्ये संतुष्ट ठेवणें हें होय. विद्यार्थ्यांनीं ! लक्ष्य घा. जर तुम्ही परीक्षांच्या भावी निकालावर आपला आनंद अवलंबून ठेवून, सांप्रतकाळीं अनिश्चित वृत्तीमध्ये त्रिशंकूप्रमाणें राहणार असाल, तर तुम्ही कधीहि सुखी होणार नाहीं. तुम्हांला नेहमीं सुखाची आकांक्षाच करीत वसावें लागेल. समानापार्शीं समान जातें. याक्षणीं ईश्वरी आनंद वाळगा, ह्यणजे सिद्धीचा आनंद तुम्हांकडे आपोआप वाहून येईल, असा नियम आहे.

स्वयें नित्य आनंदवृत्ती असें रे !

तुझ्यासंगतीं विश्व हपेंल सारें;

विपायें जरी खिन्नता ती जडेल,

सुद्धर्ग पाहून तूतें दडेल.

१

मही दुःखशोकें परीपूर्ण सारी,

मिळे येथ आनंद, तो अल्प भारी;

झणोनी सुखा युक्तिनें सांठवावें,

बुधें दुःख कल्पांतिही नाठवावें.

२

सुखें गीत गातां प्रतिध्वान येतो,

असोनी मुका शैलही साद देतो;

स्वामी रामतीर्थ.

परी टाकितां दुःखनिःश्वास, जाई—
विरोनी नर्भी, त्यास कोणी न पाही. ३

नभ स्पष्ट आनंदनादेंचि गाजे,
बहू ऐकतां खेदनिःश्वास लाजे;
सुखात्म्या स्वयें लोक शोधीत येनी,
विटोनी बळें खेदखिन्नास जाती. ४

जर्गी पाहिजे मोद तो मात्र लोकां,
विभागी तुझ्या ते कदापी न शोकां;
धरीं नित्य उल्हासवृत्ती, मिळेल —
सुहृत्संघ; तो खिन्न होतां पळेल ! ५

त्यर्जाना चवी लोक हर्षामृताची,
तुझा सेवणें दुःखकाटा तुलाचि !
समाराधने आदरें लोक येती,
निरन्नाघरीं कासया कोण जाती ? ६

सुखी होउनी सौख्य देई जगासी,
तुझ्या जीवना ही भसे युक्ति खाशी;
सुखें राहतां सर्वही साह्य करी,
परी अंतकालीं तुला कोण तारी ? ७

सभास्थान विस्तीर्णसैं सौख्य पाहें,
कुमार्गापरी साच हें दुःख आहे;
सभास्थानिं सन्मित्रसंदाह दाटे,
पडे चालणें एकव्यासी अव्हांटे. ८

सुखाला मिळे थोर पाळा जनांचा,
परी एकला क्लेश कंठी मनाचा;
ह्यणोनी मनोवृत्ति जिंकून साधा
निजानंद, जेणें तुटे दुःखबाधा.* ९

*एला व्हीलर बिलकाक्स नामक अमेरिकन कवयित्रीच्या पदाचें रूपांतर.

बृहदारण्यकम्.

“ लोकीं या ' सुख ' हेंचि सार्थक खरें त्यावांचुनी ना तुजें,
दिकालाद्यविभिन्न यास्तव असे सुप्राप्य आतांहि जें;
तें या भूवरि, याच जन्मि, बट्टु कां येथेंचि हो लाभतें,
ती युक्ती परिसा; 'सुखी जन करा,' तेव्हां मिळे आयतें!” १

SUMMING UP.

निष्कर्ष.

‘राम’ आपल्यापुढें दोन महत्त्वाचे मुद्दे विचाराकरितां ठेवितो आहे.
१ क्षुद्र अहंकाराचा त्याग; २ स्वऱ्या आत्म्याचें प्रस्थापन.

१. वेदान्तामध्ये त्याग ह्यणजे पूर्ण विश्रांति, शांति, संन्यास होय.
जेव्हांजेव्हां तुझांला सवड मिळेल, तेव्हांतेव्हां एकाद्या खुर्चीवर अगर
बिछान्यावर आपला देह स्वस्थपणें टाकून घ्या. जणूकाय हा देहाचा भार
तुझीं कधींच वाहिला नाहीं, त्याचा तुमचा कांहींहि संबंध नाहीं, आणि
एकादा धोंडा तुझांला जितका परका असतो तितकाच हा देहहि तुझांला
परका आहे! एकाद्या निर्जाव प्रेताप्रमाणें थोडा वेळ साफ आडवे पडा.
जाणूनबुजून कोणतीहि कल्पना अगर इच्छा मनांत आणूं नका. देह
किंवा इतर कोणतीहि गोष्ट यांची काळजी किंवा चिंता यांपासून मनाला पूर्ण
मोकळीक मिळूं घ्या. सर्व वासना, सर्व आकांक्षा, सर्व महत्त्वाकांक्षा टाकून घ्या;
त्यांचा त्याग करा. याचें नांव त्याग किंवा विश्रांति. तुमची सर्व मालमत्ता
जमिनीवर ठेवा, अंतःकरणावर त्याचें ओझे घालूं नका.

२. ब्रह्मात्मत्व. ईश्वराची इच्छा तीच तुमची इच्छा असें
होऊं घ्या. ईश्वरेच्छा—हेतु सौख्यद असो वा दुःखद असो, तो आपलाच असें
मानून त्याचें मंडन करा. देह आणि त्याच्या उपाधि, मन आणि त्याच्या वृत्ति,
जग आणि लोकमत यांच्या पलीकडे (अलिप्त) आपण आहों,
असें अनुभवा. आपण सर्वव्यापी विष्णु आहों, सूर्याचा सूर्य आहों,
कार्यकारण व दृश्यजात यांहून भिन्न, एकमेवाद्वितीय, असा आनंदपूर्ण, मुक्त
‘रामच’ आहों, असा अनुभव घ्या. प्रणवोच्चार करा आणि सहज—
स्फूर्तीनें आपोआप येईल त्या धाटीवर प्रणवाचें गान करा. ह्यणजे सर्व

स्वामी रामतीर्थ.

आधिव्याधि आपोआप तुमच्यापासून निघून जातील. हें जग आणि ही सर्व परिस्थिति तुम्ही जशी मानाल तशी होते. या जगाच्या कल्पनेचें तुमच्या छातीवर दडपण पडूं देऊं नका. जगांतील मते व संघ ही तुमचीच कल्पना आहे, खरी शक्ति तुम्हीच आहां, आणि हें सर्व विश्व तिचा नुसता निःश्वास किंवा छाया होय. या सत्याचें (तत्वाचें) अहोरात्र चिंतन करा. तुम्ही आरोग्याच्या शिखराला पोहोचत नाहीं याचें कारण, तुमचा परम आप्त जो अंतर्गत्मा त्याला सोडून देऊन, इतरांच्या चंचल, अनिश्चित व संदिग्ध वचनांला तुम्ही अधिक मान देतां. हें होय. **तुम्ही स्वतःकरितां जगा, दुसऱ्यांच्या मतांकरितां नको !** मुक्त व्हा. त्या एका ईश्वराला, त्या एकमेवाद्वितीय आत्म्याला. त्या खऱ्या पतीला, त्या खऱ्या स्वामीला, त्या धन्याला, तुमच्या अंतर्गत्माच्या संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. काहीं केलें तरी अनेकांनां, लोकसमूहाला, खूष करणें तुम्हांला शक्य नाहीं ! सहस्रमुख जनतेची आराधना करण्याची तुम्हांवर जबाबदारी नाहीं. तुमचा स्वतःचा विश्वकर्मा तुम्हीच आहां. स्वतःशीच गात रहा. जणूकाय अखिल जगांत तुम्ही एकटेच आहां. जवळपास ऐकणारे कोणी नाहीत. जेव्हां तुमचा आत्मा संतुष्ट होतो तेव्हां जनतेचें रंजन झालेंच पाहिजे ! कायदा असा आहे !

जो कोणी नेहमीं विचारांतच वास्तव्य करितो, तो भ्रम आणि व्याधि यांमध्येच रहातो. आणि जरी तो हुषार आणि विद्वान् असला, तरी वाळवीनें खाऊन टाकलेल्या लांकडाच्या ओंडक्याप्रमाणें त्याची विद्वत्ता व ज्ञान हीं पोकळ होत. झणून जरी तुम्हांभोंवतीं विचाराचा कोट असला पाहिजे, तरी तुम्ही त्यानें बांधिले जाण्याची आवश्यकता नाहीं. ऊष्मा होत असला झणजे ज्याप्रमाणें एकादा मनुष्य आपला कोट काढून टाकतो, किंवा एकादा चतुर कारागीर आपलें काम संपलें झणजे आपलें हत्यार खाली ठेवितो, त्याप्रमाणें तुम्ही केलें पाहिजे.

काम करीत असतां तुमचें लक्ष्य त्यांत पूर्णपणें वेधलें पाहिजे आणि अप्रस्तुत गोष्टींचा मध्ये व्यत्यय येऊं देऊं नये. एकाच कालीं भिन्न शक्तींच्या

बृहदारण्यकम्.

योगानें उत्पन्न होणारी झीज किंवा घर्षण किंवा मोडतोड ही सर्व नाहींशी होऊन, शक्तीचा अपव्यय न होऊं देणाऱ्या एकाद्या प्रचंड शक्तीच्या एंजिनप्रमाणें सर्व कांहीं सुरळीत चाललें पाहिजे.

आणि जेव्हां काम संपतें व यंत्राचा कांहीं उपयोग नसतो, तेव्हां तें पूर्णपणें थांबलें पाहिजे; मग घडपड उपयोगाची नाहीं. एंजिन आपल्या घरांत गेल्याबरोबर पोरान्या एका टोळीला त्याच्याशीं वाटेल ती खोडी करण्याची पूर्ण मोकळीक देण्याइतकें तें स्तब्ध झालें पाहिजे; आणि मग मनुष्यानें जेथें आपला आत्मा वास करितो त्या ज्ञानप्रदेशांत जाऊन विश्रांति घेतली पाहिजे.

एका मत्पुत्रांनो ! वचनें माझीं बरीं करून तुम्ही,
उत्तरही द्या त्यांचें मनिं विवरोनी; करीत आज्ञा मी. १

आराधिलें तुम्हीं बहु देवांनां होउनी बहिर्मुखचि,
सत्यस्वरूप माझें ज्यांत नसे; बुद्धिही नव्हे साची. २

जीवितसत्तारूपी वृक्ष जणूं मायबाप तुमचा हो,
मीच स्वयंभु आहें; फोडितसां कां इथेंतियें टाहो ? ३

पालेंमुळें असंख्यचि मजला असती, अतीव उंच जसा,
गगना चुंबित जणुं मी, प्रसवें आरक्तशीं फळेंहि तसा. ४

सुख, सौंदर्य, उणें कां गमलें माझ्यांत हो तुम्हां सांगा ?
मुक्ति मिळविणें दुर्लभ गमलें केंवी तुम्हांस निःसंगा ? ५

जपतपपूजनभजनादिक मार्गांनीं स्वसत्त्वशुद्धि बरी
होते तुमची, परि मज त्यांची अल्पहि नसेचि चाड खरी. ६

करुणा, स्तवनें, मजला नकोतहि प्रार्थना सुदीर्घ बऱ्या;
मुक्त असावें तुम्हीं हीच अपेक्षा मदीय निधीरा. ७

बालक माझे तुम्हीं नित्य असावें स्वतंत्र आनंदी,
संगत्यागें सुखमय मजसम तुमची असो सदा बुद्धि. ८

स्वामी रामतीर्थ.

- उत्कंठा एक मला हीच असे हो त्रिसत्य वदतो मी,
मी देह क्षणा न कधी 'सोऽहं सोऽहं' जपा सरा तो 'मी.' ९
- न कधिं अविद्यातिमिरीं पथ क्रमा हो निजात्मभुवनाचा,
छाया पुरुषाची जणुं देव तसा अन्य अज्ञलोकांचा. १०
- अन्यत्वे तुह्यि ईशा पहाल जरि तो मिळे न कल्पांतीं,
आत्मत्वे ऐक्यत्वे भजा भजा त्या त्यजूनियां भ्रांति. ११
- शापानुग्रह करिती रोषेंतोषेंहि अल्प जे देव,
देव न ते, समजा हो कीटक वृक्षावरील; कां भेव ? १२
- देवाधिदेव एकचि विश्वव्यापक भसें वदति वेद,
तो प्रेमरूप अंतरिं आत्मा; त्याशीं तुह्यां नसे भेद. १३
- द्वैतप्रतीति निवटा प्रथम, तुह्यां पाहिजे 'हरी'हि जरी;
प्रेमें कर्तव्य करा, फलभोगाशा करून दूर तरी ! १४
- कर्म करि चिच्छक्ति प्रबोध हा चिंति नित्य ठेवावा,
साक्षिस्वरूप आपण भोग सुखाचा अखंड सेवावा. १५
- ब्रह्मप्रतीति कर्मां श्रीगुरुकरुणाबळें सदा येई,
ब्रह्मस्वरूप कर्महि अनुभव ऐसा अखंड गुरु देई. १६
- विश्वात्मा, भूतात्मा, अपुला आत्माहि एक हें कळतां,
आनंद होइ अनुपम मनुजा प्रत्येक कर्म आचरतां. १७
- शुद्ध प्रेमचि उत्कट सर्वांविषयीं धरूनियां चिंतीं,
'वांचावें जगिं केवळ परार्थ'ही सत्य रामतीर्थोक्ति. १८

BURNING REST.

चैतन्ययुक्त शांति.

उधळपट्टी करणाऱ्या निसर्गाकडून लाखों खनिज द्रव्यें, लाखों वनस्पति आणि प्राणी यांचा अपव्यय केला जात आहे, असें वाटतें. हरकत नाही! दरएक प्रहराला लाखों जीव आणि धनदौलत सढळ हातानें खर्च करण्याची निसर्गाला आणि 'रामा'ला ऐपत आहे. वस्तु नाश पावणार तरी कोठें? कोठें जरी गेली तरी ती माझ्यामध्ये आहे. प्राचीन हिंदुस्थानांतील अपार संपत्ति जोंपर्यंत येथें होती तेव्हां ती माझ्या डिव्या खिशांत होती. आतां ती इंग्लंडकडे गेली आहे, तेव्हां ती माझ्या उजव्या खिशांत आहे. मी सागर आहे. भरती आणि ओहटी या दोन्ही माझ्याच आहेत. द्वेषभाव आणि 'जशास तसें' हीं तत्त्वे वाढविल्यानें कांहीं कल्याण व्हावयाचें नसून आपण आपलें कर्तव्य ह्मणजे प्रेम केल्यानेंच हित साधणार आहे. 'प्रेम सर्वांनां जिंकते' असें ह्मणतात तो कांहीं नुसता अर्थवाद नाही. मर मर मरून धन सांठवून ठेविलें असतां खरी मालकी प्राप्त होत नाही. 'कापरा, कापरा, येथेंच रहा, मी तुझा मालक आहे,' असें ह्मणून कापराच्या एका लहान तुकड्याचा देखील तुझाला संग्रह करतां यावयाचा नाही. परंतु प्रेमाच्यायोगें हें सर्व जग आपलें स्वतःचें आहे असें अनुभवितां येईल. कायदेशीर मालकी प्रेमासुळेंच मिळते. इतर सर्व मालकी हक्क—जरी मनुष्याच्या आप्पलपोट्या स्वभावानें त्यांनां कायदेशीर ह्मटलें तरी तें ईश्वरी कायद्याविरुद्ध असल्यामुळें—चोरी, अथवा लूटच होय. ज्यानें नव्वद हजार मानवी मस्तकांचा मनोरा करून इराण जिंकल्याचा जयोत्सव केला,

स्वामी रामतीर्थ.

त्या जुलमी तैसुरलंगानें हाफीस नांवाच्या कवीला ' तुर्कि-शिराझी लुदुनी नेई जरि मम हृदयातें ' या कवितेंत, 'मानिनीमुखकमलावरील तिळा-करितां समरकंद आणि खुसारा हीं दोन शहरें बक्षीस देऊन टाकीन ' अशा अर्थाचा मजकूर घातल्याबद्दल आपणासमोर आणून उभें केलें. आणि त्याला विचारिलें "आपल्या प्रियेकरितां माझीं दोन मोठीं शहरें देऊन टाकण्याचा हिच्या करणारा इमम तूंच काय?" कवीनें यत्किंचित्ही न डगतां जाब दिला, कीं, "हां स्वाभिंद, अशीच खैरात करून मी अगदीं गरीब झालों आहे ! "

येथें कवि खरें बोलला नाहीं. कवीनें असें ह्मणावयास पाहिजे होतें, कीं, "सर्व चीजवस्त प्रेमाला देऊन टाकल्यानें मला एवढें ऐश्वर्य प्राप्त झालें आहे, कीं, मला दोन्ही लोक सहज देऊन टाकतां येतील; परंतु हे जुलमी बादशहा ! संग्रह करण्याच्या अनिवार ज्वरानें, तुझा एक पाय तर गेलाच, तुझी शांत वृत्ति तर गेलीच; आणि पुनः स्वतःला पुसून घेण्याकरितां जागाहि तुजजवळ शिल्लक नाहीं ! "

एकाद्या मनुष्याला ज्या मानानें वस्तूंची गरज कमी, त्या मानानें तो अधिक श्रीमंत होय.

सर्व धर्मसंस्थापक, कवि, शास्त्र-कलांचे कल्पक व शोधक, आणि तत्त्व-ज्ञानी या सर्वांच्या स्फूर्तीचा उगम प्रेमामध्येच आहे. कांहींमध्ये इतरापेक्षां तो अधिक व्यक्त होतो, एवढेच. श्रीकृष्ण, चैतन्य, तुळसीदास, शंकर-पीयर, ख्रिस्त, रामकृष्ण हे सर्व प्रेमानें वेडे होऊन गेले होते, ह्मणूनच त्यांनां स्फूर्ति उत्पन्न झाली. प्रेमामधून विषयासक्ति काढून टाकली ह्मणजे तें प्रेमच परमात्मसाक्षात्कार होय. अरेरे, कांहीं भिड्या धर्मसंस्थापकांनां आपल्या स्फूर्तीचें गुह्य जें प्रेम अथवा तत्त्वमसि (जेथें जेथें दृष्टि जाते तेथें तेथें तूं आहेस)-तें सर्व लोकांनां उघड करून सांगण्याचें धैर्य अथवा ज्ञान नेहमीं नव्हतें !

लोक आकाशांतील ग्रहांप्रमाणें मोठ्या वेगानें सूर्याकडे(सत्याकडे) धांवतात; प्रेमाच्या या आविर्भावामध्ये ते स्फूर्तीनें प्रेरित अशा विभूतिच बनतात; परंतु

चैतन्ययुक्त शांति.

कांहीं काळानंतर केंद्रपरावार्ति आध्यात्मिक जाड्य त्यांना परिभ्रमण कराव-
यास लावितें, आणि सूर्यापासून दूर करून त्यांना धर्मवेडें बनवितें,
व निरनिराळ्या पंथांच्या कक्षेत अडकवून टाकितें. कांहींची कक्षा
सत्यरूपी केंद्रापासून फार दूर असते, आणि कांहींची बरीच जवळ असते.
'राम' हें धार्मिक ग्रहमंडळ मोठ्या मौजेनें पहात असतो; परंतु पतंगाप्रमाणें
ज्योतीकडे इतक्या जवळ (उप) जावयाचें, कीं, निश्चयेंकरून (नि)मी तूं,
माझें तुझें इत्यादि ममत्वाचे सर्व भाव नाहीसे होऊन (षट्) तत्त्वमसि,
सर्व तेजाच्या तेजामध्ये—परमात्म्यामध्ये आपला जीव अथवा अहंकार
जाळून टाकावयाचा—उपनिषद्—असें असित्त साधणारे कोण आहेत ?

सुधारणेनें शेफारलेल्या कालच्या पोरानों ! आम्ही तुमच्या शास्त्रांना
व कलांना जागा देतो, परंतु त्यांचें घोडें फार पुढें ढकलून का. जगांतील सर्व
शास्त्रांनीं ग्रहोपग्रहाप्रमाणें प्रेमरूपी सूर्याभोंवतीं फिरलेंच पाहिजे !

भूगर्भशास्त्रांत, मनुष्यापासून अत्यंत दूर असलेले दगड आणि खनिज
द्रव्ये यांविषयीं विवेचन आहे. वनस्पतिशास्त्रामध्यें खनिजद्रव्याहून जरा
अधिक पदार्थांविषयीं लिहिलें आहे. ज्योतिषशास्त्रामध्यें अत्यंत दूर असलेल्या
तारकांविषयीं सांगितलें आहे. शरीरशास्त्रामध्यें मनुष्याच्या अस्थि
हणजे बाह्य सांगाडा याविषयीं विवेचन केलें आहे. मानसशास्त्रामध्यें
नुसत्या मनाचे निरनिराळे व्यापार अथवा धर्म सांगितले आहेत. परंतु
प्रेमामध्यें मनुष्य आणि निसर्ग यांमधील खरें परम तत्त्व याचें विवेचन होतें.
तें (प्रेम) शास्त्र आहे व कलाहि आहे. शास्त्रीय शोध हणजे या मोठ्या
सूर्याच्या—प्रेमरूपी अग्नीच्या—अथवा 'एकमेवाद्वितीयं' तत्त्वाच्या ठिणग्या
अथवा स्फुलिंग होत.

बेंजामिन फ्रॉंकलिनचा मुलगा पतंग उडवीत असतां, बेंजामिन
त्या पतंगाच्या दोरीनें हालत असलेल्या त्या लोहचुंबकाच्या सुईकडे नीट
पहात आहे. त्याचें शरीर किती स्तब्ध आणि श्वासोच्छ्वासरहित झालें आहे पहा !
आपण उभे असलेल्या जमिनीहून आपलें शरीर भिन्न आहे, अशी त्याला
कल्पना तरी आहे काय ? सभोंवतालच्या सर्व वस्तूंशीं त्याचें ऐक्य झालें
नाहीं काय ? तो जणूकाय नुसता एक दगडच होऊन राहिला आहे !

स्वामी रामतीर्थ.

निसर्गाच्या हृदयानुरूप त्याचें हृदय स्फुरण पावत आहे, आणि ह्याून निसर्गाचीं सर्व हृद्गतें त्याला कळत आहेत. पृथ्वीवरील (प्रयोगशाळेंतील) विजेच्या ठिणगीहून आपण भिन्न नाहीं असें आकाशांतील विद्युत् त्याला आपण होऊन सांगते. बाह्य प्रकाशाचें अंतःप्रकाशाशीं ऐक्य आहे असें सहज दिसून आलें.

दोन मनुष्यांमध्ये प्रेम अथवा ऐक्याची कल्पना उत्पन्न होते तेव्हां भेदरूपी मायेचा निरास होतो. एकाचे विचार तेच दुसऱ्याचे होतात. एकाचें हृद्गत दुसऱ्याला कळतें. आणि परोक्षदर्शन (Clairvoyance) सप्रमाण सिद्ध होतें.

‘ मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ’

भक्ती ज्याची तेंची होसी

देवा पूजी देवचि होसी ॥ १ ॥

जरि तुज आवड मृत्पिंडाची

मृत्तिकाच तूं होशी साची ॥ २ ॥

आपलेंच अंतःकरण (आसक्ति) भक्षण करून टाकणें हें कितीतरी सुग्रास अन्न आहे. याच्याहून अधिक गोड कांहीं नाहीं. गम कधीं कधीं याच अन्नाबरोबर थोडें दूध घेतो.

गगनीं हा यामिनीकांत बहु शांत उगवला पहा,

बघति जन आंतरसंताप हा. ॥ ध्रु० ॥

तवमुखपंकजसुधासेवनीं नित्य कुमुदबोधवा !

मन्मती रमते विसरुनि भवा;

तवदर्शनलालस सुजनांचा मिळेल आतां थवा,

हर्षतिल बघुनि तुज निशाधवा !

तुज मी स्थिर दृष्टिनें पाहतों मृदुतेजःसंभवा,

सुखाला अंकुर उठविसि नवा;

१ मानसिक संताप नाहींसा करणारा. २ चंद्र.

चैतन्ययुक्त शांति.

मज वैद्य विकर्तक कुण्णिच आणवूं नका,
हें दुःख शरीरीं समान गमतें सुखा,
कुणि नको, करुं नका खटपट तुह्मी फुका !
नगरवासि हो ! येतों आतां ! प्रणति तुह्मां हे महा. ॥ १ ॥

स्वागत तुमचें गगनचुंबिगिरि-शिखरांनों ! बहु असो,
अंतरीं प्रेमभाव हा वसो;

रीतीभानी ! धाटमाट हो ! सद्गुणदुर्गुण ! नसो—
रोष मनिं, शुद्ध भक्ति ते ठसो;
विग्रहसंधी ! शत्रुसुहृद् ! अन्यायनीति हो ! बसो,
भेद हा, विषयीं मानस रुसो;

ही भावें सकळांलागीं करितों नति,
दिक्काला जगता तशि दिनरात्रींप्रति.
मत्प्रीतिसुमें हीं गानद्युति निश्चितीं,
दिवसरात्र मद्भक्तिमात्र, सिद्धान्त अनिर्भिन्न हा. ॥ २ ॥

गेलें विरुनी मजमार्जी बच कांति—तिमिर आघवें !
केवढी शांति पसरली सैवें !
घडि घडि मजला आनंदाचें भरते येतें नवें,
मुखें या सुख तें नच वानवे !
भडवुं नका, मज सुखें राहुंया जिवलगभक्तीसवें,
संगिं या शुद्ध मुक्ति संभवे;

१. शकक्रिया करणारा (सर्जन.) २. दिवस आणि रात्र हीं माझ्या प्रेमाचीच बनलेली, प्रेमस्वरूप आहेत. ३. लागलीच, तत्काल. ४. या क्षणजे प्रेमाच्या व माझ्या संगानें मुक्ति संभवते.

स्वामी रामतीर्थ.

जशि तरुणि नवोढा लज्जायुक्ता अति,
परि नेत्रकटाक्षं देइ पतिस संमति,
निजकर दे तत्करिं सद्भावें ती सती,
केलें पालन त्या निजपितरां विसरुनि जाते, अहा ! ॥ ३ ॥

प्रेमासंगें झाली माझी प्रस्तुत तशी स्थिति,
अंगीं हर्षरोम दाटती !
मातापितरांनों ! बंधूनों ! भगिनींनों ! संमति
असो, हे तुह्मां सकळां नति;
कंठ दाटला, नयनीं अविरल अश्रुपूर लोटनी.
वाणिची कुंठित झाली गति;

द्या शेवटचा तुझि निरोप सर्वहि मला,
सद्भाव असो एकवें जगिं आपुला,
घडो भगवद्दर्शन नित्य लाभ तो भला,
हे शेवटचे शब्द आमुचे स्मरण अंतरीं वहा. ॥ ४ ॥

प्रेम करणाऱ्या मनुष्याला मोठ्या, लहान, सुंदर, कुरूप, विद्रूप आणि मोहक इत्यादि सर्व वस्तु, या, एकाच प्रेमाचें निर्दर्शन करणारीं गुह्य रूपें, आपल्याच आत्म्याचा अर्थ व्यक्त करणारीं सुंदर अक्षरें, एकाच प्राणजीवन ईश्वराचें रूप दाखविणारीं सुंदर चित्रें, आणि त्याच हृदयनिवासी परमात्म्याला शृंगारणारे निरनिराळे पोषाख, अशा भासतात.

अहाहा ! सौंदर्याचा केवढा तरी हा सागर ! प्रेमाचा केवढा मोठा हा उदधि ! प्रियकराला आपल्या प्रियेचें धवल मुख आणि काळे भोर केश हीं दोन्ही सारखींच मोहक वाटतात. त्याचप्रमाणें 'रामा'ला दिवस आणि रात्र हीं सारखींच आवडतात. जीवित आणि मृत्यु सारखेच प्रिय आहेत. ताप आणि आरोग्य सम वाटतात. मित्र आणि शत्रु सारखेच प्रियकर आहेत.

चैतन्ययुक्त शांति.

ज्याचें वित्त हरण झालें आहे तो मनुष्य कितीतरी धन्य आहे. ज्याची गृहिणी पळून गेलेली आहे तो अनेकपटीनें धन्य आहे ! मात्र यायोगें प्रेमरूपी परमेश्वराशीं त्याचा प्रत्यक्ष संबंध जडला पाहिजे. मुसलमानी पुराणांत अशी गोष्ट सांगितली आहे, कीं, आत्राहामला एकदां समुद्र-पर्यटण करावयाचें होतें. खिजरा अथवा वरुण देवानें आपण जहाजाचा तांडेल होतो अमें आत्राहामला सांगितलें. आत्राहामनें प्रथम भोळेपणानें त्याची विनंति मान्य केली. परंतु थोडासा विचार केल्यानंतर त्यानें खिजराची क्षमा मागितली आणि झटलें “हे उदार बंधो ! मला क्षमा कर. तांडेलापेक्षां प्रेमरूपी ईश्वरानेंच माझे जहाज चालविलेलें मला अधिक प्रिय आहे. सर्व उदधींचा तूं स्वामी आहेस. तुझ्या हातीं बल्हीं दिलीं, तर जहाज सुरक्षित जाईल, परंतु मला इतकी सुरक्षितता नको आहे. त्याच्यायोगें मी पूर्णपणें तुजवर विसंबून राहीन. तसें झालें ह्मणजे मला ईश्वरावर पूर्णपणें भरंवसा ठेवून राहतां यावयाचें नाहीं. कृपा करून माझ्या आणि ईश्वराच्या मध्यें आड येऊं नको. माझ्या प्रत्यक्ष खिजरा सावावर अवलंबून राहण्यापेक्षां ईश्वरावरच सर्व भरिभार टाकणें यांतच मला अधिक सौख्य आहे.”

दियोगानें बेहोप होऊन गेलेला प्रेमी जन ह्मणतो “विद्युद्धते ! तूं चमकत रहा. घनगर्जिता ! तुझा निनाद चालूंदे. तुफाना ! तूं भडकून जा. वाऱ्यांनों ! तुझी सोसाव्यानें वाहूं लागा. मी तुझां सर्वांचा ऋणी आहे. हे धन्य घनगर्जिता ! सुकुमार प्रियेला भयभीत करून क्षणभर तरी मला घट्ट मिठी मारावयास तूं लावतोस. आयुष्यांतील कटुप्रसंग (आपत्ति, संकटें) कितीतरी गोड आहेत ! मात्र आयुष्याच्या, या सर्व द्राक्षांमधून ईश्वर-प्रेमविरहरूपी मधुर मदिरा आपणाला काढतां आली पाहिजे.

अनन्य मी तुज शरण सर्वथा । सर्वहृदयस्था रक्षीं मज ॥ १ ॥

सर्वस्वें हा जीव ठेवियला पायीं । उरलें तें काई सांग आतां ॥ २ ॥

छंद एक तुझा लागो माझ्या चित्ता । इष्टिहि अनंता तुझ्या रूपी ॥ ३ ॥

करचरणाचा सर्वहि व्यापार । घडो निरंतर तुझ्यासाठीं ॥ ४ ॥

स्वामी रामतीर्थ.

प्रिय वाचकहो ! तुझाला कैधी शुद्ध, निष्काम प्रेम करण्याचा. सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रेमानें बद्ध होण्याचा—नव्हे मुक्त होण्याचा, अनुभव आला आहे काय ? जर आला असेल, तरच खालीलसारख्या विचारांचें स्वारस्य तुझाला कळेल.

करीं वाहणा या त्वचेच्या दयाला
प्रभो ! स्नायु हे बंद योजीं तयाला,
तुझे चित्सुखा ! या मुखा पाय लागो.
तनू हे तुझ्या दास्यकर्मीं न भागो !

“ माझ्या देहाच्या कातडीचे तुझ्या पायांतील जोडे होऊं देत, आणि हृदयांतील शिरा त्याचे बंद होऊं देत. तुझ्या चरणकमलाचा स्पर्श होण्यास उत्सुक असलेल्या या माझ्या ओटांनां आपला चरणस्पर्श कर. प्रभुजी ! मी चरणाची दासी आहे. ”

असें कोणतें काम आहे, कीं, जें प्रेमाच्या योगानें शोभिवंत व सुंदर होत नाहीं ? जेथें प्रेम आहे, तेथें लहान मोठ, उच्च नीच असें काहीं राहात नाहीं. जेव्हां कोणतीहि गोष्ट आपण प्रेमानें प्रेरित होऊन करितों. तेव्हां अतिशय दुष्कर कार्य देखील आपणाला स्वर्गाय वाटतें. आणि तेंच स्वार्थबुद्धीनें, अतिशय मोठी उच्च स्थिति देखील त्रासदायक आणि कंटाळवाणी वाटते. तुम्ही कोणत्याहि स्थितींत असा, प्रेमानें ती गोडच होते. सर्व दुःखें, आयुष्यांतील वादळें, सर्व हालअपेथा, काळजी, हीं सर्व स्वार्थबुद्धीपासून-आप्यलपोटेपणापासून उत्पन्न होतात. अतिशय दुःखद स्थितीवर (Hell) प्रेम केल्यावर तिचें दुःख राहणार कोठें ? आपलीं दुःखें, त्रास ह्मणजे, आपण जागें होऊन प्रेमाला आलिंगन द्यावें ह्मणून प्रेमानें केलेलें सतावणें होय. हें हालविणें, जागें करणें, थोपटणें हें सर्व त्या प्रेमाचेंच आहे. प्रत्यक्ष श्रीहरि ईश्वर आपल्या प्रेमानें आह्मांला जागे करीत आहे. तेव्हां उठा, जागे व्हा !

चतन्ययुक्त शांति.

दे भेट मज प्रियकान्ता!*

त्यजिं निद्रा ही सखया ! उठिं का आतां,
दे दर्शन मजसी कांता;
अतिमोदभरें वचनामृत ऐकावें,
तव कमलनेत्र पाहावे;
या भाशेनें तालवृक्षमिष करुनी
निःश्वास दीर्घ सोडित मी;
तव अधराच्या समीप आलें ही मी !
मज ठाव हृदयीं देईं;
अतिशीतलसें हिम वसतें कैलासीं,
करि थंड सर्व वस्तूंनीं;
परि शक्त न तें शमवाया विरहासी,
तव ठायिं मम रति ऐसी.
अति विमलजला भागिरथी
वाहते नित्य, सुभगा ती
परि प्रेमजलाच्या स्रोतीं
गांभीर्य वसे तदधिक ह्यणुनी आतां,
दे भेट सत्वरी कांता !

* घाल-अजि अक्रु हा०

स्वामी रामतीर्थ.

हास्वास्पद भीति.

बदति लोक अकिंचन पोर हा,
जबळि त्या न कपर्दिंकही पहा;
परि तथास कुणी कथिलें ' मुला !
फिरति चोर सदा लुटण्या तुला. ' १

भिडनि पोर फिरे घन काननीं,
गिरिगुहांतरिं, भीति धरी मनीं;
इकडुनी तिकडे भिडनी दंडे,
वपुसि नेंबि मना श्रम तें घडे. २

भवनिमग्न-नरा, सदशी मता
तव दशा, भय, गाढ अजाणता;
स्वकिय रूप पहा, त्यर्जी भी; सुधी,
हृदयिं आणि न चोरभया कर्षी. ३

उठ झणीं, विवरीं मनिं कोण मी,
किमपि भीति न; मग्न न हो भ्रमीं;
तुज अपाय न कोणि करूं शके,
मनचि पीडि तुला बघ हें निकें. ४

PRACTICAL WISDOM
OR
BALANCED RECKLESSNESS.

व्यावहारिक ज्ञान अथवा योग.

“ जो कोणी भूतदयाविरहित अंतःकरणानें एक हांकभर चालतो, तो प्रेतवसन धारण करून आपल्या थडग्याकडे चालला आहे असें ह्मटलें पाहिजे. ”

शहाणपण आणि विद्वत्ता हीं एकच नाहीत, आणि नेहमीच त्यांचें सख्य नसतें. विद्वत्ता भूतकालाकडे पाहते, शहाणपण भविष्यकालाकडे पाहतें.

पुढें काय करवयाचें हें जाणणें ह्मणजे शहाणपण, अशी कोणी शहाणपणाची व्याख्या करितात. आणि तें जाणल्यानंतर त्याप्रमाणें करणें ह्मणजे सद्गुण होय.

सद्गुणावांचून शहाणपण ह्मणजे नुसता शीण होय. परंतु ज्याप्रमाणें इच्छाशक्तीपासून क्रिया होते, शास्त्रापासून कला निपजते, ज्ञानापासून सामर्थ्य येतें, त्याप्रमाणें शहाणपणापासून (wisdom) सद्गुण निर्माण होतात. आणि जेथें विचाराला क्रियेचें रूप येत नाही, आणि जेथें उपदेशाप्रमाणें आचरण घडत नाही, तेथें मानसिक अथवा आध्यात्मिक बद्धकोष्ठ हीं उद्भवतात. एक अमेरिकन विनोदी ग्रंथकार ह्मणतो:—

“विवांचिलें म्यां जनरीतीतें, काका ऐसें बोलत होते,
आळविती हे जैसे देवा, उद्यम तैसा क्रमशः ब्हावा. १

न घडे ऐसें जरि मनुजातें, प्रभुप्रार्थना व्यर्थचि होते,
मनि इच्छा परि कर्म करीना, फळे न त्याची शुभहि वासना. २

स्वामी रामतीर्थ.

हेतु भले परि उद्यमाधिना, जर्गी कुणा कधीं कांहीं मिळेना;
अश्रुरोदनासहित याचना, साह्य न करि कधिं उद्यमहीना. ३

उठ वेगें करिं उद्यम कांहीं, काका ऐसें वदती पाहीं;
मनुजा ठेवीं मनिं हे नीति, मिळेल तुजला सत्य सद्गति.” ४

बाह्य परिस्थितीशीं सुरक्षितपणें तंतोतंत जुळवून घेण्याची शक्ति असणें, हें शहाणपणाचें एक प्रधान अंग होय. आपल्या गरजेप्रमाणें आपलें आचरण न ठेवणें, हें वेडेपणाचें लक्षण होय. ‘परिस्थितीप्रमाणें बदला; नाहीतर मरून जा’ (Change or Perish) असें सृष्टिदेवी वजावून सांगत आहे. प्रगमनशील कालाबरोबर चालूं लागा, तरच तुझांला जीवनकलहांत जीवंत राहतां येईल. वा हिंदुस्थाना ! इकडे लक्ष्य दे !

मनुष्यावर ज्या मानानें संकटें अधिक, त्या मानानें त्याचा मनोनिग्रह व सत्त्व हींही अधिक.

ज्यायोगें संसारीं प्रसंग येती कठीण मनुजातें
भंगे सुखशांतीही ऐसें संकट सदा हवें मातें. १

‘बसुं नको, स्थिर राहुं नको कदा,
करिं करीं प्रगती पुढती सदा;’
वदत नित्य भसें वच जो पहा,
खचित इष्ट असे मज दंश हा. २

बहुत अंशीं सुखदुःख पूर्ण होवो,
यत्न करितां भ्रम विस्मृतीच पावो;
ज्ञान मिळवा, तत्कष्ट मनिं न आणा,
‘भ्रमा विटणें’ हा न हो कदा बाणा. ३

भासे विचित्र परि दे शांति मना फार जीवितक्रम हा,
जेथें अपजय वाटे संसारीं तोषि होय विजय महा. ४

व्यावहारिक ज्ञान अथवा योग.

साधुवृत्ति.

शिष्टाचार बाजूला ठेवून आणि वरपांगी बोलणें टाकून देऊन, जर आपण आपला खरा खरा अनुभव ताडून पाहिला, तर आपणाला असें दिसून येतें, कीं, सर्व नीतिपाठ, अधिकारयुक्त विधिवचनें, 'अमूक कर' किंवा 'अमूक करूं नको' अशा शास्त्राच्या आज्ञा, या सर्व ईश्वरी तत्त्वाची ओळख न पटलेल्या मनुष्यामध्ये चैतन्य उत्पन्न करण्याकरितां केलेले, जाणूनबुजून अथवा न कळत केलेले निष्फळ प्रयत्न होत. हे प्रयत्न ह्मणजे मृतशरीराच्या एकाद्या दुसऱ्या स्नायूला नुसतें चलन देऊं शकणारे विद्युत्प्रवाह होत. त्यांना कृत्रिम जीवनाहून अधिक चैतन्य उत्पन्न करितां येत नाहीं.

“जे बळजबरीनें आणलेलें असतें त्याच्यामध्ये बळ नसतें.” प्रेमानें घराची उभागणी झाली नसल्यास, घर बांधणाराचे श्रम व्यर्थ होत.

हें खरें आहे, कीं, असामान्य बुद्धीच्या लोकांमध्ये कार्यकर्तृत्वहि असामान्य असतें; परंतु जे दुसऱ्याच्या दृष्टीनें कष्टदायक श्रम वाटतात ते या अलौकिक पुरुषांना एक मोठें सुखाचें स्थान वाटतें. अहंकारानें प्रेरित होऊन कसेबसें करावयाचें निर्जीव काम आपण न केलेलें बरें. आत्म्याचा प्रवाह ह्मणून जर एकादें कार्य आपोआप तुमच्या द्वारा होत नसेल, तर तें ओढूनताणून करण्यानें थोडाच फायदा होणार आहे! कीर्तीची हांव बाळगणाऱ्या क्षुद्र अहंकारबुद्धीनें रडतखडत केलेल्या नीरस कर्माला श्रीशंकराचार्य 'बंधन' ह्मणतात.

एक मुलगा रस्त्यांतून मजेनें शीळ घालीत चालला होता. एका शिपाऱ्यानें त्याला त्याबद्दल हटकलें. त्याबरोबर मुलानें उत्तर दिलें “काय मी शीळ वाजवितों ? नाहीं बुवा ! ती आपोआप वाजते.”

बुलबुल अथवा कोकिळ एकाद्या उंच वृक्षाच्या शिखरावर बसूंधा, कीं, एकदम त्यांच्या कंठांतून सुस्वर आलाप आपोआप निघूं लागतात. क्षुद्र अहंकाराला अनंतामध्ये झुगारून घ्या. चैतन्य, तेज आणि प्रेम या सच्चिदानंदाशीं असलेलें आपलें ऐक्य तुझाला कळूंधा, ह्मणजे सुखदायक

स्वामी रामतीर्थ.

पराक्रम, तसेंच चातुर्य आणि सद्गुण इत्यादि रूपानें असलेला मूलभूत आनंद तुमच्यामधून एकदम वाहू लागेल. यालाच ईश्वरप्रेरित चैतन्य किंवा जीवन ह्मणतात, आणि हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे.

देहापासून वेगळा झाला । सूर्यलोकीं जाऊन ठाकला ।

विलोकी सर्व जगाला । अनिमेष लोचनें संपूर्ण ॥ १ ॥

अखिल सृष्टि पाहिली । चित्तास ती बहु आवडली ।

साधु साधु ही शोभली । ह्मणून आशी दे तानें ॥ २ ॥

शोपेनहार नांवाचा जर्मन वेदान्ती ह्मणतो "स्वतःमध्ये आनंद सांपडणे फार कठिण आहे खरें, परंतु तो इतर ठिकाणीं सांपडणे अगदीं अशक्यच आहे !"

मोठमोठीं सर्व कायें निर्व्यक्तित्वानें (Impersonally) झालेली आहेत. तीं अहंकारानें झालीं नमून अहंकाराचा अडथळा अमनाहि त्याला न जुमानतां झालीं आहेत.

सूर्य निष्काम साक्षित्वानें प्रकाशतो, पण चमत्कार काय होतो पहा ! बर्फाच्छादित पर्वतशिखरावरील आपल्या उगमापामून नद्या मुक्त होतात, वायु आनंदानें नाचू लागतात, सर्व सृष्टि चैतन्यमय होते, प्राणिमात्र जागृत होतात, वनस्पति वाहू लागतात, फुलें आणि कमळें फुलतात, आणि मृत्यु नारायणाच्या दिव्य प्रकाशाच्या दर्शनासरशीं सर्व नरनारी आणि अर्मके यांची सुंदर नेत्रकमळें देखील उघडतात !

आपण सर्व विश्वाचा आत्मा आहों, सर्व तेजाचें मूळ आहों आणि आनंदाचें उगमस्थान आहों, ही भावना प्रज्वलित ठेव, ह्मणजे हे धन्य प्राण्या ! उत्साह, चैतन्य आणि जीवन हीं तुझ्यामधून आपोआप प्रगट होतील. फूल उमलतें आणि त्यापासून सुगंध आपोआप पसरू लागतो.

पोहतां न येणारा एकादा इसम जर अकस्मात् तळ्यांत पडला, तर पाण्याच्या योगानें तो आपोआप वर तरंगत राहील; परंतु मनाची शांति नष्ट

व्यावहारिक ज्ञान अथवा योग.

झाल्यामुळें आणि हातापायांनै भयंकर धडपड चालविल्यामुळें तो आपोआप बुडूं लागतो. त्याचप्रमाणें काळजी व चिंता वाहणाऱ्या अहंकाराच्या ओढ्यांनैच मनुष्य बुडून जातो. जलालै—रूमी ह्मणतो.

“ ईशकृपें जरि अमृत लाभत काननिं त्या यहुद्यास सदा,
मोझस-शिष्य परी वदला ‘मज एक पलांडुहि घाच तदा;’
शब्द असे मतिमंद अधार्मिक उच्चरितां बहु अद्भुत झालें,
आटुनि जाय तदा ज्ञणिं अमृत दुःख बहू मग त्यास जहालें.” १

डोकें दुखणें, पाठ वांकणें, छाती भरून येणें, हें सर्व कशांनै होतें ? शायनं न चालतां डोक्यांनै चालल्यामुळें. तुमचे पाय पृथ्वीवर असूंदा, आणि भस्तक उच्च हवेंत (ब्रह्मानंदानें परिपूर्ण) असूंदे; ही ईश्वरी अवस्था स्वटी करूं नका. डोक्यावर माती घेऊन, असें करणेंच योग्य आहे असें ह्मणूं नका. परमात्मतत्त्वापेक्षां दृश्याला अधिक महत्त्व देऊं नका.

असें सांगतात, कीं, एक मनुष्य आळंबाच्या शोधार्थ जंगलांत हिंडत असतां त्याच्याकडून ओकवृक्षाचीं रोपटीं तुडविलीं गेलीं. गड्यांनो ! क्षुद्र लाभहानीमध्ये पूर्णपणें गढून जाऊन अखंड आनंदरूपी आत्म्याला कां विसरतां ? चिंता वाहणारा, कर्तव्यांनै पछाडलेला आणि मानाच्या योगानें दबून गेलेला अहंकार कोणतेंहि कृत्य खरोखर करतो काय ? घोड्याच्या पाठीवर बसलेल्या घुंगुरद्यांनै देखील ह्मणावें, कीं, ‘मीच घोड्याला पळावयास लावतो आणि गाडी ओढतो.’

दिव्य सत्याच्या प्रभावशाली विकासाच्या मार्गांत आपल्या अहंकाराचें घोडें घुसडूं नका. त्या दिव्य शक्तीवर श्रद्धा ठेवा. लहानशा क्षुद्र कीटकाची आपोआप उत्क्रांति करून त्याला मनुष्यदेहापर्यंत आणणारा परमात्मा—ती दिव्य शक्ति—अद्याप विद्यमान आहे; आणि ज्याअर्थी तो परमात्मा निजला नाही किंवा भेला नाही, त्याअर्थी तुम्हांला अधःपाताची भीति नको.

स्वामी रामतीर्थ.

स्रोत वाहो जलनिधीचा कुठेंहि,
नाहीं चिंता परि विहंगमां पाहीं;
उदधिक्रोडावरि गाढ झोंप घेती
स्वस्थचित्तें, मनिं कांहि नसे भीति. १

तेविं विश्वा व्यापुनी जें रहातें,
ईश्वराचें आनंत्य दिव्य, तेथें—
आह्नि घेतों विश्रांति चिर अमूप,
जया सौख्यातें नाहिं कदा लोप ! २

आपणाला त्रास अथवा दुःख होतें असें क्षणें क्षणें उपाधि किंवा परिस्थिति यांचे आपण दास आहों असें कबूल करण्यासारखे आहे परमात्म्याहून आपण भिन्न आहों, हा नास्तिक मोह टाकून द्या. विश्वाच. नियंता जो परमात्मा, त्याहून तुमचा अंतरात्मा जर भिन्न असेल, तर तुम्ही खालीं मान घालून स्वतःचा धिक्कारच केला पाहिजे. परंतु स्वर्ग गोष्ट अर्था आहे, कीं, तुम्ही एका बाजूनें परिस्थितीनें बद्ध झालेले दिसतां, आणि दुसऱ्या बाजूनें पहातां बद्ध करणारी परिस्थिति ही तुम्हीच आहां. आरसा भाश्या हातात आहे आणि मी आरशांत आहे.

ठोठावी द्वार वाटे कुणिं तरि निकरें नाद जो काणिं आला,
बोले मी ' कोणरे तें ' परि न मज कुणीं दीधलें उत्तराला;
पाहें मी अंतरीं जों निरखुनि तंव तें प्रेम हांसून बोले,
तें तूंवी, ना दुजें; ज्या इतर गणुनियां चित्त उद्विग्न झालें ! १

मुसलमानी धर्मग्रंथाच्या सऱ्या अर्थानें पहातां असें दिसून येतें, कीं, सर्व देवदूतांचा मुख्य, मनुष्यामधील ईश्वरी तत्त्व कबूल करीना हणून त्याला रसातलामध्ये लोटून देण्यांत आलें. अत्यंत पापी मनुष्य देखील जर मनुष्यामध्ये ईश्वर पाहील, तर तो स्वर्गाचा अधिकारी होईल.

व्यावहारिक ज्ञान अथवा योग.

माझा आत्मा हाच सर्व विश्वाचा आत्मा आहे हे पूर्णपणे जाणणे, हीच खरी तारक श्रद्धा (इस्लाम) आहे. ही मनाची नुसती एक समजूत आहे असे याला ह्मणणे, ह्मणजे श्रद्धेचा अन्याय करणे आहे. हेच सत्य वेदान्तज्ञान आहे. हेच सर्व कलांची कला, सर्व नियमांचा नियम आहे.

सत्याचे अंतिम प्रमाण काय? ते हेच, की, आपण आपले जीवित त्याच्या हवाली करू. आम्ही खात्रीने सांगतो, की, तुम्हांला आपले जीवित सर्व दृश्यांच्या मुळाशी असेल त्या "मी आणि माझा पिता एक आहो!" (तत्त्वमसि) या तत्त्वाच्या हवाली निःशंकपणे करितां येईल.

गुरुत्वाकर्षणाचा नियम देखील एक वेळ तुमचा विश्वासघात करील; परंतु आध्यात्मिक अद्वैताचे तत्त्व तुम्हांला कधीहि फसविणार नाही. हे अद्वैत एकदां अंगी बाणूया, ह्मणजे सर्व सृष्टि तुमचा देह होईल. हे मूढ अमर मानवा ! सोन्यारुप्याने तुझ्या आयुष्याचा विमा उतरतां यावयाचा नाही. प्राणाला चैतन्य देणारा, सूर्य आणि तारे यांना प्रकाश देणारा तूच आहेस.

लोकांची त्वरित प्रगति होत नाही, याचे कारण, लोकमत, शिष्टाचार इत्यादि गोष्टींचे ओझे प्रचंड हिमालयपर्वताप्रमाणे त्यांच्या पाठीवर-नव्हे छातीवर बसून त्यांना एक पाऊल देखील पुढे टाकू देत नाहीसे झाले आहे. कुपथ्य, अंधविश्वास आणि एकदेशीयपणा यांपासून मुक्त व्हा. तुमच्या मनामध्ये असा तेजाव असला पाहिजे, की, त्यांत विश्व जरी आणून घातले तरी ते वितळून गेले पाहिजे. आत्मज्ञानरूपी सर्वद्रावक, सर्व विश्वाला द्रवरूपाने आपल्यामध्ये मिसळून घेऊन पुनः पारदर्शक (translucent) राहिल तो राहिलच. तुम्ही जर योग्य विचार केला, तर आकाश कोसळून पडले अथवा धरणी विदीर्ण झाली, तरी त्यांचा अवाज तुम्हांला एक नौबतच वाटे. शत्रूला तुम्ही दिसणार नाही, किंवा तुम्हांला शत्रु दिसणार नाही. त्याविषयींचा विचारहि तुमच्या मनांत यावयाचा नाही.

गाण्यामध्ये निरनिराळे स्वर एकामागून एक नियमाने येतात; तथापि त्यांतील माधुर्य त्या स्वरांचे निरीक्षण अथवा तुलना करून कळावयाचे

स्वामी रामतीर्थ.

नाहीं. परंतु ज्या गूढ भावनांनी त्या पद्याची स्फूर्ति झाली, ज्या भावनांनी ते पद्य हृदयंगम झाले, आणि ज्या भावना त्या पद्याचे मूळ कारण होत, त्या भावनांशी त्या स्वरांचा असलेला संबंध आणि त्या पद्याच्या गायनाने होणारा परिणाम, ह्मणजे त्याचा आदि आणि त्याचा अंत यांच्या अनुभवा-नेच त्याचे स्वारस्य उमजणार आहे.

त्याप्रमाणे वर वर पाहण्याने, ह्मणजे, सृष्टीचे नियम आणि त्यांतील बाह्य कार्यकारणभाव एवढे पाहिल्याने विश्वाची उपपत्ति लागत नाही; ते विश्व आपले शरीर बनल्याने ते कार्य साधते. सर्वांगी तुमचे तादात्म्य झाल्याखेरीज तुझा सर्वांचे ज्ञान होणार नाही. तत्त्वामध्ये बुडी मागणे, नामरूपाचा ठाव पाहणे, पर्वत, कुरणे आणि गने यांमध्ये मोकळेपणे हिंडणे, दिवस, रात्र, मेघ आणि तार यांमध्ये स्वेर संचार करणे, नर, नारी, यक्ष आणि किन्नर या सर्वांमध्ये सर्वांचा आत्मा आपण आहो या भावनेने स्वच्छंदेकरून विहार करणे, हेच जीवन होय. यालाच व्यावहारिक ज्ञान ह्मणावे.

ज्याचे अखिल विश्वाशी तादात्म्य झाले आहे, त्याच्या इच्छे-प्रमाणे सर्व जग चाललेच पाहिजे.

‘तत्त्वमसि’ हे ज्ञानकारण देहांत अनुभविले असता, अंतःकरणांत बिंबून गेले असता, त्याचे, अनिवार प्रेम, सर्वात्मता, अखंड आणि अनुपम आनंद यांत रूपांतर होते; आणि लिंगदेहामध्ये पूर्णत्यागरूपाने ते असल्यामुळे देदीप्यमान सूर्यनारायणासारखेच जरी ते काही मागत नाही, कशाची याचना करित नाही, अथवा फलाची वासना धरित नाही, तरी स्थूल-देहामध्ये स्वयंस्फूर्तीने, अद्भुत शक्ति आणि अमोघ क्रिया या रूपाने ते प्रगट झालेच पाहिजे.

ह्मणून अनुभव (साक्षात्कार) ह्मणजे, भक्ति, ज्ञान आणि कर्म यांचा संयोग होय.

POEMS.

कविता.

IN ME.

मुझमें.

शोभतसे जलधी मजमाजिच, वाहति त्या सरिता मजमाजी,
हांसति हीं सुमनें मजमाजि, सुमंदसमीरविहारगती जी;
यात्रिकसंघ मिले मजमाजि, घडे रणकंदन मद्रुपिं, तैसे
पर्वतवृद्धि, निसर्गविकास, अशेषहि हें मजमाजि अपैसैं ! १

धावति ते धुमकेतु विरे नभिं निर्गतहेति तशी मजमाजी,
शीतमरुकृत अस्फुट नादहि, मद्रुपिं त्या घनगर्जितराजि;
शत्रुंत होय परस्पर जो कलि, रक्षण मित्र करी सुहृदांचें,
सर्वहि तें मजमाजि वसे, मम रूप असे निजधाम सुखाचें ! २

BLOOD RELATIONS.

सरुखे बंधु.

न साच जगतीं स्वसा तनुज बंधु हे आपणा,
सुखार्थ जन कार्यमात्र मिळती जसे आपणां;
असे विषम फार आसरुप ही महा सांखळी,
करुन सकळांस बद्ध भविं या जना आकळी. १

तरे न बुध यांसवें, नसति हे खरे सोयरे,
बरी विवरुनी धरीं निजहितार्थ तूं सोय रे !

१. आपैसैं, सहज. २. उल्का. ३. पंक्ति. ४. बाजाराला.

स्वामी रामतीर्थ.

मज स्फुरति सूक्ष्मही धमनिमाजि ते आस गा,
तदंतरगुणें सुहृद् तरु, मरुद्, प्रभा, आपणा ! २

नगोदरिं चुना, समानगुणधर्म अस्थीहि या
तनूंत, ह्यणुनी खरे नगहि बंधु हे आत्मर्या;
असे रुधिर देहि तें जळगुणी, नदी यास्तव
ममस्वरूप; सूर्य मेघ रुचिवागुणें वास्तव ! ३

मुदें मुदित माझिया कुसुमवाटिका हांसती,
महोदधि, समीर, भू मजमधें सुखें नाचती;
पुरांत पथजालसें स्वरुपिं माझिया विस्तरे
समस्त जग; हें बरें समज, आसिं-भी निस्तरे ! ४

अखंड मम सौख्य तें, त्रिदिवंगानि जें उद्भवे,
तसेंच उडुसंघभा प्रतिगतांबुधारांसवें
दिसे हृदयखेदहारि नव तेज तें मी असे,
उठे कलनिनाद गांगजलिं, रूप माझे तसें ! ५

मरुद्धैलितदारुचा मधुरनाद, क्षुब्धाब्धिचा
प्रचंड रव, शब्द शीतद्वलिं मनोजें जो धेनुंचा;
सुचारुनवमौक्तिकाभहिमिबिंदु, धारोधर,
असें सकल मीचि हे सुखनिधान विश्वभर ! ६

१. भास, सोयरे; माझ्या सूक्ष्म नाड्यांतहि माझे खरे नातलग (रक्तरूपानें) स्फुरतात.
२. तत् ह्यणजे त्या आत्मांच्या (धमन्यांत स्फुरणाच्या रक्तरूपी आत्मांच्या); अंतरगुण म्हणजे उपादानकारण. तरु, मरुद्, प्रभा आणि नदी यांच्या ठिकाणी रक्तांत असलेले गुणधर्म असल्यामुळे तेहि माझे खरे सुहृद् होत. ३. नदी. ४. पर्वताच्या पोटांतील चुन्याचे व माझ्या देहातील हाडांचे गुणधर्म समान असल्यामुळे पर्वतहि माझे सुहृद् आहेत. ५. आपणाला. ६. रुधिर जळगुणी ह्यणून नदीहि माझे स्वरूप. ७. सूर्य व मेघ यांचे रुचि (प्रभा) व वार (जळ) हे दोन्ही गुण माझ्यामध्ये आहेत. ८. खरें. ९. नगरांत. १०. रस्त्यांचें जाळें. ११. आत्मांचें भय. भास आपणाला मोहशंखलाबद्ध करून संसारांत टाकतात हें भय. १२. स्वर्गीय. १३. वाऱ्यानें हालणाऱ्या दारूचा म्हणजे देवदारूचा. १४. कुरणांत. १५. सुंदर. १६. सुंदर मोत्यासारखे दिसणारे दबाचे घेंव. १७. मेघ.

कविता.

ध्वनी उठत गोड जो दुडदुडा शिशू धावतां
समुच्चय महाहस; युमणिहेमभा तत्वतां;
लसद्गणकांति, कौमुदि इतस्ततः श्वेतेशी,
असें सकल मीचि हें चमक खार्जिची ही तशी ! ७

दिसे अनलविष्फुलिंगसम कांति जी रलिंची,
प्रभा निशिभयप्रसूचनकृतालर्यी दीपिंची;
महा विभव नांकिचें, तशिच चारुपृष्ठा मही,
ध्वनि श्रुतिभगोचरु, समज मीच हे सर्वहि ! ८

शिखारहित तेज मी, तिमिरहीन अंधार मी,
अपक्ष गति, उन्मनिस्थितिहि लक्षिती जे यमैी;
निरीक्षण अनेत्र मी, अमुख वादही मी तसा,
दृढग्रहण मी करेविण, जगास मी कोर्वसा ! २६

“ THE WORLD, THE WORLD IS NAUGHT TO ME ”

‘ विश्वाची मज नसे मुळीं परवा ! ’

मम आत्मा परमात्मा ! माझे सर्वस्व तेंचि हा काय;
कोठेंहि पडो, राहो त्याची परवा मला असे काय ! १

टाकुनि दिला कुठेंही, जरि देवें मृत्यु पावला देह;
मी मुक्तात्मा सागरलहरितनु, तिचा नसे मला स्नेह. २

उडती पडती लहरी जाती सोडून सिंधुपात्र वरी
‘ तनु वर्ततां ’ कशीही आत्मा न क्षोभ बिंदुमात्र वरी. ३

दुःखें सुखें मला सम, येउत तीं आवडे तदा; मातें—
काय तयाचें ? जरि मी नश्वर देहिं न धरींच कामार्ते. ४

१. चकाकणान्या ताऱ्यांचा प्रकाश. २. शुभ्र, रुप्यासारखी. ३. अग्नीची ठिणगी.
४. रात्रीचें खडक वगैरेचें भय आढे झणून सुचविण्याकरितां केलेलें दीपगृह.
५. स्वर्गाचें. ६. ज्योति. ७. योगी. ८. आधार. ९. माझा आत्मा हेंच माझे सर्वस्व.
१०. देह. ११. धरी.

स्वामी रामतीर्थ.

- उद्यान उकिरडा सम तेजोदानीं जसा रविमनाते,
प्रारब्धप्राप्तीं सुखदुःखीं तेंवि न मला विषम नाते. ५
- विस्तीर्ण अंबरोदरिं फिरती विरती अनंत मेघतनि,
निश्चल गगन न लेशहि विकृति वरी जें समस्तभृतगति. ६
- तैसें जननमरण हें, स्फुरती आरोग्य रोग मजमाजी,
परि पावेना तेणें वास्तवतनु विक्रिया समज माझी. ७
- निर्मळ पुस्तकंपृष्ठीं रेखामात्रां व्रजाक्षरें दिसती,
यौवनवार्द्धक्यादिक मजर्वरि, परि निर्विकार मन्मूर्ति. ८
- अपजयजयलाभानें मजमाजीं विषमता घडेना कीं;
मी मुक्त ! मुक्त अमर न नित्य सुधेचे पितां घडे नाकीं. ९
- मुक्तीची ही वावडि निर्गुणं परि गगनिं जाय सायकशी,
टाकुनि मागें प्रहरवि भगणीं; ती कल्पवेल काय कशी? १०
- मत्पूर्णहृदय आहे मुक्तिसुखाच्या करीत मी गाना;
मी मुक्त ! मुक्त ! युक्तचि हें मधु अमृत प्रपंचमुग्धानां. ११
- मज तुच्छ जगपसारा; याची थोडिच असे मला परवा !
मी नातळें जगाच्या हर्षोद्रेका तसा विलापरवा. १२

१. तेज देण्यांत, प्रकाश पाडण्यांत. २. खरें स्वरूप. ३. विकार. ४. कोऱ्या पुस्तकाच्या पानावर. ५. रेखा, मात्रा यांचा व्रज म्हणजे समुदाय, त्यायोगें बनलेलीं अक्षरें. ६. येथें 'दिसती' हें अध्याहृत समजावें. ७. घट. ८. स्वगी. ९. दोरी नसलेली, पक्षी त्रिगुणरहित. १०. तारागणांस. ११. न स्पशें.

आरती.

आरती.

श्रीस्वामी रामतीर्था । जीवन्मुक्ता समर्था ।
आरती ओंवाळीतों । पुरवीं जीवींच्या अर्था ॥ ध्रु० ॥

तुलसीदास तूं बा । रामभक्ति करूनी ।
रामचि मूर्तिमंत । जाहलासी या जन्मीं ॥ १ ॥

पातीळीं जाऊनियां । ज्ञानामृत त्या देसी ।
तेथींच्या गौरवानें । मोहुनियां न जासी ॥ २ ॥

वरुणदेशि करिसी । ज्ञानजीवनवृष्टि ।
तेथींच्या जडैश्वर्या । आणुनियां न दृष्टीं ॥ ३ ॥

इंद्रदिग्भोगीं रम्य । बालीरवीसी खं व ।
देउनी येसी तूं बा । ज्ञानरवि स्वयमेव ॥ ४ ॥

ऋरं तीं श्वापदेंही । तुज नमूनी जाती ।
विचरसी आत्मभावे । शुद्ध निर्वैरस्थिति ॥ ५ ॥

समचि सर्वभूतां । सुखचि त्यां इच्छिसी ।
परमदयालुत्वे । बोधामृत पाजिसी ॥ ६ ॥

जडतनु एकदेशी । त्यागुनियां आतां तूं ।
जहालासी जगद्रूप । विश्वपटीं चित्तंतु ॥ ७ ॥

निजरूप तुझे अमुच्या । हृदिं भरोनि राहूं ।
पात्र करीं आर्यबाळां । मोक्षसुखासि लाहूं ॥ ८ ॥

ॐ राम ॐ.

स्वामी रामतीर्थ.

गोसावीरामायण

किंवा

‘स्वामीराम’नवमी.

दशरथनृपदारा आर्यभूरूपिणी जी
तदिय तनुज जो श्री‘राम’ तो गाउं आजी;
इहपरसुख सत्य ज्ञानबोधें मिळायी
हृदयिं निशिदिनिं श्रीरामतीर्था धरूंया. १

यदिय गुरु वसिष्ठ ज्ञानदाताहि धन्ना,
रजतम रिपुंचा जो शैशवीं पाडि फन्ना;
भवविपिनिं अविद्याताटिकेसी वधाया
हृदयिं निशिदिनिं श्रीरामतीर्था धरूंया. २

यदिय पदसरोजस्पर्शनें सत्य साचें
जडपणहि विरालें हूणभूं गांतर्माचें;
गुरुवचनबळानें जिंकिली आदिमाया,
हृदयिं निशिदिनिं श्रीरामतीर्था धरूंया. ३

स्वजनक जणुं आर्यावर्त जो देश मानी
घ्युत किमपि न हो तो स्वीय सत्त्वा ढळोनी;
झणुनि विपिनभागीं उग्र केली तपस्या,
हृदयिं निशिदिनिं श्रीरामतीर्था धरूंया. ४

मिज तनुपुरि लंकेमाजिं जाणीव सीता
मनपवन सहार्यें शोचिली स्वीय कांता;

१ मटीरीयालिङ्गममध्येच रममाण शाकेले पाश्चिमात्यदेशरूपी शिळादेहधारिणी गौतमपत्नी अहल्या.

गोसावीरामायण.

बिभिषण वश होई धीर येथें ह्यणूंया,
हृदयिं निशिदिनिं श्रीरामतीर्था धरूंया. ५

भवनिधिवरि विश्वव्यापक प्रेम सेतु
रचवि, बहुत यलें सोडुनी स्वार्थहेतु;
प्रबळ रिपु अहंकारादि मारून माया,
हृदयिं निशिदिनिं श्रीरामतीर्था धरूंया. ६

निजसुख-अनुभूतिस्त्रीसवें स्वामि योगी
सकलजनसुहृत्स्वानंद साम्राज्य भोगी;
कलियुगिंच अतां हो सत्ययूगा पहाया,
हृदयिं निशिदिनिं श्रीरामतीर्था धरूंया. ७

असतिल बहु झाले संत साधूहि मोठे,
परि कुणिंच असा हो देखिला नाहिं कोठें !
परिसुनि मनिं वाटे बोध ज्यांचा “ वहावा ”
“ क्षणिं करूं अजिं भूमि स्वर्ग, वैकुंठ किंवा ! ” ८

स्मितचि बहुनि यांचें चित्त होतें पिसें हो !
मनिंचि सकल शंका ती स्वयें भीरसे हो;
नवल खचित हें कीं मौनरूपेंच बोधी,
कधिं कधिंहि कुणा दे दर्शनेंची समाधि. ९

देवदेवा जगन्नाथा ! साधुसंगति दे अशी;
मागणी हीच विश्वेशा त्रैलोक्यमंगला तुशीं. १०

छापत आहे !

स्वामी रामतीर्थ-भाग २ रा.

स्वामींची व्याख्यानें किती जोरदार, अर्थपूर्ण, आत्मप्रत्यय पटविणारी आणि अधिकारयुक्त असतात, हें महाराष्ट्र वाचकांनां नव्यानें सांगावयाला नको ! रामतीर्थांच्या उपदेशांत नित्यनवीनता असून आबालवृद्धांनां मोहन टाकण्याची अजब जादू भरली आहे. वेदांताला काव्यमय व्यवहाराचें स्वरूप स्वामी रामतीर्थांनींच दिलें ! स्वामींच्या व्याख्यानांच्या पहिल्या भागाचे लेखक श्रीयुत नागेश वासुदेव गुणाजी, बी. ए., एल.एल. बी., या सुप्रसिद्ध लेखकांनी श्रद्धायुक्त अंतःकरणानें आणि आदरपूर्ण भावनेनें या दुसऱ्या भागाचेंहि रूपांतर केलें असल्यामुळे, तें पहिल्या भागाप्रमाणेंच वाचकांच्या आदराला पात्र होईल, असा आह्वाला भरंवसा आहे. पहिल्या भागाप्रमाणेंच दुसरा भागहि भारी किंमतीच्या अँटिक कागदावर छापण्यांत येत अमून त्याची पृष्-संख्याहि जवळ जवळ तेवढीच होईल. किंमत १। रुपयाहून जास्त पडणार नाहो

या दुसऱ्या भागांत पुढील प्रकरणे येतील:—

- | | |
|----------------------------|---------------------------------|
| १ गृहसौख्य कसे साधावे ? | १६ वदांतदृष्ट्या मंत्रसादान. |
| २ वैवाहिक स्थिति. | १७ पद्धतरहित संभाषण. |
| ३ गृहस्थ आणि मोक्ष. | १८ समतोल मन. |
| ४ हिंदी स्त्रिया. | १९ दुःखांतून निजानंदांत. |
| ५ पत्नी. | २० सनातन जीविताचा कायदा! |
| ६ पापाचा आत्म्याशी संबंध. | २१ बृहदारण्यकः— |
| ७ पापाचें निदान. | १ वैवाहिक स्थिति. |
| ८ सुखाचें निवासस्थान. | २ स्तुतीचे जाळे. |
| ९ सान्तामधील अनन्त. | ३ आयुष्याचे महत्त्व. |
| १० मनःपटलावरील आत्मरवि. | ४ ईश्वरविषयक प्रश्नोत्तरें. |
| ११ खरें आत्मतत्त्व. | ५ ग्रीसेल्देची गोष्ट. |
| १२ स्फुर्तीचें स्वरूप. | ६ राम आनंदमग्न. |
| १३ सकलकामनापूर्तीचा उपाय. | २२ हिंदुस्थानची दिव्यदृष्टि. |
| १४ विजयी आध्यात्मिक शक्ति. | २३ हिंदुस्थानचें आध्यात्मिक ऋण. |
| १५ मोक्षेसचा दंड. | |

मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी,
गिरगांव—मुंबई.

